

UNIVERSAL  
LIBRARY

**OU\_192162**

UNIVERSAL  
LIBRARY













# पेशवाईच्या सावलींत

संपादक

नारायण गोविंद चापेकर

‘बदलापूर’, ‘एडमंड बर्कचे चरित्र’, ‘पैसा’, ‘गच्चीवरील गप्पा’,  
‘वैदिक निबंध’, ‘समाजनियंत्रण’, ‘साहित्यसमीक्षण’,  
‘निवडक लेख’ इत्यादि पुस्तकाचे कर्ते.

शक १८५९.

किंमत चार रुपये

(भारत-इतिहास-संशोधक-मंडळाच्या सभासदांस किंमत तीन रुपये)

(भा. इ. सं. मंडळ, पुणे, येथेहि प्रती विकत मिळतील.)

---

मुद्रक व प्रकाशक:—लक्ष्मण नारायण चापेकर, आर्यसंस्कृति मुद्रणालय,  
१९८(१७) सदाशिव पेठ, टिळक रस्ता, पुणे २.

# अनुक्रमणिका

[प्रकरणांतील पोटविषय सूचीमध्ये आले, प्रस्तावनेतील नाही. म्हणून प्रस्तावाची अनुक्रमणिका येथे दिली आहे.]

पुरस्कार

१—३

प्रस्तावना

१—८५

जमाखर्ची दसरांचें महत्त्व, प्रस्तावनेचें स्वरूप १; ग्रंथांतील मूळ हस्तलिखित आधार २; तुळशीबागवाले ३; कल्याण सुभेदार, त्रिवलकर घराणें ४; खाजर्गावाले, वैद्य ८; त्रिपळूणकर ८; राज्य-विभाग १०; पगार १५; कारकुनी १७; सरकारी उत्पन्नाच्या बाबी २०; जकात २०; जमीनमहसूल, पट्ट्या २१; करवसुली २४; हुंड्या २५; चलन २६; सिका नाणीं ३७; सरकारी बट्टा ३७; सुवर्णचलन ३८; सावकारी व्यवहार ३८; वाहनें ४०; टपाल ४३; गुन्हे ४४; दिवाणी ४५; दानधर्म, तुलादान ४५; तोडगे, अनुष्ठानें, प्रायश्चित्त, शांति ४७; कावडी, कांही चाली, ज्योतिष ४७; ब्राह्मणभोजनें ४९; गोप्रदान ५०; व्रतें ५१; श्रावणमासदक्षणा ५२; ब्राह्मणद्वारा उपोषण, आहेर ५३; न्हाणवली, पोषाख ५६; स्त्रियांचा पोषाख, छीट, शेला ५९; ग्रंथवाचन ६०; रत्नें, मोतीं, हिरे, कापड वगैरे ६१; कुणविणी ६४; हत्यारें अथवा शस्त्रें ६५; इमारती काम ६६; आख ६८; परदेशी माल, पेठा ७२, ७३; थोड्या उल्लेखनीय गोष्टी ७४; पुस्तक कोठे कसे वाचावें ८०—८५; शुद्धिपत्र १—२; आभार.

## प्रकरण

१	लें	ऐतिहासिक	...	...	...	१
२	रें	व्यक्ति	...	...	...	२०
३	रें	महसूल	...	...	...	३०
४	थें	राज्यव्यवस्था	...	...	...	४९
५	वें	न्याय	...	...	...	१०१
६	वें	सावकारी व्यवहार	...	...	...	१२०
७	वें	सामाजिक व धार्मिक	...	...	...	१६१
८	वें	औषधें	...	...	...	२२१
९	वें	भाषिक	...	...	...	२२३
१०	वें	पुणें शहरासंबंधी माहिती	...	...	...	२४१
११	वें	संकीर्ण	...	...	...	२५४
		व्यक्तिसूचि	...	...	...	१
		विषयसूचि	...	...	...	१०



## पुरस्कार



‘पेशवाईच्या सावर्लीत’ हा श्री. ना. गो. चापेकर यांचा ग्रंथ पेशवाईचा उत्तरार्ध व इंग्रजी अमलाचा प्रथमपाद या काळांतील समाजस्थितीच्या हिशेबी अभ्यासकांस फार उपयुक्त व महत्त्वाचा वाटेल असाच झाला आहे.

व्यवहाराचें चित्र हिशेबांत जितकें चोख दिसून येतें तितकें अन्यत्र आढळून येणें दुरापास्त असतें. आपल्याइकडे हिशेबी कागदपत्रांचा व साधनांचा अभ्यास अद्यापि जागरूकतेने सुरू झाला नाही. पूर्वी कै. न्या. रानडे यांनी पेशवेदसरांतील निवडक उतारे वाचून या अभ्यासाचा पाया घालून दिला. पुढे दुसरे अभ्यासकच पुढे आले नाहीत. या अभ्यासास अत्युपयोगी असें जें पेशवेदतर तेंच सरकारने कृपणांप्रमाणे कैक वर्षे कुलुपांत बंद करून ठेविलें होतें. अनेक प्रयत्नान्ती पेशवेदसरांतील बरीच माहिती अलीकडे प्रसिद्ध झाली आहे. तथापि एकंदर दसरांत सुमारे वीस हजार रुमाल भरतील एवढा मोठा कागदांचा भरण आहें. छापलेलें साहित्य दहा रुमाल भरेल न भरेल इतकेंच आहे. सर्व कागद छापण्याचें कारणच नाही, परंतु अजून बारीकसारीक परंतु महत्त्वाचे तपशील पुरविणारी कितीतरी विनमोल माहिती या दसरांत दडलेली आहे. अभ्यासकांनी या मांडाराकडे अवश्य लक्ष्य पुरवावें. जेव्हा महाराष्ट्रविद्यापीठ स्थापन होईल तेव्हाच या दसराचा यथोचित परामर्श घेणें सुकर होईल. पेशवेदसराची गोष्ट सोडली तरी ऐतिहासिक काळांतील घराण्यांचीं खाजगी हिशेबी दसरे व कागदपत्रेहि शेंकडो, नव्हे हजारो, मिळूं शकतात. तिकडे अभ्यासकांनी लक्ष्य दिलें पाहिजे.

याच हेतूने भा. इ. सं. मंडळाचे संस्थापक कै. वि. का. राजवाडे यांनी दूरदृष्टि ठेवून चिपळोणकर यांचेकडील जमाखर्चाचीं सुमारे शेंदीडशें पुडकीं मंडळांत संग्रहून ठेविलीं होती. समाजशास्त्राचे अभ्यासक श्री. ना. गो. चापेकर यांनी या पुडक्यांचा परामर्श घेण्याचें ठरवून हें किचकट काम हौसेने अंगावर घेतलें आणि अशा रीतीने भा. इ. सं. मंडळांतच या हिशेबी साधनांच्या अभ्यासाचा पाया घातला. क्रमाक्रमाने आपल्या अभ्यासाचीं फळे श्री. चापेकर यांनी मंडळाला सादर केलीं. त्यांतील कित्येक भाग मंडळाने प्रसिद्धि

केले. चिपळोणकरी हिशेबदतराचा अभ्यास सुरु झाल्याचें पाहून मंडळाचे चिटणीस श्री. सरदार आबासाहेब मुजुमदार यांनी प्रख्यात तुळशीबागवाले यांच्या घरच्या हिशेबवह्यांची प्राप्ति मंडळास करून दिली. श्री. चापेकर यांनी या वह्यांतीलहि उपयुक्त माहितीचे कण गोळा केले ! पुढे आणखी कांही दत्तरेहि—वैद्य व सुभेदार—श्री. चापेकर यांनी स्वतः मिळविली.

या सर्व दतरातून अभ्यासोपयोगी माहिती निवडून काढणें हें फार कंटाळवाणें वाटणारें व जिक्तिरीचें काम आहे. तें श्री. चापेकर यांनी मोठ्या आवडीने केलें आहे. कित्येक वर्षें त्यांना हा उद्योग पुरवला.

रावसाहेब नानासाहेब चापेकर यांनी आरंभ केला म्हणून वर सांगितलेंच आहे. तुळशीबागकराच्या वध्याप्रमाणेच मिळालेल्या दीक्षित-पटवर्धन यांच्या वध्या श्री. शं. ना. जोशी यांच्या खटपटीने मंडळांत आल्या. त्यांचा अभ्यास सुप्रसिद्ध अर्थशास्त्र-कोविद प्रो. वा. गो. काळे यांनी अलीकडे सुरु करून मंडळापुढे निबंधरूपाने व व्याख्यानरूपाने पुष्कळ नवीन माहिती मांडली. प्रो. काळे यांचा उद्योग पुढे चालूच आहे.

प्रो. चिं. व. जोशी यांनीहि मंडळात व पेशवेदतरांत उद्योग करून ऐतिहासिक आर्थिक घटनाचा अभ्यास सवडीनुसार चालविला आहे. याप्रमाणे विद्वान मंडळांचें लक्ष्य या विषयाकडे वळत चालले आहे ही खरोखरच फार समाधानाची गोष्ट होय. अभ्यासाच्या एका महत्त्वाच्या शाखेचा उत्कृष्ट प्रारंभ श्री. नानासाहेब चापेकर यांनी भा. इ. सं. मंडळांत केला याबद्दल ते खचित स्तुतीस पात्र आहेत. आणि यामुळेच या ग्रंथाचा पुरस्कार करण्याचें भा. इ. सं. मंडळास अगत्य वाटतें. शिवाय श्री. नानासाहेबाचा भा. इ. सं. मंडळाशीं आज कित्येक वर्षांचा निकट संबंध असल्यामुळे या अगत्यांतहि आपुलकीची भरच पडली आहे.

पुरस्काराची मर्यादा एवढीच असावयाची कीं भा. इ. सं. मंडळाच्या दृष्टीने कांही कमीअधिक असल्यास तेवढें सांगावयाचें. ग्रंथाचें समालोचन करणें पुरस्काराच्या क्षेत्रांत येत नाही.

भा. इ. सं. मंडळाने पुरस्कारलेले ग्रंथ शास्त्रशुद्ध असावेत ही अपेक्षा योग्यच आहे. या ग्रंथांत छपाईचीं अशुद्धें वगैरे जे दोष राहून गेले आहेत त्या सर्वांचें समर्पक वर्णन खुद्द ग्रंथकर्त्यांनीच प्रांजलपणें 'हलगर्जीपणा' या शब्दाने केलें असलें तरी या दोषांमुळे ग्रंथाची मौलिक योग्यता नाकारतां येणार नाही.



मोडीचें बाळबोध करतांना वाचण्याच्या व छपाईच्या चुका न व्हाव्या ही काळजी घ्यावी तितकी थोडी. शुद्धिपत्राची जोड देऊनहि कांही तसलीं स्थळें अजूनहि या पुस्तकांत राहिलेलीं नजरेस आलीं. उदाहरणार्थ पृ. २२१ वर मेभ्या आहे तेथे मेभ्या पाहिजे. नौदिगर हा शब्द नोहीगर असा वाचल्यामुळे अवोध्य वाटला (पृ. २८५). समदेव हा सकदेव (पृ. १२०) वाचावयास पाहिजे. पृ. २४० वरील 'जेजूल आवहीजखा' हें नाव वास्तविक 'जेनुल आवदीनखा' असें वाचलें पाहिजे. कुमकोजकर हें अर्थात् कुमकोनकर (पृ. १६२) पाहिजे. मोडी 'न' 'ज' 'क' 'म' 'द' 'ह' 'व' 'प' इत्यादि अक्षरें वाचतांना फार घोटाळे होतात. पृ. २३९ वर इंग्रजी शब्द या मथळ्याखाली फक्त 'मास्तर' शब्द तेवढा इंग्रजी शब्द आहे. पुढले शब्द फारसी आहेत, व ते जुन्या ऐतिहासिक पत्रव्यवहारांतून नेहेमी येणारेच आहेत.

असो. या फिरकोळ गोष्टी सोडून दिल्या तर पेशवाईच्या या सावलींत मनोरंजक व उपयुक्त अशी विविध प्रकारची कितीतरी साधार माहिती नानासाहेब चापेकरांनी आपल्यासमोर ठेविली आहे. आपल्या विस्तृत प्रस्तावनेंत जरी अनेक बाबींचा परामर्श ग्रंथकारानी घेतला आहे तरी अजून कितीतरी उपयुक्त बाबी या ग्रंथातील टिपणांतून आपणास सापडतील; म्हणून नानासाहेबांनी इपारा दिला आहे तो अगदी यथार्थ आहे की पुनः दहा वेळां हीं दत्तरे पाहिलीं तर दर वेळेला आणखी उपयुक्त माहिती अभ्यासकाचे हातीं लागेल यांत शंका नाही.

अजून कितीतरी बाबींचा साधार अभ्यास व्हावयाचा आहे. तो हिशेबी दत्तरे पाहिल्यांवाचून होणार नाही. व्यापारी, सावकारी, सरकारी, सरदारी अशीं अनेक प्रकारचीं हिशेबी दत्तरे शोधून अभ्यासली पाहिजेत ! श्री. चापेकर यांनी आपला वेळ, बुद्धि व पैसा या कार्मी खर्च करून जो कित्ता घालून दिला आहे तो इतरांनी गिरवून आमच्या ज्ञानांत भर टाकावी अशी इच्छा व्यक्त करतो व अशीं दत्तरे भा. इ. सं. मंडळांत संरक्षणार्थ व अभ्यासार्थ मिळवून द्यावो अशी प्रार्थना करून हा पुरस्कार पुरा करतो.

कार्तिक शु. ८, १८५९. }  
पुणे.

दत्तो वामन पोतदार  
चिटणीस, भा. इ. सं. मंडळ, पुणे.



## प्रस्तावना

१

“पेशवाईच्या सावलीत” नवीन महत्त्वाची ऐतिहासिक बाब अशी एकहि आढळणार नाही. व्यर्चींच्या चरित्राला आवश्यक अशा बारीक सारीक गोष्टी कदाचित् प्रथमतःच येथे उघडकीस येतील. कित्येक माळांचे गळलेले मणि सापडतील. ह्या पुस्तकाला ऐतिहासिक महत्त्व नसलें तरी सामाजिक, व्यापारी, धार्मिक, भाषिक इतिहास लिहिण्याला “पेशवाईच्या सावलीत” विपुल सामग्री मिळण्यासारखी आहे. मुख्य इतिहासग्रंथांना पोषक होईल असा हा ग्रंथ आहे. शिल्कबंद जमाखर्ची लिखाणांतून ह्या पुस्तकांतील माहिती घेतलेली असल्यामुळे तिची सत्यता शंभर नंबरी कसाची भरेल ह्यांत मात्र संशय नाही. चिपळूणकरांचें व तुळशीबागकरांचें दस्तर बहुमोल आहे. हीं दस्तरें आणखी दहादां तपासलीं तरी प्रत्येक खेपेस नवीन नवीन माहिती उपलब्ध होईल. पेशवेकालीन घडामोडींचें निरीक्षण करणाऱ्याला ह्या दस्तरांचा अभ्यास फार उपयोगी पडेल. विद्यापीठांच्या पदव्यांकरता प्रबंध लिहिणाऱ्यांनी हीं दस्तरें पाहिल्याशिवाय राहूं नये.

श्री. भावे यांच्या “पेशवेकालीन महाराष्ट्र” ह्या माहितीने भरलेल्या ग्रंथामुळे मला प्रस्तावना लिहिण्याचें काम वस्तुतः उरलें नाही. हा ग्रंथ प्रसिद्ध झाला नसता तर व्यापक प्रस्तावना लिहिण्याची आवश्यकता प्राप्त झाली असती. म्हणून माझ्या पुस्तकापुरतीच प्रस्तावना लिहिण्याचें मर्यादित क्षेत्र मीं आंखून घेतलें आहे. ह्या पुस्तकांत जेवढें आलें आहे तेंच एकत्र करून त्यावरून अनुमानें काढलीं आहेत. प्रस्तावनेपेक्षा उपसंहार हेंच नांव अधिक सार्थ ठरेल. समारोपाचें स्वरूप ह्या प्रस्तावनेला आहे; समारोपाचा उपयोग तोच ह्या प्रस्तावनेचा समजला पाहिजे. तुटक तुटक मण्यांचा हार बनविणें हेंच माझें प्रायः मुख्य काम आहे. विखुरलेले मणि मनांत भरत नाहीत, परंतु त्यांची माळ बनतांच ती गळ्यांत धारण करावीशी वाटते; त्याप्रमाणे नुसत्या जमाखर्ची रकमा वाचण्याने सामान्य वाचकाला फारसा बोध होणार नाही. एवढ्यासाठीं असल्या पुस्तकांना प्रस्तावनेची आवश्यकता भासते. प्रस्तावनेंत सामान्य विधानें करतां येतात, सिद्धांतरूपाने कित्येक गोष्टी मांडतां येतात; त्याचप्रमाणे सिद्ध म्हणून कांहीच सांगतां येत नाही हें तरी वाचकांपुढे मांडतां येतें. खऱ्या संशोधकांना मूळ आधारभूत वचनांचीच जरूरी असते. अनुमानें ते आपण स्वतः काढूं शकतात.

नाण्यांच्या नावांचें लेखन एकाच तऱ्हेचें बुद्धिपुरस्सर ठेवलें नाहीं. उ. शिक्षा, शिक्षा दोनहि रीतींनी हा शब्द लिहिलेला आढळेल.

मंडळांत वाचण्यासाठी मी ज्या नोंदी अगर मजकूर कऱ्च्या वहींत उतरून घेतला होता तो सर्वच प्रस्तुत पुस्तकांत छापला गेला नाहीं. ह्यास्तव अनुमान-सिद्धीला आवश्यक वाटला तेथे त्या वहींतून अधिक मजकूर प्रस्तावनेंत समाविष्ट केला आहे.

ह्या पुस्तकाचीं अकरा प्रकरणे आहेत. एकंदर मजकुराची फाळणी विषयानुसार केली आहे; तथापि ह्या कार्मी हलगर्जीपणा झाला आहे ही गोष्ट कबूल करणें भाग आहे. द्विरुक्तीच्या दोषाचें समर्थन करावयाचें झाल्यास एकच रकम पण अनेक विषयांसंबंधाने तिला महत्त्व येऊं शकतें असें म्हणतां येईल. परंतु अशा रीतीने खरा दोष उडवून मोकळें होणें ह्यांत हटवादीपणाच दिसून येण्यासारखा आहे. खासगीवाल्यांचे कागद वाचून मी एक स्वतंत्र लेख लिहिलेला मंडळाच्या त्रैमासिकांत प्रसिद्धहि झाला होता; परंतु अनवधानाने तो ह्यांत सामील करावयाचा राहिला. ही चुकी प्रस्तावना लिहावयास घेतल्यावर नजरेस आली; त्यामुळे तो “संकीर्ण” ह्या शेवटल्या प्रकरणांत घालावा लागला.

## २

रा. व. वाड ह्यांच्या पेशव्यांच्या रोजनिशांप्रमाणे “पेशवाईच्या सावलींत” हा आधारग्रंथ आहे. दोनहि ग्रंथांचें स्वरूप एकच; परक इतकाच की, पहिल्या ग्रंथांत पेशवे व भोसले ह्यांच्या रोजनिशांतील उतारे प्रायः घेतलेले आहेत, तर प्रस्तुत पुस्तकांत पेशव्यांचे नोकर व चिपळूणकरांसारखे व्यापारी ह्यांच्या नमाखर्चीतील रकमांचा उपयोग बव्हंशीं केलेला आहे. तुळशीबागवाले, कल्याणचे सुभेदार, खासगीवाले, वैद्य व चिपळूणकर ह्यांचीं दप्तरे तपासून त्यांतील माहितीचा ह्या पुस्तकाकरता उपयोग केला आहे. पैकी, तुळशीबागवाले व चिपळूणकर ह्यांचे कागद भा. इ. सं. मंडळांतच होते. खासगीवाले यांच्याकडील कागद सोलापूरचे कै. रा. व. साठे ह्यांच्यामार्फत मला मिळाले. वैद्य व कल्याणचे सुभेदार ह्यांची माझी ओळख असल्यामुळे मी मागतांच त्यांनी आपलीं दप्तरे माझ्या स्वाधीन केलीं.

तुळशीबागवाल्यांच्या चामड्यांच्या पुढ्याच्या शिवलेल्या वह्या आहेत. कीर्दवहीला रोजनामा म्हटलेलें असून त्या सालची दुसरी वही म्हणजे खताबणी

होय. श. १६६७ पासून श. १७३५ पर्यंतचे हे जमाखर्च आहेत. कल्याणच्या सुभेदाराच्याहि शिवलेल्या वह्याच होत्या. श. १६८३ ते १७३८ पर्यंतच्या काळातील मजकूर ह्या वह्यांतून “पेशवाईच्या सावलीत” आला आहे. तथापि प्रत्यक्ष वह्या सत्तावीस वर्षांच्याच मिळाल्या.

वैद्य, खासगीवाले व चिपळूणकर ह्यांचे सुटे वंद होते. हे उभे कागद असतात. चिपळूणकरांची एकंदर १०२ पुडकी भा. इ. सं. मंडळात आहेत. इ. स. १८२७ व १८६२ हीं सालें पहिल्या व शेवटल्या पुडक्यांतील कागदांची असली तरी जुन्या कागदांच्या नकलाहि ह्या पुडक्यांतून पुष्कळ आढळतात. प्रत्येक जमाखर्ची कागदावर ‘यादी हिशेवाची’ असा मथळा आहे. श. १६९० पासून १७४५ पर्यंतचे उतारे खासगीवाल्यांच्या आणि श. १७१३ ते १७३५ पर्यंतचे उतारे वैद्यांच्या कागदांतून आलेले आढळतील. खासगीवाले, सुभेदार व वैद्य ह्यांचे कागद आता माझ्यासमोर नाहीत; ते ज्यांचे त्यास परत दिले आहेत. माराश, इ. स. १७४५ पासून १८६२ सालापर्यंत म्हणजे जवळ जवळ सवाशे वर्षांच्या काळांतील माहिती वाचकाना ह्या पुस्तकात वाचावयास मिळेल. वाळाजी बाजीरावापासून तो तहत १८५७ चें युद्ध होऊन पेशवाई नेस्तनाबूद होईपर्यंतचा सवाशें वर्षांचा महाराष्ट्राचा सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक इतिहास प्रस्तुत ग्रंथात विखुरलेला आहे. तुळशीबागवाले व चिपळूणकर ह्यांच्या दप्तरांतील उतान्यांची संख्या इतरापेक्षा अधिक भरेल. ह्यांच्यानंतर खासगीवाले, कल्याणचे सुभेदार व वैद्य असा अनुक्रम लागेल.

नाविक शब्दाचा कोश मी स्वतंत्रपणें तयार करून मंडळांत वाचला होता, तो भाषिक प्रकरणांत घातला आहे.

आजवर भा. इ. सं. मंडळाच्या संभेलनप्रसंगी किंवा पाक्षिक सभांत वाचलेल्या टांचणांचा येथे संग्रह केला आहे. कागद वाचतांना किंवा मंडळांत टांचणें वाचलीं तेव्हाहि तीं पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याची कल्पना मनांत नव्हती. आरंभापासून अशी कल्पना असती तर काम अधिक व्यवस्थित झालें असतें.

नारो आप्पाजी तुळशीबागवाले हा पेशवाईतील एक प्रसिद्ध व नेकीचा पुरूष होता. तो पुणें प्राताचा सरसुभेदार होता. जमाखर्चाच्या वह्यांवरून श. १६६७ च्या पूर्वीच हा हुद्दा त्याच्याकडे आला होता असें दिसतें. ६८ वर्षे तरी निदान ह्या

घराण्याकडे पुणे प्रांताची सरसुभेदारी असावी. <sup>१</sup>नारो आप्पाजी सरसुभा असतांनाच जनार्दन आप्पाजी हा सरकारी कामगार होता असें दिसते. कारण श. १६६८ साली ६९ रु. जनार्दन आप्पाजीचा मुशाहिरा म्हणून जमाखर्चात रकम पडली आहे ( २४ )<sup>२</sup>. तुळशीबागकरांचें सालीना उत्पन्न १०००० रुपयांहून अधिक असावें ( २४,२५ ). मुलाच्या लग्नाला ११००० रु. खर्चिले ह्यावरून त्यांच्या श्रीमंतीची अटकळ करतां येण्यासारखी आहे. श. १६९६ च्या फाल्गुन महिन्यांत ३१५२१० रु. धर्मादायखातीं खर्च पडले आहेत. त्यांत २०८५६॥१- रु. उत्तरकार्यानिमित्त आहेत. हें उत्तरकार्य नारो आप्पाजीचेंच असावें.

परंतु श. १७२३ साली ह्याच तुळशीबागवाल्यांची अत्यंत शोचनीय स्थिति झाली. पागा गहाण टाकून ४०० रु. कर्ज काढावें लागलें. हें कर्ज देतांना सदाशिवपंत काढ्यांनी शेंकडा तीनप्रमाणे वारा रुपये मनोतीचे कापून घेतले. दाभाडी पाटण्याची कमाविसी केली होती, तिची रकम भरण्याचे तगादे सरकारांतून होऊं लागले. तगादास कारकून व प्यादे आले त्याचा रोज रु. ३ भरण्याचा प्रसंग आला.

कल्याणच्या सुभेदारांची माहिती आतापर्यंत फारशी कोठे आलेली नाही. रियासतीतहि नाही. त्यांची बरीचशी माहिती ह्या पुस्तकांतील पृष्ठें २९,५१,५७, ५८,८४,१०९,१६९,१७० वर आलेली आहे. ती संकलित करून येथे देतो.

रामाजी महादेव विवलकर हा पहिला सुभेदार. ह्याने देवळें विहिरी हीं बरींच बांधलीं. लोहगडनजीक डोंगरगांव येथील विहिरीवर खालील लेख आहे. “रामाजी महादेव विवलकर श. १६८८ ध्ययनाम संवत्सरे चैत्र अधिक प्रा.”<sup>३</sup> श. १६८१ च्या पूर्वी १२ वर्षांपासून रामाजी महादेव सुभेदार होता ( ५७ ). चार पिढ्या ह्या घराण्यांत सुभेदारी चालली. वंशावळ येणेंप्रमाणे :—

---

१ तुळशीबागकरांची माहिती रियासत म. वि. ४ पृ. २८० वर आहे. तेथे जनार्दन आप्पाजी हा नारो आप्पाजीचा भाऊ असें म्हटलें आहे, परंतु तें चूक असून तो भाचा होता असें रा. ब. गो. स. सरदेसाई यांनी समक्ष भेटीत सांगितलें. ह्याचें आडनांव परंडे. हा बार्हेचा राहणारा.

२ आदले सालीहि मुशाहिरा जनार्दन आप्पाजीचा जमा आहे.

३ ही माहिती श्री. शंकरराव जोशी यांकडून मिळाली.

( ५ )

रामाजी महादेव

आनंदराव राम

रामराव अनंत

आनंदराव राम

रामाजी महादेव श. १६९४ च्या श्रावण महिन्यांत पुणें मुक्कामी वारला व त्याची बायको श. १६९७ च्या आश्विनांत वारली. रामाजीच्या व त्याच्या बायकोच्या वर्षश्राद्धास अनुक्रमें २०७७ व १५९८ रु. खर्च केला. आनंदराव राम श. १७०५ च्या मार्गशीर्षांत (शुक्र ६ सोमवार) निवर्तला. आनंदरावाची बायको गोपिकाबाई १७११ त मरण पावली ( २२ ); आनंदरावाला औरस पुत्र नसल्यामुळे त्याने सिन्नरचा वाळाजी आपदेव सोमण ह्याचा मुलगा दत्तक घेतला. त्याचेंच नाव रामराव ठेविलें असवें. दत्तविधान श. १७०७ च्या चैत्रांत झालें. दत्तकाची परवानगी मिळविण्यास रामरावास सुमारे ३०,००० रु. नजर द्यावी लागली. ह्यात २०,००० रु. श्रीमंत राजश्री पंत प्रधान ह्यांस द्यावे लागले. नाना फडणविसास ४००० रु. मिळाले. पहिल्या आनंदरावाची मुंज श. १६८७ मध्ये ठाणे येथे झाली. ५४७१-॥ रु. खर्च केला.

पुढे दोन वर्षांनी त्याचें लग्न झालें. पुण्याचे गंगाधरपंत गोळे यांची मुलगी. सुवर्णदुर्ग, करनाळा, नेरळ, कल्याण व साष्टी इतक्या तालुक्याची मामलत अथवा सुभेदारी विवळकरांकडे होती. रामाजी महादेवाचें वेतन सालीना १५०० रु. असून पालखीकरिता २५० रु. निराळे मिळत. पुण्यास पुलानजीक विवळकरांचा वाडा होता. रामाजी महादेव प्रथम ठाण्यास राहत असे. ह्या वाड्यांत साप्रत सरकारी कोर्ट आहे. कल्याणच्या वाड्याचें काम श. १६९१ त पुरें झालें. सुहूर्त-मेढ श. १६८८ च्या फाल्गुनात रोवली होती. हा वाडा रामाजी महादेवाच्या वंशजाकडेच आहे. ह्या वाड्याच्या जागी तोफ्याची धरें होती ती खरेदी घेऊन वाडा बांधला. “१२३० रु.” खाजगी खर्चखातें देणें इमारत वाडा कल्याण

१ अनंत व आनंद एकच.

२ १२३० रु. ची रकम पुस्तकांत छापली नाही. जमाखर्चाच्या वध्यांवरून केलेल्या टाचणांतून वरील मजकूर घेतला आहे.

खरेदी जागा घराचे पिछवाड्यास तोफच्यांची घरे होती सुमार सात होती त्याचें सामान सरंजाम ज्याचें त्यास देऊन जाग्याची किंमत चौघाचे गुजारतीने व त्याचे तोफच्यांचे कारभारी पाटील व तुपे असे रुजवातीने झाले तेच मान्य करून... ..वाटणी केली” (श. १६८८ मार्गशीर्ष). ह्याशिवाय मल्हारशेट सोनार ह्याचें घर १८०० रुपयास खरेदी केलें. टाण्याच्या वाड्यांत प्रथम प्रवेश करताना होणारा धर्मादाय खर्च सरकारातून मिळेल अशी अपेक्षा होती परंतु ती निष्फळ झाली:—१७। रु. धर्मादाय खुद रावजी पुण्याहून मुहूर्तें करून वाड्यात आले. गणपतीपूजन व पुण्याहवाचनास खर्च पोताकडून आला तो सरकारांत मजुरा न येे सबब. आनंदराव राम रामाजी महादेव भेल्यानंतर प्रथम सुभेदार म्हणून टाण्याच्या वाड्यांत राहावयास आला तेव्हाची ही हकीकत आहे. रामराव अनंत श. १७१८ त मरण पावला.

साष्टी सुभ्याचें वेतन पान ४९ वर दिलें आहे. तें श. १६९४ सालचें आहे. श. १६९१ चें वेतन थोडें निराळें आहे तें असें:—

४२१९॥= बाा मुा ताा सरकार साष्टीपैकी वाा हिसेव साष्टी माा सदा-  
शिव राम दामले  
१७२८॥ खुद वेतन  
२२५० राजत सिलेदार आा १५ दर १५० प्रो.  
१० पोरगा दिवट्या  
२३१८= सबनिशी कोट ठाणें

वेतन हें गांवाच्या महसुलावर असावें. कल्याणच्या सुभेदारांच्या वर्हांत श. १६९३ श्रावण महिन्यात एका रकमेचा तपशील पडला आहे तो असा:—

१८५८ रु. जमा बाा मुा खुद वेतन व सिलेदार सालमजकूरपैकी जमा.

१४८३ खुद वेतन

१५० ताा ठाणें  
२०० ताा मालाड  
५३३ मौजे वेसावें  
५०० ... ..  
१०० ताा मरोळ

१४८३

३७५ द्दिा सिलेदार

१८५८





गुजराथी पेढी कल्याणास प्रसिद्ध होती. वज्रेश्वरीला लोखंड निघत असे. पेशवे तेथे गेले असतां लोखंडाची खरेदी त्यांनी केली आहे. कल्याणास पारशांची वसती स. १६९० च्या अगोदरपासून आहे. मेरवजी पारशी, जमशेट अंधारू, बरजोर पारशी हीं नांवे आलेलीं आहेत. बरजोर हा दुधाचा घंदा करी. जमशेट याला १०० रु. सालीना वेतन होतें. कशाबद्दल तें समजण्यास मार्ग नाही. सुताराची मजुरी त्या काळीं दररोज चार आणे आणि गळ्याचा पगार महिन्याचा एक रुपया होता. तथापि श्रीमंती होती. व्यतिपाताला मोर्ती दान केलेलीं आहेत. भाताचा भाव १६ ते २६ रुपयांपर्यंत होता. बंगालवेल ही एक तांदुळाची जात होती. वनमाळी थो(छो?)वनदास हा कल्याण सुभ्याचा पुण्याचा सावकार होता. अनेक प्रकारचीं नाणीं व्यवहारात चालत; उ. वसई पोतेचाल, इटाव, दौलताबादी, तळेगांवी, अर्काटगंजी, बागलकोटी, बेलापुरी, कल्याणचाल, वसईचाल, जरीपटका, पुणें चलनी छापी, मीठे कल्याणचाल, सरकार चलनी, पुणें चलनी चांदवड, पुणें शिक्का, चिंचवड, कल्याणशिक्का, सुरती, इंग्रजी, वाई सिक्का, फलम फिरंगी वगैरे. ह्या चलनातील भेद समजण्यासारखा नाही. इंग्रजी नाणें वापरीतच; परंतु इंग्रजी तोळ्याचें वजनहि व्यवहारांत शिरलें होतें. व्यक्तींचीं नांवे आलीं आहेत तों:—श्रीधर नारायण विलवलकर, नागोजी रूपनवार, बापूजी बल्लाळ, बाजी गंगाधर भेहेंदळे, मोरो गोविंद जोशी बोरगांवकर, कृष्णाजी विनायक किरकिरे, वासुदेव व राधो बल्लाळ बोडस, लक्ष्मण जोशी बोरगांवकर, गंगाधर महादेव साठे, जयराम जोशी मुरुडकर, नारो कृष्ण वोक, रामाजी परशराम वझे, श्रीधर नारायण, त्रिंबक विनायक सुभेदार, नारो त्रिंबक राजमाचीकर, गणपतराव विष्णु गद्रे, आप्पाजी केशव विवलकर, गोपाळ नारायण हशमनीस.

ह्याप्रमाणे कल्याण व कल्याणचे सुभेदार ह्यांची पुस्तकांत आहे त्यापेक्षा अधिक माहिती दिली आहे.

खासगीवाल्यांची माहिती सरदेसाई यांनी दिलीच आहे. खासगीवाले शाक्त असावे; कारण ५६। रु. खर्च करून त्यांनी यंत्रप्रतिष्ठा केल्याचा दाखला मिळतो (३०७).

वाईच्या वैद्यांचें घराणें इतिहासप्रसिद्ध आहे. ह्यांचा पूर्वज बाबूराव नारायण वैद्य नागपूरकर भोसल्यांच्या दरबारीं वकील होता.

चिपळूणकर हे फार मोठे सावकार होते. ह्यांचें घर बुधवारांत भाजी-आळीत होतें. होळकर, जमखिंडीकर, सांगलीकर, भोरकर, अक्कलकोटकर, राम-

दुर्गकर वगैरे सर्व संस्थानिकांस हे कर्जाऊ रकमा देत असत. दाजी गंगाधर ह्यांच्या नांवाने बहुतेक जमाखर्च आहेत. ह्यावरून हाच कुटुंबाचा पुढारी होता असें दिसते. तो श. १७५१ वैशाख शु. ७ रविवारी वारला. त्याच्या बायकोचें नांव रमाबाई. दाजीचे वडील भिक्षूक असावे, कारण गंगाधर भट ह्या नांवाने ते ओळखले जात. श. १७५२ सालची कीर्द गंगाधर भटांच्या नांवाने आहे. तो निराळा राहत असावा. कारण त्याचा अन्नखर्च निराळा पडला आहे (श. १७४७). दाजी गंगाधराला बापूजी गंगाधर नांवाचा भाऊ होता असें वाटते ( १८४ ). गंगाधरशास्त्र्यास पंढरपूर येथे देवदर्शनास येण्याविषयी त्रिंबकजी डेंगळ्याने बोलावणें पाठविलें त्या वेळीं बापूजी गंगाधरशास्त्र्यांच्या घरी त्यांच्याजवळ बोलत बसला होता ( १८ ). वासुदेव बापूजी ( १२४ व २१७ ) हा बापूजी गंगाधराचा मुलगा असावा. परंतु पुढे हा मागे पडून कृष्णाजी हरि, रघुनाथ हरि, शिवराम हरि, केशव हरि व अनंत हरि हे पुढे आले. हे याच भाऊ दाजी गंगाधराचे पुतणे असतील. किंवा दाजीचें नांव हरि असेल. शिवराम हरि श. १७५९ सालीं विभक्त झाला. कृष्णाजी हरि हा सर्वांत मोठा. तो विभक्त झाल्यावर नारायण पेटेंत राहत असे ( ११५ ). त्याच्या बायकोचें नांव भागिर्थाबाई. रघुनाथ हरि बुधवारांत जुन्या वाड्यांत राही ( ११८ ). कृष्णाजी हरि व रघुनाथ हरि हे मोठे लौकिकवान<sup>१</sup> पुरुष होते. दाजीबाप्रमाणे ह्यांचें वजन सरकारदरबारीं फार असे. नारो दिनकर म्हणून एक ह्यांचा जवळचा आत्त होता. तो सिन्नरास राहत असे. त्याचा उल्लेख पानें १३०, १४०, १४५, २०३, २०४ वर आला आहे. पुण्याचे ढमढेरे व गुळसुंद्याचे नित्युरे ह्यांच्याकडे चिपळूणकरांच्या मुली दिल्या होत्या. चिपळूणकरांचें व कल्याणच्या मेघःश्यामांचें नातें होतें. चिपळूणकरांची लाखों रुपयांची सावकारी होती. पुण्यांतल्या बऱ्या लोकांत यांची गणना

१ रघुनाथ हरीची बायको धांडूबाई ही बाईच्या मराठ्यांची मुलगी असावी. ह्यांचा जावई दादा वरें डुबेरकर ह्याला मधूबाई ही मुलगी दिली होती (लग्न श. १७७४). रघुनाथ हरीला अनु व दादा असे दोन मुलगे होते. पैकी दादा दुर्व्यसनी होता. ह्याला नाशीकचे कृष्णाजी कचेश्वर ओक ह्याची मुलगी दिली होती. अनंतराव हरीचें लग्न श. १७६० त झालें. त्याच्या नंतर श. १७६२ च्या आषाढांत केशवराव हरीचें लग्न झाले. लक्ष्मण दीक्षित (पुणे) याची मुलगी केली. ह्याच्या अगोदर ( श. १७५८ ज्येष्ठ शु ९ ) अनुसाहेबाचें लग्न तासगांव-<sup>१</sup>या जोगाच्या मुलीबरोबर झालें होतें. चिपळूणकरांची एक मुलगी बया हिचें लग्न श. १७५७ फाल्गून शु ८ स झालें.

होत असे. त्यांचा मासिक घरखर्च १००० ते १५०० रुपयांपर्यंत असे (२७७).

चिपळूणकरांचा आश्रय पुष्कळ शास्त्री, पंडित, वैदिक वगैरे लोकांस असे. त्यामुळे हे लोक त्यांची वारंवार प्रशंसा करीत. एका बाबजीशास्त्र्याने पाठ-विलेल्या पत्रांत पुढील श्लोक आढळले :

अश्विनी भवतु भूपमंदिरे  
मंदिरे वसतु ते पुनर्वसु ।  
कृत्तिकापति कनिकनिष्ठसेवया  
रोहिणीतनयविक्रमो भवेत् ॥  
लक्ष्मीस्ते पंकजाक्षि निवसतु भवने भारती कंठदेशे  
वर्धताम् बन्धुवर्गाः प्रबलरिपुगणा यांतु पातालमूलम् ।  
देशे देशे च कीर्तिः प्रभवतु भवता कुंदपूर्णेन्दुशुभ्राम्  
जीव च पुत्रपौत्रैः सकलगुणयुतैः स्वस्ति ते नित्यमास्ताम् ॥

चिपळूणकरांची स्तुति अन्य कारणाकरताहि केली आहे :—

“पूर्वी श्रीजोगेश्वरीजवळचे रस्त्याचा वाद जोगांसी पडला ते समर्थी तुम्ही जोगास वादांत जिंकिले तो अशाचा लौकिक आजपर्यंत पुण्यांत गाजत आहे काकी धर्माची जागा श्रीजोगेश्वरीस दातार याणी दिल्ली तेव्हा जोगेश्वरी म्हणजे सर्वांची मातोश्री असं असता ब्राह्मणांनी लोभ धरिला असंही असता तुम्ही लोभा-वर दृष्टि न ठेवता.....”

### राज्यविभाग

राज्यकारभाराच्या सोयीकरता राज्याचे विभाग पाडावे लागतात. अशा प्रत्येक विभागावर अधिकारी नेमलेला असतो. हे विभाग लहान मोठ्या पातेत्यांच्या संचाप्रमाणे असतात. ह्या विभागांतील अखेरचा घटक म्हणजे मजरे, मौजे व कसबा. मजरे म्हणजे अगदी लहान गांव. मौजे व मजरे ह्यांत कोणत्या कारणाने भेद करीत असत ह्याचा खुलासा अद्यापि कोणी केलेला नाही. गावाचा वाढलेला भाग, ज्याला रत्नागिरी जिल्ह्यांत कोंड, वाडा, वाग हे शब्द लावतात, त्यालाच मजरे म्हणतात अशी कित्येकांची समजूत आहे. परंतु मजरे हे स्वतंत्र गणले जात असे. प्रत्येक महालांत देहे म्हणजे गांव यांची संख्या देताना, अमुक कसबे, अमुक मौजे व अमुक मजरीं असं लिहिण्याची वहिवाट होती. कोणत्या

गांवाला कसब्याचा गांव म्हणावयाचे हे हि आपणांस सांगतां येत नाही. परंतु परंपरेने हे ठरलेले असे. महालाचा गांव तोच कसब्याचा हे म्हणजे निराधार आहे ह्यांत संशय नाही. कसबी अथवां कारू लोक जेथे राहतात तो गांव ही ब्याख्या कदाचित् बरोबर असेल.

कसबा, मौजे व मजरे मिळून महाल बनविला जाई. महाल, तरफ, तपें व कर्यात हे निरनिराळ्या वेळीं एकाच अर्थाने वापरलेले शब्द होत. अनेक तरफ मिळून मामला, परगणा, तालुका ह्या नांवाचा विभाग होई. सुभा, प्रांत, सरकार हा सर्वांत मोटा विभाग असावा. मौजे “उसाटणें तर्फ तलोजें प्रांत कल्याण” मौजे नांदिवडें तर्फ सैतवडें प्रांत राजापूर” (६३) ह्यांत प्रांत, तरफ व मौजा अशी उतरती विभागणी केलेली आहे. दुसऱ्या ठिकाणीं (६६) मौजे नांदिवडे तर्फ सैतवडें तालुके रत्नागिरी, असें वर्णन आहे. त्याचप्रमाणे तरफ लावल्यानंतर तालुका किंवा प्रांत दोहोपैकी एक लावण्याची पद्धति असावी. तथापि तालुका व प्रांत दोनही लावलेलीं आढळतात. उ. कसबें “बदलापूर तर्फ चोण तालुके राजमाची प्रांत कल्याण” चोणला तर्फ व तपें जवळ जवळ एकाच काळीं लावलेले शब्द आहेत. ह्यावरून तपें व तरफ एकच ह्यांत संशय राहत नाहीं<sup>२</sup>. तालुका व मामला हे शब्द एकार्थी नव्हत हे “मामले हमजावाद तालुके अंजनवेल” (२८४) ह्या वर्णनावरून उघड होतें. मामला तालुक्याहून लहान असावा. तर्फ आणि मामला एकच कीं काय असा संशय येतो. परंतु मौजे मेढें तर्फ हवेली मामलें तळें व मौजे रेवाळी तर्फ अष्टमी मामले अवचितगड (पे. रो. ७।१०५; ४७) ह्या निर्देशावरून तो संशय टिकत नाही. “महालयळ ताा अष्टागीर सुभा प्रां चेऊल” (५६) ह्या वर्णनावरून प्रांत व सुभा एकच असावा. थळगांव महालाचा असल्यामुळे महालयळ म्हटलें आहे; मौजे थळ म्हटलें नाही. अष्टागर हें तालुक्याचें नांव असावें.

नुसत्या गांवाचा निर्देश करीत नसत. जवळचा गांव असल्यास तरफ लावीत; दूरचा असल्यास परगणा, प्रांत किंवा तालुका लावीत असें वाटतें.

कसब्याचा गांव असल्यास कसबें अमुक म्हणून लिहीत. आणि तोच परगणा असेल तर कसबे.....परगणे मजकूर असें लिहीत.

१ बारा गांवांची हद्द ज्या गांवाला लागली आहे तो कसब्याचा गांव असें लोक-हितवादी म्हणतात.

२ बदलापूर ३५१ ते ५३.

संमत आणि तर्फ ह्यांत फरक नाही. एकाच काळीं संमत हवेली व तर्फ हवेली असें लिहिलेले आढळते. तथापि तर्फापेक्षा संमत फारच कमी वापरलेला आढळतो. त्याचप्रमाणे सरकार व प्रांत ह्यांत भेद नाही. सरकार जुन्नर किंवा प्रांत जुन्नर असें दोन्ही तऱ्हेने लिहीत असत. परंतु सरकार आशेर प्रांत खानदेश हे वर्णन संशय उत्पन्न करते. तसेंच कसवे दहिले परगणे मजकूर सरकार बागलाण प्रांत खानदेश<sup>१</sup> ह्या आणखी दुसऱ्या उल्लेखावरून सरकार व प्रांत एकच नाहीत एवढेच नव्हे तर सरकारहून प्रांत मोठा असें म्हणण्याकडे प्रवृत्ति होते. प्रांत परगण्याहून मोठा ह्यांत शंकाच नाही. परगणा म्हणजे तालुका. कोकणांत तालुका शब्द विशेष प्रचारांत होता. इतरत्र परगणा ह्या शब्दाचा विशेष वापर असे, असें अनुमान करण्यास जागा आहे. बाकी कल्याण प्रांतांत गोरठ व नसरापूर हे परगणे होतेच. हवेलीच्या मागे तरफ किंवा संमत लावीत त्याप्रमाणे तालुकाहि लावीत. ह्यावरून असें दिसते की, हवेली हे तर्फ असून शिवाय तालुक्याचेहि ठिकाण होते. परगणा हा तालुक्यासारखा असावा हे “कर्यांत भालवणी परगणे माण”<sup>३</sup> अशा शब्दयोजनेवरून स्पष्ट दिसते. तसेंच “तर्फ अंतूर परगणे धारूर”<sup>४</sup> “मौजे ब्राह्मणी तर्फ राडुरी परगणे संगमनेर”<sup>५</sup> ह्यावरून परगणा तर्फपेक्षा मोठा असला पाहिजे हे उघड होते. परगण्याच्या पोटविभाग तर्फ ह्याविषयीचा स्पष्ट निर्देश पे. रोजानिर्शात (४-१६१, १७१) मध्ये आहे. उ. “परगणे सांकसपैकी तर्फा.” “मौजे वाडे तर्फ खारेपाटण तालुके विजयदुर्ग” अशा निर्देशावरून परगणा व तालुका ह्यांची समव्याप्ति असावी असें अनुमान करता येते. परंतु तर्फ अमदावादपैकी महाल ह्या सदराखाली परगणे पालनपूर, परगणे धामणे, परगणे बडासिनोर व परगणे वीरपूर ह्यांचा अंतर्भाव केलेला आढळतो<sup>६</sup>.

“नरसिंगराव बह्लाळ मांडोगणे यास परगणे संगमनेरपैकी तर्फा

१ तालुके देवपूर

१ तालुके कावदले”

ह्यात तालुक्याला तर्फ म्हटले आहे. देवपूर व कावदले हे पूर्वी तालुके असतील. ते संगमनेर परगणा केल्याकारणाने तर्फ केले असावे किंवा तर्फ शब्द विभाग ह्या मोघम अर्थी समजला पाहिजे. असें असल्यास परगण्याहून तालुका लहान असें मानणे भाग आहे.

१ पे. रो. ७-१८३. २ ६-२४८. ३ शि. सारसंग्रह खंड ३ पृ. १०३.  
४ ९-२१३. ५ ८-९२. ६ ६-३२.

कल्याण प्रांतांत नसरापूर हा परगणा म्हणून गणला जाई असें वर सांगितलें. परंतु श. १६८८ च्या एका पेशव्यांकडून आलेल्या हुकमांत तर्फ नसरापूर असें लिहिलेलें आढळते. उ. कसबें कोंठिबें तर्फ नसरापूर<sup>१</sup>. पे. रो. पु. ९ पान २०० वर परगण्यांची यादी आहे. त्यांत फक्त मानुरला तर्फ म्हणून संबोधिलें आहे. ह्यावरून तर्फ कोणता व परगणा कोणता हें निश्चित झालें असावें. तर्फ मानूरचें उत्पन्नहि परगण्यांच्या उत्पन्नाच्या वरोबरीने आहे. ह्यावरून तर्फची सीमा लहान होती असें वाटत नाही. महाल म्हणजे तर्फ हें जरी खरें असलें तरी महाल शब्द सामान्यार्थां वापरीत. अमुक प्रातात अमुक महाल आहेत असें म्हटलें असतां त्यात तर्फ, परगणे, तालुके ह्यांचाहि समावेश केला जातो. पे. रो. पु. ८ पानें २२९, २३० ह्यांवर गंगथडी प्रांतांतील महालाची यादी दिली आहे. त्यात तर्फ, तालुका व परगणा ह्या तिहींचाहि निर्देश केला आहे. ह्यावरून ह्या संज्ञा ठरलेल्या होत्या असें दिसतें. तथापि हें विधान निरपवाद नाही. प्रांत शब्द महालासारखा मोघम अर्थाने वापरीत असें दिसतें. उ. प्रात कोकणमधील महालांची यादी देतांना प्रात बेलापूर, प्रात कल्याण-भिवंडी ह्या वर्णनाने ह्या दोन महालांचा उल्लेख केला आहे<sup>२</sup>. एका कोकण प्रातात वसई, कल्याण भिवंडी, बेलापूर वगैरे अनेक प्रातांचा समावेश होतो. येथे प्रांत शब्द तालुकावाचक आहे ह्यांत संशय नाही. वसई व कल्याण भिवंडी यांना तालुका ही संज्ञा लावलेली अनेक वेळां आढळते<sup>३</sup>. ह्याच्या अधिकाऱ्यांना सुभेदार असेंच म्हणत. सरसुभेदार ही पदवी फक्त कोकण प्रांताच्या अधिकाऱ्याची होती. आरमार व जकात ह्यांचे विभाग निराळेच केलेले होते. वारंवार युद्धाचे प्रसंग येत गेल्यामुळे स्वराज्याचा मुख्य कमीजास्त होई त्यामुळे विभागांचा निश्चितपणा टिकणें शक्य नव्हतें.

कदाचित् वतनी व मुलकी नांवें निरनिराळीं असावीं. तर्फ, संमत व परगणा हीं वतनी आणि तालुका, सरकार, जिल्हा हीं मुलकी नांवें असा भेद एक वेळ करीत. वतनी विभाग वेगळा व मुलकी म्हणजे सरकारी विभाग वेगळा. ह्या संज्ञांत पुढे सरमिसळ झालीच.

गांवावर मुख्य अधिकारी मोकदम असे. तरफेच्या अधिकाऱ्याला हवालदार म्हणत. तालुक्याच्या अंमलदारास मामलेदार अथवा सुभेदार ही संज्ञा होती. ह्यांच्यावरील अधिकाऱ्याला सरसुभा म्हणत. कमावीसदार हा सामान्य शब्द आहे.

कमावीसदार म्हणजे मामलेदार किंवा सुभदार. परगण्याच्या अंमलदाराला सुभेदार व कमावीसदार म्हणत असल्याचें दिसतें<sup>१</sup>. तर्फच्या अधिकाऱ्यांना सामान्यतः महालकरी म्हणत असावे असे एका नेरळच्या ताळेवंदावरून दिसतें. तर्फ आणि महाल एकच असल्यामुळे ह्या अधिकाऱ्यांना महालकरी म्हणणें स्वाभाविक आहे. एक गोष्ट निश्चित की, सरसुभेदार हा प्रांताचाच अधिकारी असे. प्रांत बदलत परंतु हुद्दे बदलले नाहीत. एका वेळीं वसई, कल्याण, भिवंडी, बेलापूर हे प्रांत असावेत. पुढे असे अनेक प्रांत मिळून एक कोकण प्रांत बनविला; तरी पण ह्या तालुकेवजा झालेल्या प्रांतांना पुढे प्रांत म्हणून संबोधण्याचें चालू राहिलें. प्रांताचे वाटेल तसे विभाग पाडून कमाविसी देण्यास सुरवात झाली. तालुक्याच्या गटाला मामलेदार हा एकच अधिकारी असला पाहिजे हा निर्वेध राहिला नाही. एक गाव, अर्धे गाव, पेट ह्यांच्यावर स्वतंत्र अधिकारी अगर वहिवाटदार नेमण्यांत येऊं लागला. कित्येक वेळा कांही बाबर्तीपुरतीच कमावीस देण्यात येत असे. त्या कारणाने विभागांचा कायमपणा मोडला. नेरळ तालुक्याच्या अंमलदाराकडे पेट नेरळ फक्त देऊन कल्याण व भिवंडी प्रांतांतील सहा महाल देण्यांत आले होते. असे प्रसंग हम्मेश घडत गेल्यामुळे सुभेदार शब्द मागे पडून कमावीसदार हा शब्द पुढे आला. ह्याच कारणाने सरसुभा बनला गेला असावा. पूर्वीचे परगणे अथवा मामले अशाच रीतीने मोडले, तथापि त्या त्या गांवाच्या पाठीमागचें उपपद परगणा अथवा मामला त्या त्या गांवाला कायमचें चिकटलें गेलें. उदाहरणार्थ नसरापूर परगण्याला जबाबदार अंमलदार नसतांही परगणे नसरापूर असें लिहिण्याचा परिपाठ पडला; तसेंच कोहजचा निर्देश करावयाचा प्रसंग आला तेथे तेथे मामलें कोहज असेंच लिहिलेलें आढळतें.

तर्फ कर्यात मावळ<sup>२</sup> ह्या शब्दप्रयोगावरून पूर्वीचें कर्यात मावळ मागून तर्फ मावळ झालें तरी त्याच्या पाठीमागचें कर्यात कायम राहिलें. सर हवालदार म्हणून एक अधिकारी असे. ह्याची नेमणूक तालुक्याला असून जमावंदी करणें व न्यायाधिशाला मदत करणें हीं त्याचीं कामें होती<sup>३</sup>. कोणतीं कामें कोणाच्या मार्फत पाठवावयाचीं, कोणी कोणतीं कामें स्वतंत्रपणें करावयाचीं ह्याचे नियम होते. पाटलासारख्या वतनदाराला शाश्वत अधिकारी म्हणत. मामलेदार-कमावीसदार हा अशाश्वत अधिकारी होय.

१ पे. रो. ८-२२४; २३०.

२ पे. रो. ४-१७५. ३ पे. रो. ८-१७, १८.



मोठ्या अंमलदारांचे पगार वर्षावर असत. कामगारांचे पगार महिन्यावर व रोजावर ठरवीत. तथापि कांही लोकांचा पगार दीडमाही ठरलेला असे (५४).

ही दीडमाही पगाराची कल्पना कोठून उगम पावली पगार सम्जत नाही. दीडमाहीच्या हिशेवाने वर्षाचे आठ रोजमरे होतात. ह्यामुळेच दुसरा रोजमरा, आठवा रोजमरा ही भाषा प्रचारात आली असावी (५४,५५). ह्याशिवाय पगाराची रक्कम दुमाही ठरलेली असे असेंहि आढळते<sup>१</sup>. सणाच्या दिवशी पगार वांटण्याची चाल होती असें दिसते; कारण दीपवाळीचे वाटणीबद्दल, अक्षय्य तृतीयेच्या वांटणीबद्दल, नागपंचमीच्या वांटणीबद्दल असे निर्देश आढळतात (५४,५५). 'सहामाही वांटणीस' ह्या सदराखालीहि कित्येक रकमा नावे पडल्या आहेत (५४). बारा महिने काम करून मुद्धा अकरा महिन्याचाच पगार घ्यावयाचा अशीहि वहिवाट असावी असा तर्क करण्यास जागा आहे. उदा०

१०४५० रु. कुरण्ये आकरमाही शिरस्ता

५५०० प्रत असामी १०० दरमहा दर असामीस रु.५ प्रमाणे रु.५००

४९५० प्रत असामी ७५ ..... ६ ..... ४५०

१०४५० (पे. रो. ६-२५८)

बारा महिन्याच्या पगारांतून एक महिन्याचा पगार कापूनहि भागत नसे. एक रुपया कारकुनी म्हणून आणखी कमी करण्यात येई (५६). थोडक्या दिवसांची गोष्ट असल्यास एका दिवसाचा पगार काटण्याचा शिरस्ता होता (६९). येथे १३ दिवसांच्या पगारांतून एक दिवसाचा पगार वजा केला आहे. ह्या पुस्तकांत कोणाला किती पगार असल्याचें नमूद आहे ती माहिती येणेंप्रमाणे—

सुभेदार	वार्षिक	१५०० रु.
फडनीस	"	३५० "
पोतनीस	"	३१२ "
सबनीस	"	३०० "
गुमास्ता	"	२०० "
कारकून	"	१०० "
"	"	७५ "

प्यादा	वार्षिक	५० रु.
तोफेवरील कासार	महिना	३० ”
स्वार	”	१५ ”
वारगीर	”	६ ”
सारवान	”	४ ”
”	”	३ ”
सामान्य चाकर	”	४ ”
पखाली	”	३ १/२ ”
मोतदार	”	३ ”
”	”	२ ”

पुणे प्रांत फडनिसांचा पगार सालीना ३०६॥ रु. असून (५३) एका स्वाराचा पगार दरमाह रु. १४८- आहे. खासगीवाल्यांनी आपल्या पागेपैकी स्वार दुसऱ्याकडे चाकरीस दिले ते एक आणा अधिक आकारून दिले असवे असें वाटतें (६९). बाहेर स्वारीत जावें लागल्यास मुक्कामाच्या पगारावर भत्ता अधिक देत असत; “१रु. स्वारीत महागाई असते सबब” (२६४).

एकंदर वेतानाच्या रकमेचे कांही आंकडेहि आपणांस ह्या पुस्तकांत पाहावयास मिळतात. उ. नेरळ सुभ्याचा बद्दल मुशाहिरा वर्षाचा २०५०रु. (५०); किल्ले पुरंदर कारकुनांचें वेतन रु. ५७९०॥= (५०); गाडदी २००००रु. (५१).

बद्दलमुशाहिरा (५०), वेतन (५३), तैनात (८८), रोजमरा (५४), आसामी (५५) हे सामान्यतः एकाच अर्थाने शब्द वापरलेले आढळतात. फरक आहे, नाही असें नाही; उ. सुभेदाराच्या वेतनाला रोजमरा शब्द वापरणार नाहीत. पगार शब्द पूर्वी वापरण्यांत नव्हता असें वाटतें. ह्या पुस्तकांत एके ठिकाणीहि पगार शब्द आलेला नाही. शेरा हाहि पगारवाचक शब्द पे. रोजनिशीत वापरलेला आढळतो.

कोणत्या नाण्यांत वेतनाची रक्कम दिली हें प्रत्येक ठिकाणी लिहिलेलें नाही. फक्त पृष्ठे ६८ व ६९ वरील नोंदांत चलन निर्दिष्ट केलें आहे. त्यांत मलकापुरी, मल्हारशाही, फुलचेरी, पंचमेल, चिकोडी व बडोदी ह्या चलनांत पगार दिल्याचें नमूद केलें आहे. दुसऱ्या एका ठिकाणी शाहाशिक्यांत बद्दलमुशाहिरा दिल्याचें आढळतें (१४४). मजुरीहि ह्याच नाण्यांत दिली आहे (१४४). पोतेचाल रुपये वांटल्याचेंहि उदाहरण आहे (५४).

खात्याच्या पगाराच्या वराता सरकारांतून प्रांतांच्या अधिकाऱ्यांवर सुटत. कोणाच्या पगाराची वरात कोणत्या प्रांतावर अगर सुभ्यावर द्यावयाची हें आगाऊ ठरलेलें असे (७१, ७८, ७९).

६

एकच शब्द अनेकार्थी योजला जातो. त्यामुळें कालांतरानें तो शब्द दुर्गम्य होऊन वसतो. कारकुनी शब्दाची थोडीशी कारकुनी अशीच स्थिति झाली आहे. कारकुनाने जे सरकारी काम करावयाचें तें करण्याकरिता त्याला ज्याचें काम असतें तो पैसा देतो त्यास कारकुनी म्हणतात. अर्थात् व्यक्तीचें काम पण तें सरकार-मार्फत व्हावयाचें अशाच वेळीं कारकुनी देण्याचा प्रश्न उद्भवतो. बाकीच्या दप्तरी कामाकरता कारकुनाला कोणी पैसा देण्याचा संभव नसतो. आपल्या वतीनें खोटें काम करावें हें एकच कारण कारकुनाला पैसा देण्याचें नसतें. त्यानें आपल्या विरुद्ध जाऊन खोटें काम करूं नये हाहि एक हेतु पैसा देण्याचा असूं शकेल. मराठी राज्यात कारकुनी राजरोस देण्यांत येई.

सनदापत्रें लिहून देणें ही एक कारकुनी मिळविण्याची संधि असे. सनद लिहिणारा, शिक्षा मारणारा, चोपदार, वगैरेसंबंधी इसमास सनद मिळविणारा सटळ हाताने पैसे देई. ह्यास्तव मजुमदाराला चांगली मिळकत असे. सरकारकडून पत्रें घेतांना मजुमदाराला १०० रु. द्यावे लागले आहेत (८२). कल्याणच्या सुभेदारांना सुद्धा इनामपत्र करून घेतांना फडनीस, चिटणीस व चोपदार ह्यांना चिरीमिरी द्यावी लागली<sup>१</sup> (८३). येथे ह्या देण्यास दरबारखर्च म्हटलें आहे. दरबारखर्च ह्याचा अर्थ कारकुनी असाच दिसतो. दरबारखर्च असेल तो सरकारांत जमा व्हावयाचा व कारकुनी कारकुनाला मिळावयाची असा भेद दाखविण्यास भरपूर आधार मिळत नाही.

अधिकाऱ्यांची कारकुनी कामावर असे असेंच केवळ नव्हे तर ती वर्षा-सनासारखी असे. दर सालची कारकुनीची रक्कम निरनिराळ्या अधिकाऱ्यांची ठरलेली असे. धांधरफळ्याच्या फडनिसास कारकुनीबद्दल ७५ रु. मिळत. हे बहुधा तुळशीबागवाल्यांकडून मिळत (८२). अंताजी माणकेश्वरचा मुलगा बहिरो

१. कागद व खरेदीखत झांबाबत झालेला दरबारखर्च व कारकुनी ह्यांसाठी ५, ६५ व ६६ पाहा.

अनंत ह्याच्याकडून “फडनिशीबाबत कारकुनी” म्हणून ४००० रु. जमा आहेत. नाना फडनिसाला एका पुणे प्रांताकडून दरसाल कारकुनीचे ३०७ रु. पोचत (८५). इतर प्रांतांकडीलहि रकमा ह्याप्रमाणे ठरल्या असतील. चिटणिसाला पुणे प्रांताकडून १०० रु. पावत (८५). ह्याच महिपतराव चिटणिसाला दाभाडी पाटण्याची कारकुनी सालिना २५ रु. देण्याची वहिवाट होती (८६). पेश-ध्यांचा फडणीस नाना त्याप्रमाणे चिटणीस महिपतराव.

कारकुनीची अगर दरबारखर्चाची रकम सालिना बांधलेली असली म्हणजे त्यास वर्षामन म्हणत. अशा वर्षासनांची एक भली मोठी यादी पान ५२ वर दिली आहे. लहान मोठ्या सर्वांना खिरापत वांटलेली असे असे ह्या यादीवरून दिसते. वर्षासनांत आणे कां यावे ह्याचा उलगडा नीटसा होत नाही. विषम रकमांवरून कारकुनीचे प्रमाण ठरलेले होते असा तर्क करतां येईल; परंतु हे प्रमाण काय होते ते समजण्यास मार्ग नाही.

फडणीसचिटणिसांप्रमाणे मजुमदारालाहि वर्षासनें प्रांतनिहाय मिळत असे दिसते. नारो निळकंठ हुजूर मजुमदार ह्यास कल्याण नेरळकडून ७०० रु. दरसाल मिळत (५३).

ह्यावरून असे दिसते की, हुजूर फडनीस व हुजूर चिटणीस ह्यांस कारकुनीची बांधलेली वर्षासनें प्रत्येक प्रांतांतून मिळत. खालचे फडणीस व चिटणीस ह्यांसहि लहान प्रमाणांत कां होईना पण कारकुनी सालोसाल मिळत असे. मजुमदारस सनदपत्रांच्या वेळीच प्रायः मिळणे योग्य, परंतु ह्या अधिकाऱ्यांचेहि वर्षासन होते हे वर आलेच आहे. शिवाय पृ. ८२ वर आणखी पुरावा आहे. जमिनीच्या पाहणीदारांनीहि कारकुनीचा हक्क निर्माण केला होता (८३).

कारकुनीला दरबारखर्च हे दुसरे नांव होते हे वर सांगितलेच आहे. परंतु कित्येक ठिकाणी लाच देण्याला म्हणजे नकळत पैसे देण्यालासुद्धा दरबारखर्च हेंच नांव देत असे वाटते. कल्याणच्या सुभेदारांनी करनाळ्याची आसामी दूर झाली होती ती परत मिळविण्याकरता सदाशिव भट दिवाणजीस १०० रु. दिले (८४). साहेबाकडून काम करून घेण्याकरता मामलेदार यास धोतरजोडा दिला त्यास दरबारखर्च म्हणून म्हटले आहे (८७). परंतु ही बाब सन १८२२ सालांतील म्हणजे कंपनी सरकार झाल्यानंतरची आहे. तसेच पान ८६ वरील

१०० रुपयांची व ५० रुपयांची नोंद ही लाचाच्या स्वरूपाची असावी. हिशेबाच्या तयारीबद्दल सरकारच्या कारकुनांना ही रक्कम दिली आहे. दुसरा बाजीराव पैसे स्वतः घेऊन मामलती देत होता व त्यासहि दरबारखर्च असेच म्हटलें आहे. १००० रु. बाजीरावाला देऊन मामलत घेतली (८६). श्रीमंत पेशवे सरकार ह्यांच्यावर कोर्णा पैशाच्या वराता काढल्या तर पैसे देताना थोडेसे पैसे कमी द्यावयाचे. ह्यामुळे हाँगारा तोटा दरबारखर्च म्हणून नावें पडे (७३). सखारामबापूच्या शागीर्दीना ५ रु. दिले तेहि दरबारखर्च ह्या नांवानेच खर्ची पडले आहेत. झाला इनाम का म्हटलें नाही तें समजत नाही. काम करून घेण्याच्या हेतूने रुपये दिले असल्यास मात्र दरबारखर्च म्हणणें योग्यच आहे. दरबारखर्च सरकारी कामासाठी झाला पाहिजे हें स्पष्टच आहे. शागीर्दीच्या मार्फत सखारामबापूकडून सरकारी काम करून घ्यावयाचें असल्यास गोष्ट वेगळी.

दरवारी लोकांची सरबराई करण्यांत झालेल्या खर्चासहि दरबारखर्च ही संज्ञा प्राप्त होणें स्वाभाविक आहे. पान ८४ वरील ३० पळे तांदूळ हे दरवारी माणसाला फुकट दिले असल्यामुळे दरबारखर्चांत पडले असावे.

श्रीमंत पेशवे सरकारला पैसे देऊन शिवाय दरवारी लोकांना द्यावे लागले म्हणजे श्रीमंतांच्या पैशाला नजर हा शब्द योजण्यांत येई व दरबारच्या लोकांना दिलेल्या नजरेस भेददर्शक दरबारखर्च म्हणत. कल्याणचा सुभेदार रामराव अनंत ह्याला सुभेदारी मिळविण्यास २०००० रु. पेशवे सरकारास द्यावे लागले. ह्यास नजर म्हटलें असून ४००० रु. नाना फडणीस, २००० रु. नारोपंत परचुरे, ५० रु. लक्ष्मणपंत देशमुख येणेंप्रो दिलेली रक्कम दरबारखर्च म्हणून नोंदली आहे. श्रीमंत पेशवे ह्यांस केलेली नजर त्यांची खासगी की दौलतीची हें समजण्यास मार्ग नाही. रामराव हा दत्तक असल्याकारणाने त्याला इतका खर्च करावा लागला हें उघड आहे.

जेथे कारकून ठेवावा लागे तेथे कारकुनाचा पगार सुटण्याकरता कामगारांच्या पगारांत कपात करीत. ह्या कपातीस कारकुनी शब्द लावलेला आढळतो. ह्याची उदाहरणें पृ. ५६, १५३, २०१, २७२, २७३, १७४, २७६ ह्यांवर आढळतील. घोडेस्वारांचा पगार देतांना कारकूनस्वार म्हणून एक घोडेस्वार कमी घराब्याचा व मजुरी देतांना महिन्याला प्रत्येकाचा एक दिवस कापतव्याचा जखीरीत असे. डागिन्याची घडणावळ देतांना कारकुनी कापल्याचें उदाहरण पान ३१० वर आहे. प्राप्तीवरील कराच्या स्वरूपाची ही कारकुनी आहे.

दरवारखर्चाला आणखी एक शब्द खंडणी म्हणून आहे. कारकुनी, नजर, दरवारखर्च, वर्षासन हे एकाच हेतूने निरनिराळ्या प्रसंगाने योजलेले शब्द होत.

७

राज्यकारभाराला सरकारला पैसे पाहिजेत. हे पैसे रयतेकडून कराच्या रूपाने सरकार वसूल करते. कराच्या बाबी आता सरकारी उत्पन्नाच्या आहेत त्याच पूर्वी होत्या व पूर्वी होत्या त्याच आता बाबी आहेत. मनुष्याचा प्रत्येक व्यवहार व त्याची हालचाल ही कराचा विषय होऊं शकतात. कोणतेहि सरकार प्रजेच्या कोणत्याहि व्यवहाराला अगर हालचालीला मोकळें सोडीत नाही. इतकी सरकारची गरज मोठी असते म्हणून सरकार प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी भासमान होतें. ईश्वराप्रमाणे तें सर्वव्यापी आहे ह्यात शंका नाही. जमीनसारा, जकात व उद्योगधंद्यांवरील कर ह्या सरकारच्या उत्पन्नाच्या मुख्य बाबी होत.

मालाची वाटेने ने-आण होते तिच्यावर बसविलेल्या करास जकात म्हणतात. जकात आपण बसवितों तर सडका केल्या जकात पाहिजेत किंवा वाटेने सुरक्षितेची हमी घेतली पाहिजे ही जाणीव पूर्वी जागृत झाली होती असें वाटत नाही. म्हणजे जकात ही एक उत्पन्नाची बाब समजत. सडका केल्या अगर मार्गांत बंदोबस्त ठेवला म्हणून त्याचा मोवदला ह्या स्वरूपाने जकात बसवणें अवश्य आहे अशी समजूत नव्हती. घाटांची दुरुस्ती करीत असत, नाही असें नाहीं; पण ती जुजवी.

कोणताहि माल जकातीवांचून सुटत नसे. कराचीहून ४ रुपयांच्या मिरच्या आणल्या त्यास १२ आणे जकात पडली (३५). सुंबईहून वार्डस सुरण नेतांना अर्धा आणा जकात द्यावी लागली (३५). पदार्थाप्रमाणे जनावरांवरहि जकात असे. जनावराच्या किंमतीवर शेकडा १२॥ ह्या प्रमाणाने जकात घेण्यांत येई (३६). चिमाबाई नीदसुरी गुळसुंद्याहून पुण्यास गेली तिला घाटाचे हाशिला-बद्दल ११ आणे द्यावे लागले; आणि हें स. १८३१ मध्ये म्हणजे ब्रिटिश स्वामल सुरू झाल्यावर. तांदुळावर दर खंडीस १ रुपया जकात आकारीत. इतर पदार्थांच्या विक्रीप्रमाणे मनुष्याच्या विक्रीवरहि जकात असे (१८५).

अव्वल, दुम आणि सीम म्हणजे उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे शेत-जमिनींचे तीन वर्ग केलेले असत. येथे दिलेल्या उतान्यावरून (३१) शेतसारा विध्यामागे ६॥ रु. होता. सारा तीन हप्त्यांनी द्यावयाचा जमीनमहसूल असून कार्तिक, पौष व चैत्र हे हत्ते देण्याचे महिने असत.

तथापि पेशवे रोजनिशीवरून व इतर कागदपत्रांवरून साऱ्याचा दर व हप्त्याचे महिने सररहा एकच होते असें दिसत नाही. मार्गशीर्ष, पौष, माघ हे हप्त्याचे महिने कुलाबा जिल्ह्यांत नागोठण्याकडे असल्याचें पेशवे डायरीवरून दिसतें (६-२३१). ह्या पुस्तकांत शेतावर पट्ट्या बसविल्याची उदाहरणें दिली आहेत तीं नवीन आहेत. पट्ट्यांच्या संबंधाने पुढे विवरण केलें जाईल. तथापि येथे हें सांगण्यासारखें आहे की, सरपट्टी विध्यावर बसवलेली असून सवाईपट्टी ऐन आकारावर बसवली आहे. दिडी पट्टीहि सवाई पट्टीप्रमाणेच असावी (३०). सरपट्टीचे दर विध्यास ॥१॥ व ॥३॥ आण्याप्रमाणे निरनिराळे आहेत. उत्पन्नावरील करांत सरचार्जे, सुपरटॅक्स हल्ली आहेत त्यांसारखीच शेताच्या उत्पन्नावरील ही सरपट्टी असावी. शेतसारा नक्कांत अगर ऐन जीनसी घेत असत (३१).

शेतसाऱ्याखेरीज गांवावरील इतर कराची उदाहरणें पान ३९ वर आढळतील. देशपरतवें कांही कर कमी अधिक होतील इतकेंच. कोकणांत मिठागर, नारळी, पोफळी, मच्छमारी ह्या सरकारी उत्पन्नाच्या विशेष बांधी होत. ह्याशिवाय कायम उत्पन्नाची बाब म्हणजे अवकारी, तसेंच कोणत्याहि मालाची खरेदी विक्री झाली की त्यावर कर होताच. लोहारानें दुकान घातलें त्याच्या परवानगीसाठी त्यास १० रु. भरवे लागले (७९). हे कर सध्या म्युनिसिपल टॅक्सस आहेत, त्या स्वरूपाचे होते.

नेहमीच्या करांखेरीज प्रासंगिक कर बसवीत त्यांस पट्ट्या म्हणत. राज्या-रोहण अथवा राजाचें स्मारक ह्या निमित्ताने तसेंच पट्ट्या लोकोपयोगी कामाकरता म्हणून हल्ली वर्गण्या गोळा करतात त्याच प्रकारच्या ह्या पट्ट्या असत. ह्या पुस्तकांत सुमारे २५ पट्ट्यांचा नामनिर्देश आला आहे. कोणत्या साली कोणत्या पट्ट्या होत्या हें कळण्याकरिता पट्टीचें नांव व साल येथे कालानुक्रमाने देतों.

पट्टी	शक	पृष्ठ
१ कबारपट्टी	१६७४	४१
२ भालेपट्टी	१६७५	४१

पट्टी	शक	पृष्ठ
३ दारूपट्टी	१६९५	४१
४ नजरपट्टी	१६९७	४०
५ कर्जपट्टी	१६९८	४०, ४२, ४५
६ दिवाणपट्टी	१६९९, १६७४	४१, ४२
७ बाभूळपट्टी	१७००	४२
८ ब्रैलपट्टी	१७००	४२
९ दहकपट्टी	१७०३, १७०४ व १६९८	४२, ४३
१० नहरपट्टी	१७०३	४०, ४३, ४४, ४५
११ मोरी	१७०३	४४, ४५
१२ सरंजाम	१७०३, १७२४	४३, ४६
१३ इनाम	१७०३	४३, ४६
१४ लग्न	१७०४, ०५	४३
१५ तळेपट्टी	१७११	४४
१६ भिकारपट्टी	१७११	४५, १६३
१७ चवलेपट्टी	१७११	४५
१८ संतोषपट्टी	१७१९	२९६
१९ कोलारपट्टी	१७२४	४६
२० पालखी	१७२४	४६
२१ पालकपट्टी		३८
२२ सरपट्टी		३०
२३ सवाईपट्टी		३०
२४ दिडीपट्टी		३०

बहुतेक पट्ट्यांचा अर्थ नांवांवरून समजण्यासारखा आहे. ज्या कामाकरिता पैसा लागेल त्याकरता मुद्दाम पट्टी बसवून पैसा वसूल करावयाचा असा रिवाज असल्यामुळे त्या कामाचें नांव पट्टीस दिलें जाई अथवा ज्यावर पट्टी बसवावयाची त्याच्या नावावरून ती पट्टी ओळखली जाई उ. सरंजाम, इनाम ह्यांवर बसविलेली पट्टी सरंजाम व इनाम पट्टी होय. लग्नाकरता अगर कर्जफेडीकरता बसवलेली पट्टी ती लग्नपट्टी व कर्जपट्टी होय. तळें बांधण्याकरता व नळ टाकण्याकरता



तळेपट्टी आणि नळपट्टी बसविण्यांत आली. तोफखान्याच्या कामासाठी बाभूळ व बैलपट्टी निर्माण झाली. उत्पन्नाच्या एकदशांश कराला दहकपट्टी नांव प्राप्त झालें. दहा वर्षांच्या अंतराने जमा केलेल्या कराला दहकपट्टी म्हणतात ह्या विधानाला आधार आहे असें वाटत नाही. एका विध्याला १। रु. प्रमाणे ७५ विध्यांवर ९३।।। रु. दहकपट्टीचे दिले आहेत. ह्यावरून दहकपट्टी उत्पन्नावर नसून विध्यांवर होती असें दिसतें. विध्यांचें उत्पन्न १२।। रु. धरलें असल्यास सांगवत नाही. चवलेपट्टी हा धनगरांनी द्यावयाचा शेळ्यामैठ्यांवरील कर असावा.

पान ४६ वर कोकरपट्टी म्हणून नमूद केली आहे. कदाचित् कोकर ह्याच्याऐवजी खरा शब्द कोलार असावा. मोडी वाचताना ही चूक होणें शक्य आहे. कोलार ह्याचा अर्थ शेत असाहि असेल. शब्दकोशात “आता कोल्हारीचे वेताळ” हा ज्ञानेश्वरींतील उतारा दिला आहे. शेतांत उभा केलेला वेताळ म्हणजे भूत किंवा बाहुलें हा त्याचा अर्थ आहे. ह्यावरून कोल्हार म्हणजे शेत असा अर्थ असावा. ही पट्टी शेतसारा ह्या सदरात लिहिणाराने घातली आहे त्यावरून कोल्हारपट्टी म्हणजे शेतपट्टी, शेतावरील पट्टी, असाच अर्थ घेतला पाहिजे. सवाई, दिडी व सर ह्याहि शेतावर बसवलेल्या पट्ट्या होत. पान ३० वर सवाई पट्टीचें उदाहरण दिलें आहे त्यावरून ती ऐनजिनसी सान्यावर नसून नक्त सान्यावर आहे असें दिसतें. सान्याची बाकी थकली तर पुढल्या साली सवाई वसूल करीत. आदल्या सालची सरकारबाकी रु. २६ थकली होती तिच्यावर रुपयास चार आणेप्रमाणे आकारण्यांत येऊन रुपये साडेसहा अधिक द्यावे लागले. ह्याच्याच खाली दिडी पट्टीचें उदाहरण आहे. येथे रुपयास चार आण्यांच्या ऐवजी आठ आणे अधिक द्यावे लागले आहेत. सारांश, सवाई व दिडी पट्टी म्हणजे वाढी दिडी होय. थकलेल्या बाकीचें व्याज म्हणावयास हरकत नाही. सरपट्टी हा मात्र मुद्दाम बसवलेला कर असावा. दीडीपट्टी व सरपट्टी एकाच वेळी आकारलेली आहे हें पाहिलें म्हणजे वरील अनुमान बरोबर आहे असें वाटतें.

पालकपट्टी म्हणजे बाजारांत पाल उभारून त्यांत दुकान मांडतात त्यावरचा कर. परंतु ही पट्टी तिसरे साली द्यावयाची असे हें विशेष दिसतें. कवारपट्टीचा अर्थ पुस्तकांत दिलाच आहे (४१).

शाशिवाय भाणेटीचा उल्लेख कल्याण सुभेदारांच्या जमाखर्चांत आला

आहे तो असा- ८ = चिकणघर ची वाग दिला म्हात्रा याजकडे आणे पट्टी येणे त्याचें व्याज (श. १७३५).

८

करांचा वसूल नेमलेले अधिकारी करून पाठवीत. कमावीसदार, मामलेदार, सुभेदार हे मुलकी अंमलदार गांवाचा, तालुक्याचा अगर करवसुली सुभ्याचा वसूल करीत. जकात अधिकारी स्वतंत्र नेमलेले असत व त्याचे प्रांतहि मुलकी प्रांतांहून निराळे होते. उत्पन्नाचा अंदाज अगोदर केला जात असे आणि ही आगाऊ निश्चित केलेली रकम सरकारला देण्याची जबाबदारी तो तो अंमलदार पतकरित असे. ह्या ठरलेल्या रकमेची खते लिहून घेत. अधिकाऱ्यांनी सरकारला द्यावयाच्या रकमेला रसद म्हणत. ही रकम आगाऊ देत किंवा हप्त्याहप्त्यांनी देत. अर्धी रकम आगाऊ घेत आणि तिलाच रसद म्हणत असें मात्र दिसत नाही. रसदेची रकम सरकार वराता काढून वसूल करी. हल्ली सेक्रेटरी ऑफ स्टेट ज्याप्रमाणे आपल्या कचेरीच्या खर्चाकरिता हुंड्या काढतो त्याच प्रकारची वरातांची पद्धति होती. सध्या सेक्रेटरी ऑफ स्टेटच्या हुंड्या बाजारांत व्यापारी लोक विकत घेतात त्याप्रमाणे सरकारी वराता पुण्याचे हुंडीवाले विकत घेऊन सरकारास ताबडतोब पैसे देत आणि वरातीची रकम आपण वसूल करीत (१३३). सरकारी हुंडीलाच वरात शब्द लावीत. कधी कधी रसदेची रकम रोखीने बैलावर किंवा अन्य उपायाने पाठविण्यांत येत असे. कल्याणच्या मामलतीच्या रसदेचे एक लाख रुपये २५ बैलांवर पुण्यास पाठविण्यांत आले. अर्थात् एका बैलावर ४००० रुपयांचें ओझे होतें (३३). रसदेचे रुपये पाठविण्याचें भाडें सरकार सोडीत असे (३३). रसद हुंडीच्या स्वरूपांत पाठविल्याचीहि उदाहरणे आहेत. “२५००० रु. खातें वनमाळी थोबनदास पेटी पुणें हुंडी पेटीपैकी घेऊन नेरळच्या रसदेच्या भरणीयासी हुंडी पाठविली” श. १६९५ ज्येष्ठ (क. सु).

दुकानदाराच्या मालाच्या किंमतीबद्दल सुद्धा वरात देत (२७६).

रसदेची रकम कराराच्या मुदतीच्या आंत घेतल्यास सरकारांतून व्याज कापून मिळे (७८, ८१, १३४).

कांही ठिकाणच्या रसदेचे आंकडे ३२, ३३, ३४ पानांवर आढळतील.

त्याचप्रमाणे ठिकठिकाणी वरातांच्या रकमा आल्या आहेत त्यांवरूनहि उत्पन्नाचा अंदाज अंशतः करतां येईल.

अमुक ठिकाणाचा खर्च अमुक ठिकाणाहून भागवावयाचा अशी व्यवस्था प्रथमपासूनच केलेली असे. नरसिंहशास्त्री यांच्या रोजमऱ्याची वरात वाई प्रांतावर होती (७८). ह्याशिवाय “६००० रु. किले पुरंदर येथील बेगमीस प्रांत पुण्याकडून सालमजकुरी नेमणूक. सरकारांतून देविले रुपये १६००० पैकी गुा हाय पोतेचाल.” श. १७०३ आषाढ (तु. बा.).

नेवासच्या रसदेचे ९,००००० रु. हाली शिक्क्यांत पाठविले आहेत (३३). कोणत्या चलनांत रसद ध्यावयाची त्याचा करार झालेला असे. हिंदुस्थान प्रांताचें उत्पन्न हाली शिक्क्यांत द्यावयाचे ठरलें होतें (३४).

मक्त्यानें गांव घेतलें तर कधी कधी त्या व्यवहारांत तोटा होत असे उ. “रु. ९८३ तोटा खर्च मौजे मुंजिवली तो चोण सरकार मक्ता रु. ४६२॥= पो गांवचें कच्चे उत्पन्न ४५३॥= वाकी तोटा” श. १६९८ (क. सु.). मक्ता घेणाराला तोटा होत असे हें लक्ष्यांत ठेवण्यासारखें आहे. रयतेपासून अनधिकृत पैसे घेतां आले असते तर तोटा होण्याचें कारणच नव्हतें. रयतेने सरकारला काय द्यावयाचें तें ठरलें असल्याकारणाने फाजील पैसा रयतेकडून उकळणें शक्य नव्हतें.

## ९

सरकारच्या वराता व लोकांच्या हुंड्या ह्यांचा व्यवहार जारीने सुरू होता. पैशाची युद्धाकरता गरज व पैसे पाठविण्याच्या अन्य साधनांचा अभाव हें हुंड्यांच्या व्यवहाराच्या प्रसाराचें मुख्य कारण होय. हें कारण हुंड्या तुळशीबागवाल्यांच्या जमाखर्चात दिलें आहे. “कुसुबें येथील वसूल येतो तो एवज रोख पुण्यास पाठवावा तरी वाटेची निभावणी होणें यास्तव हुंड्या करून पाठवितात” (१३६). ह्या हुंड्या अर्थात् जासुदांबरोबर पाठवीत (१३५). पैसे ताबडतोव पाहिजे असले म्हणजे पुण्यांत हुंडी विकित. पैठणहून साताऱ्यावर केलेली हुंडी पुण्यास विकली जाई (१३४).

हुंडींत रुपये देण्याची सुदत लिहिलेली असते; “मार्गशीर्ष वद्य पंचमी-पासून एकतिसां दिवसांची सुदत” (१३५). पुण्यास काशीची हुंडी वैशाख शु १ स विकत घेतली तीत काशीस पैसे ज्येष्ठ वा १ स मिळतील असें लिहिलेलें

होतें. काशीसारख्या दूरच्या ठिकाणी दीड महिन्यांत पैसा मिळे आणि तोहि निश्चित दिवशीं (१३८). दुसऱ्या हुंडींत एक महिन्याची मुदत आहे (१३८). ही हुंडी शाहा व्यापारी जोग आहे (१३९) म्हणजे कोणत्याहि व्यापाऱ्याने हुंडी हजर केल्यास त्याला हुंडीचे रुपये मिळाले पाहिजेत. हुंडीवाल्या व्यापाऱ्यापाशीं कुळाचे पैसे नसल्यास कूळ व्यापाऱ्याकडे दुसऱ्या हुंड्या अगर रोख रकम किंवा अन्य रीतीचा मोवदला पाठवितें त्यास लहणें म्हणतात (१३८) जागा हुंडीचा उल्लेख पान १० वर आहे.

हुंडणावळीचा दर शेंकडा १, १॥ रु. पडे. रकम लहान असली व नुसती चिठी दिली तर शेंकडा दोन रुपयेहि आकारीत (१३६).

ज्या ठिकाणची हुंडी कुळाला पाहिजे असेल तेथे व्यापाऱ्याची अडत नसल्यास तो आपल्या दुसऱ्या ठिकाणच्या अडत्यावर हुंडी देऊन त्यास कुळाला पाहिजे त्या ठिकाणी हुंडी पाठविण्यास लिही; उ “हुंडी औरंगाबादची तेथून उज्जनीची हुंडी करून द्यावी” (१३६). कोणत्या चलनांत हुंडीची रकम द्यावयाची तें चळन हुंडीत निर्दिष्ट करित. आणि व्यापाऱ्याकडे भरलेलें चलन व त्याने द्यावयाचें चलन हीं भिन्न असल्यास बाजारभावाप्रमाणे बट्टा आकारीत. (१३८)

हुंडीची मुदत भरून गेली असल्यास त्या हुंडीस पक्क्या मीतीची हुंडी म्हणत (१३५). पैठण, सातारा, श्रीरंगपट्टण, बुंदेलखंड, पुणे शहर, निवडी, मुंबई, काशी, बोंकण, औरंगाबाद, उज्जनी ह्या ठिकाणांचा उल्लेख हुंड्यांच्या व्यवहारांत ह्या पुस्तकांत आला आहे. हुंड्यांचा व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांचीं नांवां विस्तारभयास्तव येथे देत नाही. पुस्तकांत आहेतच.

### १०

पूर्वीच्या राज्यपद्धतीत लढायांवांचून सरकारचें कर्तृत्व कोटेहि फारसे दिसत नसे. पूर्वापार वहिवाट कायम ठेवणें, अन्यायाबाद्दल चलन शासन करणें हेंच राजाचें कर्तव्य मानलें जाई. राजापासून लोकांना प्रेरणा मिळत नसे. ह्या कारणास्तव अनियंत्रित सत्तेच्या काळांत लोकशाही नांदत होती असेंहि म्हणतां येण्यासारखें आहे. नाणें पाडण्याचा एकमेव अधिकार सरकारचा सध्या समजला जातो. परंतु मराठेशाहींत नाणीं पाडण्याचा अधिकार लोकांना दिलेला होता. अथवा खरें बोलावयाचें तर लोक आपआपल्या व्यवहाराकरता नाणीं पाडूं लागले.

सरकारला लोकांकडून हे काम आपल्या एकट्याच्या हार्ती टेवण्याची अवश्यकता वाटली नाही. नाइलाजास्तव नियंत्रण घालावे लागले हे निराळे. ह्याचा परिणाम म्हणजे देशांत असंख्य चलने प्रचारांत असत. ह्या पुस्तकांत आलेल्या चलनांची नांवे येथे देणे अवश्य आहे.

रहिमतपुरी, मलकापुरी, चांदवड, मिरजी, आरकट, चिंचवड, हुकेरी, बागलकोटी, गजापुरी, तळेगांवा, भडोची, सुरती, पन्हाळी, चतरसिंगी, नीलकंठी, सारोली, बहुती, आरकट गजीकोट, आरकट फुलचरी, दौलताबादी, बेलापुरी, बडोदी, भातवडी, इटाव, बावडी, पनाळी, अंकुशी, एकबुंदकी, त्रिशुळी, फरशी, नागाचे, तुऱ्याचे, पंचमेल, मिटे, पोतेचाल, वसईचाल, (चांदवड), कल्याणचाल (मिटे), वाईशिक्षा, हालीशिक्षा, कासीशिक्षा, सीप्री सिका, साहु सिका, दिल्ली सिका, अटीचे, भुंडे, अलमगिरी, महारशाही, महमदशाही, पेट चलनी, बाजार चलनी, कोकण चलनी (चिंचवड), सरकार चलनी (तुऱ्याचे), दाणे चलनी, पुणे चलनी, हापीस चलनी.

वरील चलनांतील कांही चलनांची नांवे ज्या गांवांत ते चलन पाडीत त्या गांवावरून पडली आहेत. कांही नांवे नाण्यांवरील मुद्रांवरून त्या नाण्यांना मिळाली आहेत. ज्या राजांनी नाणे मुरू केले त्याच्या नावांवरून कित्येक चलने ओळखली जातात. मिटे म्हणजे चागले असे म्हणतात. बाजार चलनी म्हणजे बाजारांत चालणारे. बाजार चलनी व पेट चलनी ह्यांत भेद नसावा. तुरा ज्याच्यावर आहे तो तुऱ्याचा रुपया. सरकार चलनी तुऱ्याचे ह्याचा अर्थ सरकारने मान्यता दिलेले तुऱ्याचे रुपये. दाणे बाजारांत चालणारा तो दाणे चलनी रुपया. एका नांवाचे रुपये असले तरी ते निरनिराळ्या ठिकाणी पाडीत असून त्यांच्या धातूत कमी-अधिक प्रमाण असावे. म्हणून चिंचवड छाप्याचा रुपया पण कोंकणांत चालणारा तो चिंचवड कोकण चलनी समजावयाचा. वसई चाल, कल्याण चाल, पुणे चाल ह्यांसंबंधानेहि असेच विधान करता येईल. सिप्री आणि ग्वाल्हेरी एकच नाणे असे म्हणतात. ह्या पुस्तकांत सहा शिके आले आहेत. त्याशिवाय भिवंडीच्या जोगांच्या जमाखर्चांत पुणे शिक्या नांवाचे चलन मला आढळले. ह्यावरून गायकवाड म्हणतात त्याप्रमाणे शिके तीनच होते असे दिसत नाही. पोते चाल म्हणजे सरकार-तिजोरींत स्वीकारला जाईल तो रुपया. पेशवे सरकारने नाण्यांतील धातूचे प्रमाण ठरविले होते. त्याप्रमाणे जे नाणे असेल ते सर्व पोते-चाल. छापी म्हणजे छाप-

लेले, डागलेले असा अर्थ करतां येण्यासारखा आहे. उ. ११५ रु. चिंचवड ( पैकी ) ४० कोरे नंबरी ( व ) ७५ चिंचवड छापी<sup>१</sup>. तसेंच छापीचे कोरे करीत असें दिसते ( १४४ ). ह्यावरून छापी ह्याचा अर्थ डागळलेला असा होऊं शकेल. परंतु सिका रूपया छापी केला आहे ( १४४ ) ह्यामुळे मन संशयग्रस्त होतें. मुद्दाम छापी रूपया कोण करील ! का लोकांना फसविण्याच्या हेतूने लबाडी करीत ! वाई शिक्याचा एक रूपया १ आणा खर्च करून छापी केला आहे. ह्यांत लबाडीचा हेतु होता असें म्हणणेंहि धाडसाचें होईल. ह्याच्यापेक्षा अज्ञान कबूल करणेंच बरें ! तथापि पृ. १४३ वर कोरे रूपये दाणें विकत घ्यावयास मळके केल्याचा दाखला मिळतो. मळके, डागळलेले, जुने ते खरे रूपये अशी तर अडाण्याची समजूत नसेल ! पाढरें मीठ कमी खारट असतें अशी समजूत आतापर्यंत होती. त्या मिठाला कोवळें मीठ म्हणत. म्हणून कित्येक व्यापारी ह्या पाढऱ्या स्वच्छ मिठात बुद्ध्या माती मिसळीत. अशा मिठाला भाव जास्ती येत असे. छापी सुलाखी म्हणजे भोक पाडलेले रूपये. माळ करण्याकरता भोकें पाडण्याचा प्रघात पडला असावा; अथवा नाण्याचा खरपणा पाहण्यासाठीहि भोक पाडीत असें मोल्सवर्थ म्हणतो. छापी म्हणजे छाप उठवलेला रूपाया असाहि अर्थ केलेला आहे<sup>२</sup>. वाई सिका होता त्याचा छापी केला ( १४४ ) ह्या ठिकाणीं छापी ह्याचा अर्थ डागळलेला न करतां विशिष्ट छाप उठवलेला असा करणें शक्य आहे. विशिष्ट प्रकारचा छाप असलेला, परंतु हा छाप कोणता तें समजत नाही.

आरकट, फुलचरी, गंजीकोट, आरकट गंजीकोट व आरकट फुलचरी ह्यांपैकी अर्काट येथे इंग्लिशांची टांकसाळ होती आणि आरकट हें इंग्रजी नाणें होतें. त्याचप्रमाणे फुलचरी म्हणजे पांडिचरी हें फ्रेंच नाणें होतें असें भावे म्हणतात; पण मग आर्कट फुलचरी ( १४६ ) हे चलन कोणतें समजावयाचें ! नुसत्या आर्कट नाण्यांचा उल्लेख पान १४१ व १४३ वर आला आहे. त्याचप्रमाणे गंजीकोट ( १४२ )<sup>३</sup>, ग्वाल्हेर गंजीकोट ( १४३ ) व आर्कट गंजीकोट ( १४६ ) ह्या नांवांचीं नाणीं असून त्यांतील भेद समजण्यास कल्पनेशिवाय दुसरें साधन दिसत नाही. आरकटी आणि गंजीकोट हीं भिन्न चलनें होतीं असें पान १३५ वरील ३०००० रु. च्या रकमेच्या तपशिलावरून म्हणतां येण्यासारखें आहे. मोल्सवर्थ

१ जोग जमाखर्च. २ नाण्यांचे तपासणीचे वर्तमान.

३ पे. म. ५०८. ४ येथे ही मोहोर आहे.

अरकाट गंजीकोट असा शब्द देतो व त्याचा अर्थ अरकाटच्या नाण्याचें नांव असा देतो. परंतु ह्या अर्थाला ग्वाल्हेर गंजीकोट हा शब्द बाधा करतो. गंजीकोट म्हणजे पुष्कळ. ह्यांत गंजी आणि कोटि असे दोन शब्द आहेत. गंजीकोट हें गांवाचेंहि नांव आहे. गंजीकोट हें जिजीचें दुसरें नांव आहे असेंहि म्हणतात. तथापि तालीकोटाप्रमाणे गंजीकोट हें गांवाचें नांव आहे ह्यांत संदेह नाही. गंजीकोटचे रुपये ते गंजीकोट. गंजीकोट गांव अर्काटजवळ आहे. अर्काट गंजीकोट म्हणजे अर्काट गंजीकोटकडलिल रुपया अशी कित्येकांची समजूत आहे. ह्याच पद्धतीने आर्काट फुलचरी ह्याची वासलात लावतां येईल. इतकें करूनहि ग्वाल्हेर-गंजीकोट ह्या नाण्याचें स्वरूप समजणें कठीणच आहे. ग्वाल्हेर आणि गंजीकोट ह्यांमध्ये फार अंतर आहे. गंजीकोट नावाची मोहोरहि होती. अर्थात् हे सोन्याचें नाणें होतें (१४२). पेशवे रोजनिशीत (७.३०५) चांदवडच्या नवीन टांक-साळीचा रुपया गंजीकोट प्रतीत चालला पाहिजे असें पेशव्यांनी काढलेल्या हुकुमांत म्हटल्याचें आढळतें. ह्यावरून ग्वाल्हेर गंजीकोट म्हणजे ग्वाल्हेरचे रुपये, परंतु गंजीकोट प्रतीत घालण्यासारखे असा अर्थ करतां येईल. गंजीकोटचें नाणें हें दिल्ली शिक्क्याप्रमाणे प्रमाणभूत मानले जात असे असें दिसतें. गंजीकोटाचें पूर्वीचें नांव गंडीकोट असून तेथें रुपये पाडीत.<sup>१</sup>

ज्यावर शिक्का मारलेला असतो तें शिक्का नाणें. तथापि केवळ शिक्का शब्द वापरल्याने हल्ली शिक्का समजला जात असे असें दिसतें (१४२). हल्ली शिक्का हें निजामशाही नाणें होतें. आज मितीलाहि हें नाणें निजामच्या मुलखांत प्रचलित आहे. सात प्रकारचे शिके ह्या पुस्तकात आले आहेत. सिप्री आणि ग्वाल्हेर एकाच जातीचें चलन होय. नुसता शिक्का शब्द वापरण्याची चाल होती (१३८, १४८). पान १४१ वरील नोंदीवरून शिक्का शब्द कोणत्याहि नाण्यासंबंधाने वापरित असें दिसतें. “सीकानाणी” ह्या शिर्षकाखाली हल्ली शिक्क्याप्रमाणे चांदवड, अलमगिरी, मलकापुरी वगैरे नाण्यांचाहि अंतर्भाव केलेला आहे. काशी-शिक्का हें इंग्रजी नाणें असावें; कारण त्याच्यामागे कलदार शब्द लावलेला आहे (१४०). पंचमेल ह्या स्वरूपांत पेशवे रोजनिशीत शब्द आहे. तोच बरोबर असावा. पंचमेल असा शब्द कित्येक सुचवितात तो शुद्ध शब्द दिसत नाही.

ह्या पुस्तकांतहि पंचमेल असाच शब्द आहे (१४१). पुढल्या पानावर पंचमेल असा शब्द लिहिण्यांत आला आहे तो चुकीचा असावा. पंचमेल नांवाची मोहोर असावी असें पृ. १४२ वर मोहरांची यादी दिली आहे तीवरून स्पष्ट दिसते. कारण १०५ मोहरांचीं नाणीं त्यांत ४५ पंचमेल नाणीं आहेत. हीं एकाच जातीचीं नाणीं नसतीं तर ४५ पंचमेल असें लिहिण्यांत कांही अर्थच नाही. ४५ नाणीं एकाच किंमतीचीं म्हणजे प्रत्येकीं १४।।। रु. किंमतीचीं आहेत. ह्यावरून पुरी संशयनिवृत्ति होते. परंतु पेशवे रोजनिशींत पंचमेल नाणें ह्या सदराखाली सुरती, औरंगावादी, बनारसी, कुराज्या हानावाग, मच्छलीवंदर, पटणी, लाहुरी, वराणपुरी अशा आठ वेगवेगळ्या नाण्यांचीं नावें दिलीं आहेत. येथेहि ह्या एकंदर २०० नाण्यांचा दर एकच म्हणजे १३।।। रु. आहे. परंतु पंचमेल नाणें स्वतंत्र असें सांगितलेलें नाही. ह्या पंचमेल नाण्यांत दिल्लीशिका नाण्याचा समावेश केलेला नाही. हें नाणें स्वतंत्रपणें वर्णिलें आहे. तथापि मोहरा नाण्यांत दिल्लीशिका व पंचमेल ह्यांचा अंतर्भाव होतो हें निश्चित (८-२३८). पंचमेल म्हणजे अनेक प्रकारचीं नाणीं इतकाच मोघम अर्थ घेतला तर ह्यांतून दिल्ली शिका कां वगळलां तें सांगणें अवघड आहे. पेशवे रोजनिशींतील पंचमेल नाण्यांत औरंगावादी नाण्याचा समावेश करण्यांत आला आहे. परंतु ह्या पुस्तकांतील यदीत पंचमेल आणि औरंगावाद ह्यांत भिन्नता दाखविली आहे. ह्यामुळे पंचमेल ह्या शब्दाच्या अर्थासंबंधाने अधिकच गोंधळ होतो. दुसऱ्या एका ठिकाणीं हिंदुस्थान पंचमेल मोहरा दर १५। रु. अशी नोंद दिली आहे (पे. डा. ७-२९१). ह्यावरून पंचमेल शब्द सोन्याच्या मोहरेला लावीत असें स्पष्ट दिसते. आता ह्या पुस्तकांतील नोंदीवरून (१४१) पंचमेल शब्द रुप्याच्या नाण्याला लावला आहे ह्याविषयी शंका नाही.

पेशव्यांनी नवीन टांकसाळी सुरू केल्या त्यांत लोहार, सोनार, षण्णकरी, शिक्रे करणारा व भातेकरी असे पांच जातीचे कारागीर काम करीत. एकंदर कारागीर दहा होते व त्यांपैकी पांच सोनार होते (पे. डा. ७-२९८). ह्यावरून पंचमेल शब्द प्रचारांत आला काय ? पांच तऱ्हेचे एकत्र केलेले, असा अर्थ पेशवे रोजनिशींत संपादक देतात (४ कोश). परंतु पांच तऱ्हा म्हणजे कोणत्या ? ह्याच पुस्तकाच्या ८९ पानावर एकाच मोहरेला पंचमेली मोहोर म्हटलें आहे ह्यावरून पंचघातूंची केलेली मोहोर असा अर्थ करावा लागतो.



सारांश, पंचमेळ शब्दाने काय समजाववाचें तें सांगतां येत नाही. अधिक साधनें मिळविलीं पाहिजेत.

पंचमेळप्रमाणे आटीचे रूपे कोणते तें समजण्यास साधन नाही. ह्या पुस्तकांत तीनदा हा शब्द आला आहे (१४२, १४३, १४६). दुसऱ्या ठिकाणीं जामदारखान्यांत आलेल्या नाण्यांच्या यादींत ३८५०० रु. आटीचे जुने असें म्हटलें आहे. आटीचे जुने म्हटलें आहे त्या अर्थां आटीचे नवे असलेच पाहिजेत. तिसऱ्या नोंदींत अटीच्या बऱ्याचा भाव उतरला असा तपशील आहे. आटवलेल्या सोन्याला आटीचे रूपे म्हणणें संभवनीय दिसत नाही. पहिल्या नोंदींत रोख अटीचे एक शिक्का महमदशाही असें वर्णन आहे. ह्यावरून अनुमानें निघतात तीं:—१. अटीचे रूपे अनेक शिक्क्यांचे असू शकतील; २. महमदशाही रूपे अटीचे होते; ३. अटीचे स्वतंत्र रूपे नसावेत. तर मग अटीचे म्हणजे सरकारने घातून दिलेल्या अटीप्रमाणे पाडलेले असा अर्थ असू शकेल काय ? मग अटीचे रूपे म्हणजे पोतेचाल असें म्हणावयास हरकत दिसत नाही. हा अर्थ साधार ठरल्यास आटीचे असें न लिहितां अटीचे असें लिहावयास पाहिजे. हें सर्व उघड उघड तर्कजंजाल आहे ह्यात संशय नाही. नाणें पाडण्याकरितां लागणारें सोनेंरुपें विकत घेत अथवा जुनीं नाणीं खरेदी करीत. नाणीं घेतलीं म्हणजे प्रथम तीं आटवावीं लागत हें उघड आहे: परंतु ह्या आटवण्यावरून आटीचे हा शब्द जन्मास आला असें वाटत नाही. कारण एकदा नाणें तयार झालें म्हणजे त्याच्या पूर्वसाहित्याला विशेष महत्त्व राहत नाही. आता आटीचे म्हणजे आटवण्यालायक म्हणजे ज्यांच्यावरील छार उडाला आहे, जे गुळगुळीत झाले आहेत असे रूपे असाहि तर्क करतां येण्यासारखा आहे. असे रूपे कोणत्याहि शिक्क्याचे असू शकतील. अटीचे म्हणजे आटवलेले म्हणजे पाडलेले असाहि अर्थ करतां येईल. माझ्या “बदलापूर” पुस्तकांत “८६८८ रु. जुने कल्याण अटीचे” अशा तपशिलाने शिल्क दाखविल्याची नोंद घेतली आहे (३५३). ह्या ठिकाणीं कल्याणास पाडलेले रूपे असेंच समजणें युक्त होईल.

पान १४७ वर सहा नीळकंठी रूपयांचा निर्देश आहे. नाण्यांचे तपशील साधनें वर्तमान नांवाच्या तत्त्वांत नाण्यांची यादी दिली आहे. त्यांत तुरसमळ नीळकंठी असें एक नाणें आहे. “हा सुमाराने ५० वर्षांमागे तोरागल सेना-

खर्गाचा बालासाहेबाने पाडिला” असें वर्णन ह्या नाण्याचें केले आहे. ह्याचें वजन १७० ग्रेन असून शुद्ध धातु १०५.४ ग्रेन होती.

भातवाडी रुपया (१४४,२८३) हा भातोडी रुपया होय. अहमदनगर जिल्ह्यांत भातोडी नांवाचें गांव आहे तेथे पाडलेला रुपया. हा १७१.३ ग्रेन वजनाचा होता. पण त्यांत शुद्ध धातु १४९.०३१ ग्रेन होती.<sup>१</sup> हाली शिका पुण्यांतहि पाडीत.<sup>१</sup> अंकुशी चिचवडप्रमाणे मिरजी हुकेरी ह्या जोड नांवाचा एकाच शिक्क्याचा रुपया होता असें वरील “वर्तमाना”त भासविलें आहे. परंतु ह्या पुस्तकांत मिरजी मलकापुरी ह्या नांवाच्या चलनाचा उल्लेख आला आहे (१४७). ह्यावरून मलकापूर व हुकेरी ह्या जातींचे परंतु मिरजेस पाडलेले रुपये असा अर्थ करणे योग्य होईल. ग्वाल्हेर गंजीकोट व अर्कट गंजीकोट ह्यांसारखाच हा प्रकार दिसतो. मलकापुरी व हुकेरी रुपये निराळे होतेच. त्याचप्रमाणे मिरजी रुपयेहि वेगळे होते.

जरीपटका (१४५) हा रुपया नाशकांत पाडीत असल्याचें ‘वर्तमान’ पत्रकांत आहे. परंतु जरीपटका निशाणी असलेले रुपये नागपूरच्या भोसत्यांनी पाडिले असें होडीवाल्यांचें म्हणणें आहे.<sup>२</sup> जरीपटका हा रुपया हरिपंत फडक्यांचा होता असें ज्ञानकोशकार म्हणतात. मात्र जरीपटका आणि अंकुशी हे रुपये निराळे असावे. पान १४५ वरील जरीपटक्यापुढील कंस चुकीचा आहे.

मल्लारशाही रुपये दोन ठिकाणचे होते. एक वागलकोट येथे पाडलेले व दुसरे विशाळगड येथे पाडलेले. हे दुसरे रुपये दक्षिण कोकणांत चालत असत.

“छापीचे कोरे केले”, “कोरे मळके करून दिले” ह्यांत कोरे ह्याचा अर्थ उजळा दिलेले असाच असावा. कारण रुपयांना उजळा देण्याचें काम सतत चाले (१४४). उजळणें व नीट करणें ह्या क्रिया फार भिन्न नसाव्या. “खटनट” “रुपये नीट” केल्याची कांही उदाहरणें पान १४७ वर आढळतील. ह्याच सदरांत “त्रिशुळी ५१ रु. वटावून चांगले केले” (१४३) हें घालतां येईल. ह्यावरून कोरा नांवाचा रुपया होता ते रुपये येथील कोरे ह्या शब्दाने समजण्याचें कारण नाही. कोरा हें संयुक्त प्रांतांत एक गांव आहे. मोंगलांची ह्या ठिकाणीं टांकसाळ असून तीं रुपये पाडीत.

इटाव हें जिल्ह्याचें ठिकाण आग्रा प्रांतांत आहे. ह्या ठिकाणी पाडलेले रुपये ते इटाव रुपये.

सारोली रुपयांचा नामनिर्देश फारसा कोटे आढळत नाही. सारोल व सारोली दोनहि नांवांचीं गांवे आहेत. तेथील रुपये ते सारोली रुपये असावे. ह्या तर्कास ऐतिहासिक आधार माहीत नाही.

फरशी रुपयाचें वजन १७५ ग्रेन असून त्यांत शुद्ध धातु १६४.५ ग्रेन होती. ह्या रुपयावर परगु (कुन्हाड) ठसविलेला असल्यामुळे त्यास फरशी नांव पडलें. हा रुपया पोतेचालीचा होता (१४३).

एके ठिकाणी (१४८) नुसते जुने एवढेंच म्हटलें आहे. ह्याने काय अर्थ-बोध होतो हें निश्चितपणें समजत नाही. जुने म्हणजे मळके, झिजलेले, कोरे नव्हेत असा अर्थ असावा. असे १००० रु. आहेत.

कांही नाण्यांच्या वट्ट्याचे दर प्रस्तुत पुस्तकांत आपणांस आढळतात ते:-

चलनें	दर शेकडा भाव
मलकापुरी—चांदवड	२५
मिरजी—रहिमतपुरी	२५
फरशी—मलकापुरी	२५
आर्कट—सुरती	३॥
आर्कट—इंग्रजी	५
सिक्का—पोतेचाल	०॥
„ —चांदवड	५
त्रिशुळी—नागाचे	१२॥
बावडी— „	२५
भातोडी—चांदवड	१
बेलापुरी— „	७॥
चांदवड—शाहू शिक्का	३७
हाली शिक्का—चांदवड	८॥
कोरे पारसी—चांदवड	६॥

वेगवेगळ्या ठिकाणीं वेगवेगळीं नाणीं चालत. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीं जातांना नाण्यांची पालट करावी लागे. उ. “॥” बट्टा जम्म

सुरती रु. ६ त्याचे अलीवागी इनामास वगैरे खर्चाकरिता वटावले त्याचा बट्टा जमा मुक्काम अलीवाग चैत्र श. १७४७.” तसेंच “॥= बट्टा खर्च अलीवागी रु. १० त्याचे चिंचवड चलनी केले त्यास बट्टा दर ८- प्रमाणे मुक्काम हरेश्वर” (वैद्य). जिन्नस खरेदी करताना व्यापाऱ्यांत चालू असलेले चलनच द्यावे लागे. जसे “लोण्याकरता चांदवड केले” (१३९). अशाच कारणाकरिता पेटचलनी, दाणेचलनी, बाजारचलनी अशी परिभाषा प्रसृत झाली. नाण्यांची अदलाबदल करतांना बट्ट्याचा प्रश्न उत्पन्न होतो. लोकांचा नाणीं पाडण्याचा हक्क सरकारने मान्य केल्याकारणाने सरकारला देखरेख, नियमन व शासन करण्यापलीकडे कांहीच उरले नाही. कितीहि नियमन केले तरी लबाडी व्हावयाचीच. शिवाय स्वतंत्र लोकपति अनेक असल्यामुळे चलनाच्या धातूंचे प्रमाण एक असणेहि शक्य नव्हते. त्यामुळे निरनिराळ्या नाण्यांच्या किमतींत फरक पडे. हा फरक काढून टाकणे म्हणजेच बट्टा देणे किंवा घेणे होय. ह्याशिवाय पूर्वीच्या नाण्यांत हीणकस धातु घालीत नसत. सर्व नाणे शुद्ध धातूंचे असे. एक रुपया सवा अकरा मासे रुप्याचा असे. त्यामुळे रुपयाची झीज होण्याचा संभव फार. तसेंच नाणीं पाडणे खासगी लोकांच्या हातीं असल्याने नाण्यांच्या खरेपणाविषयी लोक स्वाभाविकपणे साशंक असत. या कारणाने प्रत्येक वेळेला नाणे तावून सुलाखून घेण्याचा प्रसंग येत असे. अशा वेळीं नाणे छापिल झाल्यास आश्चर्य नाही. खोटी नाणींहि पाडीत म्हणजे तांब्याचा रुपया बनवीत, हे एका नोंदीवरून स्पष्ट दिसते (१४५). जुने मळके रुपये कोरे नवे करण्याचा व्यवहार सारखा चालू असे. अशा कामास जी मजुरी द्यावी लागे तिलाहि बट्टाच म्हणत (१४३, १४४, १४७). सरकारी निरखा-प्रमाणे पाडलेल्या रुपयाला-तो झिजला नसल्यास-बट्ट्याचे कारणच नव्हते. पोतेचाल हे एका विशिष्ट नाण्याचे नांव नव्हते. पुऱ्या तोलाचा व वजनाचा रुपया सरकारांत घेतला जाई. त्यालाच पोतेचाल म्हणत. उ. “तुऱ्याचे सरकार पोतेचलनी” (१४०). नुसता पोतेचाल शब्द येतो (१४२) त्यावरून सरकारने मान्य केलेले धातूंचे प्रमाण ज्यांत आहे ते नाणे इतकाच अर्थ पोतेचाल शब्दाचा करता येईल. आता खासगी टांकसाळी बंद करून सरकारी टांकसाळी धारवाड व नाशिक येथे स्थापन करण्यांत आल्या होत्या हे खरे. ह्या टांकसाळींतून निघालेल्या नाण्यांना पोतेचाल ही संज्ञा प्राप्त होणे साहजिक आहे. परंतु मग “हाल्ली शिक्का हेऊन पोतेचाल केले” याचा अर्थ काय ? खासगी माणसाला खासगी रीतीने

पोतेचाल नाणें पाडतां येणें संभवनीय दिसत नाही. आता हाल्ली शिक्का सरकारी टांकसाळेंत देऊन त्याचे पोतेचाल करून घेतले असें म्हणतां येईल. परंतु ही गोष्ट नाशिक धारवाडखेरीज इतर ठिकाणी शक्य होणार नाही. सरकारी हुकुमाने जें नाणें पाडीत त्याचीं नांवे निराळीं असलीं तरी तें पुऱ्या तोलाचें असावें लागे. ह्यास्तव अशा नाण्यालाहि पोतेचाल म्हणण्यात येत असलें पाहिजे. कोरे फरसी ह्या चलनालाहि पोतेचाल म्हटलें आहे (१४३). पोतेचाल ह्या नांवाखाली हाली शिक्का व कोरे फरसी याचा समावेश केला आहे (१४३). ह्यावरून वाटेल त्या शिक्क्याचें नाणें असलें तरी तें सरकारी मान्यतेचें असल्यास त्यास पोतेचाल म्हणत असें दिसतें. आणखी उदाहरणें— ५० रु. महार चिंतामण वैशंपायन नाशिककर याजवर हुंडी केली सदाशिव जोशी यास देवविले नाशिकचाल ते रोख जमा; १२ पोतेचाल सरकारी; ३८ चादवड छानी (श. १७१९) चि.

पोतेचाल नाणे पेशव्याच्या हुकमतीत नसलेल्या प्रांतात चालत असेच असा नियम नाही. पोतेचाल हुंडी नादिवड्यास पटेना म्हणून शिक्का करावा लागला ही हकीकत आपणास पान १४८ वरील नोंदीवरून समजते. पोतेचाल रुपये झिजले तरच त्यास बट्टा पडे. फार करून झिजलेलीं नाणी देऊन नवीन कोरीं नाणी करण्याचा प्रघात फार असावा. सरकारी पोतेचाल याचे कोरे पोतेचाल पोतदाराकडून करविल्याची एक नोंद आहे (१४३). त्यात १०० रुपयांच्यामागे १। रु. खूट आली. नाण्याचें साल नसल्यामुळे वार्षिक झीज काढण्यास साधन नाही.

पान २८३ वर चादवड, सुरती व शिक्का नाण्यांचें जें प्रमाण दिलें आहे त्यावरून शिक्का रुपया सर्वांत किंमतवान असें दिसतें.

वरील कारणांकरता नाण्यांच्या खरेदीविक्रीचा व्यवहार दांडगा चाले. ह्या पुस्तकांत विक्रीचीं उदाहरणें अनेक सापडतील (२८२). जरूर तें नाणें वाजारांत विकत मिळे. बाळंतविड्यावर सोऱ्याचें नाणें पाहिजे ह्यास्तव खासगी-वाल्यांनी होत ३। रुपयास खरेदी केल्याचा दाखला आहे (२८२). वागलकोटी रुपये ३९५९ एकदम खरेदी केल्याची नोंद पृ. १४१ वर आहे.

अरकट रुपया पंढरपुरास चाले असें दिसतें; कारण तेथे सहस्रमोजन घालण्यास अरकटी रुपये नेले होते (१६३).

अंकुश ज्या रुपयावर काढलेला असतो तो अंकुशी रुपया अंकुशी

चांदवड रुपयाचें नांव होतें असें ज्ञानकोशकार म्हणतात.<sup>१</sup> अंकुशी म्हणजे चिंचवडी रुपाया असें इंग्रज सरकारने १८२७ च्या आरंभी काढलेल्या जाहीरनाम्यांत म्हटलें आहे.<sup>२</sup> अर्थात् अंकुशी रुपया चिंचवड येथे पाडला गेला पाहिजे असा तर्क वाटतो. परंतु हे रुपये वाई व बागलकोट येथे पाडले जात अशी समजूत असल्याचें खरे लिहितात.<sup>३</sup> ह्याचा अर्थ ही समजूत साधार असल्यास इतकाच कीं चिंचवड रुपाया बागलकोट आणि वाई ह्या गांवच्या टांकसाळांतहि पाडला जाई.

गजापुरी रुपयांचा उल्लेख एकाच ठिकाणी आला आहे (१४३). इतरत्रहि मला कोठे आढळला नाही. गजापुरी म्हणजे मलकापुरी म्हणतां येईल काय ! गजापूर गांव मलकापुराजवळ आहे. तेथेहि कदाचित् टांकसाळ असेल. गजापुरी रुपये नागाचे केले. कांही रुपयांवर नाग असतो. जे रुपये नागाचे केले त्यांत ८ त्रिशुळी होते. शंकराचा त्रिशूळ हें चिन्ह ज्या रुपयावर आहे तो त्रिशुळी रुपया. ह्याशिवाय १५ बावडी रुपये होते. बावडी म्हणजे बावड्याचे. बावडी, गजापुरी व मलकापुरी एकच असण्याचा संभव आहे. हे गांव जवळ जवळ आहेत. ह्यांत एक भुंडा रुपया आहे. हा भुंडा रुपया नागाचा केला. भुंडा म्हणजे काय ! छाप उडालेला कीं काय !

पुस्तकांत न छापलेली दुसरी नोंद येणेंप्रमाणे :—

रु. ६॥ गजापुरी रुपये ८ जमा पो वजा बटा दर रुपयास ८०० प्रो  
रु. १॥ बाकी.

चतरसिंगी रुपया हा पुण्याच्या रुपयाहून निराळा होता कीं काय समजत नाही. ह्या रुपयांची नोंद दोनदा आली आहे (१४३). चार शिंगांचें चिन्ह असलेला रुपया होता असें कोणी म्हणत नाही. पुण्याची टांकसाळ चतुःशृंगीला असल्यास पुण्याच्या रुपयाला चतरसिंगी म्हणण्याचा संभव आहे.

दौलताबादी रुपयाचा उल्लेख कल्याण सुभेदारांच्या वह्यांत आढळला तो त्रैमासिक वर्ष ८ पान ५५ वरून येथे घेतों.

१० रु. विनायक गोविंद यास द्यावयास केले रु. २५ पो ऐवज झाडून उगवला नाही सा तूर्त बाकी येणें निघाले सा पो वजा दौलताबाज बारसणी-पासून एकोणीसणीपावेतो ऐवज दिव्हा तो उपयोगी नाही सबब बटा चांदवड.

१ वि. १६, पृ. १८७. २ शिवाय 'वर्तमान' पाहा. ३ मंडळांतील नाणीं.

प्रत्येक जातीच्या चलनाचीं पोटनाणीं होतीं. पैसा, पावल्या व अधेल्या असत. पैसा अर्थात् तांब्याचा असे. रुक्का हिशेबांत होता पण नाणें नव्हतें.

रुपयांप्रमाणे अधेल्या पावल्यांनाहि बट्टा पडे (१४२).

**पोटनाणीं** चांदीचें नाणें असल्यामुळे बट्टा पडणारच. ह्या पुस्तकांत दोन आणे व आणा या किंमतीच्या नाण्यांच्या उल्लेख नाही. परंतु अशीं नाणीं मुसलमान व हिंदु राजे पाडीत असत? दोन पैशाचें नाणें होतेंच पण अर्ध्या पैशाचें व पाव पैशाचेंहि होतें. इंग्लिश राज्यांतील पै ही रुक्याचेंच अनुकरण होय.

पान १३९ वर सरकारी बट्ट्याचीं तीन उदाहरणें आहेत. तीनहि वैद्यांच्या

कागदांतील असून एकाच व्यवहाराची पण निर-

**सरकारी बट्टा** निराळ्या वर्षाचीं आहेत. हा व्यवहार सरकार धान्या-

संबंधीचा असावा. कुळानें रहिमतपुरी रुपये पाठविले

त्याचे प्रथम सराफाकडून चांदवड करून घेतले परंतु चांदवड म्हणजे सरकारी पोतेचाल नव्हत. म्हणून सरकारात भरणा करावयास पोतेचाल करणें भाग होतें. चांदवड रुपया व पोतेचाल ह्यामध्ये शेंकडा ५ रुपयांची कसर होती. म्हणजे इतक्या प्रमाणाने चांदवड रुपया सरकार निरस्वार्शीं ताडून पाहतां कमी. होता. तिसरी नोंद शाहू शिकक्याची आहे. कुळाने शाहू शिकका रुपये दिले त्याचे चांदवड केले. चांदवड करताना बट्टा पडला पण शिवाय सरकारी बट्टा म्हणूनहि आणखी द्यावा लागला. तीनहि उदाहरणात चांदवड चलन मध्यस्थ आहे. ह्या मध्यस्थाची जरूरी काय होती तें समजत नाही. दोन ठिकाणीं परभारा चांदवड केले असें म्हटलें आहे. ह्यांतील परभारा शब्दाचेंहि स्वारस्य समजलें पाहिजे. तीनहि नोंदां-  
तील कुळें निरनिराळीं आहेत.

एकाच टांकसाळींत अनेक शिकक्यांचीं नाणीं पाडीत हें अनेक उदाहरणां-  
वरून सिद्ध करतां येईल. पा. १४५ वर बेलापुरी रुपय ५० मल्हारी शिकका अशी एक नोंद आहे. त्याचा अर्थ मल्हारी शिकक्याचे पण बेलापुरास पाडलेले रुपये असाच केला पाहिजे. एका शिकक्याचे रुपये दुसऱ्यांनी पाडूं नयेत असा

१ कलकत्याच्या नाण्यांच्या संग्रहावरील राइटसाहवांचें इंग्रजी पुस्तक ग्रंथ ३, प्रस्ता-  
वना २६ व पानें २२६, १०८, १०७.

निर्वंध दिसत नाही. ज्यांना सनद दिली असेल त्यांच्या व्यतिरिक्त इतरांनी नाणीं पाडतां कामा नये इतकेंच बंधन असे.

मोहरांचीं नांवां आलेलीं येणेंप्रमाणे---

पंचमेल, औरंगावादी, गंजीकोट, वज्रजोगणी, लातुरी,  
**सुवर्णचलन** आजमेर, आमदावादी, हाली सिक्का, महमदशाही,  
 अहमदशाही, शेटशाही, दरसानी, दिल्ली शिक्का

( ७६, १४२, १४३, २१२ ). ह्यांशिवाय होन व पुतळी हीं सोन्याचीं नाणीं होतीं. पुल्हेघटी होन ( १३० ) हें एकच होनाचें नांव आलें आहे.

सरकारी सनदेशिवाय रुपये पाडतां येणें शक्य नव्हतें असें दिसतें. परंतु वार्ड्ट रुपये चांगले करावयाचे झाले तर टांकसाळवाल्याकडेच गेलें पाहिजे काय हा प्रश्न विचारण्याजोगा आहे. रुपयांची दुरुस्ती करणारांवर निर्वंध असल्याचा दाखला नाही. दुरुस्तीचा धंदा बहुदा सराफच करित असतील ही डागडुजी कोणत्या तऱ्हेची असे ह्याची यथार्थ कल्पनाहि करतां येत नाही. फुटका रुपया पाऊण आणा खर्चून दाणेचाल केला ( १४४ ) म्हणजे काय केलें असेल ! फुटलेली बाजू भरून काढली काय ! असें असल्यास हल्ली ज्या अर्थाने आपण खोटा रुपया म्हणतो त्या अर्थाने खोटा शब्द पूर्वी वापरीत नसत हें उघड होतें. तांब्याला रुप्याचा मुलामा देऊन रुपया म्हणून पुढे आणला तर त्यालाच फक्त खोटा रुपया म्हणत असत. टांकसाळींतून पाडलेल्या रुपयांत ढवळाढवळ झाली तरी तो खोटा रुपया मानण्यांत येत नसे. ह्यावरून असें निष्पन्न होतें की, रुपयाच्या वरील शिक्क्याची फारशी मातब्बरी नव्हती. शुद्ध धातु नाण्यांत किती आहे एवढ्याच गोष्टीचें महत्त्व मानीत. नाणें पाडण्याचा हक्क केवळ सरकारचा आहे हा सिद्धांत जेथे मान्यता पावला नाही तेथे उपर्युक्त प्रकार अनुभवास येणें स्वाभाविक आहे.

११

कर्ज देण्याघेण्याचा व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर चालत असे. खुद्द सरकार व त्यांचे सरदार दरकदार ह्यांना नेहमी कर्ज

**सावकारी** काढावें लागत असल्यामुळे सावकारी धंदा करणाऱ्या  
**व्यवहार** पेढ्यांचें जाळें राज्यांत निर्माण झालें. ब्राह्मण सावकारहि

पुष्कळ होते. लाखो रुपये एका रकमेने ते कर्ज देत.

रकम फार मोठी अगल्यास तीन चार सावकार मिळून समाधिक कर्ज देत. हाता-



वर कर्जाऊ रकमा देत. परंतु बहुधा खर्ते लिहून घेऊनच कर्ज देण्याचा प्रघात होता. वचनचिष्टीचा प्रकार मात्र आढळत नाही. कर्जरोखे व गहाणखर्ते हींच मुख्यतः असत. तारण गहाण असे तसेच कवजे गहाण असे. “व्याजाच्या ऐवजी मौजे मजकूरचा ऐवज गोसावी याची खासगत शेते वजा करून धवावा” (१२१). कर्ज फेडण्याची मुदत नमूद केलेली असे. रासमाथा ( सुगीवर ), आळंदीची यात्रा अशासारखी मुदत असे. हातावरील कर्जाला थोड्या महिन्यांची मुदत ठेवण्यांत येई. मुदतीत कर्ज न दिल्यास गहाण डुवत असे. मुदत संपली तर गहाण नष्ट होत नाही ही समजूत नव्हती. मुदतीत कर्जफेड न झाल्यास सावकार खतांत नमूद केलेली मिळकत आपल्या कवजांत घेई.

स्थावर मिळकत व कुळकरणासारखी वतने कर्जाकरता गहाण टाकीत. जंगम मालांत सोने, पागा, तरवार, कापड हीं गहाण टाकलेलीं आढळतात. कुळकरण गहाण टाकल्याचें उदाहरणः—४०० रु. जमा भगवंतगव देशपांडे... ..मल्हार ब्राह्मजी तट्टु याचें कुळकरण मौजे डोबले गहाण होतें तें सोडवून सीवाजी नारायण यांजकडे ठेवून वगैरे..... (तु. बा.)

सोने गहाण ठेवल्यास आठ आणे व्याजाने पैसे मिळत. एरव्हीं १, ११, १११, ११११, २, २११ रु. दरमहा दर शेकडा अशा दराने व्याज द्यावें लागे. सयाजीराव गायकवाडला लाख रुपयांच्या कर्जाला ११ रु. दराचें व्याज होतें. किरकोळ रकमांना व्याजादाखल धान्यहि घेत. “बाजार निरखापेशा १ शेर रुपयास जाजती” (१२८) हेंच व्याज. तेल्यास कर्जाऊ रकम दिल्यास ठरलेल्या भावाने ठरीव मुदतीपर्यंत तेल घेत. भाव उतरल्यास उतरत्या भावाने पण चढल्यास कराराच्या भावाने अशी शर्त घालीत (१२७). ज्या नाण्यांत कर्जाची रकम दिली असेल त्याच नाण्यांत ती परत करण्याचा करार कधी कधी करीत (१४६).

कर्ज देतांना मनोती कापून घेत. मनोतीचा दर शेकडा १ पासून २ रुपयांपर्यंत असे. (१३४, १२८).

कर्जफेडीच्या वेळीं सूट देण्यांत येई; तथापि विनमुटीची शर्त असल्यास सूट देत नसत. कर्जफेडींत मामलत लावून घेण्याचाहि प्रघात होता. “दीड महिन्यांत एकोत्राव्याजाने व्याजमुद्दलसुद्धा रुपये न फेडल्यास ९ गांवचे मामल्याची सनद द्यावी.” (१२२)

प्रामाणिकपणा बऱ्याच प्रमाणांत होता. दंग्याच्या भीतीने दुसऱ्यापार्शी ठेव ठेवीत. अशा ठेवी तो मनुष्य मेल्यावर त्याच्या स्त्रीने कबूल करून परत दिल्याची उदाहरणे नमूद आहेत (१२९).

कर्ज वसूल करण्यास हल्लीप्रमाणे कोर्टे नव्हती. फार करून सावकारालाच वसुलीचा उपाय करावा लागे. हा उपाय म्हणजे घरणे बसणे हा होय. लोकांच्या त्या वेळच्या समजुतीवर ह्या उपायाची उभारणी केलेली दिसते. सावकार कर्ज मागण्यास कुळाकडे आपला नोकर अथवा इतर कोणी पाठवी. हा मनुष्य कुळाच्या घरांत चोवीस तास उपाशी बसून राही. ओटीच्या पुढल्या दरवाजांत बसे. घरांत कोणी उपाशी राहिल्यास घरांतील माणसांनाहि उपवास पडे. आपणांस उपोषण घडतें व दुसरा उपवासाने तळतळत आहे ह्याचा परिणाम आपणांस भोगावा लागेल ह्या भीतीने कूळ हरप्रयत्न करून कांही तरी वसूल देई. कधी कधी स्वतः यजमान घरणे धरून बसे. कुळाने चटकन पैसे द्यावे म्हणून धरण्याकरता परजातीच्या माणसाचा उपयोग करीत (१३०). ऋणकोस उपोषण पाडणे ह्याला क्षेत्र करणे म्हणत (१२६). चिपळूणकर आपल्या कैफियतीत लिहितात “नंतर आम्ही कासीकर याचे दुकानी जातीनिसी (घरांतील) थोर थोर मंडळी व कारकून मंडळी मिळोन तगाद्यास तीन दिवस उपाशी बसून .....” (१२७). एका माणसाकडे चिपळूणकरानी २० क्षेत्रे केली. “कांही वेळां उपोषित मजबरोबर बसले होते व कांही वेळां जेवले” (१२६). एका भिक्षुकाने आपले पैसे वसूल होत ना हें पाहून गणपतीच्या देवळांत उपोषणे करण्यास सुरवात केली. ही वार्ता श्रीमंतांच्या कानावर गेली. तेव्हा “आज्ञा जाली की भटर्जीचे रुपये (कुळाकडून) देववावे” (१२६).

## १२

घोडी व डोल्या हीं मनुष्याच्या प्रावसाचीं साधनें होत. मालाची ने आण उंटे व बैल ह्यांवरून होई. बैलगाड्या फारशा प्रचारांत वाहनें नव्हत्या. नागपुरास जाण्यास डोलीला खंडित रुपये ८५ ठरले होते, परंतु कुंभकोणचें भाडें २० रुपयेच दिसतें. गुळसुंघाहून पुण्यास जाण्यास डोली व घोडी मिळून ११ रु. भाडें पडलें होतें. चालण्याच्या कामांत घोड्याशीं माणसें स्पर्धा करीत. पुण्याहून सातारा ७० मैल आहे. हा सत्तर मैलांचा प्रवास एका दिवसांत करणारे लोक होते (१८३). नेवाशाहून

दोन दिवसांत जासूद चालत आले म्हणून त्यांना १॥ रूपाया इनाम मिळाले आहे (१८३). परिस्थितीमुळे गुण उत्पन्न होतात आणि परिस्थितीमुळेच नष्ट होतात. घोडा दुसऱ्याला वाहून नेतो पण मनुष्य आनल्यालाच वाहून नेतो ही गोष्ट खरी. तथापि निरोप जलद पोचावा असा हेतु असल्यास थोडक्या पैशांत मनुष्य पाठवूनच तो हेतु साध्य होतो. म्हणून डाकेवर जासुदांची योजना होत असे. लांबच्या प्रवासांत पालखीबरोबर निदान आठ असामी असत असे दिसते. मोयाला रोज आठ आणे असे (२६०). प्रवासाचा काही खर्च येणेप्रमाणे— ८ रु. सौ. बहिणीचाई यास सातारा येथे पोचवून घेण्यास (३०८). ६८- वाट- खर्च वाईस जातायेतां. ५०।३ उंटावर बाजरी आणली तिकडे. हा खर्च श. १७१८ सालांतील पुण्यापासूनचा आहे. बाजरी पुण्यास आणली. कोठून ते समजण्यास मार्ग नाही. घोड्याच्या गाडीचा एकाच ठिकाणी उल्लेख आलेला आहे (३०८).

### १३

सर्व हिंदुस्थानभर पेशव्यांच्या फौजा फिरत असल्यामुळे इकडून तिकडे वातमी पोचविण्याची व्यवस्था करणे भाग होते. त्यामुळे टपाल ठिकठिकाणी लोक ठेवून पत्रे पाठविण्याची योजना झंमलांत आली होती. वातम्या आणण्यापोचवण्यासाठी मुद्दाम माणसे ठेवीत त्यास डाक ठेवणे म्हणत. कोकणांत वातम्या आणण्यासाठी मचवे ठेवलेले असत त्यास वातमीचे मचवे म्हणत ( पे. रो. पुस्तक ८, पान २२० ). अमुक दिवशी मचवे परत आलेच पाहिजेत किंवा अजूरदाराने अमुक मैल चाललेच पाहिजे असा नियम असे. सरकारच्या जरूरीकरता डाकेची पद्धति प्रथम अस्तित्वांत आली. खासगी खुशालीचीं पत्रे पाठविण्याची अडचण तेव्हा लोकांना भासत नसे. यात्रेला निघाल्यावर मात्र घरची खुशाली आपल्याला व आपली खुशाली घरच्या माणसांना कळवावी असे वाटणे स्वाभाविक होते. ही गरज भागविण्यासाठी आठवले ह्यांची काशी ते पुणे डाक स्थापन झाली असावी. सरकारी व सावकारी अशा दोन डाका निर्माण झाल्या. ह्या पुस्तकांत डाकेचा पहिला उल्लेख श. १७०१ मधील आहे ( १३ ). ह्या पुस्तकांत कल्याण ते काशी, कल्याण ते मुंबई, पुणे ते नाशिक व्यवक, ग्वाल्हेर-सातारा इतक्या डाकांचा उल्लेख आलेला आहे. पत्रे तोळून वजनावर हाशील घेत. चार आणे तोळा असे हाशील असे.

उ. ८३ पत्रें रवाना पुणें मि ७ चैत्र ( श. १७४७ ) वजन तोळे पाऊण. ॥०॥  
पत्रें रवाना पुण्यास आठवले यांचे डाकेवर पौष शु १ वजन तोळे २ दर  
॥०॥ प्रमाणे. पान ९३ वरील पहिल्या रकमेवरून चार आण्यांहून निराळा दर होता  
कीं काय असा संशय येतो; परंतु ती रकम तपशीलवार नसल्याने कांहीच  
सांगतां येत नाही.

इंग्लिशांच्या अंमलानंतर म्हणजे श. १७७० पावेतो सावकारी डाका  
होत्या (९४). इंग्रजी डाकेचा पहिला निर्देश ह्या पुस्तकांत श. १७५५ चा आहे  
(९३). तिकीट न लावतां म्हणजे नाटपेड पत्र पाठविलें असता तें खात्रीने पोह-  
चेल अशा समजुतीने इंग्रजी डाकेंत नाटपेड पत्रें पाठवीत. अशा पत्रांची पावती  
पत्रें पाठविणारास टपालखात्याकडून मिळे (९४). थोरलें टपाल (९४) म्हणजे  
इंग्रजी टपाल असावे. ह्याच पानावर पुण्याच्या जनरल पोस्ट ऑफिसाचा स्पष्ट  
उल्लेख आहे. तो. स. १८५२ चा आहे. डाकेच्या पत्रव्यवहाराकरता दौलता-  
बादी कागद वापरित असें दिसतें (९३).

सावकारी डाकेंत विमा उतरून जिन्नस पाठविण्याची रीत होती ही गोष्ट  
लक्षांत घेण्यासारखी आहे. मालाच्या किंमतीवर शेकडा दोन रुपये एक आणा  
हा विम्याचा दर होता (९४, ९५).

जेथे डाक नसेल अगर डाकेचें हाशील भरमसाट असेल (९५) तेथे  
जासूद पत्रें देऊन पाठवीत. एका जासुदाजवळ अनेक लोकांचीं पत्रें असत.  
ज्याला पत्रें पाठविलीं असतील तो पत्रें घेऊन येणाऱ्या जासुदाला पैसे देई. पत्रें  
पाठविणाराने कांही द्यावयाचें नाही. ही सवयच पुढे नाटपेड पत्रें पाठविण्यास  
कारणीभूत झाली असावी.

जासुदाबरोबर आलेल्या पत्रांकरता विशेष द्यावें लागत नसे. उ. ८- परश-  
राम हरि देवधर यांचें पत्र हिंदुस्थानांतून आलें त्या जासुदास. परंतु परत  
पाठविताना ॥०॥ खर्ची पडले आहेत. ॥०॥ ज्येष्ठ वा ४ शके १७५६ परशरामपंत  
दमढरे उर्फ देवधर याजकडे पत्र रवाना सिंदे अलिजाबहादर यांचे लष्करांत.

काशीहून कागद घेऊन आलेल्या कासीदास ८२ मिळाले आहेत (६६).

पत्राचा मालक मिळाला नाही आणि त्यामुळे पत्र परत आलें तर निराळें  
हाशील द्यावें लागे; उ. ॥०॥ हाशील डाकेचें. पुण्याहून लखोटा मुंबईस पाठविला  
होता तो तेथे स्वारी नाही म्हणून पुन्हा पुण्यास आला. त्याबद्दल देणें आठवले  
यांस ज्येष्ठ शु ९ (१७४७).  
(वैद्य).

पत्र घेणाराने अमुक हाशील घावें असें पत्रावर लिहीत; उ. ८= हाशील खर्च डाकेचीं पत्रें पुण्याहून... याणीं पाठविलीं त्याजवर लिहिलें होतें की हाशील देणें त्याजबद्दल दिले. कित्ता

पत्रे लिहिण्यांत पत्रें पाठविणारांना बरीच सवलत असे. थत्यांना पाठविलेल्या पत्राच्या लखोट्यावर 'थत्ते न मिळाल्यास चिपळूणकरांनी त्यांस ते असतील तेथे पाठवावा' असा मजकूर आहे (२७९).

पत्रांचें आगाऊ हाशील भरण्याची सवय लोकांना हळूहळू लागत होती व त्याबरोबर इंग्रजी शब्दहि वापरांत येण्यास सुरवात झाली होती उ. ८-॥ येथून पत्रें रवाना केलीं तीं पोस्ट पेट पत्रें २. ह्याच्या उलट इतक्याच पैशांत मुंबईहून ३ पत्रें आलीं आहेत. ८-॥ मुंबईहून पत्रें आलीं त्याजवा पत्रें ३ दर ८॥ हीं डाकेचीं पत्रें श. १७७४ चीं आहेत.

इ. स. १८६७ व १८६८ ह्या दोन सालांचे जत व औंध संस्थानांचे वार्षिक रिपोर्ट माझ्या पाहण्यांत आले. त्यांत ह्या संस्थानांत टपालाची काय व्यवस्था होती ह्याची माहिती दिली आहे ती अशी :—

**जत संस्थान-**—रयत लोकांचे लखोटे पोहचविण्यास पोष्ट हपीसचे कारकुनास इकडून पंधरा रुपये पगार मिळतो. त्याचे हाताखाली दोन शिपाई सात रुपये दर महाचे नेमिलेले आहेत. त्यांस इकडूनच पगार मिळतो. ते गांवगना जाऊन लखोटे पोचवितात. त्याबद्दल ठरले हाशिलाखेरीज जाजती कांही घेण्यांत येत नाही.

**औंध**—रयत लोकांचे लखोटे ठाण्यांतील मामलेदारमार्फत पट्टेवाल्याकडून पोचते करवून दर एक आणा प्रमाणे हाशील घेण्याची रीत ठेविली आहे.

ईस्ट इंडिया कंपनीचा पोस्टाचा कायदा स. १८३७ त झाला हें खरें परंतु त्याच्या अगोदर इतर खासगी डाकांप्रमाणे कंपनीचीहि खासगी डाक होती हें मागे सांगितलेंच आहे. प्रथम स. १५४५ च्या पूर्वी हिंदुस्थानांत शीरशाहाने डाक स्थापन केली व त्यासाठी बंगाल ते सिंधपर्यंत दोन हजार मैल सडक तयार केली असें मुसलमानी रियासतकार सांगतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्रांत डाकेचा उल्लेख दिसत नाही.

## गुन्हे

आत्महत्या, मनुष्य पळवून नेणे, नोकरीचा करार मोडणे, मुक्या जनावरांस इजा करणे, बलुत्याचीं कामें न करणे, गांव सोडून जाणे, सरकारी कायदे मोडणे (उ. परवानगीवांचून तंबाखू कापणे अगर खरीपाचा माल तयार करणे), गाय नांगराला धरणे, वजनमापांत फसवणे, दुसरे गांवची सोयरीक करणे (२१५), अशा प्रकारचे गुन्हे तर होतेच परंतु खोटीं भुतें घालणे अथवा भुतें घातल्याचा खोटा आरोप करणे हेहि गुन्हे मानले जात. कांही गुन्हे प्रासंगिक स्वरूपाचे असत. उ. इंप्रजांकडे चाकरी धरणे हा गुन्हा समजून त्याबद्दल पारिपत्य करण्यात येई (१०५). त्याचप्रमाणे कराराच्या बाहेर काम करणे हें गुन्ह्यात गणलें जाई (२७५). चाहाडी करणे हा गुन्हाच होता (२९४).

गुन्ह्याबद्दल शिक्षा दंडाची असे. खून केला असताहि दंड करण्यांत येई. १ रुपयापासून ४०० रु. पर्यंत दंडाची रक्कम गेली आहे. ज्याचें नुकसान झालें असेल त्याला दंडापैकी काही रक्कम देण्याची वहिवाट होती (१०६). राजद्रोहाच्या गुन्ह्याला तुरुंगाची शिक्षा असे हें खरें परंतु त्याखेरीज अन्य कारणांकरताहि तुरुंगांत टाकीत असावे असें मानण्यास जागा आहे (९२). तुरुंगांतून गुन्हेगारांस सोडावयाचा झाल्यास जामीन घेऊन सोडीत (कित्ता). अवश्य तेथे गोताच्या संमतीने अपराधाची चौकशी करीत (१०३). चोरी करणाऱ्यांचा पत्ता न लागल्यास सर्व गांवाला नुकसान सोसावें लागे (१०२, १०३, १०६). कधी कधी कमावीसदार फिर्यादी होई (१०२). भिल्लांचे वगैरे उपद्रव मोडण्याची जबाबदारी जमीनदारांवर असे असें दिसतें (१०२); म्हणजे जमीनदार हे वतनी पोलीस अधिकारी होते. उच्चल्यांकडून म्हणजे ज्यांना निर्वाहाचें साधन नाही अशा लोकांवर सरकारी नियंत्रण असे (१०६). व्यभिचाराबद्दल स्त्री व पुरुष दोघांनाहि दंड होत असे (१०५). आरोप शाबीत झाला नाही तर खोटा आरोप करणारा शिक्षेस पात्र होई (१०४). “पोवार माली याचे कोर्पीत कोणी नसतांनी तेथे बसल्याचें कारण काय सा गुन्हेगारी” (१०४). ह्यावरून लहानसानहि दुराचरण खपत नसे असें उघड होतें. मुलाने आपल्या आईजवळ गैरसनदी कटकट केली ह्या दोषामुळे त्याला आठ आणे दंड झाला आहे. हा मुलगाहि मांग जातीचा होता. खरीपाचा माल करण्यास सरकारची परवानगी लागत असे असें दिसतें.

कोणाला न कळत दुसऱ्याकडून इजा झाल्यास त्याची पैसे देऊन समजूत करण्यांत येत असे. खाजगीवाल्यांचा वारगीर घोडीवर बसून हजिरीस जात

असतां एका कुणबिणीस धक्का लागला आणि ती पडली सबब तिला एक रुपया देण्यांत आला (२९९). पृ. २९४ वर गुन्हांचीं कांही उदाहरणें सांगडतील. शिंदळकीबद्दल १५० रु. दंड केलेला आहे, आणि तो शिंदळकी करणाऱ्या बाईला.

इंग्रजांचें व मराठ्यांचें वैर आल्यामुळे इंग्रजांकडे काम करणाऱ्या माणसांस दंड करण्यांत आला होता. तळ्याच्या दोन मुसलामानांनी इंग्रजी राज्यांत “तरी वगैरे खोती” केल्या सबब त्यांच्यापासून ७५ रु. खंड श. १७०६ मध्ये घेण्यांत आला (१०५). कुंभाराने महालक्ष्मीचे मुखवटे आणून दिले नाहीत त्यामुळे त्यास सवा रुपया भुरदंड पडला (१०६).

मसाला, खंड व गुन्हेगारी हे तीन शब्द दंडाच्याऐवजी वापरीत. ह्या तीन शब्दांच्या अर्थांत कांही भेद असल्याचें दिसत नाही. ह्याशिवाय खंडफरोई हा एक शब्द व्यवहारात असे.

पैसा व वतन ह्यांबद्दलचे दावे बहुशः असत. सरकारच्या परवानगीवांचून कोणालाहि दत्तक घेतां येत नसे (१०८). हरकत दिवाणी दूर करून मागण्याचे दावेहि अपरिचित नव्हते. मनाई हुकुमाची दाद मागण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती (१०२). कोणी बिनवारस मयत झाल्यास त्याची मिळकत सरकारकडे जावयाची (१०३, २६५). दिवाणी दाव्याचा निकाल हुजूरकडून प्रसर्गां लावून घेत (१०६). हा बंधान्याबद्दल कड्या होता. ह्या दाव्याच्या चौकशीसाठी कारकून व प्यादे पाठविले होते. त्यांचा रोजमुरा ३५३ रु. झाला.

दिवाणी व फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार जाहागीरदारांना असे (११४). श. १८४० सालीं दाभाड्यांच्या अदालतींत दावा दाखल केल्याचें उदाहरण आहे:—

दाभाड्यांची अदालत

अदालत संस्थान तळेगांव

गव्हाची फिर्याद

मुदल बीज गडू केली ८१। दर ८।= प्रो रु. ३ वाढ शके १७५७ कार्तिक शु १३ ता ३ शके १७६२ आषाढ वा ५ पावेतो सवाप्रमाणे आकार गडू केली ८१॥॥।।। दर ८।= प्रो रु. ३८१२ पैकी वजा बट्टा दर शोकडा १८८ प्रो आकार रु. ८१८८ बाकी कंपनी रु. ६८१०८४.

फियार्दीचा दस्तुर नारो कृष्ण कीवे वकील कोर्ट कसवे चाकण.

ता. २०-७-१८४०

कच्चा हरणारापासून सरकार कर घेई त्यास हरकी म्हणत (११६). ह्या सोनाराच्या पोतदारीच्या हक्कासंबंधीच्या दाव्यांत चिटणीस व मजमदार यांना कारकुनी मिळालेली दिसते (११७).

१५

पेशवाईचे वर्णन करावयाचे झाले तर ते दंगेधोपे, लढाया, युद्धे, दानधर्म, हव्यकव्य ह्यांच्या दंगलीचा काळ असे थोडक्यांत दानधर्म करता येईल. भिक्षुक, शाली पंडित, हरिदास पुराणिक ह्या सर्वांचे उच्च ग्रह एकादशस्थानी ह्या काळांत आले होते असे वाटते. अन्नसंतर्पण, दाने, व्रतवैकल्ये, प्रायश्चित्त वगैरे प्रकार सारखे चालू होते. द्रव्याला स्पर्श न करणाऱ्या संन्याशांच्या समोरहि द्रव्याच्या राशी पडत. शृंगेरी मठाच्या श्रीशंकराचार्यांना ५०० रु. एकदा मिळाले आहेत. शंकराचार्य धोतरें नेसत असावे; कारण १८ रुपयांचा धोतरजोडा त्यांस अर्पण केलेला आहे (१६१). शंकराचार्य आपल्या पूर्वाश्रमींच्या कुटुंबासुद्धा पंचवटीच्या मठांत राहत असे दिसते; कारण त्यांच्या लेकीस १ रु. किंमतीचा पैठणी खण दिल्याची नोंद आहे. (२१४). त्रिलोचनानंद स्वामींची तर सावकारी होती (१६२).

स्वामीप्रमाणे अग्निहोत्र्यांचाहि परामर्श घेण्यांत येत असे. एका अग्निहोत्र्याला ३२० रु. देण्यांत आले (१६४). श. १७१० च्या भाद्रपदांत १२ रु. अग्निहोत्री वारले त्याचा म्हणून खर्च पडले आहेत.

यज्ञहि केले जात. २५ रु. यज्ञाकरता दक्षणा श. १७१९ अश्वीन. तसेंच १० रु. यज्ञ केला त्याच्या दर्शनास, धर्मादाय तात्या यांनी ठेविले. शके १७१० माघ.

तुलादान करणे हे ऐपतदार गृहस्थ आपले कर्तव्य समजे. तुलादान करणे म्हणजे आपल्या वजनाइतक्या वजनाचे द्रव्य दान तुलादान करणे. ११२४३ रुपये तुलादानाचे नावे पडले आहेत. तुलादान करणाराचे इतके वजन असले पाहिजे (१६४). हे रुपये होते. सरकारी तुलादान होनाचे झाले त्याच निदेश



पा. २४१ वर आहे. तुलादानांतून देवालयें कधी कधी बांधला जीत हें त्यांतल्या त्यांत समाधानकारक समजलें पाहिजे. तुलादान व तुलापुरुषदान एकच. तुलादानाने स्वर्गप्राप्ति होऊन पुनः जन्म घेतल्यावर भूपतिपद प्राप्त होतें.

आजार घालविण्याकरता अनेक तोडगे करीत. दानधर्मापेक्षा तोडग्यांचा

उपाय हीन संस्कृतिदर्शक आहे. शिशार्ची यंत्रें आजारी

### तोडगे

मुलाच्या गळ्यांत बांधलीं म्हणजे रोगपरिहार होतो

अशी समजूत होती. ह्याग्नेरीज दारू व मांस अंगा-

वरून ओवाळून टाकीत (१८०). मुलीला झालेला वाखा जावा म्हणून दोन कोंबडीं ओवाळून टाकलेलीं आहेत (२१६). कल्याणच्या सुभेदारांच्या वहीत जरीमरीच्या पूजेनिमित्ताने बारा आणे खर्च पडले आहेत.

महामारीचें अनुष्ठान, प्रदक्षिणेचें अनुष्ठान (१६५). पर्जन्यासाठी अनु-

ष्ठान (१६४). अर्शांना प्रकांरचीं अनुष्ठानें मोठ्या

### अनुष्ठानें

खर्चाने करण्यांत येत. एका अनुष्ठानाला ४५० रु.

(१७५) व हरिपंत फडक्यांनी सिद्धटेकला केलेल्या

अनुष्ठानाला ५०० रु. खर्च झाले आहेत.

आपल्या हातून अधर्म घडला म्हणजे जो दंड द्यावा लागतो त्यास प्राय-

श्चित्त म्हणतात. गाईच्या गळ्यांत दावें असतांना तिचा

### प्रायश्चित्त

प्राण जाऊं देणें हें पापदायक समजत. अशा प्रसंगीं

जबाबदार माणसाला प्रायश्चित्त घ्यावें लागे (१७३).

नालबंद घोडा मरण पावणें हेंहि पाप समजून प्रायश्चित्त घ्यावें लागे.

कित्येक गोष्टी अनिष्टसूचक समजल्या जात. अशा गोष्टी घडल्या असतां

त्यांचे अनिष्ट परिणाम भोगावे लागूं नयेत म्हणून

### शांति

शास्त्रकारांनी शांतीचा उपाय सांगितला आहे. दक्षिणा-

भिमुख केळ विणें, अंगावर पाल पडणें, घरांत मोह-

ळाच्या माशा बसणें हे आपत्तिकारक प्रसंग होत. ह्यांच्या शांतीचा उल्लेख १६६,

१६७ व १७० पानांवर आलेला आहे. दक्षिणाभिमुख लोंगर केळीने टाकलें तर

ग्रामपति मरतो अशी समजूत (यदा याम्यमुखा देवी कदली तु प्रसूयते । तदा

ग्रामपतेर्नाशं विदधाति न संशयः ।). केळ ही असुरकुलोत्पन्न आहे असें येथे म्हट-

ल्लेले आहे. पाल पडण्याने पांच रात्र व्याधिपीडा होते. मोहोळाच्या माशा घरांत बसल्याने कोणतें अरिष्ट ओढवतें समजत नाही.

कावडी टाकण्याचा एक धंदा होऊन बसला होता. काशीहून पुण्यास २४

कावडी आणल्या त्यांची मजुरी दर कावडीस २०

कावडी

रु. प्रमाणे व पुण्याहून रामेश्वरास त्याच कावडी घेऊन

जाण्याची मजुरी ४० रु. प्रमाणे होती. म्हणजे

काशीची एक कावड रामेश्वरास नेऊन टाकावयाची तर ६० रुपये खर्च येत असे.

पुण्यास हरिद्वाराहून गंगोदकाच्या कावडी स्नानाकरता व पिण्याकरता आणीत असत (१६५).

घोडी ध्यायली असतां पांचवीपूजन करीत. तसेंच गर्भाधानप्रसंगी नाय-

किणीची ओटी भरण्याची वहिवाट होती (२१५).

कांही चाली

ही अखंड सौभाग्यवतीची म्हणून ओटी भरण्यांत येत

असावी ! पिंपळाप्रमाणे निंबवृक्षाची मुंज लावीत.

(१८१). ब्राह्मणाकडून नमस्कार घालविणें हा आरोग्यप्राप्तीचा आणखी एक उपाय मानण्यांत येई. सूर्याला १२००० नमस्कार घातले पाहिजेत. नमस्काराचा दर हजारी रुपया असे (१७०).

ज्योतिषावर विश्वास बराच होता. पुष्कळ पैसे खर्च करून जन्मपत्रिका

करून घेत. ४०-५० रुपयेपर्यंत पत्रिकाकरणावळ मिळे

ज्योतिष

(१६६, १६९, २६२). नवी पत्रिका केली म्हणजे तिचे

पूजन केल्यावर श्रवण करण्याचा विधि होई. ह्यानंतर

गोचरीचा ग्रह अनिष्ट आल्यास यथाशास्त्र दानें अथवा जप करण्यांत येई. राहु

अष्टम म्हणजे मृत्युस्थानी आला म्हणून दानें, गुरु पालटला म्हणून साखरदान,

शनि पालटला म्हणून वडेदान, दुसऱ्या एका ग्रहाकरता उदककुंभदान वगैरे प्रकार

(१८१) मनोरंजक वाटतात. गुरु पालटला त्याच दिवशी आसवलीकांठी दुपेच्याला

पिवळा रंग देण्यांत आला. गुरुला पिवळा रंग प्रिय आहे. वर शनिप्रीत्यर्थ वडे

तळले त्यांस साजूक तेल उपयोगांत आणलें होतें; घाणेरडें तेल वापरलें नाही,

झावरून श्रद्धेने शास्त्रज्ञा पाठीत असें दिसतें. राशीला ग्रह वाईट आले सबब

एक लाख नवग्रह जप २५ रु. खर्चून करण्यांत आला (१६९). दुष्टग्रह-

घातार्थ तुळशीबागवाल्यांनी जप करविला त्यास ३०० रु. दक्षणा देण्यांत आली

-(१७०). ह्याशिवाय ४॥ रु. जन्मस्थ गुरु आला सबब दान (श. १७१० श्रावण)

व १॥ रु. षडग्रहीवृद्धल (श. १७१९ ज्येष्ठ) अशा नोंदी आहेत (३०७). पाडव्याच्या दिवशी पंचांगश्रवणाची बहिवाट होती (३०२). परंतु “दिपवाळीचें पंचांग श्रवण” केल्याचेंहि आढळतें (१६९).

प्रत्येक कृत्य मुहूर्त पाहून होत असे. वासुदेव बापूजी चिपळूणकर ह्यांना सातान्यास राजदर्शन घ्यावयाचें होतें. परंतु चांगली वेळ मिळेना. दुसऱ्या दिवशी चार घटका रात्रीस मुहूर्त होता. तेव्हा राजदर्शन घेण्याचें त्यांनी ठरविलें (२१७). चिपळूणकरांची भेट घेण्यास राजांनी मुहूर्त पाहिला होता कीं नाहीं हे समजण्यास मार्ग नाहीं ! कल्याणच्या सुभेदारांना आपल्या नव्या वाड्यांत प्रवेश करण्यास “नवघटका रात्री” मुहूर्त मिळाला (१७०). प्रयाणाच्या वेळीं देवापुढे द्रव्य ठेवीत. परंतु कल्याणाहून पुण्यास जातांना सुभेदारांनी जरीमरीला व हनुमंताला तीन दिडक्याचा शेंदूर लावला होता (१६९). आपणांस पाहिजे तेव्हा मुहूर्त मिळत नसल्यास प्रस्थान ठेवण्याची चाल होती. सुभेदार हे प्रस्थानी आंब्रेडकरांच्या घरी मध्यरात्रीस गेले व तेथे ब्राह्मणांना दक्षणा दिली. घातचन्द्रावर प्रयाण करण्याचा प्रसंग आल्यास तांदूळ दान करीत. तसेंच प्रयाणसमयीं रोगपंचक असल्यास रौप्य दान करीत (१७५).

सहस्रभोजनें वारंवार होत; परंतु लक्ष भोजनेंहि घालण्यांत येत. खाजगीवाल्यांनी लक्ष भोजन घातलें. हें भोजनसत्र ब्राह्मण-भोजनें दोन वर्षे चाललें होतें व त्या निमित्ताने १४०४२ रु. खर्च पडले आहेत (१६९). एवढाच खर्च असल्यास एका रुपायांत सात ब्राह्मण जेवले असें होते. आचारी, वाढपी ह्यांचे पगार व भोजनदक्षणा ह्यांचा ह्या रकमेत समावेश झाला असल्यास हा फार कमी खर्च आहे, असें म्हणावें लागतें. सहस्रभोजनाचा उल्लेख पा. १६३ वर आला आहे. ह्याखेरीज हुजूर पोल्यांतून एकदा ५००० रु. ब्राह्मणभोजनासाठीं गेल्याची नोंद ह्याच पानावर आहे. तसेंच ३५२६ असाभ्यांची भोजनदक्षणा ६९ रु. पडली आहे. परंतु दर आसामीला एक दिडकी ह्या हिशेबाने ५५।५६ रु. होतात. १३।१४ रु. अधिक कां खर्च झाला समजत नाहीं.

द्रव्यदान आणि गोप्रदान एकच. धातूच्या पैशापूर्वी गाय हें विनिमयाचें साधन होतें. म्हणजे गाईचा पैशासारखा उपयोग करीत असत. एका गोप्रदानास ८० ते १०० रु. खर्च येई. सध्या चार आण्यांवर भागते. ३९ गोप्रदा-

नार्थ ३९०७ रु. व ४ गोप्रदानार्थ ३१८ रु. खर्च पडला आहे (१६५). तसेच ३५ गोदानानिमित्त ३५९८ रु. खर्च आला आहे (१६८). ब्राह्मणभोजनांत सद्सभोजन, लक्षभोजन त्याप्रमाणे गोप्रदानांत गोशतदान. गोशतदानांची उदाहरणे पान १६६ व १६८ वर आढळतील. १०० गाईंचे एकदम दान करीत नसत. कारण “गोशताकडे गोदाने ३ रु. ९३९; गोप्रदाने २ रु. २०७; गोप्रदाने ३ रु. २९९” अशा रकमा नावे पडल्या आहेत. पहिल्या रकमेवरून एका गोदानामागे ३१३ रु. खर्च झाल्याचे दिसते. गाईंना कमजास्त किंमत पडल्यामुळे हा फरक दिसतो. परंतु सरासरीने १०० रु. दर गाईमागे धरले तरी निदान गोशत करणाराला १०००० रु. खर्च येत असला पाहिजे. लक्षभोजनापलीकडे कोटिभोजनाचे जसे उदाहरण नाही त्याप्रमाणे गोसहस्र किंवा गोलक्षदानाचे उदाहरण सापडत नाही. गोशतदानांत एक बैल द्यावा लागतो. “शतं गावः सवृषभा धेनूपस्करसयुताः” शृंगारलेल्या शंभर गाई व एक बैल मिळून गोशत होते. ह्यामुळे “वृषभ प्रत्यक्ष अलंकारवस्त्रे दक्षणासहित” ह्या तपशिलाने १७० रु. नावे पडले आहेत (१६६). परंतु ह्या प्रत्यक्ष वृषभाशिवाय सुवर्णाची वृषभमूर्तीहि दिलेली आहे. त्यानिमित्त ८५ रु. खर्च झाले आहेत. मूर्तीचे कारण काय समजत नाही. वृष हा धर्मरूप आहे. वृषदान करतांना त्याची प्रार्थना पुढील शब्दात करतात.—धर्मस्त्वम् वृषरूपेण जगदानंदकारकः । अष्टमूर्तेरधिष्ठानमतः पाहि सनातनम् । अष्टमूर्ति म्हणजे शंकर.

गोदान हे महादानांपैकी आहे. महादाने दहा आहेत तीं— कनकाश्च-  
तिला नागा दासी रथ मही गुहाः । कन्या च कपिला धेनुर्महादानानि वै दश ॥

औषधांचा उपयोग होतो तसा दानांचा होतो अशी समजूत होती. त्या कारणाने क्लेशपरिहारार्थ, आरोग्यप्रतिवर्ध, अनिष्टग्रहशांत्यर्थ दाने करण्याची वहि-  
वाट पडली होती. वैद्यशास्त्राच्या अगोदर जन्म पावलेली ही कल्पना वैद्यशास्त्राच्या उदयानंतर अस्तास गेली नाही हे आश्चर्य आहे. उ. घोड्यावरून पडल्यास घृत्-  
दान करीत (३००). तुळशीवागकरांची एक स्त्री जानकीबाई हिच्या आजारी-  
पणांत नाना प्रकारची दाने करण्यांत आली, अनुष्ठाने झाली, जपजाप्य झाले,  
देवास ऋद्धिक्षिणा घालविण्यांत आल्या, अनिष्ट ग्रहांनिमित्त शांति व होमहवन  
झाले (१७०-७१). परंतु हे सर्व उपाय निष्फळ ठरून अखेरीस त्या बाईचे  
देहावसान झालेच. दानांत एक म्हैसदान आहे. म्हैस ही यमाला प्रिय. ह्याच-

कारणासाठी बैलदान केल्याचा उल्लेख इतरत्र आढळतो (१६९). हनुमंताला व पिंपळास ब्राह्मणांकडून प्रदक्षिणा घालविल्या त्यांचा दर एकच नाही. पिंपळाला एक लाख प्रदक्षिणा घातल्या त्या हजारी चार आणेप्रमाणे; परंतु मारुतीच्या अकरा हजार प्रदक्षिणांचा दर हजारी एक रुपया होता. दुसऱ्या ठिकाणी मात्र चार आणेच दर लागला आहे (१६९). श्रीरामचन्द्रजीस १०,००० प्रदक्षिणा घातल्या त्याची मजुरी हजारी आठ आणेप्रमाणे देण्यात आली (१६६). आणखी एके ठिकाणी बारा आणे दर लागला आहे. उ० ३७॥ ४. धोमच्या नृसिंहास प्रदक्षिणा मागील करणे होत्या त्याप्रगे कराविल्या ५०,००० सुमारे दर हजारी ॥॥० प्रगे महारुद्र केला गेला त्यावरून एकादशणीची दक्षिणा हल्लीप्रमाणे चार आणेच पूर्वी होती असे दिसते. मारुतीला प्रदक्षिणा घातल्याने भूत, पिशाच, प्रेत ह्यांचा नाश होतो. प्रदक्षिणा घालतांना “मनोजवं” हा मंत्र म्हणावयाचा असतो. पिंपळाला लक्ष प्रदक्षिणा घातल्या तर पुत्रलाभ होतो. “नारी वा पुरुषो चापि लक्षं कुर्यात् प्रदक्षिणाः ।” आणि मग “बंध्यादिल्लभते पुत्रमितरासा तु का कथा !” पिंपळ विष्णुस्थान तर वड शिवस्थान.

दशाफलव्रत (१७२) व बुधाष्टमीव्रत (१६९) ह्यांचा निर्देश ह्या पुस्तकात आहे. दशाफलव्रत हें श्रावण शु ८ स करावयाचें व्रत असतें. हें व्रत कृष्णानेच कुंतीस करावयास सांगितलें. वनवासांत तिचे मुलगे गेले व स्वतः तिला विदुराकडे राहावें लागलें ह्या दुःखांतून मुक्त होण्याकरता हें व्रत तिने केलें. कृष्ण ही ह्या व्रताची देवता होय. दहा दिवसांचें हें व्रत असून सतत दहा वर्षे तें करावयाचें असतें. कृष्णाने कुंतीला सांगितलें—व्रतं ते कथायिष्यामि येन दुःखात् प्रमुच्यसे । पुत्रपौत्रैः परिवृता स्वं राज्यं प्राप्स्यसे चिरात् ॥ दशाफलमितिख्यातं तद्व्रतं कुरु सुव्रते<sup>१</sup> ।

बुधाष्टमी व्रत हें कोणत्याहि शुक्लपक्षांत बुधवारी अष्टमी आली असेल त्या दिवशी करावयाचें. ह्यांत बुध ग्रहाची पूजा आहे. अरण्यांत इलेची आणि बुधाची बुधवारी भेट होऊन त्यांचा संयोग झाला व पुढे चंद्रवंशाचा मूलपुरुष जन्मास आला अशी कथा आहे. ही कथा युधिष्ठिराला कृष्णाने सांगितली आहे<sup>१</sup>.

धर्मग्रंथांत सांगितलेली सर्व प्रकारची व्रते अहमहमिकेने होत असावी असें

दिसतें. प्रथम विशेष महत्त्वाची बाब वाटली नाही म्हणून पुस्तकांत व्रतांचा फारसा उल्लेख केला नाही. परंतु पेशवाईंत अशा प्रकारच्या धार्मिक कृत्यांनी सर्व भूमि कशी दुमदुमून गेली होती ह्याची कल्पना येण्यासाठी टांचणवर्हांतून कांही माहिती येथे संग्रहित करण्याचें योजिलें आहे. ही सर्व माहिती चिपळूणकरांच्या दत्तरांतली आहे. येथे व्रतांचीं नुसतीं नांवां देत आहें. अदुःखनवमीव्रत, ऋषिपंचमीव्रत, शाकाव्रत, मौन्यव्रत, तेलव्रत, रांगोळीचें उद्यापन, प्रतिपदाव्रत, तृतीयाव्रत, वार्तीचें उद्यापन, संकष्टी चतुर्थीव्रत, भोपळेव्रत, गोकुळअष्टमीव्रत, रथसप्तमीव्रत इ. ह्याचप्रमाणे दानें—चैत्रागौरीचे दानास एकमाही रोज ३३ जोडे सुमारे पायपोसाचे खरेदी किंमत रु. १४॥—; वसंतमाधवगौरीचे दानास तांबें; पंखे दानाकडे; वसंतपूजा शिष्ट ब्राह्मणांस दक्षणा ६५ रु.; काकूबाईकडे तुळशीप्रदक्षिणा दोन लाख घातल्या त्याच्या उद्यापनास; चन्द्रग्रहणविंबदानास—विंब करात्रयास, वगैरे. श. १७१० च्या तेरीजखडर्थातील सूर्यचन्द्रग्रहणानिमित्त रु. १४२॥—। धर्म-खात्यांत खर्च पडले आहेत. एका पक्षाकरता ८८॥—। खर्च पडले आहेत (३०५, ३०६). खासगीवाल्यांकडे पितरागर्णी ब्राह्मण असून त्यांस प्रत्येकीं २॥ रु. दक्षणा देत असत.

केशवपनाचा विधि कसा होत असे हें पृ. १७३-१७४ वरून समजण्यासारखें आहे. ह्या कृत्यास सुमारे ४० रु. खर्च झाले आहेत. सिंधुकारांचें धर्मराज्य चालू होतें !

भ्रताराचा ठिकाण लागला नाही तर तो मेला असें समजून पालाशविधि करीत असत (१६८). प्रतिकृति करून तिचा विधिपूर्वक दाह करणें त्याला पालाशविधि म्हणतात. ह्यांत पळसाच्या समिधा वापरतात म्हणून त्यास पालाशविधि म्हणतात.

पेशव्यांची श्रावणमासदक्षणा सर्व हिंदुस्थानभर गाजत होती. ह्या दक्षणेची थोडीशी माहिती ह्या पुस्तकांत मिळण्यासारखी आहे.

श्रावणमासदक्षणा श. १६९१ सालीं १९४९८९ रु. ची दक्षणेची हुंडी पटवावी लागली (१४६). इतकीच रकम खर्च झाली असा त्याचा अर्थ नव्हे. दक्षणेच्या बंदोबस्तास व ब्राह्मणांचे रखवाळीकरता पुरंदराहून गडकरी बोलावून घेत (१६२). ह्या दक्षणेची रकम सरकार स्वतः देई आणि लोकांकडूनहि वसूल करून घेई. दक्षणेची वरात महालाघर

जाई. कोणत्या महालावर किती रकमेचा बोजा बसवावयाचा हें ठरलेलें असे. नेवासें वगैरे महालांवर २५००० रुपयांचा बोजा टाकलेला होता. ही रकम रस-  
द्वैच्या रकमेंतून दिली जाई (१६३). रमण्यांत कारकून जात त्यांस तेथे फराळा-  
करता पोहे देण्यांत येत. कैली पाव खंडी पोह्यांना साडेबारा आणे खर्च पडला आहे.

आपण स्वतः करावयाचीं धार्मिक कृत्यें ब्राह्मणांकडून करवून घेण्याची  
चाल बरीच प्रचारांत होती. अशौच्यांत उपोषण मांडतें  
ब्राह्मणद्वारा उपोषण म्हणून तें ब्राह्मणास करावयास सांगत (१६६). दुसऱ्या  
एका ठिकाणीं “अशौच्याचा गायत्रीजप अंतरला तो  
ब्राह्मणास सांगितला त्यास दक्षणा” अशा तपशिलाने ३ रु. खर्च पडले आहेत  
श. १६९३ अधिक आषाढ (क. सु.).

### १६

आहेर हा शब्द आहार्य ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा. आहू ह्या  
घातूचा अर्थ वस्त्र धारण करणें असा होतो. आहार्य म्हणजे धारण करण्याला  
योग्य. शुद्ध शब्द आहेर नसून आहेर असावा असें ही  
आहेर ध्युत्पत्ति बरोबर असल्यास म्हणावें लागतें. अभ्युदय-  
कर्माच्या प्रसंगाने आहेर करण्याची चाल आहे. परंतु  
हा लौकिक आचार आहे. शास्त्रविहित नाही. आहेर करतांना भिक्षुक “युवं  
वस्त्राणि.....” (ऋ. १-१५२-१) हा मन्त्र म्हणतात. ह्याचें कारण ह्या  
ऋचेत वस्त्र शब्द आहे हेंच होय. ऋचेचा अर्थ असाः— हे मित्रावरुणांनो,  
तुम्ही अखंड वस्त्र धारण करतां. तुमचे उद्योग आणि विचार अखंड आहेत.  
तुम्ही सर्व पापांचा नाश करता आणि तुम्ही आम्हांला सत्पार्शी युक्त करतां  
(चित्राव). स्मार्तकर्मांत सूक्तविनियोग बहुधा लैङ्गिक असतो. असो.

ह्या पुस्तकांत पृष्ठें ३, ४, ५, ७, २३ ते २९, ८४ व २११, २१३,  
२१४, २१६, २९२, ३१३ ते ३१५ ह्यांत आहारासंबंधी उल्लेख  
आढळतील. आहेर म्हणजे वस्त्रदान. मुंज, लग्न, गडगनेर, ओटभरण, गर्भाधान,  
डोहाळेजेवण, देवदर्शन, सती जाणें, दुखवटा, मेजवानी, प्रथमभेट, शुभवार्ताहरण  
हे वस्त्रदानाचे प्रसंग आले आहेत. आपण ज्याला दुखवटा म्हणतो तो वस्तुतः  
दुखवटा नाही; तें एक मंगल कार्यच आहे. सती जातांना तें उत्सव करतात.  
सती जाण्या दिवशीं आहाराबरोबर मेजवानीहि झाली आहे (२४). लुगडें

अथवा पातळ आणि चोळी ह्यांनी सतीची ओटी भरीत. प्रथमभेटीचा निर्देश प्रा. ३१६ वर आहे. वैद्य यांनी रास्ते ह्यांची प्रथमभेट घेतली तेव्हा रास्ते ह्यांस धोतरजोडा व त्यांच्या स्त्रीस लुगडें व खण अशीं वस्त्रें देण्यांत आलीं. ह्यावरून कोणत्याहि मोठ्या माणसाच्या प्रथमभेटीच्या वेळीं वस्त्रें देण्याची चाल होती असें दिसतें. गोवेकर फिरंग्याच्या वकिलाने खाजगीवाल्यांची भेट घेतली तेव्हा त्यांस १५ रु. तिबट व २० रु. जाफरखानी अशीं दोन वस्त्रें दिल्याचा उल्लेख पान ८४ वर आढळेल. प्रथमभेटीप्रमाणे शुभवार्तानिवेदन आहेर देण्यास कारण समजलें जात असे नाना फडणिसाला पुत्र झाल्याची व आनुवाईस रजोदर्शन झाल्याची व्रतमी सागणाराना तिबट मिळालें ( २६, ३०१ ). तुळशीबागेंत श्रीरामचंद्राच्या दर्शनास गेलेले पेशवे, होळकर, आग्रे ह्यास वस्त्रें मिळालीं आहेत. ह्याना आहेराचीं वस्त्रें न म्हणतां प्रसादाचीं वस्त्रें म्हणतात ( २३, २७, २१३; २१४ ). मुंज, लग्न, गर्भाधान, गडग्रेर, डोहाळेजेवण हे आहेराचे नेहमीचे प्रसंग होत. गर्भाधानाच्या वेळीं वायकोबरोबर पुरुषालाहि वस्त्र मिळतें ( २५ ); परंतु डोहाळेजेवणात एकट्या स्त्रीलाच आहेर करण्यांत येतो. मुंजीच्या आहेरांत सर्व पोषाख असतो. उदा. डोक्यास फेटा अगर टोपी, नेसावयास विजार, अंगात झगा व पांघरण्यास दुपेटा ( ३, ३१४ ). मेजवानीस कोणास बोलाविलें तर वस्त्र देण्याची नहिवाट फार होती ( २०० ). वस्त्राबरोबर सामानासहित घोडाहि दिलेला आहे ( २११ ).

वस्त्रें फार करून दोन असावयाचीं. सामान्यतः शेला व तिबट पुरुषांना आणि लुगडें व खण स्त्रियांना देण्यांत येत ( ५ ). श. १६९० च्या वर्हींत (तुळशीबागवाल्यांच्या) ३३ रु. घरखर्चाकडील जमा-आहेर मेजवानी सनगें ६

११ महीपतराव चिटणीस २

११ विसाजीपंत जोग २

११ बाळाजीपंत दाते २

तसेंच रु. १०८० = घरखर्चाकडील जमा आहेर मेजवानी

३५ बाळाजीपंत बावले (?) पितांबर

२० १५

२३० = ठकूवाई पितांबर १

१३ नारोपंत परचुरे शेला तिबट



- १२॥ महादाजीपंत कुंटे शेला तिषट् ३  
 १६॥ त्रिंबकराव मामा शेलें तिवट  
 ८ कृष्णाजीपंत कोलवडीकर शेला तिवट  
 व १६३ रु. जमा आहेर मेजवानी सनगें ६  
 १४८ गायकवाडकडील ४  
 १५ बाळोबा नानाकडील २

येणेंप्रमाणे रकमा आहेत. ह्यावरून दोन सनगांची रीत सिद्ध होते. विधवेला मात्र एकच वस्त्र मिळतें.

ह्या मेजवानीआहेराचा खर्च कित्येक वेळां फारच होई. श. “१६८७ पौषांत २४१४८-॥ रु. मेजवानी उभयता श्रीमंतांस केली त्यास खर्च” अशा तपशिलाने मांडलेले आढळतात. त्यांत रु. २६२१-॥ ऐन नक्त असून २१५१॥॥ रुपयांचें कापड आहे. (क. सु.)

श्रीमंतांकडून सरदारांस वस्त्रें दसऱ्याचीं जात असत (२९२). उ.

रु. ४० वेतनखातें जमा सरकारचीं दसरियाचीं सनगें श. १६८८ (तु. बा.):

ओटी भरणाच्या आहेरांत बाईसाहेबांना लुगडें व खण दिले त्याबरोबर श्रीमंतांनाहि तिवट व शेला दिलेला आहे (७). श्रीमंत कुसाबाईच्या पदराच्या वेळीं तिवट व दुपेटा ह्याचा आहेर करण्यांत आला (२९२).

ह्याशिवाय वस्त्रदानाचा दुसरा एक प्रकार आढळला तो असा—

खर्च रु. १०१-

सदाशिव शामराव देणें येसाजी पाटील गुन्होळी-  
 कर याचे लेकास मारिलें त्यास समजाविशीबद्दल  
 सनगें गुा कृष्णाजी ना मिडे

तिवट लुगडीं २ खण ५

२॥ ५॥॥ १॥॥

श. १६९० (तु. बा.)

लोकांचा संतोष करण्यास अन्नाच्या खालोखाल वस्त्रांचा उपयोग होतो अन्न आणि वस्त्र ह्या जीविताला आवश्यक वस्तु. म्हणूनच मेजवानी आणि आहेर ह्यांची सांगड असते.

अधिकाराबरोबर वस्त्रें देत त्यांस अधिकाराचीं वस्त्रें म्हणत. नवान पश-  
 ब्याला छत्रपतींकडून पेशवाईचीं वस्त्रें येत. हा प्रकार<sup>३</sup> खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत

रूढ होता. उ. ३२ क. मन्नादाजी अनंत कमाबीसदार यास सालगुा कमाबीस सांगितली ते समयीं कळें श. १७०० आश्विन (तु. भा.).

कोणी नमस्कार करावयास आला तर त्याला वस्त्रांचा आहेर करण्याची चाल होती.

## १७

रजोदर्शन ही एक पिशाचवाधा आहे अशी असंस्कृत लोकांची समजूत असते. म्हणून ऋतुस्नात स्त्री राहते घर सोडून दुसऱ्या न्हाणवली रिकाम्या घरांत जाऊन राहते. मखरांत बसणें म्हणजे निराळ्या घरांत बसण्यासारखें आहे. रानटी लोकांच्या रानटी चालीचें हें बेगडी स्वरूप होय. ह्यानंतर दुसरी कल्पना म्हणजे ऋतुप्राप्ति ही विषयानंदांनुभवाची तयारी होय अशा समजूतीने रजस्वावाचे दिवस उत्सवाचे दिवस मानण्यांत येऊं लागले. न्हाणवलीला आनंदांत ठेवावयाची ह्या उद्देशाने न्हाणाचे समारंभ होऊं लागले. गांवांतील लोकांनी न्हाणवलीला पक्वान्नाचें जेवण घालण्याची रीत पडली. ह्यालाच 'वाढून नेणें' अशी संज्ञा आहे. वाढण्यावर पेटे, बत्तासे, हूलाची, पेरू इत्यादि मेवामिठाई व फळें असत. न्हाणवलीला देण्याकरिता लोक बुक्का, अत्तर, गुलाबपाणी नेत. वाढप नेत तेव्हा त्याच्याबरोबर न्हाणवलीला पिवळें पातळ अथवा लुगडें आणि खण ह्यांचाहि आहेर करण्यात येई ( ६-७ ). न्हाणवलीला पहिल्या दिवशीं हिरवें, दुसऱ्या दिवशीं गुलाबी, तिसऱ्या दिवशीं पिवळें व चौथ्या दिवशीं पांढरें लुगडें देण्याची वहिवाट आहे. पान ६ वर पिवळ्या पातळाचा उल्लेख आहे. ह्यावरून तो न्हाणवलीचा तिसरा दिवस होता असें दिसतें. चौथ्या दिवशीं न्हाणवलीला आपल्या घरीं आणून तिची ओटी भरीत. अशा एका प्रसंगीं शेलारी (लुगडें), खण, ह्यांच्याबरोबर विछाना आणि झोळणा हेहि जिन्नस आहेरांत होते ( ३१४ ). दुसऱ्या न्हाणाच्या वेळींहि आहेर करीत ( ३१५ ). ह्या प्रसंगीं न्हाणवलीला ५१ रुपये किंमतीचें पिवळें केशरी पातळ मिळून शिवाय केशरी व गुलाली अशा दोन चोळ्याहि मिळाल्या. इतर वायकांनाहि खण वांटले.

## १८

सामान्यतः पुरुष घोतर नेसत; स्वारीस जातांना मात्र विजार, तुमान, तुंबा अथवा पायजमा असे. तुंबा मशरूचा करीत ( ३१० ). त्याला फीत लावीत व त्याचें अस्तर आंब-  
**पोषाख** ष्याचें म्हणजे आंब्याच्या रंगाच्या कापडाचें असे.

तुंब्याच्या नाड्या रेशमी व किंमतवान असत. श्रीमंत माणसांना नुसत्या नाड्या देण्यांत येत (२०२). नाना फडणिसास तुंब्याची नाडी दिली (२०३) तिची किंमत १॥= पडली आहे. ४५ रुपयांपासून १२, १५, १६, २०, ४०, ६०।७० रुपयांपर्यंत किंमतीचे धोतरजोडे असत. सासवडच्या, सुप्याच्या, टाकळीच्या धोतरजोड्यांची किंमत अनुक्रमे ५॥, ६॥, ३॥= रु. असल्याची नोंद पान १९९ वर आढळेल. शंकाराचार्यांच्या धोतरजोड्यास १८ रु. पडले होते (१६१). एके टिकार्णी तीन धोतरजोड्यांची किंमत ७२६।-॥ रुपये पडली असल्याची नोंद आहे. अर्थात् एका धोतरजोड्याला २४२ रु. धोतरजोडे सारखे होते असें गृहीत धरल्यास पडले असावे. सोवळ्यांत पीतांबर वापरीत. साष्टीस पीतांबर होत असत (१९९). हल्ली साष्टीस पीतांबर होत नाहीत. श्रीमंत पेशवे किनखापाची विजार घालीत. विजारीकरता ॥॥ किनखाप किंमत रुपये ४१॥ चा तुळशीबागकरांनी श्रीमंत देवदर्शनास गेले तेव्हा त्यांस दिला (२१३).

अंगांत अंगरखे घालीत. अंगरखे छिटी, रेशमी, किनखापी असे सर्व तऱ्हेचे असत. थंडीकरता रुईचे (२००) अंगरखे अंगरखे करीत (२०३). रात्री निजतांना अंगरखा घालून निजत (१९८). हा अंगरखा कंबरेपर्यंत असे असें म्हणतात जामेवार अंगरख्याचा उल्लेख पृ. २०० वर आढळेल. अंगरख्यांना अस्तर लावण्याची चाल होती. रूदार हिरव्या छिटाच्या एका अंगरख्याची ३४८- रु. किंमत खर्ची पडली आहे (३१०).

पूर्वीच्या पुरुषांच्या चित्रांत आपण झगे पाहतोंच. मोठ्या पुरुषांच्या अंगांत दरबारी पोषाख म्हणूनच झगा असे असें नाही. झगे छिटाचेहि करीत. एका छिटी झग्याची किंमत ८ रु. पडली आहे (१९९). महामुदी नांवाचें सुती तलम कापड मिळे, त्याचे झगे व अंगरखे करीत. ह्या कापडाचे ठरावीक वजनाचे तुकडे असत. अशा प्रत्येक तुकड्याला महामुदी म्हणत व त्याची किंमत १६ रुपयांवर असे (३११). तीसा नांवाचें कापड असावें. तीसा एक असें म्हटलें आहे, ह्यावरून हा कापडाचा तुकडा महामुदीसारखा विकण्यांत येत असावा. ह्या एका तुकड्याला ३७॥ रु. पडले आहेत (२१३). ह्या कापडाचा अंगरखा करीत. तीसा हें रेशमी कापड असावें. मुंजा मुलास झगा देत तो किनखापाचाहि असे. किनखाप ॥॥॥ लागे. एवढ्याची किंमत ५७॥= रु. पडली आहे (३१४).

मंदील, रुमाल, फेटा, तिवट, पागोटें, पगडी, टोपी हे शिरोभूषणाचे प्रकार होत. टोपी मुलें घालीत. तिवट व पागोटें शिरोभूषण ह्यांत भेद होता कीं नाही हें निश्चयपूर्वक सांगतां येत नाही. पागोटें हा फारशी शब्द आहे. तिवट हा मराठी शब्द असावा. परंतु पूर्वी पागोट्यापेक्षा तिवट शब्दच अधिक प्रचारांत होता. पागोट्याचा रंग हिरवा तसाच पाढरा असे. ताडपत्री व दोरव्याचीं पागोटीं अशा दोन प्रकारच्या पागोट्यांचा उल्लेख पान २०५ वर आला आहे. छिटी कापडाचीं तिवटें करीत (१९८). तांबड्या व कुसुंबी रंगाचीं तिवटें असत (२११, २१३, २९२). जास्त किंमतीचें तिवट म्हणजे ३२।३३ रुपयांचें दिसतें (३११, २१३). फैजपूर, कळसपाक, नांदेड, कोटगिरी, जालना, पैठण, शहाडें ह्या ठिकाणीं तिवटें व पागोटीं होत असत. ह्याशिवाय उबरेडच्या व जुनरी तिवटांचाहि उल्लेख आला आहे (२००). पान २०४ व २०५ वर शिलकी कापडांची यादी दिली आहे. त्यांत ताडपत्री कोरें, पांढरें पागोटें, नुसतें कोरें पांढरें पागोटें व हिरवें पागोटें अशा तीन पागोट्यांचा उल्लेख आहे. ह्यावरून हीं बांधीव पागोटीं नसावीं असें वाटतें. बांधलेलें तें पागोटें व बिनबांधलेलें नुसतें कापड तें तिवट असा भेद कोणी करतात तो निराधार दिसतो. मंदील, फेटा व रुमाल ह्यांत भेद होता. धनवडी लुगड्यांप्रमाणे धनवडी फेटे मिळत (३०९). रुमाल जरीकांठी दोरव्याचेहि असत (२०५). करनाटकी रुमाल पूर्वीपासून प्रसिद्ध होते. करनाटकांत रुमाल हें एकच शिरोभूषण होतें व आहे. छिटी टोप्यांप्रमाणे छिटी फेटे वापरीत. हल्लीप्रमाणे बांधीव पगड्या असाव्या असें वाटतें (२००).

लहान मुलांकरता कुंची असे. बाळंतविड्यावर कुंची नेत. अशा एका कुंचीची किंमत २० रु. लागली आहे (२९१). मुलांच्या टोप्या—विशेषतः मुंजीत—किनखापाच्या अथवा मखमलीच्या असत.

अंगावर घेण्याचीं दोन प्रकारचीं वस्त्रे असावीं. साधें सुती वस्त्र म्हणजे धोतरजोडा. अंगावर पांघरावयास धोतर घेत (२००).

अंगवस्त्र उपरणें हल्ली एकेरी असतें तसें पूर्वी वापरीत नव्हते. उपरणें हा शब्दहि आढळत नाही. अंगवस्त्राचा धोतरजोडा नसावयासहि उपयोगी पडे व त्याची किंमत १।।०, ५।।० रु. अशा सुमारासच असे.

(२००, २०३). श्रीमंतांच्या वापरण्यांत दुपेटा येत असता. एका दुपेट्याची किंमत ४॥॥= रु. पडली आहे; तर दुसऱ्याची किंमत १२७॥॥=॥ रु. पडलेली दिसते (३११). हा दुपेटा काशीचा जरीकांठी छडीदार होता. ह्याच्या दरम्यान पान ११३ वर २४ रु. व ३७॥ रु. किंमतीच्या दुपेट्यांचा उल्लेख आला आहे.

बायकांची नेसावयाची लुगडी वीस हाती सुद्धा असत (२०३). छिटे नेसण्याची हौस विशेष असावी असे दिसते (१९८, २०१).

स्त्रियांचा पोपाख हिरव्या रंगार्ची रेशीमकांठी पातळेंहि स्त्रियांना आवडत. बायकांचा प्रवासी पोपाख पुरुषांसारखा असे. पायांत विजार, अंगांत अंगरखा व डोक्यास टोपी असें वर्णन बायकांच्या ह्या पोषाखाचें केलेलें आढळते (१९९, २०१). सुवासिनी अंगावर शेला किंवा दुपेटा घेत तर विधवा धोतरजोडा अंगवस्त्र म्हणून वापरीत. अशा धोतरजोड्याची किंमत साडेनऊ रुपये लागली आहे (२०१). ह्यावरून किंमतवान धोतरजोडे असत असें दिसते. पायांत जोडे घालण्याची वहिवाट होती. स्त्रिया गादीवर निजत. राधोजी आंग्रथाच्या स्त्रीला तुळशीबागवाल्यांनी लुगडें प्रसादाचें दिलें त्याची किंमत ४३ रु. होती (२७). एका अंजिरी लुगड्याची किंमत ११४ रु. लागली आहे (१५४).

सखलातीचा खप समाजांत बराच होता. सर्व रंगाची सखलात मिळे (२०२). २ ते ४ रुपये गज किंमतीच्या सखलाती असत (१५६, २००; २०२). पावसाळ्याकरता सखलातीच्या टोप्या करीत. ह्या टोप्या कुंच्यासारख्या असत.

छिटाचा पोषाक लोकप्रिय होता असें दिसते. छिटाचा अंगरखा, छिटाचा फेटा, छिटाचा झगा, छिटी हातरुमाल, छिटी छोट पातळें, छिटी फर्द, छिटी टोपी, छिटी तिवट, ह्याप्रमाणे सर्व पोषाख छिटी कापडाचा असे. काळें, हिरवें वगैरे सर्व रंगांची छिटे वापरण्यांत येत. बऱ्हाणपुरी, बागलकोटी, नागपुरी, सासवडी, गंगासागरी, मुलतानी नांवांच्या छिटांवरून छिटे कोटे होत हे समजण्यासारखे आहे. पासोळ्याहि छिटाच्या करीत.

छिटाप्रमाणे शेल्याचाहि अनेक प्रकारें उपयोग करीत. अंगरखे, झगे शेल्याचे करीतच. परंतु शिवाय अंगवस्त्र म्हणूनहि शेला वापरीत.

शेला

गाखेरीज अस्तंराकरता शेल्याचाच उपयोग करीत. तसेंच पांघरावयास व पलंगपोसास म्हणून शेले वापरण्यांत

घेत. दोरव्याचे शेले असत. जाड्याभरड्या पातळ विणीच्या हलक्या कापडास खंडा शेला म्हणत.

१९

छापण्याची कला माहीत नसल्याने कित्येक लोकांचा ग्रंथलेखन हा एक मोठा ध्यवसाय होऊन बसला होता. आणि चमत्कार ग्रंथवाचन हा की, ह्या धंद्यांत गुजराथी व कानडी लोकहि असत.

लिहिणावळ ग्रंथसंख्येवर ठरवीत. हजारों १॥१=, २, २॥, २॥३, ३ रुपये हा लेखनाचा दर असलेला दिसतो ग्रंथ मोठा असल्यास सालवार पगारी माणूस ग्रंथ लिहिण्यास ठेवीत; तरी पण एका सालांत अमुक ग्रंथसंख्या लेखकाने पुरी केली पाहिजे असा करार असे. कांही ग्रंथांच्या किंमती येणेंप्रमाणे — भारत ३६१ रु., भागवत ३६ रु., गीता २॥३ रु., विज्ञानेश्वर २६॥ रु., शारीरभाष्य १०००८॥ रु., शिवपुराण ६॥ रु.

धर्मग्रंथ, पुराणें, वेदांत हे लोकांच्या वाचनाचे विषय होते. वेदाच्या संहिता पठणाकरता लिहून घेत. मुद्राराक्षसाची छाया व शाकुंतल नाटक लिहून घेतल्याचा खर्च पडला आहे. त्यावरून संस्कृत नाटकेंहि मधून मधून वाचीत असें दिसतें. ह्याशिवाय रेवामाहात्म्य, रुद्रपद्धति, पंचरत्न, सूतसंहिता, प्रबोध-सुधाकर, मध्वसिद्धांत, कौमुदी, धनुर्मास, साठ संवत्सर, सुंदर लहरी, कामसमूह इत्यादि लहान मोठ्या ग्रंथांचा उल्लेख आढळेल (पृष्ठे १७६ ते १८० व २९८).

ह्याखेरीज वैद्यांच्या कागदांत उपनिषदांची यादी मला आढळली ती पुस्तकांत आली नाही. ह्या यादीतील उपनिषदे अपरिचित दिसतात. निर्णय-सागरच्या १०८ उपनिषत् संग्रहांत ह्यांचीं नावें आढळत नाहीत. हीं उपनिषदे — क्रमोपनिषद्, नीलरुद्रोपनिषद्, आश्रमोपनिषद्, गायत्र्युपनिषद्, कंठश्रुत्युपनिषद्, गोपीबंदनोपनिषद्, चंडिकोपनिषद्, पैप्यलादोपनिषद्, अमृतविंदुउपनिषद्, हनुमदुपनिषद्, रहस्योपनिषद्, मृत्युला.....लमन्मोपनिषद्. उपरोक्त उपनिषदे ऐकिवांत नाहीत. असो. ह्या पुस्तकांत शालोत्र ग्रंथाव्यतिरिक्त एकहि व्यावहारिक ग्रंथ नाही.

रामायण, भारत, भागवतादि पुराणें चातुर्मास्यांत वाचण्याची वहिवाट होती. भागवत (१६७), भागवत दशमस्कंद (१७३), मोक्षधर्म (१७२), गदा-पर्व, द्रोणपर्व, शल्यपर्व, शांतिपर्व, सौप्तिकपर्व (२९८) ह्यांचे उल्लेख आहेतच

पण शिवाय मत्स्यपुराण (२९८), केदारसहस्रनाम (१६६) व बृहन्नारदी (१७२) लोकांच्या वाचनांत असल्याचें दिसतें. बृहन्नारदी म्हणजे बृहन्नारदीय पुराण असलें पाहिजे. मुलांना रामायण वाचून दाखविण्यासाठी बुद्ध्या पुराणिक ठेवीत (१६७). पुराणसमाप्तीनंतर ब्राह्मणभोजन होई (१७२). पुराणिकाची संभावना चांगली होत असे. भागवताचा दशमस्कंद समाप्त झाला तेव्हा १५० रु. ध्यासपूजेच्या वेळी दक्षिणा देण्यांत आली (१७३). स्त्रियांनाहि पुराणें वाचून दाखविण्याची ध्यवस्था करीत. “१८० पुराण भारती गदापर्व मातुःश्री राधाबाईकडे.” समाप्तीप्रमाणे प्रारंभालाहि धर्म करीत. १८० द्रोणपर्व प्रारंभ; १ सौप्तिकपर्व प्रारंभ. गीतेंतील कार्याकार्यविचार समजून घेण्याच्या इच्छेने तुळशीबागवाल्यांनी ५० रु. खर्च केले (२०५) ही फार महत्त्वाची गोष्ट होय.

२०

पाच, माणिक, हिरा इत्यादि जिन्नस दागिन्यांत वापरण्यांत येत. अशा दागिन्यांची यादी पानें १५७, १५८, १५९, रत्नें, मोतीं, हिरे, १६०, २०३, २०४ वर आढळेल. पाचेची किंमत कापड वगैरे दर रती ६ व १० रु. ह्याप्रमाणे लागली आहे (१५८). १॥, १४, १८ रती वजनाचा एकेक खडा असण्याचा संभव आहे. वजनावर किंमत होत असेच; तथापि उक्ती किंमतहि ठरवून व्यवहार होत नसे असें नाही. दोन पाचांना १॥ रु. प्रमाणे ३ रु. पडल्याचा दाखला आहे (१५९).

हिन्यांचा भाव दर रती १२, २०, २५ रु. असल्याचें दिसतें. ९ हिन्यांची ३०० रु. किंमत असल्याची एक नोंद आहे (२०१). ४९ हिन्यांचें वजन २१ रती असून एकंदर किंमत ४५१ रु. आहे (१५८, १५९).

मोत्यांच्या संबंधानेहि कांहीची उक्ती किंमत आहे तर कांही मोत्यांची चवावर किंमत आहे. ४७ मोत्यांची २६४० रु. किंमत भरते. दर मोत्यास १५, २५, ३५, १५० रु. अशी किंमत लागलेली आहे. परंतु चार दाण्यांच्या चौकड्याला ३२०० रु. किंमत लागलेली आढळते (२११). एका दाण्याला ८०० रु. पडले. एके ठिकाणी (१५८) चवावर किंमत आहे. ४ रु. चवाप्रमाणे १३२ दाण्यांची किंमत ५४०० रु. पडली आहे. ह्या दाण्यांचें वजन १३५० चव होतें. १३५० चव म्हणजे ५६८ रती आणि

५६८ रती म्हणजे २३॥४ = साडेतेवीस टांक आणि चार रती. २४ रती = १ टांक असें कोष्टक केरो लक्ष्मण छत्रे यांच्या अंकगणितांत दिलें आहे. ह्या प्रमाणाने ५६८ रतींचे २३॥ टांक व ४ रती होतात. येथपर्यंत बरोबर आहे. परंतु रतींचे चव दिले आहेत ते जमत नाहीत. चव काढण्याची रीत छत्र्यांनी दिली आहे (अंकगणित भाग १; ४थी आवृत्ति पा. ६४) ती अशी— रतींना रतींनी गुणावें. त्या गुणाकारास ५५ नी गुणावें आणि ९६ नी भागावें. भागाकारास मोत्यांच्या दाण्यांच्या संख्येने भागावें म्हणजे चव येतात. ह्या रीतीने करून पाहतां ६६८ रतींचे सुमारे १४०० चव येतात. येथे १३५० आहेत. ह्याचा दुसरा पर्याय असा—रतींच्या संख्येच्या वर्गाचें अर्ध, अर्धाचा अष्टमांश, ह्या अष्टमांशाचा षष्ट्यांश ह्या तिहींच्या बेरजेला मोत्यांच्या संख्येने भागावें. भागाकाराइतके चव होतात. ह्या तऱ्हेने करून पाहिलें तरी १४०० च भागाकार येतो.

श्री. शंकरराव जोशी यांनी भा. इ. सं. मंडळांत 'दामाशाही' वांटणी ह्या नांवाचे कागद आणले होते त्यांत चव करण्याची उदाहरणें दिली आहेत त्यांतून खालील मजकूर घेतला आहे.

हिसेव गुंजा ४० चालीस रती सुा ३० तीस चाळीस पावणे तीस दर गुंजी रती ॥॥॥ पाऊण प्रमाणे याचे चव मोती

रती दाणा वजन ३०	गुंजा वजन ४०
वर्त गुणाकार ३०	वर्त गुणाकार ४०
<u>९००</u>	<u>१६००</u>
गुणाक गुणाकार ५५	१६५ बेरीज गु.
बेरीज	<u>८०००</u>
४९५००	९६००
	<u>१६००</u>
भागाक भजक ९६	बेरीज गु. धावरा २६४०००
<u>५१५॥=</u>	भागले ५१२
हे चव	<u>५१५॥=</u>

यासी श्लोक

गुंजा तिस मोति रति तिचतरआ



धिक रिसति हो तयाच्या  
ग्रथि सागितल्या सत्प्रणुनि आशा  
तिनसे तिसयाच्या याच्या वर्गा  
गुणावे शरक्रतु शशीने कीर  
ढि पंचवाणे भागावे सूर्यवाणे  
रस नवरतिलाभा गते लब्ध घेणे.

साक्ष

गुंजा	रती
३२ ऐन	२४
३२ वर्ग गुणाकार	वर्ग २४
१०२४	५७६
१६५ गुणाकार	गुणक गुण ५५
शर क्रतु शशी	पंचवाण
१६८९६०	३१६८०
५१२भाग सूर्य वाणे	गुण भाग रसनव ९६
३००(३३०)	३००

हे चव जाणीजे तीनसे तीस हे चव जाणीजे तीनसे तीस

माणकांचा दर ३, ३॥, १० रु. प्रत्येक नगाला लागलेला आहे (१५८, २४८). वजन दिलेले नाही.

लालू किंवा लाल म्हणजे तांबडे माणिक. ह्याच्या किंमती नगावर आकार-लेल्या आहेत. नगास ३, ५, १५, २५ रु. किंमत लागली आहे. एके ठिकाणी लालूचें वजन रतीत दिले असूनहि किंमत नगावर आकारली आहे व ती दर लालूस २५० रु. प्रमाणे आहे (१५९).

सोन्याचा भाव दर तोळ्यास १५ रु. (१५८, २१०, ३१४), १५॥ (३०६), १६ रु. (२११, २८३), १६॥ (१५७), १९॥ (१५७, २०१, १७४) असा लागलेला आढळतो. किरकोळ खरेदीला १९॥ रु. भाव असल्याचें दिसते.

कांही किंमती कापड—

रु.	कापड	सरासरीने एका नगास किं. रु.
४५८८	दुपेटे ८	५७३
२८९५	शालू ६	४८२
७२६	धोतरजोडे ३	२४२
१७७१	खण १२८	१४

२१

मनुष्याची खरेदीविक्री पेशवाईअखेरपर्यंत चालू होती. बायकाप्रमाणे पुरुषांचीही विक्री क्वचित् होत असे. परंतु हे पुरुष बहुधा कुणबिणी मुसलमान असावे. सिद्दी मुंबरखा ह्याला कर्जात घेतला होता तो ९० रुपयांना विकला (१८५).

बायकांची खरेदी-विक्री फारच मोठ्या प्रमाणावर होई. अर्थात् ह्या अविवाहित स्त्रिया असत. पोरी थोरी कोणत्याहि वयाच्या स्त्रिया विकत मिळत. ह्या शूद्रस्त्रिया असत. स्त्रियांत हिंदूंचा भरणा जरी विशेप असला तरी मुसलमान पोरीहि विकत घेत आणि ह्या मुसलमानांना सुद्धा कुणबिणी म्हणत (१८५). ५०, ७५, ९०, १०० रुपयेपर्यंत कुणबिणीची किंमत येई. घरकामाकरता तसेंच उत्तरकायांत दासीदानाकरिता कुणबिणी उपयोगी पडत. हरिदास, भिक्षुक, पुराणिक हे सुद्धा कुणबिणी खरेदी करीत. मोठ्या अंमलदारांना कमाविसांत कधी कधी कुणबिणी मिळत (१८४). म्हणजे त्यांच्याकरता पैसे द्यावे लागत नसत.

ज्या पदार्थाची खरेदी करतां येते तो पदार्थ गहाणहि टाकतां येतो. बाळाजीपंत नातूंचा नोकर गाडेकर नांवाचा होता. त्याची गंगा कुणबीण गहाण घेऊन तिच्यावर त्याला चिपळूणकरांनी २० रु. कर्ज दिलें होतें आणि तैहि स. १८२२ सालीं म्हणजे ब्रिटिश अमदानीत (१८५).

भावांमध्ये वांटणी झाली म्हणजे इतर जिनसांप्रमाणे कुणबिणीहि वांटून घेत. एकच कुणबीण असल्यास तिची किंमत करून ती ज्याच्याकडे जाईल तो दुसऱ्याला तिची निम्मी किंमत देई. गुलामगिरींतून मुक्त करावयाची झाली तर तिच्यापासून नजर घेत (१८४). सणावारी कुणबिणींस पोस्त मिळे; दिवाळीची ओवाळणी मिळे. त्यांना नेसावयास लुगडी व पायांत घालण्यास जोडाहि देण्यांत येई (१८३). सरकारी कुणबिणी दुसऱ्यांस पैसे घेऊन कामास देत (८०). एका

कुणविणीसंबंधाने ८८= रु. खर्च झाला आहे. त्यांत २८= “शुद्ध केली त्यास” असे कारण दिले आहे. हा शुद्धीचा प्रकार का झाला ते समजत नाही; पण त्या-निमित्त ७०० विड्याची पाने खर्च झाली असून १॥ रुपया ग्रामजोशास मिळाला आहे (१८४).

## २२

तरवार, ढाल, बंदूक हीं हत्यारें लोकांच्या वापरण्यांत असत. ह्यांशिवाय कमाण व तीर ह्यांचाहि उपयोग करीत. ५ पासून १२॥ हत्यारें अथवा शस्त्रें रुपयांपर्यंत बंदुकीची किंमत असे (२७४, १५५). तरी पण एका बंदुकीची किंमत १५॥० रु. होती (१५१). बंदुका लोहार करीत. ठिकठिकाणीं होत असत. वासुदेव बळवंत फडक्यांचें गाव जे शीरढोण तेथील लोहाराने बंदुका केल्याचा उल्लेख पान १५५ वरील नोंदीत आहे. बहुतेक लोकांकडे बंदुका असत. गुळसुंद्यास निजसुन्यांकडे बंदुकांची मागणी चिपळूणकरांनी केली होती (२५५). बंदुकीच्या २८ गोळ्यांना सहा आणे पडले आहेत (१५६).

तरवारीची किंमत १० रु. च्या सुमारास असावी (१५५). पान २७४ वर “१. सीलेखाना खर्च भवानी तरवार इची मूठ बांधली त्यास रेशीम” अशी एक नोंद आहे. ही फार महत्त्वाची आहे. भवानी हें नांव अनेक तरवारींचें होतें ही गोष्ट ह्या नोंदीवरून निर्विवाद होते. १५५ पानावरील नोंदीवरून ढालींच्या किंमती समजतात. पंचरसी तोफेच्या निमित्ताने २॥॥ रु.च खर्च पडले आहेत (२७४). कमाण व तीर २॥= रुपयांस विकत मिळू शकत.

तोफा बनवण्याचे कारखाने काढले होते. एका तोफेचा दुमाला जाया झाला तो नवा करण्यास ५४-८ रु. खर्च आला (९१). हें काम कासारांनी केलें. एका कासाराचा पगार दरमहा ३० रु. असून दुसऱ्याचा १२ रु. होता. ह्या कामास १ महिना ९ दिवस लागले. काम झाल्यावर कारागिरांना २५ रु. बक्षीस मिळालें (९२). सरनागीन तोफेच्या चोडेशीसाठी अलीबागेहून माती आणल्याचा उल्लेख पान ९२ वर आहे. चोडेशी म्हणजे मूस असेल. मूस करण्यास विशेष प्रकारची माती लागत असावी. पुरंधरच्या किल्ल्यावरील केदार्याच्या देवळांतील फुटकी

घांट सरनागीण तोफेचा बुंधेरा ओतण्यास उपयोगांत आणली होती. ह्यावरून पुरंधर येथेच ही तोफ ओतली असण्याचा संभव आहे.

तोफी दारू व बंदुकी दारू विकत मिळे. पुण्यातील दुलभशेट गोविंदजी हा दारूदुकानदार होता. तोफेची दारू रुपयास ३, ३॥, ५ शेर ह्या दराने विकली जाई. त्या मानाने बंदुकीची दारू स्वस्त असे. रुपयास अडीच शेर मिळे. हत्यारांना दागिनेहि कोठे कोठे म्हटलेले आहे.

## २३

इमारत हा शब्द पूर्वी कोणत्याहि बांधकामाला अगर खोदकामाला लावलेला आढळतो. ह्या पुस्तकांत खालील कामांचा

इमारती काम उल्लेख आहे.

काम	सुरवातीचें वर्ष	खर्च	संदर्भपृष्ठ
ओंकारेश्वराची भित	श. १६७५	६७९२।	२४१
पर्वतीचें तळें	,, १६७५	३६५८३॥=	२४८
पर्वतीची भित	,, १६७६	६२०३॥-	२४९
कात्रजचें तळें	,, १६७७	सुमारें दोन लाख	२४३
गौतमाश्रम	,, १६८१	३४५०।	२४१
बोरघांटचें तळें	,, १६८१	५०३०	२६१
तुळापूरच्या पायऱ्या	,, ,,	१२०००	२६१
तुळशीवाग	,, १६८३		
नहर कारखाना	,, १६९१	७७३२०	२५१
नहर पर्वती	,, १७०१	८३२६८	४४
जेजुरीचें तळें	,, १७०१	१००००	२६०
प्रवरा नदीला घाट	,, १७०६	३३६०	२६०
नृसिंहाचें देऊळ	,,		२४२
रामेश्वर देवळाचे तीन खण	,, १७३३	१३९।-	२५०
विष्णु मंदिर	,, १७४३	२४९६।=	१७५

खर्चाचे अकडे नक्की नाहीत. ह्यापेक्षा अधिक, पण कमी नाही एवढेंच समजावयाचें.

ह्याशिवाय पुस्तकांत न छापलेला ओंकारेश्वराच्या दीपमाळेचा खर्च येणें-  
प्रमाणे—

१५०० रु. इमारत दीपमाळ श्रीवोंकारेश्वर देणें खर्चावा निा कृष्णभट चित्राव परभारें थोवनदास श. १६८९.

इमानंतर श. १६९१ ची दुसरी नोंद आहे ती — १७३७ रु. इमारत दीप-  
माळ वोंकारेश्वर.

ह्यावरून दीपमाळेकरता ३२३७ रु. खर्च झाला असावा असें दिसतें.

दोनहि नोंदी कल्याणच्या सुभेदारांच्या वह्यांतील आहेत.

तसेंच तुळशीबागवाल्यांच्या जमाखर्चात श. १६६८ सालीं इमारत कोटेश्वरखार्ती २४६८॥—॥, २९०४॥=, १११३, १०१४४= अशा चार रकमा पडल्या आहेत. एकंदर बेरीज ७५००॥—॥ रु. होते.

इमारत तळें गंगासागर ह्या तपाशीलाने एकदा ७४८०॥—॥ व दुसऱ्यादा ४२॥ रु. खर्चा पडले आहेत.

कात्रज तळ्याच्या कामावद्दल रकमा श. १६८३ पर्यंतच्या जमाखर्चात असून पुढे श. १७१० ते १३ पर्यंतच्या जमाखर्चातहि पडलेल्या दिसतात (४४). श. १७१० त तळें कात्रजच्या खार्ती १३६५३४= रु. ज्येष्ठांत आणि ४३२०॥ रु. मार्गशीर्षांत एकूण रु. १७९७३॥= पडलेले आढळतात.

शके १७०४ सालीं ह्या तळ्याची ताल ५०००० रु. खर्च करून बाध-  
व्याचे दिसतें (४३).

तुळशीबागेतील मूर्ति केव्हा कोणी व कितक्याला केल्या याची माहिती पान २४७ वर आहे. जेजुरी येथील मार्तंडाची मूर्ति घडवणारास ७०० रु. द्यावे लागले (१७०).

पुरंदर येथील किल्ल्याच्या दरवाज्याला १५००० रु. लागले असावे. हें काम श. १७०० सालीं झालें (२६०). पंढरपूरच्या पुंडलीकाच्या देवळाचा जीर्णोद्धार तुळशीबागकरांनी श. १७०६ मध्ये केला (२४).

“मोरी नदी किनारा” हें काम श. १७०५ मध्ये सुरू झालें असावें. निदान ५००० रु. खर्च आला असेल (४१). ह्याशिवाय श. १६९६ त मोरीचें काम करण्यात आलें तें निराळेंच.

घरगुती बाधकाम बहुधा माती-विटाचेच असे. चुन्याचें बाधकाम थोडें होई. भाजलेल्या पक्क्या विटाचा भाव हजार १॥ रु. असून कौलेंहि त्याच भावाने मिळत (२७३). चुना दर खंडीला १२-१३ रु. प्रमाणें विकला जाई.

चुना मळतांना त्यांत गूळ, कात, डीक, ताग व हिरडे मिसळीत. ह्यांचें प्रमाण पृ. २७४ वर दिलें आहे तें पाहावें.

२४

कापडाची किंमत आंखांवर असे, आंख म्हणजे आंकडा. कोरें कापड आंखांवर ओळखलें जाई. किंमतीचा आणि आंखांचा आंख संबंध असावा. आंखांचे आंकडे ७५, १३३, २०२, २७१, १०००, ११००, १२५०, १२९०००० इतके आलेले आहेत (४, ५, २१, २४, २५, १५०, २१३). रुपयास २, ४, ५, ३३ $\frac{१}{३}$ , ७१११ आंख असें दराचें प्रमाण पडतें. १३३ व २०२ ह्या भिन्न आंखी कापडाच्या किंमतीचा दर एकच आहे. १२, ९०, ००० हा आंख शालजोडीचा आहे (१५०). पान २१३ वरील पोषाखाच्या कापडांचे आंख व किंमती ह्या पाहिल्या तर त्यांचा दर एकच आहे असें दिसून येईल. एक रुपयास ३३ $\frac{१}{३}$  आंख हा दर पडतो. अथवा १०० आंखांना २ $\frac{१०}{५}$  पै, ३ रु., २० रु., २५ रु. हे दर पडतात. दर अधिक तितकें आंख कमी आणि आंख जास्त तेथे दर कमी असा हिशेब दिसतो. पान २१ वर गोपाळशास्त्र्यांचें वेतन दिलें आहे. त्यांत २०० रु. कापड आंख १००० दर ५ प्रमाणे असा मजकूर आहे. द्यावरून अनुमानें निघतात तीं—१ कापड प्रत्यक्ष देत होते. रुपये दते नसत. रोख रुपये कापडाऐवजीं देते तर कापडाचे आंख सांगण्याचें कारण नव्हतें; २ कापड द्यावयाचें तें १००० आंखांचेंच असावयाचें. द्यावरून कापडाची जात अथवा गुणधर्म यांचा आंखार्शी संबंध होता. इंग्रजी अंमलांत शास्त्रीबोवांना कापडाबद्दल रोख रुपये देत होते हें खरें. परंतु आंखांच्या निर्देशावरून पूर्वीचा उद्देश व्यक्त होतो. कापड वेतन खातें जमा करीत. द्यावरूनहि प्रत्यक्ष कापड देण्याची वहिवाट सिद्ध होते. कापड द्यावयाचें तर तें ठराविक किंमतीचें असलें पाहिजे हें उघड आहे. आता अमुकच जातीचें कापड असें निश्चित नसतें तर कोणतेंहि २०० रु. किंमतीचें कापड विकत घेऊन देतां आलें असतें. आणि म्हणून आंख नमूद करण्याचें प्रयोजन नव्हतें. तेव्हा ज्या अर्थी आंखांची संख्या दिली आहे त्या अर्थी तिच्यावरून कापडाची तन्हा निश्चित करतां येत असली पाहिजे.

हे कापडावरचे आंख म्हणजे किंमत ठरविण्याचा दुकानदाराचा संकेत

असता तर गिन्हाइकाच्या जमाखर्चात त्यांचा निर्देश करण्याची जरूरी नसती. तथापि संकेत नव्हता असें नाही. पान १५० वर ८॥० रु. पातळें नागपुरी मुलीस; आंख.

४७। ६३॥

बारा पट आंख बाद ८- प्रमाणे.

असा मजकूर आहे. ह्यात संकेत आहे. ४७।+६३॥=१११. ह्याचे बारा पट म्हणजे  $६३ = ९-४-०$  रु. ह्यातून रुपयास ८- प्रमाणे ९ आणे वजा करतां बाकी सुमारे ८॥३ रु. राहते. ह्यांत आंख अपूर्णाकांत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. तसेंच बारा पट म्हणजे एकद्विदशांश; बाराने गुणावयाचें नाही, भागावयाचें; आखांतून उत्तर रुपयांत येतें इत्यादि गोष्टी साकेतिकच स्वरूपाच्या आहेत. दुसरी उदाहरणे—

रु. ४१॥ जमा कृष्णाजी नाा दातार हस्तें सुदामा तिवटें आंख.

३०३, ४॥-॥, ५।, २॥-१, २॥३, ५॥३, २॥३, २।, ४॥-॥, ३॥-१, ५।-॥, ५॥३, ५॥३.

५३॥३=॥ पैकी वजा दिढी बाद बाकी

३५॥३= मुद्दल

५॥- नफा दर ८-॥

४१॥ (तु.बा.) श. १६७०

दिढी म्हणजे ३. दर रुपयास ८-॥ प्रमाणे नफा आकारला आहे तो ५३॥३=॥ रुपयांवर आहे. दिढीवादप्रमाणे सवाईवाद करण्याचा संकेत होता. उदाहरणार्थ—

२१॥ रु. जमा कृष्णा नाा भिडे आहेरखर्च व कापडखातें तिवटें ५.

९८-१, ८॥३, ८॥३, ९।३, ९।३ एकूण ४५।- पैकी निमे रु. २२॥३=॥ वजा सवाई.

१८८= मुद्दल

३।३= नफा दर ८३= प्रो.

२१॥

येथे सवाई म्हणजे २.

आंखांसंबंधाने मुद्दल आंख, निम्मे आंख अशीहि भाषा वापरलेली आढळते (३०९, ३१०).

आणखी एक आंखाचें उदाहरण १४॥१- रु. दुपेटा जैनावादी, देणें दाजीबा रास्ते नमस्कारास आले ते समर्थी आंख १५॥१- प्रो. वजा रुपयास ८- बाद प्रो ॥१॥ बाकी (चि.)

खासगीवाल्यांच्या जमाखर्चांत आंखार्चीं तीन उदाहरणें आहेत (३०९, १०). एकामध्ये सवाईवाद व नफा, दुसऱ्यांत निमे आंख, सवाईवाद व. नफा आणि तिसऱ्यांत मुद्दल आंख व नफा ह्या किंमत ठरवण्याच्या पायऱ्या आहेत. पहिल्या उदाहरणांत आंखाच्या आंकड्यातून सवाई म्हणजे २ बाद म्हणजे वजा करून बाकी राहिल त्याच्यावर रुपयास एक आणाप्रमाणे नफा होईल तो मिळवावयाचा म्हणजे किंमत निघते. दुसऱ्या उदाहरणांत निमे आंख करून त्यांतून सवाई आंख बाद करून बाकी राहिल त्याच्यावर नफा आकारून विक्रीच्या किमतीचा आंकडा निश्चित करावयाचा. तिसऱ्या उदाहरणांत मुद्दल आंखावर एकदम नफा आकारून तो मिळवून किंमत कायम केली आहे. ह्या ठिकाणी नफ्याचा दर तीन आणे आहे. ह्या ठिकाणी किंमतीकरता घातलेला सांकेतिक आंकडा हाच आंख शब्दाचा अर्थ मानतां येईल.

आंख आणि कापड ह्यांचा इतका निकट संबंध होता की, आंख म्हणजे वस्त्र असा अर्थ झाला. 'खाण्यास अन्न नाही आणि पाघरण्यास आंख नाही' अशी म्हण पडली.

आंख शब्द कापडाप्रमाणे तुळ्यांना म्हणजे लाकडाला लावलेला आढळतो (१४९). परंतु अनेक उदाहरणांच्या अभावी त्यासंबंधाने अधिक लिहितां येत नाही.

अधिकच घोटाळ्यांत पाडण्यास आणखी उदाहरणें देतां येतील : २॥१= जमा पागोटें १ आंख ४८=;

१७॥१= जमा रामाजी नाईक दातार तिवटें

१४॥१= मुद्दल दिढी व सवाई व नीम हिंसा वजा करून बाकी  
२॥१- नफा दर ८= प्रो

आणखी दुसरें एक उदाहरण विचार करण्यासारखें आहे—१९॥१ रु. धोंडो केशव लष्करांत सनगें सरकार रु. १३ महमुदी १ आंख २६; रु. ६॥१ जोड आंख १३॥१ ह्यांत महमुदी १ रुपयास दोन आंखप्रमाणें आहे. तेंच किंमतीचें मान ६॥१ व १३॥१ ह्यांतहि दिसतें. परंतु जोडआंख म्हणजे काय ? पावणे-सात रुपयांचें व १३॥१ आंखाचें हें दुसरें वस्त्र होतें असें वाटतें. जोड शब्द जोटच्या ऐवजीं चुकून पडला कीं काय असा संशय येतो. परंतु जोड कापडाला आंख



असल्याचें उदाहरण आढळण्यांत आलें नाहीं. ह्यागुळे दुसरा एक विचार मनांत येतो तो हा की, सर्व प्रकारच्या कापडाला आंख असत कीं नाहीं.

आणखी उदाहरण—

रु. १३॥॥— जमा लुगडीं १३॥॥॥; ६॥॥ = २०॥— वजा सवाई बाकी १६॥ पैकी वजा सवाई बाकी १३ नफा दर ८— प्रो ॥॥— = १३॥॥—.

पेशवे रोजनिशींतून (८.१८३) पुढील उतारा घेतला आहे.

तैनात सालीना

नक्त रुपये	कापड आंख
गोविंद चिमणाजी १००	५०
त्रिंबक गोविंद १००	५०

एकूण दोन असामीस दोनशे रुपये नक्त व एकशे कापड आंख साल-मजकूर अवल सालापासून करार करून देऊन हे सनद तुम्हांस सादर केली असे.....येथे आंख निर्दिष्ट करण्याचें कारण काय ! आंखांचा दर सांगितलेला नाहीं. पन्नास आंखांच्या कापडाला जी किंमत पडेल ती देऊन त्या आंखांचें कापड द्यावयाचें असें समजावयाचें काय ! तसें असल्यास आंख कापडाचा गुण दाखवितात असें म्हणावें लागतें. ५० आंख कापड म्हणजे ५० रुपये किंमतीचें असें तर नव्हे ! आंख ह्याचा अर्थ किंमत म्हणून करणें कित्येक ठिकाणीं भाग पडतें.<sup>१</sup> आंख म्हणजे किंमत ह्याविषयी निःसंदिग्ध पुरावा क्वचित् मिळतो. उ. खासा जातीस तैनात.....३००० ऐन नक्त २५० कापड आंख एकूण ३२५०<sup>२</sup>. ह्यांत ३००० रुपयांत २५० रुपये मिळवून एकंदर रुपयांची बेरीज केली आहे. ह्यावरून जितके आंख तितकीच किंमत असें समजावयाचें.

एथपर्यंत प्रदर्शित केलेल्या शंकांचें बरेंचसें निरसन पेशवे रोजनिशींतील एका उतान्याने होण्यासारखें आहे.<sup>३</sup> आहेराचीं सनगें आलीं म्हणजे त्याच्यावर आंकडे टाकून किंमत ठरवीत. ही अर्थात् सांकेतिक असे. पेशवे सरकारकडून जेव्हा दुसऱ्यांस सनगें देण्याचा प्रसंग येई तेव्हा तीं बाजारांत विकत घेऊन न देतां आपल्या जामदारखान्यापैकी देत. कोणाला कोणत्या लायकीचें वस्त्र द्यावयाचें हें समजण्याकरता आंख घालण्याची रीत पडली असें वाटतें. सवाई माधवरावाच्या मुंजीच्या प्रसंगी सनगें आलीं तेव्हा “सनगावर चौपटीप्रमाणे आंख घालून त्यापैकी

चौथाई किंमत जमा” केली आहे. दुसरा उतारा येणेंप्रमाणे:—वाड्यांतील कारकून .....वगैरे यांस ..... कापड आख ५०० पांचशें देविले. त्यास जामदार-खान्यांत कापड मिळालें नाही सबब अडीच पट नक्त रुपये २५०<sup>१</sup>.

## २५

राज्य घेण्यापूर्वी इंग्रजांनी मराठ्यांचा बाजार जिंकला. हातचा व्यापार जात चालला ह्याची मराठी राज्यांत एकानेहि फिकीर परदेशी माल केली नाही. व्यापार हस्तगत केल्याने इंग्रजांना पैसा तर मिळालाच पण शिवाय मराठ्यांमध्ये देशाभिमान नाही व दूरदृष्टीहि नाही हेंहि त्यांस कळून चुकलें. ह्या अनुभवाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. इ. स. १७४५ पासून ( ह्या पुस्तकांतील नोंदीप्रमाणे ) आमच्या बाजारांत सर्वत्र इंग्रजी माल खेळूं लागला. कापड, कागद, लोखंडी सामान ( चुका, कुलपें, मेखा वगैरे ), काचेचें सामान ( आरसे, फाणस, तावदानें वगैरे ), तसेंच घड्याळें, चहादाण्या इत्यादि पदार्थ ह्यांनी बाजार फुटून गेले. ज्योतिषी पंचांगें इंग्रजी कागदावर लिहूं लागले ( १३३ ); इनाम पत्रें लिहिण्यास विलायती कागदावाचून अड्डें लागलें ( १३२ ); घरांतील मोडलेली विळी टुस्त करण्यास “इंग्रज” येऊन बसला ( १५२ ); इंग्रजी पोलादा-शिवाय तोफांचे काने भरणें अशक्य झालें ( १३१ ); बायका व पुरुष छिटी कापडाने आपलीं शरीरें विभूषित करूं लागलीं ( १९८ ). त्याबरोबर मांजरपाट, जगन्नाथी हे शब्दहि आमच्या तोंडांत ठाणे मांडून बसले. सोप बाजारांत आलाच पण भाषेंतहि घुसला ( ३०८ ). ह्याप्रमाणे इंग्रजांनी आमचा बाजार काबीज केला.

## २६

पुण्यांतील पेठांचीं नांवें अनेक वेळां बदललीं आहेत. पे. रोजनिशीतें पेठांची यादी दिली आहे ती येणेंप्रमाणे :—

पेठा १ गणेश, २ गंज, ३ मुसाफरजंग, ४ शुक्रवार, ५ नागेश, ६ रविवार, ७ मंगळवार, ८ सोमवार, ९ वेताळ, १० नवी पेठ, ११ शनवार, १२ बुधवार.

गायकवाडांच्या पुणें शहराचें वर्णन ह्यांतील माहितीवरून असें दिसतें की, मंगळवार पेठेला अष्टपुरा व शनवार पेठेला मुरचुदाबाद हीं नांवें होती. ह्या-

शिवाय नवापुरा म्हणून भवानी पेठेच्या पूर्वेस घाशीराम कोतवालाने बसवलेली पेठ होती. नाना पेठेचे नांव हणमंत पेठ होते. शिवपुरी हे रास्ता पेठेचे नांव होते. ह्याशिवाय घोरपडे पेठ होती. ह्या पेठेत हल्ली चांभारांचीं घरे आहेत.

नरसिंह आणि मस्तानी ह्या पेठांचा उल्लेख प्रस्तुत पुस्तकांत आला आहे ( २५१, २४२ ). सध्याच्या वेताळपेठेला पूर्वी तोफखाना पेठ म्हणत (२४३). गुरुवार व वेताळ हीं एकाच पेठेचीं नांवे असावीत. गुरुवार पेठेचा निर्देश पाने ७, ४८, २५० वर आला आहे. तोफखाना पेठेचा आणखी उल्लेख पान २८४ वर आढळेल.

---

## थोड्या उल्लेखनीय गोष्टी

### प्रकरण १ लें

पान १. विड्याचीं पानें दोन लाख लग्नाला लागलीं त्यासंबंधानें “सरकारांत लग्नाचे नेमणूकवा” हे शब्द महत्त्वाचे आहेत. त्यांवरून एकेक पदार्थ एकेकाकडे सोपवला होता असें दिसतें.

निळकंठ महादेव म्हणजे आवा पुरंदरे.

पान ३. सवाई माधवरावाच्या लग्नाकरता वाघेऱ्याहून लोक आणले होते. नाशिकच्या वायव्येस २३ मैलांवर वाघेरा आहे.

पान ५. गंगाधरराव रास्ते हा गोपिकावाईचा भाऊ.

पान ७. दुसऱ्या बाजीरावाच्या लग्नाचा किरकोळ खर्च इतरत्र उपलब्ध होण्यासारखा नाही.

पान १०. गोविंदपंत गोडबोले ह्यांचा निर्देश रियासत उ. वि. २ पृ. ४६८ मध्ये आला आहे.

पान १०, ११, २६९ ह्या पानांतील तीन पत्रें महत्त्वाचीं आहेत. पृ. २६९ मधील आप्पासाहेबांचा उल्लेख स्पष्ट आहे. ते चिमणाजी आप्पा होत. आसीवर म्हणजे काशीस ते राहत असत. श. १७५५ सालचीं हीं पत्रें आहेत. त्याच्या अगोदर चिमणाजीआप्पा मयत होते हें भाद्रपदांतल्या पत्रावरून उघड दिसतें. चिमणाजी आप्पाच्या मुलीचें लग्न झालें. रघुनाथ सदाशिव थत्ते यांच्या मुलास दिली. रमाबाई चिपळूणकर ही रघुनाथ सदाशिवाची मुलगी असावी. चिमणाजी आप्पाला मूलबाळ नव्हतें (रि. उ. वि. ३. ५६६) हें विधान बरोबर नाही असें ह्या पत्रांवरून दिसतें. सानेप्रकाशित पेशवे बखरींत (पृ. १९४) चिमाजी आप्पाची मुलगी राघोपंतास दिल्याचें लिहिलें आहे तें चुकीचें दिसतें.

पान ११. पेमेगड किल्ला निजामाला परत दिल्याची हकीकत आहे. परंतु घेतल्याची हकीकत येथे मिळते.

सावनूरच्या स्वारीसंबंधाने राजवाडे खंड ३, ६ पाहावे.

पान १३. साष्टीच्या हल्ल्याच्या खर्चाचा तपशील वाचण्यासारखा आहे.

पान १५. कल्याण इंग्रजांनी घेतल्याची हकीकत व त्यामुळे झालेली सुभे-  
दारांची तारांबळ बोधप्रद आहे.

पान १७. व्याघ्रगडसारख्या लहान किल्ल्याचा खर्च समजतो. प्रत्येक  
किल्ल्याच्या खर्चासाठी गांवाचें उत्पन्न लावून दिलेलें असे.

पान १८. सरज्यापूर, हुमगांव, आरडे हे गांव जावळी तालुक्यांत (सातारा  
जिल्हा) आहेत. सरज्यापूर नाना फडणीसाच्या वेलबागेकडे लावून दिला होता.

पान १८. १९ ह्यांत गंगाधरशास्त्र्याच्या खुनाची हकीकत फार महत्त्वाची  
आहे. चिपळूकर स्वतः हजर होते. रावजी मराठे व चिपळूणकर गंगाधर  
शास्त्र्याच्या घरी बसले होते व खून झाला तेव्हा शास्त्रीबोवा वरोवर होते.

### प्रकरण २ रें

पान २०. राघो नारायण गुणे हा दफ्तरकडे श. १७१९ साली कारकून  
होता (पे. डा. ५.२०३). पुढे सात वर्षांनी त्याला तुरुंगवास कां सोसावा लागला  
तें समजत नाही. ह्याचा उल्लेख पुढे पृ. २८ मध्ये आला आहे.

पान २१. रामशास्त्र्याचा मुलगा गोपाळशास्त्री ह्याच्या शरीराचें वर्णन  
आहे. तो ठेंगणा होता. ४१ व्या वर्षाच त्याचे केस पिकलेले होते. श. १७००  
मधला त्याचा जन्म असला पाहिजे. त्याच्या वर्षासनाचा नक्की आंकडा व तपशील  
दुसऱ्या कोठे दिलेला आढळला नाही. रामशास्त्र्यांना १००० रु. दक्षणा  
अधिक मिळे (गायकवाड ३४). म्हणजे गोपाळशास्त्र्याला ३२०० व राम-  
शास्त्र्यांना ४२०० रु. मिळत. बापाचे फक्त दक्षणेचे रुपये मुलाच्या वर्षासनांत  
कमी केले.

पान २४. तुळशीबागकरांचें वेतन येथे आपणांस प्रथमच कळतें.

पान २५. श. १६९९ मध्ये नाना फडणीसाचें लग्न झालें त्याचा उल्लेख  
दे. ले. संग्रहाशिवाय इतरत्र नाही. आवेगांवी झालेलें लग्न हें चौथें असावें. ह्या  
लग्नाची तारीख सरदेसाई देत नाहीत (रि. उ. वि. ३.९८).

श. १७०५ च्या मर्भाधानाचा उल्लेखहि नवीनच वाटेल.

पान २६. श. १७०६ व १७०७ मध्ये नानाला मुलगा झाला होता ही नवीन माहिती आहे. ह्या सर्व उल्लेखांवरून नानाला एकाच वेळीं एकीहून अधिक स्त्रिया होत्या असें दिसते.

निजामाच्या राज्यांत नानाला जाहगीर गांव मिळाला होता. त्याच्या मोवदल्याची हकीकत येथे आहे.

पान २७. रामशास्त्र्यांना कर्ज होते असें दिसते. तुळशीबागवाल्यांच्या वहीतला हा उतारा आहे. दुसरा एक उतारा आहे तो असा—

५०० रु. रामशास्त्री प्रभुणेकर याजकडील खाते बाकी पो नामे देऊवा नाईक रास्ते लग्नावा फडशाचे. रास्ते मशारानेव्हेकडे शास्त्रीबावाचा ऐवज येणे त्यावा श. १७०३ ज्येष्ठ.

येथे प्रभुणेकर कां म्हटलें आहे तें समजत नाही.

पान २८. संखारामबापूच्या स्त्रीचें डोहाळेजेवण हा मजकूर लक्षात घ्यावा.

### प्रकरण ३ रें

पान ४५. वरवड टक्का म्हणजे कापडावरचा कर.

### प्रकरण ४ थें

पान ५८. पाटीलकी सर्व गांवकऱ्यांनी विकली आहे. गांवकऱ्यांनी काय अधिकाराने पाटिलकीचें खरेदीखत करून दिलें तें पाहणें अवश्य आहे. अशी दुसरी उदाहरणें एकत्र केली तर कांही महत्त्वाची अनुमानें निघूं शकतील. पाटील हा जवळ जवळ स्वतंत्र अधिकारी असे. गांवाचा मांडलिक राजा असें म्हणण्यास हरकत नाही. कारण राजाकडून त्याची नेमणूक होत नसे व पगारहि त्याला राजाकडून मिळत नसे. गांवांत त्याचा पहिला मान असे. पाटिलकीचा अधिकार वंशपरंपरा चाले. परंतु निर्वंश झाल्यास राजाकडून नेमणूक न होतां गांवाकडून होत असावी. म्हणूनच पुढे पैशाच्या लोभाने गांवकऱ्यांनी पाटिलकी विकण्याचा प्रघात पाडला असावा. नुसता चौथा हिस्सा ७००० रुपयांस घेतला आहे. विकत घेतांना किती लोकांना संतुष्ट करावें लागलें हें सनगांच्या देणग्यांवरून दिसून येणारें आहे. पाटलाने सरकारी सारा भरला की तो गांवाचा राजाच झाला. ब्राह्मणांकडे पाटिलकी केवळ खरेदी हकानेच आलेली दिसते.

पान ६७. १. घर वाढविण्यास अथवा दुरुस्त करण्यास परवानगी घ्यावी लागे. २. घोडे छापण्याची बहिवाट पूर्वापार चालत आली आहे. पेशवाईत बंद

झाली असावी असें सेन म्हणतात (६४३). परंतु येथे उंट छापण्याची नोंद आहे ह्यावरून घोडेहि छापित असावे असें अनुमान करतां येईल.

पान ६८. १. पोतदारीची कमाविसी देतांना कमावीसदाराकडून जामीन घेण्याची वहिवाट होती. २. हिशेबाची तपासणी कशी कसून होत असे तें वाचण्या-सारखें आहे.

पान ७१. खेडी अगर महाल एका सुभ्यांतून काढून दुसऱ्या सुभ्यांत घालण्याची वहिवाट होती, असें चोण महाल कल्याणातून राजमाचीकडे गेला ह्यावरून दिसतें.

पान ८०. किल्ल्यावर तिजोरी ठेवीत.

पान ८९. त्रिवकजी डेंगळे याजकडे तोफेचे प्यादे कां असावे ?

#### प्रकरण ५ वें

पान ११३. लाडोजी जाधवराव हा जोत्याजी जाधवराव वाडीकर ह्याचा मुलगा. पिलाजी जाधवराव थोरल्या याजीरावाचा मोठा शूर साहाय्यक व हस्तक त्याच्यापासून लाडोजी चौथा पुरुष येतो.

पान ११६. एका सोनार जातीच्या स्त्रीने पाट लावल्याचें उदाहरण.

#### प्रकरण ६ वें

पान १३०. बाजरावसाहेबाचा दंगा म्हटला आहे ही आमची स्तुदेश-प्रीति !

पान १३४. ३५ वा हिस्सा वजा करण्याची वहिवाट कां व कशी पडली ह्याचा विचार अद्यापि झालेला नाही.

पान १५५ बडीभाई; छोटीभाई=बडीशोप व अजमोदा अथवा वाळंत-शोपा.

#### प्रकरण ७ वें

पान १७४. 'तीळ मराठे' म्हणजे कोणते ?

पान १७६. धोंडो अनंत पटवर्धनाला काळ्या पाण्याची शिक्षा कां झाली समजत नाही. परंतु पुण्याच्या ब्राह्मणांत ह्या शिक्षेने बरीच खळबळ उडवून दिलेली दिसते.

दुसरें वेदोक्ताचें प्रकारण आहे. पळनीटकर व भिडे हे दोघे मोहोपाडचे वजन-दार गृहस्थ होते. भिड्यांचा मोहोपाडयास मोठा वाडा होता तो कांही वर्षा-पूर्वी जळाला. दोघेहि त्या वेळचे सुधारक दिसतात.

पान १८६. ह्या नाटक कंपनीची माहिती अगदी नवीन आहे. ह्यावरील टीपा श्री. मुजूमदार ह्यांनी दिल्या आहेत.

पान १९७. राशींच्या गंजिफा या खेळाची माहिती मला कोठे मिळाली नाही. हा खेळ बंगाली आहे असें ऐकतो.

पान २१७. ब्राह्मण मुलीचा मुसलमानाशी संपर्क झाला त्याचें ग्रामण्य.

### प्रकरण ९ वें

पान २२३. नाविक कोश मी स्वतः माहिती गोळा करून वनाविला आहे; दुसऱ्या पुस्तकांतून घेतलेली नाही.

### प्रकरण १० वें

पान २४७. रामचंद्रजीची मूर्ति एका बोकाने तुळशीवागकराना आणून दिली असें सरदेसाई लिहितात. परंतु तें खरें दिसत नाही. उमाजीबाबा पंढरपुर-कराकडून ३७२ रुपयांस श्रीची मूर्ति घडवून घेतली. मूर्ति करणाराचें नाव येथे आपणांस समजलें.

### प्रकरण ११ वें

पान २५६. काशीस जातांना मुक्काम कोठे होत असत व किती दिवस लागत हैं समजतें. कामथडीपासून काशीस जाण्यास जवळ जवळ एक महिना लागे.

पान २५८. सत्यनाथपुरी=वाईतील एक आळी. सध्या हें नांव प्रचलित नाही. हिला हल्ली मधली आळी म्हणतात. पंशवाईत गणपति आळीचाही ह्या नांवांत अंतर्भाव असे.

पान २५९.१. कोरेगांव भिळविण्याची पटवर्धन ह्यांची खटपट. २. अवदागीर पेशवाईनंतर कोणीहि मनुष्य वापरी. अथवा राजाच्या परवानगीवाचून कोणालाहि अवदागीर वापरण्याचा अधिकार नव्हता हें म्हणणें निराधार दिसतें. चिपळूणकर सरदार नव्हते. हें पत्र इ. स. १८२७ मधील आहे. अवदागीर वापरणें हा मान असता तर पेशवाई बुडाल्यावर १० वर्षांच्या आंतच पूर्वीचा निर्वेध लोकांनी झुगारून दिला नसता. उन्हाळ्यांत अवदागिरीची अवश्यकता वाटे. केवळ वैभवाचा हा प्रश्न नव्हता. तसेंच कोणत्याहि मनुष्याला अवदागिऱ्याचें काम करतां येत नसावें असें वाटतें. नाहीतर पुण्याहून मुंबईस अवदागिऱ्या गडी नेण्याचें कारण नव्हतें. कदाचित् चिपळूणकरांकडे अवदागीर नसेल फक्त अवदागिऱ्या असेल आणि पटवर्धन हे सरदार घराण्यांतील असतील हाच तर्क अधिक संभवनीय दिसतो.

पान २६१. १. परशुरामास आवा जोशी ह्याजकडून पाण्याचीं तळीं बांधविलीं. खर्च २०० रु. आला. २. जरीपटकेवाले पुरंदरे असें म्हटलें आहे



हथावरून स. १८०० सालीं पुरंदरे बाजीरावाचे सेनापति असावेत.

पान २६२. व. ३३१= व ॥३॥ हथा दोन रकमांच्या तपशिलावरून सरकारची तोषीस नोकराला लागत नसे असें दिसतें.

पान २६४. आपल्याला बातमी मिळावी म्हणून कित्येक लोक स्वारीबरोबर आपले बातमीदार पाठवीत.

पान २६५. १. स. १७७२ त पेशव्यांच्या सैन्यांत इंग्रज रिसालदार होते. २. गव्हर्नर व मुख्य न्यायाधीश सर जॉन पीटर ग्रॅट हयांच्यामधील तंटा ध्वनित करणारा जाहीरनामा वाचण्यासारखा आहे.

२९१. १. राजवळें छ ४ रोजी सातान्याहून आली. छ ५ रोजी नजरा झाल्या. २. बाजीरावास पुत्र झाल्याची साखर छ २९ रोजी वाटली. हा बारावा म्हणजे बारशाचा दिवस होता. छ १७ ला मुलगा झाला म्हणजे आश्वीन वा ५ ला पुत्रजन्म. कार्तिक शु १ छ २९ हा बारावा दिवस. परंतु नामकरण कार्तिक शु ७ या दिवशीं झालें.<sup>१</sup> ह्यावरून वारसें सतराव्या दिवशीं झालें असें दिसतें. पुढे मुलगा मेला असला पाहिजे. मग खासगीवाल्यांची कुंची शिलकेस कां राहिली समजत नाही.

२९२. श. १७३८ च्या भाद्रपदांत बाजीरावास आणखी एक मुलगा झाला तो कुसाबाईपासून असावा.

पान २९५. सोडचिष्टी नवऱ्याकडून देवविण्याचा अधिकार सरकारचां असे. ही चाल अज्ञानाने नष्ट झाली आहे.

पान २९८. कामसमूह हा कामशास्त्रावरील ग्रंथ आहे. संवत् १५१५ मध्ये अनंत नामक माणसाने हा ग्रंथ रचला. हया ग्रंथाची एक हस्तलिखित प्रत लंडन येथे इंडिआ ऑफिस पुस्तकालयामध्ये आहे.<sup>२</sup>

पान ३००. बायका पकवाज वाजविणाऱ्या होत्या.

पान ३०२. गौरीला पायपोसाचें दान केलें आहे. वर्तमानकालीं सुद्धा आटपाडी महालात महालक्ष्मीला जोडे (पायपोस) वाहण्याची चाल आहे. देवीला जोडे प्रिय आहेत असें दिसतें.

पान ३०५. अक्षय्य तृतीयेला पायपोसाचा जोडा दान करण्याची चाल सध्या नाही. धर्मसिधूंत हें दान सांगितलेलें नाही.

पान ३०६. श्राद्धास भोजनदक्षणा ठेवीत. हल्ली ठेवीत नाहीत. श्राद्धाच्या ब्राह्मणांव्यतिरिक्त इतरास दक्षणा देणें सशास्त्र आहे असें वाटत नाही.

पुस्तक छापतांना कांही मजकूर गळला, कांही पुनः छापला गेला; तसेंच कांही मजकूर भलत्याच ठिकाणी आला आहे व कांही तोडला गेला आहे. सवव कसें झाले व कसें पाहिजे ते पुढील पृष्ठे दाखवतील.

पृष्ठ	ओळ	घालणे	काढणे	कोटे व कसें वाचावे
४	शेवटची	“माघ”च्या पुढे श्या ९श. १७०४		
११				१. रमाबाई चिपळूणकर हिचें पत्र पृ. २६९ वरील तिच्याच दुसऱ्या पत्राबरोबर वाचणें.
”	सावनूर	स्वारी- निमित्तपूर्वी रकमा नावें पडल्या आहेत त्या — श. १६७८ चैत्र ३४८०० लष्कर खातें वैशाख ७१७६० ” १३७२८ ” ४०० ” १०४०० ” २००० ” ज्येष्ठ ७७८१। ” १८८४८ ” १७०३३।= ” १०५१६८= ” १०९०६८- ” आषाढ ७००३ ” इतक्या रकमांच्या हुंड्या सावनुराहून केल्या.		२. सावनूरच्या स्वारीचा मजकूर पृ. ६७ वरील मजकुराबरोबर वाचणें.

पृष्ठ	ओळ	घालणे	काढणें	कोठे व कसे वाचावें
१२				१ तळें बोरघाटसंबंधी माहिती पृ. २६१ वरील चौथ्या ओळी-तल्या माहितीबरोबर वाचावी. २. महिन्याचा अनुक्रम खाली वर झाला आहे तो मनांत आणून वाचावें.
१३	७			ह्याबरोबर पृ. २२ ओळ ५ मधील मजकूर वाचणें.
१४				१. ६८००४ ही वेरीज आहे त्या जागची खोडून ४ रु. देणें सांडणीस्वार ह्याच्या खाली घालणें. २. १०५ रु. नाजूक खर्च ह्याच्या पूर्वी पृ. २०६ वरील नाजूक काम ह्या सदराखालील मजकूर वाचणे.
२०				गुण्यांची कैद ह्या मजकुराबरोबर पृ. २८ मधील भोरकरांस कर्जाचा तगादा हा मजकूर वाचावा.
२५	९			दाजीवाचिपळूणकराच्या उत्तर-कार्याचा मजकूर अंशतः पृ. १८१ वर पुनः आला आहे.
२८				कल्याण सुभेदार आहे तेथे चिपळूणकर वाचावें. ह्याबरोबरच पृ. १४० वरील ह्यासंबंधीची नोंद वाचावी.
३०	१५			“आदा” याच्यापुढे १० रु. हा आंकडा पाहिजे.
३६				वैद्य ह्या कंसा-चा सर्व मजकूर गाळावा; कारण द्विरुक्ति.

पृष्ठ	ओळ	वालणें	काढणें	कोटे व कसें वाचावें
३९				१. कल्याण सुभेदार या कंसाचा मजकूर पृ. २९ मधील मजकुराबरोबर वाचावा.
”	शेवटची			२. मालोजीचा संबंध पुढील नोंदींतील घोरपडे ह्याशी आहे. शुद्धिपत्र पाहावें.
४२	शे. नोंद			हा सर्व परिच्छेद पृ. २४५ वर पाहिजे.
४३	शेवटला परिच्छेद			नहर पर्वतीचा मजकूर प्रकरण १० मध्ये वाचावा.
४५				
४८			शेवटच्या तीन ओळी गाळणें	
४९				पहिली दोन पत्रे संकीर्ण प्रकरणात हवीं.
५०				शेवटले पत्र पृ. २९ वर अखेर वाचावें.
५३	शेवटल्या दोन ओळी			संकीर्णात वाचावें.
५४	पहिल्यापासून रखि-जमतगार पर्यंत			संकीर्णात वाचावें.
५६	} कल्याण सुभेदार ह्या कं. चा मजकूर			पृ. २९ मध्ये वाचणें.
५७				
५८				
५८	पाटीलकीचें खरेदी पत्र			ह्याबरोबर पृ. ६६ मधील खरेदीचा मजकूर वाचावा.
६७	सावनूरची स्वारी			ही हकीकत पृ. ११ मधील हकीकतीबरोबर वाचणें.
७१	} सावकारी व्यवहार सचंद			एवढा मजकूर प्रकरण ६ मध्ये वाचणें.
७२				
७७				

पृष्ठ	ओळ	घालणें	काढणें	कोठे व कसें वाचावें
७७			१. चिपळूण- कर कंस रद्द समजावा. २. शुद्धिपत्र पाहावें.	
८२	रिती तिजोरी		हया सदराखा- लील मजकूर काढावा. पृ. २६७वर आहे	
८४			खासगीवा.कंस	कल्याण सुभेदार कंस पृ. २९त रद्द करावा. वाचावा.
८६			श. १७२२ चा वैद्य कंस काढावा. पृ. ८० व २६१ मिळून आला आहे.	
८७			श. १७१५ इ. १७९३ चुकीने पडला आहे.	लष्करी स्वारीसंबंधी हा मथळा “२८००० पोत्यास दिले” हयाच्या वर पाहिजे.
८९	७ ते ११ ओळी			सरकारांत विनंती... हा मज- कूर पहिल्या प्रकरणांतलil ऐति- हासिकांत वाचणें.
१०१	चिपळूण- कर कंस शे ओळ			‘पुगवली येथे तोडावयास गेला सबब’ इतका मजकूर अधिक घालून वाचणें.
१२२	पहिला तुळशांवाग वाले कंस		काढणें	
१२३	१५			“तथापि”पासून “आलें”- पर्यंतचा सर्व मजकूर कंसांत घालावा.

पृष्ठ	ओळ	घालणें	काढणें	कोटे व कसें वाचावें
१३१	“परदेशी माल” हा मजकूर			पृ. १५१ च्या पुढे घेणें.
१३२	सवंद			पृ. १५१ च्या पुढे मध्ये
१३३	‘हुंडीचा व्यवहार’ पर्यंत			पाहिजे.
१३६			तिसऱ्या ओळी- खाली खासगी वाले हा शब्द व पुढील कंस काढून टाकणें.	
१३९				१ वैद्य कंसापुढे “चलन” हा मथळा देणें.
”	खाळून रु.५४४= दर रु. ३री ओळ ३७ प्रो घालावें.			
१४५			शके १७५४ चा चिपळूण- कर कंस काढणें काढणें.	
१४७	रेघेवरचा मजकूर			
१४८			बटा जमापासू- न मलकापुरी जमापर्यंतचा मजकूर गाळणें.	
१४९	चलनसद- राखालील मजकूर	}		पृ. १४९ मध्ये दुसऱ्या ओळीखाली इतका मजकूर घाळून वाचणें.
१५०	पहिल्या ८ ओळी			
१५०			ओळी ९ ते ११ काढणें.	
१८०			वैद्य कंस काढणें	

पृष्ठ	ओळ	घालणें	काढणें	कोठे व कसें वाचावें
१८१			ओळी १० व ११ नकोत.	
१८४				“श्रावणमास” वरच्या ओळींत वाचणें.
२०६	नाजूक काम			पहिल्या प्रकरणांत पाहिजे.
२२१	खातून ७ वी ओळ		कर्ज जमा होन नाणें काढणें.	
२२१	खातून ४ थी ओळ		काढणें	
२६०				शेवटली ओळ “घाट व तळीं” ह्याच्या खाली वाचावी

## शुद्धिपत्र

पृ.	अशुद्ध	शुद्ध
९	दिले.	दिले
”	मजूरी.	मजुरी;
”	भोजनखर्च.	भोजनखर्च;
”	माळी.	माळी
”	उदमाबद्दल.	उदमाबद्दल=
१८	कमावीत	कमावीस
”	मसालेदादी	मसाले, दादी,
२५	ह. १७८५	इ. १७८३
२८	कल्याण सुभेदार]	चिपळूणकर]
३०	आरा	आदा
”	सवान	सवा
४२	९४८५॥	१४८५॥
”	श. १६९८	श. १७०३
	स. १७७६	स. १७८१
५४	खिजमगार	खिजमतगार
५५	रोजमारा	रोजमरा
५६	खाजगोवा	खाजगीवाले.
६१	सनसब	सन सबैन
७३	साळ	साठ
७४	गुवस्तास	गुमास्त्यास
७७	४०५४॥.	४०५४॥.
८०	डोल	डौल
”	साहु	सदरहु
८८	भाल	भाले
९१	नगा	१०॥
९४	खोठ्याची	लखोठ्याची
९६	वसवानी	वस्तवानी
९७	ब्राह्मणचाच्याने	ब्राह्मण. चाच्याने
१०१	कसरम झाल्याबा	कसर मसाल्याबा
१०५	तिसूनचा	तिसैनचा



पृ.	अशुद्ध	शुद्ध
१२०	कार्यात	कन्यात
१२२	(मसुरु ५०; जोट ५०; लुगडें एक पैठणी १४ वगैरे)	(रु. ५० मसरू ६; रु ८ जोट २; रु. १४ लुगडें पैठणी १; ९ रु. छीट बंदरी; रु. १० पागोटी ३; रु. ६ मुसेजर १; रु. ५ ताफताहात १४.)
१३९ ओळ ३	प्रो	पो.
१४१ ,, १	आकारमौजे.....	आकार. मौजे.....
,,	११६ मादशाई	१०५ मादशाई
१४५	(अंकुशी)	काहून टाकावा.
१४७	जवा	जमा
१७७	मध्यसिद्धांत	मध्वसिद्धांत
१९८	३॥३॥	३॥३॥
२२२	८८८९ पिंपळमूळ	८८८९ पिंपळमूळ
,,	८८८९ हळद	८८८९ हळद
,,	८८८९ अजमोदा	८८८९ अजमोदा
,,	८७ ८९ शगीचें मूळ	८८८९ शमीचें मूळ
२३६	रंगपंचमी	ऋषिपंचमी
२३७	रंगपंचमीचा	ऋषिपंचमीचा
२४६	१३६६६७	१३९४५॥॥
२६६	हनाम	इनाम
२६७	३००	३२००
२६८	डिलानी	वडिलानी
२७६	मरणा	भरणा
२९४	कमवीस	कमावीस
३०४	८१६	८८१६
३०८ ओळ २३	झोपाळ	झोपाळा
३१२ ,, १६	जिल्वाचे	जिल्बीचे
३१३ ,, १९	तवे	तवे

## आभार

श्री. चिंतामण गणेश कर्वे ह्यांनी सर्व पुस्तक वाचून व्यक्तिसूची व विषय-सूची तयार केली ह्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडेच. त्याचप्रमाणे श्री. शंकरराव जोशी ह्यांनी विस्कळितपणे लिहिलेली चिटोरी, छापलेला मजकूर, मंडळांत पडलेली टाचणे ह्यांची जुळवाजुळव केली, त्यांचे वर्गीकरण केले आणि मुद्रिते तपासली म्हणून त्यांचेहि आभार मानणे माझे कर्तव्य आहे.

— × —

### संक्षेप

पे. म. = पेशवेकालीन महाराष्ट्र

शि. सारसंग्रह = शिवकालीनपत्र सारसंग्रह

पे. रो. = पेशवे रोजनिशी

पे. डा. = पेशवे डायरी

# पेशवाईच्या सावलींत

प्रकरण १ लें

ऐतिहासिक

तुळशीबागवाले }

{ श. १६७१-९५  
इ. १७४९-७३

## पेशव्यांच्या संबंधानें माहिती

१३ रु. जमा, विक्री जाफरखानी शेला पुरंधरकरास सरकारच्या आहेराबा (चैत्र).

(शक १६७२ च्या वैशाखांत पेशव्यांकडे लग्न झाल्याचा उल्लेख आढळतो.)

४८॥ रु. जमा, कापडखातें रोख सरकारांत आहेराबा सनगे दिल्ली त्याचे.

१२५ रु. ( खर्च ) राघो गोविंद बाा पानें नागवेलीची सरकारांत लग्नाचे नेम-  
णुकबाा सुमार २००००० गुा फकीरा तावोली देऊन जाव ' धेऊन  
पाठविला शुा १० ( वैशाख ).

१४॥= रु. ( जमा ) मावजी पाटील याजकडे आहेरास सरकारांत करावयास  
तिघटें २.

( ह्यानंतर श. १६८४ ज्येष्ठान्त पेशव्यांकडे मुंज झाल्याचा दाखला सापडतो. )

७३ रु. सरकारांत आहेर, सरकार मुंज.

( शक १६८७ च्या श्रावणांत पेशव्यांच्या स्त्रीच्या फलशोभनार्थ जमाखर्ची  
रकमा पडल्या आहेत. )

९॥ रु. जमा, नीलकंठ महादेव सरकारांत ओटभरणास आहेर नेला त्याजबाा

१. हे लग्नप्रसंग श. १६७२ च्या वैशाखात दोन झाले. सदाशिवराव भाऊचा वैशाख  
शु. १ स द्वितीय विवाह कृष्णराव कोल्हटकरांची कन्या, नांव पार्वतीबाई इर्शी झाला हा  
एक प्रसंग व दुसरा विश्वासराव यांचे वैशाख शु. ६ स लग्न झालें तो. वधू हरी बाळकृष्ण  
दीक्षित पटवर्धन यांची कन्या दुर्गा.

२. नारायणराव पेशवे, ज्येष्ठ शुा ५ शुक्रवार. ( ता. २८-५-१७६२ )

३. हे ओटभरण थो. माधवराव पेशवे ( रमाबाई ) यांचे असावे; मदिना श्रावण.

लुगडें चोळखण आला तो.

६८॥ रु. घरखर्चाकडील जमा, आहेर सरकारांत फलसोभनास केला त्याबाब जमा धरून नावें नीलकंठ महादेव.

(श. १६८९ च्या आषाढ महिन्यांतही सरकारांत आहेर करण्याजोगें कार्य ( ? ) उद्भवलें होतें.)

६३॥ रु. खर्च आहेर मेजवानी

२॥ सौ. भिकाबाई

१९१- सौ. पार्वतीबाई पेशवे

४१॥ ≡ आहेर श्रीमंत नारायणराव

६३॥

(श. १६९१ च्या श्रावण महिन्यांत नारायणरावाच्या बायकोस नहाण आलें.)

खर्च २२॥- रु. माधवराऊ नीलकंठ श्रीमंत नारायणराव यांचे स्त्रीस वाढून नेलें त्यास.

५०॥ ≡ रु. माधवराऊ नीलकंठ आहेर श्रीमंत नारायणराव सनगे.

(एक पेशवा मरून दुसरा गादीवर बसला त्या समर्थी केलेला खर्च शक १६९४.)

२१ रु. नेवासे खातें दुखवटा सेला श्रीमंताकडे गुा जनोबा ( मार्गशीर्ष ).

२०॥ रु. नवसु जामदार दुखवटा सरकारचा सेला थेवरी.

१४॥ रु. नजर श्रीमंतांस मोहोर, सातारियाहून आले ते समर्थी ( पौष ).

( घड्याळजी )

१ रु. घड्याळची सरकार गुा सिताराम श. १६९५ श्रावण.

कल्याण सुभेदार }

{ श. १६९६  
इ. १७७४

१८० रु. श्रीमंताकडे लग्न झालें तेव्हा पुणेंयास तांदूळ वाजार पाो घेऊन दिल्ले त्याची किंमत.

२२८ ≡ सुंदर बाबाजी कारकून

११॥- हा छ ८ जोवळ ता छ १९ रजव सांवताचे वाडीस जाताना ठेविले सुदत माहे २८११ तैनात दरमहा रु. ५ प्रो.

मुळशीबागवाले }

{ श. १६९८  
इ. १७७७

(हरि विश्वेश्वर व हरि मुरार हे श्रीमंत दादासाहेबाचे शागीर्द होते. कारण त्यांच्या नांवानें प्रत्येकीं ५ रु. श. १६९६ मध्ये पडले आहेत.)

(श. १६९८ च्या फाल्गुन महिन्यांत सवाई माधवरावाचें चौल झालें.)  
खर्च किल्ले पुरंधर खातें

४९॥= आहेर श्रीमंतांस चावलास.

(महादजी शिंद्याचें लग्न आळंदीस श. १७०० मध्ये झालें.)

१५ रु. केळीचीं पानें महादजी शिंदे याचे लग्नास आळंदीस पानें डांगा ६५०  
(पौष)

(श. १७०१ सालीं सवाई माधवरावाची मुंज झाली)

७४॥ रु. (१७०१ वैशाख) श्रीमंतांस मुंजीस आहेर व नजर केली त्यास

६० सनगे

१ फेटा

१ दुपटा

१ विजार

१ झगा

१४॥ मोहोर नाणें १

(ह्याच वेळेला पेशव्याच्या शिक्षणाला आरंभ झाला काय ?)

-॥॥ बाळाजीराम लेले खातें श्रीमंत रावसाहेब यांस रंगीत पाटी (पाट ?)

खाना पुरंधर सुा १ गुा हरी कातारी वा ९ वैशाख

(श. १७०३ मध्ये खालील रकमा खर्ची पडल्या आहेत.)

३१। रु. सरकारांत वाघ व कासव लाकडी करून दिल्या त्यास खर्च.

११॥॥ आमोलीक नोा सुतार रोज ७ कासवाकडे १२ वाघाकडे.

आडसेरी सुा दरमहा रु. १९ प्रो. १०॥ फिरंगोजी रोज २४ वगैरे.

३५८ किल्ले पुरंधर किल्ले वज्रगड येथील लोक वाघोन्याहून आले ते श्रीमंताचे लग्नाकरता साहित्यास पुण्यास पाठविले त्याचे रोजमऱ्याचे वाटणीस (माघ)

२३ रु. अलीबेहादूर याचे घरीं लग्न झालें त्या वा

६ रु. तिवट, १२ रु. शेला, ४॥ रु. लुगडें, ॥॥॥ खण (श्रावण)

१५॥ सदाशिव मल्हार अलीबहादूर याचे घरीं आहेरास ( श्रावण ).

(पुढल्याच सालीं पौष महिन्यांत पुन्हा लग्नाबद्दल रकमा पडल्या आहेत त्या येंणेप्रमाणें)

१३॥ रु. नेवासें खाते सरकारांत लग्नसंबंधें ब्राह्मणभोजनाकडे लवणशाखेबा. खरीदी निंबें गुा सयाजी माळी सुमार ५००० दर हजारीं २॥ रु. प्रो.

५०० रु. खाते किल्ले पुरंधर शुा १४ लग्नसंबंधे चौकीच्या लोकांस खर्चास बा याद वगैरे.

(पुढें हें लग्न माघ मासांत झालेलें दिसतें. कारण—)

४१० रु. आहेर मेजवानी गुा गणेश गंगाधर देणें जोहरी शिरपेंच श्रीमंतास गडगनेराबा जमा रंगो गोविंद.

१- तैवज खर्च श्रीमंताचे मेजवानीबा सुपारी चिकणी वजन ८८१.

१॥॥ श्रीमंताचे गडगनेराबा गुा इरकी तांबोलीण पानें विड्याचीं

१॥ पिकलीं १२०० दर ८००

८॥ हिरवीं ५००

१४५ रु. किल्ले पुरंधर वा ७ देणें भोई सरकारांत लग्नसंबंधें पालख्या तीन करून दिल्या होत्या त्याच्या अजोन्याबा देणें निघालें तें बा हिशेव गुा बाळाजी दादाजी याचा जमाखर्च किल्लेयाचे कीर्दीस जमा असे ते ( फाल्गुन ).

१०१ रु. जमा आहेर मेजवानी ( फाल्गुन ) श्रीमंत राजश्री रावसो यांचे लग्नाबा सुनसुखाची पैठणी पातळे व चोळखण

६७॥ तांबडें जरीकांठी आंख २७१

३३॥ हिरवें आंख १३३

१०१

१२॥— जमा फ्रोक्त कोठीपैकीं जिन्नस नामे नेवासे खातें बा याद गुा बाबाजी राम नेवासियाहून मिरच्या घेऊन सरकारांत पाकशाळेकडे गाडा आला होता तो गाडा माघारा जातां त्याजवर रवानगी जिन्नस नेवासियास पाठविले. मिा माघ शुा

कल्याण

सुभेदार

}

सवाई माधवरावांचें लग्न

{ श. १७०५

{ इ. १७८३.

५७॥॥ श्रीमंत राजश्री माधवराव नारायण पंतप्रधान स्वामींचे लग्न झालें माघ शरीरसंबंध कृष्णाजी भैरव थये यांची...

जुलशीबागवाले ]

[ शं. १७०५ चैत्र

(हा लग्नाचा कारभार पुढच्या सालच्या चैत्र महिन्यांतही चालूच होता.)

१३७ रु. जमा आहेर मेजवानी सरकारचीं सनगें मेजवानीस वाड्यांत खासगत राा. तात्यास आलीं तीं.

(वाळोवा परांजपे, सदोवा करमरकर व रामचन्द्र मराटे हे सरकारचे आचारी ह्यावेळीं होते. कारण त्यांच्या नांवानें १२ रु. खर्च पडले आहेत.)

(गरीब विद्यार्थ्यांचीं लग्नें करून पेशव्यांच्या बायका पुण्य संपादन करीत.)

२५३५ रु. जमा प्रांत पुणें, देणें दिवाकर दीक्षित वरात छ २१ रमजान देणें श्रीमंत मातुश्रीबाई याजकडे विद्यार्थ्यांच्या लग्नाबाा गंगाधरराव भिकाजी रास्ते यांजकडे देविले.

(श. १७०८ सालीं दुसऱ्या बाजीरावाचें पहिलें लग्न झालें.)

४०१३ रु. रामाजी उमाजी खातें श्रीमंत बाजीराव याचे लग्नाबाा कारकुनास सनगें आली त्याचे आख २०२ दर रुपयास आंख ५ प्रो किले पुरंधराकडे दिले त्याचे ऐवजीं रोख रुपये ज्याचे त्यास दील्ले ( भाद्रपद ).

६४॥ रु. श्रीमंत राजश्री पंत प्रधान यांस आहेर १२॥ रु. तीवट; ३५ सेला; १३॥ रु. लुगडें, ३॥ रु. खण ( ज्येष्ठ ).

( श. १७०९ च्या कार्तिकांत सवाईमाधवराव जेजुरीस देवदर्शनास गेले असावे. मार्गशीर्षांत नाना फडणवीस मेणवलीस गेले होते.)

१०० रु. श्रीमंतांची स्वारी जेजुरीस श्रीचे दर्शनास जाणार सबब साकुडें येथील कुरणाचें गवत कापावयाबाा वगैरे ताा महीपतराव त्रिंबक

खाजगीवाले }

{ श. १७१०  
इ. १७८८

(पुरुषांप्रमाणें पेशव्यांच्या बायकांचेही खिजमतगार स्वतंत्र अगर निराळे असत. उ. ( श १७१० )

रु. ७ श्रीमंत सौ मातोश्री रमाबाईसाहेब यांचे मेजवानीचे दिवशीं शागीर्दपेशास  
६ खिजमतगार यांस  
१ राजेश्वरभट तेलंग

७

( इनामाचे रुपये नांवें मांडले असल्यामुळें पेशव्यांकडे चोपदार शागीर्द वगैरे कोणत्या जातीचे लोक होते हें समजण्यास मार्ग आहे.)

४ रु. कपूरचंद चोपदार सरकारचा ( श. १७१० )

१२ रु. श्रीमंतांकडील शागीर्द पेशास

३ बाळोबा परांजपे आचारी

५ शागीर्द

१ विठोबा ताम्हणकर

१ गोपाळ फाटक

१ रामाजी क्षीरसागर

१ बाळा भावे

१ सदाशिव फाटक

५

४ फजल भालदार यास सारे भालदारांचे

कल्याण सुभेदार }

{ श. १७११  
इ. १७८९

२ रु. सरकारात शेला गोपिकाबाई वारली सा दुखवटेयास शंकरदास पो  
आणून दोरा घातला परंतु सरकारात घेतला नाही सा माघारा दिव्हा तो न  
घेई सा दिव्हे

तुळशीबागवाले }

{ श. १७११-१८  
इ. १७८९-९६

१॥ शुा १० राजश्री बाळाजी जैनार्दन याची स्वारी मेणवलीस गेली त्याजबा  
खाजगत पालखी दिल्ली वोड्यास बेगारी

(१७११ मध्ये सवाई माधवरावाच्या बायकोस ऋतु प्राप्त झाला.)

२५॥ श्रीमंत सौ रमाबाईसाहेब यास वाढून नेलें त्याजवर २३। रु. पातळ  
पिवळें १; २। रु. खण १ ( आश्वीन ).

१॥=॥ श्रीमंत सौ बाईसाहेब यांचे वोटभरणाबा वाढून नेलें त्याजबा पेरू वगैरे.  
( आश्वीन )

१॥=॥ सरकारच्या वाड्यांत वाढून नेलें त्यास ( फाल्गुन ).

॥=॥ पेढे ८८१

॥= वत्तासे ८८॥॥

८= इलाची ८८।

६. श. १७१० श्रावण शुा २ ( ३।८।१७८८ ) रविवारी पंचवटी येथे मृत्यु.

७. मानू = नाना फडणीस



१० वरफी ८८॥

१॥३॥

८०॥३॥ रु. श्रीमंत सौ बाईसाहेब याचे वोटभरण झालें त्याजबा आहेर श्रीमंतास १० तिवट; ४५॥= शेला; २३॥= लुगडें; १॥३॥ खण ( कार्तिक ).  
( १७१२ मध्ये पुनः ह्याच निमित्त्याने खर्च पडला आहे.)

११॥३॥ आहेर मेजवानी मिा वा ८ ( वैशाख ) श्रीमंत सौ बाईसाहेब यास नाहाण आले सबब वाढून नेलें त्यास. ८-॥ बुक्का; १= गुलाबपाणी; ८३॥ अत्तर.  
( १७१३ च्या चैत्रांत पेशव्यांची स्वारी तळें कात्रज व बनेश्वर येथे गेली होती तेव्हा फराळाचा खर्च येणेंप्रमाणे पडला आहे.)

स्वारी बनेश्वराहून तळ्यावर आली तेव्हा

२१॥३॥ मिठाई ( पैकीं २८- पेटे ८८२ ); ८३॥ पेरु २०; १- अंजीर; ११॥ द्राक्षें ८८३; १-॥ केळीं पिकलीं २५; १०॥ मिरच्या ८८२; १०॥ केळीं हिरवीं ४०; ८३॥ सेंगा मुळे ८८५; १-॥ खीरे आलें, वगैरे; १-॥ वांगी ८८५  
१७१४ सालीसुद्धा आहेर लंभें व मुंजी ह्या खातीं श्रीमंत रावसाहेब यांच्या नांवांने ६३॥ रु. पडले आहेत.

( सरकारवाड्यांतील गणपती )

१०॥ गणपती सरकारचे वाड्यांतील आणिला त्याची सोंड जाया झाली सां दुसरा आणला त्याजबा देणें जिनगर  
( श. १७१५ च्या चैत्रांत खालील तपशील आढळतो.)

५० रु. मिा श्या ५ सटवा वुरूड पेट गुरुवार यास श्रीमंताचे लग्नाकडील ब्राह्मण-भोजनाकडील कामाचे ऐवजीं दिव्हे होते ते हल्लीं जमा वजा करून घेतले.  
( ह्याच सालीं श्रीमंतांची स्वारी माघांत मुंदव्याच्या बागेंत व फाल्गुनांत बनेश्वर आणि तळें कात्रज येथे गेली होती.)

( १७१८ सालीं दु. बाजीरावाचें पुन्हा लग्न झालें त्याबद्दल कांही खर्च खाली लिहिल्याप्रमाणे

शक १७१८ फाल्गुन महिना

श्रीमंत बाजीराव सो याचे लग्नाबद्दल वरहुकूम याद. गुजारात हैबती जगताप प्रांत पुणें.

८. श. १७१४ फाल्गुन वद्य ९ ( ६।३।१७९३ ) बुधवारी स. माधवरावांचें दुसरें लग्न.  
( ग. वि. गोखले यांची मुलगी यशोदाबाई. )

९. श. १७१८ माघ व. ५ गुरुवार १६।२।१७९७ चिंतामण हरी फडके; कन्या राधाबाई वृतीय पत्नी, लग्न मुंदव्यास.

( खर्च )

- ३८४।= लग्नखर्च श्रीमंत बाजीरावसाहेब यांचे लग्नावद्दल ब्राह्मण भोजन श्री  
 ओंकारेश्वराचे देवळानजीक बागेंत झालें त्यावद्दल.
- १०० पत्रावळीचे खरेदीवद्दल. गुा रघुनाथ गुरव.
- १५४।। देणें आचारी खटपटे यांस गुा अनाजी लक्ष्मण.
- २० मजुरी. माणसें कामास ठेविलीं त्यांचें देणें. गुा नरसो बह्णळ.
- २ बागेंतील चौकीस गारदी आणले त्यास बकन्यावद्दल.
- ५।।। द्रोणार्ची पानें खरेदी.
- ४ गुा नरसो बह्णळ.
- १।।। गुा बाळाजी विनायक
- ५।।।
- १ रोषनाई. तेल दिव्यास रात्री.
- १।।= घर त्रिगारे कामास लाविले त्यास पोटास.
- १०।। खरेदी फुटाणे त्रिगान्यास.
- १ कडवा चोयास.
- ५० देणें. सटवा माळी याचे वावर बागेतील ब्राह्मण भोजन झालें त्यास  
 जागा केली. वांग्या काढल्या सबब देणें. माळी मजकूर
- २५ खरेदी दूध
- १।।। फराळाकडे रात्री. .।। पत्रावळी, १। पोहे.
- १८= फरासखान्याकडील सामान आणलें त्यापैकीं खादी गहाळ झाली  
 ती खरेदी करून दिली.
- ४ भांड्यास कट्टई करविली त्यास ३ तांबट देणें. गुा अनाजी लक्ष्मण.
- १ कोळसे खरेदी केले. गुा महादजी
- .।। सुतळी पोतीं शिवावयास.
- .।। तैवज खर्च गुा दत्तू टिळेकर .।। विड्याचीं पानें २००, ८- सुपारी.
- .।। साखरपाण्यावद्दल; .।। साखर, ८= लिंबें.
- ४८- उर्धी ब्राह्मणांचीं काढण्यावद्दल देणें. ब्राह्मण गुा रामाजी बापूजी  
 असामी ३२.
- .।- सरकार कोठीचीं लाटणीं आणलीं त्यापैकीं गमावलीं तीं खरेदी करून  
 दिलीं. गुा अनाजी लक्ष्मण.

८३ गुा बाळाजी दादाजी. लाकडाच्या मजुरीबद्दल.

३८४।=

माहे आषाढ शके १७१८

जमा मिते वद्य प्रतिपदा.

२ घरखर्चाकडील प्रोक्त कोटीकडील. लोटा पेशजी श्रीमंतांचे लग्नांत चिमणाजी बळाळ भट यांनीं हरवला होता त्याचा फडशा केला त्याबद्दल. जमा फाल्गुन शके १७१८

४७५।।।. सरकार पोत्यापैकीं लग्नखर्चाबद्दल श्रीमंत राजश्री बाजीराव साहेबांचे लग्नाचे ब्राह्मणभोजनाकडे साहित्यास दिले. हस्तें - महिपतराव बापूजी रुपये १००० पैकीं खर्च ब्राह्मणभोजनाकडे वाा हिशेब. २३४।।।३ मजुरी. २३९।- भोजनखर्च. ५० देणें माळी. जमिनीमधील उदमाबद्दल. ५२४।- बाकी शिलक राहिले ते जमा मिया श्या १.

जमा.

१००० प्रांत पुणें वा गुा हैवती जगताप वा ३०.

१००० श्रीमंत राजश्री बाजीरावसाहेब यांचे लग्नावा ब्राह्मणभोजन श्री ओंकारे-श्वरानजीक बागेंत झालें. त्याचे खर्चाकरितां हुजूर पोत्यापैकीं रोख आणिले. हस्तें महिपतराव बापूजी माघ वा ६ चांदवड.

( ह्याच सालीं बाजीरावास पेशवाईचीं वस्त्रें मिळालीं. )

१४ रु. नजर सरकारांत वस्त्रें जालीं सबब मोहोर नाणें १; गुा बाबाजी लक्ष्मण. ( ह्याच्यापूर्वीं वैशाखांत असाच खर्च पडला आहे. )

१४।. रु. श्रीमंतांस नजरेवा मोहोर नाणें १; गुा बापू पोतदार वा ५.

२ रु. देणें ओवाळणी कुणबीण निा श्रीमंत यशोदाबाई १७१९ आश्वीन. ( मानघाता नांवाचा बाजीरावाचा चोपदार होता. )

२ रु. देणें मानघाता चोपदार नि। सरकार साल गुा प्रो सालमाचे.

( चिमाजी आप्पासाहेबांचें ( दुसऱ्या बाजीरावाचे धाकटे बंधु ) लग्न १७२० ( ? ) मध्ये झालें. )

७१७८- रु. बाळाजी लक्ष्मण व विष्णु गोपाळ खातें श्रीमंत राजश्री आप्पा-साहेबांचे लग्नावा ब्राह्मणभोजनाकडे खर्चावा याद वा ३० गुा आप्पाजी गंगाधर ( ज्येष्ठ ).

१०. १७१८ मार्ग. शु. ५ रविवार ४।१२।१७९६ हडपसर येथे प्रधानकीचीं वस्त्रें मिळालीं.  
११. श. १७१९ वैशाख वद्य ५ मंगळवार मोरोपंत दामले कन्या सीताबाई १६।।।१७९७.

१५१८= श्रीमंत आप्पासाहेब यांचे लग्नाचे पत्रावळीबा ( आषाढ ).

१२॥॥ नामे बाळाजी लक्ष्मण केळकर व विष्णु गोपाळ खातें श्रीमंत राजश्री आप्पासाहेबांचे लग्नाबा जेष्ठमासी ब्राह्मणभोजनाकडे पाकशाळेस दूध वा याद.

१ रु. वा २ ( वैशाख ) श्रीमंत आप्पासाहेबांचे लग्नाचें सामान मागावयाचे तगाद्यास सरकारचे कारकून व प्यादे वगैरे आले रा. गोविंदपंत गोडवाले यांजकडून त्यांस रोजाबा.

ह्यावरून बाजीरावी अंमल कसा होता तें दिसून येतें.

१००० रु. ( ज्येष्ठमास ) जमा प्रांत पुणें. बाळाजी लक्ष्मण केळकर व विष्णु गोपाळ दातार खातें राजश्री आप्पासाहेबांचे लग्नाचे ब्राह्मणभोजनाकडे साहित्यास हुजूर पोत्याहून देविले ते.

ह्याच सालीं वैशाखांत “ श्रीमंत रावसाहेब ” यांची स्वारी वोझरास गेली तत्प्रीत्यर्थ ९७३ रु. खर्ची पडले आहेत.

( ह्याच वर्षीं विनायकराव यांची मुंज झाली. )

४५ रु. बाळाजी लक्ष्मण केळकर व विष्णु गोपाळ खातें श्रीमंत राव विनायकराव यांचे मुंजी बा ब्राह्मणभोजनाकडे खाद्या पासोड्या धुवट वार ३० दर १॥ प्रो. ( माघ )

चिपळुणकर }

{ श. १७५५.  
ह. १८३३.

लग्नास अनेक विघ्न होतीं. श्रीकृपेनें सिद्धीस गेलें. ज्येष्ठ वद्य १ गोरज झालें, लग्नास सर्व विषय आठ दाहा हजारांचा पाठविला. वाटेनें खर्चास मात्र दिलें. नंतर आजपर्यंत पदरचें खातें. लग्नास आम्ही पदरचे अडीच हजार लाविले त्यांत जागा हुंडी पुण्याहून हजाराची आणिली. दरमहा दोनशें रुपयांचा खर्च चालला आहे. श्रीकृपेनें कसें पार पडेल पाहावें. सौ० चि. मुलीवर त्यांनीं वस्तवानी ५० हजारांची घातली. दोहीकडील सरकारांतून केले. शोभा चांगली झाली. परंतु पुढें बंदोबस्ताचें कांहीं होत नाहीं. बडे साहेब गेले. अमलावर पूर्वीं येथें दुय्यम आकीकटर ( ! ) साहेब होते. तेच आगटींग झाले. बखेड्यास कांहीं पार नाहीं. सरकारांतून कांहीं देत नाहींत. सिल्लक मिळून जवाहीर त्यांत लिलाव करून जे निघेल त्याचे व्याजावर कांहीं देणार असें आंत बाहेर ऐकतों. त्यांत

बायको व सौ० मुलीचा निर्वाह व वस्तवांनी लिलावांत गेल्यावर राहिले काय ? आठ चार दिवसांत शेवटास जाईल. होईल तें लिहून पाठवितो\*.

( रामराव तात्या चिपळूणकर यास रघुनाथ सदाशिव थत्ते यांनी श्री असीसंगम येथून अधिक भाद्रपद शु. ११ मंदवार शके १७५५ रोजी लिहिलेले पत्र. )

### लग्न

तुम्ही वडिलांकडील सविस्तर मजकूर ल्याहावा म्हणून लिहिले. त्यास वडिलास व आम्हांस काशीला आलों इतकें मात्र नफा मानावा. लग्न जेष्ठ व. १ जाहले परंतु लग्नांत बहुतच वाहवा झाली. त्यानें घेणें देणें दृष्टोत्पत्तीस आलें नाहीं. आम्ही आसीवर लग्नास १५ दिवस सर्व गेलों होतो. देहेनगी जावई यास बहुत दिली परंतु सजाईती दिली तेथे देणें करणें कोणाचे हातीं नाहीं. साहेब येऊन करील तें खरें. दुसऱ्याचा हुकूम नाहीं. ( काशीहून तात्या चिपळूणकर ह्यास रमाबाई चिपळूणकर हिनें आषाढ शु. २ शके १७५५ रोजी लिहिलेले पत्र\*.)

तुळशीबागवाले }

{ श. १६७५  
इ. १७५३

पेमगड किल्ला १६७५ च्या फाल्गुनांत सर झाला.

४। रु. किले पेमगड देणें शिवाजी शिंदा किला फत्ते जाल्याचें वर्तमान घेऊन आला त्यास तिवट.

किल्ला घेण्याकरता केलेला कांहीं खर्च येणें प्रो.

१८१८= किले पेमगीर जमा अमानत खातें २०० किलेदार रु. ५००० पैकीं १०० सीबंदी नवी ठेविली किला ध्यावयास वगैरे

### सावनूरची स्वारी

(ह्या स्वारीचा (श. १६७८) खर्च २,१४,७७६ रु. पेक्षा अधिक असावा).

जमा लष्करखातें

२,१४,७७६ रु. पुण्यास हुंड्या लष्करांतून करून ऐवज देविला तो लष्करखातें मोघम लिहिला त्याचा हल्लीं जमाखर्च वा हिसेव लष्कर नामे जिकडील तिकडे ( आषाढ )

शुंगेरीकर स्वामीनी ह्या स्वारींतील लोकांस दर्शन दिलें कारण “ १५ रु.

\* राधोपंताचा मुलगा गणेशपंत थत्ते यास चिमणाजी रघुनाथ पेशव्यांची मुलगी द्वारकाबाई दिली. लग्न श. १७५५ मध्यें झालें. नांव सरस्वती ठेविलें ह्यासंबंधीची हीं दोन्ही पत्रें आहेत.

स्वामी मठ शृंगेरी यास मोहोर १ स्वारींत दिल्ली." आणखी

२७॥= धोंडो नारायण जमा महादशेट वीरकर साल गुा मशारनिव्हेस लष्क-  
रांत दुखण्यांत व उत्तरकार्यास किरकोळ जिन्नस.

खाजगीवाले }

देहेनगी सरकारचे माणसास

१० अप्पासाहेबांचा जासूद भाऊ सुटल्याचें पत्र घेऊन आला त्यास.

१ संतु थोरात भाऊसाहेबांचें वर्तमान घेऊन तासगांवाहून इचलकरजीचे सुकार्मी रातेराब आला सबब इनाम तासगांवीं दिल्ली.

२॥ उछाई खर्च ती भाऊसाहेव सुटले सबब पेटे वाटले १॥ मिरजेचे सुकार्मी; १ लस्करांत.

जमा सरकार पो

५००० ती राजश्री भाऊ यांणी चिरंजीवाचे लग्नास तैनात खेरीज बक्षीस चिरंजीव राजश्री रामचन्द्र आप्पाकडून देविले ते हस्ते महादाजी धोंडदेव गोखले हुकेरी.

३८१. सुंदर नाईक सांवताकडे गेले तव्हां खर्च.

चिपळुणकर }

{ श. १६८२  
इ. १७६०

तलें बोरघांट

आधिक श्रावण

२१५३ तलें बोरघांट

१९४८ जमा नीलकंठ महादेव

५ सटवोजी चौपणाली

२०० खा चुना नथु ओतारी

२१५३

आषाढ

२०१ तलें बोरघांट

२०० देणें हैबती

१ देणें हैबती व डेरे-खर्चास

२०१

कल्याणसुभेदार }

{ श. १६८३

शक १६८३ मध्ये रामाजी महादेव विवलकर हे सुभेदार होते. त्याच्या हि अगोदर पासून ते होते. रामाजी महादेव, आनंदराव राम, रामराव अनंत आणि आनंदराव राम ह्या चार पिढ्यांत सुभेदारी सारखी होती. रामाजी महादेव हे पुण्यास श. १६९४ च्या श्रावणांत वारले. पुढे त्यांची बायको श. १६९७ च्या आश्वीन महिन्यांत निवर्तली. हिच्या उत्तरकार्यास रु. १,५९८॥= खर्च केला. खुद्द रामाजीच्या वर्षश्राद्धास रु. २,०७७८= खर्च करण्यांत आले.

आनंदरावाला रावजी म्हणत असावेत. तीर्थरूप वारल्यावर हे ठाण्यास आले. मुहूर्ताने वाड्यांत प्रवेश केला.

रावजी श. १६८८ ज्येष्ठ शुभा १ ह्या दिवशीं पाटीवर बसला.

कल्याणसुभेदार }

{ श. १६९०  
इ. १७६८

(आनंदरावास वडील जीवंत असतांनाच पालखीचा मान मिळाला होता.)

८५ रु. जमा. सरंजाम पालखी सरकारांतोन खर्च लेहून घेतले ते जमा.

कल्याणसुभेदार }

{ श. १६९१  
इ. १७६९

सुभेदार पूर्वी ठाण्यास राहात. कल्याणचा वाडा बांधल्यानंतर ते कल्याणास राहण्यास आले. ह्या वाड्याची मुहूर्तमेढ श. १६८८ च्या फाल्गुनांत रोवली. कार्तिकांत पाया खणण्यास आरंभ झाला होता. श. १६९१ मध्ये वाड्याचे काम संपले असावे. कारण “२५ रु. बक्षीस खर्च. तीन वर्षे नेहमीं वाड्याच्या कामावर चाकरी करतात त्यास कडी रुप्याची दिली.”

कल्याणसुभेदार }

{ श. १६९५  
इ. १७७३

ग्याझेडिअरमध्ये रामाजी महादेवाला सरसुभेदार म्हटलें आहे. पण सर्व जमाखर्चांत सुभेदार हेच शब्द आहेत. त्रिवक विनायक म्हणून सरसुभेदार होते.

तुळशीबागवाले }

साप्रीची मसलत

{ श. १६९६  
इ. १७७४

६८,००४ रु. रा. पंतप्रधान साप्रीचे मसलतीवा

१०,००० देणें हुजूर पोते

- ७,००० देणें माधवराव बोकसे नािा जंजीरे अरनाळा हस्तें  
 विसाजी कृष्ण फडके लोकांचे रोजमन्यास
- २५,००० देणें राघोजी आंग्रे
- १०,००० आरमाराचे खर्चास
- १६,००० देणें आणखी पोत्यास
- ४ देणें सांडणीस्वार राा साष्टी इनाम
- १५,००० गुाा बापुजी हरि पाटणकर अवरंगावादेहून गारदी आणा-  
 वयासि हुंडी करून ऐवज दिव्हा.
- २००० तोफखान्याकडे रोजमन्यास तोफांचे रवानगी समर्या वगैरे
- 
- ६८,००४ ( १६९६ मार्गशीर्ष )

१०,३५९ रा. पंतप्रधान भरणा सरकारांत साष्टीचे मसलत संबंधें कर्ज दिव्हे.  
 ५२७६ रु. गोविंद नारायण आगाशे दिमत हशम साष्टीस लोक राा केले त्याचे.  
 ( १६९६ पौष )

१०५ नाजुक खर्च मसलत साष्टी ( १६९६ फाल्गुन )

} साष्टीचा हल्ला { श. १६९६-९७  
 { इ. १७७५-७६

- १८॥ सदाशिव राम दामले मि। मार्गशीर्ष शुाा ५ साष्टीस इंग्रेज आला ते समर्या  
 खासगत आणावयासी गलबतें पाठवावीं म्हणून गंगाजी वागचावरा याज-  
 बरोबर निरोप आला त्याजवरून गलबत पाा (श. १६९७ वैशाख वाा ५)
- ७ वक्षीस खर्च रावजी साष्टीच्या हल्यांत कोटांत सांपडले ते मुंबईस इंग्रजांन  
 पाा त्याचा शोध लावून आले त्यास.
- ४॥ छ. ३८ रोज देणें कासीद इंग्रजाकडील. इंग्रजाचें पत्र आलें सबब तीवट १
- २॥ देणें कोळी शोधस पाा त्यास.
- ३॥ बापूजी वेळसकर छ २६ रोज मुंबईस रावजीकडे गेले साा
- ६८- छ १५ रोज देणें रामभट आचारी मुंबईस रावजीकडे पाा सबब खर्चास  
 ( श. १६९६ मार्गशीर्ष )
- १२ साष्टीचे हल्यांत जखमी जाले त्यांस खर्च ( श. १६९७ )  
 ६ कृष्णाजी मोटे



तुळशीबागवाले } { श. १६९६ माष  
इ. १७७५ फे.

३५ रु. घरखर्चाकडील जमा आहेर गोवेकर फिरंगी याकडील वकिलाने दिल्ली  
१५ तिवट; २० जाफरखानी.

तुळशीबागवाले } { श. १७०१  
इ. १७७९

पुण्यांत असलेल्या कांहीं संस्थानिकांच्या वकिलांचीं नांवे.

७०० रु. महादाजी अनंत पा नेवसें वगैरे महाल चेरसदे पो वरात छ ११  
रजव देणें वकील यांस खर्चास.

४०० संस्थानिकांकडील वकील हुजूर आहेत त्यांस

२०० कोनेरराव वकील निा रणमस्त शंकर भूमकर

२०० नमस्कारराव वकील संस्थान सावनूर..

३०० आण्णाजी तमाजी निा कुल (!) सीलेदार सरकारांतून सावनुरास वकी-  
लीस आहेत त्यास ( १७०१ )

७००

कल्याण सुभेदार } कल्याणसुभा इंग्रजांनीं घेतला { श. १७०२-३  
इ. १७८०-८१

६८५८-१ इनाम गांव मौजे उसटणें ताा तळोजें साल मजकुरीं इंग्रजांनीं कल्याण  
घेतलें. मौजेमजकुरचा रुमाल कल्याणास राहिला साा गुदस्तां प्रो  
जमा धरिले.

१४४॥= पळणसंबंधें वाईस जातां भाडें खर्च.

२५ जमीदार तर्फ तळोजें आणि मौजे उसटणें पो साल मजकुरीं इंग्रजांनीं  
मुलूख घेतला आकार वाा गुा रु. ३५ पो.

१ रु. पोस्तखर्च चाकर खासगी इंग्रजाचे गडवडींत वस्तवानी किल्यास  
नेल्या साा.

१३॥= मजुरी खर्च इंग्रजाचे गडवडींत कुळंबिणी पळवावयासी व बोझी वगैरे  
वस्तवानी न्यावयासी खर्च.

तुळशीबागवाले } कर्नाटकची स्वारी { श. १७०८ शा. भाद्र  
इ. १७८६

१८५ किले पुरंधर किले पुरंधरचे लोक जिवाजी गोपाळ याजबरोबर कर्नाटकांत

चाकरीस गेले आहेत त्यांस खर्चास वगैरे आसाराम कपुरचंद यांनीं यथे  
हालीसिका देऊन लष्करची हुंडी घेतली ते देणें ( १७०८ वैशाख ).

३०० लोक कर्नाटकाचे स्वारीस जीवाजी गोपाळ याज बाा होते त्यास खर्चास  
बळवंतराव विनीवाले यांजकडून बेलगांवाहून पावले साा हल्लीं पुण्यांत  
देणें विनीवाले यांस.

कल्याण सुभेदार } शामलाची धामधूम { श. १७०६  
इ. १७८४

२ मजुरी खर्च बाबु विन गणजी सीरधनकर भंडारी रखवाली चौकी  
बंदर आबु (!) शामलाचे धामधुमीमुळें नेहमी चौकीपाहेरेयास ठेविली  
( १७०६ आश्वीन )

१५॥४. पोस्तखर्च किरकोळ इंग्रजाचे गडबडींत वातमीस वगैरे

१३॥१-॥ बाजे खर्च किरकोळ स्वकार्याबद्दल वातमीस माणसें मुंबईस पाा त्यास

-॥- विनायक बल्लाल मुंबईस गेले वातमी करतां त्यास उतार

२ नवस श्रीगणपती इंग्रजाचे गडबडीबद्दल पेटे

४८॥ भाडें. रुमाल पळणसमर्थी वाईस पाा त्यास

२१६८ सरकारखातें जमा हुजरून शंभर माणूस जदीद ठेवावयासी सांगितलें  
त्याचे रोजमुन्या पोा दिले ते

१॥ मोघम खर्च इंग्रज आा २ कोकणांतून पुणियासी त्यास खर्चास दिले.

तुंगार्तनचे दंग्यामुळें सरकारची बाकी देखील ब्राह्मणांनीं वसूल दिली  
नाहीं साा हक ( चौधरी ) वसूल आला नाहीं. ( श. १७०३ )

२५८= दारू सरकारांतून पाठविली त्यास खर्च रु. ५०१ पोा विकटगडकडे  
रु. २५८= बाकी.

११९॥ पुणें खातें ताा कृष्णाजी विश्वनाथ सन समानीन अखेर इंग्रजाची गेर  
झाली ते समर्थी गवेतांत ऐवज घालून किले विकटगडास पाा. तेथून  
गवेत पुणियासि नेले त्यांतील ऐवज मोजदाद करून ठेविला. ( श. १७०३ )

४५॥ जमीदार मौजे मुंजीवली व वेंगणि ताा चोण अधिकारी व कुळकर्णी बाा  
आणे वगैरे मिळोन आकार दरसाल रु. २२१-॥ सीत सीतैन ताा साल  
मजकूर सन अर्वा समानीन पोा सन सीत सवैन पावेतों पोईजकर याणीं  
बाबाजी प्रवहाद व गणेशपंत पाटणकर विद्यमानें फडशा करून ऐवज  
घेतला बाकी र्शा सन सत्रा सवैन तोतयाच्या सालापासून सालें ८ पोा

वजा तोतयाचें साल सन सबा त्याची तिजाई सरकारांत घेतली व गांव लुटला सा वजा. बाकी सालें ७ पो वजा सन समानीनांत कल्याण इंद्रजानें घेतलें त्याच्या पारपत्यास सरकारच्या फौजा आल्या त्याचे दंग्यामुळें प्रांत लुटला गांव वाटेवरचा सा. झा सन इहिदे ता सलास तीन साला अजी गांवांत दंग्यामुळें वसाहत जालीच नाहीं सबब वजा...

चिपळूणकर }

{ श. १७१७ मार्ग. व. ८  
{ स. १७९६ जाने. ता. २

प्रति रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वामीचे कुशल लिहीत जाणे. विशेष. तुम्ही पत्र पाठविले तें पावलें लिहिला मजकूर कळला. तुम्ही आपले ऐवजाविषयी लिहिलें तें सर्व कळलें. त्यास ही गोष्ट सरकारचे लक्षांत आहे. तुम्ही लिहावें नंतर ऐवज पाठवावा असें नाहीं. फौजेची रवानगी सुभ्याबरोबर देऊन करावयाची होती या गडबडीमुळें चार दिवस लागले. या उपरी ऐवज तुमचा लवकरच पाठविण्यांत येईल. रा. छ २१ माहे जमादिलाकर. तुमच्या ऐवजाचा विसर पडणार नाहीं. फौजेच्या रवानगीमुळे चार रोज अधिक लागले इतकेच मात्र. त्यास आता सत्वर ऐवज पाठविणेत येईल. तुम्ही ही खातरजमा ठेवावी. बहुत काय लिहिणें हे विा.

पौ पौप शुद्ध ११ बुधवार शके १७१७ राक्षसनाम संवत्सरे (ता. २०-१-१७९६)

तुळशीबागवाले }

नेरळास पेशव्यांचें शेत

{ श. १७१८  
{ इ. १७९६

१२५ रु. प्रांत पुणें नेरळचे तांदूळ कोकणचे मापे खंडी ५ सरकारचे सन...  
चे ते आणावयाची सोय न हीं. यांजकरिता फ्रोक्त करावयास सांगितलेल्या वरून रा. गणेश बाबूराव यांनी फोक्त करून पाठविली.

कल्याण सुभेदार }

व्याघ्रगड किल्याचा सरंजाम  
श्री

{ श. १७३४  
{ इ. १८१२

यादी किले व्याघ्रगड सुा सलास अशेर मया तैन व अलफ किले मजकूरचे सरंजामास बेरीज वट सनद. रु. ७००००.

पो दुमाले हली चालत असता सरंजामाचे बेरजेत लागले ते ज्याचे त्याजकडे चालवावे म्हणोन चिंतोपंत रावजी देशमुख याणी सांगितले त्यावा बेरीज

१. हा नागपूरकर जानोजीचा दत्तक पुत्र म्हणजे दुसरा रघोजी भोसले ( इ. म. १७७५-१८१६ ), ह्यावळीं म्हणजे खळ्यांच्या लढाईचे वेळीं तो इकडे आला असतांच हे पत्र आहे. फौजेच्या रवानगीचा उल्लेख आहे तो ह्या प्रसंगाचाच असावा.

२४२॥ बाळाजी जनार्दन मौजे सरज्यापुर श्रीवेलबागेकडेस

२५० तात्या बापट जमीन इनाम मौजे हुमगांव पा

५० बापु सीवराम मुढे खरसीकर मौजे आरडे

१८३॥॥॥ ता तांब व ता तलवटी जरीवामुळें पेशजी कमी

२५० जकात घाट तीवर येथील मार्ग चालत नाही सबब

३४०॥ कमावीत चीटी मसालेदादी फीर्यादी वगैरे बेरजा लागल्या आहेत त्या

चिपळूणकर }

{ श. १७३७ भाद्र. शु. १०  
इ. १८१५ सप्टं. १३

श्रीमंत महाराज राजश्री बाबासाहेब स्वामीचे सेवेसी विनंती. सेवक बापुजी गंगाधर चिपळोणकर साष्टांग नमस्कार विज्ञापना. गंगाधरशास्त्री क्षेत्र पंढरपुरी मारले गेले ते समयी तुम्ही बरोबर होता तेथील मजकूर कसा जाला तो लिहून देणे म्हणून आज्ञा त्यास. आषाढ शु. १४ गुरवारी आम्ही गंगाधरशास्त्री यांचे बिन्हाडी बसलों होतो. दोन घटका रात्र अवशीची सुमार जाली तो इतक्यांत राजश्री त्रिंबकजी तात्या यांजकडील कारकून व दोन प्यादे नेहमी शास्त्रीबाबा यांजकडे असत त्यांपैकी एक प्यादा व कारकून सूचनेस आले कीं देवदर्शनास चलावें. तेव्हां शास्त्री यानी उतर केलें कीं मला ताप आलेला आहे मी येत नाहीं. नंतर मी शास्त्रीबावास पुसिलें कीं मी जातो. नंतर तेथून निघून राजश्री रावजी मराठे व आम्हीं उभयतां देवळांत गेलों तेथें राजश्री त्रिंबकजी तात्या बसले होते. यानी आम्हांस पुसिलें कीं शास्त्रीबाबा कां आले नाहींत. आम्हीं उत्तर केलें कीं त्यांस ताप आलेला आहे. तेव्हां तात्या बोलिलें कीं देवदर्शन घेतल्यानें देव कृपा करील. नंतर राजश्री रावजी मराठे आमचे बरोबर होते त्यास सांगितलें कीं तुम्ही जाऊन तात्या बोलिलें हें सांगावें. नंतर मराठे शास्त्रीबाबा यांजकडे गेले. मग आम्हीं देवदर्शन करून देवळांत बसलों होतो इतक्यांत शास्त्रीबाबा देवदर्शनास आले. ते तात्यापार्शी बसून देवदर्शनास गेले. देवदर्शन घेऊन फिरून तात्याजवळ कांहीं बसून निघाले. आम्ही बरोबरच होतो. कमानी दरवाजाचे वाटेनें चाललों. शास्त्रीबाबा पुढें व त्यांचा हात राजश्री रामचंद्र बडवे यांनीं धरला होता व शास्त्रीबाबा यांचे माघे आमचा मशालजी, त्याचे माघे आम्हीं चालत होतो. भजनीबाबा याचे जाग्यापासून पुढे दहा

पंधरा हातचे सुमार गेलों. तो इतक्यांत मागाहून गलबल होऊन आम्हास तरवा-  
रेचा परज लागला. नंतर पाहू लागलो तों शास्त्रीबोवा यावर गर्दी होऊन खाली  
पडले त्याचे मशालची व आमचा मशालची मशाली टाकून पळाले व बडवाही  
पळाला. नंतर मी इतक्यांत पाठीमागून एकीकडे वाजूस झालो. गर्दी पाहून भय-  
भीत होऊन पळून निघालो. तो राजश्री नरसिंगराव भावे याचे बिन्हाडी जाऊन  
बसलों.

(वरील मजकूर ज्या कागदावर आहे त्या कागदावर 'नक्कल' म्हणून लिहि-  
लेलें आहे. यासंबंधानें एकंदर आठ निरनिराळे कागद लिहिलेले आहेत. एका  
कागदावर 'मसुदा' म्हणून लिहिलेलें आहे. कित्येक ठिकाणी खोडून 'शोध'  
म्हणून घातलेलें आहे. पुष्कळ विचार करून बाजीराव साहेबाला उत्तर काय द्याव-  
याचें तें ह्यांत ठरविलें असावें. दुसऱ्या पत्रांत थोडा जास्त मजकूर आहे तो असा)—

देवदर्शनास गेलों तेथें सरकारचे महापुजेची तयारी करितां देवालयंतील  
दाटी काढून झाडलोट करवीत राजश्री त्रिंबकजी तात्या गरूडखान्याजवळ बसले  
होते. तेव्हां मी दर्शनाकरितां परवानगी लावून आंत गेलों तो तात्यानीं पुसिले कीं  
दाजी आले कीं काय? तेव्हां आम्हीं बोलिलों कीं त्याचे शरीर स्वस्थ नाहीं. तेव्हा  
तात्या म्हणाले कीं वार निवळ आहे आल्यास देवदर्शन होईल तेव्हां आम्ही रावजी  
मराठे यांस सांगितलें कीं जाऊन सूचना करावी म्हणून पाठविले. नंतर तात्या  
बोलले कीं बरें असल्यास यावें नाहींतर न यावें. तेव्हां मी उतर केले कीं स्वस्थ  
असल्यास येतील नाहीं तर येणार नाहीं. मिति भाद्रपद शुभा १० बुधवार शके  
१७३७ युवानाम संवत्सरे शेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

(दुसऱ्या एका लेखांत "कमानी दरवाजाचे वाटेने चाललो" याचे अगो-  
दर "प्रथम देवाचे पायरी जवळ येऊन चोखामेला उजवा घालून त्या गल्लीने"  
हे शब्द घालून नंतर खोडलेले आहेत

रावजी मराठे हा शास्त्रीबोवांचा मेहुणा असें एका कागदांत आहे.

तसेंच शास्त्रीबोवा यास मारतात असा मजकूर प्रथम लिहिला असून तो  
खोडून शास्त्रीबोवा यावर गर्दी होऊन खाली पडले हा 'शोध' घातला आहे.  
त्याचप्रमाणें शास्त्रीबोवा पडले व 'आई, आई, मेलो मेलो' म्हणाले हे शब्द  
खोडले आहेत. सारांश त्रिंबकजी डेंगळे यांनीं शास्त्रीबोवांस मारलें असें दिसूं नये  
असा प्रयत्न केलेला दिसतो.) (चिपळूणकर रुमाल दस्तर नं. ११)

## प्रकरण २ रें

### व्यक्ती

खाजगीवाले	}	खाजगीवाले यांजकडील नोकरांचा मुशाहिरा	}	श. १६९३
१५०१	रु. आश्रित	६४६	”	किता असामी ( किर-
६६४	” आचारी व ब्राह्मण शागीर्द			कोळ नोकर )
४७३३	” बारगीर आसामी	१२५०	”	रावताबावत
८०८	” खिजमतगार	८२५	”	खासबारदार
१२१२	” खास बारदार	१९८	”	खिजमतगार
२५५	” जासूद	१५५०	”	पालखी
२१७२	” घोडके	७५००	”	तैनात पोतदारी
६०८	” सारवान	८०	”	मोकासा पाहेठाण
१३६४	” भोई	२०००	”	तैनात सिन्नर
१८६	” चोपदार	२०००	”	तैनात पैठण
१९४	” नालबंद आसामी	२६०४॥	”	हिपरगी
१०४	” आब्दागिरे	१०००	”	ऐन जहागीर मौजे
१०८	” दिवटे			सिंगवें

सरकारांत

शके १६९३ मध्ये २८४८=॥ बावडेकर इनामपैकी म्हणून जमा आहेत. ह्याशिवाय नाशीक व सोलापूरचे.

चिपळूणकर } गुण्यांची कैद { श. १७२९  
इ. १८०७

दाजिवा चिपळोणकर यांची पुरशीस श. १७४५

राघो नारायण गुणे यास श. १७२६ सांत सरकारांतून किल्यावर टाकिले. घरची जमी करून वीतविषय नेला. हे त्याकालीच मानिल्लेकडले कैलासवासी अताजीपंत वळे सांगत गेले. घरी मुल्लेमाणसें होती. तेथें चौकी होती हे ठाऊक आहे. पुढें शके १७२९ चे सालीं गुणे मोकळे झाल्यावर जपतींत विषय गेला त्याजविषयी सरकारांत मुत्सद्दी यांजकडे प्रयत्न बहुत केला परंतु सरकारांतून विषय माघारा झाला नाहीं हें ऐकिल्यांत आहे.

सुळशीबागवाले }  
 ३८२५०

{ श. १६८३  
 इ. १७६१

गोपालराव गोविंद खिचपडत राहिले त्यास सरकारांतून खर्चास ऐवज देविला तो पोत्याचा ऐवज घेऊन राघो गोविंदाकडून देविले.

चिपळूणकर }  
 ३०

{ श. १७४१ आश्वीन शु. ११  
 इ. १८१९ सप्त. ३०

सरकार दौलत मदार कुपणी इंग्रज वहादर...कलक्टर सुभा पुणे याणी वेदमूर्ती राजश्री गोपाळशास्त्री विन रामशास्त्री माहुलीकर वस्ती पेठ शनवार शहर पुणे याचे चहारा-रंग निमकाळा, ठेंगणे आहेत, दाढी व डोई पिकलेली, मिशा काळ्या आहेत व तोंड लावोलें, नाक उंच आहे. डावे हातावरील मनगटावरी लहानपणी पोळल्याले आहे. वर्ष ४१, यास हुजूर पोत्यातून वर्षासन याचे नावें पेशजी पासून पावत आले ते.....रुपये

२००० जातीस

१००० पालखीस

२०० कापड आख १००० सी दर ५ प्रमाणें

३२००

मोवलग तीन हजार दोनशे रुपये अश्वीन वा ३० येऊन हे पत्र हुजूर दाखऊन सदरहु वतीसे रुपये घेत जावें. जाणजे वतारीख ३० माहे शपटेंबर सन १८१९ ईसवी मुकाबला शके १७४१ प्रमाथीनाम संवत्सरे सन अशरीन मयातैन व अलफ सन १२२९ फसली अश्वीन शुआ ११ गुरुवार.

सही इंग्रजी.

( दुसऱ्या नकलेंत गोपाळशास्त्री विन रामशास्त्री प्रभुणे अशी संबंद सही आहे. )

हें पेनशन अगर 'चकती' व रहाता वाडा चिपळूणकर यांजकडे ७००० रुपयांस गोपाळशास्त्री यांनी गहाण टाकला होता.

चिपळूणकर }  
 ३०

खर्च

{ श. १७६२ वैशाख शु. ११  
 इ. १८४० मे १२

२५ रु. - श. १७६२ वैा शुआ ११ देणें गोविंदपंत चोळकर यांस

१. हे सुप्रसिद्ध रामशास्त्री प्रभुणे पेशव्यांचे न्यायाधीश यांचे चिरंजीव.

२. मो. जंत्रांत ११ शीचा क्षय सांगितला आहे. एकादशीसह द्वादशी आहे.

वक्षीस पेशजी गोपाळशास्त्री माहुलीकर यांचा एकंदर हिसाब करविला व सरकारची समजूत घालून दिल्ली त्याजबद्दल मारानिल्लेचे घरी पाठवून दिले हस्ते रामचंद्र धोंडदेव साठे व हरीपंत मारानिल्लेस दुखणे लागले होते म्हणून घरी पाठवून दिले चांदवड.

आनंदराव राम ( सुभेदार कल्याण ) याची बायको गोपिकाबाई श. १७११ ज्येष्ठ शुभा २ स वारली ( ता. २६।५।१७८९ ).

कल्याण सुभेदार }

{ श. १७०८  
इ. १७८६

श. १७०८ च्या जेष्ठ महिन्यात रु. ५२।॥ जमा केले आहेत त्याचा तपशील येणेप्रमाणे “ दौलतराव कदम याजकडे कर्ज येणे त्यास मौजे आभे ता अंबरनाथ येथील वसूल गोविंदराव कारलेकर सुभेदार ता कल्याण याणी घेतला ” वगैरे. ह्यावरून कल्याणची सुभेदारी कांहीं काल तरी रामरावाने घालविली होती असें वाटते.

चिपळूणकर }

{ श. १७७०  
इ. १८४८

मार्तुंडीश्रीचें चिरंजीवांचे कारभान्यामुळे जमेना. सव्व ह्यानी केलेले त्याणी मोडावें असें चाले व आप्पासाहेबांकडील मंडळीवर आकस फार चालविला या-मुळे यजमानाची स्वारी आम्ही मंडळी आसी वेळगांवीं आलों आहो. ( ज्येष्ठ शु. ८ श. १७७० वासुदेव धोंडदेव ह्याचें पत्र ता. ९।६।१८४८ ).

( चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर यांचे बायकोचा मृत्यू

चिपळूणकर }

कोल्हापूरकरांचा दंगा

{ श. १७४९  
इ. १८२७

शेवेसी. राजाराम जगनाथ एकवोटे चरणावर मस्तक ठेवून सिर साष्टांग नमस्कार विज्ञापना. तागाईत आश्वीन शुभा १ रविवार पावेतो मुकाम सांगली येथे आपले आशीर्वाद करून सुखरूप असो विशेष. इकडील वर्तमान तर श्रीमंत राजश्री चिंतामणराव आप्पासाहेब यांची बायको भाद्रपदे वा १४ गुरुवार प्राथकाली सूर्यउदयी नित्याप्राा उठोण शौचेस शेतखाण्यात गेली तेथेच काय व्यवस्था झाली ते न कले. आत पडली तो प्रानोत्क्रमण जाले. बाहेर दोन घटका

१. हा मजकूर जमखंडीकरांच्या कारभारासंबंधी दिसतो.

२. ता. २०-९-१८२७.



कुणबिणीणी वाट पाहिली. उठोण येत नाहीत म्हणोन दरवाजा उघडून पाहिला तो आत पडली आहे. उठवून उचलून आणली तो प्रान नाही. नंतर दोन चार घट ( का ) वैद्य उपाय केले. नंतर प्रान गेला असे ठरले. मग पुढील कार्याचा उद्योग केला. याप्रोो वर्तमान जाले. इकडे महामारीचा उपद्रव जाला आहे. ईश्वर-इच्छेने जे घडेल ते खरे. मी चिंचणीहून काल श्री भागिर्थी स्नानास आलो. आज निघोन चिंचणीस गेलो. चिंचणीकर हे चार दिवस दम धरावा म्हणतात कारण कां श्री करवीरकर यांचा दंगा आहे. ऐवजाची सोय जाली पाहिजे. त्यात यांचे दोन ठाणे एकसंवे व भोज ऐसे दोन ठाणे घेतले व तेथे पागेचे. सिंगरे दाहा बारा होते ते मेले आणि गावास बहूत खराबी केली. त्यामुळे चिंचणीकर वगैरे मंडळी पटवर्धन सारे सिबंदी ठेवतात. दोनशे च्यारशे माणसे व स्वार असे ठेवले आहेत. त्यामुळे राहा म्हणतात. हिशेब आद्याप करीत नाहीत. करूं म्हणतात. मागाहून काय होईल ते लिहून पाा. जमखंडीकर राजश्री गोपाळराव · निमा ऐवज देईन म्हणतो. घेत असल्यास घ्यावे. नाहीतर जावे. साफ उत्तर सांगितले. त्यास काय करावें ते लिहून पो..... दाजिबा चिपोळणकर यास पत्र शके १७४९ )

तुळशीबागवाले }

{ श. १७०७  
इ. १७८५

३०॥= तुकोजी होळकर श्रीचे दर्शनास उत्साहात आले ते समयी वझे.

१२॥ तिवट १; १८८= शेला १

( तुळशीबागकरांनी काशीसही एक घर विकत घेतलें होतें. )

२५० रु. जनार्दन देव हस्तें खुद. रोख घर कार्शीतील पांच हजार रुपयास करार करून खरेदीखत लिहून घेतलें ते समयी बाकी राहिली ती ( १६७९ ).

( श. १६६८ मध्ये सरकारी खर्चानें १ घोडां यांच्याकडे होता. )

१६ रु. सरकारची घोडी घरीं आहे तीच्या पोरग्याचे आसामी बाा रोख जमा.

११६८॥ रु. घरखर्च बक्षीस-यशवंत कृष्ण मारनी चाकरी फार दिवस एक-निष्ठपणें केली साा त्याचे नातीचें लग्न जालें त्याज बाा बक्षीस, व मृत्य पावले त्याचे प्रायश्चित्तास व उत्तरकार्यास दिले ते माफ एकूण. ( ह्यावरून यजमानांची गुणग्राहकता दिसून येतें. )

( तुळशीबागकरांच्या घराण्यांतील एका स्त्रीनें पंढरपूरच्या पुंडलिकाच्या देवळाचा जीर्णोद्धार केला )

३०० रु. खाना पाडळी मातुःश्री राधाबाईनीं पंढरपुरीं पुंडलीकाच्या देव-  
ळाचा जीर्णोद्धार करून नवें केलें. १७०६ मार्गशीर्ष.

माधवराव नांवाच्या मुलाच्या लग्नाला २१२५।-॥ रु. खर्च करण्यांत आले.

शक १७०६ पौष.

( नारो आप्पाजीचा भाऊ जनार्दन आप्पाजी हाही सरकारी नोकर होता  
च ह्याच्या रोजनिशींतील म्हणून पेशवे डायरी ह्या ग्रंथांत पुष्कळ उतारे घेतले  
आहेत. )

६९ रु. जनार्दन आप्पाजी वा मुा सरकार पो ( श. १६६८ ).

( तुळशीवागकर ह्यांच्या पैकीं एक स्त्री सती गेली असें दिसतें. )

८१ रु. आहेर मेजवानी. सो आक्का सहगमन फाल्गुन वा ७ स ( श.  
१७१४ ) गेली ते दिवशीं वोटी भरावयास लुगडें चोळी. ( ता.  
४३।१७९३ )

सती जाणें ही गोष्ट विरळाच घडत असे असें दिसत नाही. निळकंठराव  
गोविंद खासगीवाले मृत्यु पावले तेव्हां त्यांचीहि स्त्री सती गेली.

२४। रु. नीळकंठराव गोविंद मृत्यु पावले त्याजबा दुखवटा

१६। ,, स्त्री सहगमन गेली त्यास. १५ रु. पातळ; १। चोळी

१७१४ कार्तिक.

तुळशीवागकरांचा मुलगा तात्या याचें दुसरें लग्न वन्यें मुक्कामीं १७०९  
च्या फाल्गुनांत झालें त्यास ३४४३॥। रु. खर्च केले गेले. तेव्हां प्रथम विवा-  
हाला ११०५४।-॥। रु. उडाले ह्यांत आश्चर्य नाही. हें लग्न १६९७ च्या फाल्गु-  
नांत झालें असावें.

### तुळसीवागकरांचें उत्पन्न

१४८५॥ रु. घरखर्चाकडील जमा

७००० ऐन

१२०० पालखीचे

१००० कापड आंख २०००

८२ सेत सनद

६६ आबदागिन्या

५५ दिवड्या

२२॥ दिवटीचें तेल रोज वजन ८८। प्रो वजन ८८।

६० तैवज

९४८५॥

८०३४॥ खासगत वेतनाचे नामें प्रांत पुणें

पो आदा मौजे पिसर्वें येथील खंडणीचे रु. १४५१ बाकी

३०७॥ फडणीशी प्रांत पुणें महादाजी बाळकृष्ण १७० ऐन; ३७॥ आख  
७५; १०० पोरगे २

५३७॥ नामे सीवराम रघुनाथ खासगीकडील असामीचे ५०० ऐन ३७॥  
आख ७५

चिपळूणकर }

{ श. १७५१  
इ. १८२९

१८८० दाजीबा चिपळूणकर मेले तेव्हां उत्तरकार्यानिमित्त खर्चले.  
त्यात तरवारदान अश्वदानाच्या वरोबर होतें. हे श. १७५१ वैशाख शुभा ७  
रविवारी वारले ( ता. १०।५।१८२९ ).

तसेंच रु. २५ दासीनिष्क्रय-शय्यादान

रु. २५ - सीविकादान

कल्याण सुभेदार }

{ श. १६९९  
इ. १७७७

४० रु. श्रीमंत राजश्री नाना फडणीस याचे लग्नास मांो माहुली माा गोविंद-  
पंत सबनीस रोख रुपये देऊन सनगे जामदारखान्या पो घेतली

कल्याण सुभेदार }

{ श. १७०७ वैशाख शु. १३  
इ. १७८५ मे २२

१२ माहे रजब मजुरदार आा ४ भोई नवे ठेऊन आंबेगांवी श्रीमंत  
नानांचे लग्नाकरतां पाठविले त्यास दिलेहे.

कल्याण सुभेदार }

{ श. १७०५  
इ. १७८५

१८॥- श्रीमंत नाना फडणीस यांचे स्त्रीचे गर्भादानसमयी तिवट शेला  
लुगडे खण. माहे सवाल छ २७

कल्याण सुभेदार }

{ श. १७०७ श्रावण व. १४  
इ. १७८५ सप्टेंबर २

३ श्रीमंत नानास पुत्र झाला तो सांगावयासी आला सा .

तुळशीबागवाले }

{ श. १७०६ आश्वीन  
इ. १७८४ सप्टे. आक्टोबर

६॥ रा. नाना फडणीस यांस पुत्र जाला त्याची बातमी सांगावयासी आले त्यांस तिवटें २ दिल्लीं.

चिपळूणकर }

{ श. १७५३  
स. १८३१

नाना फडणीसाची जाहागीर राजश्री बाबा कापशे भागानगरास गेले. तेथील काम जाले. दाहा हजार रुपयांचें गांव ज्याहागीर पूर्वी होती त्याचे मोबदला गाव दिले त्याजबद्दल खर्च सत्रा हाजार रुपये पडला...कुशाबा चिपळोणकर यास रामचन्द्र जनार्दन जोशी याचें पत्र श. १७५३

तुळशीबागवाले }

{ श. १७१३ मार्ग.  
इ. १७९१ डिसें.

नारोपंत पोंक्षे हे मार्गशीर्ष ( १७१३ ) महिन्यात निवर्तले; कारण ५ रु. त्यांजकरतां दुखवटा खर्च पडला आहे.

कल्याण सुभेदार }

भावे यांची मिळकत

{ श. १७४५  
इ. १८२३

.....राजश्री सिवाजी नरसिंगराव भाव्ये मोगलाईत जातेसमयीं ऐवजास गाहाण वार्डचा वाडा व वार्डची बाग इनाम शेरीची व पाटणकर याचे इनाम खरेदी घेतले ते व बाग कोथरूड येथील व वाडा चीकटे याचा पंढरपूरचा गाहाण होता तो व मौजे अड्डरगांव इनाम येथील चौथार्ड हिसा कुलकर्णसुध्दा व शेटये याचा वाडा त्याजकडे आहे तो लिहून साहा मैन्यांचे मुदतीचे खत करून देऊन दाजी प. करमरकर यांचें पत्र श. १७४५

चिपळूणकर }

श. १७६९  
इ. १८४७

महादजी रघुनाथ ठोसर पेनशन सालिना रु. १२००

तुळशीबागवाले } { श. १७१३ मार्ग.  
इ. १७९१ डिसें.

माधवराव नीलकंठ पुरंधरे हे मार्गशीर्ष ( १७१३ ) महिन्यांत निवर्तले कारण १३॥ रु. दुखवटा खर्च पडला आहे.

चिपळूणकर } { श. १७५२ फा. शु. ३  
इ. १८३१ फेब्रुवारी १५

मिरजकरांचें लग्न फा. शु. ३ शके १७५२ मध्ये झाले.

तुळशीबागवाले } मेहेंदळे यांचे घराची जप्ती { श. १७१९ चैत्र व. ११  
इ. १७९७ एप्रिल २२

७ रु. बट्टाखातें वा ११ शनवार चैत्र १७१९ बहिरो रघुनाथ मेहेंदळे यांचे घराची जप्ती सरकारांतून जाली त्यास मेहेंदळे यांचे कागदी निघालें ते आपले कागदी जमा नार्हीत साा बट्टा खर्च लिहून दिले.

चिपळूणकर } { श. १७०७ का.  
स. १७८५ नेवें.

३ इनाम रा. राघोजी आंग्रे कुलाबकर यास पुत्र जाला त्याची साखर आली त्याचे वाटीत घालावयास होन नाणें.

तुळशीबागवाले } { श. १७०८ ज्येष्ठ  
इ. १७८६ जून

११६॥≡ श्रीकडे देणें राघोजी आंग्रे सरखेल याची स्त्री देवदर्शनास आली त्यास प्रसादा वा सनगें.

४३ लुगडें १; ३॥= खण १; ५॥॥= मुलास कुंची; २७ लेक-  
वळ्यास ( ७ तीवट, २० सेला ), १८॥= कारकून आसामी २  
( ९ तीवटें २; ९॥= सेले ); १८॥॥= बरोबर बायका आल्या  
त्यास; ८- नारळ, आंग्रे यांचे स्त्रीस; ५ इनाम चोपदार.

{ श. १७०३ आषाढ व. १२  
स. १७८१ जुलै १९

रामशास्त्री प्रभुणे यांस कर्ज

३७४॥॥= व्याजखातें नामें रामशास्त्री प्रभुणे वा हिशेब गुा रंगो जीवाजी ईा  
आषाढ वा १२ शके १७०३ पाच साला हिशेब दिव्हे एकंदर रु. ३३७०८=  
पो जमा मजकुर रु. २३०० बाकी येणें १०७०८= त्यास व्याज दर से. ॥ प्रो-

( रामशास्त्र्यांच्या तैनातीला चोपदार वगैरे असत )

रु. ३ शागीर्दपेशा निा रामशास्त्रीबावा रु. १ चोपदार; १ रु. खिज-  
मतगार; १ रु. आसाराम जमादार

कल्याण सुभेदार } पेनशन { श. १७६९  
स. १८४७

रामचंद्र विश्वनाथ गोखले. पेनशन सालिना रु. २०००

तुळशीबागवाले } { श. १६८३  
स. १७६१

३५००० नांवे वेंकजी माणकेश्वर पोतनीस जमा राघो गोविंद  
सरकारांतून उसणे राघो गोविंद यास दिल्ले ते घेतले.

चिपळूणकर } { श. १७४२ भाद्रपद शु. २  
इ. १८२० सप्टं. ९

यादी राजश्री दिनकरराव मोहिते हंबिरराव सेनाकोट राजश्री शाहाजी  
भोसले अकलकोटकर यास पुणे मुक्कामी राजश्री बाळाजीपंत दादा नातु सांगतील  
त्याप्रमाणे खर्चास द्यावे म्हणोन मेहेरवान रावर्टसनसाहेब बहाद्दूर रसीदंत याणी  
सांगितले यावरून राजश्री कुशावा आवा चिपळूणकर याजकडून भोवदला ऐवज  
घेतला. गुा काशी सीवराम बेंद्रे. ( रु. ३००० घेणे ) व्याज दरमहा दर सेकडा  
॥ आणे प्रमाणे.

तुळशीबागवाले } सखारामबापूंच्या स्त्रीचें डोहोळजेवण { श. १६९७ का.  
इ. १७७५ आ.

३४ जनार्दन आपाजी, सनगे गडास जमा सुपेकर डोहोळजेवण श्रीमंत सखाराम-  
पंतबापूंचें स्त्रीस-

३० लुगडी खंडित २

४ चोलखण पैठणी जरी

३४

चिपळूणकर } भोरकरांस कर्जाचा तगादा { श. १७४९ आश्वीन व. १  
इ. १८२७ आक्टोबर ६

याचे उत्तर श्रीमंत राजश्री पंतसन्धीव यांजकडे आमचा ऐवज येणे त्याचे  
तगाद्यास भोरस कारकून पाठवावयाचा म्हणोन राघो नारायण गुणे यांस सांगि-  
सले होते त्यावरून गुणे मानिले याणी मल्हार बाबुराव खानवेलकर यास आणून

भेटविले की हा ग्रहस्थ गरीब रिकामा आहे यास तगाद्यास पाठवावे. त्यावरून भोरास पंतसचीव याजकडे शके १७४५ चे साली तगाद्यास पाठविले होते. आज-मासे चार पाच महिने भोरास तगाद्यावर होते. पुढे तगाद्यावरून उठवून आणून खानवेलकर यांस निरोप दिल्या. त्याजवर तो ग्रहस्थ कोठे गेले व कोठे आहे याची अम्हास माहीतगारी नाही. गुणे याचे घरी खानवेलकर मुकत्यार कारकून आहेत असे आम्हास कधी ठाऊक नाही.

वैद्य } { श. १७४७ ज्येष्ठ वा १४  
 { इ. १८२५ जून १५  
 २५ रु. जेष्ठ वा १४ ( श. १७४७ ) पंतसचीव यांचे द्वितीय लग्न जालें  
 तेव्हां आहेर केला ते सणगे ४-१ सेला १ तीवट १ लुगडे १ खण

कल्याणसुभेदार } {  
 कल्याणच्या सुभेदारांची वंशावळ व त्यांची कारकीर्द  
 रामजी महादेव श. १६८१  
 |  
 आनंदराव राम प्रा. श. १६९३  
 |  
 रामराव अनंत श. १७०१ प्रा.  
 |  
 आनंदराव राम प्रा. श. १७१८  
 आनंदराव याचे रूप अनंत असें यांत केलेलें आहे.

कल्याणसुभेदार } { श. १७११ श्रावण  
 { इ. १७८९ ऑगस्ट  
 सुभेदाराकडील एक मुलगी ( रामराव अनंत ह्याची बहीण असावी.)  
 कल्याणच्या बाळांकडे दिली होती. कारण २ रु. बाळांकडे लाकडी खेळ श्रावण-  
 पाटी न्यावयासी घेतला कातारी पो सरंजाम सुा असा उल्लेख श. १७११ च्या  
 श्रावण महिन्याच्या जमाखर्चांत आहे.

१. सचिवांचे गादीवरील सहावे पुरुष जे शंकरराव रघुनाथ ह्यांनी काशीमेरेश्वरांचे पुत्र दत्तक घेतलेले चिमणाजी शंकर, ह्यांचें हें लग्न असावें.

## प्रकरण ३ रें

### महसूल

खाजगीवाले } रयताव्याचे शेतापो जमा {

८८- मन्याजी पाटलाबाा डाग उत्पन्न २९॥३ रु. पो वजाखर्च चावडी  
चा

११॥= साल गुा

५ ऐन देणें २६ रु. पो आरा २१ बाकी हाली

६॥= सवाई पट्टी २६ रु. दर १० प्रो ज्याजती ८=

११॥=

१० साल मजकुर पो

२१॥= बाकी जमा

सेताकडे खर्च सेतकड्या

१०॥॥=॥ सन समानचा फडशा

३ ऐन आकार रु. ४० पो निमे कृष्णाजी सींदे २० बाकी रु.

२० वजासूट ७ बाकी रु. १३ पो आदा बाकी हालीं

६॥ दीडी पट्टी बा

१॥= सरपटी दर विघा ॥३॥ प्रो २॥॥- पो निमे सेत मन्याजी

पो

५॥= सीतचा फडशा

४ ऐन आकार रु. २६ पो आदा १० सीत १२ सवान बाकी

१॥= सरपटी जमीन बीघे ४॥ दर १- प्रो.

शेतकऱ्याचा दर व तो देण्याचा काळ या गोष्टी खालील जमाखर्चावरून  
कळण्यासारख्या आहेत.



वैद्य }

{ श. १७२२  
इ. १८००

२६ शेतसारा विघे ४ दर ६॥ प्रो.

१० कार्तिक मासी

५ पौष मासी

११ चैत्र मासी

२६

( त्याचप्रमाणें वसुलीचा दर व काल तुळशीबागवाले यांचे दत्तरीहि आढ-  
ळून आला. )

वैद्य }

{ श. १७२३ श्रावण  
इ. १८०१ जुलै

६ वैशाख शके १७२३ छ २५ रोज इनामपट्टी बागावा देणें देशपांडे  
त्याजपासून सरकारांत घेतली साा बाग समार्हक विघे ८५ एा ठराव रु. १२  
प्रो निम्मे दिले चांदवड

तुळशीबागवाले }

{ श. १७२४ आश्वीन  
इ. १८०२ आक्टो.

जमीन महसुलाच्या बाबतींत खालील उदाहरण मनन करण्यासारखें आहे.  
३०० रु. दरबार खर्च रा. बाबुराव आंग्रे यांनीं ब्राह्मणांचीं शेते पूर्वी नगदी  
होतीं तीं मोडून ऐन जिनसी सिरस्ता घातला त्यास ब्राह्मण फिर्याद  
होऊन फिरोन नगदी वहीवाट करावी आणि कसर जमा झाली ती  
ध्यावी त्यास ती मना करून गांवची मोकळीक केली त्याबा.

२०० खुद्द आंग्रे

५० बाबाजीपंत चिटणीस

५० धोंडजी लंबडे

३००

( भाताच्या किंमती वाढल्या असाव्या म्हणून ही तकरार दिसते. )

तुळशीबागवाले }

रसद

{ श. १६७४  
इ. १७५२

१५००० सरकार राजश्री पंतप्रधान बाा रसद साखरी प्रांत खानदेश मोगलाई  
अमलाची कमावीस केली त्याजबा.

तुळशीबागवाले }

सरकारी उत्पन्न

{ श. १६८२  
इ. १७६०

जमा

- ५२००११- रु. यावल खातें सन सवाचा जमाखर्च ४१००० रसद सन सवा वगैरे  
 ७०००० ,, अंताजी आपाजी रसद गांडापूर ( १६८२ ).  
 ६०६४२ ,, ,, ,, ,, ,, ( १६८४ ).  
 १०००० ,, रामचंद्र धोंडदेव रसदेचे कोकमठाण व संवत्सर येथील रसदेचे  
 सरकारांत १६८२.  
 ८८०० ,, दाजी त्रिवक बोकील यांस कऱ्हाडचे गांवची कमावीस  
 सांगोन रसद घेतली होती रु. ११२०० त्यास तो ऐवज  
 दाजीपंती द्यावा याप्रो सरकारांतून करार झाला वगैरे  
 ४५००० ,, पाा पुणे व दाभाडी पाटणे रसदेवाा गुा महीपतरावजी वाजी  
 [ १६८६ ]

तुळशीबागवाले }

{ श. १६८८  
इ. १७६६

- २३४२५ रु. दाभाडी पाटणे सालमजकुरचे रसदेचे ३०००० तीस हजार पो  
 देणें वरात तोफखाना  
 २५२७ ,, माधवराऊ नीळकंठ रसद प्रांत पुणे रु. ४०००० पो देणें ते  
 भरणा तोफखाना वा वरात

कल्याण सुभेदार }

{ श. १६८८  
इ. १७६६

एकंदर रसद पावणे तीन लक्ष रुपये असावी

१३४४११ रु. श्रीमंत राजश्री पंतप्रधान पो देणें रसद भरणा पावणे  
 तीन लक्ष पो भरणा मा हरि कृष्ण व बाळाजी महादेव

( रसद ठरली कीं सरकारांत खर्तें लिहून घेत. )

साष्टीची रसद ५०००० रु.

५००३२॥=रु. सरकार साष्टी सालमजकुरचे रसदेस हुजूर द्यावयावद्दल  
 राा केले ( पो ३२॥= रुपये पाठविण्याची मंजुरी )

तुळशीबागवाले } रसद { श. १६९१  
इ. १७६९

१५४९८९ रु. नेवासे वैजापूर व खंडाळे सालमाचे रसदेचा भरणा हुजुरपोत्यास  
१००००० रु. पाा नेवासे  
५०००० ,, ,, वैजापूर  
४९८९ ,, ,, खंडाळे ( श. १६९१ )

कल्याण सुभेदार } { श. १६९५ भाद्र. शु. १४  
इ. १७७३ सप्ट. १४

( कल्याणमामलतीची रसद एक लक्ष रुपये असावी. )

१,००,००० कल्याणचे मामलतीचे रसदेचे भरण्यास कल्याणाहून बराबर राणोजी नाा खासवारदार व सदाशीव गोपाळ सबनीस द्याा नन्हेखान भरीत वैल कल्याणकर तोपची याचे सुा २५ दर वैलास ४००० प्रो [ श. १६९५ भाद्रपद शुा १४ ]

( नेरळच्या मामलतीची रसद ५०,००० रु. असावी. )

५०,००० भरणा रसद सालमार ताा नेरळ हुजूररसदेचे भरण्यासी सालमजकूरचे ऐवजी राा केले ( पण पुढें ह्याहीपेक्षां अधिक असल्याचें दिसतें. )

८७६॥ जमा हुंडणावळ सालमजकुरीं सरकारांत तालुके नेरळ बेथील रसदेचा भरणा हुजूर केला शो ६९७०० एकूण दर से. शो १॥ प्रो रु. १०४५॥ पौ वजा १५ भाडेंखर्च पुण्यासी ऐवज बैलावरून पाठविला त्याचें भाडें सरकारांत खर्च पडलें

१८८ बटा इटाव

३६ परत बहुडा नीरस शा निघाले

( मुळांत येथें १६९ बेरीज दर्शविली आहे ! )

बाकी हुंडणावळ

तुळशीबागवाले } { श. १६९५  
इ. १७७३

९०००० लक्ष्मण नाा चाबुकस्वार जमा नेवासे नेवासच्या रसदेवाा हारी सिका [ १६९५ ]

तुळशीबागवाले } खर्च पौषमास { श. १७१७ आ. व. ११  
इ. १७९५ आगष्ट १०

१५००० वाळाजी रघुनाथ दाभाडी पाटणें कुसुवें येथील सन सीत तिसे-  
नचे रसदेवदल ऐवज देणें रामचंद्र नारायण पुणें सुभा, सन खमस तिसेनात खासा  
स्वारी नवाब निजामअलीखान याजवर खरड्यास जाली ते समई स्वारीखर्चास जिन्नस  
वगैरे. मारनिलेचे गुजारतीचा खर्च जाला त्याबद्दल ऐवज मारनिलेचा सरकारांतून  
येणें त्यापौ देहाये मारचें रसदेचा ऐवज येणें तो देविला वा अजमास आदा  
वा कबज रामचंद्र नारायण मिती श्रावण वा ११.

चिपळूणकर } हिंदुस्थान महालाची रसद { श. १७३५  
इ. १८१३

यादी हिंदुस्थानचे महालाचे रसद भरण्याबद्दल ऐवज वीचुर याजकडे  
देविले गा आबादास महाजन

५०००० रु. ऐन भरणा

२५००० आश्वीन वा १ शके १७३५

२५००० मार्गशीर्ष वा १ " १७३५

५००००

५००० महाजनाचे रदकर्जास देविले वा वरात ...

५५०००

चिपळूणकर } { श. १७३६  
इ. १८१४

हिंदुस्थान प्रांताचें उत्पन्न-रा. रा. बापाजी मोरेश्वर सेवक विठ्ठलराव नरसिंह  
चि. वि. तुम्हाकडून प्रांत हिंदुस्थान येथील महालानिहायबद्दल सालमारचे  
रसदे ऐवजी हाली सिका ध्यावयाचे ठरले रु. ६९००० [ श. १७३६ ]

खाजगीवाले } जकात { श. १७०४-१४  
इ. १७८२-९२

खाजगीवाल्यांच्या दफ्तरांत मला सात दस्तक आढळले. पैकीं एक पंत-  
सचिवांनी दिलेला असून ६ पंतप्रधानांचे आहेत. एक नकल असून बाकी  
अस्सल आहेत. चौकीदार, कमाविसदार, रहदार, बाजेलोक व जकाते महाला-

निहाय ह्यांस हे हुकूम सोडले आहेत. “राजश्री नीळकंठराव गोविंद यांचे खासगत कोठीचे ब्रैल सर ६० साठ खेरीज फिर्गीण कोकणांतून तांदूळ व मीठ व देशांतून गह्ना खरेदी करून सरसाल आणितील त्यांस आणू देणें जकातीचा तगादा न करणें जाणीजे ” असा बहुतेकांत मजकूर आहे. एक दस्तक मात्र “ तेल व व तूप जोत्या सुा २० वीस हरएक जागांतून खरेदी करून पुण्यास आणितील त्यास आणू देणें. जकातीचा तगादा न करणें ” अशा मजकुराचा आहे.

द्यावरून मुख्यत्वे दोन गोष्टी अनुमित होतात. [ १ ] पेशवाईत इकडून तिकडे मालाची ने आण केली असतां जकात असे. [ २ ] लाचलुचपतीचा अगर भिडेचा उपयोग होत नसे. खाजगीवाले यांच्यासारख्या गृहस्थांना सुद्धां सरकारची परवानगी आणून नाकेदारांस द्यावी लागत असे.

सदरहु पत्रें अरबी सन ११९०, ११९१, ११९२, ११९३ चीं आहेत.

आणखी एक अस्सल पत्र सलास समानीन मया व अलफ [ ११८३ ] सालचें आहे त्यांत “ पाा सिनर येथून सरकारी तांदुळाचे ब्रैल सर २५ पचवीस पुणियास येत असे. तरी मार्गी जकातीविशीं तगादा न करता येऊं देणें वस्तीस राहतील तेथें गवत जागा देऊन चौकी पाहरा करणें जाणिजे छ २६ रविलोवल.” असा मजकूर आहे. सिन्नरहून स्वतःकरता पेशवे तांदूळ आणीत असत. ( श. १७०४ माघ वा ३३ ता. १।३।१७८३ )

वैद्य } {

॥॥॥ जकात खर्च कराचीहून मिरच्या आणिल्या त्यासमई मार्गानें देणें पडलें तें [ ४ रुपयांच्या मिरच्या ]

३ जकातीबद्दल [ तूप जमखिंडीहून आणलें त्यास ]

८॥॥ व्यापार— जकातखर्च मुंबईहून वार्डस येता सुरण आणला त्यास पडली ते गुा महादू गाइकवाड.

तुळशीबागवाले } { श. १६८५ आश्वीन  
इ. १७६३ आक्टो.

२५१३३ भवानीशंकर रघुनाथ ऐवजबाा बाळाजी कृष्ण बापट जकाती कोकण गुा दिनकरराव लक्ष्मण इ २५००० पैकीं परभारे

चिपळूणकर }

{

२५० श्रीमंत पंतसचीव यास जिल्हे बाबेबद्दल दरसाल रुपये द्यावे लागतात ते रुपये २५० चार हप्त्यांनीं देणें.

तुळशीबागवाले }

{ श. १७००  
इ. १७७८

४००० किले पुरंधर जकात कल्याण भिवंडी निाा भिकाजी विश्वनाथ.  
१०५५॥ कागद गढ्या नेवासें खातें वा याद

१५१०८- गढ्या सुा २९९

१२॥ जकात

४८॥ भाडें कागद वाड्यांतून नेवाशास व नेवाशाहून पुण्यास  
पाा वगैरे.

१२॥ जकातखर्च कराड्याहून तांदूळ पुण्यास आणले त्याची जकात  
देणे रावोजी आंग्रे सरखेल

१०॥ तांदूळ खंडी दर १ प्रो

२॥ वऱ्या व भात.

कल्याणसुभेदार }

{

१०२॥ जकात घोडी व उंटे सुा पुणें किंमत रु. ८५० दर सें. रु.

१२॥ प्रो. ( प्रतापगडास जातांना )

वैद्य }

{ श. १७३५  
इ. १८१३

१॥॥ जकातखर्च कराचीहून मिरच्या आणल्या त्या समई मार्गानें देणे  
पडले ते [ ४ रुपयांच्या मिरच्या ]

३ जकातीबद्दल [ तूप जमखिंडीहून आणलें त्यास ]

८॥॥ जकातखर्च मुंबईहून वार्डस येता सुरण आणला त्यास पडली ते  
गुा महादु गायकवाड

चिपळूणकर }

{ श. १७५० चैत्र वा॥ ३  
इ. १८२८ मे २

चिटी सरकार राजश्री तान्हाजी राजे सिकें देशमुख व सरदेशमुख मामले

रायरी ताहा जकाती माहालानिहाय. सुगा समान इशरीन मया तैन अल्फ राजश्री दाजी गंगाधर चिपळूणकर याजकडे सिकेकाई ओझेभर व एक कोहळा पाा आहे त्यास जकातीविषयी अडथळा न करता जाऊ देणे जाणजे छ १७ माहे रमजान मोर्तवसुद. तानाजी राजे सिके दस्तुर.

जनार्दन बापुजी गोरे कारकून.

तुळशीवागवाले } { श. १७५३  
इ. १८३१

८॥ जकाती बाा घाटांत तटुचे सुगा खोपवली

१६ मुंबईहून बाहेर निघते समयी जकात कापडा बाा

१- जकातीबाा ( सुगा खोपवली )

८॥ घाटांत जकात

चिपळूणकर } { श. १७३९  
इ. १८१७

पेशवे सरकारांतून प्रांत पुणे व जुन्नर येथील जकात व प्रांत कल्याण व भिवंडी येथील हुंड्याची जकातीच्या मामलती चिंतो वामन देशमुख यांनी केल्या. त्याजपासून विनायक रंगनाथ चापेकर यांनी केल्या. पुणे जुन्नर येथील जकातीचा मक्ता कार्तिक व. १ शके १७३८ तागायत कार्तिक शु. १ शके १७३९ अधिक श्रावण सुद्धा १३ माहीचा ठराव रु. ७५००० हतेबंदीने द्यावयाचे; त्याप्रमाणे आश्विन शु. १५ शके १७३९ पर्यंत ६४००० रु. सरकारांत भरले. पुढे लढाईमुळे अमदानी बंद झाली.

प्रांत कल्याणभिवंडी येथील हुंडेकरी पुणेकर याचे मिठाचे व किराणा व जरमीना कापड व भुसार वगैरे जिनसांचे जकातीचा मक्ता कार्तिक शु. १ शके १७३८ तागायत शके १७३९ आश्विन अखेर अधिक श्रावणसुद्धां तेरमाही ठराव रु. ११०००० याची वहिवाट ज्येष्ठ मास पावेतो होऊन भरणा रु. ६०१२३ रु. चा झाला. पुढे महाल सरकारांतून इंग्रज कंपनी वहादर यांजकडे दिले तेव्हां अम्मल गेला.

‘ यावरून पेशव्यांचे कोणते प्रांत इंग्रज सरकाराकडे केव्हां गेले ते समजते व राज्यकाती झाली असूनही सरकारी जमाबंदीला बिलकुल अडथळा आला नाही, राहिलेल्या मुदतीचे मक्त्याचे पैसे कंपनी सरकारास मिळाले.

पुण्याच्या जकातीचे लिलाव सन १२४२ फसलीचे २,११,००० रुपयास

भास्कर विश्वनाथ यांनी घेतले. पण मुदतींत बाकी दिली नाही सबब २,०६,००० रुपयांस अगोदर बोलणारा गोपाळ विश्वनाथ दाते साहेबास सांगतो कीं, तो मामला १५ महिने २५ रोज आम्हास दिला पाहिजे (ता. १० मे सन १८३२).

कल्याण सुभेदार } गांजाचा मक्ता {  
कल्याणभिवंडी प्रांताचा गाजाचा मक्ता ५०० रु. होता.

तुळशीवागवाले } पट्ट्या, कर, हक्क {  
३०० मौजे बोकरी सन तिसाचे वा याद ऐन खंडणी रु. ३०० याची वाटणी. सरदेशमुखी रु. २७। बाकी बेरीज २७२।।। रु. पो निमे मोगलाई १३६।= रु. बाकी स्वराज्य १३६।= पो सावोला ८।= बाकी १२८ तपशील

६४ निमे मोकास बाव  
६४ ,, ( लागत नाही )  
१२८

२३६ श्रीकडील बाव  
६४ प्रांत पुणें मोकास बाव  
३००

चिपळूणकर }  
४८॥ म्हैशीचे टिपेबद्दल दर रुपये १॥ प्रमाणें  
१ लग्न टका सोनू पालेकर याचे लेकीचे लग्न झाले त्याजबद्दल रुपया १॥ सूट वजा १०  
१ म्हसके धनगर याने राखीचा कोलम चोरिला सबब.  
पालक पट्टी तिसरे सालीं द्यावयाची ती.

कल्याण सुभेदार }  
३ रु. लग्नटका इनामगांव मौजे उसाटणें बाळाजी भोईर याची लेक नवरी, कानोजी ठाकुरकर याचा लेक नवरा लग्न १ जमा पोता  
२० पाळणक सालाबाद प्रो जमा धरून खर्च लािा



१४ पाटील

६ मढवी

कल्याणला भोजनखर्चाबद्दल सरकारी नेमणूक सालिना २०० रुपयांची असे.

तुळशीबागवाले } शिस्त { श. १६८८  
इ. १७६६

११०१॥ कसरखातें नामें मौजे पिसर्वें सन सबाचे सिस्तीचे रु. २६०१॥

पो सुभ्याकडील हिसेवी जमा रु. १५०० बाकी ( १६८८ ).

कल्याण सुभेदार } { श. १६९४  
इ. १७७२

सुभेदारांचें चिरनेर व भोम गावांचें उत्पन्न.

२४० घरटका

४२॥ वणभ्हेसी

८८॥≡ मोहतर्फा

१४॥ माचवकरी

१७१॥- वरकस

११९॥= ताड

८६॥=॥ रेंददारुभटी; टाहूर

१॥ पोतदारी

६८- दल्हे डोंगर ( दल्हे-जमिनीचा तुकडा )

४०॥= कमावीस

५ वेठी पो

४८= बसणी गलवतें सावकारी

२९॥= लग्नटका पाटदाम झाडदस्त किरकोळ

१॥= डमाणी ( भेंडे=मासे मारण्याची जाळी पाण्यांत  
अडकवून ज्यांना ठेवतात ते बोथरे! )

ह्याशिवाय मुंजिवली (ठाणे जिल्हा) चिरनेर (कुलाबा) हे गांवहि इनाम होते. आंगन्यांकडून अष्टागरांत वाड्या इनाम मिळाल्या होत्या.

तुळशीबागवाले } { श. १६९७  
इ. १७७५

खर्च-प्रांत पुणें देणें मालोजी

६००० घोरपडे नजरपट्टीचे वराते पो॥ शु. १०

५०० देणें दुलभसेट नजरपट्टीची वरात १५०० पो॥ जमा गंगाधर बल्लाळ

३०० देणें चंदन गडकरी वरात नजरपट्टी पो॥ छ १६ जिल्हेज वा १४

२५० देणें चंदन गडकरी नजरपट्टी वरात छ १७ जिल्हेज.

खर्च—फालगुणमास

३७० सोनजी पाा कोलता मौजे पिसर्वें दसकपट्टीबद्दल देणें. प्रांत पुण्या-  
कडे गुा हरि अनंत.

नेवासें खाते ( श. १६९८ इ. १७७६ )

२००० जमा प्रांत पुणें मालोजी घोरपडे याजकडून वराते वाा दहकपटी  
पौ वरात छ २९ जिलकाद. चैत्रमास (ह्याचें साल वेगळें दिसतें)

१२९०० नजरपटी पौ वरातांस

४३५० बाबूराव पाटणकर

३३५० सुधोजी निंबाळकर

४२०० सुभानराव पाटणकर

१००० आपाजी जनार्दन

१२९०० आधिक भाद्रपद

चिपळूणकर }

{ श. १६८२ फा.  
इ. १७६१ फे.मा.

९००२ हैबतराव भवानीशंकर कर्जपटीबाा गोविंद हरी याची वरात  
सरकारातून जाली ते शामराव आबाजी यानी उगवून द्यावा याविसी पत्र पाठ-  
विले आणि देविले ते जमा गोविंद हरी

२००१ माघ वद्य ५

४००१ माघ वाा ३०

३००० चैत्र आखेर

९००२

कल्याण सुभेदार }

११॥॥ सुरण सरकारांत दिल्ले

२१० नहरपटी कातरजचें तळ्याचें पाणी पर्वतीस आणिले त्याची पटी

सरकारातून झाली विा हरी बल्लाळ फडके माा आण्णाजी पंत भावे रु. ५०० पैकी करार जाले ते.

सांखळटका व भिकणे

१९।-॥ सांखळटका ताडांपो दर ताडास ८८॥॥ प्रो

६।= भिकणे बाळाजी महादेव, मुक्तेश्वर बोरगांवकर, देशपांडे वगैरे रयतेनी द्यावयाचे ते जमा.

तुळशीबागवाले }

{ श. १६७४  
इ. १७५२

४४५ कवारपट्टी पो ( १६७४ ) ( महार ? कवाड ? कवाड = वेल-उंट घोडा ह्यांवरून आणलेला कडवा )

८७४॥॥- दिवाणपट्टी

१५ रु. काजी इब्राम भालेपट्टी पो वसुल रोख जमा. ( १६७५ ज्येष्ठ )

२३४ रु. मौजे जेजुरी दारुपट्टीचे ऐवजी ( १६९५ )

तुळशीबागवाले }

{ श. १६९६ आषाढ  
इ. १७७४ जुलै

( मोरीचें काम त्र्यंबक तान्हाजीच्या मार्फत झालें व त्यानें उत्तम प्रकारें हिशेब ठेवल्यामुळें त्याला बक्षिसही देण्यांत आलें. )

५० रु. त्र्यंबक तान्हाजी कारखाना मोरी यास बक्षिस कारखान्याचें लिहिणें लिहिलें सा १६९६ आषाढ.

ह्याशिवाय मोरी नदिकिनारा शहर पुणें ह्याचा जमाखर्च आढळतो तो- जमा-पौषमास. ( श. १७०५ )

५००० मोरी नदी किनारा शहर पुणें कामाबद्दल सरकारांतून ऐवज देविला वा चिठी लक्ष्मणभट दिवेकर याजकडून माघ गुा १५ मितीनें देविलें तें नामे दिवेकर मार गुा केसो शंकर कान्हेर द्या बुंदले मिती चिठीची पौष वा १० गुा सदाशीव रघुनाथ कारकून नलपट्टीची पावती दिल्ली गुा सदाशीव गंगाघर

खर्च-माघमास

१७३८ कारखाना मोरी नदी किनारा शहर पुणें

१ हा उल्लेख प्रकरण ११ 'पुण्यासंबंधी माहिती' तेथें लक्षांत घ्यावा. येथें नरुपट्टीबाा घेतला आहे.

तुळशीबागवाले }

{ श. १७००  
स. १७७८

३९४। सदाशिव मल्हार बाभुळपट्टी व बैलपट्टी बाा सन समान बाा याद  
रु. ३५२९८= पो आदा ३१३४।।= बाकी हल्लीं तोफखान्याकडील वरात.

१५०० महादाजी अनंत बाभुळपट्टी बाा सन समानचे तोफखान्याकडे  
दिल्हे ते ( श. १७०० ).

१२०० प्रांत पुणें बाभुळपट्टी बाा जमा सदाशिव मल्हार

तुळशीबागवाले }

{ श. १६९९  
स. १७७७

८७४।।- नेवासें खातें दिवाणपट्टी बाा वेंकाजी अनंत द्या बापु (१६९९)

७५० सखाराम जिवाजी दादो जिवाजी यांजकडील कर्जपट्टी सरकारची  
त्याज बाा देणें ( १६९८ )

५००० रु. जमा वासुदेव नाा दांडेकर पोतेचाल दहकपट्टी पो (१७०३).

९४१२।। हरी अनंत खातें प्रांत पुणें येथील दहकपट्टी बाा

७३७८= हरी अनंत दहकपट्टी बाा.

६९५ मौजे जेजुरी येथील वाणी उदमी यांजकडील

१८।= म्हाळसाबाई कोम मल्हार केशव देशपांडे मौजे तेरडे

येथील

१०।।। त्रिबक सोमनाथ हवालदार तेरडे येथील

१३ मौजे पिसोळी येथील देशपांड्या बाा.

७३७८=

१५००० प्रांत पुणें दहकपट्टी पो भरणा सरकारांत रत्नशाळेकडे बाा  
पावती रु. २५००० पो पेशजी दिल्हे १०००० बाकी हल्लीं.

( ह्यावरून दहकपट्टी ही मोठी उत्पन्नाची बाव होती असें उघड होतें. )

तुळशीबागवाले }

{ श. १६९८  
स. १७७६

९४८५।। खासगत वेतन

९४६३ ऐन

२२।। खेरीज कन्नज दिवटीचें तेल बाा

९४८५।।

पो पेशजी सरंजामपट्टी बाा रु. ७००० व नहरपट्टी बाा १००० एकुण रु. ८००० सरकारांत दिल्ले बाकी येणें ते नामें प्रांत पुणें ( १७०३ )

१३।।। घरखर्च खातें सरकारचे दहकपट्टीस दिल्ले इनाम विघे ७५ दर विघा १। प्रौ ( श. १६९८ )

तुळशीबागवाले } { श. १७०३  
स. १७८१

६७। हरी अनंत खातें नजर मौजे जेजुरी वाण्याकडील पट्टी बाा गुा गंगाधर धोंडदेव ( श. १७०३ )

१८२१ नेवासें खातें देणें रा. नानाफडणीस गुा श्रीधर गोविंद पाा वैजा-पूर येथील दखल बादी बाा ( श. १७०३ )

६७७। केरोजी जामदार इनाम पट्टी बाा ऐवज प्रात पुण्याकडील आला तो.

तुळशीबागवाले } { श. १७०४  
स. १७८२

१०० हरी अनंत खाते दहकपट्टी पो गुा त्रिंबक सोमनाथ यांजकडे ऐवज येणें त्यापौ. ( श. १७०४ )

४९२ लग्नपट्टी बाा को दाभाडी व कुसुवें येथील गुा सिद्धेश्वर त्रिंबक

५०० प्रांत पुणें दाभाडी पाटणें येथील सरकारचे लग्नपट्टी बाा नामें रघुनाथ त्रिंबक ( १७०४ )

जमा-श्रावणमास— शके-१७०५

२५०० हणमंत जाधवाकडील सरकारच्या लग्नपट्टीचा ऐवज येणें त्या-पो. वसुल-माळी बाा पत्र गणेश चिटको.

खर्च-श्रावणमास ( इ. १७८३ ऑगस्ट १६ )

२००० हणमंतराव जमा जाधवा बाा ऐवज सरकारचें लग्नपट्टीच्या हुंडयाचे. गुा गणेश चिटको हुंडया २. वाा ४ शनवार सदरु पक्की मितिनें

पुटें श. १७०४ सालीं तळ्याची ताल बांधली त्या कार्मीं जवळजवळ ५०००० रु. खर्च झाल्याचें दिसतें. हें काम गोपाळ वैजनाथ ह्याच्यामार्फत झालें असावें. श. १६८३ नंतर कातज तळ्यावर पुनः बराच खर्च केलेला असून तो लोकांकडून पट्टी करून वसूल करण्यांत आला होता. हा सर्व खर्च गोपाळ वैजनाथाच्या नांवानें पडला आहे. हें दुसऱ्या खेपेचें काम श. १७१० पासून १७१३ पर्यंत चाललें होतें.

जमेकडील रकमा खाली दिल्या आहेत.

८६३७॥॥= तळें कात्रज येथील कामा बाा सरकारांतून सिद्धेश्वर महीपत विनीवाले यांजकडून देविले ते गुा कृष्णाजीपंत दातार हस्ते बाळाजीपंत पोतदार ( श. १७१० ज्येष्ठ )

१००० ह्या तळें कात्रज सदरहु कामा बाा पुण्यांत पट्टी बसविली त्याचा वसूल भिकाजी धोंडदेव उडतकर यास सांगितला त्यापैकी जमा रविवार पेठे बाा निा माधवराव लिंबक पटवर्धन याजकडील चांदवड छापी सुलाखी ( श. १७११ कार्तिक इ. १७८९ ऑक्टो. नोव्हें. )

१००० मिा शु. १४ मार्गशीर्ष तळेपट्टी पो पेठ बुधवार

१७५ ” ” ” नारायण

५०० ” बा ११ ” ” शुक्रवार

१००० ” ” ” रविवार

३०० पौष ” ” गुरुवार

३०० ” ” ” भवानी

२०० ” ” ” गंज

१७५ तळेपट्टी पेठ रविवार १७१२ वैशाख

५०० ” ” शुक्रवार ” अधिक

२०० ” ” गंज ” ”

७५ ” ” मंगळवार ” ”

२०० ” ” गणेश ” ”

१००० तळेपट्टी पो वरात फत्तेसिंगराव भोसले यावर

रु. २५००० पौ जमा

१०००० पौषमासी

१०००० माघमासी

२००००

बाकी गुा जिवाजीपंत याणी हरिभक्त याजकडून देविले. श. १७१३ चैत.

“ नहर पर्वती ” ह्या कामास १७०१ च्या पौष महिन्यांत सुरवात

१ हे दीक्षित पटवर्धन ( पुणें कसबा पेठ ). ह्या घराण्यांतोल सदाशिव दीक्षित ह्यांनी ही पेठ थो. बाजीराव प्रधान ह्यांचे राजवर्थांत श. १६५४-१६६० बसविली. ह्या पेठेस पूर्वी मलकापूर पेठ म्हणत.

झाली व तें काम १७०४ सालीं संपलें. एकंदर खर्च ८३२६८ रु. झालेला आढळतो. ह्या सर्व आंकड्यांचा अर्थ इतकाच ध्यावयाचा कीं, त्याहून कमी खर्च झाला नाही, जास्ती झाला असेल. तसेंच ५३९६० कारखाना “मोरी” निमित्त खर्च पडले आहेत. हें गटाराचें काम १७०४ सालापासून १७०६ पर्यंत चालू होतें. ह्या नळमोरीपट्टीत अनंतराव रास्ते १००००; बारामतीकर ६०००; माधवराव पवार १५००; खानमहमद वार्डकर २००; परशरामभाऊ ५०००; शहाजी भोसले ४४००; अमरसिंग जाधव ७००; हरिभक्ति गुजराथी १०००; लक्ष्मणभट दिवेकर ५०००; वगैरे लहान मोठ्या देणग्या आहेत. बाकीचा खर्च सरकारनें सोसला असावा. कारण, १५००० रु. नहर पर्वती येथील कामाबा सरकारांतून जवाहीरखान्यावर नहरपटीचे ऐवजी देविले (श. १७०२.) ५००० रु. जमा नहरपर्वती, ताल कात्रजचे तळें व मोरीच्या कामाबा ऐवज देविला आहे सरकारांतून त्यापो, असे उल्लेख आहेत.

२५० रु. जमा ताल तले पर्वती नहरा बाा ऐवज सरकारांतून मोरीच्या कारखान्याकडे देविला आहे. त्यापैकीं सेवटची रक्कम रु. ७५०० पौां आदा रुपये ५९०० बाकी येणें ते एकंदर रुजवातीत धरून गोपाल वैजनाथ यांजकडे लिहून दिल्ले आहेत. जमाखर्च नामे सदाशीव रघुनाथ कारकून.

तुळशीबागवाले }

{ श. १७११  
स. १७८९

राज्यांत एकंदर पट्ट्या किती असत तें वरीलप्रौां खालील रकमांवरून समजेल.

५०० भिकारपट्टी बाा सरकार पोत्यास जमा केले गुा अनाजी लक्ष्मण पुरंधरे मिया शु. ३ सोमवार ( वैशाख श. १७१५ ता. १३।५।१७९३ ).

२०० जमा गणेश गोविंद राजवाडकर

३०० ,, माणीकचंद नगरवाले

५ रु. कमावीस जमा लग्नटक्का लग्ने २ दर २॥ प्रो. १७११ आश्वीन १।= वरवडटक्का बाा

८= चवलेपट्टी धनगराकडील १ येकून

१००० रामचन्द्र लक्ष्मण खाते जमा गंगाधर आपाजी बहुलेकर पेशजी श. १७१६ फाल्गुन मासीं देणें महादाजीपंत गुरुजी कर्जपट्टीचे रुपये पेशजीचे पंचवीस हजार त्याचा जमाखर्च होणें राहिला तो सरकारांत करविला त्या बाा

रु. १००० गंगाधर आपाजी यांचें नांवें लिहिले होते ते हल्लीं नामें रामचन्द्र लक्ष्मण खाते दरबारखर्च लािा असे ( श. १७१९ )

वैद्य } { श. १७२१  
इ. १७९९

२॥ रु. पाटदाम महार पांचगणीकर यानें वाळूत येथील मुळनाक महाराचे पोर्गीशी पाट लाविला साा गुाा हैबती पाटील गोळे

२ पाटदाम मौजे वाळूत तर्फ कुडाळ पो गुाा संतू अगोडा, राम्या विन रायाजी गोळा याची बहीण जाई हिशी पाट लाविला साा जमा रुपये चांदवड हस्ते राम्या गोळा शके १७२३ श्रावण

२ पाटदाम गुाा कृष्णा ( फाटलें ) याची पोर्गी संताजी विन राणूजी यास दिल्ली साा दंड रु. ३ पो रोख आले ते जमा मलकापुरी

८॥ खैरात देणें प्यादे बावधान, इनामपट्टीच्या वसुलीस आले त्यास तुपास आा २ दर ८॥ प्रौं शके १७२३

तुळशीबागवाले } शेतावरील कोकरपट्टी { श. १७२४  
इ. १८०२

५ रु. घरखर्च शेतसारा कोकरपट्टी वाा इसने समानीनचे करार जाले रु. ३० पो जमाखर्च केला आहे रु. २५ बाकी हल्लीं.

४ रु. पालखीपट्टी सहाशें रुपये सरकारांतून रा. बाळकृष्णपंत विनायक यास वरात दिल्ली त्यांही नारो राम फडके तगाद्यास पाठविला त्यास ( १७२४ )

८ रु. सिधेखर्च संरजामपट्टी सरकारांतून १६०० रुपयांची वरात रा. चितोपंत देशमुख यास दिल्ली त्यांनीं बाबाजी नारायण तगाद्यास पाा व दोन प्यादे त्यांस ( १७२४ )

चिपळूणकर } घरवणी { श. १७५०-५३  
इ. १८२८-३१

सरकारांतून घरवणीचा तगादा कुळांस होऊन कुळें नेऊन वाड्यांत वस-विलीं. नंतर रा. सुभेदार देशपांडे यांचे भेटीस काल दोन प्रहरानंतर गेले त्याचे बरोबर जाऊन बापूंचें व त्यांचें बोलणें निखालस जालें कीं घरवण ध्यावयाची याप्रमाणें बोलणें जाले. आज कुळांनी रुपये नेऊन भरले.

( हें पत्र इंग्रजी अमलांतील आहे. पत्रावर शक नाहीं पण १७५० ते ५३ च्या सुमाराचें असावें. )



महसूल

अकलूज देशमुख } अकलूजच्या देशमुखांचे हक्क { श. १७४८  
इ. १८२६

वतनबाब देशमुखीबद्दल + अनस येतात त्यांची कलमें पो आकलूज व दहिगांव येथील

१ पो आकलूज येथील

१ के॥ मजकूर पेटे मुघा

१ गुजर व वाणी वगैरे या दर दुकानास दर सणास गूळ वजन

दु दा डी टकाभार ( फाटलें आहे ) प्रो यतात ते सण

१ नागपंचमी

१ पोळा

१ दसरा

१ दीपवाली

१ संक्रात

१ संवत्सर प्रतिपदा

६

१ सिमग्यास दर दुकानास गुळ वजन दुदाडी टकाभार येकसेर प्रो व खोबऱ्यांची वाटी दर दुकानास येक प्रो

१ तेली याजकडील दर सणास तेल वजन दोनसेर प्रो येतात

१ पेंड व सरम कणसाल्लु कवाडें दोन येतात

१ ताट लग्नाचें व गोंधळाचे वगैरे येतात ते

१ गौली याजपासून दर घरास दूध वजन ८८१ यकसर बारमाही दर येकादशीस ध्यावयाचें.

१ चर्मी जोडे चांभाराकडील दरसाल दसऱ्यास दोन प्रो येतात ते ( फाटलें आहे ) डील ध्यावयाचे.

१ मांगांकडील दवासन पायवंद व चीवट ध्यावयाचे.

१ दोराकडील मोट येक वर्षाआड ध्यावयाची.

१ कलालाकडील दारु दरभटीस दर महा वजन ८८१ प्रो येतात ते व मास विकावयास आल्या .. उकाळा ध्यावया...

१ लग्नास तेल खीसका-व साड्यास खाडवा वाटी ध्यावयाची.

पो मजकूर सिक्यावदल

१ तेल दरगांवीं दर घाण्यास वजन ८८४ प्रो ध्यावयाचें.

१ रावता महार

१ दरसाल दीड महिना ध्यावयाचे ते देहे

- १ मौजे फोड सिरस
- १ मौजे बागडे
- १ मौजे लोणंद
- १ मौजे माडवे
- १ मौजे भाम
- १ मौजे यळीव
- १ ठाणे नातपुते
- १ मौजे फडतरी

८

१ दरसाल दर गांवास पंधरा दिवस घ्यावयाचे ते देहे सुा २१

१ मांगाकडील दवासन पायबंद व चीवट १ देहे सुा ८ वडीलकीचे व भाऊ हिशाचे त्यास दर गांवास चिवट एक व दवासन पायबंद दोन प्रो घ्यावयाचे.

१ देहे सुा २१ यास दवासन पायबंद एक प्रो घ्यावयाचे.

१ चर्मी जोडा चांभाराकडील

१ देहे सुा ८ दर गांवी दोन प्रो.

१ देहे सुा २१ दर गांवी एक प्रो घ्यावे.

२

१ पेंडवल दरसाल दर गांवी कबाड दोन प्रो घ्यावे.

{ श. १६७५  
इ. १७५३

२६५०० हैबतराव जाधव बयाजी लक्ष्मण चन्होलीकर यांस निमे माम लत सरकतीनें देऊन निमे ऐवज चाळीस हजार द्यावयाचा करार केला त्या पो. ( १६७५ ).

६०० दाजी त्रिंबक यानी कन्हाड प्रांतीचे रसदेचे द. ४६०१० सरकारांत देविले. तो ऐवज पुण्यास जमा करून ठेवला आणि ऐवज न घेतां दुसरे-कडून भरणा केला. ऐवज बसून राहिला त्याचें व्याज ... ( १६७९ )

अधिकार नेमणूक

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री रामाजी माहादेव स्वामी गोसावी यांस पोष्य माधवराव बल्लाल प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन

# राज्यव्यवस्था

## अधिकार नेमणूक

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री रामाजी माहादेव स्वामी गोसावी यांस पोष्य माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये लिहित जाणे. विशेष, तुम्ही विनंति पत्र पाठविले ते प्रविष्ट जाहले. करडा घोडा आरबी पाठविला तो कार्याचा नाही. कुमाइत घोडा तेथे राहिला आहे तो सत्वर पाठवून देणे. ( या खालील मजकूर फाटून गेला आहे. )

कल्याण सुभेदार } अधिकार नेमणूक { श. १६९३ वैशाख शु. ११  
इ. १७७१ एप्रिल २५

राजश्रिया विराजित ( पृ. ४८ शेवटच्या पत्राप्रमाणे ) विशेष; तुम्हाजवळ आरबी घोडा आहे त्याचे सरकारात प्रयोजन आहे. तरी पत्र पावताच आरबी घोडा हुजूर पाठवून देणे जाणजे. छ ९ मोहरम सुा इहिदे सबैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे घोडा जलद पाठविणे हे विनंती.

किता } { श. १६९४  
इ. १७७३

(एका हिशेबावरून सुभेदारांचें उत्पन्न (शक १६९४ मधील) दिसतें तें असें)

४६६०८ = हिशेब साठी माा सदाशिव राम दामले

१५०० खुदवेतन नेमणूक दरसाल

२५० सरंजाम पालखी एकसाला आड सरकारांतून नेमणूक

४६२॥ = मुकासागांव मौजे मुंजीवली

२२५० सिलेदार नेमणूक राउत आा १५ दर १५० प्रो

६० कारकुनीची असामी निा सरपाटील

१३७॥ फरास दिवट्या व कामाठी

४६६०८ =

कित्ता } { श. १६९६  
इ. १७७४

नेरळ सुभ्याचा बद्दलमुशाहिरा—एक वर्षाचा ( शक १६९५ सालचा )  
२०५० रु. असल्याचें दिसतें.

३७०० सरकार कल्याणकडे बाा मुा सुभा कल्याण सन खमस

३५०० ऐनवेतन र्हा. ७००० पो वजा निमे दिनकरपंत.

२०० भोजनखर्च.

नुळशीबागवाले } { श. १६९७  
इ. १७७५

२७९०॥= किले पुरंधर वरात कारकुनाचे वेतना बाा रु. ५७९०॥=

पो परभारा गडास पावले ३००० बाकी.

कल्याण सुभेदार } भागीची मामलत { श. १६९८  
इ. १७७६

२७५० रु. वेतन नरहर गोपाळ भागीची मामलत सव्व दुसाला वेतन  
खासगीकडे जमेस आले. हल्लीं भागीचा हिशेब

१७५० वेतन सन सव्वैन ३५०० पैकीं

५०० मोकासी याजकडील सन सव्वैन पो १००० पो

५०० सन इहिदेंत निमे वेतन पो १७५० पावावे ते २२५०

घेतले ते नीमेचा ऐवज वगैरे

कित्ता } { श. १७०१ श्रावण व. ५  
इ. १७७९ सप्ट. १

राजश्रिया विराजित राजमान्य राजेश्री रामराव नारायण स्वामी गोो यांस—

पो माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल  
जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे विशेष; राा रामराव अनंत यांचे तीर्थरूप  
अनंदराव राम याजकडे मौजे मुंजीवली वाइंगणी ताा चोण तालुके राजमाची  
बागा व खेरीज तैनात पेसजीपाखून चालत आहे त्यास आनंदराव राम मृत्यु पावले  
साा ( सव्व ) मारानिलेचे नावे पेशजी प्रो करार करून हे सनदपत्र सादर केली  
असे. तरी मौजे मजकूरचा आकार होईल तो याचे नावें खेरीज तैनात तालुके  
मजकूरचे हिसेथी खर्च लिहीत जाणें जागीजे. छ १९ सावान सुा समानीन मया  
व अलफ बहृत काय लिहिणें हे विनंती

तुळशीबागवाले }  
 कल्याण सुभेदार }

{ श. १७०१  
 { इ. १७७९

७५०० देणे गाडदी दिला सय्यद अहमद वगैरे यास रोजमरे याचे आकारा-  
 पो वरात छ १९ साबान इ. २०००० पो जमा गोविंद नाईक ( १७०१ )

कल्याण सुभेदार }

{ श. १७०५ माघ शु. ६  
 { इ. १७८४ जाने. २७

राजश्री चंद्रासिंग सिकें हवालदार व कारकून किले विकटगड गो

अखंडित लक्ष्मीआलंकृत राजमान्य-स्नो माधवराव नारायण प्रधान आशी-  
 र्वाद व नमस्कार सु आर्वा समानीन मया व अलफ तालुके कर्नाळा येथील माम-  
 लत आनंदराव राम यांजकडे होती त्यास ते मृत्यु पावले सबब त्याचे पुत्र राजश्री  
 रामराव अनंत याचे नावे करार करून हे सनद सादर केली असे तरी तुम्ही  
 मारानिले याचे रजातलवेंत वर्तोन सरकार लक्ष राखोन किले मजकूर येथील  
 अलंगनोबत चौकी पाहारा यथास्थित करीत जाणें जाणीजे छ ४ सोवाल आज्ञा-  
 प्रमाण ( लेखन सीमा ).

कल्याण सुभेदार }

कांहीं अधिकारी

{ श. १७०५  
 { इ. १७८३

राघो बल्लाळ फडणीस ता सुवर्णदुर्ग; गोविंदराम कारलेकर हवालदार ता  
 सोनाळें; बाळाजी गणेश साठे पोतनीस साष्टी; बाळाजी महादेव भिडे फडणीस  
 ता साष्टी; नारायण केशव दत्तरदार साष्टी; चापजी विश्वासराव हवालदार किले  
 करनाळा; विठोजी नाईक देवघरे हवालदार व कारकून किले करनाळा ( श.  
 १७०५ ); नारो केशव हवालदार करनाळा ( १६८३ ); जगन्नाथ नागेश तोफ-  
 गोळ्याच्या कारखान्यावर कारकून; बळवंतराव भिकाजी सरचिटणीस प्रात कल्याण;  
 लक्ष्मण प्रल्हाद कल्याणच्या सरकारवाड्यांतील कारकून; गोपाळ नारायण हशम-  
 नीस कल्याण.

कल्याण सुभेदार }

{ श. १७१८ ज्येष्ठ शु. ६  
 { इ. १७९६ जून ११

राजश्री हवालदार व कारकून किले करनाळा गोसावी यास

अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य-स्नो बाजीराव रघुनाथ प्रधान आशी-  
 र्वाद व नमस्कार सुा सबा तिसैन मया व अलफ तालुके कर्नाळा येथील मामलत  
 आनंदराव राम यांजकडे होती त्यास ते मृत्यु पावले सबब त्याचे पुत्र राजश्री

रामराव अनंत याचे नावे करार करून हे सनद सादर केली. तरी तुम्ही मारानिले. याचे रजातलबेत वर्तोन सरकारलक्ष राखोन किले मजकूर येथील अलंगनौबत. चौकीपहारा यथास्थित करीत जाणें जाणजे इ.

कित्ता } वर्षासनं }

१३०७४= मोघम खर्च

१५। नजर श्रीमंत रावसाहेब मोहर दसऱ्यास

८२३ वर्षासनापैकीं दील्ले

२०० नाना फडणीस

१०० रामचंद्रपंत देवघर

७५ त्रिंबकराव चिटणीस

५० नारोपंत परचुरे

१२७ सदाशिवभट दाते

१४६ नारो निळकंठ मुजमदार

२५ राघोपंत बिवलकर

१०० लक्ष्मणपंत देशमुख

८२३

९६४= कित्ता

१० सीवरामपंत मोडक

१० कारकून ना चिटणीस

५ सदाशिवपंत

५ कुशाबा जोशी

१० बाळाजी गणेश भिवडकर

५ दादाजी फडके

१४॥ सदाशिवपंत म्हसकर निा रावसाहेब

१५।= गोपाळ जोशी ( निसबत ) श्रीमंत रावसाहेब

६ रामचंद्रजी निा दत्तरदार

१० गोविंद आप्याजी

५ सदाशिवपंत अभ्यंकर

९६४=

६२॥ चोपदार निा सरकार

६४ खिजमतगार ,,

१४०० रु. देणें नारो निलकंठ मजमदार हुजूर वर्षासन झा सन सबैन ताा इहिदे  
दुसाला दर ७०० प्रो ७०० कल्याणकडे ७०० नेरळकडे

किता }	वेतन	{ श. १६८८ इ. १७६६
--------	------	----------------------

सखाराम जोशी कारकून-एक सालाचें वेतन रु. ७५

सदाशिव चिमणाजी कारकून-नेमणूक रु. १०० वर्षाची.

बाळाजी महादेव साटे-२०० रु. एकसाली वेतन गुमास्तगिरी चौधरी  
प्रात करनाळा झा सन समान ताा सालमजकूर तीसाला दरसाल रु. २०० पैकीं  
आगरे याजकडे सरंजामास निमे मुलुख गेला त्यांजकडून यावयाचे रु. १००  
बाकी सरकार अमल पो दरसाल रु. १०० प्रो

१७५ रु. जमा वेतन सरनाईकी किले विकटगड वेतनपैकीं खासगीकडे  
दरसाल पंचवीस रु. द्यावयाचा करार आहे त्याप्रो जमा सात वर्षांचे सन सबापासून.

तुळशीबागवाले }	वेतन	{ श. १६८८ इ. १७६६
----------------	------	----------------------

३०० नारो दत्तो किले प्रचंडगडचे सवनिसीचे आसामी बाा सन  
सबाचे ( १६८८ )

३५० पुरंधराकडील सन तीसाचे आसामी फडणीशी ( १६९१ )

तुळशीबागवाले }	वेतन	{ श. १६९० इ. १७६८
----------------	------	----------------------

३०६॥ माधवराव निलकंठ रुपये जमा वेतन फडनिशी प्रांत, पुणे,  
समानचे ( १६९० )

कल्याण सुभेदार }		{ श. १६९८ इ. १७७७
------------------	--	----------------------

१५० रु. रामचंद्रपंत देवधर दत्तरदार हुजूर वर्षासन पो

८१८= सरकारसाठी मोघम खर्च हिशेव पुणें ( श. १६९८ पौष )

१६ मौजे पुरंधर श्रीमंतांचे दर्शनसमर्थी

६ चोपदार





६ किले पुरंधर बाा मुा देणे विठनाक द्ा डोगरोजी नार्हक यादव यास साल मजकूर पैा आटवा रोजमारा ( शके १७०१ ज्येष्ठ )

५०० किले पुरंदर शुा २ राजमाची नागपंचमीचे वाटणीबद्दल ( श्रावण १७०१ )

तुळशीबागवाले } { श. १७०२  
इ. १७८०

२७० किले पुरंधर प्याद्या बाा सन समानीचे दरसाल पो दसमाही दर आा रु. ५० प्रो रु. ३०० वजा कारकुनी व सादीलवारी दर असामीस रु. ५ प्रो रु. ३० बाकी ( १७०२ )

तुळशीबागवाले } { श. १७०८  
इ. १७८६

१५६ बाळाजी नरसिंह वेतन सरकारचे पोतनिशीचे असामी बाा सन समानीनचे येणे रु. ३१२ पो निमे वाटणीचे आले ते ( १७०८ )

तुळशीबागवाले } { श. १७१०  
स. १७८८

२०० वाा ३० वशाख १७१० देणें पोतनीस सरकार यांस झाा सन सीत समानीन ताा सन समानीन दुसाला ताा विनायक हरि सोमण.

तुळशीबागवाले } { श. १७११  
इ. १७८९

१५० किले पुरंधर माहिपतराव बापुजी याचे असामीचे वेतन सालमाा सन तीसेनचे देणें ते ( १७११ )

खाजगीवाले } { श. १७०१  
स. १७९९

६४ रु. सरकार पो घोडी व उंट निसबतीस आहेत सबब त्याचे चाकरीचे माणसाचा रोजमरा

२८ सारवान आा १ झाा मोहरम ताा रजब पुढें सावनांत उंट सरकारांत दिल्ले सबब रजेस पो. मुा माहे दरमहा तैनातीपैकी रोजमरा रु. ४ प्रो आकार एकूण

३६ मोतादार आ १ झा मोहरम ता जिल्हेज अखेर सुा १२ माहे  
दरमहा तेनात पो रोजमरा रु. ३ प्रो. ( १७२१ )

१० रु. सरकारपागेची घोडी व उंट निसवतीस आहेत त्यांचे माणसांचा  
रोजमरा

४ मोतादार १ माहे २ दर २ प्रो.

६ सारवान १ माहे २ दर ३ प्रो.

तुळशीबागवाले }

{ श. १७२३  
इ. १८०१

३ रु. प्रांत पुणे नारो निलकंठ मजमदार यांचे वेतन सुभ्याकडून  
पावावे तें पावले नाही. हल्लीं मारनिल्हे यास सरकारात लक्ष रुपये मागतात तेव्हां  
मजमदार यांनीं विनंती करून वेतनें माहलोमाहाली येणें राहिलीं ती वसूल करून  
देतो म्हणून आवा काळे यांजकडील ब्राह्मण सिपाई मागून घेतले ते इकडे तगा-  
द्यास बसले आ ६ ( १७२३ ).

(दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत सर्व वसूल प्रत्यक्ष बाजीराव करून घेई.)

खाजगीवा

पगार

{

५६ बारगीर रामजी खोड अवल ता अखेर सुदत माहे १२ दरमहा  
तैनात रु. ६ प्रो कबज रु. ७२ पो वजा ६ आकरमाही; १ कारकुनी बाकी  
रु. ६५ पो आदा कैलासवासी बावाचे वेळेस रु. ९ बाकी हल्लीं.

४१ महादाजी पखाली झा अवल ता अखेर सुा माहे १२ दरमहा ३॥  
प्रो वजा कारकुनी १ बाकी.

कल्याण सुभेदार }

{ श. १६८१ पौषशु. १२  
इ. १७५९ दिसें. ३०

इनामपत्र समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रावोजी  
आंगरे वजारतमात्र बनाम राजश्री रामाजी महादेव उपनाम विवलकर सुभेदार  
सुा सितैन मया व अलफ दिले इनामपत्र येसे जे मसलतीमुळें तुमची खासा  
स्वारी माहाल थल ता अष्टागीर सुभा प्रां चेऊल येथें येऊन मुकाम करून  
स्वामीकार्य सिद्धीस पावल्या नंतर माहाल मजकूरपैकीं वाडिया व वाड्या मजकूरची  
सेत जमीन— वाडिया थल वाडी बाबत विवलकर निा विठ्ठल वाडी प्रभवडी

राना नाना गोडबोला व गण जोशी व गोप पाटले व वाडी मजकूरचे सेत बना काव्या

येकूण हरलीवालीवाडी याची सेत जमीन देखील इनामविसी विनंती केली येसियास राजश्री स्वामीच्या राज्यांत आपण येकनिष्ठ सेवा करून श्रमसाहास केलें व करीत आहेत याजवरून वाडियाचा विषय आहे ऐसे नाही म्हणून त्यावरून हरली वाड्या व वाडियाची सेतजमीन जलतरू-पाषाणक्षेपनिक्षेप हल्ली लावणी माड पेढ सुपारी व झाडझाडोरा व पेस्तर लावणी जीतजित्रप होईल त्या देगील वाड्या मजकुराची सेतजमिनी देखील कुलवाव कुलकानू खेरीज हकदार नालदरसाल आकार होत जाईल त्याप्रमाणें इनाम खर्च पडत जाईल तर आपण व आपले पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने वाड्या मजकूर सेत जमीन देखील इनाम अनुभवित जावे रवाना छ ९ माहे जमादिलाखल (मोर्तव सुद) (वाटोला शिक्षा)

कल्याण सुमेदार }

{ श. १६८२ माघ शु. १२  
इ. १७६१ फेब्रु. १६

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रामाजी महादेव स्वामी गोसावी यास—

पो वाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार, विनंती उपरी, येथील कुशल जाणून स्वक्रीये कुशल लिहीत जाणें विशेष. गुलाब मोहिदीन व गुलामअली चौधरी प्रा कल्याणभिवंडी यांस तो अडखली व ताा तुंगारतण व ताा वारापाडे व को आवटे पो करनाला येथील वतनाचा हक्क वारा वर्षे पोहोंचत नाही; तुम्हाकडे वसूल झाला आहे येविशीं तुम्हांकडील राजश्री नारो केशव यांस चौधरी हटाक्रीतात त्याची पत्रे पो मजकूरचे जमिनदार बोलावून हिशेबाचा फडशा करून देतो म्हणोन याजपाशी असता हक्काचा निकाल करून देत नाही. ऐसियांस येविशीं आज्ञा होऊन सदरहु वारा वर्षांचा हक्क राहिला आहे तो देवावा म्हणून चौधरी याकडील गुमास्ते माहादाजी जनार्दन याणी हुजूर विदित केलें. यास याचा हक्क वारा वर्षे यास कां न पावला ठेवावयास प्रयोजन काय हल्ली हें पत्र तुम्हास लिहिले असे. तरी पत्रदर्शनी याचा हिशोब करून याचा हक्काचा पैका होईल तो वारून देणें उजूर न करणें. येविशीं फिरोन बोभाटा येजं न देणें. जाणजे छ १० रजब सुा इहिदे सीतैन मया व अलफ. पुढे चौधरी याचा हक्क सुरळीत

चाले नाहक गैर वाजवी खलेल न होय तें करणें. जाणजे छ माा बहुत काय लिहिणें हें विनंती.

कल्याण सुभेदार }

{ श. १६८३  
इ. १७६१

( रामाजी महादेव याचा बाळाजी महादेव नांवाचा भाऊ असावा; ह्याने शक १६८३ मध्ये भिवंडी प्रांताची गुमास्तगिरी गुलाम मोहिद्दिन व गुलाम अल्लिचौधरी याजपासून खरेदी केली. )

तुळशीबागवाले }

दरवार खर्च

{ श. १६८३  
इ. १७६१

शके १६८३ पाटिलकी खरीदी केली वृशभनाम संवत्सरे जेष्ठ मास नावें

७००९।- खरीदी पाटिलकी मौजे कोकमटाण पाा कुंभारी येथील चौथार्डे पाटिलकी व कुपण घेतले त्यास खरिदीस व महजरास वगैरे खर्च ऐन खरिदी

२६० सन सवा सन ११६६ शके १६७८ रोख सखलादा वगैरे खर्चास गांवकरी यानी घेतले शके १६८३ सन ११७१ जेष्ठ शु. १३

२४०० देणे बाबुराव विष्णु पाा मोजे खिरडी पाा पाटोदे याजवळ महादाजी आबाजी पुरंदरे दिवाण राजश्री बाळाजी बाजीराउ प्रधान याचे नावे पाटिलकीचे खरिदीखत पूर्वा गांवकरी यानी दिले होते ते मानसिंग द्या पागा याने जातखत पसतिशा रुपयांचे देऊन खरिदीखत व गांवकरी यांचा रोखा सोडवून घेतला त्यापैकी रोख रुपये मानसिंगानें ११०० दिले बाकी देणे राहिले ते हस्ते माहादाजीपंत खिरडीकर तक्षीमदार बाबुरायांचा याजवळ भैराळ कृष्ण कमावीसदार पैकी गांवकरी यानी पेसजी दिले रुपये ७३५ बाकी ७४९।० पैकी वजा सूट रुपये ७५ बाकी ६७४। याखेरीज गला कैली सोळीले मापे खंडी ६।। ३।। एकूण खते २ पैकी गावकरी यानी पेसजी वसूल दिले।

खंडी ६। ४॥—बाकी ०।४०९ रुपये १०॥ पावणे आकरा व नख्त साहासे सवाचवऱ्याहत्तर एकूण सासे पंच्यासी व सनगें समजाविसी बदल रुपये १५ एकूण सातसे रोख हस्ते मजकूर पावतीचे कवज असे

६०० सखंभट मुले जोसी मौजे मजकूर खते सुमार ७ एकूण रुपये ५९३ व समजाविसीमुळे ७ एकूण रोख हस्ते मजकूर पावती घेतली असे.

२८३ भिकाजी सेलका वस्ती मौजे मजकूर नख्ताचीं खतें २२ एकूण १८०६ पैकीं वजा दुवारा खते सुमार १६ एकूण रुपये ९५० बाकी रुपये ८५६ पैकी गांवकरी याजकडून वसूल पावला ६२६ बाकी २३० व गल्याबद्दल खते २ न्हानी खंडी १ व नक्ताच्या खतांत गला आहे एकूण २।४८। पैकी गांवकरी यानी वसूल दिव्हा १।४८। बाकी गहू खंडी १ एकूण रुपये ५३ व नख्त—दोनसे तीस एकूण दोनसे च्यासी रोख देउन खते माघारी घेतली व कवज घेतले असें.

१५८३

सदरहू पैकीं पाटिलकीचे खरिदीखताच्या भरण्याहून ज्याजती ऐवज जाला रुपये ३४३ तिनसे त्रेतालीस ते तिही तक्षी-माचे भावाचे नावे कर्जदादन लिहिले असेल बाकी बाा खरिदीखत

५०००

११९७॥= महजरसमई खर्च

३१५।-पाा कुभारी गांव ३२ वजा मौजे मजकूर १ बाकी ३१ येथील पाटील कुलकर्णी महजरावर साक्षी घालण्यास आले त्यास तिबटे दर गावास सुमार ३ प्रॉ सनगे ९३ एकूण ३२॥ काजी जैन खुदीन व महमद आकरम नायब वगैरे आा ८ एकूण तिबटे हस्ते

- २७॥३॥ दिा धीराजी पवार आ २ सनगे सुमार ४  
 ५॥३॥ दिा सोभागसिंग कारकून १  
 ३९॥ त्रिवक मल्हार व त्रिवकजी नाईक दिा सरदेशमुख व  
 कारकून २ एकूण सनगे ६  
 ४० गोविंदपंत दिा जगजिवनराव पवार धोंडो गोपाळ सनग १  
 २०॥१॥ विसाजी लाडदी व धिराजी पवार व कारकून वगैरे आ  
 एकूण सनगे ४ एकूण  
 ५५॥१॥ येशवंतराव वा मानसिंग जाधवराऊ देशमुख देशपांडिये  
 ७२८॥१॥ येशवंतराव वा मानसिंग जाधवराऊ देशमुख देशपांडिये  
 ५५८॥१॥ खासा २५ भेटी समई २  
 ३०८॥१॥ महजर समई ४  
 ५५८॥१॥
- १७ धोंडो गोपाळ व कारकून दोन एकून ७ नगे ४  
 ७२८॥१॥
- ८॥१॥ सवनीस व चिटनीस पाा मजकूर सनगे २  
 ४॥ नायकवडी १  
 २०॥ सावल विहीकर व रुइकर सिवधडे पाा संगमनेर सनगे तिवटे ६  
 १८ बालाजीपंत टोपे पारसनीस येवलेकर सनगे २  
 १३ चत्रसिंग मानसीग दिा पागा याचा वाप सनगे २  
 ६१६॥०॥ मौजे मजकूर व मये मजरे कंचनपूर  
 ६१६॥०॥  
 ७४॥३॥ तिही तक्षीमाचे भाऊ सनगे १४  
 ११३॥३॥ पाटलांचे भाऊ ३४  
 ५९॥१॥ कुलकर्णी सनगे १२  
 ८ चौगला सनगे २  
 १८१॥१॥ थळवाईक ६०  
 ५३॥१॥ जमले आसामी २२  
 ५१॥ आडाण आसामी सनगे २४

७६॥ कारू २५ तिवटे

६१६॥॥

११९७॥॥=

१५७ नखत

४२ जेकुदीन काजी शालजोडीबद्दल ४०, बाकी २

१० नायेंब

७५ धोंडो गोपाल आा देशमुख देशपांडिये याचे बापास

शालजोडी

२० कुलकर्णी

१० मौजे मजकूरच्या माहाराचे बायकांस साड्या

१५७

१५४॥भोजन खर्च व घोडी यांस दाणा व पानसुपारी महजर-

समइ गावगनाचे पाटील कुलकर्णी आले त्यास खर्च

१५०९॥-

५०० सेरणी पाटीलकी समधे सरकारची पत्रे करून घेतली त्यांस

सरकारांत देउन पावल्याचा जाब घेतला आसे छ ९ जमा-

दिलावल सन सवा शके १६९८

७००९॥-

१३२३०= मौजे कोकमठाण येथील गावची बाकी सन तिसाची सरकारची

देणे ते पाटिलकीचे खरीदीखत करून ध्यावयास बक्षीस पांच

हजार सरकारातून कोकमठाणचे ऐवजी देविले होते त्यापैकी घेऊन

नांवे लागा

३४१६॥= निलकंठ महादेव जमा सरकारातून कोकमठाणचे पाटिलकीचे

खरीदीखत करून ध्यावयास सरकारातून बक्षीस पांच हजार

कोकमठाणीहून दरसाल हजार रुपये प्रौं मानसिंगाकडून देविले

पांचहजार त्यापैकी गावचे ऐवजी पावले रुपये

२६० सन सव

१३२३८= सन तिसांची वाकी हिसेवी राहिले ते सन इहिदे  
खर्च ल्हा

१५८३८=

वाकी ऐवज कोकमठाणचे ऐवजी मानसिंगाकडून पावला नाहीं  
तो पुणे सुभ्याकडून घेतला सन ईहिदे पा १७ सदरहू पावेतो  
गुा रामचंद्र उमाजी आसे

भाद्रपदमास

५३ ग्वा पाटिलकी कोकमठाण येथील कागदपत्रवाले महजर  
लोक ते समइ सनगे दिव्ही नव्हती ते हली दिव्ही मेजवानी  
१५ रामचंद्र धोंडदेव द्या पागा मानसिंग  
१७ बालाजीपंत द्या पागा रामचंद्रपंतांचा भाचा  
२१ मानसिंगाचा लेक

५३

तुळशीबागवाले }

{ श. १६८५  
इ. १७६४

३४१ मौजे कोकमठाण पाटीलकीची महजर करून घ्यावयास गांवास  
गेलें ते समयी पहिलीं कजें गांवाकडे होती ते कर्जदार जमा झाले त्यांचीं कजें  
वारलीं. त्याची अलाहिदा याद आहे. ५००० रु. पाटिलकीबा भरणा देऊन  
जाजती पावले ते ( १६८५ पैष )

तुळशीबागवाले }

{ श. १६८३  
इ. १७६१

पाटोदे द्या रामचंद्र दामोदर याजकडून देऊन पसतीशा रुपयांचे खत  
मानसिंगाचे सोडवून घेतले आकरासे मानसिंगाचे दिव्हे होते ते त्याचे बापाजवळ  
दिव्हे. सदरहू पसतिसशाच्या पावत्या दोघापासून दोन घेतल्या आसेत छ २६  
सवाल सन ११७० ( वैशाख वा १३ ता. १-६-१७६१ )

११०० मानसिंग द्या पागा याने बाबुराव विष्णु जवळील खरिदीखत  
सोडवून रोख दिव्हे होते ते त्याचे बापाजवळ चत्रसिंगाजवळ देऊन पावती घेतली  
आसे रूपये ३५०० चे खत व खरिदीखत गांवकरी याचे सोडवून मानसिंगाने  
घेतले त्यापैकी रोख दिव्हे होते ते दिव्हे छ २६



१२४० कर्जे वारण्यास आमानत रामचंद्र धोंडदेव दिा पागा मानसिंग याजवळ ठेविले ते तेच समई त्याजपासून घेऊन कर्जे वारिली गावकरी यांची पेसजीची बाकी होती तपसील छ ११ जिलकाद सन ११७१ (श. १६८३ ल्येष्ट ग्या १३ ता. १५-६-१७६१ )

७०० त्रिंबक मल्हार दिा मल्हार दादाजी याची खतें ६ एकूण  
१४८४।

कल्याण सुभेदार }

{ श. १६९४ माघ शु. १२  
इ. १७७३ फेब्रु. ४

राजश्री आनंदराव राम उपनाम त्रिंबलकर गोत्र काश्यप सूत्र आश्वलायन  
गोसावी यांस

छ सेवक नारायण बळ्हाळ प्रधान नमस्कार सुा सलास सवैन मया व अलफ शके १६९४ नंदननामसंवत्सरे तुम्हीं हुजूर कसवे पुणें येथील मुक्कामी घेऊन विनंति केली कीं, आपले तीर्थरूप रामाजी माहादेव याणीं स्वामीशेवा येक-निष्ठपणें बहुत दिवस केली; यास्तव स्वामीनी कृपाळू होऊन कुटुंबाचे योगक्षेमार्थ मौजे नांदिवडें तर्फ सैतवडे प्रांत राजापूर हा गांव देखील पेट व बाग व मिठागर सुधा इनाम देऊन पत्रे करून दिली. त्याप्रमाणें इनाम चालत आहे त्यास पेट किले जयगडाखालील मौजे मजकूरचे जमिनीत आहे याजकरितां इनामात आली यामुळे किल्याची गैरसोय. सत्रव हाली इनामापैकी पेट सरकारात किल्याकडे ठेऊन पेटेचे मोबदला मौजे उसाटणें तर्फ तलोजे प्रांत कल्याण हा गांव स्वामीनी इनाम देऊन आलाहिदा पत्रे करून दिली आहेत त्यास मौजे नांदिवडे येथील पंशजीचीं इनामपत्रें सरकारांत घेऊन खेरीज पेट करून मौजे मजकूरची इनाम पत्रें स्वामीनी कृपाळू होऊन आपले नावे करून दिलीं पाहिजेत म्हणून. त्याजवरून मनास आणिता तुमचे तीर्थरूप याणी स्वामिशेवा एकनिष्ठपणें बहुत दिवस केली यास्तव कुटुंबाचे योगक्षेमार्थ मौजे मजकूर देखील पेट व बाग व मिठागर सुधा गांव इनाम दिला त्यास पेट किल्या खालील मौजे मजकूरचे जमिनीत आहे याजकरितां इनामात दिली यामुळें किल्याची गैरसोय सत्रव हाली इनामापैकी सरकारात किल्याकडे ठेऊन पेटेचे मोबदला मौजे उसाटणें तर्फ तलोजे प्रांत कल्याण हा गांव इनाम देऊन आलाहिदा इनामपत्रें करून दिली आहेत. त्यास

पेशजीचीं इनामपत्रें पेट सुधां गांवचीं होतीं तीं माघारी सरकारांत घेऊन हालीं खेरीज पेट करून मौजे नांदिवडे देखील बाग व मिठागर सुधा दरोबस्त कुलबाव कुलकानु हालीपट्टी व पेस्तरपट्टी खेरीज हक्कदार व इनामदार करून जलतरु-तृणकाष्ठपाषाणनिधिनिक्षेप सहित इनाम तुम्हास करार करून दिल्हा असे तरी मौजे मजकूर खेरीज पेट करून सदरहू प्रमाणे तुम्ही आपले दुमाला करून घेऊन तुम्ही व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरनें इनाम अनभऊन सुखरूप राहणे. जाणिजे छ ११ जिल्काद अज्ञाप्रमाण ( लेखन सिमा ) ( पत्रावर मुख्य प्रधान नारायणराव यांचा वाटोळा शिक्षा आहे )

कल्याण सुभेदार }

{ श. १७०६  
इ. १७८४

१० रु. जमा मसाला चिरनेर पो गाा विठोजी चव्हाण गणबाराव व मल्हार त्रिंबक साष्टीस हिशोबाकरतां आले होते ते न पुसता गेले सबब जमा पोता.

५ गणपतराव

५ मल्हार त्रिंबक

कमावीस जमा मद पाटील हजारी मौजे उसटणें ताा तळोजें मुंबईस जीनस बेलापूर पावेतों न्यावपाकरितां चार वेठे देणें म्हणून चिटी गेली असतां वेठे न दिल्ले साा ( रुपयांचा आंकडा फाटला आहे. )

कल्याण सुभेदार }

{ श. १७१८ ज्येष्ठ शु. ६  
इ. १७९६ जून ११

अखंडित लक्ष्मीआलंकृत राजमान्य राजश्री लक्ष्मण राम गोसावी यांस-सेवक बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार सुा सवा तिसैन मया व अलफ-रामराव अनंत यांजकडे मौजे नांदिवडें ताा सेतवडे तालुके रत्नागिरी हा गांव दरोबस्त इनाम पेशजीपासून चालत आहे त्यास ते मृत्यु पावले सबब त्याचे पुत्र राा आनंदराव राम यांजकडे मौजे मजकूरचा दरोबस्त अंमल इनाम पेशजीप्रमाणें करार करून देऊन हे सनद तुम्हास सादर केली असे. तरी गांवचा अमल सुदामत चालत. आल्याप्रमाणें मारानिलेकडे चालवून आकार तालुके मजकूर येथील हिसेवी बाचे नावे इनाम खर्च लिहीत जाणे जाणिजे छ ५ जिल्हेज आज्ञापना ( लेखन सीमा )

चिपळूणकर जमाखर्च } सरकारी कुरण { श. १७२२ चैत्र शु. २  
श्री नकल { इ. १८०० मार्च २७

अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री माधवराव गणेश कादार  
पो सिनर गोसावी यास

सेवक बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार सुा इहिदे मयातैन व अलफ  
राजश्री नारो दिनकर कारकून दाा खासगी नाा नारो सिवराम याचे तीर्थरूप  
दिनकर धोंडदेव यास सन तीसा तिसेनात\* गवत पावले आहे त्यास ते मृत्यु  
पावले. सा त्याचे पुत्र मारानिले यास पेशजी प्रो सालमजकुरी गवत पुले सर  
१५००० पंधरा हजार पुले देविले असत तरी पो मजकूरचे कुरणपो गाव-  
गनाचे बेगारी येऊन गवत कापितात त्यापो देणे जाणिजे. छ १ जिल्काद आशा-  
प्रमाण मोर्तवा.

चिपळूणकर } दोन आप्याचें रोजासन { श. १७४२ श्रावण शु. १०  
इ. १८२० सप्ट. २

सरकार कंपनी ईसन बहादूर प्रांत खानदेश पो रायपूर महालांत

बनाम मामलतदार हाल व इस्तकबाल व देशमुख व देशपांडे पो रायपूर  
सुा ईहिदे अशरीन मया तैन व अलफ वेदमूर्ती राजश्री भास्करभट बिन महादेव  
भट ईा नारायणभट उपनाम भावे वास्तव्य वाई हाली वस्ती पुणे याणी विदित  
केले की आम्हास वर्षासन पो मारी सायरपौ दररोज ८= दोन आणे प्रो  
सालीना रु. ४४। सनद बाळाजी बाजीराव प्रधान याची होती त्याचा भोगवटा  
पाहून हाली मुकरर करून दिल्ले रु. ३५ पस्तीस रु. करार करून दिल्ले तरी  
सदरदू पसतीस रु. भटजी यास महाल-पोत्यातून देत जाणे या सनदेची प्रती  
लिहून देऊन अस्सल सनद भटजी यास भोगवटियास परतोन देणे जाणिजे  
तारीख २ माहे शपटंबर सन १८२० इसवी छ २३ माहे जिल्काद सन  
१२३० फसली सुा नंदूरवार सही इंग्रजी.

तुळशीवागवाले } { श. १६७३  
इ. १७५१

(सरकारांतून वतनपत्रें वगैरे कागद करून घेण्यास बराच खर्च येत असे.)

१०० रु. पेटेच्या कागदावाा दरवारखर्चास दिल्ले

४० ,, गंगाराम शेटया वतनपत्रावाा देणें कारकुनी ३० फडणीस,

५ बाजी चिटणीस, ५ महादाजीपंत गुरुजी. ( १६७३ )

तुळशीबागवाले } वतन { श. १६७८ पौष  
इ. १७५६-५७

७५ सदाशिव बल्लाळ कुळकर्णी मौजे कोकमठाण मौजे माचे पाटिलकीचे खरीदीखत करून घेतले त्याजवा दिव्हे धोंडो लक्ष्मण मिा शुा ९

५० कित्ता

२५ सेल्या बा

७५

तुळशीबागवाले } { श. १६७९  
इ. १७५७

३४५ अंताजी अप्पाजी परखंदी येथील कुळकर्णाचे कागदावा. ३०० प्रतिनिधीकडे द्यावयास हस्ते आवाजी रामचन्द्र; ४५ कारकून वगैरे यांस द्यावयास ( १६७९ )

५५ परखंदीचे कुळकर्णावा वस्त्रे देणे प्रतिनिधि व एमाजीपंत आण्णा एकुण तिवटे २ व शेले २.

१ रु. इनाम देणे जासूद सरकार यास इंग्रज गेल्याची बातमी घेऊन आले त्यास शु. १२ चैत्र १७०३ ( इ. १७८१ एप्रिल ६ )

कल्याण सुभेदार } श्री { श. १७०५ ज्येष्ठ शुा १५  
इ. १७८३ जून १५

अखंडित लक्ष्मीआलंकृत राजमान्य राजश्री महिपतराव कृष्ण गोसावी यांस-सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सुा अर्वा समानीन मया व अलफ राजश्री रामराव अनंत याचे तीर्थरूप अनंदराव राम यांजकडे मौजे नादिवडे ताा सेतवडे तालुके रत्नागिरी बागा पेशजीपासून इनाम दरोवस्त चालत आहे. त्यांस अनंदराव राम मृत्यु पावले साा याचे नावे पेशजी प्रो करार करून हे सनद पत्र सादर केली असे तरी मौजे मजकूर बागा व मानिलहेकडे इनाम चालवणे जाणजे छ १४ रजव बहुत काय लिहिणे लेखन सीमा

तुळशीबागवाले } { श. १७०५ फाल्गुन  
इ. १७८४ मार्च

०= इनामखर्च देणे कासीद कासीहून बाळाजी महादेव याजकडून कागद घेऊन आला त्यास

तुळशीबागवाले } वास्तु-नियंत्रण { श. १७२१  
इ. १७९९

१ देहेनगी खर्च कोतवालचे माणसास, जुन्या वाड्यांतील सोपा रस्त्या-  
बरील बांधावयास त्यावा

वैद्य } { श. १७३४-३५  
इ. १८१२-१३

र. ३ देहेनगी खर्च

२ विा कचोपंत दादाकडील प्यादे पडवीची परवानगी सांगावयास  
आले सा

१ प्यादा विा गोखले मंडपाचे उत्तरेचा भिंतीचा खटला पडला  
सा परवानगी आणली त्यास.

खासगीवाले } शेत व सैन्य पाहणी }

१५ सेतांची पाहणी करण्यावा कारकून मिरजेहून आले त्यांस देहे-  
नगी बा.

॥० उंट नफर ४ सरकारांत छापण्याकरतां तासगांवास पाठविले त्यास  
वैरण देहेनगी सरकारचे माणसास

१ नवरंगराम चोपदार स्वाराची गणती झाल्यावर मिरजेचे मुकामी.

तुळशीबागवाले } सावनूरची स्वारी { श. १६७९  
इ. १७६७

(ह्या स्वारीकरतां शेंकडा १॥ रु. व्याजानें पेशव्यांस कर्ज काढावें लागलें  
होतें.)

११६॥॥ रु. व्याजखातें नांवे रा. पंतप्रधान सावनूरचे स्वारीतील मुद्दल  
रु. २४६६५॥॥ ह्या माघ वा १ श. १६७८ ता श्रावण शुभा ६ श. १६७९  
माहे ५८२० एकूण दर शे. १॥ प्रो.

६० रु. मौजे येरवडें ता हवेली जानोजी भोसले यांनीं मौजे मजकुरीं  
शेतें लुटून नेलीं त्या वा मजुरा देण्याचा करार रु. ९० पो पेसजी खर्च धरिले  
रु. ३० बाकी (१६७९ अधिक).

तुळशीबागवाले }

पोतदारी

{ श. १६८१  
इ. १७५९

खर्च

१७६३१ रु. मुधोजी भोसले जमा सदाशिव हरी पेशजी सदाशिव हरी यांनी पोतदारींत सरकत केली चौथाईची त्याचे रसदे ऐवजीं मारानिल्हेस जामिनकी समयीं साठ हजार रुपये दिल्ले त्याची चौथाई मारानिल्हेचे नांवें लिहिली होती त्याज-  
बा. ( १६८१ )

कल्याण सुभेदार }

श्री

{ श. १६९१ आषाढ शु. ४  
इ. १७६९ जुलै ७

राज० (पृ. ५७ श. १६८२पहा.) विशेष राजश्री विसाजी केशव यांस हुजूर यावयाची आज्ञा जाहली त्यावरून ते हुजूर आले त्या प्रांतीचा बंदोबस्त असावा याकरितां त्याणी तुम्हास तेथे रहावयाविसी सांगितलें परंतु तुमचे निसवतीचे तालुक्याचे कमीजाजती निवडिलें आहे त्याच्या मखलाशा जाहल्या पाहिजेत त्यास जीं कलमें निवडिलीं आहेत त्याचे जाबसाल तुम्हाखेरीज कारकुनाच्यानं होणार नाहीं याकरितां हें पत्र सादर केलें असे तरी तुम्ही पत्रदर्शनी निघोन हुजूर येणें येत्येसमई दादो हरी व नारायण केशव दत्तरदार तागा साष्टी यांस व तालुके सुवर्णदुर्ग व नेरळ येथील दत्तरदार माहितगार यास बराबर घेऊन येणें हें पत्र पावतांच तुम्ही निघोन येणे व तालुक्याचे कारकुनास आपली माणसे निकडीने पाठवून आणवणे जाणजे छ ३ रोवळ सुा सवैन मया व अलफ बहुत काय लिहिणे हे विनंती

स्वाजगीवाले }

सरकारांत स्वार चाकरीस लावले त्यांचा रोजमरा

{ श. १७१०  
इ. १७८८

१०८९।= तासगांवचे ठाण्यांत स्वार १० चाकरीस आहेत त्याचा रोजमरा छ १३ सफर ताा छ २९ जिल्हेज अखेर सुा माहे १०८१७ दरमाहा १५ प्रो एक माही रोजमरा १५० रु. प्रो आकार सुदल दराचे १५-९० वजा बट्टा सो ६। प्रो ९९।= बाकी नक्त मलकापुरी रु. १४९०॥=

कल्याण सुभेदार }

{ श. १७१२  
इ. १७९०

६१॥- सन तिसां सवैनात दादासाहेबांचे गेरीमुळे फाजील ऐवज पावला

तो सरकारात कर्ज जमा धरले आहे तो ऐवज गावाकडे बाकी वोटत आहे सबब सरकार कल्याणाकडे खर्च लािा जमा

खाजगीवाले }

{ श. १७११  
इ. १७८९

रु. १३५० पागेपो स्वार चाकरीस आा १० आहेत त्याच्या रोजमरेवा दर-  
महा दर आा रु. १४८- नक्त प्रो रुपये १४०॥= एक माही प्रो  
वारमाही

१४०॥= सालगुा पैकीं रोजमरा येणें तो हाली माहे सवाल

१२०९॥= सालमारपैकीं शा अवल सालता आा साल गुा माहे

१२ दरमहा १४०॥= प्रो वारमाही रु. १६८७॥ पो

पावती बाकी येणें रु. ४७८८= आदा चिकोडी.

१३५०

जमा रु.

३४४॥- स्वाराचे रोजमरे पो जमा दिला नारायणजी तुपे स्वार १३

१६२ मलकापुरी

७० मल्हारशाई व फुलचेरी व पंचमेल वगैरे

११२॥- नाणेवार

९०॥- होन नाणें १९

२२ मोहोर नाणें १

११२॥-

३४४॥-

९१॥= छ २ रमजान स्वार १५ शा छ १८ रजव ता छ ३० रोज १३ दरमहा दर  
स्वारी रु. १५ प्रो एकमाही २२५ पो तेरा रोजा सिरस्तेचे ९७॥ वजा मुदल  
दराचा वटा रुपये ९८ प्रो ६८= वाा वडोदी नक्त. ( श. १७१६ ).

२१०॥॥= छ. २० रमजान रोजमरा सावनचा शा छ १ सावान ता ३० छ  
एकमाही स्वार १५ दरमहा रु. १५ प्रो २२५ वजा मुदल दराचा  
वटा दर ८- प्रो १४८- बाकी वडोदी जमा.

गुा आनंदराव घाटगे स्वार २ राजहंस घोडा १ व लक्ष्मी घोडी रास १

मिा झा पौष वाा ८ ताा चैत्र वाा ८ मुदत माहे ३ दरमहा रोजमरा दर ५०  
प्रो नक्त जमा छ २० रु. १५०

किरकोळ पागेपो जमा

८ रताजी जाधव आनंदराव घाटगे याजकडे चाकरीस ठेविला त्याचा रोजमुरा  
दरमहा रु. ४ प्रो त्यापैकी जमा

१२॥॥ तासगांवचे ठाण्यांतील बारगिरास सरकारांतून कामगिरी आली त्याजवा  
( १७२१ )

८॥॥ भिलवडीस स्वार १ दाणावैरण १ रोज

७॥ पुण्यास कामगिरी स्वार २ दाणावैरण जातां येतां रोज ८

५ लष्करांत स्वार २ रोज ८६ दाणावैरण जातां येतांना.

२४१- सरकारांतून स्वारास कामगिरी आली सवव १९॥॥॥ कामगिरी हुबळी  
४१- किरकोळ ( १७२१ )

१८॥॥- सरकारांतून तासगांवचे बारगिरास कामगिरीस पाा त्यास

१ सरकारांतून बारगीर सावड्यास कामगिरीस गेले होते तेथे गांवकरापासून  
घेतला ( १७२१ )

६५॥॥ परभारे गुा सखाराम गोविंद हिसेव पागा

४४॥॥ सरकारांतून स्वारास कामगिरी आली त्याजवदल

२७॥॥॥ चंदी उरली त्याजवदल

१६॥ रोजावदल स्वाराचे

२१॥॥ लुटीपो जिनस विकला त्याजवदल

६५॥॥॥

४३७॥ परभारे जप्तीचे रोखे घेऊन स्वार गावगणा कामगिरीस गेले होते तेथें  
गांवकरापासून मसाला व कंबरखुलाई वाा पावले ते मिरजी मलकापुरी  
रूपये ( श. १७२१ )

१९४५॥॥ स्वारांचे रोजमुन्यापैकी जमा ( श. १७२१ )

कल्याण सुभेदार }

{

८०० रु. जमा इनाम गांव मौजे दिवील ताा वीरवाडी निा प्रतिनिधी. मौजे  
मजकूरचा ऐवज प्रतापगडाकडे घेतला त्या ऐवजीं प्रतापगडाची बरात  
प्राा साष्टीकडे येणें त्यापैकी देविले ते जमा गुा बच्चाजी शिवराम.



१०० किले पुरंदरे देणे फिरगोजी नरसाले सरनोबत किले पुरंदर लेकीचे लग्ना-  
बा घरास गेले त्यास वरातेचा ऐवज देविला तो पावला नाही सवय  
पोता पो देविले ते ताा खंडोजी जाधव हुजुर बारगीर किले प्रा गा  
वापु जिवाजी वा ४ ( तुळशीबागवाले )

३२७।= सन अर्बाचे अखेरीस ताा मुरवाड सेरे येथे सरकारचे भात व नागली  
कर्ज दिले होते ते सरकारातून रदकर्जास लागले ( क. सु. )

६६ मौजे उसाटणे कर्ज देणे गावात नवी कुळे आली सवय ,,

१६२॥ भरणा रद्दकर्ज सन इसने तालुके नेरळ नीळकंठराव रामचंद्र चासकर  
सिलेदार हुजूर पथक याची रोजमुन्याची नेमणूक तालुके साष्टीकडे  
आहे हुजूर रवानगी समयी सरमुभाहून तालुके नेरळाकडून बाकीचे  
ऐवजी गणेश कृष्ण पाटणकर याजकडून ऐवज देवविला तो ऐवज  
सरमुभ्याहून पत्र देऊन साष्टीकडून देवविला सवय साष्टी खात्याकडे खर्च  
लिहून जमा धरिले ( क. सु. )

२४०५ श्रीमंत राजश्री पंत प्रधान ताा चोण येथील कलमे रद्दकर्जाचे ऐवजी  
जमेस धरले होते सालमारी चोण महाल राजमाचीकडे जाला वगैरे.  
( क. सु. )

तुळशीबागवाले } सावकारी व्यवहार { श. १६८०  
इ. १७५८

खर्च

२२५०० दमाजी गायकवाड मार्फत केशवभट कर्वे भरणा सरकारात मानािाचे  
गुजारतीने झाला. त्यापैकी पोत्यास.

२७५०० दमाजी गायकवाड समशेर वहादूर भरणा मार्फत केशवभट कर्वे. हुजूर  
पोत्यास दिले. दरमाहे दरशेंकडा १॥ विनसूट

३६४३॥-जनकोजी शिंदे जमा कसरखाते. बाा पाा यावल. सरकारातून पर-  
गणा मानािाकडे दिला ते समई करार करून दिले होते. साल गाा  
जमाखर्च जहाला नाही. सवय

जमा

६६५०० मुधोजी भोसले तुमचा ऐवज सन सवचे वाटणीचा वसूल रा. जानोजी  
भोसले याजकडे येणे त्यास दर्म्यान रा. पंतप्रधान त्या ऐवजावद्द

श्रीमंतांचे नांवें तुम्हीं वराता आम्हास लिहून दिल्या.

सदरु तुमच्या ऐवजीं श्रीमंतानीं चार लक्ष रुपये द्यावयाचा करार करून जानोजी भोसले यांजवर आपल्या वराता दिल्या. पुढें श्रीमंतानीं जानोजी भोसले याजकडून ऐवजाचा निकाल करून घेतला. तें समर्थी हंसपुरीकडे चार लक्ष रुपयांची निशा करून घेतली. आणि गोसावी यांजवर सरकारच्या चिट्या लिहून दिल्या ते तुमचे जमा मिया श्रावण शुभा १३ शके १६८० चे मितीस हंसपुरी यांनीं औरंगावादेस द्यावयाचा करार केला ते जमा.

३४९५० मुघोजी भोसले तुम्हांस श्रीमंतानीं चौलक्षांच्या सावकारांच्या खतावर उगवण्या घालून दिल्या त्यामध्ये दीड लक्षांचे खत नारो गोविंद यांचे नांवें असे. त्या खतामध्ये आम्हास तुम्हीं देविले रुपये. हें खत कर्चे याजपार्शी असे. सबब आम्हांस त्यांनीं पत्र लिहून दिलें. तें जमा धरून तुमचें नांवें केशवभट कर्चे व्हा उगवणीचें खत मिया श्रीमंतानीं सदरु चौलक्षाचे उगवणीचे खतांचे व्याज परभारें तुम्हांकडून देववावें; मुद्दल ऐवजाची निशा त्रिंयकजी राजे वगैरे याजपासून करून घेऊन श्रावण शुभा १२ चे मितीनें एकोला विनसूट देण्याचा करार केला. सदरु प्रौं कीर्दीस जमाखर्च केला. खतें सरकारांत घेतलीं ते रुपये तुमचे जमा; शके १६८० श्रावण शुभा १२ नांवें केशवभट कर्चे मुगा दीड लक्षांचा खतांत ऐवज आहे सबब लिहिला.

### खर्च

१५२०६। नांवे राजश्री पंतप्रधान जमा व्याजखाते

१६६६६ मुघोजी भोसले सेना धुरंधर तुम्ही हिदुस्तानात जातेसमई आमचे ऐवजीं सदाशीव हरी याजकडे रोख २५००० द्यावे म्हणून हवाला दिला. त्यास मानासास रोख ऐवज देण्यास अनुकूल न पडलें. त्या उपरीं सदाशीव हरी याचे खानगीस श्रीमंतानीं जानोजी भोसले यांजवर चार लक्ष रुपयांच्या वराता सन सबबा तुमचा ऐवज देणें त्यापैकीं देविले त्या सदरु चौलक्षांच्या वराता मानानांनीं साठ रुपये रोख देऊन शंभराची वरात जानोजी भोसल्याकडे याप्रौ श्रीमंतास चिट्या देऊन त्याजपासून जानोजी भोसल्याकडे वराता देविल्या त्यास पंचवीस हजारांचें व्याज व हुंडणावळ व मनोती वगैरे शिरस्ताप्रौं

करार केला. ते रुपये व्याजखातें जमा धरून नांवे लािा. सदाशिव हरी यांजकडे तुम्हीं पंचवीस हजार रुपये आम्हांस हिंदुस्तानास जाते समई देविले ते मितीपासून पंचवीस हजारांचे आजताा श्रावण शुा १३ शके १६८० पाों करार जहाले त्याचा जमाखर्च.

६४४॥ मुधोजी भोसले तुम्हीं श्रीमंतावर वराता दिल्या रुपये ६६५०० पाों आमचे रोकडे येणे रुपये २५००० त्याची वरात वजा रुपये ४१६६६ बाकी रुपये २४८३४ यापैकीं राघोबा बाजी यांस वरात देविले रुपये ५००० बाकी रुपये १९८३४ सदहूस दरवारखर्च दरशेंकडा ३। प्रों श्रीमंतानीं वजा केला तो तुमचें नावें सबब वरात बरहुा ऐवज तुम्हास मजुरा देणें त्यास खर्च झाला तो नावें लिहून.

खर्च

५००० मुधोजी भोसले. तुम्हीं श्रीमंतावर वराता ६६५००च्या दिल्या त्यापैकीं राघोबाबाजी यास रुपये ५००० देण्याचा करार होता ते नांवे लािा जमा राघोबाबाजी वा वरात.

६४३३८॥ हंसपुरी गोसावी. तुम्हांकडे हवाला. राजश्री पंतप्रधान याचा हा जानोजी भोसले मिा श्रावण शुा १३ शके १६८० रुपये आर्कटी औरंगाबादेस द्यावयाचा करार त्यापैकीं श्रीमंतांनी आम्हांस देविले वा वरात मुधोजी भोसले रु. ६६५०० पैकीं दरवारखर्च दर-शेंकडा ३। प्रों रुपये २१६१।० घेऊन तुम्हावर वराता दिल्या.

जमा

३०६२॥ व्याजखातें वा चिठी रुपये १५००० सदाशिव हरी यास देविले होते. त्यापैकीं आमचा ऐवज रुपये ५०० याची वरात जानोजी भोसले याजवर श्रीमंताकडून कृष्णाजी नाईक दातार याचें नावें घेतली त्या ऐवजाची निशा हंसपुरीकडे श्रावण शुा १३ चे मितीनें निशा झाली. ऐन ऐवज रुपये ५००० व वरताळा १०० शंभराचे रोख साल द्यावे. या प्रों. ३३३३। एकूण ८३३३। यास वजा दरवार खर्च दर-शेंकडा ३।० प्रों. रुपये २७०॥।० बाकी रुपये ८०६२॥ सदहू ऐवज नावें कृष्णाजी नाईक दातार. पाौ जमा मुधोजी भोसले ५००० व व्याज ३०६२॥।० नावें कृष्णाजी नाईक दातार.

१४३२९॥ व्याजखातें मुधोजी भोसले तुम्हांकडे आमचा ऐवज सरकारच्या चौलक्षांच्या उगवणीच्या खतापों नारो गोविंद याचें नावें दीड-लक्षांचें खत आहे. त्या खतांत आमचा ऐवज रुपये ३४९५० येणें त्यास तें खत केशवभट कर्वें यांजवर दीडलक्षांचें आहे. त्यांनीं आम्हांस खतांत सदरुं तुमचा ऐवज आहे म्हणून आपलें पत्र लिहून दिलें आहे; त्याचें व्याज झा पौष शुभा १ शके १६७८ ताा श्रावण शुभा १३ शके १६८० माहे धोंडा सुद्धा माहे २० रोज १३ दर शेंकडा २ रुपये प्रॉं रुपये १४३२९॥ एकंदर चौलक्षाचे उगवणीच्या रुपयांचें व्याज तुम्हीं पटविणें प्रांत बंगाला येथील ऐवजी १६४००० केशवभट कर्वें यांचे नावें वरात दिली. त्यास सदरुं ऐवज उगवून देण्याविषयीं श्रीमंतानीं राजश्री दादासाो यांस पत्र दिले. त्या ऐवजात आमचा ऐवज सदरुंप्रमाणें आहे. तो नावें पाटणें खातें. वीा केशवभट कर्वें.

१६२॥ राघोबाबाजी हा मुधोजी भोसले यानीं श्रीमंतावर वरात दिल्ली वीनसूट रुपये ६६५०० पैकीं रुपये ५००० द्यावयाचा करार केला. त्यास दर-शेंकडा ३। रु. प्रॉं श्रीमंतानीं वजा केले तें नावें लिहून.

खर्च

११७८९॥ हंसपुरी गोसावी दिा जानोजी भोसले. जमा कसरखातें. सरकारा-तून मुधोजी भोसले यांस जानोजी भोसले याजवर वराता चौलक्षांच्या दिल्या त्यास दरशेंकडा ३। प्रमाणें द्यावयाचा करार केला. त्यापैकीं वजा पावल्याची कसर कृष्णाजी नाईक दातार यास दिली. बाकी-तील रुपये १२००० जहाले त्यापैकीं भिड्याच्या गुवस्तास दिले त्याची कसर वजा रुपये २१०। बाकीवद्दल वरात श्रीमंत राजश्री पंत प्रधान. छ ९ रजव सन सवा. मौजे सदरुं ऐवज श्रावण शुभा १३ औरंगाबादेस द्यावयाचा करार.

८०६२॥ कृष्णाजी केशव नाईक दातार पैठणी चिठ्ठी रुपये १५००० ची सदा-शीव हरी यांजकडे दिली. त्यापैकीं राघोबाबाजी यांजकडे रुपये १५०० व तुम्हांकडे रुपये २५०० एकूण रुपये १०००० दहा हजार बाकी रुपये ५००० हे तुम्हांकडे. याची वरात तुमचे नावे असे. सदर ता

शंभराचे वरातेचे साठ रोख द्यावे. एकूण ५००० चे हिशेबाप्रमाणें रुपये ८३३३। यापैकी दरवारखर्च दर शेंकडा ३। प्रॉणें रुपये २७०॥। बाकी रुपये ८०६२॥। याची वरात हंसपुरीकडे श्रावण शुभा १३ ची दिली. ते तुमचे नावे असे. गोसावी यांजकडील ऐवज येणें त्यास जड जोखीव आमचे खर्च लागेल तो मजुरा देऊं.

ऐवज येईल त्याप्रमाणें घेऊं.

५००० जमा मुधोजी भोसले.

३०६२॥। जमा व्याजखाते.

८०६२॥।

खर्च

१३५४२ व्याजखाते वा वरात मुधोजी भोसले यांनीं श्रीमंतावर दिली. रुपये ६६५०० त्यास दरवार खर्च वजा रुपये २१६१।। पैकीं आमची वरात रुपये ४१६६६ याचे आम्हांकडे.

जमा

२५००० विठ्ठल कृष्ण, तुम्हीं आम्हीं मिळून दमाजी गायकवाड यांजकडे केशव-भट कर्वे यांचे मार्फतीनें भरणा केला रुपये ७५०००. पैकीं रुपये आमचे ५००००. बाकी तुमचे जमा धरून गायकवाड याच्या भरण्यांत आम्हीं लिहून. परंतु ऐवज आला न आला तुमचा तुम्हांकडे व आमचा आम्हांकडे जो ऐवज उगवेल तो हिसेरशीत तुम्हीं आम्हीं घ्यावा. एकंदर रुपये ७५००० आमचे नांवें. केशवभटांचे मार्फतीनें दिले म्हणून जमा धरून गायकवाडाचे नांवें लिहून सदरू भरणा हुजूर पोत्यास.

खर्च

- ५०० शेख जुनदी. दिला तोफखाना मौकाशी मौजे वा खत मिया शुभा १३ व्याज दुहोत्रा गुा सदाशीव रोख.
- १००० सभासिंग जमादार वस्ती पेडगांव दिला तोफखाना वा खत मिया शुभा ९ दुहोत्रा प्रॉणें लिला अश्रीनमास. गुा सदाशीव मल्हार.
- ४००० अमदखान जमादार सोथेकर दिला तोफखाना. वा खत अडचोत्रा प्रा गुा सदाशीव मल्हार. आश्रीन मासीं द्यावे. मिया वा ५

६८६२॥ वल्लभ सुंदर मुरलीदास मा रघुनाथदास दिली. सिक्का महमदशाही. जुने नाणें ४५० हस्तें गुमास्ता. दर माहे दरशेंकडा मोहोर ॥ प्रौं. व्याजाची बोली. मिा २ सदहूर्त मोहोरास. दर मोहोरास १५१ प्रौं. पेस्तर मोहोरा द्यावयाचा करार आहे

जमा.

७६१२८॥ हंसपुरी महंत याजकडे श्रीमंतांनीं वरात दिली. ऐवज श्रावण शुा १३ आर्कट प्रती द्यावे. त्यास नागपुराहून मानानांनीं पिता-वरदास मथुसा यांनीं पत्र दिले. मिा श्रावण वा ३ तो ऐवज औरंगाबोदहून पुण्यास आला. पावली मिा अश्विन शुा १५ मार्फत भिमाजी दरबटे रोख मोहोरा ५१३५ व रोख रुपये ६॥॥.

खर्च

२५००० शामराव आवाजी भरणा पोत्यास रसदेवा

५००० शामराव आवाजी. मिा शुा ५ जमा लक्ष्मण नाईक तावेकर गमाजी यमाजी यांस देविले. ते दर शें. १॥ प्रौं वा पत्र.

२८५२५ केशवभट कर्वे हस्तें रघुनाथभट कर्वे: मोहोरा नाणें.

२२९०० दरसानी १६०० दर १४१-

५६२५ हली शिक्षा औरंगाबाद नाणें

४०० दर मोहोरेस १४१-

२८५२५

१००० जनार्दन देव बाा खत देणें गोविंद नाईक दातार देवाजी यशेश्वर दीक्षित चितले यास देविले घराचा काशीतील कागद दीक्षितानी लिहून घेतला होता ते सोडविण्यास देविले ते दिक्षितांनीं दातारांस देविले. कागद सोडवून आणिला. मिा वा ५

८३०० लक्ष्मण नाईक तावेकर. जमा निळकंठ महादेव. यांनीं संक्राजी केशव याजकडून देविले. त्यांनीं सखंभट कर्वे याजकडून त्यांनीं हैबतराव जाधव याजकडून देविले त्यांनीं एणें प्रौं देविले

५०००१ राजश्री पंत प्रधान मुधोजी भोसले यांजला सरकारचे आज्ञेनें सावकारांनीं दिले. भोसल्याकडून न येत तरी सरकारमधून द्यावेत. त्यास भोसल्याकडून ऐवज सावकारांस पावला नाही यास्तव सरकारातून

द्यावयाचा करार झाला. त्यापैकी रामाजी नार्इक दातार यांचे नांवचें खत रुपये ५०००० चें छ २२ रजब सन सन्ना मिया शके १६७९ चे लिहून दिलें असे कीं, ऐवज तिसद बहुधान्यनाम संवत्सरे श्रावण शुभा १२ स मुहल ऐवज देजं. पुढें राहिला तरी दर शेंकडा एकोत्रा बिनसूट ३५ वा हिसा वजा करून जहाले मुदतीचें व्याज व मुहल देऊ म्हणून आहे. तो ऐवज राघो बाबाजी यांचा. त्यांनीं सदरू खत आणून दिलें. सबब राघो बाबाजी यांचें नांवें जमा.

जमा

१५२०६। राजश्री पंत प्रधान यावल व धांदरफल येथील ऐवजाचे व्याज येणें तें दाभाडी पाटणें येथील ऐवजी आपाजी रुद्र यांजकडून देविले ते जमा

तुळशीबागवाले } पेशन्यांना व्याज किती द्यावें लागें ? { श. १६६७  
इ. १७४५

२१६॥ व्याजखातें रा. पंतप्रधान मार्गेश्वर वा १३ शके १६६६ ता आश्र्वान वा ४ माहे ९॥ दर सें. १ रु. प्रो वीनसूट नामें मारनिल्हे (१६६७) ( हें पुरें व्याज दिलें गेलें नाहीं. )

८॥ रु. व्याजखर्च जमा रा. पंतप्रधान पेशजी व्याजावा रु. २१६॥ जमा धरून नामें लिहिले होते पो वसूल आले रु. २०७॥ बाकी सरकारांतून देत नाही सा फेर जमा खर्च ( १६६८ ).

१०८६१॥ रु. रा. पंत प्रधान व्याजखातें जमा हिशेब श्रावण शु. १२ शके १६८० ता कार्तिक शु. १ शके १६८१.

४०५८॥ व्याजखातें जमा गुा पंतप्रधान रकम रु. ६०००० याचें व्याज दर शेकडा रुपये १८२ प्रो ( १६८२ )

चिफळूणकर } { श. १६८२  
इ. १७६०

जमा

४०५४॥ व्याजखाते ४०५४॥ गुजरात पंतप्रधान रकम रुपये ६०००० यांचे व्याज दर शेकडा रुपये १८२ प्रो बरहुकुम हिसेबनामे पंत मशारनिल्हे

४०५॥ श्रीमंत पंतप्रधान व्याजाबा ऐवज येणे ते वरात दाभाडी पाटण यावर  
दिल्हे ते नामे आपाजीरुद्र मिस्ती माघ वा १०

कल्याण सुभेदार } { श. १६९३ वैशाख शु. १२  
इ. १७७१ एप्रिल २६

( पृ. ५७ पहा ) पो माधवराव बलाळ नमस्कार विनंती—उपरी येथील  
कुशल जाणून जावली ताा चिकणखल हे दोन गांव वेदमूर्ति राजश्री वासुदेव भट  
व बापूभट कर्वे उपाध्ये यांजकडे इनाम आहेत. त्यास तुम्ही या दोनही गांवचे  
वेठे कसवे कल्याण येथील तळे उपसावयाबद्दल नेणार म्हणोन विदित झाले.  
त्याजरून हे पत्र लिला असे तरी याचे दोही इनाम गांवचे वेठे न घेणे जाणजे.  
छ १० मोहरम सुा इहिदे सत्रैन मया व अलफ बहुत काय लिहिणें हे विनंती

तुळशीबागवाले } { श. १६९९ चैत्र  
इ. १७७७ एप्रिल ७

७८ प्रांत पुणे मौजे उंबरज प्रात जुन्नर येथील गंगाजी पाटील होडे याच्या  
पाटिलकीच्या कजियाबाा नजरेचे ऐवजी हस्ते बालाजी पाटील होडे. ( चैत्र  
१६९९ )

९७८८ रु. जमा.--नारो अनंत नातु तोफखान्याकडील. वरात पाा पारनेर येथे.  
१०००० त्याची मिाा श्रावण वा १ तो ऐवज अगोदर घेतला साा  
व्याज वजा रु. २१२ बाकी आषाढ शुा १ ( १६९९ )

तुळशीबागवाले } { श. १७०० फा १५  
इ. १७७९ मार्च २

१००० बाा नजर माा बौलाजी पाा गरुड मौजे बेलसर कर्यात सासवड पाटिलकी  
कजीयामुळे अमानत केली त्यास रु. १५०० करार पाठविले. हस्ते  
रखमाजी पााा गरुड मिती शुा १५ ( फाल्गुन १७०० )

तुळशीबागवाले } { श. १७०१  
इ. १७७९

६० नरसिंहशास्त्री यांचे रोजमन्याची वरात वाई प्रांतावर आहे तिकडून  
ऐवज आला नाही साा उसणे खर्चास ( श. १७०१ )

तुळशीबागवाले } { श. १७०५  
इ. १७८३

१५०० रु. देणें आरमाराचे वरातेस ( १६९७ वैशाख ).

६॥॥ हरि धोंडाजी पो नेवासे याजकडून सालमारच्या ऐवजी हत्तीमाहालाची



वरात छ १८ सफरची रु. २००० जाली आहे त्यापो कारखान्याकडे अगोदर छ २८ मोहरमी रु. १००० देविले त्याचें व्याज ( श.१७०५ ) घेतनाकरिता वराता काढीत.

१००० रु. प्रांत पुणे हुजुरचे. इशमाचे लोकाच्या रोजमान्याबाा सरकारची वरात ( श. १७०८ )

### कोकणांत जाण्यास परवाना

कोकणांत जावयास दस्तक पाहिजे. दस्तकाविसी परवा येथून लस्करांत मेहेरवान च्यापलेन साहेब यांस पत्र लिहून फाटक याजकडे लस्करांत परवा डाके-वर पाा. परंतु तीं पत्रें लस्करांत पाऊन दस्तक समयास कसे येऊन पावतें पहावें. परंतु समयास दस्तक येऊन पावणार नाहीसें वाटतें. यांजकरितां रो बाळाजीपंत दादा नातु यास पत्र पाा आहे.....दादा समागमें राबिसन साहेब याजकडे तुम्ही जाऊन यादी वाा दस्तक घेऊन जलदीनें पाा दस्तका सिवाय निघण्यास श्वोलंवा होईल. ( अप्पा मराठे यास पत्र.)

२० इमारत जुडाईचें काम

१० सन आर्बांत मोजणी झाली तेव्हां काम व्हावयाचें होतें ते हल्लीं गज ५ दर गजी रु. २ प्रौं.

१० मोजणी झाल्यावर वृंदावनाचे अंगास नवें काम बांधविलें गज ५ दरगजी २ प्रौं.

१० जयराम लोहार लोहारकीचे दुकानाचे परवानगीबद्दल ( १७३९ )

४ रु. देणें, रस्त्यांतील मोरी पूर्वेकडील उकरली त्याजबद्दल एकंदर लांबी गज २८ पैकीं निमे गज १४ दर रुपयास गज ३॥ प्रौ गुा सखारामपंत मोने ना सरकार हस्तें महादाजीपंत श.१७४७ मार्गशीर्ष वाा ३० ( ८१११८२६ )

चिपळूणकर } घर. विकण्यास परवानगी { श. १७५८ माघ वाा ११  
इ. १८३७ मार्च ३

राजश्री सखो लक्ष्मण कारकून शहर पुणे विनंति विा माधवराव बाळकृष्ण गद्रे वाा पेट बुधवार याणीं अर्जी दिव्ही त्यातील हासील कीं पेट मारीं आमचें खाा घर आहे ते आम्ही खरेदी देणार त्यास हुकुम झाला पाहिजे म्हणून त्याज-वरून तुम्हांस चौकसीविसी लिहितां तुम्ही त्याचा जाव पाा तो पाहून हल्लीं तुम्हांस लिहिलें असे तरी सिरस्ते प्रौ कुलकर्णी यांजकडून खरेदीखत लिहून देऊन

नंतर पेठचे बुकास बार करून अर्जदार याचे हवाली कर्णे ताा ३ मार्च सन इ. १८३७ हे विनंती.

रुजु बापूजी गणेश शास्त्री कमावीसदार शहर पुणे.

### गड

विकटगड, बहिरवगड, मलंगगड, सीदगड, रसाळगड, काथलगड, गोरखगड, करनाळा, रतनगड, यशवंतगड व अर्जुनगड

पैकी कांही किल्यांवर खजिना असे—

२००० किले विकटगड. किले मजकुरीं ठेविले होते रु. १६००० पो बापू जोशी यार्णी पुणेयाचे रवानगीस आणिले १४००० रु. बाकी राहिले ते. ( क. सु. )

१५ डोल सातारा यांजकडून एक साल वसुलाचे रोख आले सा देणे टरले रु ३० प्रो निम्मे. ( वैद्य )

### सरकारी पैशाविषयीं दक्षता

२४॥ तैवज खर्च सरकार साठी पोा पुणियाचे मुक्कामीं खासगीकडून खर्च जाला तो उगवून घेतला

५० केसमाजी बिवलकर वाा हिशेव सुवर्णदुर्ग माा नारो महादेव साठे सरकारच्या कुळंविणी मारानिल्लेस घरी कामकाजास दिल्या होत्या त्याची किंमत सरकारांत घेतली ती

२५ रूपी

२५ पोरगी.

५०

१॥ किले जयगड कोठपैकीं जिन्नस मुंजीस आणला होता त्याची किंमत सरकारांत घेतली.

बुळशीवागवाले } सरकारी तिजोरीचा जनतेला उपयोग. { श. १६६७  
इ. १७४५

५०० रु. गिरमाजी त्रिमल, जमा खासगी, आनंदराव केशव रेवडीकर याजकडे आपलें वतन गहाण ठेवून सदरहू रुपये घेतले होते तें सोडविण्यासी रुपये सातारा हुजुर पोत्यांतून घेऊन दिल्ले होते ते येथें दिल्ले साहु रु. बाा गिरमाजीपंत यार्नी वतन दिल्ले असे. ( श. १६६७ )

१००० रु. त्रिंबकभट जोगळेकर सदाशिव मल्हार वैद्य पोताहून देविले गुा बापुजी जामदार ( १६६९ ).

४०५॥= जमा धोंडो मल्हार बागेंतील उसावा ऐवज हुजूर पोत्याहून आणिले रोख.

तुळशीबागवाले } { श. १६७०  
इ. १७४८

२५० रु. श्रीपतराव बापुजी देणें हुजुर पोत्यातून मिरजेस उसणे घेतले होते ते दिव्हे ( श. १६७० )

तुळशीबागवाले } सरकारी वसूल { श. १६७१  
इ. १७४९

( सरकारी वसूल वराताच्या रूपाने होत असे. सरकारी हुंण्या म्हणजेच वराता होत. सरकारांत भरणा करण्याच्या मुदतीपूर्वी वरात आल्यास व्याज कापून बाकीचे पैसे सरकार भरणा करीत. )

२५ रु. जमा कमावीस गोविंद कृष्ण सिलेदार यास वरात सरकारची रु. ३०० होती ते अखेर साली रुपये द्यावे ते हल्ली दिव्हे साा काहून घेतले गुा विश्वनाथभट खाडेकर ( १६७१ ).

तुळशीबागवाले } { श. १६८०  
इ. १७५८

जमा

६२९७॥ लष्करखातें. गुा बाळाजी महादेव. स्वारीतील हिशेव.

- ६०० मिरधन रामवल
- १५०० चिमणाजी गोविंद द्या तोफखाना
- ५९० गोविंद सखाराम
- ३०० मुरारजी तांबोळी
- १८२॥ रघुनाथ बाबा आष्टेकर
- १२५ महादशेट वीरकर
- २००० जिवाजी नरहर एरंडे
- १००० मोरवा दीक्षित

६२९७॥

तुळशीबागवाले } ( घडणी ) { श. १७०४  
इ. १७८२

११ रु. नेवासें खातें पाा मार येथील घडणी चिमणाजी पंत वगैरे यांनीं केली एक बेर्जी त्यावा श. १७०४

सरकारी कोठीचा लोकांस उपयोग

२१६ रु. खरेदी तांदुळ वरंगळ पले ३२ दर पल्ला रु. ६॥ प्रो. जमा भिकाजी विश्वनाथ जकाते सरकार कोठीचे उसणवारी गुदस्तां ४ खंडी तांदुळ घेतले होते ते हल्लीं परभारे मानिल्ले कडून देविले. सदरहूची पावती राघो महादेव वोडस कोठीस माप दिल्लें ( श. १७०८ आपाढ इ. १७८६ जुलै )

चिपळूणकर } रिती तिजोरी { श. १७४२  
इ. १८२०

पेनसीलीचा ऐवज आज दोन महिने तर कोणास येत नाहीं. कारण येथें हाली वावरे साहेब कलकटर आले आहेत त्यास जामदारखान्यात ऐवज सिलक नाहीं. दोन महिन्यांचें पेनसील एकदां मिळालें.

तुळशीबागवाले } दरवारकारकुनी { श. १६७७  
इ. १७५५

१०० रु. सठवोजी पाा गावडे सरकारच्या पत्राबाा मजुमदारास कारकुनीचे द्याव-यास ( श. १६७७ ).

चिपळूणकर } { श. १६८२  
इ. १७६०

२५ देणे आवा मजुमदार सितैनची कारकुनी  
१० जमीदारांस खर्चास हस्ते त्रिंबकजी देशमूख  
३५

तुळशीबागवाले } { श. १६८४  
इ. १७६२

५२५ रु. फडणीस सरकार पाा धांधरफळचे कारकुनी बाा दरसाल ७५ प्रो सात साला ताा इसने अखेर पावेतों देणें राहिले ते ( श. १६८४ ).

कल्याण सुभेदार }

दरवारखर्च

{ श. १६९३ कार्तिक  
इ. १७७१ नोव्हेंबर

३९९ रु. खर्च मौजे दिवील माा धोंडो नारायण सन तिसा ताा सन इहिदे तीसाला

३८६॥ इनामपत्रें व देशमुखीच्या कामावाा भास्कर जोत्याजी कारकून लष्करांत कर्नाटकात सन सवैनांत राा केले त्यास खर्च

१५३ दरवारखर्च निाा प्रतिनिधि इनाम पत्तावाा

१८ दरकदार निाा सरदेशमुखी कार्यावाा

६३ चाकर लष्करांत ठेवून नेले त्यास

१५०॥ पोटगी भास्कर जोत्याजी खुद्द व घोडी सात माही

२ चौकीदार निाा मोरोवादादा

३८६॥

१२॥ पहाणीदार निाा जिल्हे इनामगांवी पाहाणीदारास द्यावयाचा सिरस्ता आहे साा दुसाला

१० पाहाणीदार

२॥ पोस्त सीमगा

३९९ (श. १६९३ कार्तिक).

(नांदिवड्याच्या मुवदला उसाटणें गाव घेतला तेव्हांचा दरवारखर्च ५४॥)

५४॥ रु. दरवार खर्च मौजे नांदिवडें पेठ जयगडाचे ऐवजी मुवदला गांव मौजे उसाटणें येथील इनामपत्रें करून घेतलीं.

४० कृष्णाजीपंत गडबोले हुजूर दत्तर फडणीशी माा आप्पाजीपंत गोंधळेकर

१० चिटणीसी कडील गणोवा पत्रें लिहिलीं सबब

४॥ मदनसिंग चोपदार पत्रावर सिके करून घेतले सबब.

५४॥

तुळशीबागवाले }

दरवारकारकुनी

{ श. १६९३  
इ. १७७१

९००० रु. अंताजी माणकेश्वर याचे चीरंजीव बहिरो अनंत याजकडील

४००० फडनिशीबाबत कारकुनी

५००० पाो बासोदे बाबत

९०००

खासगीवाले } दरबारकारकुनी { श. १६९६ माघ  
इ. १७७५ फेब्रु.

गोवेकर फिरंग्याचा आहेर

३५ रु. घरखर्चाकडील जमा आहेर गोवेकर फिरंगी याकडील वकिलानें  
दिल्ली. १५ तीवट; २० जाफरखानी ( श. १६९६ माघ ).

( साष्टीची मसलत चालू असतां हा वकील पुण्यास आलेला होता. )

तुळशीबागवाले } दरबारखर्च { श. १६९९  
इ. १७७७.

५० देणे वेदमूर्ती केशवभट गाडगीळ सातारकर यांस दरबारखर्चापैकी  
पावत होते त्याप्रमाणे सन सीत व सवा दुसाला

५ दरबारखर्च बाा देणे राघोवा व गिरमाजी शागीर्द निसवत रा. सखा-  
रामपंत बापू ( शक १६९९ ).

तुळशीबागवाले } { श. १७०१  
इ. १७७९

( दरबारखर्च याचा अर्थ नेहमीच लाचलुचपत होत नसावा. )

६००० नेवासे खाते दरबारखर्चाबद्दल सन तिसा अखेर नामे महादजी अनंत  
( १७०१ )

४३९ दरबारखर्चाबाा तांदुळ पळे ३० दर १३॥३॥ प्रो... [ रु. ४११॥- ]

कल्याण सुभेदार } { श. १७०७  
इ. १७८५

सुभेदाराचे कल्याणचे कारभारी धोंडो बलाळ वैद्य म्हणून होते. सुवर्णदुर्ग,  
करनाळा, नेरळ, कल्याण, साष्टी इतक्या तालुक्यांची मामलत रामाजी महादेव  
व त्याचे वंशज यांच्याकडे होती. श. १७०५ मध्ये करनाळ्याची ह्यांची असामी  
गेली होती असें दिसतें. कारण '१०० रु. दरबारखर्च सदाशिवभट दिवाणजी कर-  
नाळ्याची असामी दूर जाली ते करार करून घेतली' अशा तपशिलाने खर्च पडला  
आहे. आनंदराव यावेळी पुण्यासच होता.

आनंदरावाला संतान नसल्यामुळे त्याच्या वायकोने सिन्नरचा बाळाजी  
आपदेव सोमण याचा मुलगा श. १७०७ चैत्रामध्ये दत्तक घेतला. त्यावेळी ह्या  
सोमणाला २४०० रु. रोख कर्ज वारावयासि देऊन शिवाय १०० रुपयांचें  
वर्षासन " मशारनिव्हे वर्तमान आहेत तोंपर्यंत दरसाल द्यावयाचा करार " केला.

दत्तविधानांतरं चैत्रं वा २ बुधवारं रोजीं दत्तकाचा व्रतबंधं केल। रु. ६२८॥॥॥  
खर्चं झाले. ह्याला सुभेदारी मिळविण्यास दरवारखर्चं बराच करावा लागला.

५००० रु. नजर व दरवारखर्चं

२०००० श्रीमंत राजश्री पंतप्रधान नजर छ १३ रजव

सरकारांत नजर करार केली रु. २००००

त्याची हत्तेवंदी.

५००० वैशाख

१०००० ज्येष्ठ

५००० आपाढ

२००००

६०५० दरवारखर्चं

४००० नाना फडणीस

२००० नारोपंत पुरचुरे

५० लक्ष्मणपंत देशमुख

हे हत्ते वेळेवर पोचले नाहींत म्हणून “ १५ तश्रिफाखर्चं नजरेचा ऐवज सरकारांत घ्यावयाचा तो सुदतीप्रमाणें पावला नाहीं साा निसबतीचे कारकुनासी घ्यावयासी केले.”

तुळशीवागवाले }

{ श. १७१५ पौष  
इ. १७९४ जाने०

९२१ देणे रा. नाना फडणीस कारकुनी बाा प्रात पुणेचे सन इहिदे ते सन ताा  
सन सलास तिसेन ती साला रु. पो ( १७१५ पौष )

४५० रु. दाभांडीपाटणें कुमुबें येथें जप्ती सरकारची जाली होती त्याचे सोड-  
चिटी बाा गुा महिपतराव बापुजी ( १७१८ पौष इ. १७९७ जाने० )

तुळशीवागवाले }

{ श. १७१९  
इ. १७९७

१०० प्रांत पुणें देणे महीपतराव चिटणीस निा सरकार यास कारकुनी वर्षासन  
प्रांत पुणे बाा दुसाला ( १७१९ )

२०० दरवारखर्चावहल अमृतरावसाहेब यांजकडे दिले.

४०० गडाकडे गांव गेले ते आपलेकडे करून सनद सरकारची घ्यावी याचे

बोळण्याबाबत गुा बाळभट बाळिंबे देणें श्रीमंत रावसाहेबांकडे दिल्ले  
(१७१९).

तुळशीबागवाले } { श. १७२०  
इ. १७९८

२०० दाभाडी पाटणे कुमुंबे देणे महिपतराव तिवक चिटणीस निसबत सरकार  
यास पाटणे कुमुंबे येथील दरबारखर्चाचे दरसाल रु. २५ देणे ते साले आठ  
एकूण २०० रु. बाबाजी लक्ष्मण याजकडून देवविलें.

वैद्य } { श. १७२२ कार्तिक  
इ. १८०० नोव्हें०

१० खंडणीखर्च बावधनच्या इनाम शेताबा देणें. पानशे तोफखाने ठराव  
रु. २० प्रॉ निम्मे वाटणी.

१५ डोल सातारा याजकडून एक साल वसुलीचे रोखे झाले सा देणें  
ठरले रु. ३० प्रॉ निम्मे.

वैद्य } { श. १७३४-३५  
इ. १८१२-१३

१०० रु. वा १२ ता अंताजीपंत कारकून देणे दरबारखर्च कारकून सरकारचे  
देणे विसाजीपंत ढवळे सरकार हिशेबाच्या तयारी बा

तुळशीबागवाले } { श. १७२३  
इ. १८०१

१००० दाभाडी पाटणे येथील साल मजकुरी कामाविसीने मामलत करावी या-  
प्रो ठरलें गुा शिवराम बाळकृष्ण रानडे दरबारखर्चाबा देणें श्रीमंत  
रा. बाबासो विद्यमान वैजनाथ भट मामा(१७२३ भाद्र. १८०१ सप्त०).

१०० चितोपंत देशमुख यास पाटण्याचे कामाविसी खंडोराम याणी कबूल  
केले होते ते हस्तें गोविंद खंडेराव ( श. १७२३ ).

{ श. १७३५  
इ. १८१३

३०० रु. दरबार पाटणसंबंधी कागदपत्र तयार होत आहे त्याबद्दल मिा शु. १  
श्रावण १७३५. तपशील

२५० देणे ढमढेरे हस्ते सदाशिवपंत हवालदार रोख चांदवड

५० देणें विसाजीपंत ढवळे हस्तें अंताजीपंत पाटणवाले रोख चांदवड



वैद्य } { श. १७४४  
इ. १८२२

५ रु. दरवारखर्च मौजे काराटी येथील सनदा दाखवून साहेबांकडून हुकूम मामलेदार ह्यास ध्यावयाचा त्यावद्दल धोत्रजोडयावद्दल हस्तें बाळाजीपंत काळे.

२८००० पोत्यास दिले लष्करचे खानगीस

तुळशीबागवाले } लष्कर-स्वारीसंबंधी { श. १७१५  
शके १६७९ { इ. १७९३

अश्वीन खर्च.

१०११ चिटको आपाजी बुंदेलखंडांत जाण्यास माणसें ठेविलीं त्यास व राहुट्यास ऐवज दिला तो.

६०० लष्करखातें, लष्करांत मिा अनरुक्पासून खर्चास घेऊन पुण्यास चिठी दिली ते वा ८ स. दांडेकराकडून

३५०० लष्करखातें वा पत्तें.

२००० कृष्णाजी नाईक रास्ते हस्तें नागो शामजी कारकून. दिला मा-  
नी सराफीतोडे मुरलीधरदासचे दुाहून

१५०० चिमणाजी गोविंद दिला तोफखाना. यांनीं अंताजी गोविंद यास देविले. हस्तें अंतोबा नाईक रामरस.

३५००

२००० रु. नि. तोफखाना कामगिरीस जातात सा वरात छ १७ भरपाई पौष  
वा १ ( श. १७१५ ).

तुळशीबागवाले } लष्कर { श. १६८८ फाल्गुन  
इ. १७६७ मार्च

( स्वारीवर जातांना बरोबर गाई नेत. )

२२ रु. माधवराव नीळकंठ लष्करांतून गाई सरकारच्या खाना केल्या त्यास  
वैरणीबा रु. ५० दिले गुा गणोजी पैकीं खर्च झाले ते (फाल्गुन १६८८).

तुळशीबागवाले } { श. १६९९ वैशाख  
इ. १७७७ मे

१० होळकरांचें लष्कर जेजुरीस होतें तेथें कडबा पुलें २००० दिव्हा त्याबा

११ महादाजी सिंदे याची स्वारी गांवा ( पिसवें ) वरून गेली त्याबा खर्च

६ विसाजीपंत बापु दाा फडके यांचे स्वारीचा खर्च

२१। जमा श्रीखातें मौजे बोकरी येथे पायमाली पडली ते बाा सन सबासनचे सिंदे होळकर फडके यांच्या लस्कराच्या दंग्याबाा याद प्रौ मजुरा दिल्हे ( १६९९ वैशाख).

२७॥ जमा श्रीखातें मौजे वट्टु या गांवास पायेलमाली खर्च पडला तो

१५ सिंद्याचे स्वारीबाा

८ होळकराच्या स्वारीबाा

१॥ सरम ६०० तोफखान्याकडे

३ शेळ्या सिंद्याच्या लस्कराच्या दंग्यांत

२७॥

१४९ सूट लस्करचे दंग्यामुळे मौजे पिसर्वें ह्या गांवास दिल्ही. ( श. १७०० कार्तिक १७७८ आक्टो. नोवें. ).

तुळशीबागवाले }

{ श. १७०९ कार्तिक  
इ. १७८७ आक्टो०

१० रु. स्वारी कर्नाटकाडून येता होळकरांनी गांवास रोखा छ. ९ सावानचा तोफखान्याचा पाा आणि कडवा घेतला २५०० पाो करार दिल्हा २००० येकून सालबाा रु. मजुरा दिल्हे. ( १७०९ कार्तिक १७८७ आक्टो० ).

२० रु. होळकरांची स्वारी जेजुरीस आली साा गांवाकडून वैरण घेतली बाा रोखा ( १७१० माघ १७८९ जाने. फेब्रु. ).

तुळशीबागवाले }

रोहिले व गाडदी यांचा भरणा

{ श. १७१२मार्ग.  
इ. १७९०डिसें.

१००० बाबुराव सदाशिव मजमदार ताा हवेली साडस बाा वरात बाा देणें गाडदी दाा सेख कादर व अजमतखान रोहिले किले नरगुंद येथें चाकरीस होते ते परशराम रामचन्द्र याचे लस्करांत जातात साा देविले ( १७१२ मार्गशीर्ष ).

१०।= लस्करांत जातां तैनात दरमहा रु. ४ प्रौ सुा २८१८ दिवस

खासगीवाले }

{

१॥। लष्करांत लुटीचे भालरआले होते त्यास बुडी व फळे नवी घातली त्यास

४ किरकोळ कमावीस जमा. लुटीच्या भिरच्या आल्या त्या बिकल्या त्याचे

५७ लुटीवाबत ३५ बैल सर ४. १०, १०, ९, ६; ४॥ बैलांचे गवीबाा;  
८ पेंढारी यांचे गवीबाा; ७॥ सुताबाा; २ मिरच्याबाबद.

चिपळुणकर }

{ श. १७२१  
इ. १७९९

॥ लस्करांत भाजीचा बैल भरून पाठविला त्यास. ( १७२१ )

४१-लष्कराचा मोड होऊन ( फाटलें आहे ) आला तेव्हां घोडी रास २ बैल  
सर १ तासगांवास आले त्यास वाटेने येताना गुा सखाराम गोविंद.  
( १७२१ ).

सरकारांत विनंती करण्या विसी लिला त्यास जावयाचें होतें. परंतु रो मोती-  
राम ज्यानी यांणी सांगितलें की च्यार दिवस न जाणे. हली गढेमंडल्याकडे होल-  
कराचे दंग्यामुळे येथून फौज रवाना करावयाचे गडबडीत आहेत म्हणून सांगितलें  
यामुळे जावयाचें न जालें.

फाा वा १ श. १७२३ गाडेकर यांचें नागपूराहून पत्र. ता. २०।३।१८०२

वैद्य }

{ श. १७३४  
इ. १८१२

१ फकिरी त्रिंयकजी डेंगळे याजकडील प्यादे तोफेच आा ४ (श. १७३४)

पेशवाईतील कारखाने

१४॥ रु. प्यादे व जासूद खातें. पांडोजी मुळे याचे चोरीचे कामगारीस जातां  
रोजमरा चिमणेखान्याकडून देविले ते.

२२५ रु. देणें खाजगीकडे दाखाना ( १६६८ )

५० ,, मुरारजी भिल्लारा पाटील निा जिनसखाना व्याज दर से. रु. २ प्रॉ  
वा खत ( १६६८ )

२०० ,, परसोजी बाळूज पाा चाकर सरकार दिला जवाहीरखाना व्याज. ....

४०० ,, खर्च यशवंत काशी बुरटे बाा खत व्याज दर सो २ रु. प्रॉ या  
उगवणीस लक्ष्मण माणकेश्वर दिला जिरातखाना.

यादी आजमास फरासखाना नवें सामान करावयासी सन इसने सवैन रु.

२९३ डेरा आठ गजी च्यान्ही बाजूची सायवानें च्यारसुधा कनाता खेरीज  
करून आकार

८०॥॥- खादी घर ( पट्टी ? ) ६९ दर १८३

६०८३ खारवे ३८॥ दर १॥-

- ५४ सुत नवार रसे ८३  
 २५ चरसे १० दर २॥ रु.  
 ५ दोरा सिवायासी ८८५  
 २५ शिंपीमजरी  
 १० पारा दोज मजुरी  
 ५ किता सिंपी जाजती  
 १८ मजुरी नवारवाला  
 २ तेल  
 १ कणीक खलीवदल  
 ७ परीट खाद्या धुलाई चांदणीच्या

२९३

३०७ चांदणी साहा गजी सायवान रुद गज २॥ कनातामुधा आकार

८६॥ खादी ७३ दर १८३

८२ खारवे ५०॥ दर १॥

५४ सुत नवार रसे ८३

१२॥ चरसे ५ दर २॥

५ दोरा वळीव ८८५

३० सिंपी मजुरी

५ पारादोज मजुरी

१८ नवारवाला मजुरी

१२ खांब व वेळू

१॥ किरकोळ तेल व खळ कणीक

३०७

६०० येणेंप्रमाणें काम तयार होत आलें.

१२५ डेन्याचे मागील बाडास कनाता दोन करावयाची मर्जी त्या केल्या तरी

त्याचा आजमास लांब दोन्ही मिळोन गज ४० उंची गज २॥ तीन

३० खारवे २० दर १॥ प्रो.

३७॥ खादी ३० दर १॥

३० नवार रसी ८१॥ दर ८८३

१० सिंपी

१५ चरसे व पारादोज मजुरी

२॥ बसवा दौरा व खळ

१२५

तुळशीवागवाले } दारू खरेदी { श. १७०० माघ  
इ. १७७९ जाने०

३५१८॥ तुळभसेट गोविंदजी यांजकडील दारू घेऊन गडास पाठविली त्यावा  
नामे किले पुरंधर.

२८०० तोफी वजन खंडी नगा दर ८८३

६४० बंदुकी बारीक वजन खंडी २ दर ८८२॥

७८॥ खादीची पोती २५० दर १०

३५१८॥ ( माघ १७०० )

१७२ तुळभसेट गोविंदजी जमा कसर दारूखरेदी रु. ३४४० त्याची पंचोत्रा  
दर सो ५ प्रो.

( फाल्गुन १७०० )

५८५ नामे किले पुरंधर दारूचा हिशेब सन समानीन.

१६०० तोफी दारू खंडी ५ दर ८८३॥ प्रो.

९६० बंदुकी दारू खंडी ३ दर ८८२॥ प्रो.

तुळशीवागवाले } { श. १७०२ आषाढ  
इ. १७८० जुलै

५६। बारदानें दारू पोती दुहेरी सुमारे १८० दर १०- आदा पेशजी  
२००० बाकी. ( आषाढ १७०२ )

१०४१॥= नामे किले पुरंधर दारूवजन खंडी ८८४॥१

५१७॥= दारू ३ ८१॥ दर ८८४॥॥

२७६ तोफी दारू १॥४॥ दर ८८५

२४८ भाडेंखर्च बरोबर.

१०४१॥= ( १७०२ )

कित्ता } { श. १७०३ ज्येष्ठ  
इ. १७८१ जून

तोफांची दुरुस्ती येथल्या येथें होत असे.

६२॥ गुा बाळाजी दादाजी सरनागीन तोफेचा दुमाला जाया जाला सा

नवा वोतला त्याचे कामावर कासार यास दरमहा तैनात

३० खुद्द भानशेट

१२ हरशेट

४२

चाकरी माहे १८१० पो वजा चांदरात रोज बाकी माहे १८९ कवज  
५४॥ पो आदा रु. १७ बाकी देणें ३७॥ व बक्षीस २५ = ६२॥.

१ सरनागीन तोफेकडे चोडेसी अलीबागचे मातीची २ गु. भा (मा!)  
नशेट ( १७०३ ज्येष्ठ )

तुळशीबागवाले }

{ श. १७०४  
इ. १७८२

२५ रु. जमा किल्ले पुरंधर श्रीकेदाराची जुनी घांट फुटकी होती ते सर-  
नागीण तोफेच्या बुंधेन्यास वोतली वजन ८८॥ त्या बाा श्रीस घांट  
पुण्याहून पाा जमा घरखर्च, गुाा बाबाजीराम कोठी पो पंचरसी घांट  
वजन ८८९ ( १७०४ ).

खासगीवाले }

{ श. १७१२  
इ. १७९०

॥॥॥ खर्च रास्ते यांजकडील दारूचे कारखान्याकडे वासे ५ आणले होते ते  
गमावले सबब दर ८॥ प्रो. ताा महादाजी लकडवाला.

कल्याण सुभेदार }

तुरुंग

{ श. १६९५  
इ. १७७३

रु. १० अनामत जमा खंडोजी कदम व कुकाजी लाड हे विकटगड येथें  
बंदी होते त्यांचे खाणावळीपैकी आले ते.

बंदीखान्यांत टाकलेल्या इसमांकडून पोटगी घेण्यांत येई.

५४ रु. तोफखाना सरकार नामें नेवासें खातें कायेगांवकर महार बंदी-  
खान्यांत होते ते जामीन घेऊन सोडले त्यांजकडील पोटगी बाा पत्र  
बाळकृष्ण महादेव ( १६९६ ).

तुळशीबागवाले }

{ श. १७१८ आश्वीन  
इ. १७९६ आक्टो.

६॥॥ जमा. प्रांत पुर्णे—आनी तेलीण चन्होलीकर कैद करून आटकेस ठेविली  
तिचें पोटस दिलें. दिवस ६६ बद्दल.

५॥ ज्वारी ८१८१

८= मीठ

०॥॥= तेल वजन ८८३

६॥०

चिपळूणकर }

टपाल

{

कल्याणहून एक लखोटा काशीस पाठविला त्याचे तोलाई वा वजन ८८८३ दर २। प्रो.

८६ मुंबईची पत्रे २ आली त्यास सावकारी डाकेतून.

तुळशीबागवाले }

{ श. १७०१  
इ. १७७९

४॥ चिटको आपाजी जनार्दन आपाजी यांजकडील कासीद कागद घेउन आले त्यास लखोट्यावर लिहिले नसता खर्चास दिले सवव नावे लिहिले.

४ देणे देऊ जासूद यास डाकेवर होता तेव्हां खर्चास. ( १७०१ )

वैद्य }

{ श. १७३५  
इ. १८१३

३॥ विा बाळाजी महादेव डाकेची पत्रे नाशिक त्रिबकास पाठविली आदा मानाजी जासूद

३ देणे अजुरदार सिंघाचे लफ्करातून पत्रे घेऊन आला.

०१. चैत्र गुा ४ ( १७३५ ) लख्या पोरगा निा दाजीवा रास्ते जमखंडीस पत्रे घेऊन जातां.

५ कागद दौलताबादी डाकेचे ( श. १७३४ )

चिपळूणकर }

{ श. १७५३  
इ. १८३१

८= डाकेंत लखोटा रवाना मुंबईत धोंड भटजीकडे गुा विसोवा जोसी.

कित्ता }

{ श. १७५५  
इ. १८३३

०१- हाशील खर्च रवाना पत्र पुण्यास इंग्रजी डाकेत घातले सवव ( नाटपेड पत्रे पाठविण्याची रीत फार होती. )

श. १७५५ चैत्र शुभा १४ च्या पत्रावर ( काशीहून पुण्यास आलेल्या )  
आठवले यांचे डाकेंत असें लिहिलेलें आहे.

“ यादी थोरले टपालांतून लखोटे रवाना व्हावयाचे

१ राघोपंत मामा लिमये यांचे नांवे मुंबईस

परशराम महादेव जोशी यांचे नांवे जि. रत्नागिरी वाडा बसणी येथील

२ येणेप्रमाणें दोन लखोटे नाटपेड रवाना केल्याची रसीद मिळावी

ता. १३ आगस्ट १८५०.

किता } { श. १७६८  
इ. १८४६

०३ पत्र मुंबईस डाकेंत सावकारी रवाना

०६ मुंबईची पत्रे २ आली त्यास सावकारी डाकेतून

किता } { श. १७७०  
इ. १८४८

०३ कागद डाकेंत घातला त्याबद्दल }

०३ कागद आला त्याबद्दल }

०६ डाकवाला देणे पत्र सातारियाहून आलें त्यास

०६ पत्रें मुंबईची सावकारी डाकेंत आली त्यास हाशील.

चिपळूणकर } टपाल { श. १७७४  
इ. १८५२

रसीद

नाटपेटडखोठ्याची जिा पुणे येथील जनरल पोस्ट

आफीसांतून रवाना होणें करतां लखोटे आले ते वितपशील

१ कृष्णाजी हरी चिपळोणकर यांचे नांवाचा सातान्यास जावयाचा

२ कृष्णाजी कचेश्वर ओक यांचे नांवाचा नाशीक जिा अहमदनगर येथें  
जावयाचा

येणेंप्रमाणें दोन रघुनाथ हरी चिपळोणकर यांजकडून आलेले जिकडील  
तिकडे पाठविले असत. तारीख २ माहे आगष्ट सन १८५२ इसवी उर्फ श्रावण  
वा २ इंदुवासर शके १७७४ परिधावी नामसंवत्सरे सुा खमस सलासीन मया-  
तैन व अलफ सन १२६२ फसली संवत १९०९ सन हिजरी

विमा—“ राजारामपंत यांचे सांगण्यांत कीं पुणे मुकामी पोमासा साव-  
कार याचे दुकानांतून विम्याने दागिने रवाना केले आहेत ते अद्यापि आम्हास



लस्करांत पावले नार्हीत... ” श. १७५७.

मिरजेस गेलो. तेथून डाकैत पत्र पाठवावे तर खर्च दोन रुपये लागू लागले याजकरितां मुजरत अजूरदार करून पाठविला आहे .

किता } { श. १७५७चैत्र शु.८  
इ. १८३५ एप्रील६

सिवराम हरी चिपळोणकर यादी सौ. सख्खाई दमटेरी यांचे डागिने लस्कर ग्वाल्लेरचा विमा येथे केला ( सावकारी विमा ) विमेवाला पोमासा मानसिंग मारवाडी आगरवाले सावकार मार्फत मथुरादास जरसीदास विमा दर शे. २८-प्रमाणे २१८= रु. १०२५ रुपये दागिन्यांची किंमत चैत्र शुभा ८.

तुळशीबागवाले } दंगेधोपे { श. १६८४ आपाढ  
इ. १७६२ जुलै

२०६६।। “ दागिने खाते पेशजी सिलकेचे दागिने दागिनेखाते जमा धरून अलाहिदा पळणीचे वेळेस ठेविले होते ते सिलकेकडे घेतले सा ( १६८४ आपाढ )

३०।। पुरंधर पळणीचे समयी माचीस वेळु काळ्या ( १६८४ श्रावण )

} { श. १६८५  
इ. १७६३

८००० रु. जमा खातें कृष्णाजी ना दातार ठेव पळणीमुळें आरकट गंजीकोट रोख ( १६८५ चैत्र )

१००० रु. खर्च राघोशंकर पळणीमुळें ठेविले होते ते हस्तें खुा रोख ( अधिक आपाढ १६८५ )

३२७ ,, ,, भवानीशंकर रघुनाथ खातें. पळणीमुळें भाडें बाा वाद ( ,, )

३३ ,, ,, घरखर्चखातें भाडें पळणीमुळें ( ,, )

३०९।। ,, ,, गणेशपंत ब्रिवलकर जमा दामोदरदास वाफगांवचा ऐबज पळणीत कल्याणास ( पुढें फाटलें आहे ) नेला त्या बाा ( शक १६८५ फाल्गुन )

तुळशीबागवाले } दंगेधोपे पळापळी { श. १७०४  
इ. १७८२

( १७०२ च्या इंग्रजांच्या दंग्याचा उल्लेख पुढील जमाखर्चात आढळतो. )

थो. माधवराव पेशवे यांचे कारकीर्दीत प्रारंभीच ही पळापळी निजाम पुण्यावर येणार ह्या भीतीनें झालेली.

१८०० जमा हरी त्रिवक वर्तक पेशजी इंग्रजांच्या दंग्यांत अनामत ठेवले होते हस्तें त्रिवकपंत कुंटे द्या मारनिहे तो ऐवज धोंडो आपाजी यानीं कर्जाचे भरीस दिव्हा साा नामे धोंडो आप्पाजी वगैरे ( १७०४ अधिक )

४३॥ तुळशीबागचा जिन्नस इंग्रजांचे पळणीमुळें किले पुरंधर कोठीस ठेवला होत तो पुण्यास न्यावयाकरतां भाडें. ( १७०४ ).

जमा श्रीखातें

० तीसाचें साल इंग्रजांचा दंगा गांव वेछिराख

१८ सन इसनेसमानीन गांवची लावणी कमी लस्करचा दंगा. ( १७०४ )

तुळशीबागवाले }

{ श. १६९२  
इ. १७७०

७५॥- १. पंढरपुरीं दाणें लुटीचे गेले ( १६७९ फाल्गुन )

( वाटसरूंनाही चोरांपासून उपद्रव कधीं कधीं होई. )

२ १. देहेनगी देणें येसाजी जासूद वाटेंत लुटला साा ( १६९६ ).

२ २. देहेनगी अमरसींग रजपूत लुटला नागवला हिंदुस्थानांतून आला त्यास ( १७०७ )

### वेरडांचा उपद्रव

८००० किले पुरंधर व वज्रगड सन तिसाच्या वेहड्यापो बेरडा वाा साा

२०००० पोा बेरडाचीं पारपत्यें करून सोडले त्याजवाा गायकवाडाच्या ऐवजा पोा देविले ते नामे श्री. पंतप्रधान ( श. १६९२ )

कल्याण सुभेदार }

{ श. १६९८  
इ. १७७६

५ देणे रामभट पराडकर रावताच्या दंग्यांत लुटले सवव

११ पळपटीमुळे वसवानी साष्टीस नेल्या त्यास खर्च हेल वगैरे

२। मजुरी तोतयाच्या पळपुटीमुळे सामान साष्टीस रवाना केले साा

१ वे. राजश्री दादाशास्त्री तोतयाच्या बडामुळे घोरोघर फिरले साा

}

{ श. १७००  
इ. १७७८

१२॥ धर्मादाय पळणीकरता भाड्या वाा.

१० देणे अयाचित

२ संभुत्तर तेलंग ( १७०० )

१२

तुळशीवागवाले }

{ श. १७०२  
इ. १७८१

- २०० रु. देणें भवानी आढाव सरकारचे कोठीचे तांदूळ भाड्यानें पुरंधरास पळणीबद्दल नेले त्यास भाड्याऐवजीं खर्चास  
४७७। भाडें पळणीमुळें जिनस वगैरे खाना पुरंधर वा यादी वा २ माघ १७०२ ( ता. १०।२।१७८१ ) .

७। सौ चिटकावाई पुण्याहून सुप्यास गेली त्यास पालखीस

२। कित्ता देणे भोई भरपळणी दिवस सा जाजती रु. १० भरती करून मागाहून दिल्ले वा ५ वगैरे

२८ भाडेंखर्च घनःशाम कावाडी याचे बैल माघमासी पळणींत सर ३९ गडास खाना केले त्यावा फाल्गुन १७०२. ( इ. १७८१ मार्च )

४८। घाटाचे रखवालीस ठेविल्या आसामी २१ पो वाद आसामी १३ बाकी ( श. १७०३ इ. १७८१ )

घाट बापदेव, घाट कात्रज, घाट घाटसील, घाट सिंदेवाडी.

२। खुशाल परदेशी पळणीमुळें गुा माची सुभेदाराकडील ऐवजास वगैरे गोण-पाट २ थैल्या करावयास घेतले त्यावा नामे घरखर्च. ( श. १७०३ )

८। रु. भाडेंखर्च तुळशीवागचे कोठीचे तांदूळ साल गुा पळणीमुळें कित्या-वर ठेविले होते ते भाद्रपदमासी पुण्यास न्यावयास भाड्यानें पेटेस उतरले कैली ४।=। दरखंडीस २

( वरील तपशिलावरून पळीपळीची योग्य कल्पना करतां येईल. )

कल्याण सुभेदार }

चांचे

{ श. १६९५  
इ. १७७४

६।= खैरात खर्च जमगडकरी लोक चाच्यानें धरून नेले होते ते येथें आले सा ( श. १६९५ फाल्गुन इ. १७७४ मार्च )

५। रु. धर्मादाव देणें ब्राह्मण चाच्यानें महागिरी भरून नेले त्याजवर ब्राह्मण सापडले. ते फिरत आले. त्याजवळ वस्त्रपात्र नाहीं सवत्र पोता चाल ५

१ ह्या शकांतिल पळणीचा उल्लेख भा व. तील पंतप्रधान शकावलींत पृ. ७२ वर आला आहे.

वापूभट केळकर,  
 २ धोतर जोडा १,  
 ३ सोवळ्याबद्दल  
 .॥. संन्यासी ब्राह्मण  
 ५॥.

तुळशीबागवाले }

{

( रु. ? ) आसामी ६ यांस हैदरअली यानें गांव लुटून आणखी ब्राह्मणांपासून खंडणी घेतली साा सरकारांतून वर्गणी करून देविले विा अनंत दीक्षित.

तुळशीबागवाले }

परशरामभाऊंची गर्दी

{ श. १७१८  
इ. १७९७

३ उंटाकडे खासगत उंट ४ परशरामभाऊंचे गर्दींत सांपडले पाो मयत १ बाकी तीन उंट लष्करांत नेले त्यापाो एक उंट हताश आला बाकी येणें २ त्यास एक उंट उघडा आला त्यास सामान नवें घेतलें त्यास खर्च गुा फकीरा सारवान-फाल्गुन ( श. १७१८ इ. १७९७ मार्च )

वैद्य }

लूट

{ श. १७२१  
इ. १७९९

१ धर्मादाय खर्च अनंत जोशी सातारकर लुटला गेला साा शके १७२० मार्गशीर्ष ( इ. १७९८ डिसेंबर )

२ देणें गोविंदराव सातारकर लुटलेला आला साा.

२८= धोतरजोडा साधा १, देणें गोविंदराव सातारकर लुटलेला आला साा शके १७२१.

खासगीवाले }

दंगेघोपे

{ श. १७२१  
इ. १७९९

४।.॥।। सिंध्याचे बायांचे लष्करांत हरी विष्णु सहस्रबुद्धे याजबराबर स्वार २ पाउ-विले त्यास दाणावैरण ( १७२१ )

१६।।।। कुरणाकडे बायांचें लष्कर आलें तेव्हां रखवालीबद्दल.

१ पंढरपूरचे वाड्यांतील श्री विठोबा मोगलाचे दंग्यामुळें तासगांवीं आला तेव्हां वोवाळणी देवापुढें ठेविली ती.

खाजगीवालें }

{ श. १७३९  
इ. १८१७

१ जुवटीहून तडू आला त्यास वाटेंत पेंढारी यांचे दंग्याबद्दल मुकाम जाजती झाला त्याजबद्दल देणें अंबाजी गडी ( १७३९ )

चिपळूणकर }

ब्रिटिश अमदानींत दंगेघोषे

{ श. १७४९  
इ. १८२७

१ खैरातखर्च देसाई निपाणीकर याणी लुटलें साा मालें मागावयास आला.

“ यानंतर श्री करवीरास देवदर्शनास जावयाचे होते. परंतु करवीरकरांनीं प्रातांत दंगा केला आहे यामुळें जाण्याचें राहिलें. इंग्रजी फौजहि जाऊन पोहोचली. ( आप्पाजी बापूजी मराठे याचे दाजीबा चिपळूणकर यास पत्र शके १७४९ आश्विन वा १३ गुरुवार दोन प्रहर ( १८।१०।१८२७ ).

परवा रामोशी यांनी उतारकरू मंडळी धर्मशाळेंत उतरली होती त्यास पन्नास असामी येऊन लुटून गेले. त्यांत आवा जोग व दिनकरपंत देव व वाळ-कोबा भाऊ यांचेही खटले होते. ते कालच येथे आले भाऊमहाराजहि आले. त्यांसहि शिवन्यास गाठिले होते. परंतु हत्यारबंद आा १५।२० होते. याजमुळें त्यांचे काहीं चाललें नाहीं. याप्रमाणें वाटेनें बखेडा जाला आहे. ( कुशाबाचे वाईस दाजीवास पत्र आश्विन शुा ६ शके १७४९ २६।९।१८२७ ).

चिपळूणकर }

{ श. १७५०  
इ. १८२८

आमचे घरीं बुधवारीं आवशीस चार घटका रातीस दरवडा पडोन चीज-वस्त लुटून नेली. आठ हजारपावेतों विषय नेला. दरवडेखोर पन्नास माणूस होते. आमची त्याची लढाई होऊन आमचे सिपाई दोन आसामी जखमी पडले. आम्ही सर्व माणसें बाहेर पडलों. त्यास सापडलों नाहीं. तीर्थरूप सौ बाईसाहेब वेणगावास गेली होती त्याजबरोबर दोन आसामी सिपाई गेले होते व एक आसामी दुखण्यानें पडला. बाकी तीन असामी राहिले. एक घटकापर्यंत लढाई होऊन जखमी दोन आसामी पडले एक आसामी आम्हाजवळ उभा राहिला. त्याणे आमचे रक्षण मात्र केले याप्रो व्यवस्था जाली.

नित्सुन्यांचें चिपळूणकरांस पत्र आश्विन वा ३०. ( नेषें. ७ )

दुसरें माघ शुा ७ श. १७५० चें पत्र. ( इ. १८२९ फे. १० )

इकडे तर निशाचर यांचा उपद्रव बहुत जाहला आहे. दोनशे माणूस घाटाखाली उतरले आहे रोज दरवडे पडतात.'

कार्तिक वा ८ ( २९ नोवें. ) चें पत्र येणेंप्रमाणें—

'दोनतीनशे रामोशी घाटाखालून उतरले आहेत. पनवेलचे मार्गांत बारवई नजीक खेपे मारले गेले.'

तुळशीबागवाले }

{

८२० = गांवगन्ना ताा चाकण वा श्रीकडील ऐवज सरदेशमुखी व सरपाटिलकी वा येणें त्यास अलीकडे सन तिसा ताा सन इहिदे सालें ३ पो दंग्यामुळें एकसाल ऐवज श्रीकडील जमा करून गांवगन्नाचें नावें लिहिला आहे.

४८५ प्राा चाकण निाा पोतनीस सरदेशमुखी व सरपाटिलकी

१५० मौजे चिवली निाा बावुराव केशव

३० सरपाटिलकी

१२० सरदेशमुखी

१५०

६५ मौजे खान उंबरें

६७ ,, आबी

७६७

त्यास इंग्रजांच्या दंग्यामुळें आकार कमी केले वगैरे.

## प्रकरण ५ वें

### न्याय



चिपळूणकर }

फौजदारी

{

१५ मसाले

- १ मोकदम याजवर माडाची माडी चोरांनी नेली सबब
- १ जिवाजी दादला याने गांवकरी कौकसी एद्दू येथे पुढे तोडावयासी भुगांवचे गांवकरी नेले सबब.
- २ धोंडू पासलकर याने पुताजी पाटील शेटगा याचे बकरे चोरून नेले सबब.
- १ भिरू हळदा याने बालु शिंदा याजजवळ गैरशिस्त कटकट केली सबब.
- ३॥ झोरा धनगर म्हस्का याने महीपति पासलकर याचे नागलीचे शेत म्हशी घालून चारले सबब.
- ४ पालेकर गांवांतून परागंदा होऊन दुसरे गांवीं गेले होते त्यास गांवीं येणें म्हणून.  
•॥ महार गांवचे चाकरीस चुकला म्हणून.
- १ हरी दळवी याने गडले येथे तोडीचा मक्ता केला असतां...

तुळशीवागवाले }

{ श. १७०१  
इ. १७७९

- १ कसरम झाल्यावाा चाभार मौजे पिसर्वे गांव टाकून आंबल्यास जाऊन राहिला.

तुळशीवागवाले }

{ श. १७०२  
इ. १७८०

७० मसाल्याबद्दल भवानी रणछोड डाय्या वाा नेवासे याचे लग्न रामजी व्यंकटेश भावरे मौजे देवळाली परगणे संगमनेर याची लेक बळेच धरून नेऊन लाविले सबब मसाला करून हुजूर आणविले.

खाजर्गावाले } { श. १७२१  
इ. १७९९  
१५ इगलीकर जइन याजवर मसाल्याचा रोखा घेऊन स्वार गेले होते  
त्याजवा पनाली नवे.

वैद्य } फौजदारी मसाला { श. १७२३  
इ. १८०१  
१ मसाला रु. २ पौ ठराव ॥; जेवा शिपायास आ २ दर ॥  
४ रु. मौजे बावधन येथील जमीन इनाम आहे त्या (फाटलें आहे)...  
सदु भोसला सालगुा बाकी व सालमजकुरचा ऐवज येणें त्याची निशा दिल्या-  
खेरीज माल मळूं नये म्हणोन द्वाही देऊन जती केली असतां माल मळला  
सा रु. ६ पाो मसालाबाबत रु. २ बाकी रु. चार. (श. १७३४-३५  
इ. १८१२-१३)

तुळशीबागवाले } { श. १६७६  
इ. १७५४  
२५ रु. जमा

घोडा सरकारचा चोरानें नेला तो सांपडला त्याजवा रु. ५० पाो  
(१६७६ कार्तिक इ. १७५४ आक्टो. नोव्हें. ).

५० रु. मोकदम कसवे कडूस कृष्णाजी मुसळा, बाबाजी पाटील वगैरे केसो  
महादेव कमाविसदार फिर्याद आले सा मोकदम आणले त्यास पोटास  
खर्चावा घेतले रोज २ प्राो  
(स्थानिक उपद्रवावा जमीदार जबाबदार असत असें वाटतें.)

१२ रु. यावलखातें देणें भागोजी वगैरे जासूद सरकार भिलाचे उपद्रवाकरतां  
जमीदारावर मसाला जाला तो.

१० मसाला

२ देणें जासूद

(१६७८ श्रावण इ. १७५६ आगस्ट).

तुळशीबागवाले } { श. १६८५ कार्तिक  
इ. १७६३ नोव्हें.

२००० रु. हरबाजी नाा वानवळे पैठणकर यांचें कापड मार्गाने येत होतें. त्यास  
दौंड जवळ चोरी होऊन गेलें. त्यास सरकारांतून मखलाशीची याद.



करून दिल्ली की दोन हजार र्शा भोवताले गांवापासून घेऊन नार्ईक-  
मारास देणें ते दिल्ली आसेत जमा समचन्द्र उमाजी (१६८५ कार्तिक).  
८ रु. जमा निळकंठ महादेव. हत्तीमहालर्ची लांकडें चोरलीं त्याबाा  
गुन्हेगारी.

तुळशीबागवाले } { श. १७००  
इ. १७७८

५० रु. हसनखान नेवासेकर याची लेक राजेखान रामडोहकर यास देऊं केली  
त्यांचा कजिया पडला त्याच्या फारखत्या होऊन रु. १०० ठरविले  
त्यापो रोख.

४०० रु. प्रांत पुणें मोतीराम गुजर पेट गुस्वार याने तांबलियाचे बायकोशीं  
आपअमल केला त्याजबाा रोख.

५२॥ रु. प्रांत पुणें जमा मौजे पिसवें सटवाजी भोसले यांनी गुढें शोतांतील  
जोंधळ्याचीं वगैरे लुटलीं व चिरकुटपाघरूण लुटलें साा ४० रु. गुढां  
बाा; १२॥ चिरकुट पांघरूणाबाा.

तुळशीबागवाले } { श. १७०२ फाल्गुन  
इ. १७८१ मार्च

२५ रु. म्हसाजी वाा रखमाजी सोमवंशी याची लग्नाची बायको तिचे आई-  
बापांनीं काढून तिचा पाट लावून दिल्ली तो नवरा मेला. उपरांतीक  
खंडु मावला यासी पाट लावला ते बायको म्हसु माराने पुण्यांत वोळ-  
खिली साा गोताचे विचारे मनास आणतां म्हसूचें लग्न खंडूने करावें  
आणि बायको ठेवावी. त्याजवरून खंडूने राजी होऊन म्हसु मजकुरास  
सेवासें रुपये देण्याचा करार केला आणि सरकारांत नजर खंडु मजकुराने  
दिल्ली ते

चिपळूणकर } {

१४८॥॥॥ कमात्रीस जमा

मौजे बारीब्याल रोड्या मारवाडी याचे दुकान मौजे मजकुरीं होते. तो  
मयेत जाला त्याचें दुकानची जप्ती करून दुकानांतील जिनसांची किंमत  
पाटीलकुलकर्णी व रावणगांवकर व पेंढगांवकर व मौजे मजकूरचे वाणी  
यांचे गुजारातीनें किंमत जाहाली त्याप्रमाणें गंगाराम मारवाडी मौजे

- मजकूर याचें पदरीं जिन्नस घालून किंमत घेतली ते रुपये पैकीं रोड्या मजकूर याणें बाणियाचें बगैरे देणें होते त्यास हिस्सेरत्री अन्वयें दिले ते.
- ५ उत्तम मारवाडी व कणीराम मारवाडी याणें सरकारांत साल गुण वजन कमी दिल्ले सबब गुन्हेगारी घेतली.
- २ महादू माली याणे ब्रह्मंजी धनगर यांजवर चोरीचा आल घालून बेअब केला सा माली यांजपासून गुन्हेगारी घेतली ते.
- १ ब्रह्मंजी पोवार माली याचे कोपीत कोणी नसतानी तेथें बसल्याचे कारण काय सा गुन्हेगारी.
- १ आषा सोनार याणे गोविंदपंत कुळकर्णी यास गैरसंदी बोलिला सा गुनेगारी सोनार याजपासून घेतली ते.
- ॥ सुमाना मांग याणे गैरसंदी आपले घरी आई जवळ कटकट केली सा गुन्हेगारी घेतली ते.
- २॥ मुकुंदा सिंदा याने जनु पवारीण इजपाशी गैरवाजवी कटकट केली सबब गुनेगारी घेतली ते.
- १ नवा चांभार सिपाई याजपाशी वेजवाव बोलला सा गुनेगारी.
- ३ अर्जुना कोष्टी याचा गडी पेशजी कलासी तुलगांवकर याजपाशी चाकरीस होता तो तेथून पळोन येऊन कोष्टी मार याचे घरी राहिला. त्यास कलासीकर कोष्टी मौजे मा येथे येऊन गडी नेऊ लागला तो मना केला सा कोष्टी याजपासून घेतले ते.
- ७ विठू कोष्टी याणे मौजे हिंगणीकर कोष्टी यास गावातून काढून दिल्ला तो मौजे मजकुरी राहावयास आला; तेव्हां हिंगणीकर कोष्टी लबाड आहे यास जागा देऊ नये म्हणून सांगून पाठविले त्याजवरून गांवाचा कोष्टी याने सरकारांत न पुसता हिंगणीकर यास काढून दिल्ले सा गुनेगारी, गावचा कोष्टी याजपासून घेतले ते.
- ५ धर्मा चाम्हार याने सरकारची परवानगी न घेतां तंबाखु कापली सा गुनेगारी घेतली ते.
- ५ माळी मोन्या याने गाय मळणीचे पातीस धरली सबब गुनेगारी घेतली ते.
- ११ महीपती खरतकर याने सरकारची परवानगी न घेता खरीपाचा माल तयार केला सा गुनेगारी.

कल्याणसुभेदार }

{ श. १७४३  
इ. १८२१

२५ रु. जमा कमावीस खंड गुन्हेगारी गंगाजी भिलारी मयत जाळ्हा; त्याचे बायकोने दिपाजी आंबरे वा मोजे हाबरे यासी बदअमल केला सबब खंड दुतर्फा

२५ गंगाजी भिलारे याची रांड

२५ दिपाजी आंबरे

५०

५० रु. गण सुतार वा चिरनेर खंड, भिक सेट वाणी याचे भुताचा उपद्रव गोपाल वाणी याजकडे जाता भिक्याची भुते नवत म्हणोन सांगितले- चौघाचे मते भिक्याची भुते खरी जाली सा गुन्हेगारी.

१५ देवजी टेंभ्याचा भाऊ सुंबईहून कुटुंब सुधा नवा आला दोन महिने जाले घरांत भावासी कजिया करून तरवार उसपोन मारावयासी धावला सा गुन्हेगारी

४० रु. बडीक फकीर वा उसटणें याणें सासूजवळ बदअमल केला सा खंड करार.

१० रु. चमा कुभार मोजे चिरनेर याचा भाऊ याणें खासगी थटीचा टोणगा पाडस दोन प्रहरीं कुंभाराचे परसांत गेला सा सापुड घेऊन कमरेवर मारली कमर मोडली सा गुन्हेगारी. टोणगेयासी उठावयाची शक्त नाहीं. गवत-पाणी न खाई रगत हगोमुतो लागला सा.

२२ साहेब मिटेखान याणें महारास मारलें सबब मसाला.

५ रु. ताहीरखान इग्रजाकडे चाकरी केली म्हणोन अन्याय ठेवून खंड केला त्याचा करार करून दिल्ले ते ( श. १७०६ इ. १७८४ ).

७५ रु. सेख रमजानी व बडेभिया वस्ती तळें सेजाळें रमजानी याणें इंग्रजी राज्यांत तरी वगैरे खोती केल्या सबब खंड सरकारांत केला..... ( श. १७०६ भाद्रपद इ. १७८४ आगस्ट सप्टें. ).

तुळशीबागवाले }

{ श. १७१२  
इ. १७९०

( गुन्हेगारीला कधीं कधीं नजरेचें स्वरूप येई. )

३५० रु. वेतनखातें प्रां पुण्याकडून सालमाार सन ईसने तिसनचा घेवज येणें

त्या पो गोविंद खंडो परभु जेजुरीकर याचे भावाचे स्त्रीनें तळ्यांत जीव दिधला त्याजबा नजर बाा येणें त्या पो गुा राघो महादेव बोडस.

५५३ रु. दाभाडी पाटणें व काा कहनेर येथील बंधान्याचा कजिया हुजूर पडला त्याजबा

२०० प्राा दाभाडी व मौजे पाटणे या गांवाकडे ध्यावयाचे.

३५३ कीता प्राा दाभाडी व मौजे पाटणे येथें रामचंद्र शामजी कार-  
कून व जासुद प्यादे गेले त्याच्या रोजमन्याचा आकार पो  
ध्यावयाचे ते ( श. १७१२ )

( चोर सांपडला नाही तर संबंध गांवाला भुर्दंड पडे. )

२५० रु. वो पुरुषोत्तमभट तेलंग यांचे चोरी बाा गांवा ( रावणगांव ! ) पासून घेतले ( १७१३ )

तुळशीबागवाले }

{ श. १७१६ चैत्र ३०  
इ. १७९४ एप्रिल २९

१०० रु. मीा वाा ३० चैत्र १७१६ प्रांत पुणे गुन्हेगारी बाा निवा साखर पाठें इन्दापुर गुा महादजी हरी देशपांडे निा द्वारकोजीराव पाटणकर मेढ-  
क्याचे खुनाबाा रु. ४०० पो मेढक्यास खुन्या बाा दिल्ले. रु. ३००  
बाकी रु. १०० राहिले ते हर्ली.

५ कासी सिंदी सरूपीची लेक इनें मल्हारी सत्ता यासी बदकर्म केलें त्या-  
बाा मल्हारीमार याजपासून गुन्हेगारी बाा ५ रु. घेतले ते जमा केले  
( १७१६ ).

खाजगीवाले }

{ श. १७३९  
इ. १८१७

१० लक्ष्मण लवाचे भावजईनें सेत पेरण्यास अडथळा केला होता त्याचे  
मोकळकीबाा.

२ उचल्या गांवास आला होता त्याजपासून घेतले.

चिपळूणकर }

{ श. १७४६ माघ  
इ. १८२५ जाने. फेब्रु.

१ माहे जार चांभार याणें गांवचे काम टाकून दिल्ले साा गांवचे कामास  
लाऊन गुणेगारी घेतली ते

१। संतु कुंभार याण महालक्ष्मीचे मुखवटे आणून दिल्ले नाही साा मौजे  
उडवळी ताा सांडस

चिपळूणकर } मुंबईच्या सदर अदालतीचे वकील { श. १७४८  
इ. १८२६

१ गणेश हरी पटवर्धन

२ हरी जनार्दन

३ गणेश नारायण

४ दादाभाई फारामजी

५ रामचन्द्र चिंतामण पटवर्धन ( श. १७६१ ).

पुण्याचे न्यायाधीश

	सन	हुद्दा
सदाशिव विनायक	१८२६	अमीन
त्रिंबक महादेव	"	अमीन
विष्णु पद्माकर	१८३०	कमीशनर किंवा मुन्सफ
यशवंतराव महादेव	१८३१	ऑक्टिंग मामलेदार
"	१८४०	
जगन्नाथ बल्लाळ	१८४६	मुन्सफ
बेजनजी भाई पारसी	१८५०	मुन्सफ
		शहर पुणे.

चिपळूणकर }

{ श. १७४८-१७७६  
इ. १८२६-१८५४

पुण्याचे

श. १७६२

मुन्सफ

१ रामचन्द्र मल्हार

२ गोविंद हरी देशमुख

( श. १७७६ ).

वकील

१ बाबूराव बहिरव पोंक्षे ( श. १७६२ )

२ गोपाळ सखाराम पटवर्धन ( श. १७६१ )

३ जनार्दन बल्लाळ नामजोशी ( श. १७६२ )

४ अंताजी गोविंद धारपुरे ( श. १७६० )

५ बाबाजी केशव शहागडकर ( श. १७७६ )

६ वामनाजी वासुदेव धारपुरे ( श. १७६१ )

७ माधवराव त्रिंबक

”

८ विष्णु विश्वनाथ दातार

”

९ पांडुरंग नीळकंठ काणे ( श. १७४८ )

१० गोविंद रघुनाथ गडबोले ( श. १७५६ )

११ दाजी महादेव साठे ( श. १७६० )

१२ रामचंद्र घोंडदेव पटवर्धन ( श. १७५६; इ. १८३४ )

चिपळूणकर

}

पुण्याचे वकील

{ श. १७७४  
इ. १८५२

१ नारायण खंडेराव अयाचित

२ सदाशिवपंत जोशी

३ बाळकृष्ण भास्कर

४ त्रिंबक बल्लाळ भट

५ विष्णूपंत छत्रे

}

वकील

{ श. १७६९  
इ. १८४७

जनार्दन बल्लाळ नामजोशी—पुणे, सदाशिव गणेश पटवर्धन—पुणे.

मयाराम दाजी वकील निा सदर दिवाणी अदालत मुा मुंबई.

दिवाणी

कल्याण सुभेदार

}

दत्तक घेण्याची परवानगी

{ श. १७०५-७  
इ. १७८३-८५

१०६. जमा बयाजी गणू मयत याला बायकोस लेक घेण्याची आज्ञा दिल्ली साा.

तुळशीबागवाले

}

{ श. १७०८  
इ. १७८७

१०० बालोजी सिंत्रे कापडाबद्दल रु. देणें त्यापैकीं याद नाना जोशी वेव्हारे प्रांत पुणे त्याचे जोसपणाचें साल वर्षलीचे दहा वर्षांनीं येतें त्या सालांत बालोजी सिंत्रे सिंपीयाचे घरीं लग्न मुद्दत वगैरे प्रयोजनें जाहलीं त्याचें जोसपणाचे संबंध उत्पन्न यावयाचें तें दिल्ले नाहीं. पेशजी दोन सालें गेलीं व हल्लींचें साल आलें या तिन्ही सालांत पावतें न केले त्याजकडे तसेंच राहिलें साा जोसी याचे जोसपणाचें उत्पन्नाबाा मोघम अमानत करून ठेवावे. म्हणोन मखलासीची त्या-वरून अमानत जोसी याजबाा जमा धरून खर्च लािा मिा पौष वा १०. ( जाने. १४ )

कल्याण सुभेदार }

{ श. १६८१  
इ. १७५९

ह्या सुभेदारांचें वार्षिक वेतन १५०० रु. असे. शिवाय पालखीबद्दल २५० रु. मिळत. सदाशिव राम दामले हे सुभेदारांचे दिवाणजी असून ठाण्याचा कारभार ते पाहात. दिवाणजीचा पगार सालीना २०० रु. होता. पुण्यासहि सुभेदारांचा वाडा पुलानजीक होता. पुण्याचा कारभार हरि कृष्ण विवलकर बघत असे. रामाजी महादेवाच्या मरणानंतर ह्यानें हिशेब नीट ठेवले नाहींत असें आढळून आलें. “कैलासवासी तीर्थरूप ह्याचा खासगी कारभार पुणे याचा मशार-निव्हेकडे होता. त्यास गाव व कुरण व बागेस जमीन खरीदी करून घेतली वगैरे खर्च परवानगीने व आपल्याच अक्त्यारीनें केला. त्यास सन सलासांत तीर्थरूपास देवाशा झाली. ते समयीं मानीं जमाखर्चाचा हिशेब मोघम दाखवून पैका मागो लागले. त्यास ऐवजाची रुजवात पाहतां ठिकाण लागत नाहीं. हिशेब यथास्थित नाहीं. त्याजवरून मार सन खमस सबैनांत पुरंधर मुकामी सरकारांत फिर्याद होऊन राजश्री त्रिंबक विनायक सरसुभेदार यास सनद आणली कीं वाजवीचे रुईनें हिशेब मनास आणून फडशा करावा. त्याजवरून सरसुभेदार यांनीं पंचाइत नेमून दिल्ली येणेंप्रमाणें—

१ बाबाजी प्रल्हाद, १ रामाजी बल्लाळ भाटे, १ महादजी कृष्ण चांदोरकर, १ महादजी वासुदेव, १ रामचंद्र प्रल्हाद अभयकर, १ बळवंतराव फडणीस साष्टीकर.

पंचायतींत हरिकृष्णाकडेच सुभेदारांचें देणें निघालें.

चिरनेर हा गाव बाळाजी बाजीरावापासून रामाजी महादेव यांनै श. १६८१ सालीं इनाम मिळविला.

चिपळूणकर }

कमिशन पत्रें

{ श. १७४२ आषाढ वा ९  
इ. १८२० आगस्ट २

पुरी मेहनत करून जुन्या चांगल्या पंचाइती देणे या चालीने दरयात करावा. सरकारची उमेद आहे कीं, पंचाईतदार जे आहेत ते परमेश्वरस्वरूप जाणोन तुम्ही वादी प्रतिवादी याणी तुमचे नेकनामीवर व अन्नूवर भरंवसा करून याचा खटला तोडण्यास आणले त्याजवर नजर देऊन त्यांचे खटल्यात नेक इन्साफ करावा. दाखी (दोस्ती) अथवा तरफदारी कोणेही सबवीनें करूं नये. कारकून तुमचे हाताखाली दिला आहे तो तुम्ही हुकूम कराल त्याप्रमाणें करील. कार-

कुमानें पंचाहतीचें कामांत सल्ला मसलत कांहीं एक बोलूं नये. लिहिणें पडेल तें लिहावें. सरकारांतून तुमची मेहनत व स्वटव्याची मगदूर पाहून जो खरा होईल त्याजपासून बक्षीस देविलें जाईल. सारे पंचास हिसा बरोबर पावेल. दुसरें कोण तेही तऱ्हेनें पैका मिळावयाची उमेद ठेवूं नये. जाणिजे. २ आगष्ट १८२०.

चिपळूणकर

}

न्याय

{ श. १७४४ कार्तिक व. ३  
इ. १८२२ डिसें. १

रावसाहेब मुशफक मेहेर करम फर्माय दोस्ता दाजिवा चिपळोणकर सलम हू.

अज तर्फ प्येरी बारडोलसाहेब रजिष्टर आदालत सुभा पुणे सलाम बाजद सलाम आके येथील खरयत आसे दिगर सरकारात समजले कीं, दाजी आपाजी शेवडे यानी आजम आणा ढमढरे याजकडे सोने वजन तोले सुमारी साडेसातसे तोले ठेव ठेविली होती. त्यास हाली आणा याणी तुम्ही तिन्हाइत म्हणोन त्यापैकी सातसे तोले सोने तुमच्या पदरी घातले आणि तुम्ही आताचे आता शेवडे मानिल्ले यांचे पदरीं घालणार आहां म्हणोन. त्यास सरकारचा हुकूम तुम्हास आहे कीं सदरहु सोने तुम्हांपासी आहे हे सरकारचे परवानगीसीवाय कोणास देऊं नये. तुम्ही परभारे दिल्यास तुम्हांपासून सदरहू सोन्याचा जाब करून घेतला जाईल. रा ता १ माहे डिशंबर सन १८२२ ईसवी. ज्यादा काय लिहिणे प्यार मोहोबत आसो दीजे हे किताबत.

पो कार्तिक वा ३ रविवार दोन प्रहर एक घटका दिवस शके १७४४ चित्र-भानु नाम संवत्सरे सुभा सलांस आशरीन मैया तैनवअलफ तारीख छ १ डिज्यंबर सन १८२२ ईसवी.

सही—इंग्रजी बारडोलसाहेब  
ता. १ दिसेंबर १८२२.

चिपळूणकर

}

श्री नकल

{ श. १७४५ कार्तिक शु. ८  
इ. १८२३ नोवें. ११

यादी ज्या तारखेचा शोरा तुम्ही वहीस दाखविता तेच ते तारखेस लिहिला असे आमचे अकलेस येते असे सहा आसामी सावकार यांचे लिहिले आणून सरकारांत द्यावे म्हणून तारीख ७ माहे नव्हंवर सन १८२३ इसवीचा हुकूम राजश्री दाजी गंगाधर चिपळोणकर यांस जाहला. तो चिपळोणकर यांस दाखविला त्याजवरून चिपळोणकर यांची वहिवाट व कानडे यांचे त्यांस कागद आलेले पाहतां त्याजवरून शोरा त्या काळचाच असे आमचे बुद्धीस येते. मिति कार्तिक शु ८ शके १७४५ सुभानुनाम संवत्सरे.



- १ गोविंदराव ध्यंकटेश जोग.
- २ नारो धोंडदेव जोग.
- ३ बाळकृष्ण लक्ष्मण गोळे.
- ४ दिनकर गोपाळ देव.
- ५ सिद्धेश्वर केशव लधू.
- ६ रामचंद्र रघुनाथ गोखले.
- ७ आनंदीदास नथूदास दस्तुरखुद्द.

- १ जगजीवन बुलाखी हस्ताक्षर  
बनारसीदास.
- २ नेमचंद वजीरचंद
- ३ नरोत्तम मनसाराम हस्ताक्षर  
खुद्द

चिपळूणकर }

श्री

{ श. १७५० भाद्र. व. १३  
इ. १८२८ आक्टो. ६

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री दाजिवा चिपळोणकर स्वामीचे शेवेसी

पो मोरो त्रिंबक सदर अमीन साा नमस्कार विनंति विशेष. कोणी एक सावकाराचे येथे एका गृहस्थानें आपली काहीं जिन्नस गाहाण ठेविली आणि त्याणेंच पुढें काहीं एक दिवसानी सावकारास सांगितले की, ती जिन्नस मोडून, आपले रुपथे घ्यावे. त्यावर सावकारानें सांगितलें की ऐवज अणोन देऊन..... गरज नाही.....मालक यास बरोबर घेऊन बाजारांत जिन्नसेचे वजन व किंमत करविली आणि ती जिन्नस आपणच खरीदी करून घेतली अथवा बाजारांत फरोक्त केली. पुढें त्या जिनसेचा मालक म्हणों लागला कीं, मी ज्या मित्तीस जिन्नस मोडावयास सांगितली त्याच मित्तीस सावकारानें मोडून टाकून आपले रुपथे घ्यावे तें केलें नाही. सबब सांगितले दिवसापासून मी वाज देणार नाही. ....म्हणो लागल्यास जिन्नस न मोडण्याचा शब्द सावकाराकडे आहे किंवा नाही व आपण घेतली असता कसे व परभारा मांडली असता कसे ये-विसीचे तपशिलवार उत्तर लिहिले पाहिजे. लोभ करावा हे विनंति ताा ६ माहे आगटंबर सन १८२८ इसवी. सही

मोरो त्रिंबक सदर अमीन

चिपळूणकर }

श्री

{ श. १७५० अश्विन शुभा १४  
इ. १८२८ आक्टो. २२

पो अश्विन वाा १ वद्य शके १७५० सर्वधारी नाम संवत्सरे.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री दाजिवा चिपळोणकर यासी.

त्रिंबकशास्त्री कमिशनर निाा आदालत वेदोक्त आशिर्वाद येथील कुशल जाणोन लिहीत आसावे विशेष. वादी रावजी नाईक पुंडलीक व प्रादी तुकार्ददास पुरुषोत्तमदास मुरली या उभयतांचा खातेबाकीविसी तंडा आहे. त्यास वादीनें

खातें हजर केलें त्यांत सिका रु. ३२०।= भाद्रपद वा १ शके १७४३ सालीं रकम देविले लधू यास रदकर्जाबद्दल म्हणोन नावें लिहिली आहे. त्या रकमेस प्रतिवादी नाकबूल होऊन लधूचें देणें मुळीच नाही आणि आमचे नावें रकम काय सबब लिहिली व आमची व लधूची पंचाइत ही चिपळोणकर यांचे घरी पडली आहे. तेथें लिहून जाव आणवावा म्हणजे लधूचें देणें आहे किंवा नाही येविसी खातरी होईल. म्हणोन प्रादीनें लिहून दिले. त्यास लधूची व प्राची पंचाइत आपले घरीं पडली आहे किंवा काय, पडली असल्यास उभयतांचे ठरावाची याद जाहाली असेल त्याची नकल पाठवावी. याद जाहाली नसल्यास कागदपत्रावरून लधूचें देणें मुरलीकडे अथवा मुरलीचे देणें लधूकडे येविसीं तुमचे नजरेस जसा मजकूर आला असेल तो लिहून पाठवावा व त्यासंबंधी साधनी कागदाच्या नकला ही पाठवाव्या. कळावें ता २२ माहे आगटंबर सन १८२८ इसवी. बहुत काय लिहिणें हे आशिर्वाद.

सही

त्रिवकशास्त्री

चिपळूणकर }

{ श. १७५३  
इ. १८३१

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णाजी हरी चिपळोणकर स्वामीचे सेवेशी.

पो त्रिवक महादेव कमिशनर अदालत पुणे सा नमस्कार विनंती विशेष वादी गंगाबाई कोम सिताराम केशव व केशव सिताराम लहू दावा १००००० रु. या. फिर्यादीचे बाबदात सिताराम केशव लडु नावे पुरुषोत्तमदास मुरलीधरदास यानी पन्नास हजार येक रुपयाचा कागद मिा भाद्रपद वा शके १७३२ चा लिहून दिला आहे. म्हणोन वादीने लिहून दिले त्यास सदरहू कागदाची नकल तुम्हापासी आहे. ती आमचे कोर्टांत पाठवून घावी.

रा ता. २४ माहे आगस्ट सन १८३१ इसवी बहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनंती.

सही

त्रिवक महादेव कमिशनर

चिपळूणकर }

साक्षीसमन्साचा नमुना

{ श. १७५३  
इ. १८३१

मेहेरवान दोस्त कृष्णाजी हरी चिपळोणकर सलमहु.

अजी साहेब ज्यान वार्डिन साहेबबहादूर डीपुटी अजंट जिल्हा दक्षिण सलाम अमीर दरीविला वादी जनार्दन आपाजी सेवडे प्रा रामचन्द्रराव चौधरी दावा सा १९३४ या मोकदम्यांत आपले साक्षीचे प्रयोजन आहे तरी हुजूर कोडतात आले पा. ता २८ माहे नवंबर १८३१ इसवी ज्यादा काय लिहिणे प्यारीउने हे किताबत.

चिपळूणकर } कोर्टातील कजे { श. १७५४  
इ. १८३२

मुकदमा नंबर ४७ सन १८३१

जॉन वार्डिनसाहेब बहादूर डेप्युटी एजंट जिल्हा दक्षिण

वादी—नारो दिनकर चिपळूणकर

प्रतिवादी—लाडोजी जाधवराव

दावा रुपये ३६९५

दोन हजार रुपयांच्या दोन चिठ्या—चार हजार रुपये. वसूल रुपये ३०५.

प्रतिवादीची तक्रार

आम्हास सध्वा लक्ष रुपयाचा सरंजाम चालला होता. त्यापैकी पाऊण लक्षांचा सरंजाम शके १७३५ चे साली जप्त झाला. बाकी पन्नास हजारांचा लढाई अखेर चालत होता. तोहि कंपनी सरकारांत ठेऊन पेनसील करून दिले. त्याप्रमाणें घेऊन गुजारात करीत आहो त्यास वादीचे देणे पाहिले असतां १७१८ वर्षांचे मागील दौलतीचे वेळचे कायद्या बाहेर असे स्वच्छ दिसते याकरतां वारसा पुरत नाही.

दावा मुदतीचे बाहेर म्हणून रद्द तारीख १२ मार्च १८३२.

“ आम्ही मुंबईस पातशाई कोडतांत फिर्याद केली होती त्याचा पैसला जाला. आपले तर्फे डिफ्री जाहाली. आतां दुसरे ठिकाणीं अपील वगैरे व्हावयाचें नाहीं. अपील करणें तर विलायतेस करील. तेथें जो ऐवज ठरला आहे त्याचे दुप्पट ऐवज कोडतांत अमानत ठेवून पंचवीस हजार रुपये वकिलास वगैरे खर्च करील तेव्हां अपील होईल मध्यें व्हावयाचें नाहीं.

( निम्सुरे यांचें पत्र श. १७५३ आश्विन इ. १८३१ आवटोबर )

चिपळूणकर } वारसाच्या कामीं लोकांचा सहा घेत { श. १७६२ ज्येष्ठ  
इ. १८४० जून

गंगावाई भ्रतार गणपत अनंतराव मेहेंदळे ही गयेस वैशाख शु० १५

शके १७६२ रोजी मयत झाली तेव्हां तिची सून अंबाबाई भ्रतार भास्करराव गणपत मेहेदळे, हिनें जून १८४० मध्यें बापूजी गणेश शास्त्री मामलेदार शहर पुणे ह्यांच्याकडे अर्ज केला कीं मयत गंगाबाईची मी वारस आहे तेव्हां तिचे मयत तारखेपर्यंतचे पेनसील मला मिळावे. तेव्हां हीच वारस आहे किंवा दुसरे कोणी वारस आहे ह्या बद्दल चौकशी करून कळविणेकरितां मामलेदार ह्यांनी रघुनाथ हरी चिपळूणकर ह्यांस पत्र लिहिले. सूनच वारस आहे असा जबाब चिपळूणकर ह्यांनी दिला.

चिपळूणकर }

{ श. १७६४  
इ. १८४२

.....राणा रामराव नारायण मुतालीक नाडगौडी याजकडे आपला ऐवज येणे त्याजविसी श्रीमन्माहाराज छत्रपती सरकार शहर सातारा येथे आपलेकडून मुखत्यारनामा राणा गगाधर कृष्ण बोपरडीकर याचे नावे आणून अर्जी केली त्याजवरून मुतालीक याणी आपला ऐवज देणे खरा असा कबूल जाव दिल्यावरून फैसल जाहला त्याजवर अपिलाची मुदत हि होऊन गेली. (वासुदेव कृष्ण दातार ह्यांचें कुशाबा चिपळोणकर ह्यांस पत्र).

“घराबा फियार्द करावयाची त्यास ती फियार्द सातान्यास करावयास नको. कारण गाडगीळ व रास्ते यांचे हाद्दींत खटला पडला आहे तो त्याचा त्याणीं इनसाफ करावा असे आहे. तेव्हां आपल्यास फियार्द करणे जाल्यास गाडगीळ याजकडे करावी लागेल तेथे छापील कागद वगैरे विकतचा लागत नाही. खर्ची कागदावर आर्जी वगैरे काम चालते.” (बाबा आगाशे ह्यांचें वाईदून चिपळोणकर ह्यांस पत्र).

“फियार्दीचा मागार आपण लिहिला त्यास इकडे पंचवीस वर्षांचा कायदा आहे आणि आपले लिहिण्यांत तीस वर्षे अजमासे जाली. तशांत आपली बहिवाटही नाही व वसूलही आला नाही यामुळे फियार्द चालणार नाही. बहिवाट शाबीत जाल्यास फियार्द वाईत गाडगीळ याचे घरी करावयाची सातारियास कर्णे नको. (श. १७६४ भट यांचें पत्र).

चिपळूणकर }

कोडताची वेळ

{ श. १७६४  
इ. १८४२

प्रतिवादी बापू रंगारी नंबर ७४४१ सन १८४१ पैकीं या मोकदम्यांत वादीनें आपले साक्षीविषयीं दरखास्त दिल्ली आहे. यास्तव ता. १० मिनदूस

बरोबर दोन वाजतां साक्षी देण्याकरितां आतां आमचे कोडतांत आले पाहिजे. षडुत काय लिहिणे. लोभ करावा ही विनंती.

(—दुसऱ्या एका समनांत बरोबर बारा वाजतां कोडतात आले पाहिजे असें लिहिलें आहे ).

सही

त्रिवंक महादेव सदर अमीन

चिपळूणकर } दाव्यास परवानगी { श. १७५५ चैत्र वा ७  
इ. १८३३ एप्रिल ११

दिपुटी एजंट सो जिल्हा दक्षण

यादी कृष्णाजी हरी चिपळूणकर वा पेट सदाशिव रुजु नारायण पेट कारणे जे राजश्री बाळकृष्ण महादेव गद्रे याणी आपले घर गहाणावर आम्हांपासी ऐवज घेऊन शके १७५४ श्रावण शुभा १ चे रोजी खत छापील कागदावर लेहून दिले त्यांत सा देण्याची मुदत लिहिली त्या प्रो सा ४००० दिले नाहीत करार गुजरून गेला. सारौस ही याद दिली आहे तरी व्याज सुद्धां सा प्रावादीकडे येणें आहेत ते फडशा करून देण्याविषयी पत्र पा लेखा प्रा उलगडा करून देवविला पाहिजे अथवा दावा करण्यास हुकूम जाला आसतां सिरस्तेप्रा दावा करण्यांत येईल ता ११ माहे अप्रिल सन १८३३.

सही

कृष्णाजी हरी चिपळूणकर दस्तुर खुद.

चिपळूणकर } कायदेबुकाचा कारखाना { श. १७७४ वैशाख शु. ३  
इ. १८५२ एप्रिल २२

हाली मुंबईस कायद्याची बुके दाहा रुपये किमतीचीं छापण्याचा कारखाना चालू झाला आहे.....

सुळशीबागवाले } राज्यकारभार—दिवाणीकज्याबद्दल { श. १७०५ भाद्र.व. ७  
इ. १७८३ सप्टं. १५

जमा—भाद्रपदमास

३५० प्यादे व जासूद सरकार नजर सोनाराबद्दल गुा हाय वा सरकारच्या पत्राच्या नकला सोनार खरे जाहले सवव. मिया वा ५

२५० को मिरी प्राा सेवगांव लक्ष्मण सोनार पोतदार वाा नामें.  
कृष्णाजी लक्ष्मण.

१०० कृष्णाजी लक्ष्मण कोकमठाणकर गुा जगु सोनार संक-  
त्सरकर नामें कृष्ण मार.

३५० सदहूंचा तपशील खर्चाकडे.

### खर्च—भाद्रपदमास

२५० कृष्णाजी लक्ष्मण फडणीस नेवासे जमा—प्यादे जासूद दिा सर-  
कार ऐवज नजरेबाा. लक्ष्मण सोनार पोतदार प्राो मिरी पो सेव-  
गांव याचा व दिप्या सोनार याचा पोतदारीसंमंधे कजिया होता.  
तो दिप्या खोटा जाला लक्ष्मण खरा जाला. त्याजकडील हरकी-  
बद्दल पत्रें सरकार छ १७ सवाल...पत्रें.

१ मल्हार जगंनाथ कोदार प्राो मार यास जे लक्ष्मणांस दिप्यानें  
खोटे पत्र लेहून दिले आहे त्यांजवर गांवकरी मिरीकर यांच्या  
साक्षी करून देणे म्हणोन.

१ गांवकरी को मार यांस सदहू अन्वयें.

२ सदहू दोन पत्रें अस्सल सोनाराजवळ दिल्ली त्याच्या नकला  
ठेऊन जमाखर्च केला असे. हवाला कुशावाकडे मिया भाा वा ५  
( १५।९।१७८३ इ. )

१०० कृष्णा वाा गोविंदा सोनार मौजे कोकमठाण पो कुंभारी याचा  
चुलता सटवाजी वाा मलोजी सोनार होता. त्याचें नकल जालें.  
त्यानै पाटाची बायको केली होती तिचा आधले घरचा लेक  
कुसाजी सोनार मौजे मारचे पोतदारीकरतां कृष्णाजीसीं भांडत  
होता. त्याची मनसुबी होऊन कुसाजी खोटा जाला. कृष्णाजी  
खरा जाला. त्याजला सरकारचें कागदी दिले जे कृष्णाजी  
परागंदा होऊन नेवासें परगण्यांत गेला आहे त्यास आणून पोत-  
दारीचें कामकाज घेणें म्हणोन पत्रें.

१ शिवाजी विश्वनाथ व मल्हार कृष्ण कमावीसदार पो कुंभारी यांस.

१ मोकदम मौजे कोकमठाण यांस.

२ सदहु अस्सल पत्रें जगु सोनार संवत्सरकर याजपार्सी दिल्ली. त्याच्या नकला ठेऊन जमाखर्च केला असे. सदहु ऐवज सोनार मार गांवावर आल्यावर पोतदारी चालती करून ऐवज पाठऊन देतो म्हणोन जगुमार यानें करार केला असे. जमा प्यादे जासूद दिला सरकार. मि॥ भाद्रपद वा ५

खर्च आश्रीनमास

६० जगंनाथ वा रघुनाथ सोनार, संवत्सरे—याजकडे हवाला. सोनारच्या मनसुवीवद्दल. दरवार खर्च. चिटणीस व मजमदार यांस कारकुनीचें ऐवजी करार रु.

३० कृष्णा सोनार कोकमठाणकर.

४० लक्ष्मण सोनार मिरीकर.

७० पो हल्ली हस्ते महिपतराव बापुजी. बाकी सोनार मार याजकडे येणे असेत. वा ६ ( १६।१०।१७८३ )

चिपळूणकर }

कोर्टाचा खर्च

{ श. १७४१  
इ. १८१९

७। जती करविली त्या वेळेस कारकून व चपरासी

१॥ कागद सु २

१ वकिलातनाम्यास

॥ जतीचा रपोट

१॥

१०॥=॥ वकिली बद्दल

॥ सस्कार

१००८=॥ फी

चिपळूणकर }

{ श. १७४७  
इ. १८२५

..... दोन तीन दिवस येथें राहून निघोन मुंबईस गेलों. तेथें पंधरा दिवस राहिलों होतो. पुढे कोडत चालू व्हावे तो दोन रिकार्डर होते त्यात कजीये लागून एक निघोन बंगाल्यास गेला. एक कुंपीनीचे तरफेचा राहिला. तोहि आजार घेऊन पडला आहे, व तो बरा जाहला असता आपले उपयोगी नाहीं. असे वकील आमचा आजम मेस्तर प्याच याणे सागीतले. कुंपीनीचे मनातून बाहेरील कज्ये आहेत ते मनास आणावयाचे नाहीं तेव्हा वकील याणे सांगितलें की आपला कजिया मार्गशीर्ष मासी दुसरे दोन रिकार्डर विलायतेहून येणार आहेत व जजराजहि येणार. आठचार रोजी येऊन पोहचतील ते आल्यावर कजीया काढू आता आपले कामास हिसका किमपि नाहीं. पाटीवर कजीया चढवून ठेवीला आहे. दुसरे रिकार्डर येणार आहेत. ते आले अथवा विलायतेहून येणार आहेत ते आले म्हणजे फडशा करून डिक्री करून घेऊ.

नित्सुरे यांचें कुशाव्रा चिपळूणकर यांस पत्र आश्वीन वा १ ( श. १७४७ ! याचा काहीं खुलासा पुढल्या पत्रावरून होणारा आहे.

चिपळूणकर }

{ श. १७५३  
इ. १८३१

... आम्ही मुंबईस जाणार होतो. परंतु तूर्त मासपक्ष राहिलो. कारण हाली नवे रिकार्डर आले आहेत ते बाहेरील फिर्यादी घेत नाहीं कारण यास इकडील माहीतगारी नाहीं आठचार रोजी पहिले आजम प्राट साहेब येथून तंत्र्यामुळें बंगाल्यास निघोन गेले यास विलायतेहून चीप असा मरातब होऊन फिरून येणार आहेत. आठपंधरा दिवशीं आले म्हणजे बाहेरील कज्ये चालते होतील यास्तव वकील यानीं आपली फिर्याद तहकूब ठेवली.

चिपळूणकर }

इंग्रजीचा तर्जुमा

{ श. १७६५ भाद्र.शु.१२  
इ. १८४३ सप्टें. ५

मुंबई येथे नादार देणेदारास मोकळीक करण्याचे कोर्टांमध्ये

दाजी वामन पटवरधन असामी याचे आर्जीबाबद तीमथे

रघुनाथ हरी चीपळूनकर राहानार बुधवार पेठ मुा पुने.

वर्तमान कळावें की मशारनिल्ले नादार असामीने नादार देणेदारास मोकळीक करण्याच्या कोर्टांत आर्जी दिल्ली आहे की मागील बादशाहा ज्याज्य चबथा याचे



राज्याचे नवव्या वर्षी पार्लीयमेट याणी हिंदुस्थानामध्ये नादार देणेदारास मोकळीक करण्याची कानु म्हणोन कानु करून ठराविली आहे त्याच कानुप्रमाणे आपणास मोकळीक मिळावी म्हणोन आर्जी दीव्ही आणखी त्याणे सदरहु कानुत लीहीले प्रमाणे कोर्टाचे कामनुआसेनी साहेब यास हवाले पत्र लिहून दिले आहे आणखी त्याणे आपल्या मालमत्तेची टीप आमचे हाफीसात दाखल केली आहे आणि सदरहु कोर्टांत चालते सपटेबर महीन्याची तारीख चवथी ४ हुकुम जाला आहे त्यावरून चालत्या सपटेबर महीन्याचा तीसरा सोमवार या दीवसी प्रातःकाळी दाहा वाजता त्या नादार आसामीचे आर्जी बाबद कोर्टाचे हवेलीत तजवीज होईल त्यास त्या अर्जदाराची मोकळीक होऊ नये आशी त्याचे कोणत्याही कर्जदाराची ईछा आसत्यास त्याणे त्याचे तजवीजेस्तव दिवस नेमला आहे त्याचे संपूर्ण तीन दीवस आगोदर चीफ क्लार्क साहेब यास ते वर्तमान कळावे आणी त्याणे आपला दावा व त्यास आधार करण्यास शपथपत्र दाखल करावी व त्याची दस्तुरी द्यावी तारीख ५ माहे सपटेबर सन १८४३

मुंबईत कोर्टामध्ये चिफक्लार्कसाहेबाचे  
आफिस

१ ज. प. लारकिनसाहेब  
चिफक्लार्क सही



प्रकरण ६ वें

सावकारी व्यवहार



तुळशीबागवाले }

{ श. १६६९ आ. शु. ३  
इ. १७४७ जुलै २९

३५० महादजी समदेव ठकार जोशी कुळकर्णी देहाय कार्यात बा खत व्याज दर शे. २ प्रो मुदत चैत्र शुा १ मुदतीस रुपये न दिल्ले तरी मौजे शिवणे येथील कुळकर्ण लिहून दिल्ले असे खतात ( श्रावण शुा ३ श. १६६९ )

२०० मोकदम मौजे येन्हवडे व्याज दर शें. २ रु. प्रो मुदत रास माथा ( श्रावण वा ५ श. १६६९ ता. १४ आगस्ट )

तुळशीबागवाले }

{ श. १६७८ वैशाख शु. १३  
इ. १७५६ मे १२

७१६४॥ मिा वैा शुा १३ शके १६७८ मुदल रुपये ४२१३५॥ माहे १०८१८ दर से. १॥ प्रो रु. ७८१६ वजा सूट ६५१॥ बाकी

२९५९॥ मिा वैा वा ६ मुा रु. १७८६४॥ माहे १०८१० दर शे. १॥ प्रो ३२२९ पो वजा सूट २६९॥ बाकी ( मे १९ इ. १७५६ )

चिपळूणकर }

{ श. १६८२ श्रावण  
इ. १७६० आगष्ट

१००० देवी सिरा गाडदी दिा तोफखाना गुजारत सदाशिव मल्हार बरहुा खत दर शे. २॥ प्रो.

नांवे

२९००० विठ्ठल हारी सहस्रबुद्धे बरहुा खत दर शेकडा १ प्रो विनसुट  
खत ५०००० पो देणे राघो बापुजी.

१५००० रोख हस्ते अनंत भट

१४००० जमा दाजी त्रिंबक

२९०००

तुळशीबागवाले } { श. १६८४  
इ. १७६२

६००० नागर लखमीदास गुजराथी पेठ बुधवार दरमहा दर शे. ॥  
प्रा गहाण सोने तोळे ४१८ दर १५ प्रो ( १६८४ ).

५७९१०॥॥ रा. पंतसचिव व्याज एकोत्रा श. १६९६ ता आश्विन अखेर  
१७०२ हिशेब करतां निघाले. ( इ. १७७४ )

तुळशीबागवाले } { श. १६८७ माघ वा १  
इ. १७६६ जाने. २६

२५००० रु. दमाजी गायकवाड वा खत दरमहा दर सो. १॥ प्रो ज्येष्ठ  
अखेर घावे ( माघ वा १ श. १६८७ )

तुळशीबागवाले } { श. १६८८  
इ. १७६६

१८०० रु. जाधवगीर गोसावी इनामदार मौजे येरवडे पा हवेली प्रांत  
पुणे वा खत रु. २५०० व्याज दर शेकडा रु. २ प्रो विनसूट व्याजाचे ऐवजी  
मौजे मारचा ऐवज गोसावी याची खासगत शेते वजा करून घ्यावा याखेरीज  
फरफर्मास निमे घ्यावी ( श. १६८८ )

तुळशीबागवाले } { श. १६९०  
इ. १७६८

५००० अनंतराव\* चिमणाजी व रघुनाथ\* चिमणाजी सचिव वा खत  
मिा वा १२ व्याज एकोत्रा हस्ते बाळाजी कृष्ण सहस्रबुद्धे.

तुळशीबागवाले } { श. १६९१  
इ. १७६९

६९२०१ अनुपराम गोपालदास

१०,००० जमा दाभाडी पाटणे गुा राघो बाळाजी नाशीकच्या  
हुंड्या २

१७,३०१ गोविंदराऊ गार्हकवाड जमा

१,९०० जमा माधवराऊ नीलकंठ

६९,२०१

\* हे दोघे चिमणाजी नारायण ह्या तिसऱ्या सचिवांचे पुत्र, झाना आंगखी एक  
सदाशिव म्हणून बंधु होते. ह्यांच्यानंतर ( श. १७०९ ) ह्यांचेपैकी रघुनाथराव यांस सचिव-  
पदाची वरि मिल्हली.

या महिन्यांत ह्या तुळ० च्या एका पेढीवर एकंदर १,४२,५०२ रुपयांच्या हुंड्या केलेल्या आढळतात. त्यांत सुरतेच्या नागर लक्ष्मीदास यांचे हुकानांतून ५०,००० च्या हुंड्या केल्या गेल्या.

८० रु. बाळाजी विश्वनाथ साठे बाा खत. व्याज दर शे. १॥ प्रो बिनसूट. मुदत माहे ४ यासी गहाण कापड सनगें ( मसुरु ५०; जोट ५०; लुगडें एक पैठणी १४ वगैरे ) सदरहु गहाण मुदतीस रुपये देऊन नेले तरी न्यावें मुदतीस अंतर पडलें तरी गहाण डुवलें याप्रमाणें करार.

तुळशीबागवाले } { श. १६९०  
इ. १७६८

खर्च

५००० अनंतराव चिमणाजी व रघुनाथ चिमणाजी सचीव बाा खत मिया वाा १२ व्याज एकोत्रा हस्तें बाळाजी कृष्ण सहस्रबुद्धे.

तुळशीबागवाले } { श. १६९४  
इ. १७७२

८६०४ सयाजीराव गायकवाड जमा व्याज लाख रुपयांचे भरण्याबाा विा राजश्री नाना फडणीस दर १। प्रो (श. १६९४)

१०१२४। व्याज खाते मुधोजी भोसले\* व सदाशिव हरी मुद्दल रु. ६०,०००.

तुळशीबागवाले } { श. १६९९  
इ. १७७७

२०६७०२ फत्तेसिंगराव गायकवाड जमा सयाजीराव गायकवाड नवें खत गाा अंताजी नागेश कार्तिक शुा १ व्याज एकोत्रा बिनसूट ( १।११।१७७७ )

तुळशीबागवाले } { श. १७२३  
इ. १८०१

४०० सदाशिवपंत काळे याजकडे पागा गहाण ठेऊन एकोत्र्याचे व्याजाने घेतले ते ( श. १७२३ )

चिपळूणकर } गव्हरनर साहेबांची मध्यस्थी { श. १७४१  
इ. १८१९

खंडो महादेव याजकडे वाफगांव वगैरे होळकरांचे नऊ गांव कमाविसीने

\* हे मुधोजी भोसले नागपूरकर; सदाशिव हरी हे मुधोजीचे दिबाण.

होते. तसेंच खंडो महादेव हा होळकराचा वकीलहि होता. कमाविशीचा ऐवज्ज सरकारांत भरावयाचा होता त्यासाठी कमाविशीचे भिस्तीवर आषा खाडिलकर याजकडून ५२५० रु. काढले. त्याचा करार असा होता की दीड महिन्यांत एकोत्रा व्याजानें व्याजमुद्दलसुद्धां रुपये न फेडल्यास ९ गांवचे मामल्याची सनद द्यावी. हा करार श्रावण वा १ शके १७४१ रोजी झाला. पण पुढें एक महिन्यांतच होळकर सरकारांनी खंडो महादेवाकडून कमाविशीचें काम काढून घेतलें व पौषमासी वकिलीचे कामाची घालमेल झाली. तेव्हां खाडिलकरांनी तगादा लावला व दुसऱ्या सावकारांचीही नित्य उपोषणें धरणी पारणी होऊं लागली. खंडो महादेवाची दिनचर्याहि चालण्यास कठीण पडलें. ही गोष्ट “कुंपणी सरकारास” जाहीर झाली. तेव्हा “गोरनर” साहेब यांनी परभारा कलेक्टर राबिनसन साहेब बहादुर यांस लिहिलें की सावकाराचा उपद्रव लागूं नये. असें केलें. व आम्हासहि लिहिलें की कलेक्टर यांजकडून तुमची मदत होईल. त्याप्रमाणेंच कलेक्टर साहेब यांजकडून अनुकूलता. परंतु सरकारांत फिर्यादी करून तगादे मना करावें आसें सीळाचे चालीनें मनांत आलें नाहीं. आणि पुढें काम आपले देठीं येईल हा भरंवसा..... म्हणून सरकारांत त्याचा उच्चार देखील केला नाहीं. तथापि अखेरीस खाडिलकर निघुर असल्यामुळें दावा सरकारांत पडलाच. आणि चिपळोणकर यांस पंच नेमण्यांत आलें.

चिपळूणकर }

{ श. १७४९  
इ. १८२७

४३०० चिंतामणराव पांडुरंग पटवर्धन वा १ (भाद्रपद शके १७४९)  
चांदवड छापी रोख मशारनिव्हेनी हुंडी सांगलीहून व्यंकप्पा नाईक धारवाडकर  
याजवर पाठविली. सदरहु घेऊन खत मशारनिव्हेचे होते ते माघारा दिले असे.  
नारायणराव राम भावे रामदुर्गकर यास कर्ज होते ते

४४५५ दाजी गंगाधर चिपळूणकर

८४०० रंगनाथ सदाशिव वानवळे

६५०० वासुदेव कृष्ण दातार

२५४५ दिनकर गोपाल देव

२१९००

शके १७४९ साली एल्फिन्स्टन साहेबांनी बरील कर्जाची हतेबंदी केली.

चिपळूणकर } सांगलीकरांना चिपळूणकरांचें कर्ज { श. १७४९ श्रावण वा १३  
इ. १८२७ आगस्ट २०

इकडील वर्तमान तर श्रीमंत राजश्री आप्पासाहेब याजकडील ऐवजास बहुत खटले पडले. नंतर चौघे गावकरी व दरबारची मंडळी यांनी सांगितले कीं ऐवज देतात तो घ्यावा. नंतर त्यांच्या हिशेबाप्रमाणें ऐवजाजी चिष्टी राजश्री आण्णाप्पा नाईक धारवाडकर याजवर लिहिली ते आम्हास दिल्ली. रुपये ४३०० चांदवड. ( राजाराम जगन्नाथ एकबोटे यांचें चिपळूणकरास पत्र श्रावण वा १३ शके १७४९ )

चिपळूणकर } अकलकोटकरांस कर्ज { श. १७५२ आश्वीन शु. १  
इ. १८३० सप्टें. १८

यादी राजश्री दिनकरराव मोहिते हविरराव सेनाकर्ते राजश्री शाहाजी भोसले अकलकोटकर यांस पुणें मुकामी राजश्री बाळाजीपंत दादा नातू सांगतील त्याप्रो खर्चास द्यावे म्हणोन मेहेरवान रावटनसाहेब बहादूर रसीदंट यानी सांगितले. त्याजवरून राजश्री कुशाबा चिपोलणकर याजकडून सा बदला ऐवज घेतला गा काशीसीवराम बंधु.....रु. ३००० एकुण तीन हजार जे घेतले ते सरकारांत जमा असत यासी व्याज दरमहा दर सदे ॥० सा आठ आणे प्रो पावले आश्वीन शु १ शके १७५२.

} कोर्टाला सावकाराची कैफियत { श. १७६१  
इ. १८३९

साहेब सुपफक मेहेरवान करमफर्माय दोस्ता ईडवर्ड ह्यूम ठौसन साहेब बहादूर पोलटक्याल सललाहुर ( सलामबादहूर )

आज दिल एखलास वासुदेव बापूजी चिपळोणकर मुा पुणें सलाम बादत सलाम अके येथील आज्ञापोन आपली शादमानी कलमी करीत असावी. दीगर आसाहेबानी छ २६ माहे ऑगस्ट सन १८३९ ईसवीची याद व यादी बरोबर राधाबाईसाहेब रामदुर्गकर यांजकडील जबाबाची नकल छ २५ जावळ मुा अरबैन मया तैन व आलफची पाठवीली ती पोचली जबाबांत बाईसाहेब यांणी हसील मजकूर कलमी केला आहे जे चवघा सावकाराबरोबर चिपळोणकर यानीहि तोड करून घ्यावी म्हणोन व आसाहेबाचे यादींत हि अभीप्राय पाहता चवघा सावकाराबरोबर तोड पाडून घ्यावी म्हणोन आहे. ऐसियास आमचे बराचरीचे सावकार राजश्री विनायकराव देशमुख व दीनकरपंत देव वा पुणें याणी

काही तोड अद्याप करून घेतली नाही. दातार व नगरकर व मूळचंद हे खराबीत बहुत प्रपंच चालणे कठीण ऐशा दशेस आले तत्ताप बाईसाहेबास व्याज सुद्धा ऐवज देणेचे सामर्थ असोन एक पैसाही देईनात. थोरानबरोबर वाद सांगणे शक्ती नाही या सबबेने नाइलाज होऊन सदरीचे दातार वगैरे त्रिवर्ग याणी व्याज सोडून मुद्दल ऐवजास हत्तेबंदी करून घेतली म्हणून ऐकितो. थोर सावकार देशमुख वगैरेणी तोड करून घेतली नाही. कारण बाईसाहेबास सावकारलोकांचा ऐवज व्याजासुद्धा देण्यास खुप सामर्थ आहे ही गोष्ट आम्हीच विदीत करीतो ऐसे नाही सर्वास जाहीर आहे. आम्ही येविसीचे मजकुरानिसी असल अर्जा करून पांच वर्षे सुमार फार खराब जालो ते किती कलमी करावे. अलीकडे दौलत खराबीस आली म्हणोन बाईसाहेबास कलमी करीतात परंतु बाईसाहेब लोकास कर्जवाम देऊन सावकारी वेव्हार करवितात आणि आम्हा सावकार लोकास मात्र बुडवावे या हेतूने खराबीचा मजकूर कलमी करीतात ही गोष्ट ताजूव वाटते आसाहेब सर्व जाणत आहेत आम्ही तो ऐवज देऊन बहुत खराब जाहलो. सरकार कायदे-माफक आम्हास पार करतील हा भरवसा धरून अर्ज करीतो. सर्व सावकार यास हत्तेबंदी करून दिली. आम्ही एकच तक्रार करितो ऐसे नाही बाईसाहेबा सारीखे थोर दौलतदार व पैकेपूर लोकांनी नातवानी सांगू लागल्यास आम्हा सावकार लोकांचा परिणाम कसा लागावा. सावकार लोकास इनाम व संजाम काही नाही फक्त चार रुपये कर्जवाम देऊन त्याचे व्याजावर कुटुंब निर्वाह करावा लागतो ते व्याज बुडवून मुदलास हत्तेबंदी करून घ्यावी म्हटल्यास आमचा परीणाम कसा लागेल हा विचार सरकारानी पाहवा. आमचा पैसला सरकारानी केला आहे तो कायम ठेविला असता आमचा वचाव होईल. आम्हाकडील बयाजवार मजकूर राजश्री पांडुरंग परशराम कारकून विनंती करीत विदीत होईल. जाय काय लिहिणें.

खाना कागद ता. २० सप्टेंबर रोजी

कागद दिला मिती भाद्रपद शु. २ शुक्रवार

तुळशीबागवाले }

कमरखुलाई

{ श. १७०२  
इ. १७८०

२५ कसरखातें आप्पाजी अनंत केवरेकर यांजकडे ऐवज येणें त्याबद्दल मशारनिल्हेनी कुळें लावून दिली ती कुळें ऐवज देईनात सबब सरकारांतून मसाले करून हुजुरचे व येथील प्यादे गेले त्यास दिंडोईकर जमीनदार यांजपासून कमरखुलाईबद्दल घेतले ते.

चिपळूणकर }

तगाद्यास ब्राह्मण

{

आमचे बादी कानडे चापलीनसाहेब यांजकडे जाऊन कलेकटारसो यांज-  
वर हुकूम आणिला कीं तुम्ही हुकुनामा केला आहे त्या प्रो फडशा करावा  
नंतर कानडे याणी साहेब यांस विचारून आमचे घरीं तगाद्यास चार ब्राह्मण  
आषाढ वा १० सायंकाळपावेतो बसविले. सायंकाळपावेतो उपोषण जाहालें.  
आम्ही गारपिरावर गेलों होतो परंतु साहेब याची गांठ पडली नाही. वा एका-  
दशी साहा घटका रात्रपरियंत तगादा बसला ते दिवशीं साहेब यांची गांठ न  
पडे. वा द्वादशी शुक्रवारी तगादा बसला. खानहि नाही. नंतर तसेच उठोन  
सायंकाळचे तीन चार घटका दिवसास साहेब याजकडे गेलो. बहुत प्रयत्नाने गाठ  
पडली. बोलणें जाहालें. साफच जबाब की चापलणसो यांजकडे जावे.....  
आम्हांस सांगितलें कीं तुमचे घराची जमी करून फडशा करून देविला जाईल...  
दाजीवा चिपळूणकराचें गणेशपंत वर्तक यास पत्र.

घरणें

येथें आल्यापासून नाना याजकडे अजमासें वीस क्षेत्रें केलीं. कांहीं वेळां  
उपोषित मजबरोबर बसले होते व कांहीं वेळां जेवले. त्याजकडे सरकारी व खास-  
गत तगादे रोज दहा बारा नाहींत असा बहुतकरून दिवस जात नाहीं.

सातशें रुपये दोन वेळां मिळून देतो आणि मला मुक्त करावे ! नाहीं  
पेक्षां तुम्ही किती क्षेत्रें घालाल तितकी जिवत आहे तोंपर्यंत करीन. परंतु तुम्ही  
बसला असतां कधीं जेवणार नाहीं.

चिपळूणकर }

पैसे वसूल करण्याचा उपाय

{ श. १७३६भाद्र.  
इ. १८१४ सप्टें. आक्टो.

पेशजी होळकरांचे दंग्यात श्रीक्षेत्र नासिकची खंडणी जाहाली. त्याचे मद-  
तीस राजश्री आबाजी दादाजी यानी आपली चिठी देऊन वेदमूर्ती जगन्नाथ भट  
याजकडून रु. १४०० एक हजार चारशे देविले ते चिठीप्रो भटजीस पावले  
नाहींत म्हणोन भटजी पुणियास येऊन श्री गणपतीचे देवळी उपोषणे करीत बसले  
आणि मजकूर श्रीमंत महाराजाचे कानावर घातला आज्ञा जाहाली की भटजी  
यांचे रुपये आबाजी दादाजी याजकडून देववावे वगैरे.

तगादा श्रीगजानन

राजश्री हरीपंत दादा जोशी यांस विनंती विशेष रुपयांचे बायदे फार जाले.



शेवटचा वायदा आपण केला होता तोहि आज भरून गेला असताहि अद्याप-  
पावेतो आपलेकडून रुपये येत नाहीत हें मोठें आश्चर्य आहे. आज सायंकाळा-  
प्रावेतो रुपये आले तर ठीक आहे नाहीपेशां उदईक तगाद्यास गडी पाठविणें  
जरूर पडेल तर असे करूं नये हेच सूत्रास मागणे आहे कळावे हे विनंति.

मिमा जेष्ठ वा ३०

रानडे

चिपळूणकर } धरण्याचा प्रकार, प्रतिवादीच्या कैफियतीवरून {

२॥ लक्ष रुपयांची चिठी होळकरांनी गोपाळदास भवानदास कासीकर  
याजवर दिली. पण पुढें भोसले ३ लक्ष रु. कर्ज मागूं लागले. कानडे “द्याव-  
यासी अनुकूल पडत नाही.” असें म्हणाले. तेव्हां कासीकर यांस ताकीद करून  
चिठीचा ऐवज अडथळला. त्यावर कासीकर यांजकडे धरणें धरून बसण्याची  
सूचना चिपळोणकरांनी केली. पण आम्ही होळकरांचें आश्रित आम्हांस तें कर्तव्य  
नाहीं; ऐवज बुडाला तरी चालेल, असें कानडे बोलले. तेव्हां चिपळोणकरच  
धरणें धरून बसले. तो प्रकार—

“नंतर आम्ही कासीकर याचे दुकानीं जातीनिसी (घरांतील) थोरथोर  
मंडळी व कारकून मंडळी मिळोन तगाद्यास ३ दिवस उपाशी बसून सरकारचें  
बल (बळ) भोसलें यांस बोलण्याचें पाडून भोसले यांजकडून अडथळा मोकळा  
करून घेऊन कासीकर यांजकडे चिठी सही करून चिठीवर चिठीसह आठ आणे  
व्याज सुद्धां ऐवज देऊ म्हणून कासीकर यांचे लिहून घेतले.”

तुळशीबागवाले }

{ श. १६७३  
इ. १७५१

२ सोयराजी पाथरवट जमा बगाजी सावाजी सासवडचे बाकीवाा तरवार  
आणलेली होती ते सदरहु रुपये देऊन तरवार पाथरवट मारास माघारी दिली.

खाजगीवाले }

{

९१ रु. छ २८ जिल्काद गुा बाळु तेली वाा कचे १२ दर मणी दर  
३१= प्राो ९१८= वजा सूट ८= याचें तेल पौष अखेरपर्यंत या दरानें पुरवावें  
कमी झाल्यास कमी दर द्यावा जाजती झाल्यास दर देऊं नये. याप्राो वाा कागद.

कल्याण सुभेदार }

२४७०॥ बाळाजीराम आघारकर वगैरे ब्राह्मण मौजे कोळथरेकर कर्ज-  
पैकी वसूल जमा  
१५००० रु. जंजीरे सुवर्णदुर्गाकडे ऐवज चंदा मुसलमानावर कोळथरेकर  
ब्राह्मणांस हुजुराहून देवविला त्याचा वसूल

चिपळूणकर }

{ श. १७२० ज्येष्ठ वा १  
इ. १७९८ मे ३०

१ कमावीस जमा

येमाजी तेत्याकडे कर्ज खेडच्या सोनाराचे रु. ४ होते त्याने चौथाई सर-  
कारांत दिल्ली ठराव सा ५ झाले पैकी चौथाईत तेला ऐवजी दिल्ली ता मथी  
तेलीण श. १७२० ज्येष्ठ वा १.

चिपळूणकर }

मनोती

{ श. १७५३  
इ. १८३१

खर्च

२००० रु. दौलतराव घोरपडे अमीरुल उमराव श्या ८ शुक्रवार (श. १७५३)  
हाली सीका रोख

१९६० रोख जमा बाळाजी नारायण नातू दोन हजार पाो

४० जमा मनोती खाते मारनिल्ले यास कर्ज दिल्ली सा २०००  
त्याला मनोती वा दर सो २ सा

तुळशीबागवाले }

{ श. १६६९  
इ. १७४७

१०० धुलोजी जगन्नाथ का सिवणे तांदूळ बाजारनिरखास एक शेर  
जाजती दर रुपयास प्रो ध्यावे हंगामी गांवी ( १६६९ )

}

श्री

{ श. १७३० चैत्र श्या ५  
इ. १८०८ एप्रिल १

श्रीमंत राजश्री

आत्या स्वामीचे शैवेसी

पाो राघो नारायण गुण्ये सा नमस्कार विनंती विशेष आपण आम्हांपासी  
तिकोन्यास जिन्नस टेवण्यास दिल्ली पुढे आम्हावर सरकारचा प्रसंग गुजरला मागे  
जिनस गलाठली याजकरितां आपली जिनस पावली नाही हाली उलगडा करावा

एकूण व्याहात्तरशे पावणे एकाहत्तर एक आणा आपलें देणे याचा फडशा सोई सोईन करून देऊ मीती चैत्र शुभा ५ शुक्रवार शके १७३० वीमवनामसंवच्छरे हस्ताक्षर खुद बहुत काय लिहिणे हे विनंती

}

श्री

{ श. १७३०  
इ. १८०८

याचे उत्तर गुणे यास शके १७२६ चे साली आश्वीनमासी सरकारातून घरून कील्यावर टाकले घरची जप्ती करून वीत विशय नेला घरी मुले माणसे याजवर चौकीही होती हे आम्ही ऐकिले पुढे शके १७३० चे साली गुणे मोकळे जात्यावर जप्तीचीशय गेला त्याजवीशई सरकारात मुछदी याजकडे यत्न बहुत केला परंतु सरकारातून व रास्ते याजकडून(न) वीशय माषारा प्राप्त जाला नाही हे आम्हास ठेऊक आहे.

श्री

राजश्रीया वीराजीत राजमान्य राजश्री भीवराव तात्या भाटवडेकर स्वामीचे शिबेसी—

पो राघो नारायण गुण्ये सा नमस्कार विनंती विशेष. आल्या गुरुजी यांची ठेव होलकराचे दंग्यांत ठेवावयास दिल्ली होती ती सरकारचे दंग्यांत गलां-ठली त्याची चीटी पेशजी त्याणी करून घेतली होती त्याचा ठराव हली त्याचे रूपिने करून फारखत आमचे नावे लिहून दिल्ली व पहिली चीटी आमची होती ती अशा दोनी तुम्हाजवळ अमानत ठेविल्या आहेत त्याचा ठराव उक्ता तुमचे विद्यामाने करून फडशा करावयाचा ठरला चांदवड रु. १६०० अक्षरी सोलासे यासी मुदती शके १७४४

४०० जेष्ठ अखेरीस द्यावयाचे ते

१२०० माघ अखेरीस द्यावयाचे ते

१६००

एकूण सोलासे सा चांदवड मुदती प्रो फडशा करून देऊ आणि पेश-जीची चीटी आमचे हातची आहे ती व हाली मातुश्री बाई याणी आमचे नावे फारखत लिहून दिल्ली असे दोनी कागद तुम्हाजवळोन घेऊन मुदतीस अंतर

रंगनाथस्वामीच्या धावळा बंधूंचे नांव विठ्ठलराव आल्या हांतें. हे गृहस्थाश्रमी असून निजामाच्या नोकरांत होते. त्यांच्या वंशजाचा उल्लेख या पत्रांत असावा.

होणार नाही मीती माघ वद्य ५ शुक्रवार शके १७४३ वृषानाम संवत्सरे हस्ताक्षर खुद हे विनंती.

}

श्री

{ श. १७४७  
इ. १८२५

वरातीचे रुपये घेण्याची अर्जी

बो गंगाधर चिंतामण पुराणीक वाा पेठ रविवार घर खासगत सुमा सीत अशरीन मया तैन व अलफ कारणे अर्जी लिहून दिल्ली ऐसीजे श्रीमंत बाबासाहेब याचे जामदारखान्यात<sup>१</sup> कापड दिव्हे रु. १८५० साडे अठराशे त्याची वरात जामदारखान्याकडून भिकाजी उधव याजवर दिल्ली त्यानी वराती बावद चिटी नाना चिपोलणकर यास दाखविली सा देतो म्हणोन करार केला नंतर श्रीमंत बाजीरावसाहेब याचा दंगा जाहाला त्याजमुळे तसेच राहिले कुपणी सरकारचा आमल जाहाल्यावर एक दोन बेला मागणी केली तेव्हा चिपोलणकर यानी वाकडी गोष्ट सांगितली त्यास साहेबी कृपाळु होऊन चिपोलणकर यास ताकीद करून आमचा ऐवज व्याजासुद्धा देवीला पाहिजे. आम्ही मुले आमचे घरी गुमस्ता वाकबदार होता तो मृत्यु पावला म्हणोन आमची गरीबाची दाद लागो देत नाहीत आणि आम्हास तर लोकांचे देणे ते लोक परजात<sup>२</sup> बसऊन आपला ऐवज मागतात यास्तव आम्ही मुले क्रियावाळ<sup>३</sup> आम्हास साहेबावाचोन तारणार दुसरा कोणी नाही मी भा वा १ शके १७४७

तुळशीबागवाले }

भाद्रपदमास

{ श. १७१०  
इ. १७८८

महिपत बलाल दबडघाव काले कराडकर वस्ती तलेगांव ईंदुरी ताा चाकण यानी पेशजीचे खत आणिले जे तुमचे आज्ञे आपाजी अनंत कुलकर्णी मौजे पाडली यानी आमचे आज्ञे गोविंदपंत दबडघाव काले कराडकर यांजपासून बावन होन कर्ज घेतले त्याचे खत आलाहिदा त्याचा मजकूर आखंडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री गोविंदपंत काले कराडकर गोसावी यांचे सेवक आपाजी अनंत कृतानेक नमस्कार विनंती उपरी सुमा ईसनेतीसेन अलफ (श. १६१३) तुम्हापासून आपले आत्मकार्यालागी पुर्वतसमंधे घेतले होन पुव्हेघटी नाणे ५२

१ जामदार खान्यांत मौल्यवान् कापड ठेवीत

२ घरणें धरण्यासाठी इतर जातींचे लोक घरांत बसवीत

३ क्रियावाळ म्हणजे अज्ञान

बावन होन यास कालांतर माहे दर सेकडा पांचोतरो प्रो जाले मुदतीस कालांतर व मुदल झाडा करून देहु हे लिहिलें सही छ १ सपुर साक्ष चिमणाजी भनजी-पंत व दादो बाबाजी याप्रो खत वडलाचे हातचा लेख आहे तो काढावा म्हणोन दिनकर बगाजी देशपांडे प्रांत पुणे यांचे गुजारतीने वरून दिल्हे सदरहु खता पो निमे होन नाणे दर ३ प्रो.

२६	रुपये
सेलापागोट्यावा	७८
	१०
	८८

सदरहुची पावती महिपत बलाल दबडघाव याचे हातची की राजश्री वर आमची हलाखी बहुत ये समई हात चालेना याजमुले जिनसाची चौकशी बाजाराटा प्रो करून याद ठराविली विा रा हरी शामराव पुसालकर वा याद रु. ७३७०॥-

तपशील  
३५९० सीका  
३७८०॥- चांदवड  
७३७०॥-

तुळशीबागवाले } परदेशी माल { श. १६६७  
स. १७४५  
७॥- छोट बंदरी गज ७ (श. १६६७)

तुळशीबागवाले } { श. १६९९  
स. १७७७  
४॥- इंग्रजी पोलाद ८८७॥  
८॥- चुका इंग्रजी ८८८९ दर. ८८१। (श. १६९९)  
१॥- कुलूप इंग्रजी (श. १६९९)

तुळशीबागवाले } { श. १७०८  
स. १७८६

३०॥ गडाचे तोफांचे काने भरावयास पोलाद इंग्रजी गुा नूरमहमद बोहरी वजन ८॥. दर शेरी सा. १॥- प्रो २७॥; कानसा रु. ३, पो. ३०॥.

खाजगीवाले } परदेशी माल { शा. १७१९  
स. १७८९

१८३) दत्तरखर्च खरेदी कागद इंग्रजी खतावणीस सुा १६ पाने.

१२ मीरवेल विलायती पाहावयाची गुा गणेश कृष्ण लिमये

चिपळूणकर } { शा. १७३९  
स. १८१७

१ कागद इंग्रजी दस्ता १ जावलीकर व मोहरीकर याची इनामपत्रे  
व्याहावयास

चिपळोणकर } भाव { शा. १७५३  
स. १८३९

सखलाद चांगली ४ ते ४॥ रु.

माजरपाट ताका लांब हात ३६ रुंद हात २ ५ रु.

जगन्नाथी ताका चांगला ६ रु.

घड्याळ विलायती १२५ रु.

खाजगीवाले } {

१८३ सांकळी घड्याळास

३ घड्याळास भिंग

२६॥ चहादाणी

४८॥ छीट इंग्रजी...गादीगिर्घा सुा

४६ खरेदी आरशाबद्दल जीनस मुंबई

९ गुा नूरमहमद बोहरी तावदाने ६

१५५ गुा अबदुल करीम

५० फानुस जोड १

१०५ तावदाने सुा ८९ वजा परत १९

बाकी घेतली ७० दर १॥ प्रो.

१५५

१७) खरेदी मोमवत्या

५३॥ गुा बाबुराव बामन, खरेदी मुंबई पैकीं

वजन ८॥४॥

४३॥ गुा अबदुल करीम, वजन ८॥५

९७।

८१।९॥

२०॥ कागद इंग्रजी रंगाचे

८॥ मेखा इंग्रजी सुा ४४००

२१ चुका इंग्रजी वजन ८॥१॥ दर ८८१॥ प्रो.

खाजगीवाले

}

{

८- इंग्रजी पान, पंचांगास.

४।- खरेदी कागद इंग्रजी पुस्तक लिहावयाकरतां दस्ते ४ जास्ती पानें ७ दर दस्ता १ रु. प्रो.

(यांत इंग्रजी पुस्तक लिहिण्याकरतां कागद खरेदी केले किंवा इंग्रजी कागद पुस्तक लिहिण्याकरतां खरेदी केले हें ठरविण्यास मार्ग नाही.)

८॥. कागद पानें २ इंग्रजी दर ८।० प्रो.

१। चिचोद्रथा दीपवाळी बाा मुलीकडे गुा खंडू.

(एका लेखकाकडून पुस्तकें लिहविलीं त्याला १० रु. मजुरी म्हणून नांवें पडली आहे.)

मुळशीबागवाले

}

हुंडीचा व्यवहार

{ श. १६६८ कर्तिक १५  
स. १७४६ आक्टो. १८

८५० रु. सयाजी लकडा जमा धोंडभट दांत्ये (मिा शु. १५ का. १६६८ हुंडी मुमईची व्याज दर शेकडा १॥ प्राा बिनसूट मुदत आळंदीची यात्रा (दुसऱ्या ठिकाणची हुंडी पुण्यास विकून पैसे मिळत असत).

१५० रु. कसर हुंडणावळ साष्टीची वरात खासगीकडील रु. ५००० पांच हजारांची घेऊन येथें ऐवज दिलहा त्यास दर शेकडा रु. ३ प्रो. (श. १६८५).

१००००० रु. दमाजी गायकवाड वरात सरकारची खासगीकडील रुा १,६०, ३२१ पोो परभारे तांबेकरास दीव्हे ६०३२१ बाकीची...

२००००० रु. दमाजी गायकवाड वराते बाा.

९१००० नामे गोपाळनाा तांबेकर

९००० कसरखातें पेंसजी कसर जमा धरली त्यास सावकारास वरात विकून रुपयें घेतले.

तुळशीबागवाले } { श. १६७२  
स. १७५०

१७ आपाजी अनंत पेंठणीहून सातारे यावर दोन ह्कारांची हुंडी विकून रुपये घेतले साा दर शेकडा १ प्रो रु. २० दिले तो ऐवज रंगो निळकंठ यास शिरवलीस देविला तेथून रु. ३ परत आले ते वजा- करून बाकी येणें ( श. १६७२ ).

हुंडीवरात

२७ सदासीव अनंत मौजे खामगांव रु ३० पो वजा बहुडा रु ३ बाकी. ( १६७२ )

६७७७ व्याज सरकारांत ऐवज दिले त्याचे बाा हिसेब ताा आश्रीन बाा ५ सवोत्रा बीनसुट वजा पसतीसावा हिस्सा करून बाकी वरात दाभाडीपाटणें.

९६०४ सयाजीराव गायकवाड जमा बाळाजी जनार्दन एक लक्षाचें व्याज व मनोती  
१००० मनोती दर से. १,  
८६०४ व्याज.

तुळशीबागवाले } { श. १६७२  
स. १७५०

३ कसरखाते धुलोजी बेरड यास रु. ७६॥ वरात सरकारची घेऊन व्याज काढून दिले ते कसरखाते

तुळशीबागवाले } { श. १६७५ पौष  
स. १७५४ जाने.

जमा

३९००० रु. श्रीपतराव बापुजी सरकारांतून श्रीरंगपट्टणचे हुंडीचे ऐवजी नारोवा नाा पंढरी याजकडून मार्गेश्वर अखेर मुदतीचे देवविले त्यापो

तुळशीबागवाले } { श. १६८२  
स. १७६०

२००० रु. जनार्दन अप्पाजी मारनी हुंदेलखंडाहून चिटी गोविंद कृष्णाचें पुतणे जिवाजी खंडेराव याजवर केली ते.

} { श. १६८३  
इ. १७६१

हुंडीचा व्यवहार.



भाद्रपद ( सप्टेंबर )

१मा—

५५००० अंताजी अवाजी

३०००० गुा सदाशीव जगन्नाथ भावे हुंडी शहरची विठ्ठल जोसी

रघुनाथ जोसी यांची पकी मिति भाद्रपद वा। ७ नामे

१५००० आरकटी रोख

१५००० गंजी कोट नामे नारो बावाजी

३००००

१०००० गुा दयाराम आत्माराम हुंडी शहरची दयाराम आत्माराम नावची पकी मिति भाद्रपद वद्य ८ रोख आरकटी.

१५००० गुा दताजी नाइक कानरे शहराची हुंडी भिकाजी नाइक मन्हाटे यानी लीा पकी मिति वाा १० ऐवज आरकटी पारखून घेतले रोख.

५५०००

नावे—

६०० चिंतामण हिराचंद सावकार उजनीकर हुंडी दिल्ली तो ऐवज आला नहीं सबब नांवे लिहिला

माघ मास ( इ. १६८४ फ्रेब्रु. )

२०००० बालाजी रघुनाथ सहस्रबुद्धे यानी निबडीहून हुंडी तापी दासावर पाठविली लिहिली मिति मार्गशिर्ष वद्य पंचमी पासून एकतिसां दिवसांची मुदत.

तुळशीबागवाले }

{ श. १६८४  
स. १७६२

१५००० ऐन हुंडी १ मुंबईची जमा मुरलीदास वल्लभ सुंदर (श. १६८४)

( हुंड्या जासुदामार्फत एका गांवाहून दुसऱ्या गांवास पाठवीत असत. )

१ कचो रघुनाथ देणें प्यादे हुंड्या तिसा हजाराच्या घेऊन आले त्यास खर्चास असामी दोन.

तुळशीबागवाले }

{ श. १६९६  
स. १७७४

१५० गुा मेहेदळे रेवडंड्याचे दरकदाराकडे वरात रु. ३५०० पोत

कित्ता } { श. १७००  
स. १७७८

१००० बाळाजी राम लेले दिा फडणीस सरकार वरात विजयदुर्ग बा  
सा ३००० पोा ( श. १७०० )

२ हुंडणावळ गुा नाना जोशी क्षेत्री ऐवज घेऊन कोकणांत सखाराम

खाजगीवाले } {

गोविंद याजवर चिटी दिली रु। १०० त्याजबद्दल हुंडणावळ.

तुळशीबागवाले } { श. १७१०  
स. १७८८

२५ कसर जमा कासीचे हुंडी बाा येथे सिका रुपये पावणेपांचशे देउन  
कासीत पांचशाची हुंडी घेतली सबब कसर जमा नामे यात्राकासी श्या ८  
५०५ नामे बाळकृष्ण आपाजी हुंडी औरंगाबादची तेथून उजनची हुंडी  
करून द्यावी.

५०० ऐन हुंडी

५ हुंडणावळ

५०५

} { श. १७११  
स. १७८९

२५०० सरकार पोा मोघम खर्जाच्या ऐवजी.

१००० माहे जील्हेज वरात रा. बाळकृष्ण लक्ष्मण लागु प्राा हुकेरी  
येथें दिल्ली.

१५०० माहे रोावल वरात रा. अश्वथराव नरसिंहराव याजवर

२७।।। रु. व्याजखर्च दाभाडी पाटणें कुसुंबें येथील वसूल येतो तो ऐवज  
रोख पुण्यास पाठवावा तरी वाटेची निभावणी होणें यास्तव हुंड्या करून पाठ-  
वितात. त्यास अगोदर ऐवज सावकाराचा घ्यावा त्याचे मितीचे व्याज देणें तें  
वगैरे ( १७११ आक्षीन ).

( ह्याप्रमाणें बराचसा व्यवहार हुंड्यांनीं चाले. पुढें ह्या हुंड्या पुण्याच्या  
बाजारांत विकूंदी लागल्या. ह्याचें उदाहरण पुढें दिलें आहे. पेशवाई अधिक  
टिकती तर हुंड्याचा व्यवहार पूर्णावस्थेला गेला असता. ब आज लंडनला महत्त्व

आहे तसें कांहींसिं हिंदुस्थानापुरतें पुण्याला आलें असतें ).

कित्ता

}

{ श. १७१३  
स. १७९१

४८४ व्याजखातें नामें प्रांत पुणें कारकुनाच्या वेतनाबाा भरण्याचे अगो-  
दर ऐबज न दिल्ला तो ऐबज पुढें मीत्यांनीं प्रांत मजकुराकडून आला त्या बाा  
ताा ज्येष्ठ अखेर शके मार

४३३ कित्ता कच्चे ४४५९४४- दर से १ रु. प्रोा  
रु. ४४५॥॥॥पो वजा बारोत्रा रुजु पसतीसाबा  
हिस्सा १२॥॥॥ बाकी

५१ कित्ता व्याज मौजे वरवंड बाा रकम रु.

१३२००००० कच्चे ५२८० दर १ प्राा रु.

५२॥॥ बजा पसतीसावा हिस्सा रु. १॥॥ बाकी

४८४

१०००० कृष्णाजी नाा रास्ते जमा वासुदेव नाा दांडेकर पोत्यास सर-  
कारांत दिल्ले आर्कट. आर्कटकीस भाव दर शें -॥- प्रोो आहे. पुढें रुपये देते-  
वेळेस भाव अधिक असला तरी अधेलीहून जाजती पडेल तें द्यावें असा करार  
व्याज दरमहा दर से. -॥- प्रोो. बारावा हिस्सा द्यावा या प्रोो करार (१६८१).

इंग्रजांकडील वरात

१०००० रु. मिा वाा ३० अश्वीन १७१३ इंग्रजाकडील वराता वाा देणें  
मनोहरदास द्वारकादास रु. १०,००० पोो परभारे पावले त्याची जमा सुभ्याकडे.

५००० बाळकृष्ण महादेव खातें दाभाडी पाटण कुसुंबें येथील साल मार  
सन ईसने तीसैनचे रसदे वाा वरात छ १४ सफर वाा देणें ताा हरि बल्लाळ याजकडे  
फौजेचे खर्चास मानाव्हेनी लष्करांत कंपनी इंग्रज मार लाडसाहेब याजपासून  
ऐबज घेऊन त्यास सुर्वहस देविला त्या पोो रु. ५००० देविले असत तरी  
आश्वीन शु।१५ चे...हरिभक्ति साहुकार यास पावते करून पावलियाचे कबज  
घेणें म्हणोन वरात त्यास सदरहु रु. सरकारी पोते चाल दिल्ले भरपाई वराते  
मार्गे वगैरे ( श. १७१३ मार्ग ).

दुळशीबागवाले

}

{ श. १७२३  
इ. स. १८०१

१५० कसरबहा दाभाडी पाटण्याचे हुंडी रुपये ३००० शिन्साची

आली त्याचे चांदवड करून श्रीमंत रा. बाबासाहेब यांजकडे दिले ते दर शेकडां रु. ५ प्र.

}

{ श. १७४७  
स. १८२५

श्री

नकल

यादी सगुणावाई पंचनदीकर यांचा ऐवज राघोपत यथे यानी दाजीबा चिपळोणकर यांजवळ ठेविला पौष शके १७४६

३१५ ऐन सिका

२८८॥=॥ चांदवड रुपये ३०८॥=॥ पैकी वजा बट्टा दर ६।- प्रमाणें रु. १९॥- बाकी सिका.

६०३॥=॥

पैकी वजा हुंडणावळ दर सदे १॥ प्रमाणें रुपये ८॥=॥

बाकी निके कार्शांत घावयाचे रुपये ५९४॥=॥

चांदवड कोरे होते त्या बाबत बट्टा हुंडणावळि १०॥=॥

पैकी ८॥=॥ येणें.

५९५॥

सदरहू हुंडी येथून जगजीवनदास बुक्खीदास यांचे दुकानीहून केली असे सदरहू रुपये ज्येष्ठ वद्य १ तेथे देतील. काल भाव १॥ प्रमाणें सांगितला होता परंतु आज रदबदल करून दर सदे १॥ प्रमाणें ठरविला आहे. त्याप्रमाणें हुंडणावळ वजा केली आहे. मि॥ वैशाख शु॥ १ शके १७४७ पार्थिवनामसंवत्सरे पत्र लिहून दिलें असे.

}

हुंड्या

{

श. १७५२  
स. १८३०

भलावण हुंडी— ३५ रु. हालीसिका रोख कसरीबदल माधवराव नारायण मानू यास भलावण हुंड्या दिल्या होत्या त्याजबदल.

“ तुम्हावर हुंडी रुपये ३३०० खजिना पारखेची राबिनसन साहेबाचे राखिल्याची करविली. तरी या हुंडीचे लहणे मुदतीचे आंत पाठवावे ( शके १७५२ आषाढ शु॥ १ ) ”

“ आम्ही आपल्यावर सरकारांत राबर्टसन साहेब सर कलेक्टर यांस हुंडी ३३०० रुपये हापीस पारख एक महिन्याचे मुदतीची दिली आहे त्यांस आपण

हुंडी सकारावी ( सदाशिव रंगनाथ निा जकात याचे चिपळूणकरास पत्र वरील मित्तीचे ), हुंडी शाहा व्यांपारी जोग जवानी हुंडी

वैद्य }

{ शके १७२०  
सन १७९८

८॥=॥ लिंबाजी जोत्याजी पाटील ताा रहीमतपुरी १२॥ प्रो. बटा पर-  
भारा सराफास देवून चांदवड केले दर १० प्रो. ३८= बाकी  
९१= चांदवड पो. वजा बटा सरकारी दर शेकडा रु. ५ प्रो.  
बाकी पो. ताा जमा असत.

}

{ श. १७२१ ज्येष्ठ मास  
स. १७९९

१२॥ चांदवडीचे मलकापूरी केले रु. ५० दर २५ प्रो. बटा  
१॥=॥ लोण्याकरतां ( मार्गशीर्ष मास ) चांदवड केले रु. ३१ दर १० प्रो.

तुलशीबागवाले }

{ श. १७२१  
स. १७९९

१५६१. छ. १ रमजान

१२५ ऐन नवे रहीमतपुरी

३१० बटा मिरजी पाववयाचे ते रहीमतपुरी पावले सबब सरकारांतून  
बटा घातला दर सेकडा २५ प्रो.

१५६१.

वैद्य }

{ श. १७२२  
स. १८००

८॥=॥ श्रावण मास शके १७२३ छ. १६ बाकी पाठवली गुा झाडण्या  
महार रु. रहीमपुतरी १२॥ वजा बटा.

चांदवड केले दर १० प्रो. ३८= बाकी ९१= पोचले वजा बटा  
सरकारी दर ५ प्रो. १० बाकी जमा

२०८॥ बटा जमा चांदवडीचे शाहू शिका केले सा. गुा अंतोबा नाईक  
शिरोळकर असे.

२८=॥ अश्विन शके १७ २३ छ. १ रोज बाकी पाठविली गुा खंडू शिगया  
शाहू ३१= परभारा चांदवड केले दर ॥= प्रो. पो. वजा बटा-

सरकारी ८-॥ बाकी.

- ३ बटा जमा रुपये फरशी<sup>१</sup> देवून मलकापूरी केले साा गुा केवळ गुजर रुपये १२ दर शेंकडा रु. २५ प्रमाणें रु. मलकापूरी केले.
- १ बटा जमा गुा आवा भट दातार श्रावण मासचे लघुद्राबा दक्षिणा रु. १० मलकापूरी त्यांचें वजा बटा रु. १ करून फरशीचे<sup>१</sup> चिटी रु. ९ कासारीवर दिल्ली साा मलकापूरी जमा.
- ४०० चिंचवड फोक्षण चलनी घ्यावे ( गुळसुंद्याचे निजसुरे याचें पत्र शके १७४८ )
- ४० चिंचवड पुणेचा देऊन पत्रावर भरपाई करून घ्यावी.
- ४० चिंचवड छापी मुलाखी ( भोक पाडलेले )
- ५० चिंचवड बाजार चलनी
- १०० चिंचवड पेट चलनी
- चांदवड अधेल्या पन्नास रुपयांच्या शके १७४९
- ४१२ रु. कलदार कासीसिक्का
- ६९ रु. तुऱ्याचे सरकार पोते चलनी.

चिपळोणकर }

{ श. १७५३  
{ स. १८३१

रेस— पेनशनर रामचंद्र विश्वनाथ गोखले दुमाही पेनशन ३३३ रु. ३३ रेस किंवा ३३३।-१ रु.

चिपळोणकर }

{ श. १७५४  
{ स. १८३२

पावती शके १७५४ वैशाख शुा १४ ते दिवशीं राजेश्री नारोपंत नाना चिपळोणकर यांस कोंडाजी जाधवराव कारणें पावती लिहून देतों जे तुम्ही आम्हां-वर अर्जी केली त्याची चौकशी दुपटी एजंट कचेरीस होऊन दावा रद्द जाला त्याजबद्दल आमचे वकीलाचा खर्च व कागद खर्च मिळोन रुपये १०२।६० एकशे सवादन रुपये साठरेस तुम्हांवर ठरविले ते रुपये रो. कृष्णाजीपंत बाबा चिपळोणकर यांनी दिले ते आम्ही भरून पावलो...

दस्तर माधवराव त्रिंबक वकील

होन— मैजे मुगाव काळी एकंदर होन ३१ दर होनास रुपये २४

प्रमाणें आकार मौजे गडले काली एकंदर होन ७॥ दर २४ प्रॉ०.

सीका नाणीं

श्री

बादी सीका मोजदात अस्वीन वा॥ ३० शके १७५२ वीकृतिनाम संवत्सरे.

२६५४० हाली सीका

४४०८१ रोख चांदवड

२४३८- पंचमेल वगैरे

८२ पंचमेल

५१ अघेल्या पावल्या

४१० मलकापुरी

॥॥- अलमगीरी

११६ मादशाई ( मल्हारशाह )

२४३८-

२७२२३८-

( “ सीका ” नाण्याच्या मोजदार्यांत हाली सीका आहेच, परंतु पंचमेल, चांदवड, मलकापुरी वगैरे नाणींहि आहेत. तसेंच चांदवड, पंचमेल मलकापुरी, प्रलमगिरी, या शिक्क्यांची पोटनाणींहि आहेत. )

}

चलन:-बट्टा वगैरे.

{ श. १६७२  
स. १७५०

॥= कसर खातें बट्टा मुंबईचे रु. १८ दील्हे त्या वा॥ ( श. १६७२ )

( सुरती रुपया व इंग्रजी रुपया ह्यांत फरक दिसतो ).

१८ रु. बट्टा गुा गोविंद नाना देवळे

१४॥ सुती रु. २७०० दर सेकडा रु ३॥ प्रॉ०.

३॥ इंग्रजी ७० दर सेकडा रु. ५प्रॉ०.

सदरहु देऊन नवे अर्कटचे घेतले. ( १६७४ ) पण

१६० पीतांबर जगजीवनदास ऐन इंग्रजी सुरती ( १६९५ )

८०० बट्टा खातें बागलकोटी रु. पेसजी खरीदी केले रु. ३९५९ त्यास.

( १६८४ )

( हाली सिका व पोतेचाल एक नव्हत. )

१३२॥= बट्टा हाली सिका देऊन पोतेचाल केले त्याबद्दल.

( परंतु हालीसिका आणि सिका एकच. )

२४८- कसरबटा हाली सिक्याबद्दल गुा सुखलाल परदेशी यांजकडून सिका घेऊन याचे पोतेचाल करून सरकार पोत्यास दिले. त्याजबा रुपये ३५०० दर शे. ॥≡ हस्ते खुशाल.

( आघेल्या-पावल्या करण्यास बट्टा घावा लागे. )

८-॥ बट्टा खर्च

८- पावल्या १६

८॥. अघेल्या नवमीकरतां केल्या दोन रुपयांच्या.

( महमदशाई मोहराप्रमाणें महमदशाई रुपयेही होते. )

२५००० रु. ( खर्च ) वासुदेव ना दाडेकर रोख अटीचे एकशिका महमदशाई ( १६८१ ).

चिपळूणकर }

{ श. १६८२ ज्येष्ठ  
स. १७६०

नांवे

४८२२॥- अमानत खातें जामदारखान्याकडे बाा याद

१५१४॥= मोहरा नाणे १०५

६६९॥= जुन्या पंचभेल ५ दर १४॥=

३५६॥ जुनी औरंगाबाद २५ दर १४॥-

१२८॥ दुसरे ९ दर १४॥-

५७ आमदाबादी ४ दर १४॥-

२८॥ लातुरी २

५७ आजमेर ४

१३ औरंगाबाद गैरसाल १

१४ औरंगाबाद नवी १

२५ गैरसाल सुलाखी लागल्या दर १२॥-

१२६ औरंगाबादी नव्या ९ दर १४

१३ गंजीकोट १

२७॥ वज्र जोगणीच्या २

१५१४॥=



१०१००० आमानत खाते जामदारखाना रोख रुपये

२५००० आरकट

३३५०० मिटे

३८५०० आटीचे जुने

४००० आधेल्या

१०१०००

कोरे मळके रुपये

१ कसरबट्टा दाणे घ्यावयास कोरे मळके करून दीव्हे रु. १०० त्याचा  
६००० गदाधर भट ढेरे नामे नारो निळकंठ देणें बाबुराव दीक्षित  
मल्हारशाई ( १६८९ )

सुळशी बागवाले } नाणी-चलन { श. १७१० वैशाखमास  
स. १७८८

१५००० त्रिवक विनायक सुभेदार पोतेचाल कोरे फरसी हस्ते गुंडो लक्ष्मण.  
नांवे

१००॥ बटाखाते सरकारी पोतेचाल बेटावल त्या वीा गुा वनमाली  
दलाल

४८ हाली सिका १२०० दर ४ प्रो

५२॥ कोरे फरसी ४०००

१००॥

३। गुा बाळाजीपंत पोतदार सरकारी पोतेचाल याचे कोरे पोतेचाल  
केले त्याज बाा रु. २६० दर १। प्रो.

९३ रु. जमा ग्वालेर गंजी कोट.

२७। मोहरा हलीसीका २ दर १३॥=

५। चतरसींगी रुपये

१॥ चतरसींगी रुपये २ वजा बटा देणें सराफ दर ८= प्रॉ. १। बाकी

१॥ सारोली रु. ३ वजा ( पुढें फाटलें आहे )

४९।=॥ त्रिशुळी रु. ५१. सदरहू रुपये बटावून चांगले केले सा॥ बटा  
देणें परभारा सराफ रु. ८॥ प्रॉ. रु. १॥-॥

४॥-॥ बटाखर्च रुपये गजापुरी बगैरे. शिलकेस होते ते बटावून  
नागाचे केले सा॥

१ त्रिशुळी ८ दर ४२ प्रॉ.

३॥ बावडी १५ दर १० प्रॉ.

८-॥ भुंडे १

४॥॥-॥

८३ बटाखर्च रु. खाजगी पो. खर्चास घेतले त्यास. मंबई १ व  
भातवाडी रु. ३ येकूण ४ रु. यास बटा चलनी करावयास  
पडला तो.

८॥ बटाखर्च रु. २ छापीचे कोरे करावयास

८३ बटा रु. १२ उजळास पडला ते गु॥ रघुनाथ भट गोखले

८॥ बट्या वा॥ गु॥ रघुनाथभट गोखले रु. १ फुटका त्यास दाणेचल  
करण्यास पडला तो.

३ सो राधाबाई कोलटकर याचे उसने घेतले ते परत दिव्हे हा॥ हरी  
कोलटकर रोख दाणेचलनी करून घ्यावयास लागले ते.

१ मजुरीखर्च देणे लछीराम गोवंडी कामाचे ऐवजी अगावु शाहु शिक्षा

५ वा॥ मुशाहिरा नरसीपंत सालमजकुरचे वेतनाबाबत साहुसीका

८- बटाखर्च रु. १ वाई सीका होतो त्याचा छापी केळ त्याजवद्दल बटा  
पडला तो

८- बटाखर्च रु. छापी काले ८ याचे उजळ्यास बटा पडला तो दर  
१० प्रॉ. गु॥ खरे भटजी

चिपळोणकर }

शिपरी शिक्षा

{ श. १७३७  
स. १८१५

भाई नूरमा मोसावी यांस

आज तर्फ मोरो हरी सलाम ऐसि जे तुह्याकडून सरकारचे हवाल्याबद्दल  
वेकड येणे त्यापैकी तुह्याकडून देविले हा॥ माधवरावजी निगा महाजन यास  
श्रीमंत मातुश्री बायजाबाई सगा यांचे नव हजारचे भरण्यापैकी सीपी सीका हा  
पंच हजार सदरू पांच हजार हा मगानिव्हेस देऊन चीटी भरपाई करून  
देणे. मिया चैत्र शुभा १० सां १८७१ हे किताबत

आंगठी पानघाट जिरीम व छीटा किंमत रु. २५०

चिपळोणकर } { श. १७४५  
इ. १८२४

खोटे रुपये

१ रु. तोटा खर्च तांब्याचा रुपया लागला सबब ( श. १७४५ निजाम-पूर तले ).

श. १७७० सालापर्यंत जुनी नाणीं बाजारांत चालत उ. जरीपटका ( अंकुशी ) एकबुंदकी.

} { श. १७४७  
स. १८२५

शके १७४७ बेलापुरी रुपये ५० रु. मल्हारी सिका गडकरी यास देवविले.

{ श. १७५२  
इ. १८३०

शके १७५२ -- हालीसिक्का चांदवड -

आगाशे, थत्ते व गोखले यांचीं पेनशनें चांदवड रुपयांत मिळत.

१ रुका = पै; ३ रुके = १ पैसा. १६ पैसे = ४ आणे = टका लिहिण्याची पद्धती—

८६ भोजनदक्षणा = ६ रुके = २ पैसे. १३ फणस = १ आणा + ३ रुके ( १ पैसा ) म्हणजे सवाआण्याचा फणस. १४॥ = ११ टका व ४॥ पैसे.

चिपळोणकर } सरकारी हिशेब रेसांत करीत. { श. १७५४  
इ. १८३२

पावती शके १७५४ वैशाख शुभा १४ ते दिवशीं राजेश्री नारोपंत नाना चिपळोणकर यांस कोंडाजी जाधवराव कारणें पावती लिहून देतो जे तुम्ही आम्हांवर अर्जी केली त्याची चौकशी दुपटी एजंट कचेरीस होऊन दावा रद्द जाला त्याजबद्दल आमचे वकिलाचा खर्च व कागदखर्च मिळोन रुपये १०२।६० एकशे सवादोन रुपये साठ रस तुम्हांवर ठरविले ते रुपये राा कृष्णाजीपंत बाबा चिपळोणकर यांनी दिले ते आम्ही भरून पावलों.....

दस्तुर माधवराव त्रिंबक वकील निा जाधवराव

तुळशीबागवाले } चलन { श. १६७९ कार्तिक  
इ. १७५७ नोवेंबर

जमा जनकोजी शिंदे. पाा यावल येथील ऐवज.  
७८३९ आर्कट फुलचरी.  
३०० इंग्रजी.

जमा ७६२५ मोहारा आमदशाई. सिका नाणें ५०० याचें खत  
मोहोराचेंच दिलें.

खर्च ४६६६॥ वासुदेव नाईक दाडेकर जमा नीळकंठ नारायण  
मुजुमदार आमदशाई मोहोरा ३०६, दर १५१.

जमा ६ इंगरेजी रुपये शिलकच

खर्च ३०७५॥ वल्लभसुंदर माा मुरलीदास. जमा निळकंठ नारायण  
मुजुमदार मोहोरा ज्या शिक्याच्या घेतल्या त्या शिक्याच्या यावयाच्या. व्याज शंभर  
मोहोरास अर्धी मोहोरा. १६५१॥— महमदशाही १०७ दर १५१॥  
१४२४८— अमदशाही ९३ दर १५१—

जमा ३४॥ कसरखार्ते; राजश्री आवा मुजुमदार यांच्या मोहोरा  
५०० घेऊन.....याचा भरण्यास दिल्या. त्याचे नक्त जमा रु. ७६२५  
घरिले. त्यास सदरहु मोहोरा यावयाचा करार होता. त्यास मोहोरा खरेदी करून  
दिल्या. नाणें मोहोरा ५००, एकूण कसर.

१७५ कसरखार्ते रसदेच्या बट्यावाा गुा जनोवा रु. १९४९८९ दर  
से. रु. ११. प्राा दक्षणेस ऐवज श्रावणमासी यावा लागला तेव्हां अटीच्या बट्याचा  
भाव उतरला साा पारखीचे आरकट गंजीकोट करून दिले. (श. १६९१).

१२६ मोहोरा औरंगावादी नव्या ९ दर १४

१३ ,, गंजीकोट १

२७॥ ,, वज्रजोगणीच्या २

१६॥= परभारे बाजारबट्टा

८ सातशाही ८५ वगैरे.

सीलकेचा तपशील पुढीलप्रो लिहीत.

४० होन १०, दर ४ प्रॉ

२८॥= खुर्दा

८॥= अलमगिरी

१९॥॥ जुना सिवराई

२८॥=

( तुळसीवागवाले )

बाकी शिलक

१२० पुतळी ताटें १५ दर ८ प्रॉ मिरजी मलकापुरी  
६ नीळकंठी

१४॥= रहिमतपुरी ( खाजगीवाले )

बटा

८= नवा बावडी सा १ देऊन माजरीचे सुकामी मिरजी मलकापुरी केल  
त्यास बटा

१॥॥ बट्टाखर्च सरकारातून सा ४० आले ते नीट करावयास पडला तो.

१॥॥ सिलकेस मलकापुरी खटनट होते ते नीट केले त्यास

३॥= सिलकेस मलकापुरी खटनट लागले होते ते पंढरीस पाा चांदवड  
करून त्यास.

( सरकारबट्टा व बाजारबट्टा हे दोन बट्टे कसले ! )

१४ रु. रावो कृष्ण राजेकर मौजे भिवरी ताा करेपटार येथील मोकास-  
बाबीचे ऐवजी सालमारपैकी रु. १०० पैकीं जवा

३ परत ताा गोजा महार

३ बट्टा

१ बाजारबट्टा परभारे

२ सरकारबट्टा हुकेरीचा

३

६ बाकी

२ कसरबट्टा सदरहूचा

( तुळशीबागवाले

१ बटा जमा गुा आवा भट दातार श्रावणमासचे लघुरुद्रावा दक्षिण  
रु. १० मलकापुरी त्याचे वजा बटा रु. १ करून फर्शीचे चिटी रु. ९ कासारी-  
वर दिल्ली सा मलकापुरी जमा

१११३ सुरती

१००० जुने

८६ इटाव

॥= खुर्दा

भडोची, कल्याण चाल, दौलताबाजी, फरशी, हुकेरी, अरकाट, गंजी कोट,  
तळेगांवी, बागलकोटी ( वैद्य )

कोरे चांदवड व छापी सुलाखी

१।= बाळाजीपंत करमरकर यांनीं फरोक्त भात चिरनेर पो  
दिले त्याचे रुपये कोरे चांदवड येणें ते छापी सुलाखी  
रु. ६२५. त्यास कोरे चांदवडास व छापी सुलाखीस  
दर से. रु. १॥ प्रो बटा  
पोतेचाल व सिका

१२८॥ बटा खर्च रु. ३०० पोते चाल नांदिवड्याहून आले  
त्याचा सिका केला सा ( सरकारी पोतेचालाची हुंडी  
पाठविली ती न पटे म्हणून सिका करून पाठविले).

१८१॥ हरी तुळजाराम गुजर वा कल्याण वसईचलनी रु.  
दिले त्यापैकी चांदवड

२५० हरी तुळजाराम गुजर वा कल्याण रोख वसईहून  
आले सा ३०० त्यापैकी वसईचाल चांदवड कोरे

द्यावे ऐसा करार (कल्याण सुभेदार)  
सरकार भरणा अर्काट गंजीत हि होत असे.

वैद्य } { श. १७२२  
इ. १८००

यादी खरेदी भांडीं तांविं पितळ गुा लिंगाप्या कासार खा रा. नारायण  
बाबूराव वैद्य इ. १७२२

३१८॥ सरकारांत

३०॥॥ तांविं.

८७१ माघमासी टोप ३, तपेलें १

८८१ पंचपात्रें २, तबकडी १, एा व्रतास

८७॥१ दर शेरी रु. १॥॥ प्रौं.

८८॥ कासे वाटी व्रतास १ एा वजन ८८६॥॥.

दर शेरी रु. २ प्रौं.

८९- .....

३१८॥.

चिपळूणकर } इमारती सामान {

तुळ्या सायवळ सुा १२ आख ९ प्राा वार सवाई एकूण आंख

तुळ्या रायवळ सुा ८ व कड्या खण सुा ९ दरखणी रुपये ८ प्रमाणें

१०॥ काच्या जेरबंदास ( घोड्याच्या )

१- छाप पेशजी बळवंतराव सांगलीस गेले ते समयी घोडीचे खोगिरास  
खरेदी करून घालून दिले

१० इंगरज कुन्हाडीस ८८॥ दर दर ८८॥

चलन

मिटे कल्याण चाल

कोरे चांदवड

छापी चांदवड

} उ. ४॥= बटा सा कोरे चांदवड द्यावयाचा करार  
असतां छापी चांदवड दिले सा.

सरकार चलन: उ. ६ रु. ऐन मक्ता सरकार चलनी

पुणे चलनः उ. १ रु. वसईस जातां पुणे चलनी.

पुणेसिका, चिंचवड, कल्याण-सिका, बेलापुरी, पुणे-चलनी, छापी, बेलापुरी कल्याण चाल, वाई सिका, चिंचवड छापी, हाली, सिका, जरीपटका, इटाव अशी नाण्यांचीं नांवे आढळतात.

इंग्रजी } उ. २५१२८ = पेटीत ऐवज होता तो  
३१२॥ इंग्रजी

खालेर; बहुती; चांदवड हापीस चलनी; ही हि नांवे नाण्यांचें संबंधांत आढळतात. ( चिपळूणकर )

महंमदशाई मोहरांप्रमाणे महंमदशाही रुपयेहि होते.

२५००० रु. ( खर्च ) वासुदेव नाा दांडेकर रोख अटीचे एक शिक्का  
महंमदशाई ( तुळशीबागवाले )

चिपळूणकर } कापड { श. १७५३  
इ. १८३१

सखलाद चांगली ४ ते ४॥ रु. —

मांजरपाट ताका लाव हात ३६

रुंद हात २ ५ रु.

जगन्नाथी ताका चांगला ६ रु.

### आंख

१६५ रु. शालजोडी १ मनरुपगीर गुकनार च्यार हाशा आंख  
१२९०००० रु ( हजार आखाला ) ८ = प्रो चांदवड  
रु. १८१॥

८॥ रु. पातळें नागपुरी, मुलीस, आख  
४७। ६३॥  
बारापट आंख वाद ८- प्रो

खाजगीवाले } जनावरें { श. १७११  
इ. १७८९

११५ गाडीखाते गुा डोंगरी सुतार खंडित किंमत नवे हुकेरी



१२५ गाा बाळाजी गोविंद भडगावकर खानदेशाहून गाडी व बैल

७५ गाडी

५० बैल

१२५

३५१

खरेदी उंट नफर ३ चांदवड

२६१ सालग्या पुण्याहून आणविला गाा बळवंतराव भट-

गावकर नफर २ एकूण

१५६ नफर १

१५० ऐन किंमत

३ हुंडणावळ दरशेकडा २ प्रो

१ उंटवाल्यास

२ येतांना वाटखर्च

१५६

कल्याण सुभेदार

}

जनावरें व बाजारभाव

{

श. १७११

स. १७८९

११० रु. खरीदी उंट १

१५० फरोक्त उंट १ गाा गणपतराव काळे

१५॥ खरीदी बंदूक

८३ तराजू चर्मी

३ वेलदोडे सुर्ती ८८१

३८= लवंग ८८१

} मुंबईचे भाव ( श. १७११ )

३७। सन अर्बात वसईस सिसेगोळ्या बंदुकी ६०००

नेल्या त्याची किंमत वाा पके ८३ दर १२।३ प्रो.

१४ पुणे खातें मेणवाती ५० साष्टीहून करवून आणल्या

१०५ उंट नफर १ १०० ऐन किंमत

२ हुंडणावळ

१ उटवाल्यास

२ येतांना खर्च

१०५

९० गुा पुणतांबेकर पंढरपुरी नफर १

५ रु. जमा. उंट नफर १ विकला त्याची कसर गुा बाळाजी व्यंकटेश  
मिरजकर खरेदी पंढरपुरी ऱा ४५ विक्री ५० झाली सबब  
कसर जमा हुकेरी. ( खाजगीवाले )

•॥॥• बाग पर्वतीकडे कुदळीत घालावयास

॥- लोखंड ००२॥ दर ००३॥

०३ इंग्रज ००१९ दर ०=

०= घरांतील विळी मोडली तीस इंग्रज ००१•

वैद्य

}

{ श. १७३५  
इ. १८१३

॥=॥ खरेदी लोखंडी व जस्ती वगैरे, •॥• लोखंडी ०= जस्ती करंडा  
नागपुरास केशर भरून पाा.

०=॥ किरकोळ सूत, सुया दाभण वगैरे ( श. १७३५ )

खाजगीवाले

}

{

॥- खिले नाकोडेबद्दल लोखंडी खिले सुा ५०  
लोखंड वजन पके ००२ दर ००३॥ प्रौ

१॥- कारवी भारे २२

•॥ वांख जंगली सुा ४००

( मजुरांचे पगार दरमाहा २ ते ३ पर्यंत. कारकुनी कापली आहे. )

॥३॥॥ सिंहासनाचा दगड घासावयास थाप्या वगैरे करावयास

॥= कुसंद

॥- काखचपडा

०॥• सुहागी

॥३॥॥

१८॥= चुन्याच्या मसाल्याकडे

७०- ताग

३०- गूळ

१।३ हिडे जंगली

१।= कात

१।॥ डीक

।- गुगुल हौदाकरतां ८८१॥

३।।।-। कीता बा ( फाटलें आहे. )

१।- रंगीत सेडे करण्यास

१ हिंगुल

।० शेंदुर

८- दुरमुज

१।-

६८।।। लोखंडी सामान

( काहीं तपशील )

८=। पडद्याच्या कड्या ३

१ चुका बारीक २००

१॥ बिजागराच्या पट्या ४ व खिळे ४५

१ फुल्या पितळी ४०

कासेभाई बोहरी याजकडून ५७८- रु. चें सामान घेतलें,

३६२।-। स्वरीदी लांकडे वगैरे कारकुनी वजा करतां

१५०८३॥ तुळया सुा २५

५३८= गज्या सुमार ३०

१८।-। कड्या रायवळ ५३

१५।३॥ खांब रायवळ सुा ९

१२२८।।। दगड थोर व गाढवी व तोडी वगैरे.

८१। खो चुना गुा भिकाजी लोणारी

६१। प्रत वजन ६८३। दर खंडीस १० रु. प्रमाणें रु.

६१॥= व ज्याजती सफेतीचे कल्यावदल १ एकूण

६२॥= रु. पो वजा कारकुनी १।= बाकी रु.

२० प्रत वजन २८१

३६। कौलें सुमार

२५ प्रत १००००

११। प्रत ५०००

३६।

६७।।। विटा ( संख्या नाही. )

फाल्गुन मासी

०।। चाकु १ गुा बोहरी

०३ मोहऱ्या कैली ८८।.

१।।३ साखर वजन दर मणी ९ रु. प्रॉ ८८७।।

०।. खोबरे वजन ००२।।

०-।। वेलची वजन पक्के ००५४।।.

०३।। कापूर पके ०००४।।.

०।. सुपारी चिकणी ८८।.

६।.।। ओतीव पंचपात्रें गुा मल्हारी ओतारी.

२। रु. तांब्याची १ वजन ८८।।४।। दर ४ कार्तिक मास एकूण

४८।।।. पितळेची २ वजन ८८१८११।। दर ३।।. प्रॉ.

६।.।।.

१।। सा पानें रामटेकी ७२५

४ इटा धांव बांधावयास १०००

११४ पुण्याहून लुगडें अंजीरी आणिलें

४ कौलें गुा लखु कुंभार सुा २००० दर हजारी सा २ प्रॉ

२।= गवत २४०० दरहजारी १ सा प्रॉ.

९०।।= साखर चिनी ०।।। दरपला रु. ३२ प्रॉ.

१७।।। बुरा साखर ८१

शेंगा गोवारीच्या ००५

भेंढ्या ००५

०- वांगी वजन ००५

०।. धेवऱ्याच्या शेंगा ८।।. दर ०- प्रॉ पासरी.

८।।. तूप वजन ८१ एक मण साजूक

१०. भुईंमुगाच्या शेंगा वजन ८१. घडाभर वाणजोखी दरमणी रु. १  
प्रमाणें. ( तुळशीबागवाले )

तुळशीबागवाले } किराणा बाजार {  
बडीभाई छोटीभाई }

खातें कुत्रे प्रभुदास वाणी पेट गुरुवार

८१ बडीभाई ८८८१

८१ छोटीभाई ८८८१

चिपळोणकर } दर { श. १७४५ आषाढ  
इ. १८२३ जुलै

८८॥ विड्याचीं पानें १००

८८॥ पत्रावळी ३२

१ तांदूळ वरंगळ ८१. केली

३ लोणी वजन पके ८१२ दर ८८४ प्रॉ.

८८१. मुळे सुा १६

८८॥॥ रताळीं वजन कचे ८८५

८८॥॥॥ लाकडे मोळ्या सुा २

६५ कापडखाते गुा गोपाळराव पटवर्धन विक्री धोत्रजोडा  
जरीकाठी धुवट एक ( शके १७४९ )

तुळशीबागवाले } { श. १७२०  
स. १७९८

१० साखर चिनी वजन पके ८१७॥. दर रु. वजन ८८१॥॥.  
प्रॉ ( आषाढ शके १७२० )

७॥. साखर चिनी १ मण. श्रावण शके १७२०

तुळशीबागवाले } हत्यारें { श. १६९१  
बंदुकीची किंमत { इ. १७६९

६२॥ रु. किले पुरंधर बंदुखा सुा ५ ( श. १६९१ )

ढाला तलवारी सामान्यपणें सर्वाजवळ असत.

६० रु. खरेदी सूर्याजी कासार

१० तलवार ( श. १६६९ )

५० रु. २ ढाला : ३५ व १५

कन्याण सुभेदार	}	परदेशी व्यापार	}	श. १६९२
२॥=		खण पितांबराचा नारोशंकरी		
७॥		सखलात जंबूसरी		
॥=		लोखंड दर रुपयास तीन सेर प्रो पलंगाचे पट्यास		
५		दार पक्के ८॥=॥ दर रु. ८८॥=॥ प्रो		
॥=		गोळ्या बंदुखी २८		
१३॥		गूळ पळे ३		
२		साखर ८९ पके दर ८४॥ प्रो.		
९८॥		खरीदी भात खंडी ६		

चिपळोणकर	}		}	श. १६८२ अ. श्रावण
६		कस्तुरी तोळा .॥॥.		

दुळशीबागवाले	}		}	श. १७०८ चैत्र
७॥		रोगण ८८३		
१०.		लक्ष्मणराव भेडगे बाा जोडा चरमी १ देणें लिंब्या महार		
१॥.		नागवेलीची पानें पिकली दर १००० रु. १ प्रो सुमारे १५००		
२२		साकर काशीची गुा मैराळशेट वाणी बोथरा दर पळा रु. ४४ प्रो ( १७०८ चैत्र ).		

## बाजार

चिपळोणकर	}		}	श. १७३४
॥=॥		संक्रांत मकर झाली त्यास तीळगुळ वाटावयासी तीळ साख- रेचे गुा राणाई हलवाई कैली ८८१ योा दर ८८॥॥ प्रो.		
१		चाकु १ ताा बाळाजीपंत माघ वा ३० ( श. १७३४ )		
१॥॥		खरेदी तीळ साखरेचे तीळ संक्रमणाकरतां आणले व नागपु- रास पाठविण्याकरतां वगैरे पौष शुा १० ( श. १७३४ ) ॥. पेटी पीतळेची सरकारांत द्यावयाकरतां		
१॥		तीळ		

॥० हलवा वजन ८८८९

१ तेल साखरेचे वजन ८८१॥

१॥॥

१॥

चिपळोणकर

}

{

श. १७४६

स. १८२४

शके १७४६ सालचे मुंबईचे बाजारभाव मुंबईच्या वजनानें.

४८-॥ तूप ८८९॥४॥॥

॥॥॥ साखर पेटीची कच्चे ८८५।

१।० गूळ वजन कच्चे ८।५।९

२॥॥॥ दूध ८॥॥७

२॥ गहू कैली ८॥॥।

१। डाळ तुरीची कैली ८।०॥-

१। डाळ हरभरे कैली ८८२।-

सराफी बाजार

आंगठी थोरली तावदानी. तिचे आंगीं दाष जिरीम व रंग किंमत रुपये  
४००० पसंत पडल्यास रु. ४५०० द्यावे रति अदमासे १०.

४००० आंगठी बिलपाणी: निर्मळ किंमत रु.

सोने १६॥ रु. प्रमाणें.

मणी मंगळसूत्र वजन ५ गुंजा दर १९॥ प्रमाणें.

॥॥- रुपें जोडवी विरुंद्या (वैद्य)

वैद्य

}

{

यादी जवाहीर दागिने

सावकार याणी किंमत सरकारचे जवाहिरखान्यांत  
सांगितली ते रु. किंमत जाहली ते रु.

चापेकल्याची माल हिऱ्यांची

लोलक पन्याचे दागिना १

५५०००

४४८००

कर्णकुल हिऱ्यांचो मौते

सुद्धां दागिना १

८०००

६५००

जोड नथेची

११०००

६०००

खाजगीवाले }

{ श. १६९०  
स. १७६८

२२४ पोहोच्या २ यो किमत

८६ पोचा ६ वजन रती १८

८० किता २ रती १६ दर ५ प्रमाणे

६ किता ४ रती २ दर ३ प्रमाणे

---

८६

४८ माणक्या १६ दर ३ प्रो

९० सोने तोळे आजमासे ६ दर १५ रु. प्रमाणे

---

२२४

हिरे माणीक मोर्ती पाच वगैरेच्या किमती समजण्याच्या कार्मी ह्या यादीचा उपयोग होईल. अस्सल याद सरदार खाजगीवाले यांच्या दपतरांतील आहे.

श्री

याद खरेदी जवाहीर दागिने किमत विया कृष्णाजी भैरव थते व नारायण-दास व कृष्णदास जोहरी १७ जिस्काद गुा समान सितैन मया आलफ शके १६९० किमत रु.

२०८० कंठी फरोक्त गुा कृष्णदास जोहरी किमत रु.

१३३० मोर्त्ये दाणे ३८ दर ३५

४२० पाचा ५ वजन रती आजमासे ७० दर ६ प्रमाणे

३० मणी लालाचे १० दर ३

३०० पदक

२७५ हिरे ९ रती आजमासे ११ दर २५ प्रमाणे

२५ सोने आजमासे

---

३००

---

२०८०

१०९४८ माळ पदर तीन यो किमत

५४०० मोर्त्ये दाणे १३२ यो टांक २३॥४ रती ५६८ त्याचे

चव १३५० दर ४ प्रो

२५७० पाच मणी १४ रती २५७ दर १० प्रमाणे



- १५०० लालु मणी ६ रती १७८ दर लालूस रुपये २५०  
 १५३ पाच मणी बारीक सुमार १८ रती २५॥ दर ६ प्रमाणें  
 १७० लालु मणी बारीक ३४ दर ५ प्रमाणें  
 ६४५ परक एकंदर आजमासे किमत रु.  
 ४५० मोत्ये दाणे ३ दर १५०  
 ६० मोत्ये दाणे ४ दर १५

१०९४८

३४९ सीरपेंच १ यो किमत

२५ पुष्कराज १ यो

१७६ हिरे

१४० किता १६, रती आजमासे ७ दर रु. २० प्रमाणे

३६ किता २४ रती ३ दर १२

१७६

५५ लाल १ यो किमत

३० किता २ दर १५

२५ किता १ यो

५५

३ पाचा २ दर १॥ प्रो

५० मोत्ये दाणे २ दर २५

४० सोने आजमासे

३४९

श्री. सरदार खासगीवाल्याच्या घरच्या दागिन्याची दुसरी याद (श. १७०५)

नांव	किंमत
पाटल्या जोड १ हिऱ्याचा	१२४२॥=
कंगण्या जोड हिऱ्याचा १	१७०८॥= (ह्यांत मजुरी ७९ रु. आहे.)
टीक पाटल्या हिऱ्याचा जोड १	१३५३॥
हातसर जोड १	२०१०॥-
कंठी नवरत्नांची १	२६११॥=
सीरपेंच हिऱ्याचा मरनाईक ( मध्यनायक )	
लालडीचा १	११५२॥

लपा दागिना १	५७९२॥=
कंठी हिऱ्याची १	१०६०
देवाचा मुखवटा जडावाचा १	४८०
देवाचा मुगुट टोप १	१०६
संगमरवरी दागिने	

पोहोची ताईत सुा ६ जडावाचे माणकेवर आहेत. अगुस्थान १ वर माणके  
आहेत सुा १२

आंगठ्या हिऱ्याच्या ३	७३५०
आंगठी माणकाची १	६०
,, पाचेची १	१२५
,, पुष्कराजाची १	१००
पवित्रक माणकाचे १	१० रु.
आंगठी माणकाची १	२००
मालतीलडी पदकसुधा	१०३७०
पंखेजोडी माणकाची १	८५
देरे जोड १	२५४५
घोस बाळ्या जोड १	१२००॥
चिंचेपट्या जडाव हिऱ्याचा	२९६५
वाघनख	९२॥॥-
पोहोची पाचेची १	१५२९०=
मोत्यांची कंठी १ दाणे ४०	२१२१
पाटल्या मोत्याच्या जोड १	५००
मासबाळ्या हिऱ्याचा जोड १	१३२५॥॥
पोहोची ( तात्याची )	
ताईताची	५५५
नथा ३	१३१५
घे स बाळ्या जोड १ मोत्याचा	१४२॥
कर्णकुळे हिऱ्याची जोडा १	८८७०
चौरुडा १	३२१२

## प्रकरण ७ वें

# सामाजिक व धार्मिक

सर्व हिंदुस्थानांत ब्राह्मणी राज्य त्या वेळीं पुण्यासच असल्यामुळे अखिल ब्रह्मवृंद पेशव्यांच्या आश्रयाची अपेक्षा करी ह्यांत आश्चर्य नाही. त्यामुळे सर्व हिंदुस्थानांतले ब्राह्मण पुण्यास लोटत. जगद्गुरु शंकराचार्य व द्रव्यप्रणेला लाथाडून चतुर्थाश्रमांत शिरलेले संन्यासी द्रव्यार्जनार्थ पुण्यास येत हें खालील रकमांवरून दिसून येईल.

१५ रु. स्वामी मठ शृंगेरी यास मोहर १ स्वारींत दिली ती ( श. १६७८ आश्वीन ).

१८ रु. धोत्रजोडा श्रीशंकराचार्य } श. १६९९  
१५९ रु. धर्मादाय स्वामी शंकराचार्य } ज्येष्ठ

१० रु. धर्मादायखातें विद्यारण्य भारथी } श. १७०६  
शंकराचार्य यांचे दर्शनास जातां } आषाढ

५२॥३ रु. धा संन्यासी. श. १६८८ फाल्गुन

९ रु. वीणापरमहंस स्वामी. श. १६८६ चैत्र

५० रु. अद्वैतानंद स्वामी रोख. श. १६८३ आश्वीन.

५० रु. धर्मादायखातें मिति वा ८ शुक्रवार ( श. १७१३ ज्येष्ठ )

देणें कोल्हापूरकर स्वामी यांस दर्शनास जातां.

५०० रु. धर्मादाय खातें देणें श्रीशंकराचार्य स्वामी संस्थान मठ शृंगेरी यांस हस्ते खुद तात्या मिा वा १ ( ज्येष्ठ १७१५ ).

२ रु. धर्मादाय शंकराचार्य अद्वैत स्वामी यांस हस्ते खुद मिति ३ ( १७२० वैशाख ).

व्यवहार करणाऱ्या स्वामींत त्रिलोचनानंद स्वामी होते.

उदाहरणार्थ

- ३४० रु. जमा त्रिलोचनानंद स्वामी देणें स्वामीचे कर्जदार  
( श. १६८३ पौष )  
२०० रु. नारो बाबाजी जमा धर्मादायखातें त्रिलोचनानंद स्वामीस  
द्यावयाविसी पल पा त्याजबा.

वेदांती, नैयायिक, मीमांसक, ज्योतिषी, वैदिक वगैरे सर्व प्रकारचे विद्वान पुण्यास येत व त्यांची यथाशक्ति लोकांकडून संभावना होई. ह्यांत काशीच्या व मद्रास, भैरूरकडील विद्वानांचा भरणा विशेष असे. श. १७१० च्या श्रावण-मासांत ज्यांच्या नांवानें दक्षणा खर्ची पडली आहे त्यांचीं नांवां ( १ ) राघवाचार्य तर्कभूषण वेदांती, ( २ ) कृष्णमाचार्य सुरापुरकर, ( ३ ) श्रीनिवासाचार्य ( ४ ) वैकटनरसिंहाचार्य नैयायिक; ( ५ ) वैकटरामशास्त्री मीमांसक : तसेच श. १७०८ व ०९ सालीं पट्टारामाचार्य कुंभकोजकर, आणि बरेलीचे तात्याचार्य नैयायिक, मया शंकरभट काशीकर इत्यादिकांच्या नांवां धर्मादायखातीं रकमा पडल्या आहेत. श. १७०६ सालीं काशीचे मथुराभट व उग्रदेव नागर ब्राह्मण ह्यास दक्षणा मिळाली आहे. श. १७०४ सालीं अय्याशास्त्री कुंभकोजकर यांस २५ रु. दक्षणा मिळाली आहे, तर पुढच्या सालीं विनायकभट कुंटे काशीकर जटापाटी यांची ४० रु. देऊन संभावना झाली आहे. ह्याशिवाय इछाराम मिश्र, चरदाचार्य कांचीकर मालिक, प्रयागभट प्रभास्करभट द्वारका, नागो बल्लाळ चंदीचदावरकर, धरणीधरभट काशीकर, नारायण दीक्षित श्रीरंगपट्टणकर इत्यादि पर-स्थार्ची नांवांहि दक्षणादानांत आढळतात.

खुद्द पेशव्यांची श्रावणमासाची दक्षणा असे. ह्या महिन्यांत ठिकठिकाणचे ब्राह्मण पुण्यांत जमत. त्यांच्या बंदोबस्ताकरतां पुण्याबाहेरील सरकारी लोक सुद्धां आणीत असत असें पुढें दिलेल्या रकमांच्या तपशिलावरून दिसून येईल.

३०० रु. — शुआ ३ किले पुरंधर श्रावणमासचे दक्षणेच्या बंदोबस्तांत लीक आले आहेत त्यांस खर्चास.

१०० रु. किले पुरंदर गडकरी लोक रमण्यातील ब्राह्मणांचे रत्नवाली-करतां आणविले त्यांस खर्चास ( १७१० श्रावण शुआ ४ ).

दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत हे दक्षणेचे रुपये लोकांकडून वसूल करीत असावेत. कारण :

२ रु. शुा ९ ( आषाढ श. १७२० ) प्यादे सरकार बापु लेले याजकडून श्रावणमासचे दक्षणेचे तगाद्यास आले त्यास देणे. बाळोजी गुणे व महादु पवार आा २ एकूण आठ रोजा पोटगीबा.

परंतु हा प्रकार पूर्वी नव्हता.

२३००० रु. — नेवासे वगैरे महालचे रसदेचे ऐवजी सालमारपो देणें हुजूर पोत्यास श्रावणमासच्या दक्षणेचा भरणा रु. २५००० पो ( श. १७०६ ).

॥॥॥॥ प्रात पुणें रमण्यांत कारकून गेले त्यांस फराळास पोहे कैली । ( श. १७०९ श्रावण )

रमण्यांतून ब्राह्मण सुटले म्हणजे लोक त्यांस त्या दिवशीं भोजनास बोलावीत । शुा ८ पोळ्यास बायको लाविली त्यावा, ब्राह्मण सुटले त्या दिवशीं ( १७०९ श्रावण ).

एकंदरींत धर्मादाय फार होत असे. ब्राह्मणभोजनेहि होत. उ. २६३३१-१

रु. घरखर्च धर्मादाय संकल्पित पो भाद्रपद पौर्णिमे अलीकडील. १६८७.

५००० रु. श्रीपतराव बापूजी हुजूर पोत्यातून ब्राह्मणभोजनावा देव-विले ते रोख जमा मिया शुा १३ ज्येष्ठ १६७४

६९८-॥ ,, भोजनदक्षणा असामी ३५२६ ( १६९१ पौष ).

२०० रु. गणेश गोविंद राजवाडकर ब्राह्मणभोजनाकडील आचारी व खटपटे यांचे वाटणीस दिले ते हल्लीं हस्ते अनाजी लक्ष्मण पुरंधरे नामे भिकारपट्टी सरकार पोत्यास दिले. ( श. १७१५ वैशाख शु. ३ ).

४०० रु. जमा राघो बाबाजी पंढरपुरी सहस्रभोजन घालण्यास मारनीं कृष्णाजी नाईक दातार यांजकडून देवविले ते रोख आर्कटी मिया वा १४ वैशाख १६७९.

१००० रु. धर्मादाय देणें नेवासें वैजापूर बाळकृष्णशास्त्री सरकारांतून पट्टीचे देविले. श. १६९०.

२०० रु. माधवराव निळकंठ जमा धर्मादाय. शेषाद्रीशास्त्री रु. ३५०० पैकीं. श. १६९०.

३२०॥ रु. नारायणभट चितळे अग्निहोत्री श. १६८६.

१०० रु. कल्याणभट श्रीरंगपट्टणकर सरकारचे पट्टीबद्दल हस्ते निळ-  
कंठ महादेव.

शके १६८४ सालीं तर फाल्गुन महिन्यांत धर्मादाय खात्यांत  
५९३९२॥॥ रु. बिनतपशील खर्च पडले आहेत. तुलादान करण्याचा प्रघातही  
होताच. श. १६९५ सालीं ११२४३८॥ तुलादानाबद्दल नांवे पडले आहेत.  
श्रीव्यंकटेशास ५००० रु. नवसाबद्दल अर्पण केले आहेत. ( ५००० रु. खर्च  
प्रांत पुणे नवस श्रीव्यंकटेशास देणें. श. १६९० ). भुतें, समंध वगैरेवर विश्वास  
असला तरी त्यांतहि व्यवहारदृष्टि जागृत होती. उ. ५० सा लिंबक घोंडदेव  
इरदास यास, समधाचे बाधेच्या अनुष्ठानाबद्दल. समंध गेला तरी सा मागूं नथे. न  
गेला तरी सदरहु रूपये नागेशभट वांगीकर वस्ती पंढरपूर यांनीं घ्यावें याप्रो वागी-  
कर नीं कागद लिहून दिला आहे. पौष शुभा १२ श. १६८८ सालीं खालील  
रकमेंत पेशव्याच्या तुलादानाचा उल्लेख असावा.

१० रु. निळकंठ महादेव तुळापुरीं तुळादान झालें त्या वेळीं कर्णेकरी  
वाजविण्यास होते त्यास वाटेनें स्वारी पुण्यास येऊं लागली ते  
वेळीं कर्णेकरी यांस वाटेसच दिव्हे.

पर्जन्याकरतां अनुष्ठानाचे प्रसंग श. १६७७, - ७९, १७०९ व - १४  
ह्या सालीं आले होते.

२१० रु. पर्जन्यानित्य अनुष्ठानाबाा देणें जनार्दन देव ( श. १६७७  
कार्तिक ).

३५० रु. जनार्दन देव पर्जन्याचे अनुष्ठानाबाा ( १६७९ आश्वीन ).

१. प्रजन्याबद्दल श्रीत्रिंबकेश्वरास अभिषेक ( १७०९ आषाढ ).

३८- शुभा ५ श्रीत्रिंबकेश्वरास लघुरुद्र पर्जन्याकरतां करविला त्याजबाा  
श. १७१४ आश्वीन

४४ श्रीत्रिंबकेश्वरास अभिषेक अकरा रोज सतत धारा पर्जन्याकरतां  
करविला त्याची दक्षणा श. १७१४ कार्तिक.

पर्जन्येतर अनुष्ठानांतहि पैसे कमी खर्च होत नव्हते.

५०० रु. गोविंद भगवंत दाा हरि बल्लाळ फडके सिद्धटेकचे अनुष्ठाना-  
बाा शुभा ६ चैत्र १७०५.

२२९ रु. सदाशिव बल्लाळ खातें श्रीलिंबकेश्वरास प्रदक्षिणेचें अनुष्ठान करविलें त्याचा हिसेव आलाहिदा १६७८ मार्गशीर्ष.  
४४॥. महामारीचे अनुष्ठानावद्दल देवास श. १७०७ आश्वीन.  
क्षेत्रस्थ ब्राह्मण कावडी आणून आपआपल्या यजमानांकडून बरीच दक्षणा मिळवीत.

१५६५ रु. श्रीस कावडी रवाना केल्यावा. येसाजी गणेश पुरंधरे मा सदाशिव व बयाजी गुा इछाराम भुयाव कावडी २४ एा ४८० कावडी २४ दर २० प्रो काशीहून पुणे.  
९६० पुण्याहून रामेश्वरास २४ दर ४० प्रो.  
७५ नेमणूक येसाजी गणेश कारकून रु. १५० प्रो निमे आबा मुजुमदार.  
५० पुण्याच्या साहित्यास ४० शंकरभट शेंडे  
१५६५ दक्षणा १०.

( श. १६७९ फाल्गुन )

१५ कावडगंगोदक १६८६ चैत्र

३५ वा १४ ( फाल्गुन १७०१ ) इंद्रमण बीजेराम भट पुरोहित याणी हरिद्वाराहून गंगोदकाच्या कावडी पा सुा ७

मुसलमान राजांपासून ब्राह्मणास उपद्रव पोंचला म्हणजे अर्थातच ते साहाय्याच्या अपेक्षेनें पुण्यास येत.

चैत्र वा ३० शके १७०७

२५ रु. ब्राह्मण तुलजेन्द्रपूरनजीक क्षेत्र कुंभकोन आा

१ अनंतभट दीक्षित

१ सुभाभट ,,

१ सुभाशास्त्री

१ वेंकटराम

१ शेषावधानी

१ रामावधानी

३९०७॥ गोप्रदाने ३९

३१८- गोप्रदाने ४ धर्मादाय

९३९।≡ गोशंताकडे गोदानें ३

८५॥- वृषभमूर्ति सुवर्णाची व अलंकार वस्त्रें

१७०॥≡ वृषभप्रत्यक्ष अलंकार वस्त्रेंदक्षणासहित देणें आचार्य वगैरे-  
ह्याप्रमाणें गोशतदानासाठीं जवळजवळ दहा हजार रुपये खर्ची पडले  
आहेत.

ग्रहणांत प्रत्यक्ष गोदान, श्राद्ध व इतर धर्म, शंकरावर आंब्याच्या रसाचे  
अभिषेक, स्मार्ताभिसेवा, सूर्यनारायणादि व्रतें वगैरे धर्मकृत्यें सतत चालू असत.  
स्वतः करण्यासारखें नसल्यास ब्राह्मणांकडूनही उपवासादि कर्में करीत. उ.

५ रु. मोरभट बोडस श्रीरामचन्द्रजीस प्रदक्षणा १०००० एा  
श. १७०९ श्रावण.

१ रु. मोरभट बोडस याणी अशौच्यांत यजमानाचा प्रदोष केला सबब  
दक्षणा : श. १७१० श्रावण.

१२ रु. जमा सुदामा शिपी पौर्णिमेस गाय दानास घेऊन सरकारांत  
दिल्ली सौ. गोपिकाबाईकडे. श. १६७३ कार्तिक.

श. १७०९ सालीं श्रावण महिन्यांत ४॥॥= रु. हस्ते तात्या, “ पळी-  
पतनावद्दल होम केला त्यास ” ह्या तपशीलानें खर्च पडले आहेत. पळी पतन  
म्हणजे. पळीपतन-पाल अंगावर पडली तर शांत करावी लागते. त्याच्या  
आदल्या वर्षी भाद्रपद शुभा १२ स देवाजवळ केदारसहस्रनाम वाचण्याची दक्षणा  
म्हणून १ रु. नावें पडला आहे. क्लेशपरिहारार्थ म्हशीदानाची बहिवाट फार  
होती. तसेंच ज्योतिषावर विश्वास असल्यामुळें, राशीला, सप्तग्रही, पंचग्रही अगर  
एखादा अनिष्ट ग्रह आल्यास दानें केल्यावांचून लोक राहात नसत.

पत्रिकापूजन, पत्रिकाश्रवण वगैरे यथासांग होई. उ.

५० रु. मि. वा ९ ( ज्येष्ठ श. १७१९ ) रविवार देणे भगवंत  
जोशी तासगांवकर जन्मपत्रिकेबद्दल.

४४-॥रु. धर्मादाय वा ३ चिरंजीव नानाची पत्रिका जन्माची नवी  
केली तिचे पूजनसमयी दक्षणा होन नाणें १.

२५ रु. कापडखात्यापो देणें भगवंत जोशी तिसगांवकर चिरंजीव.  
नानाची जन्मपत्रिका श्रवण समाप्त सा सनगें.



सर्वांत मोठा खर्च म्हणजे उत्तर कार्यांचा होय. शके १६९६ च्या फाल्गुनात ३१५२१। रु. धर्मादायखातीं पडले आहेत. त्यांत २०८५६।।।- उत्तरकार्याकरतां आहेत. ह्या उत्तरकार्यानिमित्त २५०० रुपयांचा हत्ती दानाकरतां सरकारांतून बक्षिस मिळाला होता.

२५०० रु. घरखर्चाकडील जमा उत्तरकार्यास हत्ती सरकारांतून दानाबद्दल बक्षिस दिल्या त्याची किंमत.

पुढें श. १७०९ सालीं २४३१।।।३ रु. “ मातुश्रीबाई यांचा काळ भाद्रपद वा ७ मंगळवारी झाला त्यास उत्तरकार्याबद्दल वगैरे ” ह्या सदराखाली खर्चा पडले आहेत. ह्याच्यापूर्वी श. १६९९ मध्ये “ उत्तरकार्य तीर्थरूप बाबा मुआ पंढरपूर ” म्हणून २३६१।- रुपये घरखर्चांत आढळतात.

घोडीची पांचवी, कुमारीपूजन, केळीव्रत दक्षिणाभिमुख केळ व्यायल्यास शांति इत्यादिकांत खर्च करीत. त्याप्रमाणें गुणी जनांना उत्तेजन देण्यांतहि लोक पैसा खर्च करीत असत. स्त्रीहरदास व बालहरदास त्या कार्लाही होते ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. उ. ५ रु. देणें बच्याबाई गोसावीण चापळकर यानी कीर्तन केलें त्याची विदागी १७०२ भाद्रपद. तसेंच ५ रु. जिऊबाई कथेकरीण १६८८ श्रावण. ४।।। रु. मार्गशीर्ष वा १४ श. १७११ गंगाधर गोसावी शेवगांवकर उमर वर्षे १४ यानें वा ११ स कीर्तन केलें त्याचे विदागी पुतळी बा रोख.

कीर्तनाला कधी कधी श्रीमंतांची स्वारीही हजर असे.

४ रु. वा १४ ( फाल्गुन १७१८ ) देणें गिरधर गोसावी विज्यापुरकर कीर्तन फाल्गुन वा ११ विदागीबद्दल देणें ते हस्तें खुद्द गोसावी मार खेरीज श्रीमंत स्वारी आली तेव्हां कीर्तनसमयीं श्रीमंतांनीं देविले रुपये ५.

पुराणवाचन नित्यशः घरीं असेच पण मुलांना रामायण वगैरे वाचून दाखविण्याचीहि व्यवस्था करीत.

६ रु. घरखर्च धर्मादाय सदाशिवभट पुराणीक सांप्रत तात्यापाशीं रामायण सांगतात त्याजकडे जळाऊ लांकडें खंडी १. श. १७११.

२२० रु. सदाशिव बळ्हाळ देणें शंकरभट पटवर्धन पुराणीक भागवत-समाप्तीस दक्षणा मार्गशीर्ष वा १२ श. १६७४.

१८-१ रु. धर्मादाय कपिलापल्लीस औषधी अंगास लावावयास

८-	देवद्वार	८८८२
८॥०	ज्येष्ठमघ	८८८१
८-	मनीसीळ	८८८१
८॥०	पत्नी	८८८१
८-॥॥	वेलदोडे	८८८१
८॥०	वाळा	८८८२
०॥॥०	केशर	८८८१
१८-		

पालाशविधि हल्लीं लोकांच्या स्मरणांतूनहि गेला असेल.

२ रु. देणें वेणुबाई वार्लिंबे हल्लीं वस्ती बोरखळ, भ्रताराचा ठिकाण लागला नाहीं साा पालाशविधि करणें याजकरतां.

०० धर्मादाय हस्ते मातुश्रीबाई अष्टमासिद्धीस, श्रावण १७०३.

०० शुभा १४ श्रावण अष्टमानिधिनवमानिधीस सालगुा प्रो धर्मादायखातें ( १७०४ ).

०० शुभा ८ अष्टमानिधिनवमानिधीस दक्षणा दर ८३ प्रो.

( १७०२ श्रावण ).

श. १६९७ सालीं २००० रु. हत्तीदानाचे व्यंकटभटाच्या नांवानें जमा आहेत.

ब्राह्मणांस शीतनिवारणार्थ आंगरखे, स्नानसंध्येकरतां आसनें, रुद्राक्षमाळा, कोहळे इत्यादि पदार्थांच्या दानांचा उल्लेख जमाखर्चांत आहे. तेव्हां गोशतदान नसणें संभवनीयच नाहीं.

तुळशीबागवाले

}

{

श. १६८५

स. १७६३

शक १६८५

२०७८= गोशतदानें पैकीं गोप्रदानें २ एा

२९९॥॥= गोशताकडील गोप्रदानें ३ एा

३५९८१- गोप्रदानें ३५

८५०८- गोप्रदानें गोशतांतर्गत गोदानें

कल्याणसुभेदार

{ श. १६९४  
इ. १७७२

ह्यांनी ठिकठिकाणी देवळें बांधलीं. मठ येथील गणपतीचें देवालय त्यांनींच बांधिलें. देवाची स्थापना श. १६९४ चैत्र शुद्धा ५ मध्ये झाली. स्थापनेस १५८ रु. १५ आणे खर्च आला. तुपगांवचे धान्येश्वरचें देऊळ, कल्याणचे रामेश्वराचें वोंकारेश्वराचें वगैरे आणखी देवळें बांधलीं. रामेश्वराच्या देवालयाचा मुहूर्तखांब चैत्र श. १६९२ शुद्धा १ मध्ये उभा केला. ह्यांनीं गोशतें दिलीं, लक्ष भोजनें घातलीं. गुळसुंद्याच्या सिद्धेश्वरावर ह्यांचा दरमहा महारुद्र होत असे.

खाजगीवालें

{ श. १६९४ ते ९६

लक्षभोजनानिमित्त श. १६९४-९५ आणि श. १६९५-९६ ह्या दोन सालीं अनुक्रमें ११५३६॥ रु. व २५४६॥-॥ रु. खर्च पडले आहेत.

कल्याणसुभेदार

{ श. १६९५-१७०६  
इ. १७७३-१७८४

रु. २ धर्मादाव मिा शु ७ सुभेदार मुहुर्ते आवडेकराचे घरीं जाते-समयीं ब्राह्मणास दिले.

२५ हनुमंत-प्रदक्षणा एक लक्ष आवा भट दर १० प्रो.

८॥३ धर्मादाव मातुश्रीवाईस समाधान वाटत नाहीं साा वैल दान दिव्हा.

२॥ रावजी रात्रीस प्रस्थानीं आवडेकराचे घरीं गेले ते समयीं ब्राह्मणांस नवमीस मध्यरात्रीस दक्षिणा दिली पुण्यास जातांना ( श. १६९५ भाद्रपद ).

१॥ निाा मैनाबाई बुधाष्टमीचे उद्यापनास.

२५ खाशांचे राशीस ग्रह वाईट आले सत्र नवग्रहजप केला सुा १००००० एक लक्ष.

१॥ बापू जोशी दिपवाळीचें पंचाग श्रवण केलें साा

८॥ बाजेखर्च खाशांची स्वारी पुण्यासी जाऊं लागली साा सेंदूर जरीमरीस व हणमंतास ( श. १७०६ ज्येष्ठ ).

४२॥ खासगत पत्रिका करून श्रवण केली ते समयीं देणें भीकं जोसी पनवेलकर.

२॥ तिसरे खणी मोहळाच्या माशा बसल्या त्याची शांत केली त्यास-

तुळशीबागवाले } { श. १७०२  
इ. १७८०  
३०० रु. धर्मादायखातें दुष्टग्रहशांत्यर्थ जपाचे श. १७०२ पौष.

तुळशीबागवाले } जेजुरी येथील श्रीमार्तंडाची मूर्ति. { श. १७०५  
इ. १७८३  
७०० प्रांत पुणे दुल्लभसेट गोविंदजी श्रीमार्तंड जेजुरी येथील मूर्तीबा  
जमा किल्ले पुरंधर वगैरे ( १७०५ ).

कल्याणसुभेदार } { श. १७०५  
इ. १७८३

आनंदरावाची मुंज श. १६८७ मध्ये टाण्यास झाली. खर्च ५७४१-॥  
झाला. लग्न १६८९ च्या मार्गशीर्षांत पुणें मुक्कामी झालें. सोयरे गंगाधरपंत गोळे-  
आनंदराव श. १७०५ च्या मार्गशीर्ष महिन्यात मरण पावला (शुद्ध ६ सोमवार).  
तेरा दिवसपर्यंत रु. १४२९॥=॥ खर्च केला. मार्गशीर्षांत ह्याच्या आजारीपणांत  
धार्मिक उपचार अनेक केले त्यांपैकी विशेष म्हणजे १२ रु. खासे यास समा-  
धान नाहीं. सा नमस्कार घालविले १२००० एकूण. २९॥=॥ म्हैसदान.

कल्याण सुभेदार } { श. १७०६  
इ. १७८४

ह्याच्या वर्षश्राद्धास फक्त रु. ५६६८=॥ खर्च पडले आहेत.

१। नवीन खासे ( रामराव आनंद कल्याण सुभेदार ) चैत्र शुद्ध १३  
च्या दिवशी " नव घटका रात्री सुमुहूर्त वाड्यांत आले तेव्हां ब्राह्मणांस दक्षिणा  
( रु. १। ) वाटली. "

तुळशीबागवाले } { श. १७१०  
इ. १७८८

धर्मादाय जानकीबाईतीत्यर्थ

२८॥ शुद्ध १३ सौ. जानकीस आरोग्यप्रोत्यर्थ अनुष्ठानाचे ब्राह्मणांस  
दक्षणा झा ज्येष्ठ शुद्ध १३ ता आषाढ शुद्ध १३ पावेतों.

३० वा १० देणे जानकीस आरोग्यप्रीत्यर्थ भाववड्यास हनुमंतास प्रदक्षणेस ब्राह्मण लाविले त्यास दक्षणा एकमाही

श्रावणमास

३०। शुभा सौ. जानकीचे आरोग्य प्रीत्यर्थ श्रीसिद्धेश्वरास महाकृद्द केला त्याची दक्षणा देणे गुा मोरभट दर १० प्रो.

४४४८३ शुभा ६ सौ. जानकीचे आरोग्यप्रीत्यर्थ गोप्रदान व क्लेशदाने ९९॥३॥ सौ. जानकीचे प्रीत्यर्थ महिशीदान देणे.

भाद्रपदमास

मिती शुभा ११

८३॥ सौ. जानकीचे आरोग्य प्रीतेर्थ भाववड्यास अनुष्ठानास ब्राह्मण लाविले त्यास दक्षणा.

७ सौ. जानकीबाईचे आरोग्यतेवा अपामार्जन अनुष्ठान माहे १ त्याची दक्षणा. १७०९ कार्तिक

२७४८३ राहुनिमित्य होम केला त्या बा हस्ते तात्या. पुढे ही बाई मेळी श्रावणमास

१३३१॥३॥ उत्तर कार्य सौ. जानकीचेवा याद एकंदर बा हिसेब आलाहिदा

२९४।॥ श्रावण शुभा ८ शनवारी काल जाला ते दिवसी

३॥ सेला आंगावर

२६२४- दहन समई आंगावर दागिने होते त्याची किंमत वैशाख मास

नावे

४९॥ वा १३ हस्ते सौ. जानकी आरोग्य प्रीतेर्थ

१५ आश्रथास प्रदक्षणा संख्या १००००० दर हजारी १० प्रो

१२॥ रामभट रावणे ५००००

१२॥ वासुदेवभट जोसी ५००००

२५

११ हनुमतास प्रदक्षणा ११००० दर १ प्रो देणे

५ गुरुचा जप संख्या २०००० दर १० प्रो देणे चिंतामण जोसी

- ॥॥ श्रीमंतांच्या भेटीस जातांना घरच्या देवापुढें (पुणें श. १७११)  
 ( खा ) श. १७११  
 ॥॥ दसराखर्च गाडीपूजन श. १७११

वैद्य

}

{

श. १७१३

इ. १७९१

१०० रु. सदाशिवभट पुराणिक. खासगताजवळ पुराण सांगतात त्यास  
 श्रावण १७१३.

शके १७२० आषाढ

१॥॥॥॥ दशाफलव्रत आकावाईनें व लक्ष्मीवाईनें केलें.

वैद्य

}

{

श. १७२०

इ. १७९८

- ॥॥ रुपें व्रतास जोडवी व विरवल्या गुा बाळंभट माटे.  
 ॥॥॥ कलश तबकडी तांब्याची ८८। शेरी प्रो.  
 ॥॥ काशाची वाटी १  
 ॥॥ कापड व्रतास व ( फाटलेलें आहे )  
 ॥॥ खण नागपुरी १  
 ८॥ वस्त्र व्रतास पंचा

२॥॥ एकूण

बाईचे रा. वैद्य याचे ताळेबंद शके १७२० ते २३

( गेल्याच्या गेल्या पिढींतील स्त्रीपुरुषांना पुराणश्रवणाचा नाद असे ही

गोष्ट स्पष्टपणें कळण्यासारखी आहे व या गोष्टीचा पुरावा या ताळेबंदांतहि  
 दिसून येतो. )

धर्मादाय —

रु. २६ मोक्षधर्म पुराणसमाप्तीबद्दल. श. १७२० आषाढ.

रु. ३ बृहन्नारदी समाप्ती समर्थी. ॥॥॥॥ भूयसी श. १७२३ माघ.

५० पुराणीक जनार्दन भट गाडगीळ सालमजकूर सरसाल तेवज

रुपये २०० पो ज्येष्ठमासी पावती रुपये १५० बाकी

हल्लीं देणें. शके १७७२

१॥॥॥॥ भोजनदक्षिणा पुराणसमाप्तीबाा भोजन केलें सबब.

१५० पुराण भागवत समाप्त दशमस्कंध जाहले ते समर्थी व्यासपूजेस दक्षिणा.

या शिक्षणात्मक धर्मादायाव्यतिरिक्त शास्त्रकारांनीं विहित मानलेला नित्य-नैमित्तिक धर्मादाय पूर्वीची मंडळी नियमानें करीत असत. उ.

१ खरेदी वाटाणे ब्राह्मणास द्यावयास

८३॥ अर्घ्यप्रदान रोज १२ ८८३ प्रमाणें.

२० खरेदी सोनें व्यतीपातावा व मंगुतोडीवा ब्राह्मणास द्यावयास.

१३॥ कांबळें पटे १. सौ. द्यावाइकरिता क्लेशदानें केलीं त्यास घेतलें होतें.

३ बक्षीस खर्च. देणें म्हालोजी काकड तिगस्ता गाय मेली तिच्या गळ्यास दावें होतें सबब प्रायश्चितास ३ रुपये दिले होते ते वा मुा खर्च लिहिले होते. ते हल्लीं बक्षीस देवविले सबब खर्च परवानगी आकावाइ रुपये चांदवड.

केशवपनाचा विधि कसा असे हें खालील उदाहरणावरून दिसून येईल.

१३॥३॥३॥ धर्मदाय राधावाइचे केशवपनावा.

३।१० होमाचे ब्राह्मणास.

१॥ प्रायश्चित्तें.

६ गाईस दक्षिणा.

३८३॥ श्राद्धाकडे दक्षिणा.

१३॥३॥३॥

२। राधावाइचे केशवपनाकडे व्रतास.

१॥ पंचा १

१॥३॥ पातळ १

८॥ खण १

२।

१ मणीमंगलसूत्र वजन ५ गुंजा दर १९॥ प्रो.

१॥ रुपें जोडवी विरुद्धा

२ न्हावी राधावाइचे केशवपनावा.

३।३॥॥ खरेदी जिनस राधाबाईचें केशवपन केलें साा गुा लक्ष्मण

जासूद तपशील

४= नारळ सुमार १

४= फणी करंडे लाकडी.

४- ... ..

४- त्रिपुराकरितां.

४-।. बुरुडकाम.

४=।।. तीळ मराठे होमास कैली ४४२

१ सुवर्ण व्रतास बाळंमठ माटे मणीमंगळसूत्र प्रतिमा मिळोन. वजन पांच गुंजा दर माशास १॥=प्रौ.

·॥· रुपें व्रतास जोडवी व विरवल्या गुा बाळंभट माटे.

·॥॥· कलश तबकडी तांब्याची ४४।९। शेरी प्रौ.

·।= काशाची वाटी १

·॥· कापड व्रतास व ( फाटलेलें आहे )

·।= खण नागपुरी.

४= वस्त्र व्रतास पंचा.

·॥·

३।३॥॥.

१४॥=॥. धर्मादाय ब्राह्मणास राधाबाईचें केशवपन केलें साा.

धर्मभोळेपणाचीं आणखीं, पण निराळीं, उदाहरणें—

४= मजुरी सोनार शिशाचें यंत्र बयाबाईचे मुलास करविलें.

४= शिसें बयाबाईचे दुखण्याबाा यंत्र करावयास.

·॥॥· मांस बकऱ्याचें सौ. बयाबाईचे दुखण्यांत ओवाळून टाकावयास.

·॥· दारूपाणी सौ. बयाबाईचे वरून ओवाळून टाकावयास

वैद्य

}

}

श. १७३४-३५

इ. १८१२-१३

जलसमाधि, सती जाणें, इत्यादि गोष्टी अपवादात्मक सीत्तीनें अगर वारंवार घडून येत असत हें समजण्यास खालील रकमांचा उपयोग होईल.



रु. १० परशरामपंत चक्रदेव यांची स्त्री सहगमन गेली त्यास मार्गशीर्ष शुभा ११ श. १७३४।३५

१. धर्मादाय स्वामी जलसमाध वेणार ते दिवशीं प्रसाद वांटाय्यास मिठाई गुा गोपाळभट ८= पेढे ८= वत्तासे (श. १७४३).

चिपळोणकर } { श. १७४५-४६  
इ. १८२१-२३

( २ ) श्रीविष्णुमंदीर रामेश्वर देवालयाचे दक्षिणेकडील जाग्यांत नवी इमारत बांधून देवाची स्थापना केली त्याबद्दल खर्च कारखानेवार पौष शुभा १३ श. १७४३ ते १७४५ माघ अखेर. ह्या कामाला एकंदर २४९६।= रु. खर्च आला. बऱ्याच ठिकाणीं फाटल्यामुळे संबंध मजकूर कळण्यासारखा नाही.

खाजगीवाले } { श. १७४५  
इ. १८२३

रु. ४५० अनुष्ठानास खर्च विा रामभट घायळ

३०० खुद रामभट

७५ रामचंद्रभट देवघर

७५ रामचंद्रभट प्रक्षणे

४५०

चिपळोणकर } { श. १७५६  
इ. १८३५

शके १७५६ सालीं पौष शुभा ८ ला बुधअष्टमीव्रत केल्याचा खर्च पडला आहे.

घातचंद्रावर मुंबईस प्रयाण केल्यामुळे तांदूळ दान व वर ८४ दक्षणा खर्च पडली आहे. तसेंच प्रयाणसमयीं रोगपंचक असल्यामुळे रौप्यदान केले आहे.

कित्ता } { श. १७६९  
इ. १८४७

खर्च कणीक ८।= रात्रौ अतिशूद्र यास जेवण घातले त्यास ( चिपळोणकराची मुलगी सिन्नर येथे दिली तिचे लग्नांत )

घोंडो अनंत पटवर्धन यास काळ्या पाण्याची सजा झाली. तेव्हां पुण्यांतील सर्व ब्राह्मणानी सरकरांत अर्ज केला की ब्राह्मण काळ्या पाण्यावर गेला असतां चांडालादिकांचा निषिद्ध संसर्ग झाला असतां पुन्हा ब्राह्मणांत येण्याचा उपाय नाही याप्रमाणें पराशरादिकांच्या अनेक स्मृती आहेत— त्यापेक्षां राजाचे धर्म राजास आम्ही सांगावे ते न सांगितल्यास आमच्याही धर्माची हानी आहे. अपराध्यास शासन करणें ते तो आपल्या जातीतून नष्ट न होय असे पाहून करणें ते करावे ( सुा तीसा अस्त्रिन मया अलफ तैन असावें ). श. १७५०

### वेदोक्त

कल्याण व पेण व पनवेल वगैरे प्रांतात बाळशास्त्री टकले याणी परभु कायस्थ यांजकडे वेदोक्त कर्म करावयाचा पाठ घातला त्याजवरून बाळशास्त्री इकडे प्रांतांत अपंक्त ठेवले आहेत असें असता मोहोपाडचे राजश्री गोविंदपंत पलनीटकर व राजश्री नारोपंत भिडे त्यास मतांत मिळोन बखेडे करीतात. येवि-  
शाचा मजकूर सविस्तर राजश्री बाळाजीपंत दादा नातू मुंबईस आले होते ते समयी पनवेलीस राजश्री हरी पुरुषोत्तम वापट व राजश्री बाबाजीपंत बर्वे याणी दादांस कळविला आहे. त्याजवरून त्याचेही मनात ब्रह्मकर्माचा अभिमान येऊन येथे दादा याणी सांगितलें की आम्ही पुण्यास गेल्यानंतर पलनीटकर तेथे आहेत व रामराव भिडे मोहोपाडकर तेथे आहेत त्यास तेथेच समक्ष सांगून बखेडे न करीत असा बंदोबस्त करीतों.

नित्सुरे यांचें चिपळोणकरांस पत्र. श्रावण शुभा ९.

एका बाईनें द्वारकेची यात्रा केली त्याबद्दल ५१६२॥।। रु. खर्च पडले आहेत. त्यापैकी कांहीं तपशील येणें प्रो.

३८॥ प्रभास क्षेत्रीं कर स्नानाचा

७०॥ कर स्नानाचा ब्राम्हण आा.

२२॥ श्री द्वाकेंत गोमतीचे स्नानाचा दर ११।

२८॥ बेटांतील राज्याचा दर माणसास १४।

तुळशीबागवाले.

} श. १६७२  
स. १७५०

३ पुस्तक पंचरत्नाचें १ गुा गुजराथी ब्राह्मण

२॥ खरेदी गीतेचें पुस्तक १ ( १६७२ )

५॥ रु. बाळंभट पाले सिन्नरकर पुस्तक लिहिणार हस्तें खुद्द, किरकोळ खर्चास. एकाच वेळीं, पाले, कृष्ण जोशी, गिरभट, भवानी शंकरभट, बगैरे लेखक लिहिण्याचें काम करीत होते.

१६॥= पुस्तकें लिहविळीं त्यावा.

५॥= मध्यसिद्धांतकौमुदी ३००० दर १॥=

२६।. विज्ञानेश्वर ग्रंथ १०५०० दर २॥

३१॥= पो पेशजी पावले रु. १५ बाकी रोख (श. १६७७)

तुळशीबागवाले }

{ श. १६८२  
इ. १७६०

पुस्तक लेखन

जमा

५४ केशंभट लातुरकर नामे पुस्तके ग्रंथसंख्या १८००० एकूण (कार्तिक मास)

नावें

२०। पुस्तकांकडे ( वैशाख मास )

७५ केशंभट लेखक कल्याणकर यांस ग्रंथ ल्याह्यावचे ऐवजी. (कार्तिकमास)

७५ भवानी शंकर भट गुजराथी लेखक यास मोघम गुजारत कृष्ण जोशी.

५ गिरभट लेखक वाईस जाताना खर्चास. (पौष मास)

तुळशीबागवाले }

{ श. १६८४  
इ. १७६२

२० पुस्तकाकडे ऋग्वेदाचें पुस्तक संहितेचें लिहावयास देणें. चिमणाजी ( सोनदेव पाटणकर. )

तुळशीबागवाले }

{ श. १६८३  
इ. १७६५

२६८= चिमणाजी सोनदेव वेदाच्या पुस्तकाबद्दल गुा केशवभट गौरे

३ भिमाणा लेखक ज्ञानेश्वरी ( कार्तिक १६८७ )

५ भिमाणा लेखक ज्ञानेश्वरी लिहितो.

८८ आषाणा बिन तमाणा लेखक वस्ती पंढरी, सालीना रु. १००  
ग्रंथ ५५०० लिहून द्यावा बाा कागद.

तुळशीबागवाले } { श. १६८९  
इ. १७६७

१००८॥ पुस्तकाकडे, शारीरभाष्य समग्र.

पुस्तक रामानंदी सहवर्तमान गुा गंगाधरभट गोडबोले. शिव-  
पुराण ग्रंथ घेतला

तुळशीबागवाले } { श. १६९१  
इ. १७६९

२५ गंगाधरभट गोडबोले भारथाचे पुस्तक लिहविले त्याबाा देणे भवानी  
शंकरभट ( १६९१ )

तुळशीबागवाले } { श. १६९२  
इ. १७७०

६ रु. मोरभट विप्रदास त्रिंबककर देणे मल्हारपंत लेखक, संहितेचे पुस्तक  
ल्याहावयाबाा

४७-१० पुस्तक रामायण कांडे २ ( १६९२ )

५१५॥३ पुस्तकांकडे लेखक कृष्ण जोशी ( १६९४ )

तुळशीबागवाले } { श. १७०४  
इ. १७८२

१४ गुा शंकर गुजराथी यानें भारथ पोा पवें लिहिली ते मजेक

२२०० गदापर्व श्लोक पत्रें ८२

५८०० सभापर्व पत्रें २६८

८००० दरहजारी रु. ३ प्रो रु. २४ पोा आदा १० बाकी.

साजगीवाले } { श. १७०५  
इ. १७८३

४८॥३ पुस्तकाकडे ( खर्च )

४२ प्रपंचसार १४००० दर ३ प्रो.

६॥॥ रुद्रपद्यत १७००० दर ४ प्रमाणे.

२५ खरेदी प्रपंचसार पुस्तक गुा बाळकृष्ण केशव

दुळशीबागवाले }

{ शा. १७२१  
इ. १७७९

दुळशीबागकराकडे पुस्तकाचा संग्रह बराच असावा.

॥॥ पुस्तकाकडे धनुर्मासाचे पुस्तक सदाशिवभट पुराणिक यांचे विद्य-  
माने लिहविले त्याजया लेखकास. १७२१ कार्तिक.

॥॥॥ गुा ८ चैत्र १७१३ साठ संवत्सरांचे पुस्तक लिहविले संख्या  
२०० गुा जयशंकर गुजराथी.

३० रु. पुस्तक नवे लेहविले. लेखक गोविंदभट गुजराथी ग्रंथसंख्या  
६७९९ योगवासिष्ठ पत्रे १८४॥; सुतसंहिता खंडे ४ पो  
गोविंद भटाकडून लेहविली २ एकुण ग्रंथसंख्या ५४२९;  
( ४२९२॥ ब्रह्मगीता पत्रे १४७॥; ११३६॥ उक्ती खंडपत्रे  
३२ ) एकुण १२२२८ वजा २२८ बाकी १२००० दर  
हजारी रु. २॥ प्रो.

११८= पुस्तकाकडे

१८= गुा गोविंदभट गुजराथी ज्ञानयोगखंड ग्रंथ १५८० पो  
बन्याजीपंत याजकडून लेहविला १११९ बाकी ४६१  
दर २॥ प्रो.

१० गुा बन्याजीपंत ग्रंथ

२०७१ सवा महात्मखंड (!)

१११९ ज्ञानयोग

दरहजारी सा ३ प्रो.

दुळशीबागवाले }

{ शा. १७१५  
इ. १८१३

१० खरेदी पुस्तके नवी घेतली गुा ३ बाा बाळशास्त्री चंदावरकर १  
भारतचंपुग्रंथ १ मुद्राराक्षसाची छाया ग्रंथ १ शकुंतला नाटक ग्रंथ

चिपळोणकर }

{ श. १७५०  
इ. १८२८

सालोत्राची पोथी प्रत करून मागाहून पाठवून देऊं.

१ देणे बापू नीलजीकर मिरजेचे मुकामी अभंग वाचविले त्याबद्दल.

४ पोथ्याकडे खर्च

२॥ बापू नीलजीकरून मीरजेचे मुकामी गीतेच्या आर्या लिहिविषया त्यास उक्ते

१॥ पंढरपुरी प्रबोध सुदाकर प्राकृत लिहिविला त्यास ग्रंथ ७५० दर हजारी २

४

चिपळूणकर }

{ श. १७५४ पौष  
इ. १८३३ जाने.

वा १४ देणें खाा पोथी भागवताची रु. ३६

क. सुभेदार }

{ श. १७९१  
इ. १७९९

३६१ खरिदी पुस्तक श्रीभारत गुा बापूजी शंकर चिटणीस

वेद्य }

{

एका लेखकाकडून पुस्तकें हरवलीं त्याला १० रु. मजुरी म्हणून नांवे पडली आहे.

वेद्य }

तोडगे व सामाजिक चाली }

{

तोडगे ( अनिष्टहारक तांत्रिक उपाय )

०= मजुरी सोनार, शिशाचें यंत्र गयाबाईचे मुलास करविलें.

०= शिसें गयाबाईचे दुखण्याबद्दल यंत्र करावयास.

०॥०॥ मास बकऱ्याचें, सौ. बयाबाईचे दुखण्यांत ओवाळून टाकण्यास.

०॥ दाऱुपाणी सौ. गयाबाईचे वरून ओवाळून टाकावयास

कित्ता }

{ श. १७३४-३५  
इ. १८१२-१३लोकांच्या धार्मिक बल्पमा, ज्योतिषावर विश्वास वगैरे गोष्टी खालील रक-  
मांचरून दिसून येतील.

४.

१ देणें जनार्दन गाडगीळ यास घागर उदकुंभ खाशानीं ग्रह पालटला सबब दिला तो.

१०८॥ राहूर्ची दानें ५ अष्टमस्थानीं आला सबब

२ मजुरी रंगारी दुपेटा खाशाकडील आसवली काठी पिवळा रंगविला गुरु पालटला ते दिवशीं गुा हवालदार

१०९॥ देणें ( धर्मादाय ) गोविंदपंतकाका केळकर निंबाचे मुंजीबद्दल

२ धर्मादाय घरचे देवापुढें आले ते दिवशीं ( पुण्याहून वाईस गेल्यावर )

चिपळोणकर

}

{ श. १७५१  
इ. १८२९

४. २५ दासी निष्कय - शय्यादान

४. २५ ,, ,, - सिवीकादान

दाजिवा चिपळोणकर मेले तेव्हां १२५० रु. उत्तरकार्यानिमित्त खर्चले

त्यांत तरवारदान अश्वदानाच्या बरोबर होतें. (हे श. १७५१ वैशाख शुभा ७ रविवारीं वारले.)

१०८०॥ वज्रावळ. मुलाच्या गळ्यात बांधावयास ( मण्यांची माळ दृष्ट लागूं नये म्हणून )

१०८१॥ पानें मोहार्चीं श्राद्धाकरता

१०८२॥ धर्मादाय देणें दाजीशास्त्री. गुरु पालटला सबब साखर दान केली त्यास

१०८३॥ खरेदी तेल साजूक वजन ४४२।४॥ पके दर ४४३॥ प्रो शनी पालटला सबब वडे तळावयास

१०८४॥ धोंडवाण दिलें त्याजबद्दल आवा ३०

१०८५॥ दहीं घोड्या धुवावयास

१०८६॥ ( रुके ) कुणब्यांच्या सवाशणी सौ सखूबाईंचे लग्नाबद्दल.

चिपळोणकर

}

श्री

{ श. १७७५  
इ. १८५३

श्रीमहाराज व्यंकटेश स्वामी संस्थान गिरी महाराजांचे सेवेसी

चरणरज रघुनाथ हरी चिपळोणकर कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विशा-

पना वि. वेशाख शु. १ शके १७७५ प्रमादीनाम संवत्सरे पावतों स्वामी महाराजांचें कृपेकरून सर्व मंडळी पुणें मुक्कामी सुखरूप असो विशेष श्रीकडे कानगी-बद्दल आमचेकडून पावावयाचे त्यास शके १७७४ सालाबद्दल रु. १ एक तुलसीराम कानगीवालं यांजबरोबर पाठविला आहे. जमेस घेऊन पावती यावी. कळावे सेवसी श्रुत होय हें विशापना.

## वाहन

- २ रु. उंटें पनवेलीस दाणा भरून पाठविली. ( कल्याण सुभेदार )  
 ४५ रु. भोईं राा नागपूर डोली गुरुजीस जावयास खंडित बोली रु. ८५  
 पो. ( श. १७३५ पौष )  
 २५ रु. देवजी नाईक भोईं डोलकर कुंभकोणास डोली पाठविली होती त्यापैकी जमा आश्वीनमासी केले ते हल्लीं देविले असत ताा रामशास्त्री यांस पोचवून भोईं यांनीं पावती आणली ते देणे भोईं भिा वा ७ पौष श. १७३४  
 २० जमा आहेत.

५ जाजती बक्षीस

२५

( वैद्य )

चिपळूणकर

}

घाटाचें हासील

{ श. १७५३  
 इ. १८३१

१२॥-॥ ती. सो चिमाबाई नीदसुरी ईस आणिली ( गुळसुंघाहून )

त्याजवा वाटखर्च वगैरे भाडे मिलोन

११॥॥॥ माडें

११। डोली व घोडी मिलोन

॥॥॥ घाटाचे हासिला बा

११॥॥॥

॥=॥ किरकोळ भाजी सरपण वगैरे

१२॥-॥

( मार्गशीर्ष )



२॥॥॥ सरकारचे उंटापो नफर १ न्हावीचे घाटांत पडून पाषांत दुखवला  
त्यास लेपास वगैरे औघर्षे

२ चंदी सरकारचा उंट घाटांत राहिला सबब नव रोज दर ४४१  
प्रो.

४५॥= सरकार पो

२॥= चंदीबदल चिंतो नारायण यांणी मंगळवेढे येथून पाठ-  
विले ते नवे हुकेरी

३॥ सरकारचा उंट नफर १ न्हावीचे घाटांत दुखवला होता  
त्याचे लागवडीबा

१९॥ उंटाचे सामानास देविले ते

२० निसवतीचे माणसाचे रोजमरे पो.

४५॥=

स्वाजगीवाले } चाल { शा. १७०५  
इ. १७८३

६ इनाम खास बारदार आरसातारियाहून एके दिवशी पुणियास आले  
दुसरे दिवशी माघारी पोचले सबब दिले (नाना पुरंधरे याजला वैद्य आणावयास)

१ इनाम बयाजी पारधी सातारियास जाऊन दोहों दिवसांत आला सबब

तुळशीबागवाले } { शा. १७११  
इ. १७८९

१॥० प्यादे जासूद नेवाशाहून जलद आले सा इनाम ॥० रायभान;

१ कृष्णाजी झोडगा दो दिवसांत आले सा

५ रु. धर्मादाय शुा ११ भाद्रपद शुा पर्वतीचे तळ्यांतून दक्षिणेकडे उडी  
घालून उत्तरेकडे निघाला त्यास. १७२१

स्वाजगीवाले } कुणबीण {

१ कुणबीणीकडे खर्च जानकी चर्मी जोडे २; ॥० कार्तिकमास; ॥०  
सवाल.

कुणबिणीकडे खर्च. कृष्णीस ८८=॥ पैकीं २८= शुद्ध केली त्यास; -१-  
विठ्ठ्याचीं पानें ७००; १॥ ग्रामजोशी; . १- किरकोळ

क. सुभेदार } कुणबिणीची खरेदी { श. १६९५  
इ. १७७३

१८५ रु. साष्टी खातें खासगी ताा सदाशिव राम दामले खरीदी  
कुणबिणी २ ( मार्गशीर्ष )

१५० रु. ऐशी कुणबिणीस सूट दिली त्याची नजर. ( ही १२५ रुपयास  
फरोक्त घेतली असावी.)

१॥ तहवेली खर्च ऐशी कुणबिणी गोरट पो कमाविसी आली तीस  
छीट दिलें १

१० रु. पांडुरंग भट पुराणिक ताा खुद कुणबिणी घेतली त्यास  
द्यावयास

### श्रावणमास

६० वाा ३० खरिदी तुलसी कुणबिणी उमर वर्षें १८ बापु बाबरापासून  
विकत घेतली किंमत रुपये ७५ घेऊन सौ. जानकीबाईचे उत्तर-  
कार्यांत दानास बाबाभट सातारकर यास दिव्ही त्यास सदरहु कुण-  
बिणी भटजीनी विकली ती खरिदी साट रुपये रोख भटजीस देउन  
घेतली असे. (ह्यावरून व पुढील नोंदीवरून कुणबिणीची प्रत्यक्ष  
खरेदी विक्री होत असे असें होतें.)

१०० रु. कृष्णाजी गोसावी हरीनारायण सांप्रदायी उसणे कुणबिणी  
ध्यावयास मार्गशीर्ष मासीं द्यावे. ( १६८७ आश्वीन )

### कुणबिणीची खरेदी

५० बापूजी गंगाधर चिपळोणकर यांस. नरसु सिंदा धोडीचा निा  
सरकार आपली कुणबिणी एक वर्ण सांवळा उमरवर्षें २० तिचे  
रु. ५० घेऊन तुम्हास विकत दिली.

गंगाधरभट चिपळोणकर मेल्यावर त्यांच्या उत्तरकार्याकरितां ही कुणबिणी  
विकत घेतली असावी. ( शके १७१५ सालचें खरेदी खत मार्गशीर्ष वाा ५ )

चिपळोणकर }

{ श. १७४४  
इ. १८२२

### कुणबीण गहाण

२० रु. राघोजी बीन घातजी गाडेकर निा बालाजीपंत नातु रोख हस्ते  
खुा बा खत यासी गहाण गंगा कुणबीण

कुणबिणीची वांटणी धोंडी-कुणबीण एकच आहे तिचे मोबदला दुसरी  
कुणबीण नाही त्यास धोंडीची किंमत रुपये पन्नास भरिली. धोंडी ज्यानी ध्यावी  
त्यानी २५ रुपये दुसरी कुणबीण ध्यावयास द्यावे. ( चिपळूणकरांची फारकत )

### गुलामविक्री

१० रु. सरजेखान बुबेर अधिकारी ताा तळोजे देणें फरोक्त सिदी  
मुंबरखा साहेबु मिटखाज्यान वाा कर्जांत घेतला होता तो  
विकत दिला माा गणेशपंत तात्या पाटणकर करार किमत  
जकात सरजेखान याजकडे ऐसा करार.

५० रोख द्यावयाचा करार.

४० बाा चिष्टी भाद्रपद शुा १ द्यावे.

१०

२० रु. सिदी व पोरगी साष्टीची सरकार पैकीं घेतली त्यापो पोरिची  
किंमत.

एकट्या सुभेदाराच्या खासगीकडील अशा कत्याणास १४ कुणबिणी  
होत्या आणि ठाण्यास १५ होत्या. ह्या कुणबिणींत मुसलमानीण ही असे उ. ४३  
पोस्त खर्च देणें मुसलमानी कुणबिणीस इदीस.

२० रु. देहेनगी खर्च हैदराबादकर कलवंतीण यास बयाजी बडवे  
याजकडून दुपटा खरेदी करून देविला त्याजबद्दल.

वैद्य }

करमणूक

{ श. १७३५  
स. १८१३

८१. खैरातखर्च वाध्यास वाघ घेऊन आला त्यास गुा भिकंभट.

१० देणे दशावतारी श्रीरामजीच्या देवळांत खेल करविला त्याबाा

: १८११. दशावतारी तमाशा देवळांत केला त्यास हरताळ, राळ वगैरे

तुळशीबागवाले } पर्वतीवर वाघ { श. १७२४

॥॥॥ चिरंजीव नाना पर्वतीस देवदर्शनास गेले तेथे वाघ खेळवले.

क. सुभेदार } शाहिरांचा नाच }

५ रु. सरकार करनाळा शाहिरांचा नाच केला त्यास दिले.

### हिंदु नाटकाची यादी

यादी हिंदु नाटकास सरंजाम देणार लिहून देतो कीं जे खाली लिहिलेले सामान खेलाचे दिवशीं देईन दर एका खेलास वीस रूा घेईन.

१ बारा कोच	१ चार डझन खुर्च्या
१ बारा हंड्या	१ बारा झुंबरे दर एकास
१ सतरंजी एक	आठ गलासप्रा
१ चादर एक	१ तक्ते वीस सहा फूट लांबीचे
१ छत एक	
१ गलास सिवाय चाळीस	१ सतरंज्या दोन सोंगें सज- विण्याचे खोलीत

येणेप्रो सामान मत्तेदार याणे देऊन वीस रूा मक्त्यावद्दल घेणे असे करार.

(एका अप्रसिद्ध नाटक मंडळीची व त्यांतील कांहीं नटांची माहिती).

रघुनाथ हरि ऊर्फ तात्यासाहेब चिपळूणकर यांच्या प्रोत्साहनानें व आश्रयाने एक पौराणिक नाटकें करणारी मंडळी शके १७७७ च्या पूर्वी स्थापन झाली. कदाचित् ही मंडळी 'पुणेकर मंडळी' म्हणून ओळखली जात असेल. चिपळूणकर यांच्या दप्तरां जीं पत्रें संग्रहित आहेत त्यांवरून ही मंडळी लौकरच फाटाफूट होऊन मोडली असावी असें वाटतें.

बभ्रुवाहन, कूर्मावतार, सीताहरण, विराटपर्व, पारिजातक, रासक्रीडा, वालीवध, आगदशिष्टाई, नरसिंहाख्यान, द्रौपदीस्वयंवर व सीतास्वयंवर इतके पौराणिक खेळ या मंडळीनें केल्याचें पत्रव्यवहारावरून दिसतें. त्या वेळेच्या इतर पौराणिक नाटक मंडळ्या अशाच प्रकारचे खेळ करीत असले तरी प्रत्येक मंडळीचे खेळ निरनिराळे असावेत असें आम्हांस वाटतें. त्या वेळेस नाटकें

तयार करण्याचा एक मोठा कारखानाच महाराष्ट्रांत होता असा भास होतो. त्या वेळीं छापण्याची कला नव्हती व निरनिराळ्या मंडळींत वैमनस्य असे. त्या-मुळे एकानें रचलेले नाटक सर्व कंपन्या करीत असें मानणें चुकीचें होईल. प्रत्येक मंडळींत नाटक रचणारा कोणीतरी असेच. ह्या पुणेकर मंडळीला “चिपळूणकर मंडळी” असें सुखबोधार्थ नाव आपण देजं. ह्या चिपळूणकर मंडळींत नारो रामचंद्र सोहोनी या नांवाचा एक हुशार माणूस होता. तोच नाटकें रची. “हल्ली उत्तररामचरित्राच्या कविता चालल्या आहेत”, “मी दहा बारा नाटकें तयार करून ठेवितों”, “आपल्या आज्ञेप्रमाणे श्रियाळ आख्यान करावें तर मजजवळ ग्रंथ नाही, आपण पाठविलेल्या हॅन्डबिलावरून होणें अशक्य”, “आमच्या कवितांची वही चोरीस गेली” “येथे रा. त्रिंबकपन्त व बाळकृष्ण सांगलीकर यांनी आमचीं आख्यानें चोरून नेलीं, त्याजमुळे बारासी मुक्कामी त्यास घालवून दिलें” हल्ली आता आमचीं सात नाटकें तयार आहेत व आणखी कांही जास्त करण्याची तजवीज चालविली आहे”. अशा प्रकारची माहिती नाना सोहोनी याने पत्रद्वारे चिपळूणकर यांस दिली आहे. ह्यावरून या मंडळीचीं सर्व नाटकें सोहोन्याने बनविलीं असावीत असें वाटते.

तात्यासाहेब चिपळूणकर यांना लिहिलेल्या एका पत्रांत त्याने केलेली एक आर्या आढळली, तिथ्यावरून नानाची काव्यशक्ति कळून येईल. ती आर्या अशी —

“मजपासून शतशा जरि घडले अपराध चिंत्ति नाणावे ।

विनयें प्रार्थित तुम्हां बालक तुमचाच चिंत्ति आणावें ॥

नाना हा सांगलीजवळ गणेशवाडी येथील राहणारा होता. तो खानदेशचे असिस्टंट कलेक्टर गॅडसाहेब यांचा पंचवीस रुपयांवर खाजगी कारकून होता. बहुधा त्यांना हा मराठी शिकवीत असावा. याला बुद्धिबळें चांगली खेळतां येत होती. परंतु पुढे हा व्यसनाधीन झाल्यामुळे मंडळीला याला काढून टाकणें भाग पडलें. “नानासाहेब सोहनी” यांनी नाशीक येथे जो प्रकार कटीशूलाचा केला तो पूर्वी लिहितां येत नाही” अशी तक्रार चिपळूणकर यांजकडे मंडळीतील लोकांनी केलेली आढळते.

१. नाना सोहनी यांची माहिती अण्णासाहेब किलोस्कर यांच्या चरित्रांत पृष्ठ १७-१९ मध्ये आहे.

या नाटक मंडळींतील मुख्य खीनट गोविंदा काळे हा असावा असें “ त्याच्या अंगची चोळी करणें आहे तरी त्याला खण पाठवावा ” या वाक्यावरून वाटतें. या मंडळींतील दुसरे नट ( १ ) बाळशास्त्री आडकर, ( २ ) बापूजी बाजी खरे ( ३ ) वासूनाना ऊर्फ वासुदेव जनार्दन ताम्हनकर, ( ४ ) बाळकृष्णपन्त ओक, ( ५ ) कृष्णाजी हरि रहाळकर, ( ६ ) सोनोपंत दाते, ( ७ ) अण्णा सोहनी, ( ८ ) विठू सोहोनी, ( ९ ) मोरभट गोडबोले, ( १० ) बाबाजी शिवराम अभ्यंकर व ( ११ ) वे. शा. सं. रा. रा. परशरामशास्त्री पाटणकर असे होते. लक्ष्मण गोपाळ दाते याचें दुसरें नाव सोनोपंत असावें. या-शिवाय १ गणपतराव, २ व्यंकाप्पा, ३ केशवराव भोवळकर हेहि या मंडळींत समाविष्ट असल्याचा संशय येतो. शास्त्री व भिक्षुक हेहि नाटकात जाऊन सोंगें घेत ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. या मंडळींत प्रथम विनायक गोपाळ फाटक या नावाचा मनुष्य सूत्रधार असावा. नंतर सागलीकर मंडळींतील वासुदेव म्हणून कोणी एक मनुष्य हेंच काम करण्यास आला असावा असे खालील वाक्यावरून वाटतें. “ सागलीकरापैकी वासुदेव येथे येऊन सूत्रधाराचें काम चालवितो. त्यास सर्व आख्यानें येतात. आता सोहोनीची मुळीच गरज नाही.”

या मंडळीचा दरमहा भोजनखर्च ७५।८० रुपये असे; नाटकाला शंभर रुपये मिळाले म्हणजे नाटक फार यशस्वी झालें अशी समजूत होती. रुपया, आठ आणे, चार आणे असे नाटकाचे दर असत. तिकिटे लावून नाटक होई व हीं तिकिटे छापलेली असत. एका नाटकाच्या तिकिटाचा हिशेब एका कागदावर आढळला तो येणेप्रमाणे —

जमा

२१२	एकंदर छापून आलीं	
	तिकिटे ५९८	
५०	१ रुपयाप्रमाणे	५०
५०	११० प्रमाणे	१००
११२	१० प्रमाणे	४४८
२१२		५९८

१. हे बुधवार बाड्यांतील शाळेंत हेड मास्तर होते. यांच्या हाताखाली सोहनी मास्तर होते.

वरील नाटक ता. १० मार्च १८५५ रोजी झालें. नाटकाचें उत्पन्न-  
किती होई हें खालील उतान्यावरून दिसून येईल.

जमाखर्च गु. नाना सोहोनी फा. व. ८ श. १७७६

नाटकांची जमा

३१९.१ रु.

९८ पहिले नाटकाबद्दल

१०७४= दुसरे नाटकाबद्दल

११०४= तिसरे नाटकाबद्दल

४ तिकिटें उधारी

३१९.१.

एका खर्चाच्या टिपणावरून माहिती मिळते ती—

२० मांडवाचे मक्त्याबद्दल

३ रावणाचे मुखवट्यास

४॥• खुर्च्याबद्दल

६॥॥• छापणावळीबद्दल

पुण्यास सांगलीकरांचे वाड्यांत नाटकाचे खेळ होत असत. तेथे लोकांना  
बसण्याकरिता नवीन 'बोटे' घातले त्याला २१ रु. ४॥॥ आणि खर्च आल्याचें  
नमूद आहे.

सांगलीकरांवर मात करावी हा पुणेकरांचा उद्देश होता.

श्री

राजमान्य राजश्री नानासाहेब यांसी —

विनंती विशेष. तुम्ही हणमंता याजबरोबर पत्र पाठविले ते पाहून लिहिला  
मजकूर कळला. हल्ली येथे सांगलीकर नाटकवाले येऊन त्यांनी दोन नाटके केलीं.  
एक सीताहरण व दुसरें उत्तररामचरित. येते शनिवारी रामाचा राजवियोग नाटक  
करणार व पुढे सुमारे दहा नाटके करावयाचा वेत आहे. कारण की, त्यास येथे कोणी  
स्पर्धा राहिल नाही व दुसऱ्या लोकांनी आमच्यापुढें नाटके काय करावयाचीं  
आहेत असें त्यांचें म्हणणें. त्याप्रमाणे तुम्हांकडून जो गडी आला त्यानें येथे  
घर्तमान सांगितलें की, तुमचे नाटकांतोळ मंडळींचा बेबनाव आहे व तंटेबखडे

होऊन नाटक मोडले असे ऐकल्यावरून तर आता ते निरवैर होऊन लोकाजवळ पाहिजे तशा गप्पा मारतात व आमचेकडेही कार्याकारण येतात जातात. तुम्ही येथे थिएटरांत नाटक करून वाहवा मिळविली व बाहेरही बराच लौकिक होऊन तुमचे गुणाची चीज झाली. परंतु त्याचे अन्तःकरणांत जो मोठेपणा आहे की, आमच्यापुढे उभे राहून वाहवा मिळविण्याची मुष्कील. त्यास बाहेर कोठें तरी जाऊन पैसाच मिळवावयाचा त्यापेक्षां पुण्यांत येऊन महिनाभर मुक्काम करून पाच चार नाटके जीं चागलीं असतील तीं करून त्याची खात्री झाली म्हणजे पुढे जशी मर्जी असेल तिकडे जाण्यास कांही हरकत नाही. तुम्ही नाटक तयार करण्याचे कारण केवळ पैसाच मिळविण्याचे होतें असें नाही, फक्त इषेचे कारणाने वाहवा मिळावी व गुणाची चीज व्हावी व पृथ्वीचे पाठीवर त्यापेक्षां चाजती करणारे आहेत असे लोकांस वाटावे त्याप्रमाणे झाले. आता इतके दिवस श्रम करून जितका गुण दाखविला तो येथें त्या समक्ष आल्यानें म्हणजे कमी होईल असें नाही. श्रीदत्तात्रय कसा तरी आश्रय देईलच व कित्येक मंडळीचे मत आपलेकडेहि आहे. तुम्ही आमच्याजवळ इतके दिवस ज्याप्रमाणें वागणूक ठेविली त्याचे श्रेय घेऊन पुण्यांत विशेषपणा मिळवाल अशी आमची खातरजमा आहे. त्यास आम्हास जें कळलें तें तुम्हास लिहिलें आहे. यापुढे तुमची मर्जी. सारांश ज्याच्याशीं इर्षा करून तुम्ही नाटक केले ते म्हणजे, तुमच्या गुणापेक्षां फारच उत्कृष्ट आहेत असें आमचे मत नाही, व जे आमचे नाटकांत आहे तें त्याच्यात नाही असे आमचे अन्तःकरणांत पूर्ण वाटते. त्यास सर्व मंडळी एक दील होऊन रातीचा दिवस करून पुढील शनिवारचे आंत येथे येऊन दाखल होऊन त्याचे नाटकाचे दिवर्शांच नाटकाची तयारी करावी व लिहिले याजवर तुमचा भरवसा असेल असे जाणून लिहिलें आहे.

श्री

राजमान्य राजश्री नाना सोहनी—बापू मोरभट व निळकंठ कृष्णराव बळवंतराव व गणपतराव भट व अनंत व मार्तंड व भिकोबा व्यंकापा बाबाजी शिवराम गोविंदा हुडेकर व गोविंदा काणे उभयतां रामभाऊ गणु करंदीकर व खेडकर व

१. नीळकंठशास्त्री धारपुरे मराठी शाळा नंबर ४चे हेडमास्तर मोरोपंत धारपुरे यांचे बंधु. सदर मोरोपंत धारपुरे यांचे चि. ह्यात आहेत.



नेवासकर वगैरे मंडळीस कळावे की, जो बापूस मजकूर लिहिला आहे त्या-प्रमाणे इकडे येण्याचे करावे. कारण तुमचे नाटक पोट भरण्याकरिता नाही. सर्वमंडळीस घरची प्रपंचाची काळजी नाही. ज्या हेतूने नाटक केले तो हेतु पूर्ण होण्याचा समय हल्ली आला आहे. तरी या समयी हजर होऊन केले कामाची चीज करून येथे वाहवा मिळवून नंतर जावे, असा आमचा इरादा आहे. तर जी जलदी होईल ती करून पार लवकर इकडे यावे. श्रीदत्तात्रय-कृपेने मदत होणे ती होईल व निश्चय पार पाडणें त्याजकडेसच आहे. या उप्पर जर सर्वांनी पोटावरच नजर देऊन मुळकात जाणेचे असेल तर करणें असेल तें करावें. जर तुम्ही न आला तर इतके दिवस जे काय तुमचे बोलणें होते ते अन्तःकरणांतीलच होते असें आम्हास वाटणार नाही. फक्त वरचेवरच होते. मजकूर विशेष लिहून कळवावा असा नाही. सर्वांस माहीत आहेच.

ह्या पत्रावरून नांवलौकिकाच्या ईर्ष्येने ही मंडळी स्थापन झाली होती असें दिसते.

भालदाराची काठी, सोन्याचा बख्त, टोप व गंगावर्ने, ब्रह्मदेवाचा मुख-वटा व मोर्ती असे जिनस मुंबईपुण्याहून नाटकवाले मागवीत असत. “मोत्यांची जोडी जी पुण्यास एक रुपयास मिळते ती येथें (मुंबईस) तीन चार आण्यास मिळते.” वगैरे.

नाटकवाल्यांना वर्तमानपत्राचे वर्गणीदार होणें हें भूषण वाटूं लागलें होतें. “आजपासून पुण्यांतील ज्ञानप्रकाश पत्र घेण्याकरिता तिकडे लिहून पाठविलें आहे. आमच्या कृत्यास वर्तमानपत्रें हें भूषण आहे. यामुळे पत्रें घेण्यास प्रारंभ केला आहे. (नाना सोहनी यांचें पत्र)

शके १७७७

विभूषणकर हे या नाटक मंडळीचे उत्पादक होते असें मजण्यास बाबा आडकर यांच्या पत्रांत आधार मिळतो. “जसी श्रीमंत राजश्री चिंतमणसव आपला हेव सांगलीकर यांनी गोष्ट आरंभून तो प्रकार सिडीस नेला, त्साप्रमाणेच आपली कीर्ति जगांत झाली.”

या नाटकाला लोकांश्रय ठिकठिकाणी च्वांगला मिळत होता हें खालील उताऱ्यांवरून दिसून येईल.

“ नगर येथे आमची नाटकें रासा सुद्धा चार झाली. येथील मुन्सफ सदाशिवपंत भाऊ यांचा लोभही आम्हांवर फार आहे. ” “ येथील ( नगर ) लोकांनी राहण्याचा फारच आग्रह केला. बडे लोकांकरितां घरगुती एक नाटक केलें. बांबूरीचे लोक येथे आम्हांस बोलविण्यास आले आहेत याजकरितां तेथे जाणार. येथील लोक आमच्या नाटी फारच लागले आहेत. ”

“ दिपोटी कलेक्टर, दादोबा पाण्डुरंग आणि भिन्सिपॉल सदर अमिन, सदाशिवपंत गोडबोले वगैरे बडे बडे कामदार लोकांची मुलाखत झाली. या लोकांच्या मनांतून नाटक पहाण्याचा हेतू फारच आहे. आणि हे लोक आम्हांस बहुत प्रकारें करून सहाय्य करतील हे खास. ” “ श्रीदत्तात्रेय-कृपेकरून चांगली वाहवा झाली. येथील ( घोडनदी ) लोकांस नाटक चांगलें वाटून हे लोक आम्हांस फारच वळले आहेत. येथील सहाय्यकारी मंडळी आम्हांस मेजवानी करणार आहेत. ” “ येथे सरकारने ( विंचूरकर ) आमचा चांगला बदोबस्त ठेवला आहे. विंचूरकर सरकारनी मला रासक्रीडा नाटक सरकारांत केले त्या वेळेस एक पागोटें आणि चांगला दुपेटा आणि ४० रुपये दिले आणि बापूस पागोटें, व कृष्णास पागोटें, मोरभटास पागोटें आणि कांही रुपये दिले. शिवाय कांही मंडळीस रुपये वाटिले. खेरीज नाटकाचा पैसा दिला. विंचूरकर यांनी एक पटे-वाला दिला आहे. तो आमचेबरोबर येणार. ” “ नाशकास हिंगण्यांच्या वाड्यांत खेळ झाला. ”

“ नासीक मुक्कामी बाबासाहेब हिंगणे यांचा आधार चांगला आहे. आम्ही त्यांच्याच वाड्यांत उतरलो आहो. ”

“ पुणे सोडल्यापासून दोन हजार रुपये मिळाले ”

“ जळगांवी नाटकाचे मक्तेच होत आहेत. ”

“ येथील ( अहमदनगर ) कामदार दादोबा पाण्डुरंग व भाऊसाहेब मुनसब वगैरे लोकांची आम्हांवर मोठी कृपा आहे. येथे इंदूर सरकारचा दिवाण बाबासाहेब पारनेरकर आले आहेत. त्यांनी आमचें नाटक पाहून फार संतोषीत झाले आणि आम्हांस इंदूरस येण्याविषयी आश्वासन दिलें. ”

“ येवले मुक्कामी तीन नाटकें केली. मामलेदार गुहरावजी कानडे याणी आमची बरदारत चांगल्या प्रकारची ठेवून येथे खेळ्यास जागा न मिळाल्या-

कारणानें त्याणी आपल्या बरी जागा नीट करून मांडव वगैरे घालून तयार केली. त्याला खर्च एकंदर २५।३० रुपये लागला असेल परंतु तो खर्च आमच्यावर अगदी पडला नसून आमची सर्वप्रकारें चांगली बरदास्त ठेवली आहे. ”

“ आम्ही सोलापुरास येऊन आठ दहा दिवस झाले. येथे जागा लष्करांत येटर करून खेळ चालू जाहले. सरकारची मदत येथे व लष्करांत चांगली आहे. खेळ एक मंदवारी जाहला व आजचा खेळ आहे. येथे एका दिवसाआड खेळ होत आहे. मिळकत बरीच आहे. ”

“ सीता-स्वयंवर तिकिटे लावून घोडनदीस केले. त्याची रीज येथील लोकांस बरीच पटली. ”

यावरून नाटकाची हौस लोकांत किती उत्पन्न झाली होती हें दिसून येईल. इतर नाटक कंपन्यांचा उल्लेखहि या पत्रांतून केलेला आढळतो.

“ मुंबईकर नाटकवाले हे धुळें मुक्कामी आले होते. “ सुलोचनाख्यान ” नाटक पाहिलें. फारच वाईट होऊन त्याचा फजिता झाला. सदरू नाटक फारच अभिमान करून येथे आलें होतें. पण त्याची थडा उत्कृष्ट झाली. ”

“ सांगलीकर रामा अवतारी येथें ( मुंबई ) येऊन दोन खेळ येटरमध्ये केलें (१) विराटपर्व (२) गोपीचंद. ” “ नाटक झालें तेथे मंडळी बहुत समाजही मिळाला होता. त्यापैकी कित्येक मंडळी इकडील ( शेडाणीची ) होती ती आली. त्यांणी सांगितले की, पूर्वी सांगलीकर याचेही नाटक पाहिलें. व हेंही ( ब्रभ्रुवाहन ) पाहिलें. नाटक अप्रतीम झाले. असो. जी गोष्ट स्वीकारली तिची वाहवा झाली म्हणजे आनंदच आहे. ”

चिन्तोपन्न रोजेकर यांचे चिपळूणकर यांस पत्र —

“ सांगलीकर बडोद्यासच आहेत. ते तेथून परभारे इंदुरास जाणार असे ऐकिवांत आहे. ”

“ येथें दीक्षित यांनी वाईकर गोविंदभट गोखले वगैरे मंडळी आणवून नवीन नाटकाची तयारी चालविली आहे. त्यांत वेदमूर्ति रा. भिकंभट लेले यांचे चिरंजीव आले. ”

नाटक मंडळ्या स्थापन झाल्यामुळे नाटकांतील वागणुकीचे नियम बनत चालले होते. एखाद्या नटास कोणी बक्षिस दिलें तर त्याच्यावर सत्ता कोणाची यासंबंधी जो निर्णय झाला तो खालील उताऱ्यावरून दिसून येईल.

“ तुम्हास अग्र नाटकांतील दुसरें कोणास बक्षिस दिलें असेल तर तो पैसा तुमचा आहे असे आम्ही समजत नाही. कारण मुख्य नाटकास आरंभ करणार रा. विष्णुपन्त भावे येथे आले आणि त्याचें नाटकांतील बहिवाटी आहेत त्यांत असा नियम आहे कीं, नाटकांत कोणास जरी काही मिळाले तरी तो पैसा सर्वांनी घ्यावा. तो कोणता म्हटला तरी जे कंवल त्यात भिक्षुक असतील आणि श्राद्धास, भोजनास जरी कोठे गेले तत्रापि तो पैसा सर्वांचा आणि जे कोणी नाटकास बक्षिस देणारे आहेत ते म्हणजे सर्वांस बक्षिस देतात असे नाही. त्याचेपैकी त्याजवर कोणाची मर्जी असते त्यास पैसा देतात त्याच नाटकांतील कोणी एक मनुष्य जरी असेल तरी चिन्ता नाही परन्तु जें नाटक जेथें जातें आणि घर सोडून मंडळी बाहेर निघाली म्हणजे घरां येईं पावेतो जी काय मिळकत होईल तो जितके नाटकांतील हीसे (!) जात दरमहा खेरीज करून असतील ती त्यांची असें आम्हास सांगितलें. ” चिपळूणकर यांचें नाटकवाल्यांस पत्र—

अशा रितीनें नाटकवाल्यांचे खेळ सुव्यवस्थितपणानें चालू होते. तथापि हा उत्कर्ष ज्याना पाहवेना असे काही लोक त्यांच्या मार्गांत विघ्न आणीत होते. रघुनाथ हरि नाना सोहन्यास थिहितो, “ द्वेषी याणीं तुमचा नाश करावा इतक्या विषयीं बहुत खटपट चालविली आहे. व जे तुमचा वाईट मजकूर छापविणार होते त्याणी त्यास आम्हास मिळोन तुमची दुंमत ध्यावीं म्हणून तजवीज चालविली, परंतु आम्ही ती गोष्ट नाकबूल केल्यामुळे जास्ती द्वेष जाहला आहे. तुम्ही येथे नाही पाहून सांगलीकर मंडळींस आणविण्याची तजवीज करणारांनी केली आहे. ”

नटांमधेहि आपसांत भांडणें सुरू झालीं.

“ रा. बळवंतराव अभ्यंकर यास नाटकाचे कारभारी म्हणोन गर्व येऊन माझा कंटाळा करितात. असो निभावलें तोंपर्यंत राहिल. ” असें नगराहून कृष्णा रहाळकर चिपळूणकरांस कळवितो. नाना सोहन्यास काढून टाकावा लागला व त्याच्या ठिकाणी फाटक सूत्रधार हा आला. परंतु तोही शके १७७८ सालीं नाटकांतून निघाला. नाना सोहन्याला काढल्यावर त्याने एका पत्रांत मंडळींच्या अंतस्थितीबद्दल चिपळूणकर यांस खालील मजकूर लिहिला आहे. “ नाटक मंडळी शेंदुर्णीस आहे. खर्चवेंच जाऊन २७५ रुपये त्याजपाशी शिल्लक आहेत.

पैसा भिकोबाचे स्वाधीन आहे. बाळा अभ्यंकर वही लिहितो. कारभार नाना करतो, मुक्त्यार बापू आहे. या सर्वत्राचें चांगलें वैमनस्य आहे. मला त्यांतील मंडळी असें म्हणत होती कीं, तुम्ही धुळ्यास दुसरें नाटक करा. आम्ही येतो.” पुढें इंदुरास या मंडळीची फुटाफूट झाली असे ऐकल्याचें नाना एका पत्रांत लिहितो.

ज्याचीं मुलें नाटकांत येत ते कधीकधी कलेक्टरपर्यंत तक्रारी करून कुणाच्या तरी सागीवरून फौजदाराच्या मार्फत नाटक मंडळ्यांना धाक दपटशा दाखवीत. ता. १३ नाव्हेंबर १८५४ रोजी हिंदु नाटकवाले शहर पुणें यांनी याबद्दल कलेक्टरकडे अर्ज केला. त्यांत ते म्हणतात की, “आम्हीं हिंदुधर्माप्रमाणे आजपर्यंत जे देवाचे अवतार झाले त्यांची स्तुतीवर्णने करून ज्या ज्या अवतारी ईश्वरी व पराक्रमी खेळ झाले ते नाटकांत लोकांस दाखवितो व यांत दोन पैसे उत्पन्न होतात. सवय ज्याचें मनास आलें तो स्वसंतोषें खेळाम येतो.” जयरामपंत हातवळणे याचा मुलगा शिवराम हा आपण होऊन नाटकांत आला. शिवराम याला बापांने अतिशय मारहाण केल्यावरून फौजदार येऊन त्याने शिवराम यास बापांच्या स्वाधीन केलें व कोणाचें मुलास फितवून नाटकांत येऊं दिल्यास तुम्हांस भारी शिक्षा मिळेल अशी नाटकवाल्यास धमकी दिली. यावर नाटकवाल्याचें म्हणणें—

“या हुकुमाचे आधारास कोणाचा अर्ज आहे असे ऐकिवांत नाही. त्याजवर जुद्धम जवरी झाली. त्याणे सरकरांत अर्ज केला. त्याचें निराकरण, त्याचे अर्जाप्रमाणे व्हावे ते न झाले हे सरकारमर्जीची गोष्ट आहे. परंतु सदरहू लिहिलेले हुकुमाने आम्हावर सक्ती झाली. त्याचा हा हुकूम रद्द व्हावा. निर्वाह चालेल असे फायद्यावर नजर देऊन कोणी मनुष्य या नाटकांत येतो. आम्ही त्याला फितावून आणलें असी तो स्वतः फिर्याद करून पुरावा करील तर हा हुकूम त्यास लागू असावा.”

आपलीं मुलें नाटकांत जाऊन विघडतील ही भीति लोकांस कशी वाटत होती ह्याचें आणखी एक प्रत्यंतर पहा.

श्री

पौ अधिक आषाढ वा ८

शके १७७७ राक्षसनाम संवत्सरे.

श्रीमंत रा. तात्यासाहेब चिपलोपकर यांसी—

आश्रित भिकंभट लेले वेदो० आशीवाद येथील कुशल अधिक वा ३ पा वाई येथे क्षेम असो विशेष. येथे गोविंदभट गोखले कोणी आहेत. त्यांनी कांही पारे जमा करून दशावतारी खेळ तयार केला आहे. त्यांत आमचे चिरंजीव जात असून हल्ली पुण्यास आले आहेत. ही गोष्ट न कर्ता व्यवस्थेने घरांत असावे म्हणोन बहुत यत्न केला. परंतु ते न ऐकतां वेहोष होऊन गोखले मजकूर हे बहुत बदचालीचे असोन त्यांचे छंदास अशी तजवीज झाली आहे. यावरून आपल्यास लिहिले आहे. तर या खेळास वे. रा. नारायण दिक्षित वसेकर यांची मदत आहे असे ऐकल्यावरून मुद्दाम लिहिले आहे. तर आपण वसेकर यास बोलावून आणून सदरहू मजकूर कळवून त्यांत इतकेच व्हावे की आमचे चिरं-जिवास त्यांनी खेळांतून काढून टाकावे. नंतर काय ती मदत करीन असे वसेकर याना सांगून त्यातून त्यास काढून आपण दोन गोष्टी सांगून कांही शुद्धीवर आहेत असे वाटल्यास इकडे पाठविण्यास चिंता नाही. तेथे राहतो म्हणत असल्यास ठेवून घेऊन मला लिहावे म्हणजे तेथे राहण्याचीहि तजवीज होईल. त्यांचे बिन्हाड शुक्रवारांत खाजगीवाले यांचे विष्णुचे देवळात आहे. सदरी लिहिले आहे याचा उपयोग करण्यास आलस होऊं नये. कोणतेहि तऱ्हेने कांही स्थितीवर येईल असे करावें. नाहीपेक्षा या खेळांत घेऊं नये इतके तरी झालेच पाहिजे. इकडून काडल्या-नंतर मोरभट गोडबोले याजकडे जातील. तर तेथेही तजवीज ठेविली पाहिजे. येविषयी यत्न होउन मला डाकमार्गे अथवा कोणी मुद्दाम येणारे आढळल्यास पत्र जलद पाठविण्यात यावे. अनमान होऊं नये. कळावे बहुत काय लिहिणे हे जाहले म्हणजे मला पुण्यास येण्यास टीक पडेल. लोभ असावा हे विनंति.

स्ने. रा. नारायण दि. यास आशीर्वाद. सदरी लिहिल्याप्रमाणे रा. तात्या-साहेब आपणास कळवितील त्याप्रमाणे आपण अगत्यपूर्वक आमचे चिरंजीवास त्यांतून काढून नंतर काय मदत करणें असेल ती करावी. यांत आपल्यास श्रय जाणून लिहिले आहे. कळावे, हे आशीर्वाद.

मुलें नाटकांत फितवून नेलीं जातात याबद्दल १८६५ च्या ज्ञानप्रकाशांत एक पत्र-व्यवहार प्रसिद्ध झाला होता. विलेंत्कारांचे चरित्र, पृष्ठ ५३ पाहणे.

गृहीत्या गंजीफा

श्री

यादी रासीचा गंजीफा करून पाठविणेची सन सलासील माहे रौवल

रासी	चिंत्रें	रंग	वाहनें
१ मेष	१ वकरेवर राजा	१ तांबडा	१ वजीर मैडा
१ वृषभ	१ बैलावर राजा असावा	१ पादरा	१ वजीर बैलावर
१ मिथुन	१ स्त्रीपुरुष उभयतां	१ हिरवा	१ वजीर घोडेवर
१ कर्क	१ कुरलेवर राजा	१ प्याजी गुलाबी	१ वजीर माणुस कुरले पुढे
१ सिंघ	१ सिंघावर राजा	१ अस्मानी रंग	१ वजीर सिंघावर माणुस
१ कन्या	१ बायको राजा असावा	१ पंचरंगी	१ वजीर बायको घोडेवर
१ तुल	१ तागडी धरलेला राजा	१ काळा रंग	१ वजीर घोडावर तागडी धरलेला
१ वृश्चिक	१ विंचू राजा	१ पीरुराई (!) विंचवाचा रंग	१ वजीर घोडेवर पुढे विंचू
१ धन	१ राजा घोडेवर तोंड माणसाचे कृणासारखी विंदु- कली पानावर	१ घोडेचा रंग	१ वजीर घोडेवर त्यास तोंड माणसाचे वजीर तोंड हरणाचे
१ मकर	१ तोंड हरणाचे खाली सुस्वर	१ तबकीर रंग	१ खाली सुस्वीवर माणुस
१ कुंभ	१ राजा पुरुष घागर असावी.	१ पिवळा रंग	१ वजीर घोडेवर पुढे घागर
१ मीन	१ मच्छासारखा राजा	१ केसरी रंग	१ वजीर मच्छा- सारखा

येणेप्रमाणे दर रंगास १२ पाने एकूण पाने १४४ रंग लिहिलेप्रमाणे तर-  
तरेचे चित्रे चागली जसी असावी तसी असावी याप्रमाणें करून पाठविणे. गंजिफा  
पुणेस पाठविण्याचा.

तुळशीवागवाले }

कपडेलत्ते पोषाख

{ श १६६७  
इ. १७४५

( छिटी पेहेराव लोकांना विशेष आवडत असें दिसतें. )

- ६।- छिटी तिवटावा २॥ रु. पासोडी छिटी सासवडी  
१॥ रेजा छिटी; ११॥ छीट नेसाऊ बऱ्हाणपुरी  
८≡ देणें हरीराम शिंपी सिलाई आंगरखे छिटी.  
२। छीट नागपुरी  
२६ छिटें अंगरख्याचीं २  
७ झगा छिटाचा १  
८= पांडुरंग जोशी यांस टोपी छिटाची रुदार,  
९॥ आंगरख्यास तात्याकडे मुलतानी छीट हातघा  
११। चिरंजीव नानाकडे  
टोपी, आंगरखा, व कुंची, घोंगता, छिटाचा  
आंगरखा, पासोडी वगैरे.  
७॥= खासगीकडे  
३॥≡ आंगरखा रात्रीचा  
३॥≡॥ दिवसाचा  
७॥=

बायकांचे कपडे

- १॥= पातळ हिरवें १;  
११ पातळें रेशीमकांठी २;  
११॥ छीट नेसाऊ बऱ्हाणपुरी  
३ झुणा बऱ्हाणपुरी ( परकर )  
९ दुपटा सौगा जानकीस  
२॥ मातुःश्रीबाईकडे छिटें नेसाऊ



२।।

पलंगपोसास शोला हात २२

१८ पलंगपोस २

४ उशांस अभरा

२२

मुर्लीचा पोषाख

४।।। चि. नानास व मयमुनाबाईस आंगरखे व पायजमे स्वारीकरतां

केले त्यास

३८= छीट

।।।= रावेरी

।।। ताफता

४।।।

७।।।= फेटा छिटी १

८ झगा छिटी १

८= छीट हातरुमालास

निरनिराळ्या कपड्यांचीं नांवे व ते कोठे होत असत हें खालील रमकां-  
वरून दिसून येईल.

१५ रु. राजमाझली; १४।। रु. ताडपत्री पासोडी; दोरवा शोला;

६ रु. जाकरखानी शोला १; साष्टीचा पितांबर-१० रु. बाळु  
गडबोले हस्तें खुद रोख पितांबराचा साष्टीस पा.

७ आवरगजेची यात्रा आळंदी पो.

९।। औरंगजेची १ राजश्री नानास पाठविली लेपाकरतां.

२६। रु. खर्च कापडखातें तपसिले ५

१।। ताफतागज १।।; ।।। अंगवस्त्रें जोडा १

।।- जोट चनपटणी आंगरख्यास अस्तरास.

४८- शोला धुवट झग्यास; २।। शोला अंगरख्यास

१२ खसखसी १; ४० पासोड्या ताडपत्री २

५।। धोत्रजोडा १ सासवडी; ६।। धोत्रजोडा सुण्याचा

१।। शोला अंगवस्त्रास; ३।।।= धोत्रजोडा टाकळीचा

४॥॥ शेला येदगिरीचा; ५॥॥ शेला रात्री पांघरावयास  
१११ आंगरखे रुईदार वगैरे.

१०८॥॥ आंगरखे ६० एकूण.

२।० खादी पा २

१११

( बांधीव पगड्या असाभ्यात )

८॥॥॥ आहेर मेजवानी सदाशिवराव यास

३८= पगडी १

४॥॥= दुपेटा १

४८-१ जामेवार आंगरख्यास गज ४॥

फौजपुरी तिवटें; फौजपुरी दुपटे; तिवटें कळसपाकी; तिषटें नांदेडची;  
तिवटें कोटगिरी.

१॥॥० धोतरजोडा आगवस्त्रास.

{ श. १६७६  
स. १७५४

८॥॥॥ खेंडे शेले ७; ९८॥॥- दोरवे शेले ६४;

७॥॥= सखलात गज ३॥ दर २। प्रो. आळंदीचे यात्रेंत

२॥॥- सुलतानी सखलाद गज ॥० येणेप्रमाणें

१७८॥॥- तीवटें उबरड ७५; १९॥ तिवटें जुनरी ७

१।= अंगवस्त्रास शेला; ॥० अस्तरास शेला

३६८= चिरा १ ( मंदील ).

अमदाबादेहून कापड पुण्यास येई तें

५२१॥ श्रीपतराव बापुजी अमदाबादेकडून कापड पाठविले तें वाटें

भिजालें जाया झालें साा देणें ६०० मसरु ४; १९० किनखापे ६; २०५  
इलाचे ( खे ? ) जरीचें; ६६ हमरु ६ ( १६७६ भाद्रपद ).

१९॥॥ धोंडो केशव लष्करात सनगे सरकार—१३ महसुदी १ आख  
२६; ६॥॥ जोड आख १३॥

८॥॥ घरखर्च खाते खारवा छत्तीस हात १॥ श. १७०४

काजगीवाले }

{ श. १७०५  
इ. १७८३

मेहमान खर्च

रु. २॥ श्रीमंतांचे झग्यास आरगजा लिहिबिला गुा गोविंदसम

२॥ सोने वख ८१॥ दर तोळा १९॥ प्रो

० केशर तोळा ०

० शेळी तोळा ०

२॥

पैकी वजा कारकुनी ८

॥ श्रीमंताकडे तुंब्याच्या नाड्या २

श्रीमंताना जरूर तेव्हा त्यांच्या योग्य अशा जिनसा नजर करतां याव्या म्हणून त्यांचा संग्रह मोठ्या लोकांकडे केलेला असे असे वाटते. उ.

शिलकी दागिने ( श. १७०५ )

रु. ३०० पदक हिरे ९

२७० हिरे श्रीमंताचे सीरपेचाकडे पा

३० कंठीकडे हिरा १

३००

कल्याण सुभेदार )

स्त्रियांचा पोषाख

० जोडा चर्मी गुणाबाईस

५८॥ सां. उमास सरंजाम यात्रेस जावयासि पुणेयास घेतला

०॥ अंगरखा ०॥ विजार ८॥ टोपी व नाडी मातुःश्री (विधवा)कडे

५८॥ छिटे नेसावयासि

२॥ सतरंजी विछाना

२॥ सेला पलंगपोस

९॥ धोत्रजोडा अंगवस्त्रास

१॥ बाईस छीट गंगासागरी

१० टोप्या सौ. सुभेदारीणवाई व मनाबाई यासी करविल्या त्यास कोरे

रेशमी गज ११॥

८॥ रेशीम टोप्यास ताळा ०

{ स. १७१९  
स. १७८८

ह्या एवढ्या जमाखर्चांत मला हातांत धरायची काठी, छत्री, सुई, दात्रण हे जिन्नस कोठेच आढळले नाहींत. नाही म्हणायला उत्तर क्रियेकरतां श. १७४७ सालीं १० छत्र्यांचे ४॥ रु. खर्च पडले आहेत.

सखलात सर्व रंगांची मिळत असे; कसें तें पहा—

खर्च

६१॥= रु. सकलादी गज २३।१॥

२॥ असमानी गज १

१० नारंगी गज ३

१३॥= सुलतानी गज २॥

॥— जंबुर्दी गज १।१॥

१४॥ लाखी गज ७। दर २ प्रो

१५॥ हिरवी गज ७

४॥= काळी गज २

६१॥=

बैच }

{ श. १७२०  
इ. १७९८

बागलकोटास काळें छीट तयार होत असावें. कारण

२॥. छीट काळें बागलकोटी

३॥. रावेरो १ अस्तरास

॥. खरेदी जोडा चरमी १ आकाबाईस हरवला सा घेतला

१।. जोडा चरमी १ बयाबाईस

॥= जोडा चरमी १ आकास. (श. १७२३ ज्येष्ठ स. १८०१)

चिपळूणकर }

{ श. १७४७

मेहमान खर्चखात्यांत तुंब्याच्या नाड्यांचा खर्च वारंवार पडलेला आहे.

॥= भीमंतांकडे तुंब्याच्या नाड्या २

१।।= नाना फडणीस यांचे तुंब्यास नाडी ?

वैद्य }

{ श. १७४८  
इ. १८२६

पोशाक

यादी परटाकडे सनगे धुवावयास दिल्ली

१ हातरुमाल

॥ मजुरी अंगरख्याकडे खाशांच्या बुटीदार छीटाचा केला त्याजकडे

८।। रुई वजन ८८८९।॥ पिंजाई व भरणावळ

२० धोत्रजोडा १ नेसावयास गुा दाजिवा रास्ते

५।। अगवस्त्रास जोडा १

२।। पंचे अंग पुसावयासी वगैरे ४

॥ खरेदी रेशीम खाशांचे अंगरखे किनखापी शिवावयास दिले

१०।= लुगडें वीस हातो रमाबाई यांस नेसावयास

।= खरेदी छीट हिरवें हात ३ ( श. १६९४ )

१।। छीट अंगरखे कुणविणीच्या पोरगेयास

१८= लक्ष्मणराव शेडगे रुमाल कर्नाटकी डोकीस बाधावयासी नव्हाता तो दिल्ला.

चिपळूणकर }

श्री

{ श. १७५३ ज्ये. व. ६  
इ. १८३१ जून

यादी नारो दिनकर चिपलोनकर याचे दागिने सोने, रुपे व जवाहिर वगैरे राजश्री भास्कर गणेश करंदीकर यांच्याशी होते ते आणिले मिा ज्येष्ठ वा ६ शके १७५३ खर नामसंवत्सरे.

२१ सोन्याचे

११ जवाहिराचे

१ वांकी जोड चटईदार. वजन तोळे १३।०

१ चौकडा

१ कंठा संबंध पदर. वजन तोळे १३।१

१ भाकेराचा जोड

१ माळ गव्हाची साहा पदरी १४।।।

१ गोट मिन्याचे

१ वांकी जोड थोरला व. तो. २३

१ गलसरी ३ पदरी मण्याची

१ मणी हरपडरेवड्याचे १।२

१ भिकवाली संबंध लोलकसुा

१ तुकडे कडयांचे ६ व. ३।१

१ कंठ्या गणपतीच्या

- १ बिंदली जोड हिऱ्याचे खड्यासुद्धां व.तो. १। १ आगठी हरजिनसी  
 १ कारले फुल १८= १ प्राा हिर्वी खड्याची संबंध  
 १ वेणीचीं फुलें सुा ६ १ प्राा निळाची खड्याची संबंध  
 १ कापाच्या गुंड्या २ व गोंड्याची टोपणें १ प्राा मोडकी खड्याची संबंध

२ व मणी २ २॥१ ३

- १ पानवल्याचा घाट जोड १ व मणी २- १ किता भोकर  
 व. ॥१॥।. १ पोली ३ लाकडी १ व यमुना  
 १ राखी मोत्यासुद्धां १ माधकाची चुणी १ व हिऱ्याचा  
 २ राखळ्या संबंध २ खडा व लोलक १ मोतीदाणे  
 १ पुतल्या फाशाच्या ३ व जोडवी २ वारीक मोटे  
 १ तोड्याचा तुकडा रुप्याचा व लाकीचे तुकडे १ घोंस  
 २ व पाटल्याचे तुकडे २ १ जुगणी लोलकसुा

- १ जोड ताईत २ व मणी १ व मुख १ ११  
 गंगावना सुा व वेणीचे नग ५

- १ कंबरपटा  
 १ वांक १  
 १ किरकोळ मणी २ व चौकड्याचे मोढके  
 व सुताचे रज व कोंदणाचे

२१.

यादी कापड शिलकी नारो दिनकर चिपळोणकर यांचे कृष्णाजी हरी  
 चिपळोणकर याजपाशी ठेविले. जेष्ठ वाा ३ श. १७५३.

- १ भुरकी काली घोडीची  
 १ कमाल तांबडे मखमलीचा  
 २ किनखापी रेजे  
 १ प्राा कबज तांबडा  
 १ प्राा काळा गज २  
 २  
 १ अगरखा काला किनखापी

- १ पागोटे ताडपत्ती कोरे पांढरे  
 १ झेले कोरे सावद्याचे  
 १ छोट अमदाबाजी अंगरख्याचे  
 १ रुमाल दोरव्याचा कोरा जरीकाठी  
 १ पायजमा ताबडा किनखापी  
 १ पायजमा ताबडे गजनीचा  
 १ दुपटा, पागोटे दोरव्याचे धुवट  
 १ पामरी काशीची जांबली  
 १ कचे बुटीचा पोशाख पिवळा  
 १ पागोटे कोरे पांढरे  
 १ रुमाल साधा कोरा  
 १ कलेंद्र पिवळे  
 १ फडकीत भामी मोगलाई जुनी  
 १ रुमाल कोरा जरीकाठी  
 १ खण जरीकाठी दोरव्याचा कोरा  
 १ चिडी बादली जुनी  
 १ चोळणा मोगलाई कापडाचा  
 १ पायजमा जुना गजनीचा  
 १ पागोटे हिबे  
 १ तवा जुना दुपटाचा  
 १ मलमल पांढरी

बैद्य } इंग्रजी शिक्षण } श. १७२३  
 इ. १८००

४।- कार्तिकमास शके १७२२ इंग्रजी पुस्तकास दस्ते ४ गुा फलटण-  
 कर विा आबासाहेब पुण्याकडे खर्च.

ह्या रकमेवरून ह्या वैद्यांपैकी कोणी आबासाहेब इंग्रजी शिकले होते  
 असे उघड दिसते.

तुळशीबागवाले } श. १६८३  
 इ. १७६१

५० कीरकोळ गीतेचे पुस्तकाची दक्षणा व कार्याकारण समजून घ्यावे यास्तव.

चिपळूणकर }

शाळाखाते

{ श. १७५३  
इ. १८३१

एक पत्र साहेबाकडून महादाजी वासुदेव बेडेकर व आबाजी बह्लाळ पेंडसे यांचे नांवें आलें त्यात तालुक्याचे अंमलदार यांचें लिहून गेलें त्यावरून गांवांत दोन हजार मनुष्यें नाहींत सव्व शाळा होणार नाहीं असें आहे.

( सु. शके १७५३ चें पत्र चिपळोणकर )

}

{ श. १७३५  
इ. १८१३

५ रु मौजे लावगन येथें विद्यार्थी पटावयास उेवले त्यास खर्चास.

कल्याण सुभेदार }

नाजूक काम

{ श. १६९३  
इ. १७७२

२६७॥ संभूराम दिवाण भडोजकर मिा भाद्रपद शुा १ शक १६९३ नाजूक कामाबद्दल पुणियासी श्रीमंतास भेटावयासी गेले ते समर्थी घेतले ते नावें खर्च लािा

३०० नाजूक काम फाल्गुन शुा १४ शके १६९३ देणें मीरझा अल्ली खंवाइतीचे कामाचे ऐवर्जी

१००० रु. जमा पेशजी विठ्ठळ भास्कर यासी सुवर्णदुर्गचे मुकामी नाजूक कामाकरतां दिव्हे तें काम जालें नाहीं सा मारानिव्हेपासून घेतले ( श. १६८७ )

७५ वलभराम व नारो विश्वनाथ व अस्कर बेग छ २९ रोज फाल्गुन वा ३० ( १६९३ ) नाजूक काम गुजराथ प्रांते राा केले त्यास देवविले बाा पत्र सुभेदार परभारे वनमाळी घोब्रनदास पो देवविले सा ३०० पो अमानत मारानिलेचे पेटीवर होते ते सा २२५ बाकी खासगी पो देवविले सव्व खर्च.

}

{ श. १६९७  
इ. १७७५

२४४॥ नाजूक काम

४ अर्जुन्या मंडारी



५	रामजी
७॥	खंडोजी सालोखे
३	शरीफ अली
१२५	महागिरी २ माा धाकू ताडेल कोळी
१००	रफरी ५
<hr/>	
	२४४॥

बुळशीबागवाले } जवारी मांजर }

१८३ जवारी मांजराचें पिंजऱ्यास चुका.

कल्याण सुभेदार } पोक }

८३ बाजे खर्च कुतरे कुलंगे यास गळ्यांत बांधावयास घागऱ्या सुा १५  
-॥ बाजे खर्च हरण काळवीट कल्याणाहून आणला त्यास झूल छिटी केली.

चिपळूणकर } { श. १७५३  
{ इ. १८३३

५ रु. बंगाली मैना  
५ रु. राघू

खाजगीवाले } { श. १७०५  
{ स. १७८३

शके १७०५ मध्ये श्री. खाजगीवाले यांच्या घरच्या रुप्याच्या जिनसांची केलेली मोजदाद एका यादींत सांपडली त्यातील जिनसांचीं नांवे खाली दिली आहेत व संख्याही दिली आहे.

- ( १ ) ताटें २४
- ( २ ) गुलाबदाण्या ६
- ( ३ ) अतरदान पली झाकणसुधा १
- ( ४ ) मेणवत्याचीं घरें ६
- ( ५ ) आगरवत्याचीं घरें मिऱ्याची २
- ( ६ ) समयी जोडी १ इग्रजी मेणवत्याची
- ( ७ ) पातेलीं ७

- ( ८ ) वेळणी १  
 ( ९ ) पळी १  
 ( १० ) फुकणी १  
 ( ११ ) तवल्या ५  
 ( १२ ) चंबु २  
 ( १३ ) पंचपात्रे ३  
 ( १४ ) बोगराळे १  
 ( १५ ) आपखुरे १ ( १ ) तोटीचा ( २ ) बीनतोटी  
 ( १६ ) कइवेदाणी १ रुजु च्याशदाणी  
 ( १७ ) अभिषेकपात्र १  
 ( १८ ) तिवई अभिषेकाची १ ( पाय, वरील कडे साखळीसुद्धां )  
 ( १९ ) डबा जाळीदार १  
 ( २० ) भोवरा १  
 ( २१ ) चुनाळ १  
 ( २२ ) प्याला झाकणाचा  
 ( २३ ) डब्या ५ ( १ ) आठपैलु ( २ ) बदामी, ( ३ ) चपटी ( ४ ) कडी  
 ( ५ ) सोने मुलमा व मीना  
 ( २४ ) देवाचा संपुष्ट झाकणसुद्धां  
 ( २५ ) तबकड्या १३  
 ( २६ ) चौमाई तबकडी १ इली आख २५  
 ( २७ ) चौफुला  
 ( २८ ) प्याले ८  
 ( २९ ) घटका १  
 ( ३० ) कारंज्याचें सामान ( बुल, तोटी सुद्धां )  
 ( ३१ ) हुक्याची तोटी १  
 ( ३२ ) पंचायतनाची बैठक बदामी १  
 ( ३३ ) चमचा १  
 ( ३४ ) ताभ्हेन ४

( ३५ ) नाग ३ ( ३६ ) वाट्या ७५ ( ३७ ) चौकुले ३ ( ३८ ) बुधीबळे सुा ३२ सोनेरी मुलम्याची पटसुधा ( ३९ ) तबक १ साहापाई ( ४० ) साखळी गंधाची ( १ ) चौपदरी ( २ ) तीपदरी ( ४१ ) तबकें ४ ( ४२ ) लोठ्या २ ( ४३ ) कहवेदाणी १ (!) ( ४४ ) तबकडी चौपाई १ ( ४५ ) तबकडी तीपाई १ इंग्रजी ( ४६ ) चगेरी (!) बैठकसुधा ( ४७ ) पानदान देवाचें ( ४८ ) पंळी संधेची ( ४९ ) चमचा विनाखी १ ( ५० ) सांडसी ( ५१ ) तीपाई चूल १ ( ५२ ) प्याला थोर १ ( ५३ ) चिमटा माणसाचा (!) विनाखी १ ( ५४ ) पळी देवाची १ ( ५५ ) प्याले पंचामृताचे ५ ( ५६ ) हलकर्त्या ३ ( ५७ ) वाट्या देवाकडील २ ( ५८ ) गव्याचे सिंगास रुपें ( ५९ ) देव्हारा देवाचा ( ६० ) नंदी व बैठक व कमळ ( ६१ ) देवीची बसक ( ६२ ) शेषशार्हीची बैठक १ ( ६३ ) गणपतीची बैठक १ ( ६४ ) शाल-ग्रामाचे फुल १ ( ६५ ) पंचायतनाची बैठक चौपाई ( ६६ ) येत्राची बैठक देव्हारा ( खालील वरील बसक प्रभावळ झाकण सुद्धां ) ( ६७ ) पाट रुप्याचा ( ६८ ) शंखाची आडणी १ ( ६९ ) वेढी देवाकडील ५ ( ७० ) तपेली ६ ( ७१ ) परात १ ( ७२ ) झान्या १ ( ७३ ) पलंगाचे टोकळे २ ( ७४ ) डवी मीन्याची वरती कृणाची मूर्त आहे. ( ७५ ) आवा जाळीदार ( ७६ ) डबा १ झाकणसुद्धा ( ७७ ) कळस अत्तागिराचा ( ७८ ) पाटास फुल्या ( ७९ ) पंख्यास सेव्या २ ( ८० ) टाकाची बैठक ( ८१ ) समया जोडी १ ( ८२ ) चौरंग सोने मुलमा राघोचे पाय ( ८३ ) घाट १ ( ८४ ) करांज्याचा फवारा ( ८५ ) सुरई पाणी प्यावयाची झांकणसुधा; ( ८६ ) तांब्या १ ( ८७ ) डबा पंचपाळेंवजा.

[ वरील यादीत चाहादाणी आहे; ह्यावरून चाहा घेण्याचा प्रघात सुरू झाला होता असें दिसतें. तसेंच इंग्रेजी मेणबत्यांकरतां समया आहेत व शिवाय मेण व त्याचीं घरे आहेत. ह्यावरून देशी मेणबत्या व इंग्रजी मेणबत्या लोकांच्या वापरण्यांत असाव्या. ]

खाजगीवाले

}

गृहवस्तु

{ श. १७११  
इ. १७८९

॥॥ राघु व कुत्री व बदक मुलांचीं खेळण्याचीं

२० खो तसथीरा सुा ८ दर १॥ प्रो

६ तावदानाची भिंग सुा ६

शिलकी जिनसांच्या यादींत चाकुकातऱ्यांची नोंद आहे.

८. २॥ कातरी सुा १०

” १० चाकु

” ॥३॥ कातरी ३

श. १७१५

इ. १७९३

तुळशीबामवाले }-

{ श. १७१५

{ इ. १७९३

५ रु. खासगताकडे घड्याळें वाळुका येंत्र लाकडी कठडा व आंत चिणीचें ते घेतले गुा रामचंद्र पाडथा नािा सरकार याजपासी घेतले त्याजबद्दल देणे.

चिपळूणकर }

{ श. १७५९ का. शु. १२

{ इ. १८३७ आक्टो. ९

३५ खरीदी घड्याळ गुा भिवा

१५ मजुरी देणे भिवा घड्याळजी घड्याळें नीट करण्याबद्दल.

१४४॥॥ मुंजीकरतां चित्रें काढविलीं त्यांस (खाजगीवाले)

७॥ घनाजी चितारी चाकरी रोज ८२८ दरमहा रु. ८ प्रो

६॥॥॥ रंगस जिन्नस गुा बापु चितारी

१ नीळ वा ८८८१६; ८३॥ लाख वा ८८८९

८३॥ चुना कैली ८८३॥; २॥= पेवडी वा पके ८८।४

।३॥ मुलतानी माती (।= उक्ती; ८-। वा ८८॥।.)

८= डीक वा कचे ८८१।; ।= हरताळ वजन ८८।.

।= हुरमुज वा ८८३॥।

।३॥ बाणाचे मोत्याचे सुगटांत मोती गुंडाळली त्यास सोनें

वजन तोळे गुा वहीरखेट सोनार ८८८।१ दर तोळे १५

सतरंज्या

१ रु. मजुरी खर्च नवी सतरंजी करावयास सूत कातले सबब

२ रु. देणे रोख सतरंजी नवी करावयासी (कल्याणसुभेदार)

वैद्य

मेहमान जमा दागिने

रु. ३२१२ चौकडा सरकारपैकी श्रीमंतानी दिला १ एकूण

३२०० रु. मोती दाणे ४

१२ सोने वजन .।।।

३२१२ एा

( वैद्य )

चिपळूणकर }

नजराणा

{ श. १६८२ आश्वीन  
इ. १७६० आक्टो.

नांवे

२२२६८= निलकंठ महादेव.

३०॥ नजर श्रीमंत २ मोहरा

तुळशीवागवाले }

१ रु. भेट महमद रमजान काशीचे सवदागर यानें ठेविली श. १७०२  
चैत्र ( १७८० एप्रील )

खाजगीवाले }

{ श. १७११  
इ. १७८९

२०॥= नजर श्रीमंतास प्रथम भेटीस

१५॥= खाशांस मोहोर १

५ आप्पासाहेबांस पुतळी ताट १

२०॥=

४२७॥ श्रीमंतांस मेजवानी

१७१॥= खाशांस

१६२॥ पोशाख कुसुंबी तिवट व दुपेटा

९८= घोडी सामानासुद्धां

० सींगी लक्ष्मीची नर्मदा रास १ घरची सबब

९८= सामान ( गादी वगैरे )

१७१॥=

१५६॥= अप्पासाहेबांस

१४७॥ पोशाख हिरवा तिवट दुपटा

९८= घोडा सामानसुा

० घोडा रास १ किंमत घरचा सबब

१५६॥= सामान

१०० व्यंकट नरसी मेजवानीचे वेळेस नाचास बोलाविली सबब.

वैद्य } नजर { श. १७३५ कार्सीक शुआ  
इ. १८१३ आक्टो. नवे.

१३।= मिा शुआ १ श्रीमंत पंतप्रधान बाबासो दिपवाळीबाा विा खासे  
शेटशाई मोहोर गुा बाळाजी महादेव काले

१३। मिा शुआ ११ श्रीमंत बाबासाहेब यांस संक्रातीबाा मोहोर १  
शेटशाई

५ नजरखर्च ज्येष्ठ वा १४ पंतसचिव यांस आनंदरावआबानी  
भेट घेतली तेव्हां केली ते पुतळी ताट १

१३। नजरखर्च श्रीमंतांची स्वारी नासिकाहून हवेलीस आली ते  
समर्थी मोहोर १ शेटशाई हस्ते खासे मि. वा ३० भाद्रपद.

८३।- मोरोबादादा फडणीस यांस मेजवानी

खाजगीवाले }

७५ पोशाख

८।- घोडा सामानासुा घोडा घरचा

इमारतखर्च पुण्यांत त्रिन्हाडास वाडा घेतला होता तो नीट केला त्यास

१।- श्रीमंतांस मेजवानी केली त्यास

०।॥ वेळु असमानगिरो बांधावयास

०३॥ चुका लोखंडी

।=। पेंवडी

०३॥ चुना टीपगारीस

०३॥ बटई यास मेहेनत

१।-।

चिपळोणकर }

सातारचे छत्रपती

२०। रु. छत्रपती यांस नजर

१५। मोहोर १

५ पुतळी १

२०।

तुळशीबागवाले

}

{ श. १६८५  
इ. १७६३

आळंदीच्या वाटेवरची झाडे सरकारकडून लावण्यांत आलीं

६६॥ खातें निळकंठ महादेव झाडें वाट आळंदी

१३॥ खातें निळकंठ महादेव झाडें वाट आळंदी परवाली

१७०१ च्या श्रावण महिन्यांत पेशव्यांची स्वारी देवदर्शनास गेली

होती कारण

७ रु. वा १२ देणें चोपदार सरकाराचे यांस श्रीमंत रावसाहेब तुळशी-  
बागेंत देवदर्शनास आले ते समर्थी मिठाई बाा

॥३॥ श्रीमंतांस हारतुरे आणले त्याबाा

८५॥ श्रीमंत रावसाो देवदर्शनास आले ते समर्थी २०। तीवट १; २४  
दुपटा १; २० महमुदी; २१ इलासा

{ श. १७०६ भाद्रपद  
इ. १७८४ आगष्ट सप्टं.

पेशवे व इतर सरदार देवदर्शनास जात तेव्हां त्यांस प्रसादाचीं वस्त्रें देण्यांत  
येत. उदाहरणार्थ

१४९॥ रु. श्रीमंत रावसाहेब तुळशीबागांत देवदर्शनास आले त्यांस पोषाख

३३ तीवट लाल कुसुंबी आंख ११००

३७॥ दुपटा ,, ,, ,, १२५०

३७॥ आंगडीयास तीसा १ ,, १२५०

४१॥ किनखाप विजारेस -॥-

१४९॥

तुळशीबागवाले

}

{ श. १७२१  
इ. १७९९

२० रु. देहेनगी खर्च हैदराबादकर कलवंतीण यास बयाजी बडवे याज-  
कडून दुपटा खरेदी करून देविला त्याजबद्दल.

{ श. १७०९ श्रावण  
इ. १७८७ आगष्ट सप्टं.

-॥- खासगताकडील खोलींतील दिव्याची काजळी जावयास नळ बांधला  
त्याबाा ( तुळशीबागेंत ).

[खालील रकमेवरून लोकांचा हिशेबी स्वभाव सिद्ध होतो.]

२-६. घरखर्चाकडील जमा. लछी कुणबीण चुकारीची कोठडीकडे होती तिचा धणी सठवाजी बीन विरोजी थोरात मौजे खुटवावी ताा पाटस याचे हवाली केली साा खाणावळीवाा वगैरे थोरातापासून घेतले ते

१॥= जोरी ८॥=॥ दर ८॥१

८॥= डाळ मूग ८८॥॥

१०. लांकडे जळाऊ

१॥॥= वजा ॥॥ बाकी १॥=

॥॥= पांघरुणावाा

२

तुळशीबागवाले } सामाजिक ( हुंडा ) { श. १७०७  
इ. १७८५

८०० यशवंत कृष्णाच्या नातीच्या लग्नाबाबत हुंडा देणे सदाशिव केशव देशपांडे वाईकर हस्ते नारोपंत चवंडे. सदाशिव केशव यांचे भाचे.

तुळशीबागवाले } { श. १७०९  
इ. १७८७

१७०९ च्या चत्रांत श्रीमंतास ६७॥ रुपयांची प्रसादार्ची वस्त्रे समर्पण करण्यांत आली. तसेंच १७२० च्या उत्सवांत श्रीमंत बाबासो व अप्पासो यांस १००॥ रु.ची सनगे प्रसादादाखल बहाल केली.

[कुटुंबातील माणसांसह मठांत राहण्याची शंकराचार्यांची बहिवाट अगदीच अर्वाचीन नाही असें दिसते.]

१. देणे शंकराचार्यांच्या मठांत पंचवटिकेमध्ये स्वामींच्या लेकीस खण पैठणी १ श. १७०१ इ. १७७९

{ श. १७१० फा. व. ७  
इ. १७८९ मार्च १८

१५०. लग्नखर्च देणे आवश्यक कर कुलकर्णी याची कुलबधु होती ती कडुसाहून आणविली ती उपयोगी नाही माघारी नेली त्यास त्याची नातवानी सबब त्यास खर्चास दिले गुा रामाजी बापुजी व महिपतराव बापुजी



३०० रु. हुंडा दाभोलकर यजकडून आला तो विया शास्त्रीभुवा श. १७४८

२० रु. मिया वाा ४ मार्ग. १७१५ श्रीमंत नाना (फडणीस) आले ते दिवशी गुलाबी कलावंतीण आणली साा बिदागी.

( १७९४ जानेवारी २१ )

६॥ रा. नाना फडणीस मेजवानी

५ रु. गुलाबी अत्तर

१॥ रु. अगरबत्त्या

६॥

वैद्य }

२१७ भोजनखर्च वार्डचे मुक्कामी दहा पात्राची नेमणूक असतां खाशांची स्वारी आली तेव्हां २० पात्रे होत होती साा दहा पात्रांचा भोजनखर्च लिहून नेमणूकीत जमा केली असत पौष वाा १ ते वैा वाा १ पावेतों मुदत माहे ४.

६० रु. तांदूळ केली ॥॥॥ दर ८१० प्रो.

२४ जोरी केली ३ दर ८११ प्रो.

६ गहूं केली ८१ दर ८८२ प्रो.

७॥ डाळ तुरीची केली ८१। दर ८८२ प्रो.

४ डाळ हरभऱ्याची

१ मीठ

१५ रुप ( पुढें फाटलें आहे )

१. नाईकिणीची ओटी गर्भाधानसमयी भरावयास गुा बाळभट.

२ मौजे वाळूत येथील महीपती पाडळा यानें दुसरें गांवची सोयरीक आणून पाट लावला साा गुा मारुती पाटील शके १७२२ आषाढ (इ. १८०० जुलै)

रु. १० परशारामपंत चक्रदेव यांची स्त्री सहगमन गेली त्यास मार्गशीर्ष शुा. ११ ( इ. १८०० डिसेंबर १४ )

चिपळूणकर }

-हुंडा

{ श. १७४९  
इ. १८२७

१२५० रु. हुंड्याबद्दल-खाजगीवाल्यांचा मुलगा. मथुराबाईचें लग्न (रघुनाथ संदाशिव यत्ते यांची मुलगी ?)

कल्याणसुभेदार } चाली { श. १७३८  
इ. १८१६

१ मि. श्या ( १६९५ ) मेजवानी खर्च राजश्री त्रिंबक विनायक सर-  
सुभेदार व ग्रामस्त मंडळी यास मेजवानी केली त्यास

वैद्य } { श. १७४४  
इ. १८२२

२३ रु. रास्ते

१॥ मझारनिव्हे यास धोत्रजोडा प्रथम भेटीसमर्षी

१३। स्त्रीस प्रथमभेटीस गेले तेव्हां लुगडे १२।- खण ॥-

॥ भोजनास घरी आली तेव्हां खण १

चिपळूणकर } { श. १७५३  
इ. १८३१

१ रु. बुंदीची कढई ठेविली त्याची पुजा केली त्याचेपुढें दक्षणा ठेविली  
हस्ते काकूवाई

चिपळूणकर } { श. १७५४ ज्येष्ठ  
इ. १८३२ जून

॥ श्या १५ खो कोंबडी सुा २ सौ ज्यानकीवाईचे मुलीचा वाखा  
जाहाला सबब ओवाळून काढाबयास

चिपळूणकर } हुंडा { श. १७५९  
इ. १८३७

“ वैद्यांस हुंडा थत्ते याणी दीढ हजार र्ना दील्ले. स्थळ उभयपक्षी चांगलें  
मिळालें ” रा. मराठे यांचें पत्र. ( बहुधा श. १७५९ चें )

चिपळूणकर } { श. १७५९ श्रावण शु. १  
इ. १८३७ आगष्ट २

डोलकन्यांची नायकीण

“ त्यास डोलकर यांची नायकीण पारवती आहे तिजपासून रुपये आपण  
दिव्हे आहेत ते माघारी घ्यावे ” ( श्रा. श्या. १ श. १७५९. आनंदराव बापूजी  
मराठे ह्यांचे रघुनाथतात्या चिपळोणकर ह्यांस पत्र. )

गांवसई

गावसई आज ताा करावी परंतु कुळांच्यां मळण्यांचा गुंता होता व सिबेचा

तटा पडला आहे. गावसईचे उद्योगांतच आहे.

(नारो बल्लाळ केळकर ह्यांचें राघोपंत भावे यांस पत्र. चिपळोणकर दस्तर. महाड तालुका.)

### भोळसरपणा

“ग्रहणाची कर जाहल्यावर सातारियास जावयाचे परंतु राजदर्शनास दोन तीन दिवस मुदूर्तच नाही याजकरता वाई मुकामी राहणें जाहले उदईक सोमवारीं प्रातःकालीं निघोन जाऊन च्यार घटका रात्रीनंतर दिवस चांगला आहे ते वेळेस जाऊन भेट घेऊन होईल माा तो माघाहून लेहून पाठवूं.”

(वासुदेव बापूजी चिपळोणकरांचें रघुनाथ हरि चौपळोणकर ह्यास पत्र श. १७५९ चैत्र वा ६ इ. १८३७ एप्रिल २६)

### चाकरी

{ श. १७५९  
इ. १८३७

“श्रीसांब कृपेने आवरुमाफक चाकरी मिलाली पगार खर्चापुरता आहे. कारकून पंच्यवीस व पटेवाले शंभर याप्रो नेमणुकी खर्चवेच सुा आहेत. परंतु हेत मिलोन तुमचेजवळ असावे ते नाही. आता चाकरीत मिळालो आता थोडके दिवसांत बदलून तुम्हाजवळ येऊ.”

(तात्यासो चिपळोणकर यांस बाळकृष्ण रंगनाथ ऊर्फ दाजिबा चाफेकर यांचे उरणाहून पत्र. श. १७५९)

श्री { श. १७६५ आश्वीन व. ३०  
इ. १८४३ आक्टो. २३

मेहेरवान तात्यासाहेब चिपळोणकर. सलाम दिगर. उदईक रात्री दहा वाजता दिपवाली निमित्य नाचाचा भेत केला आहे. त्यास मेहेरवानगी करून लष्करात आमचे खासगी बंगल्यात आले पाहिजे. ता. २३।१०।१८४३

सही इंप्रजी.

चिपळूणकर } श्री { श. १७७७ भा. व. २  
इ. १८५५ सप्टे. २७

संमतपत्र समस्त ब्राह्मण कोा चाकण प्रो खेड सुफ सन १२६५ फसली कसबे मजकूर येथील आताजी ज्यनार्दन जोसी याची कन्या सीलु ईची यवनासी संपर्ग जाल्याबद्दल पुणे येथील ग्रामस्तांचें पत्र आल्यावरून आताजी ज्यनार्दन यानी आपली मुलगी घरातून बाहेर काढून दिली आणी ती मुलगी दोषीत

आसून त्याचे घरात आल्यामुळे स्नानसंध्या मोकली करण्याकरिता श्री विष्णूचे देवालयाला पंचगव्य ब्रह्मसभा होऊन घेतले आणि पुन्हा मुलीचा संपर्ग आम्ही करणार नाही म्हणो ( न ) पत्र आशाढ शुभा १२ शके १७७७ रोजी लेंहून देउन ब्रह्मदंडावद्दल ब्राह्मणभोज्य(न)करावयाचे ठरवून नेम केला असून त्याने याप्रो ब्राह्मणभोज्यन केले नाही. याजकरिता सर्वांचे समते ठरले की आताजी ज्यनार्दन जोसी व त्याचे कुटुंबातील माणसे याजला पंतीवाहेर ठेविले आहे त्यास त्याचे घरी कोणी अनवेव्हार करू नये व त्यासही कोणी आपले घरी बोलाउ नये याप्रो सर्वास हा मजकूर कळऊन सर्वांनी सह्या केल्या असत मिति भाद्रपद वद्य २ शके १७७७ दस्तुर कृष्णाजी भास्कर जोसी को मजकूर

१ सही भिकंभट बिन आबाभट ब्रम्हे का मजकुर दस्तुर खुद

१ सही दामोदर लक्ष्मणभट ब्रम्हे दस्तुर खुद

१ सही आबाजी येशेश्वर जोसी द. खु.

१ गोविंदभट बिन लक्ष्मणभट ब्रम्हे उपाधे का मार दस्तुर खुा

१ बापु त्रिबक जोसी दस्तुर खुद

१ सही कृष्णाजी भास्कर जोसी— का मजकूर दस्तुर खुद

### मिस्त्री नायकीण

श्री

राजश्री तात्यासाहेबे स्वो

विनंति करितो जे, नबाब अमीर नवाजंग याचे चिरंजीव हल्ली गादीवर बसले आहेत. नबाब रफीक जंगबहादूर याणी येथून हासु गाणार म्हणजे पाहिल्याने येथे सरोद वाजविणार आला होता त्याचा भाऊ याजला तिनसे रु. याची हुंडी देऊन हैबती चपरासी त्याचे खाजगीचा नोकर यास पाो त्याणे त्याजला मुंबईहून तीनसे रु. हुंडीचे देऊन येथे आणला पुढे बिडास जावे तो त्याचा बाप येथे मयत जाहाला. सबब ब्राटखर्च जो त्याजपाशी होता तो त्याणे बापाचे मयतीस लविला हल्ली त्याजला जाणे बीडास तरी खर्च जवळ नाही तेव्हां चपरासी मार आमचे वोलखीचा सबब पचीस रुपये मागत आहे त्यास याचा विचार केला की थोर मनुशाचा चपरासी आणि आडला आहे त्याचे म्हणणे की मी बिडास-जातांच पुण्यांत कादर मीधे याचे दुकानी हुंडी करून पचीस रु. आपले पोडे देतो. परंतु माझे येथे कोणी वोलखीचे नाही यास्तव नबाबसो याचे मनुश जात

आहे तरी आपण रवाना करून दिल्ले पाहिजे. त्याजवरून मनात आले की थोराचे मनुश आहे आणि आपलीही यांत त्याजवर वरगोष्ट गोष्ट आणि नवाबही आपले मनांत बहुत खुष होतील की आमचा चपरासी आडला असतां त्याजला मिश्री नायकिणीनी रवाना करून दिल्ले असें समजून विनंती लिहितों जे चपरासी चिठी लिहून घेऊन पचवीस रु. दिल्ले असतां मजवर येहेसान होईल वरकड रु. येतील यांत कांहीं आदेशा नाही तरी कृपा करून हें काम केलें असतां माझा नकशा राहिल. माझे वारस आपण आहांत. शेवेसी श्रुत होय ही विनंती.

प्रकरण ८ वें

## औषधें

तुळशीबागवाले } [ हजामत झाल्यावर डोक्याला पदार्थ लावीत ]

८-१ दादाकडे हजामतीस अफु व जायफळ व बुडी व पान पूड

तुळशीबागवाले }

{ श. १६६७  
इ. १७४५

३। धोंडो मल्हार गुा इरशेट तांवट पेसजी रसायणा बाा बावा वैद्याकडे  
तांब्याचे पत्रे वजन पके

८८१ कीत्ता

८८ ॥१९,,

८८१॥१९

वैद्य }

{ श. १६८२ आश्वीन  
इ. १७६० आक्टो. नोवें

५॥ धोंडभट वैद्य पर्वतीवैद्यखान्याकडे

क. भेदार }

{ श. १६९२  
इ. १७७०

०॥॥ घोंडा पाय दुखवला. मोडोन दोन तुकडे झाले सा।

०॥० मैदा लकडी वजन पके ८८॥

८८= आंबे हळद ८८॥०

८८= खजूर ८८१॥०

०॥॥

तुळशीबागवाले }

{ श. १६९४ फाल्गुन  
इ. १७७३ मार्च

३६४। श्रीनिवास वैद्य रसायनास साहित्य

३॥ पोवली तोळे ३

६४ पुतळ्या तोळे ४  
 २८॥ मोते बारीक तोळे ६  
 २६४ हिरा रती १६॥  
 ४ माणके  
 ३६४।

खरजेचें औषध

१ रु. गंधक ८८२; १ चोख ८८१; ८- भिलावे ८८॥.; ८८=  
 आंबेहळद; १- साबण ८८१; ॥. सजीखार ८८२

॥-॥ औषधें घोडीची छाती भरली सबब

१=॥ अंडी

८॥॥ काव

८=॥ तिळाचें तेल

॥-॥

८=॥ मीठ उंट माती खाऊं लागला त्यास.

६॥=॥॥ बैरागी घोडीस तेल चारावयास उडीद ८१८२।-

॥. सेंध्येलोण घोडी यास चाटविण्यास वजन ८८२॥॥

॥= लक्ष्मीचें सिंगीस लोणचें केलें त्यास सामान

॥. मेभ्या ! सरकारचे घोडीस औषधास ८८॥.

८- साबण घोडीचे चोपटण्यास

८-॥॥ गाईचा पाय मोडला सबब औषध ८- कापूर; ८॥॥. डीक व नीळ  
 फर्जजमा होन नाणें

गुजराथी वैद्य धंद्याकरतां पुण्यास वास्तव्य करून होते.

४। देणे गुजराथी वैद्य श. १६७१

५॥ धोंडोभट वैद्य पर्वतीवैद्यखान्याकडे श. १६८२

२॥.। खरेदी औषधें. ॥॥= लष्करांत; १॥=॥ तासगांवचे मुक्कामीं  
 दुखणार्हत आहे सबब. श. १७२१

{ श. १७५०  
 { इ. १८२८

सुंठ व पिंपळी व रक्तचंदन मध्यामध्ये समभाग उग्राळून दिवसांत तीन वेळ घालीत जावे.

### घोड्याच्या उपयोगी

वाघे दाढीच्या मुळ्या वजन पक्का आदसेर पावेतो मिळवून घ्याव्या ह्या इकडे कोकणांत मिळत नाहीत चाकणेकडे रानांत आहेत...घोड्याचे उपयोगी फार पडतात.

{ श. १७५४  
इ. १८५२

### घोड्यास औषध—

“ घोड्यास सरदीनें अंगावर गांठी येऊन फुटतात त्याजबद्दल औषधाच्या गोळ्या वीस पंचवीस पाठविल्या आहेत. ह्या प्रातःकाळीं एक गोळी व सायंकाळीं एक गोळी याप्रो १०।१२ रोज चारून पाहार्हे. गोळी बारीक खलबत्यांत कुटून बाजरीचे पिठांत चारावी. ” बाबाजी खंडेराव भाटे यांचे पत्र श. १७७४ घोड्यास सरदी झाली तर औषध

८८८९ पिंपळमूळ १६

८८८९ चवक १०

८८८९ चित्रक १०

८८८९ हळद

८८८९ अजमोदा

८८८९ सुंठ

८८८९ नागकेशर ८९

८८८९ वेखंड ८९

८८८९ अतिवीष

८८८९ महुन्या

८८८९ सैधव

८७८९ शगीचे मूळ

८८८९ बोरीची साल

### औषध ( इसाबास )

पर्जन्यकाळीं म्हशीच्या शिंगास जमिनीतून कोम फुटतात ते खापरान्त घालून त्याची राख करावी आणि ती गाईच्या तुपांत लावावी. उपद्रव फार नसल्यास गाईच्या दुधाचा फेंस चोळावा.



प्रकरण ९ वें

## भाषिक

### आरमारी शब्दांबद्दल माहिती

पृथ्वीचे पृष्ठभागापैकीं फक्त  $\frac{1}{4}$  भाग जमीन असून  $\frac{3}{4}$  भाग पाण्यानें व्यापलेला आहे. जमीन सर्व एका ठिकाणींच नसून तुटक तुटक आहे व दरम्यान पाणी आहे. अशा जलाशयांस त्यांच्या लहान मोठ्या प्रमाणानें समुद्र, महासागर अशीं नांवे दिलेलीं आहेत ज्याप्रमाणें जमिनीवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीं जाण्याकरिता गाड्या, रथ, मोटारी, आगगाड्या अगर हवेमधून जाण्याकरितां विमाने केलेलीं आहेत त्याप्रमाणेंच पाण्यावरून इकडून तिकडे जाण्याकरितां व सामान ने-आणण्याकरिता पात्रे तयार केलीं आहेत. पाश्चात्य देशांत पदार्थविज्ञानशास्त्राचे प्रगतीबरोबर निरनिराळ्या वावर्तांत जी सुधारणा झाली त्यांत नौकानयन शास्त्रांतही झाली. ज्याप्रमाणें साध्या गाड्यांचें पर्यवसान सायकल गाडी, आगगाडी, मोटारगाडी यांत झालें त्याप्रमाणेंच साध्या गलबताचें पर्यवसान आगबोट, मोटारलांच, सबमरीन यांत झालें. सुधारलेलें नौकानयन हें एक फार मोठें शास्त्र बनलें आहे व देशादेशांचें संरक्षण आरमारावरच बरेंचसें अवलंबून असल्याकारणानें सदर शास्त्राची जोपासना पाश्चात्य देशांत फारच झाली असोन त्यावर निरनिराळे मोठाले ग्रंथही झाले आहेत. त्याची परिभाषाही मोठी आहे.

हिंदुस्थान देशांत आरमारी विद्येची प्रगति मुळींच झालेली नाही. जीं कांहीं वाफेचीं गलबते येथें चालत आहेत तीं माल ने-आणीकरितां व उतारू नेआणण्याकरितां विलायती कंपन्यांनीं चालविलेलीं आहेत. सार्धी गलबते बांधण्याचा व तीं चालविण्याचा धंदा मात्र समुद्रकिनाऱ्यावरचे भागांत फार चालतो. हिंदुस्थानचे पश्चिम किनाऱ्यावर मराठी भाषा बोलणारे जे प्रांत आहेत त्यांत कोळी, भंडारी व मुसलमान या जातींचे लोक दर्यावर्दीपणा करितात. आगरी व मराठी जातीचे लोकही क्वचित् हा धंदा करितात; परंतु ते खाडीकांठांना करितांना आढळतात. हे लोक जीं गलबते वापरतात तीं लांकडाचींच केलेलीं असतात.

लांकूड हें पाण्यापेक्षां हलकें असतें व तें त्यावर तरंगतें. सबब तरून जाण्याकरितां त्याचा उपयोग करण्याची कल्पना पहिल्यानें निघाली असावी. दोन चार लांकूडे एकास एक बांधून त्यांची सांगड तयार करून त्यावरून जातांना अजूनही कांही लोक दिसतात. गलबत ही कारागिरीची बरीच पुढची पायरी आहे. गलबत हें मागील बाजूनें पसरट व वाटोळें आणि पुढील बाजूस निमुळत्या आकाराचें असें एक लाकडी पात्र असतें. अशा अगदीं लहान पात्रास नाव अगर होडी अशी संज्ञा आहे. उताऱ्याची व मालाची ने-आणीकरितां जीं मध्यम आकाराचीं गलबतें असतात त्यांस मचवे म्हणतात. मोठ्या गलबतांस फत्तेमारी, महागिरी असें म्हणण्याची वहिवाट आहे. फक्त उताऱ्याकरितांच लहान जलाशयांत वापरण्याकरितां रुंद आकाराचें व उथळ बुडाचें गलबत असतें त्यास तराफा म्हणतात. लहान खाड्यांतून थोड्या पाण्यांत जातां यावें अशा सोयीचीं उथळ बुडांचीं जीं मालाची गलबतें असतात त्यास बतेले अशी संज्ञा आहे. गलबतास दुसरा अन्वर्थक साधारण शब्द बारकस असा आहे.

इमारत बांधण्याइतकें किंबहुना जास्त कठीण व खर्चाचें असें हें गलबत बांधण्याचें काम आहे. त्याची कारागिरीहि तज्ज्ञ सुतारामच साधते. गलबताची उभारणी एका आडव्या लांकडावर केलेली असते. मुहूर्ताचे पहिलें आडवें बुंधाचे लांकूड असतें त्यास मांदी असें म्हणतात; मांदीच्या मागचें व पुढचें गलबताचें कण्याचें जें लांकूड त्यास पठाण म्हणतात. या पठाणास दोन्ही बाजूस गलबतांत आकार तयार करण्यास ज्या फासळ्या बसविलेल्या असतात त्यांस वांकें अशी संज्ञा आहे. वाक एकसंध नसतात. पठाणास जोडलेल्या वांकांस आणखी पुढें जे जोड असतात त्याचें नांव झाल्या. वाकाच्या वरील तक्यास दुर्मित म्हणतात. गलबताचें मुख्य बांधकाम पुरें झाल्यानंतर माल साठविण्याची सोय व्हावी म्हणून जे एकदोन आणखी तक्ते अगर मोठ्या फळ्या लावण्याची वहिवाट आहे त्यांस अडावण म्हणतात. अडावणीच्या खालच्या फळ्यांस पेडचें अशी संज्ञा आहे. तक्ते हे लांबीच्या आकारानें गलबतास वाकावर बसविलेले असतात. पाणी आत शिरूं नये म्हणून ते सुसंध करतात. अडावण ज्या खुंट्यावर बसविलेली असते त्यास उभे अशी संज्ञा आहे.

गलबताच्या पुढचे भागास नाळ व पश्चात् भागास बरम अशी संज्ञा आहे. वळलांकडाचे नाळीकडील टोकास बुट्टा अगर नाळीचा कळस असें म्हणतात.

पठाणाचे मागील टोकांस सुकाणू अडकविलेले असते. गलबत चालत असतां नाळ ही पाणी तोडीत पुढे जाते. गलबताची दिशा व चालण्याचा कोन आपल्या मर्जीप्रमाणे फिरविण्याचे साधन म्हणजे सुकाणू होय. पाणी ही प्रतिरोधक वस्तु व त्यांत फिरणारे गलबत असल्यामुळे सुकाणूचा उपयोग “लीव्हर” ( टेकू ) सारखा होतो. सुकाणूची उभी फळी बिजागरीने गलबताच्या मागच्या बाजूस कण्याच्या लांकडास मध्यभागी अडकवलेली असते व ती आपल्या मर्जीप्रमाणे फिरवितां यावी म्हणून तिजला वरचे बाजूस दांडा बसविलेला असतो.

समुद्रावर झाडे अगर पर्वत यांची अडचण नसल्यामुळे वारा बराच असतो. त्याचा उपयोग गलबतास वेग देण्याकरितां केला जातो. वाऱ्याचा दाब गलबतावर पडावा म्हणून गलबतास कापडाचीं शिडे लाविलेलीं असतात. शिडे जाड कापडाचीं असेन तीं आकाराने तिकोनी अगर लंबचौकोनी असतात. ती एकाच कपड्याची न करतां कापडाचे वीतभर रंदीचे लांब चिरे जोडून तयार करतात. प्रत्येक दोन चिऱ्यांमध्ये सुभाची दोरी शिवून शीड तयार केलेले असते. शिडाच्या अखेरच्या कडांस दोरखंडे शिवलेलीं असतात. गर्भातील व कडेच्या दोऱ्यांमुळे शीड मजबूत होते. त्रिकोणी शिडाची जी मोठी बाजू ती एका लांब वाशास बांधलेली असते. त्या वाशास पडबांध म्हणतात. पडबांध हवेंत राहावे व त्यामुळे शीड उघडल्याबरोबर त्यास वाऱ्याचा दाब मिळावा म्हणून पडबांध दोरखंडाचे साहाय्याने डोलकाठीवर लटकवितात. डोलकाठी म्हणजे गलबतास उभा केलेला शिडाचा खांब होय. डोलकाठी व पडबांध यांचे लांबीचे प्रमाण ३:४ असे असते. मध्यम गलबतास एक डोलकाठी व मोठ्यास दोन अगर तीन असतात. मागील काठीस कलबीची काठी असे नाव आहे. नाळीच्या टोकाजवळहि एक वारकें शीड काढघालत्या डोलकाठीवर लटकविण्याची पद्धति आहे. या लहान काठीस बोंब असे नांव आहे व या शिडास जीभ म्हणतात. बोंबेच्या वरील टोकास व्हांजा म्हणतात. पडबांध डोलकाठी वर खाली करण्याकरिता कण्याचे साहाय्य घ्यावे लागते. ज्या दोरखंडाने पडबांध खाली आणले जाते त्यास कांड म्हणतात व कण्यास सार म्हणतात. काठीचे वरील टोकाच्या पोटांत दोर फिरण्याकरितां जी चक्रे असतात त्यांस लव्राणे असे नाव आहे. त्रिकोणी शिडाच्या खालचे बाजूचे दोन टोकांस दोन दोर असतात. शीड कपड्याचे असल्यामुळे वाऱ्याचा दाब पडल्याबरोबर त्यास पोंक येते व त्या दाबाबरोबर गलबत पुढे चालू लागते. वारा हा

बहुतकरून एका वेळीं एका दिशेनें वाहतो. परंतु वारा गलबताचे पाठचा नस विरुद्ध अगर तिरकस दिशेनें वाहात असेल तर शिडाच्या उभारणीचा कोन त प्रमाणें बदलावा लागतो. कोन वर सांगितलेल्या टोकाच्या दोन दोरांच्या साह्यानें बलतां येतो. पडवांधाच्या बुंधाच्या दोरास घोस व दुसऱ्या दोरास दमन असें म्हणतात व “घोस घे” म्हणजे पडवांधाचा दोर नाळीवर बांध व त्याचे उलट “दमन घे अशा शब्दानें शीड फिरविण्यास खलाश्यास सांगण्यात येतें. गलबतांत वेळोवेळ उपयोग व्हावा म्हणून वापरता २ व ठेवणीचे १ अशी सुरामें, अगर दोरखंडें असतात

गलबत तयार झाल्यानंतर समुद्रात तें सुमुहूर्तावर लोटलें जातें. गलबत प्रवास निघालें म्हणजे लांबच्या प्रवासास सफर व जवळच्या प्रवासास फेरी अ म्हणतात. गलबत ज्या ठिकाणीं आसऱ्याकरिता थांबतें त्यास वरवा म्हणतात गलबत थांबविण्याच्या वेळीं शिडें बांधतात व नांगर टाकतात; नांगरां पावडा व लोयली असे दोन प्रकार आहेत. एका लांब दाड्याचे टोकास सर रेषेंत दोन फाळ केलेले असतात. ते लांब दांड्यास काटकोनांत असतात त्या पावडी म्हणतात. लोयलीचे फाळ २ पक्षां जास्त असून ते वक्र असतात. लोयल व नांगर हे समानार्थी शब्द आहेत. प्रत्येक प्रवासी गलबतास साधारणपणें ३ पाव एक ठेवणुकीचा व दोन वापरते, असे असतात. नांगराचें टोंक एका लांब दोर खंडास बांधलेलें अमतें व सदर दोरखंडाचें एक टोंक गलबतास बांधलेलें असें थांबण्याच्या वेळीं टाकलेला नांगर खाली पाण्याखालील वाळूंत रुनून बसते त्यामुळें गलबत थांबून राहतें. ज्यावेळीं तुफानाचा जोर फार असतो त्यावेळीं नांगराचे दोरखंडहि तुटतात. अशा वेळीं ठेवणुकीचे दोर व नांगर यांचा उपयोग करावा लागतो.

लहान होड्यांस शिडें नसतात व सुकाणूंहि नसतें. मोठ्या गलबतां वारा नसल्यास शिडांचा उपयोग होत नाही; अशा वेळीं बल्हांचा व काठ्यांचा उपयोग करावा लागतो. लांकडाच्या लांब वाश्यास एक वाटोळें पात लावें म्हणजे बल्हे बसतें, तें कालथ्याच्या आकाराचें असतें. पसरट पात्याचा भाग पाण्यां घालून पाणी मारें लोटण्याचा प्रयत्न केल्याबरोबर गलबत पुढें चालूं लागतें उथळ पाण्यांत ज्या ठिकाणी काठी तळास पोचूं शकते तेथें टेकण्याकरित काठ्यांचा उपयोग करतात. काठी तळांत रेटली म्हणजे गलबत प्रत्याघातानें पुढें चालूं लागतें. वाऱ्याचे वेळीं किनाऱ्याजवळ काठ्यांचा उपयोग होतो. काठ्या

या बहुतकरून भरीव बांबूच्या असतात. त्यास ताजी अशी संज्ञा आहे. वल्ह्याचा टेकू नीट साधावा म्हणून ते गलबताच्या कडेस लहान लहान उंच खांब्यांस अडकवितात व एक टोंक हातांत धरून पातांचें टोंक पाण्यांत परजलें जातें.

लाकूड हें सछिद्र आहे. शिवाय बाधणीचें कामही मजबूत न झाल्यास बारीक बारीक चिरा राहतातच. शिवाय तेलपाणी वेळच्या वेळीं न झाल्यास समुद्रक्रीटक लांकडांस सूक्ष्म छिद्रे पाडतात. या सगळ्यांतून पाण्याचा रिधाव गलबताचे आंतले बाजूस होतो. सदर पाण्यास गमत म्हणतात व बुंधाशी ज्या ठिकाणी पाण्याचा सांठा जमतो त्यास गमताड म्हणतात. हें पाणी वेळोवेळी कानड्याच्या बालद्यांनीं उपसले जातें. उपसण्याची जागा प्रत्येक डोलकाठीचे शेजारी अमते.

दर्यावरील व्यापाराची जी मुख्य गावे त्यास बंदरें म्हणतात. बंदरें हीं बहुतकरून खाडीच्या तोंडाशी असतात. उघड्या समुद्राच्या किनाऱ्यावर गलबतास वरव्याची जागा मिळत नाहीं. किनारा बहुतकरून उथळ असतो अगर खडकाळ असतो. त्यामुळें गलबतास किनाऱ्याजवळ येता येत नाहीं. नदी अगर पाण्याचा मोठा प्रवाह समुद्रास मिळतो त्या ठिकाणी समुद्राचें पाणी भरतीबरोबर आंत शिरते व ओहोटीच्या वेळीं पुन्हां परत समुद्रात येतें व त्यामुळें नदीचें पात्र रुंद होऊन खाडी बनते. समुद्रसपाटीपेक्षा भोवतालची जागा ज्या मानानें उंच सखल सापडते त्या मानानें खाडीची लांबी कमी जास्त होते. गलबतें समुद्रांतून खाडीत शिरल्यावर निवाऱ्याच्या ठिकाणी थावतात व अशाच सोईच्या ठिकाणी व्यापाराचें ठिकाण अथवा बंदर तयार होतें. खाडींतून लहान मचवे, होड्या प्रवास करतात. माल भरण्याकरिता मात्र मोठ्या भरतीचे वेळी मोठालीं वारकसें आंत शिरतात. फार मोठ्या भरतीस उधान असें म्हणतात. भरती व ओहोटी ह्या बारा तासांत एकदां म्हणजे दिवसांतून दोनदां होतात. भरती ओहोटी चंद्राचे आकर्षणावर अवलंबून असते. चंद्रोदय व चंद्रास्त होते वेळीं भरतीस आरंभ होतो. खाडींतून एका तीरावरून दुसऱ्या तीरावर खेपा घालण्याकरितां मचवे अगर होड्या ठेविलेल्या असतात त्यांस तरी म्हणतात.

गलबतें चालविण्याकरितां त्यांजवर माणसांचा बराच भरणा लागतो. गलबतावरील मुख्य माणसास तांडेल म्हणतात. गलबताचे मालकास नाखवा म्हणतात. नाखवा व तांडेल हे एकच असतात असें नाहीं. तांडेलाच्या हाताखालीं काम करणाऱ्या लोकांस खलाशी अगर सफरी म्हणतात. गलबत चाललें असतां अगर प्रवासांत

थांबलें असतां हि त्यावर पहारा करावा लागतो. गलबत मोठें असल्यामुळें वरव्याचें वेळीं तें कधींहि किनाऱ्यास लागत नाहीं; किनाऱ्यापासून अंतरावर नांगरावें लागतें. गलबतावरून किनाऱ्यावर येतां यावें म्हणून गलबतास एक लहान होडी असते. ती दोरीनें मागें बांधलेली असते. या दोरीस पाग अशी संज्ञा आहे. म्हणून होडीस पागेची होडी असें म्हणतात. गलबत उंच असल्यामुळें त्यांतून होडीत उतरण्याकरिता एक लहान शिडी असते. तिला निसन असें हि म्हणतात. गलबतावरील माणसास शौचास जाण्याकरितां लाकडाचीं चौकट गलबताचे मागचे बाजूस पाण्याजवळ अडकविलेली असते तिला घोडली म्हणतात.

दर्यावर्दीपणा करणाऱ्या जातीची गणना वर दिलीच आहे. या जातीपैकी कोळी जात ही फार भाविक व पापभीरू आहे. व्यवहाराच्या बाबतीत ही जात फार अज्ञ असते. या लोकांचा मुख्य देव खंडोवा आहे. वाण्या, काळकाई, बहिरी, भगवती, संशय वगैरे देवताहि आहेत. गलबत संकटांत सापडलें असतां या देवतांस कोळी लोक नवस करतात. खंडोवाची देवळें ठिकठिकाणीं आहेत. सदर देवांच्या भगतांस (पुजाऱ्यास) फार प्राप्ति असते. त्याच्या अंगांत खंडोवाचें वांग खेळतें व देव ज्याप्रमाणें कौल देतो त्याप्रमाणें हे कोळी लोक आपले व्यवहार करतात.

गलबतांचा उपयोग माल व उतारू नेआण करण्याकरितां ज्याप्रमाणें केला जातो त्याप्रमाणें मच्छीमारीकरितां त्यांचा उपयोग विशेषेंकरून केला जातो. अशा गलबतांस डोलकर मचवे म्हणतात. समुद्रांत अगर खाडींत अंतःप्रवाह धरून लांकडाचे खुंटे पुरलेले असतात. अशा दोन खुंट्यांमधील जी जागा तिला कवीचें दार अशी संज्ञा आहे. लहान मासे पकडण्याकरितां लावलेचक पिशवीच्या आकाराचें तागाच्या मुताचे जाळे केलेलें असतें त्यास डोल म्हणतात. डोलीच्या पुढच्या तोंडास मोर, त्याचे मागील भागास कातरा, त्याचे मागें माज-वला, त्याचे मागील बाजूस मूद व अखेरच्या टोंकास खोला म्हणतात. डोल कवीच्या दाराचे खांबास बांधतात. मोर खावार्शी बांधलेला व खोल पाण्यांत प्रवाहादरोवर सोडलेला असतो. खांबास मोर बांधण्यास ज्या दोऱ्या वापरतात त्यांस ज्योती म्हणतात. मोठाले मासे जाळ्यांत पकडतात. हीं पिशवीच्या आकाराचीं असतात. धोतरें अगर पातळें नुसतीं वाऱ्यावर वाळत जशीं घालतो, त्याप्रमाणें लांबचे लांब पाण्यांत हीं जाळीं सोडलेली असतात. ती पाण्याचे वरचे भागांत राहावी म्हणून हलक्या लांकडाच्या पट्ट्या त्यांचे वरचे अंगास लावलेल्या असतात. त्यामुळें तीं

गण्यावर तरंगतात. मालाच्या ने-आणीइतकाच किंवाहुना ज्यास्त किफायतीचा बंदा मासळी मारण्याचा आहे. मुंबईच्या सान्निध्यामुळे या व्यापारास उत्तेजन मिळत चालले आहे. याप्रमाणे पूर्वापार चालत आलेल्या नौकानयनाची स्थिति आहे.

### नावाडी लोकांच्या जातींचीं नांवें

(१) अम्बी ( कानडी ); (२) कोळी; (३) खारवी ( कच्छी नावाडी ); (४) गाभित अथवा गावित; (५) दालदी ( मुसलमान ); (६) भंडारी.

### जहाजांचीं नांवें

१ आरमार, २ कोळ्या कावाडी=मालाची ने-आण करणारे गलवत, ३ खपाटा, ४ गलवत, ५ गंज, ६ घुराव, ७ जहाज, ८ छवीना, ९ डंगी, १० डाव, ११ डुवका, १२ तर, १३ तराफ, १४ तारूं, १५ तोणी अगर दोणी, १६ तिरकटी, १७ नाव, १८ पडाव, १९ पलव, २० पगार, २१ पानवाल, २२ फत्तेमारी, २३ फणी, २४ वगला, २५ बतेला, वळकिन, २६ वलाव अगर वल्याव, २७ बारकस, २८ वामबोट, २९ वातील, ३० मचवा, ३१ मद्दिगरी, ३२ मंचद, ३३ मच्छीमार, ३४ मंद, ३५ मंजी, ३६ शिवाड अथवा सिवाड, ३७ शिपील, ३८ सुवाल, ३९ संबूक, ४० काफला-गलवतांचा जमाव, ४१ तराडे-तारू, ४२ होडी, ४३ होडगें, ४४ घुराव-घ्राव-एकतऱ्हेचें शिडाचे जहाज, ४५ पाल-लटाऊ गलवत.

### जहाजाचे भाग

- १ अडे ( आडे )-गलवनातल्या दोन परेंच्यामधल्या आडव्या फळ्या.
- २ असमान-डोलकाठी जिच्यावर घमवितात ती फळी.
- ३ अडावण-गलवतांचे सर्व वाधकाम झाल्यावर मालाचे सोयीसाठीं आणववी एक दोन फळ्या मारतात त्या अगर साट विणतात तो.
- ४ आकडा-सुकाणं ज्यात अडकवितात तो.
- ५ उलंडी-होडी उलटूं नये म्हणून दोन उर्मी लाकडे व एक आडवें लाकूड ह्यांची चौकट करून होडीच्या एका बाजूस वाधतात.
- ६ उभे-अडावणीचे खुंटे.
- ७ कुरवाक-डोलकाठीच्या अड्याला व परेंच्याला वळकटीकरता कोनाच्या आकाराचें लाकूड घमवितात तें.
- ८ खादा-नाळीकडील व वराकडील ग्यालचा भाग.
- ९ गमताड घमताड-घमत साटण्याची जागा.

- १० चुलै-वल्हा अडकविण्याचे खुंटे.
- ११ जेरीप ( जेरीब ) आणि पठाण-खालच्या बाजूचें ( बाहेरून ) लांकूड ( कणा ).
- १२ झारी-झाऱ्या-वाकाला लावलेली जोडफळी.
- १३ डेरे-गलबताला मजबुती येण्याकरिता लावलेली फळी अगर फळ्या.
- १४ दाटा अगर फुगाऊ-स्वयंपाक करण्यासाठी तयार केलेली जागा.
- १५ दुरमित-गलबतार्ची बहालें.
- १६ नाळ-गलबताचा पुढील भाग.
- १७ परनाळ-वाऱ्याच्या खालच्या बाजूचें लाकूड ( खांद्याखालचें ).
- १८ पळा अथवा फाळका-माल भरण्याकरतां केलेली जागा.
- १९ पेरजा ( पेरचा ), पेडचें-बळकटीसाठी वाजुंना अडावणीच्या खालीं फळ्या बसवितात त्या.
- २० पिंजरी-चावटा उभा करण्यास केलेली चौकट.
- २१ बरमवरे किंवा पयाळ किंवा कठोडो किंवा छतेडी ( गुजराथी )-गलबताचा मागील भाग.
- २२ बतेना ( पताना )-पठाणाच्यावरचें लांकूड. तुफानांत पठाण गेलें तरी बतेनामुळें गलबतात पाणी येत नाही.
- २३ बुढ्या-नाळीचें टोक.
- २४ बावें अथवा आवाडी-सुकाणूं फिरविण्याची दाडी.
- २५ भुरडा ( भुलडा )-नाळेचा गोल अग्रभाग.
- २६ माडी ( मादी )-बुंधाचें आडवें लाकूड.
- २७ मालक्या-पठाणावरच्या प्रत्येक बाजूच्या तीन फळ्या.
- २८ वांकें-पठाणाच्या दोन्ही बाजूस बसविलेल्या फळ्या.
- २९ वावखड-उलंडीची उभी लाकडें.
- ३० शमई.
- ३१ सुकाणूं-गलबत बळविण्याचें साधन.

### नांगर

- १ अंबार-दोरी, जिनें पावडा खालीं सोडतात ती.
- २ कानपी-नांगरचे कांटे.



- ३ चारण्या—लोयल्या ज्या दोऱ्यांनी सोडतात त्या दोऱ्या.
- ४ नांगर अगर पावडा—गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यांत टाकण्याचा आंकडा.
- ५ पागार—दोरी.
- ६ लोयली—लहान नागर.
- ७ बाप—दोरी.

### गलबतावरील अधिकारी

- १ खलाशी—गलबतावरील कामें करणारे.
- २ खाब्या—डोलकाठीवर चढणारा.
- ३ तांडेल—खलाश्यावरील मुख्य.
- ४ सरताडेल—ताडेलावरील मुख्य.
- ५ नागववा—गलबताचा मालक.
- ६ पहारेवाला—गलबतावर पहारा करणारा अधिकारी.
- ७ मालीम—गलबतावरचा एक अधिकारी.

### वारे

- १ अवखंडा—समुद्राकडून येणारा वारा.
- २ उपरचा वारा—उत्तर व पश्चिमचा वारा.
- ३ गावरन—पश्चिमेकडील वारा.
- ४ चिल्यातचा वारा—दक्षिण व पूर्वेचा वारा.
- ५ तड्या वारा—किनाऱ्याचा वारा.
- ६ तोंडचा वारा.
- ७ पाठचा वारा.
- ८ मतलय—पूर्वेचा वारा.
- ९ वादळ—तुफानी वारा.
- १० सात्रस—उत्तरेचा वारा.
- ११ हेटचा वारा—दक्षिणचा वारा.

### समुद्रासंबंधी

- १ अवदान.
- २ उधान—मोठी भरतो ( पूर्णिमा—अमावास्येची ).

- ३ ओहोटी किंवा सुकती.
- ४ किनारा—समुद्रकांठ.
- ५ गयारी—ओहोटीच्या वेळेच्या लाटा.
- ६ घामट, घमत किंवा गमत—गलबतांत समुद्राचें सांचलेले पाणी.
- ७ दर्या—समुद्र.
- ८ वारजा—खाडीचा किनारा.
- ९ भरती.
- १० भाग—मोठी ओहोटी.
- ११ मौजा—मोठी लाट.
- १२ लाट.
- १३ लाज—किनारा.
- १४ समा—ओहोटी नाही व भरती नाही अशी स्थिति.
- १५ हीसाड—मौजा धावून येतो त्यास हीसाड किंवा वसाड म्हणतात.

मासे धरण्याकरता समुद्रात खाव पुरतात व जागा करतात तत्संबंधी शब्द.

- १ कवीचे दार.
- २ कातरा.
- ३ न्वोला, ४ ज्योती, ५ डोल, ६ माजवला, ७ मुद, ८ मोर.

### इतर शब्द

- १ कवीला—मोठा ग्विळा.
- २ कवीशी—लहान ग्विळा.
- ३ खोल—निवान्याची जागा.
- ४ गावडी—कापडाचे टिगळाप्रमाणे भोंक बुजविण्याकरतां घातलेला लांकडाचा तुकडा.
- ५ घोडली—शौच्यास वसण्यास केलेली (फळी) जागा.
- ६ ताण—उ. भरतीच्या ताणावर गलबत निघालें.
- ७ तुफान—वादळ.
- ८ दर्यावर्दी.

- ९ दकीका—नाविक मैल.
- १० निसन—गलवतावरील शिडी.
- ११ मुसाद—अंतर.
- १२ वारेवा अगर ओरवा अगर वरवा—गलवत बंदरांत नांगर टाकून राहते त्यास म्हणतात.
- १३ सफर—फेरी.
- १४ होका.

### शिडे

- १ अदरस ( इदरीस )—ज्या दोरीने बोंबशीड मावरून मोठ्या काठीस बांधतात ती.
- २ असमान—दोरी.
- ३ कलवी—पाठीमागले शीड.
- ४ कांडें—दोरी.
- ५ काया— ,,
- ६ घोम—जी दोरी शिडाच्या वाऱ्याकडील कोपऱ्यास बांधतात ती.
- ७ डोलकाठी—मधली मोठी काठी.
- ८ ताडणी—दोरी.
- ९ दमाण—गलवताचे मागील तक्तपोशीच्या वाजूला रुकाणूकडे बांधलेली दोरी.
- १० निजाम बुरकस—काहीं गलवतांस मुख्य शिडापुढे हे शीड असते.
- ११ परवान, पडवाध—मोठ्या शिडाचे लाकूड ( दोऱ्यांना शीड ज्या लाकडास बांधतात ते ).
- १२ वरास—दोरी.
- १३ बोंब किंवा जीभ किंवा फोगी—अगदी पुढेचें म्हणजे नाळीवरचे शीड.
- १४ बोंब—जिभेचें लाकूड.
- १५ मातण अथवा माचण घेणें ( हेऱ्या करणें )—शीड वळवून फिरवणें.
- १६ मतेली—वरची शेंड्याची यारी.
- १७ यारी—यारीच्या दोऱ्या.
- १८ लवरान—डोलकाठीच्या दोन वाजूंच्या दोऱ्या.

- १९ शिकी-शिडाची घडी ज्या दोरीने बांधतात ती.
- २० शीड किंवा अवजार-मुख्य शीड.
- २१ शीड अर्या करणे-शीड गुंडाळून उतरविणे.
- २२ शीड चढविणे-हाकारणे, उभारणे.
- २३ लताडणी-दोरी.
- २४ ल्हाजा-बोंबेचे वरचे टोंक.
- २५ सारे-दोरी.
- २६ हेच्या अगर वाकसी-एका बाजूचे शीड दुसऱ्या बाजूस आणणे.
- २७ होदार-दोरीने ओढून धरणे.

### गलबत चालविण्याची साधने

- १ चुलै-वल्ही अडकविण्याचे खुंट.
- २ ताज-काठी.
- ३ पर्तीग-वल्हे.
- ४ पाग-गलबत धक्क्याकडे आणण्याकरिता दोरी फेकतात ती.
- ५ बा-री-दोरी.
- ६ बाग धर-जलद वल्हव.
- ७ वल्हे, ८ हलेसा-वल्हे.

### अवांतर शब्द

- १ नोर-गलबताचे भाडे.
- २ सतमी-बंदर-फी देऊन परवाना घेतात त्यास सतमी करणे म्हणतात.
- ३ कौल-परवाना.
- ४ वे-कौली-बिन परवान्याची.
- ५ काराणी-खलाशी.
- ६ खुटवा-गलबत बंदरांत येऊन नांगर टाकल्यावर जो कर घेतात तो.
- ७ जोरी करणे-गलबत भाड्याने घेणे.
- ८ कौलावण-कौल घेण्याकरतां फी द्यावी लागते ती.

श्रीमन महादेव श्रीमहालक्ष्मी आशिका मंगर' ( गंगा ? ) आदि लक्ष्मी-पती श्रीमन नारायण अनंत कोटि ब्रह्मांड नायेक वेदवेदात वेदपुराण पुरुषोत्तम त्रैलोक्यनाथ देवाधिदेव अनंत निगमा अगम स्वंवेद उत्पत्तीकर्ता सृष्टिस्थितिजगत्तारक भूवैकुण्ठपति अनंत अवतार आमोघ पराक्रम राजे लोक श्रीव्यंकटनायेक मुद्राधिकारी राजेश्री रामराव आया अमलदार सरकार चंद्रगिरी फौजदार त्रिपती सेवक निजभक्त रघुनाथ हरी चिपळोणकर मुगा पुणे यासी पुत्रपौत्र भाडार भरपूर त्रिकाल लक्ष्मी प्राा काया वाचा मने करून इच्छिले नवस केले असतील ते तृप्त करून देणे अंतर साक्ष असो. हल्ली तुळसीराम विण रघुनाथ भगत पराडकर यासी समागमे महाप्रसाद गंध मनोहर व शेष वस्ता करनाटकी रुमाल १ ( पुढला मजकूर फाटला आहे.) प्रसाद प ठविला आहे. तो घेऊन सिरसावंद्य करून घेणे तुम्ही श्रीस कानगी रु. १ एक पाठविले ते गिरीस येऊन सुवर्ण गंगाली प्रविष्ट होऊन खजीना दाखल जाले हल्ली सनद सादर केली आहे तर सालाबाद कानगी रु. १ एक प्रो एकूण दुसाला रु. २ दोन व मागील बाकी येणें आहे तो हिंसोव करून रवाणा करून देणें तेणेंकरून श्री कृपावंत होऊन सकल मनोरथ परिपूर्ण करील कमावीत बरकत निरंतर होईल. श्रीकृपावलोकणे करून धन कनक वस्तु वावन संतान समोवृद्धि करणार श्रीव्यंकटेश प्रा. म्सा आस्वीन शु. १० शके १७७६ स्वारी सुखरूप ते समर्थी सनद रवाना केली असे हा असीरवाद.

( प्रो मिति वैशाख शु. १३ शके १७७७ राक्षस नाम संवत्छरे. )

वरील अस्सल पत्र मोडीत आहे. ह्यावरून मराठी व मोडी जाणणारीं माणसें तेव्हां गिरीवर होतीं हैं उघड आहे; हेच ह्या पत्राचें महत्त्व आहे.

५४ ≡ लक्ष्मणभट बडवे बहुगुण्याबाा ४४२४६॥।।. बहुगुणी = बोधणी.

{ श. १६७९  
इ. १७५७.

१३॥= नावें सदाशिव बल्लाळ नासदाण्या रुप्याच्या दोन

२३ खरेदी यारदी : यारदी म्हणजे घोडा. हा शब्द सांप्रत वापरण्यांत

दिसत नाही.

वाहित्रे=वाढून नेणारे.

राजा ह्या शब्दापासून राज्या-अर्थ तलाठी.

{ श. १७०५

केवळ शब्दांकरतां खालील उतारा उपयुक्त वाटेल.

इमारत खर्च दिवाणखाना

२०५८॥= खरीदी तुळ्या सायवान व गज्या

६३६॥ आटक्या सुा ६७

३७३॥ बारक्या सुा २६

९५ दसक्या सुा ८

३२॥= चौदक्या ,, २

१४९॥= दिडक्या ,, २१

१९५ थोर तुळ्या ३ दर ६५

११४ सोळक्या सुा ६

४७॥ वीसक्या २

२१= आठरकी १

९॥ चवल्या सुा २ दर ४॥॥

३४४॥ गज्या सुा १६२ दर २४=

५ गोल सीनरपैकी १०

.....

तुळशीबागवाले }

{ श. १७०२ चैत्र

८= बोकडाचे गाडीचा माचवा व नारळ एा तीन दागिने कातविले त्याबाा.

विनोदी भाषेचा मासला.

राजश्री तात्यासाहेब स्वामी

विनंती करतो जे.

वर्षाने एक वेळ भिक्षा आम्हास मागावी लागते कारण रंगपंचमी म्हणोन  
काही व्रत बायकांस असते यास्तव सरकारास विनंती सेवेसी लिहून दिली आहे

कारण की मी भिक्षेकरी आपले घरचा आहे. याजकरतां सौभाग्यवति वहिनी-बाईस मजकडून सूचना असली म्हणजे रंगपंचमीचा बंदोबस्त माझे घरचा होईल. वऱ्या व मीठ व भाजीसाठी जे देण्यात येईल ते थोडेच आहे कारण उद्यांचा दिवस तसाच आटीचा आहे परंतु सूचनार्थ विज्ञाप्ति कळविली आहे कळावे सेवेशी श्रुत होय हे विनंती.

इंग्रज म्हणजे पोलाद

- ० इंग्रज कुऱ्हाडीस ८८॥० दर ८=; सुंब्यास पाणी पाजलें व इंग्रज भरले.
- ॥० बाग पर्वतीकडे कुदळीत घालावयास
- ॥- लोखंड ८८२ दर ८८३॥
- ८३ इंग्रज ८८१९ दर ८= ( १७११ )
- ८= घरांतिल विळी मोडली तीस इंग्रज ८८१०

शब्द

नाबादानी-नुकसान-आबादानीच्या उलट. उ. कृष्णस पूर येऊन नाबादानी झाली.

हपीस चलणी-कंपनी सरकारचे रुपये.

चिपळोणकर	}	मराठी गद्य	}	श. १७६२
				इ. १८४०

एका गृहस्थाने साहेबापासून अमल विलायती सातशे रुपयास कोरी सरंजाम चांगला नवा पसंत डौलाम उत्कृष्ट रस्त्याने चालली असता लोकानी पाहात असावे रंग काळा रुप आत दिसते डरडियामुद्धा गवमण्या गाडीवर रंगीत बुरखा सहीत नवा कोरा माल आहे त्याणे घेतल्यास चार महिने झाले त्याजवर कांहीं पेच आला त्याजमुळें तो विकीत आहे वगैरे ... सदाशिव नारायण पुसाळकर यांचे चिपळोणकरास पत्र मुंबईहून.

क्रियावाला=अज्ञान

टसे कागद=स्टाप कागद

भातेवाला=वेलीक

गैरसंदी=अनुचित, अयोग्य

समोरवाला=सामनेवाला

दाहीजण=समस्त लोक

उ. रा. खंडेराव बाबासोचे सेवेशी अज्ञाधारक मोकदम व समस्त दाहीजण मौजे रावणगांव.....

वैठें वेतन=पेनशन

साधनसूत्र-पुरावा=दाजीबा चिपळोणकर व नाना दातार यांचे दरम्यानचे मिंतीचा लढा पडला आहे. त्यांचें साधनसूत्र उभयताजवळ काय असेल तें घेऊन गारपिरावर दातरांत यावें.

हाशा=कुशाबाचे लेपास हाशा लाविला. हाशा=किनार.

गलेफ=पोथीच्या वेष्टणास.

यज्ञोपवीत शुद्ध होण्यास निकृष्ट १०० रुपये पाहिजेत. वडिली यज्ञोपवीत शुद्ध करावे. यज्ञोपवीत मोकळें केलें पाहिजे.

हातपे मुलाचे, जोड एक

मुजामे चरमी

लेडी व गोरबंद यास लाहोकराचे सूत

छाप-लोहोकरा

मीडणास लोहोकर

घमेटी चरमी

पुस्तंग चरमी

कोनी निघणें-तेथे कोनी निघाल्याचें वर्तमान ६ रोजी समजलें. रविवारीं घरीं आलों कन्या झाली.

पटू=वस्त्र

फरद. उ. जडावाचे फरद १. याची किंमत १२५०० रु. झाली.

गेंदजोडी }  
सरोसर } घोड्याचे दागिने

अगावानी-चीट ?

उ. कापड चंदेरीचें गारदी पिरावरचे मलजी पारशी यांजकडे विक्रीकरतां पाठविले तें.

आगवान्या ८, दोरवे ६, मलमल्या २०, तिवट, धोतर जोडा १



हार कोठें—“हार कोठें सोय लागावी”. हर कोठें = कोठेंहि, कोठेंतरी.

इतला—आमचे इतल्याशिवाय लग्न करूं नये. ( वार्ता, संमति ).

गोळेकरी—तांदूळ सडणारे ?

आडोशी पडोशी—खरेदीपत्रावर साक्षी आडोशी पडोशी घालून त्यांचीं नांवें लिहून पाठवावीं म्हणजे नकलेवर लिहून ठेवूं.

चिपळूणकर } कांहीं आडनांवें

आगाशे ह्यांचें मूळ नांव आकाशे असावें. एका पत्रांत गोपीनाथशास्त्री आकाशे अशी सही असलेली आढळली. पाताळे असें एक आडनांव आहे. त्याच्याच पंक्तीला आकाशे हें आडनांव बसण्यासारखे आहे.

कोकणस्थांत गावावरून आडनांवें आहेतच. “कर” ज्याच्या शेवटीं आहे तीं सर्व आडनांवें बहुधा गावांवरून पडलीं आहेत. उ. दाडेकर, चापेकर, केळकर इ. कर्नाटकांत गांवाचें नांव कर प्रत्यय न लावता जमेंच्या तसेंच आडनांव म्हणून लावतात. उ. बेट्टिगिरी, जोरापूर, धारवाड इ. कोकणातहि कांहीं आडनांवें अशा नमुन्याची बनलेलीं असावी. उ. चक्रदेव ह्या गांवावरून चक्रदेव हें आडनांव प्रचारांत आले.

### इंग्रजी शब्द

१०. गुा तात्या देणे मास्तर हस्ते विमो वजावा जोशी. श. १७५३

दर रिक्विजीस—वारंवार

“रखमाजी निा शेटे उरणास काल सडेच आले आहेत...त्यांनी तुम्हास राम राम सांगितल्यावरून ल्हा आहेत. तुमचे स्मरण दर रिक्विजीस करितात.”

वाकबगारी=माहिती

“तुमचे वडील आम्हास कसे मानून चालवीत होते याची वाकबगारी काही काही तुम्हास असेल.”

ज्योरात—?

“राजेश्री तात्यासो चिपलोनकर गोसावी यासी

रामराम वीनंती वीशेष आज सो मेहरवान पार सो याची ज्योरात आहे. संगमनेराहून नवा ताफा आला त्याचा गाना आहे त्यास मेहरवानगी करून आठ वाजता रातरी यावे कळावे ता. ६ फेब्रुवारी सन १८४४.

( सही ) मल्हारराव घोरपडे अमीरल उमराव.

दाणा-!

“ घोडा फार चांगला आहे..... रंग निळा व पाय काळे व डोळे काळे व आईल दांडी काळी व उंची घोडे आदमासे चवदा दाणे ”

**प्रचारांतून गेलेले शब्द**

सरफेवार=फायदेशीर. उ. पेट्या हिऱ्याच्या चांगल्या सरफेवार थोडक्या किमतींत अशा..... अगत्य पाठवून द्याव्या.

लव

३ रु. इनाम देणें पोलीस दरोग याजकडील सीपाई आा ३ झा मार्ग-सीर्ष श्या९ पासून मार्गसीर्ष वाा८ पावेतो राहाट्यास व ताफेचे लव्रेस वगैरे नेहमी नेमणुकीस होते सबब ( १७५३ )

हिमायत-पाठवळ.

.....परंतु वो राा रामभट नगरकर हे सरकारचे आश्रीत. मुतालीक याचे आजे त्याजमुळे मुतालीक हिमायत करतात. याजकरता अमल अर्जी केली म्हणजे कायद्याप्रो ऐवज उलगडतील न उलगडल्यास पुण्यांतील साहेबाची आपली दोस्ती फार आहे. त्या साहेबाचे कानावर मार घाटून येथील रसीदंड साहेब यांस माहाराज सरकारांतून मुतालीक यांजकडून व्याज सुा ऐवज देवविण्याविशी चकती आली म्हणजे ऐवज उलगडून देण्यास अवकाश पडणार नाही.” दाता-राचे चिपळोणकर ह्यास पत्र (१७६४).

**कांहीं शब्द**

कारणीक=ह्याचा अर्थ कारभारी अगर उपयोगी असा कोशांत दिला आहे. परंतु खालील वाक्यांत जरूर तितके, कारणापुरते, ह्या अर्थानें कारणीक शब्द वापरलेला आढळतो. “ आपला घरगुती मजकूर अलीकडे कांही कळत नाही. त्यास कसें आहे तें कारणीक ल्याहावें. येथे भलतेंच ऐकतों.

( पिलंभट मराठे ह्यांचें चिपळोणकर ह्यांस पत्र )

रुकसत-पाठवणूक ?

राजश्री तात्यासो ख्या यास वीनंती वीशेष. च्यार याजता गुलाम जेजूळ आवहीजखा ख्यासो यास गाण्यास बोलाउन रुकसत करणे ठरविले आहे तरी खावंदस जाहीर व्हावें.”

प्रकरण १० वें

## पुणे शहरासंबंधी माहिती

तुळशीवागवाले } ओंकारेश्वर { श. १६७६ आषाढ  
स. १७५४ जून

ओंकारेश्वराच्या भिंतीला प्रारंभ श. १६७५ त झाला. एकंदर खर्च ६७९२। रु. झाला असावा. एका वर्षात काम संपलें असें दिसतें. कृष्णभट चित्राव ह्यांनीं भिंत घालण्यास मुरवात केली.

३४६॥ खातें ओंकारेश्वर कृष्णभट चित्राव याणीं परभारे ऐवज मुबदला करून खर्च केले रु. २०१७।=॥ पो पेसजी दिले १००० बाकी १०१७।=॥ पैकीं वजा. ( १६७६ आषाढ )

वरील १००० रु. चा उल्लेख असलेली रक्कम येणेंप्रो

१००० खातें वोंकारेश्वर कृष्णभट चित्राव यांनीं पहिले भिंतीचे कामास कर्ज काढून खर्च केला त्यापैकीं शिवरात्रीच्या खर्चाबाा पाशाणास पाठविले.

४०० रोख शिलकेपो

६०० पोताहून आणून दिले

तुलादानांतून सरकारनें हा खर्च अंशतः भागविला असावा कारण :

३०००॥ रु. जमा खातें वोंकारेश्वर सरकारांतून तुलादानाबाा होन देविले त्याचे रुपये पोत्याहून आर्कटचे दिले ते जमा. नामे रामाजी नाा दातार. मिया वा १० आषाढ १६७६

ह्यानंतर श. १६८० मध्यें ओंकारेश्वर दरवाज्याचे कामाबाा ३२३। रु. व “इमारत वोंकार” ह्या खातीं जिल्काद महिनियाचे वाटणीबद्दल ६३० रु. खर्ची पडले आहेत.

१६८१ च्या मार्गशीर्षांत गौतमाश्रमावर ९२५ रु. खर्च झाला आहे. व पुढच्या सालीं वैशाख महिन्यांत २५२५। रु. ह्याच कामावर खर्च झाले.

किरकोळ वैशाखमास

नांवें

२५२५।० झा गौतमाश्रम गुा नारो भगवंत

१००० जमा नारो भगवंत

७७७।।० जमा निळकंठ महादेव बेलदारकडी

७४७।।।० रोख हस्ते महादजी केशव फडणीस

२५२५।०

ही इमारत कोठें बांधली हें स्पष्ट करणारी खालील रकम आहे.

१२४ रु. श्रीगौतमाश्रम गौतमखिडींत केला तेथें देवालयार्चें उद्यापन देवाची स्थापना केली त्यास खर्च वा हिशेब १६८४ वैशाख. (चि १६८३ च्या चैत्रात खालील रकमा आढळतात.

७५१ रु. पुलाच्या लांकडांचें भाडें देणें राघो बाबाजी.

७१२।। पुलाचे लांकडावा लकडवाल्याचें देणें ते त्यांनीं नाथ पुरं यांजकडे देविले तें दिले.

इंग्रजांचा वकील १७१० साली शुक्रवार पेटेंत राहात होता.

१०७।। रु. कचो रघुनाथ देवळालीकर याजवा का पुणें येथील शुक्रवार पेटेंतील घराची चांदई दक्षणची व परसांतील भोंत न घातली त्यावा माहे मारी खर्च.

५ सदरहू घराची भोंत पडली तेव्हा घरांत बिराडास इंगरजाकडी वकील आहे याजकरता कोतवाल भित घालूं लागला ते सम त्याचें काम मना करून आपलें काम लाऊन भित चांदई घात त्यास एक दोन रोज कोतवालानें माणसें भित पाडावयास वें लाविले त्याचा आजुरा मागावयास याद घेऊन कारकून आ त्याजवा देविले ताा राजाराम चौकीदार माघ शु. ४. (तु.)

नुळशीबागवाले }

नळाला खादी

रु. १। नळाचे कामाकडे पेट मस्तानीचे बागापासून मांजरीकरीचे चौब पावेतो बसवावयास खादी

रु. २५ शु. ४ मार्गशीर्ष श. १७१४ प्रांत पुणे देणे नारायण जो धर्मादाय श्रीनरसिंहाचें देऊळ बांधिलें त्याजवद्दल.

( गॅझेटिअरमध्ये इ. स. १७८८ च्या सुमारास गणु जोशी यानें हें देऊळ बांधल्याचें लिहिलें आहे. )

तोफखाना हेंच पेठेचें नांव

रु. ५८ ≡ तुळसीराम तेली पेठ तोफखाना नांवें घरखर्च पेंडीबा (१६९६).  
इहिला वेताळ पेठ हें तेव्हाहि नांव होतेंच. “तुळसीराम तेली पेठ वेताळपेठ नजीक तोफखाना पेंडीबा अगाऊ (१६९२).”

## इमारती काम

कात्रज

तुळशीबागवाले }

{ श. १६७७  
इ. १७५५

नानासाहेबांच्या कारकीर्दीत सार्वजनिक उपयोगाचीं बरींच कामें पुण्यास करण्यांत आलीं. त्यांत कात्रजच्या तळ्याचा उल्लेख प्रामुख्याने केला पाहिजे. श. १६७७ सालीं हें तळें बांधण्यास प्रारंभ झाला. ह्या कामानिमित्त पडलेल्या रकमा बहुतेक निलकंठ महादेव ह्यांच्या नांवानें आहेत. एकंदर हिशेब येणेंप्रो

जमा रु.

खर्च रु.

२५००० सदाशिव रामचन्द्र कातरेजच्या  
तळ्याचा लिंगापाना तांबे-  
कर यांजकडून देविले ते  
अर्काटप्रत दिले (१६७७चैत्र)

३००० सदाशिव रामचन्द्र  
तळ्याच्या खर्चास

१६७७ चैत्र

७४६ ,,

१००००० तळे कात्रज येथील कारखा-  
न्याचे नेमणुकीचे सदाशिव  
रामचन्द्र यांजकडून सरकारां-  
तून देविले ते मारनीं लिंगा-  
पाना तांबेकर यांजकडून देविले  
आर्काटप्रत. (१६७८ ज्येष्ठ )

७६०० ( वैशाख )

२००० ,, ( अधिक )

५०० ,, तळें कात्रज (ज्येष्ठ)

११००० निलकंठ महादेव. दयाराम  
बाजी साहुकार गुजराथी याज-

६६५॥ ,,

कडे सरकारांतून पसतीस हजार रुपयांच्या हुंडीचा ऐवज तळे	३०००	„	( श्रावण )
कात्रज येथील खर्चास देविला त्यापो ( १६७९ अधिक )	१०००	„	( भाद्रपद )
	५००	„	( आश्वीन )
	२००	„	
३०००० निलकंठ महादेव. कात्रजचे तळ्याचे कामास सरकारांतून	३००	„	( कार्तिक )
बाळाजी महादेव मांडवगणे यांजकडून ऐवज देविला ते	२५००	निलकंठ महादेव तळ्याच्या वाटणीवा १६७८(वै.)	
नांवे खुा (१६७९ अधिक)	२०००	कात्रजचे वाटणीस	( भाद्रपद )
	१३७५	„	( मार्गशीर्ष )
	५००	„	
	८८००	निलकंठ महादेव कात्र- जेच्या तळ्याचे वाटणीस व बेलदारांस द्यावयास गुा नरसु १६७९ (वैशाख)	
	१०००	तळें कात्रज वडेरास द्याव- यास गुा नरसु दाळिवकर जमा लालासा (श्रावण)	
	५०००	निलकंठ महादेव जमा वासुदेव नाा दांडेकर तळ्याचे वाटणीवाा दिल्ले गुा नरसु जामदार मिया शुा १० (भाद्रपद)	
	३४।	तळें कात्रज दस-यावा कारखान्याकडे तिवटें १० (आश्वीन)	
	५०००	निलकंठ महादेव देणें बेल- दार तळें कात्रज.(फाल्गुन)	

१५००	तळें कात्रज वाटणीस हस्ते	
	नरसु जामदार	
		१६८० ( ज्येष्ठ )
२०००	जमा बाजी माणकेश्वर	
		( कार्तिक )
३२००	निळकंठ महादेव वाटणी	
	कात्रज १६८२	
		(अधिक श्रावण)
१०००	तळें कात्रज १६८३ (चैत्र)	
२०००	„	( ज्येष्ठ )
५००	„	( आश्वीन )
११८०	„	
१४०॥	„	( मार्गशीर्ष )
८८०	„	

ह्यावरून असें दिसतें कीं, कात्रजचें तळें बांधण्यास एकंदर जवळ जवळ दोन लाख रुपये खर्च आला व हे काम स. १६७७ पासून १६८३ पर्यंत चाललें होतें. खर्ची पडलेल्या रकमा ५६१६८॥।. रु.च्याच आहेत. पण सरकारांतून १९८००० रु. आलेले तळें कात्रज ह्या ग्याती जमा आहेत. तेव्हां इतका खर्च झाला असेल असें अनुमान करण्यास हरकत नाहीं.

तुळशीबागवाले	}	गुरुवार पेठेतील सरकारचें घर	}	श. १६७६

७५ रु. निळकंठ महादेव वा १२ कार्तिक १६७६ देवचंद मारवाडी पेठ गुरुवार याचे घर पेशजी सरकारात विकत घेतले ते.

तुळशीबागवाले	}		}	श. १६९०

### तुळशीबाग

तुळशीबागेचें देऊळ बांधण्यास श. १६८३त प्रारंभ झाला.

देवळाचा पाया १६८३ मात्र महिन्यांत घातला.

१८३३ मुहूर्त पायास देवळाच्या.

पण १७१४ पर्यंत इमारतीचें काम पुरें झालें नाहीं. ह्याच सालीं २०२१८-१।

खचून उत्तरेच्या दरवाज्यावर बंगली बांधली. गच्ची तर १७१५ सालीं पुरी झाली व तिच्यावर २९७॥=॥ रु. खर्च केले गेले. एकंदर खर्च १३६६६७ रु. तुळशीबागेवर झाला. ह्यांत मंडप ५१२०, ओंवऱ्या ६३४९, वृंदावन १५८ ह्याप्रमाणें खर्च झाला. हणमंताचें देऊळ १६८९ मध्यें बांधलें १६८५ च्या मार्गशीर्ष महिन्यांत १ रु. “ देवळाचे सुट्टीस उंबरा बसवावयास ” ह्या तपशिलानें रकम नांवे पडली आहे. कामावर गुजराथी सुतार होते. देवाला उत्पन्न किती होतें तें खालील रकमांवरून दिसेल.

जमा श्री खातें गांवगन्ना नेमणूक. श्रीचा ऐवज येणें तें.

४४१॥ कसवें चाकण

५० मौजें आवी ता चाकण

६०॥॥ खान शंवलें ता ,,

२६० कसवें पाटस प्रां पुणें

२०० मौजें लोणंद नीरथडी

१०० ,, निवगांव

१०० ,, लाखणगांव ता पावळ

( कुलाबा जिल्ह्यांतील कराडें हा गांव आग्न्यांनीं देवास दिला हाता. )

७४ रु जमा माजे कराडें ता तुंगार्तन प्रां करनाला श्रीकडे इनाम राघोजी आंग्रे यांनी दिल्ला त्याजबाा ऐवज सालमार गुा देवराव देसाई व कृष्णाजी जिवाजी भावे सदरहु गांव गुदस्तां दिल्ला असे

१०००॥= श्रीखातें सरदेशमुखी ता चाकण देहे ४ एकूण नामे सदाशिव रघुनाथ कानिटकर गायकवाडाकडील सालमारीं इनामपत्रें करून घेतलीं १६९१ पौष.

२०० मौजे लाखणगांव ता पावळ रु. १०० व मौजे निवगाव रु.

१०० जमा श्रीखातें होळकराकडील वर्षासनाचे

( पाटसगांवचें उत्पन्न शिंदे यांजकडील होतें. )

२०० कसवे पाटस जमा श्रीरामचंद्र, शिंद्याकडील वर्षासनाचें सन तिसाचे-वद्दल पत्र महादजी शिंदे

श्री रामचंद्राच्या मूर्तीवर घालण्यास शिरपेंच १६८४ त केला त्यास १७०॥= रु. पडले.



तुळशीबागेकरता घरें खरेदी केलीं असावीं; एका घरासंबंधानें उल्लेख आढळतो. १४० रु. खरेदी घर पखाले यांचे घेतलें नजीक तुळशीबाग ( १६८४ भाद्रपद )

३७२ उमाजीबाबा पंढरपूरकर श्रीच्या मूर्ति करण्याबाब हस्ते नारोबा ब्रह्मचारी. ( हा मुख्य मूर्तीचा खर्च होय. )

हनुमंताच्या मूर्तीला ४० रु. पडले असावे.

४० रु. बखतराम पाथरवट गुजराथी. हनुमंताचे मूर्ती वा

( १६८७ मार्ग. शु. २ )

हनुमंताच्या मूर्तीला झिळई दिली त्याचें सामान

१३॥= खर्चे बखतराम पाथरवट हनुमंताचे मूर्तीचे झिळईवा सामान.

१० रुपये नक्त

१॥ कथील

॥= शिसें

१० भाग

१ कुरंद

१३॥=

( १६८९ आपाढ )

हनुमंताचे अर्चेस ५२८= रु. लागले.

गणपतीची व पार्वतीची मूर्ती नारायण पाथरवट यानें घडली.

४० रु. नारायण पाथरवट परदेशी देवाच्या मूर्तीबाब माघ वा ९

( १७०३ )

२५ गणपतीची मूर्त रु. ५० पाो दिले.

१५ पार्वतीच्या मूर्तीचा करार ३० रुपये

देवाच्या अंगावरील दागिन्यांची चोरी झाली. सव्व १७११ मध्ये २०१४॥ रुपयांचे दुसरे दागिने करून देवाच्या अंगावर घातले.

रामनवमीच्या उत्सवास दोन हजारांवर खर्च करण्यांत येत असे. शक १६८९ मध्ये दर ब्राह्मणास १ रु. प्रमाणें ११६७ ब्राह्मणांस दक्षिणा देण्यांत आली. कांहीं सालांचा खर्च येणेंप्रो.

१६८५

३२५६ रु. ह्यांत १ रु. आपाजी वाणी देहुकर; २ रु.

विठोबा चावर; ४४ रु. गुणीजन व नटवे असा

खर्च आहे.

१६९०	२२४७ ,,
१६९१	२५९३ ,,
१६९५	२१९४ ,,
१६९७	२२५३ ,,
१६९९	२०८२ ,,
१७०८	१३३३ ,, ह्यांत ७९॥ रु. श्रीमंतांच्या प्रसादावद्दल आहेत.

( १६८३ मध्ये दागिने फार नव्हते अमें वाटतें. )

१६९ रु. तुळसीवागेंतील मूर्तिकडे—मुरलीदास वल्लभसुंदर जवाहीर ४० रु. कुंडलास माणकें जोडी १; रु. १२९ कंठी ( ८१ रु. माणकें २४ दर ३॥=; रु. २० माणकें २ दर १०; रु. ८ नील २; रु. २॥ पाचा २; रु. ७ लोलक पाचेचा; रु. १०॥ पान कंठीचें ). पण १६८४ मध्ये १११८॥= रु. “ घरखर्च दागिने खातें अलंकार श्रीरामचन्द्र, सीता, लक्ष्मण ” पडले आहेत.

( तुळशीवागकराचे जमाखर्च )

तुळशीवागकरांचा महिन्याचा खर्च हजार दोन हजार रुपये होत असे. उ.

श्रावण— २१०४ रु.

कार्तिक— २१६१ ”

माघ— ३२०६ ”

त्यांस १७२१ साली १०० रुपये एकोत्रा व्याजांन कर्ज काढावें लागलें. १०० गोविंद भट फणसे यांजकडील कर्जाऊ ऐवज आणिला तो व्याज दर सेकडा १ प्रो.

तसेंच

५ बक्षीस आवाजीपंत यांनी अडीचशें रुपयांचें काम करून निकडचे वेळेस दिल्ले ( १७२३ भाद्रपद ).

## पर्वतीचें तळ

( पर्वतीचें तळें बांधण्यास श. १६७५ साली सुरवात झाली व तें काम जयाजीराव शिंदे यांच्या मार्फत चाललें असावें. कारण ह्यावद्दलचा जमाखर्च त्यांच्या नांवांन आहे. )

जमा

रु. १४९८५ जयाजी शिंदे पर्वतीच्या तळ्याबाा श्रीमंतांनी मारनिल्लेकडून देविले  
रु. पंधरा हजार ते जमा गुा सदाशिव अनंत. सदरहूपैकी वजा  
खोटे हीणाचे व तांब्याचे अमानत आहेत रु. १५ बाकी अर्काटगंजी.  
( १६७५ आश्वीन इ. १७५३ )

नावें

२२९५ १६७५ पौष जयाजी शिंदे देणें वेल्दार पर्वतीच्या तळ्याच्या  
कारखान्यावर खर्चास

१४००	माघ	४५८३॥	„	माघ	
८७०॥=	फाल्गुन	२६४३॥=	„	फाल्गुन	
५२०	„	३०००	„	„	
३५७॥	१६७६ चैत्र	२९१० श.	१६७७ चैत्र	चैत्र	
१३४५॥	„	१६९६।	„	वैशाख	
५९६॥	„	वैशान्व	६२३॥	„	अधिक
११०	„	„	३३०	„	ज्येष्ठ
४०६३	„	„	१२०	„	„
११५	„	ज्येष्ठ	६।	„	ज्येष्ठ. मजुर माणमे तळ्या- वरील दूर केली तेव्हां
७७५	„	आश्वीन			ज्याकडे फाजील होते ते
४३५	„	„			घेऊन देणे निघाले त्यास
२२५॥	„	कार्तिक			दिल्ले.
१४५	„	„			
१३१८	„	„	४०५५	„	भाद्रपद सन खमसचें
९९७८=	„	मार्गशीर्ष			देणें निघालें ते.
९६५	„	पौष	८१।	„	आश्वीन

( ह्यावरून असें दिसतें कीं ह्या तळ्याचें काम दोन वर्षे चाललें होतें व  
एकंदर खर्च ३६५८३॥= रु. आला. )

पर्वतीच्या भिंतीच्या कामास श. १६७६ च्या श्रावण महिन्यांत आरंभ  
होऊन तें काम श्रीपतराव बापुजी यांच्या देखरेखीखाली झालें असवें. श.  
१६७७ च्या आषाढांत शेवटली रकम खर्च पडली आहे. “भित पर्वती” साठीं  
‘५४९२॥’- रु. खर्च पडले आहेत. शिवाय निळकंठ महादेव यांच्या नांवें पर्वतीच्या

कुसाबाा म्हणून १६७६ च्या कार्तिकांत ७११ रु. खर्च झालेले आढळतात.

५० रु. पेठ गुरुवार येथील कुळांस पर्वतीच्या तळ्यांतील माती काढण्याची बिगार सरकारांतून लागली. ९७ मजूर माणसें ठेऊन काम चाललें त्याजला द्यावयास मोघम हस्तें आनंदराव कारकून (१६९०).

४०० रु. नहर पर्वती गाळ काढण्याच्या मजुरीवाा. श. १७०४ (तु.)

रा. खासगीवाले याच्या दफतरांत इमारतवाधाईचे तीन जमाखर्ची कागद आहेत. त्यांत श. १७३३ चा एक कागद आहे. ह्या सालीं रामेश्वर देवळाचे धर्मशाळेचे साडेतीन खण नवे बांधले. हें सर्व काम १३९१- रुपयात झालें. ह्याचा तपशील सामान्यतः येणेंप्रमाणें- ९१- कड्या ३१; ७॥॥ गज्या सागवानी; २ रायवळ गज्या; १६८=॥ सागवानी वासे ६०; ४॥॥ वेळु वोमणास; ९॥॥ विया २९८५; १०॥ कौलें ४०००; ३८=॥ खिळे पट्या लोखंडी काम ह्याचा तपशील असा

२१= नागफणीचे

१= गुलमेखा गज वसवावयास वजन ८८॥९ दर ८८१॥

१= वरले मजल्यास खिडक्या दोन केल्या आहेत त्यास

१० गुलमेखा कल्हर्ददार ८८॥४॥

८= कडी व कोंडा मिळून २

१=

७२॥- एकंदर मजुरी

कामावर ४ सुतार असून त्यांची मजुरी प्रत्येकीं १५, १४, १२ आणि १० रु. दरमहाप्रमाणें होती व ४ जणांनीं मिळून ७० दिवस काम केलें. पाथरवट व गवंडी ह्यांचा पगारही दरमहा १२ रु. प्रमाणेंच होता. मजुरी रोजावर नसून माहेवार होती हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. गज्याला दरमहा ५ रु. व पोराला आणि बायकोला दरमहा ३ रु. प्रमाणें मजुरी होती. अरकशाला रुपयाला ६ ते ८ सुतें ह्याप्रमाणें दर मिळे त्यांत “पैकी वजा कारकुनी १८=” जाऊन बाकी ५६ रु. बोहण्यास दिले.

सुतारांची मजुरी दरमाहा १२ पासून १५ पर्यंत, गवंडी १२ पासून १३ पर्यंत; पाथरवट १४ रु. आढळते. गज्यांचा पगार दरमहा ३ ते ५ पर्यंत होता.

नहरकारखाना

श. १६९१ मध्ये नहरकारखान्याला हात घातला. १६९४ मध्ये हें काम संपलें. गोपाळ वैजनाथ याच्या देखरेखीखाली काम चाललें असावें. श. १६९३ ची वही नसल्यामुळ नक्की खर्चाचा आकडा निघणें शक्य नाही. पण १६९१, ९२ व ९४ या तीन सालांत गोपाळ वैजनाथ कारखाना नहर ह्या खात्यांत ७७३२० रु. पडले आहेत. कात्रज तळ्याच्या नळाचें हें काम असावें. ही सर्व रकम सरकारतिजोरीतून गेली आहे. ह्याच वेळेस शिर्द्यांचा गांव जर्मांत होता. त्याचें सालिना उत्पन्न ६५०० रु. ह्या कामाकडे खर्च करण्यांत आले.

४७७०० गोपाळ वैजनाथ कारखाना नहर सरकारातून ऐवज रु. ७५०००  
गुा आवाजी नाईक काबरसपैकीं छ ९ जिल्हेज.  
२२७०० पहिला खर्च झाला तो ऐवज उगवून घेतला.  
२५००० पुढें काम चालवावयास.  
४७७००

२७३०० त्र्यंबक तान्हाजी कारखाना मोरी सरकारातून ऐवज इमारतीस देवविला गुा काबरस रु. ७५००० पैकीं नहराकडे ४७७०० वाकी छ ९ जिल्हेज (१६९४ फाल्गुन).

यावरून सरकार प्रथम खर्च करून लोकाकडून येईल तो वसूल करीत असे, असें दिसते.

त्रिंबकजी डेंगळ्याचा वाडा शुक्रवार पेटेंत होता. श. १७४२ (चि.)

नरसिंह पेट पुणे

“ प्रतिवादी बाळाजी सकदेव कुळकर्णी मौजे वहुली हली वस्ती पुणे पेट नरसींह ”

नरसिंह पेट—आमचे घर राहते पुण्यांत नरसिंहाचे पेटेतील शेजार गणेश गोविंद भिडे ( एकवोट याचें खत शके १७२३ इ. १८०१ ).

सरकारच्या कुणविणीचें घर-घर पेट बुधवार भाजीवोळींतील हौदाचे मार्गे बोळांत शिंदे बोळींत. चतुःसीमा दक्षिणेस बोळ. बोळापलीकडेस घर सरकारच्या कुणविणीचें असे (शके १७३४ चैत्र शुा १) (चि.)

शानवार वाड्याच्या आंत चौक्या कोठकोठें होत्या हें खालील खर्ची रकमांवरून कळेल.

इनाम निया श्रीमंत (श. १७०५)

रु. १ आरसेमहालाचे चौकीदार

,, १ देवघरचे चौकीदार (खा.)

देहेनगी खर्च श्रीमंतांकडील माणसें

,, ४ माजघराचे चौकीदार यास पोस्ताबा

,, २ दिल्ली दरवाजाचे आंतील दरवाजाचे चौकीदारास

,, १ देवघरापुढील चौकीदार

,, २ आरसेमहालांतील चौकीदार व खासवारदार अप्पासाहेबांकडील माणसांस

,, १ जाळीच्या जिऱ्यांतील चौकीदारास

,, १ देवघराकडील ब्राह्मण चौकीदार (खा.)

सरकारवाड्यांतील आरसेमहाल चौकी, वृंदावनाजवळील चौकी, तिरंदाजीची चौकी इतक्या चौक्यांचा उल्लेख १६८३ च्या जमाखर्चांत सापडतो. त्याचप्रमाणें नाना फडणीसाच्या विष्णूजवळील चौकीदारांस व जिऱ्याच्या चौकीदारांस पोस्त दिल्यामुळे त्या चौक्यांचा निर्देश आला आहे. तसेंच हरिपंत तात्यांचा पलंगाजवळील चौकीदार टीकाराम यानेंहि १ रु. पोस्त शिमग्याचें मिळविलें आहे. (तु.)

वैद्य }

{ श. १७३४ ज्ये.  
स. १८१२

८ रु. सरकारवाड्यातील चौकीदार व हुजरे वगैरे सालाबादीप्रो वाडा शुक्रवार.

रु. २ खालचे मजल्याची चवकी हस्ते भगवानसिंग.

,, २ दुसरा मजला हस्त बीर्दमींग व तोलसींग.

,, २ पडद्या जवळचा दुसरा मजला हस्ते मोतीसींग व बत्तीराम.

,, १ चवथे मजल्या.....सीवसिंग.....

,, १ तिसरे मज.....जतनसिंग.....

८

रु. ४ चौकीदार वाडा शुक्रवार गाा हवालदार

२ प्रथम चौकीदार विठोजी व दारकोजी

२ चौकी दरवाज्याची देवडीखालचे मजल्याची. देणे भवानसींग व धनसींग ( कार्तिक श. १७३४ )

•॥ बोळाचे चौकीदार

•॥ बाजीरावसाहेबांचे दिवाणखान्याचे चौकीदार

तुळशीबागवाले } हेटकरी चौकीदार { श. १७१२ मार्ग.  
स. १७९० डिसे.

रु. ८४० देणे लोक हेटकरी वगैरे शहर पुणे येथील चौक्यांस आहेत त्यास रोजमरे याचे आकार पो दुमाही पोटगीवा खर्चास.

७१८ हेटकरी लोक

१२२ गाडदी

तुळशीबागवाले } { श. १७१८  
स. १७९६

रु. १०० श्रीमंत रा. बाबासाहेब यांजकडील जामदार वगैरे यांस इनाम.

—

प्रकरण ११ वें

## संकीर्ण



वकिलीची परीक्षा

श्री

मार्गशीर्ष शु. ३ शके सर्वजित नाम संवत्सरे

तीर्थस्वरूप राजमान्य राजश्री तात्यासाहेब वडिलांचें सेवेसी अपत्ये बालके अनूचे दोन्ही कर जोडून त्रिकाल चरणांवर मस्तक ठेऊन शिरसा.नमस्कार विज्ञापना तागायत कार्तिक वा ३० रविवार पावेतो आपलें आसीरवादेंकरून मुक्काम मुंबई येथें सुखरूप असों.विशेष कालरोजी सदर अदालतींत सरटिफिकीटे देऊन रुजू झालों. यंदा परिक्षेस उमेदवार मंडळी ५४ आहेत. परिक्षेस लिनिट साहेब बसणार. येथील सर्वत्र कामगार लोकांच्या भेटी वगैरे घेतल्या. त्यांचे म्हणण्यांत यंदा फार कठीण परिक्षेस उतरणे असे आहे. उद्योग व प्रयत्न फार करीत आहे. यश देता परमेश्वर व आपला आसीरवाद. यंदा फक्त आदालतीमाा परिक्षेचा धाट आहे, कारण मागील सालीं फार गैरशिस्त परिक्षा जाहली. याजकरितां सर्वत्रास कोणास भरवसा नाही. उदयिक परिक्षेस प्रारंभ होणार. रोजचा माा सविस्तर विनंतिपत्रांत निवेदन करीन. राजश्री वामनरावजी अजून ठाण्याहून आले नाहींत. सायंकाल-पावेतो येतील असें आहे. परंतु यंदा साहेबापुढें कोणाचें चालेल असे दिसत नाही. कळावे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. ( चि. )

श्री

तीर्थस्वरूप राजमान्य राजश्री तात्यासाहेब वडिलांचें सेवेसी

आपत्ये आनूचें दोनी कर जोडून चरणांवर मस्तक ठेऊन सिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना ताा मार्गशीर्ष शुा ८ रविवारपो वडिलांचे आसिरवादेकरून सुखरूप असो विशेष यंदाचें सालीं परिक्षेचें मान फारच कठीण आहे. कारण लिनिट साहेब याचे मनास कोणास पार पाडण्याचे दिसत नाही. पेंस्तर सालामुळें यंदा लोकास फारच इजा आहे. त्यातून गोरनर कौसलास रपोट करून फोर्जाट साहेब



यांस आणविले त्यास ते तर फारच जिकीर करीत आहेत. येथील सर्व कामदारा-  
चेंहि म्हणणे कीं असी परीक्षा कधीही जाडली नाही. यांतून पार पडणारे उमेदवार  
५४ पैकीं दोनचारच दिसतात. येथें शिरस्तेदार वगैरे कोणास परीक्षेमधें घेतले  
नाहीं. सर्व जातीनेच पहात आहेत. कळावे. श. १७६९ (चि.)  
रवाना मुंबई.

### गुळसुंद्यास बंदुका

तुम्हीच येथे याल तेव्हां ज्या बंदुका येथे आहेत त्या पाहाव्या आणि तुमचे  
पसंत पडेल ती न्यावी. हाली ज्या राहिल्या आहेत त्या भारी आहेत. हलकी बंदूक  
राहिली नाही. वै. वा १४ [श. १७५०] (गुळसुंद्याहून पुण्यास चिपळूणकरांकडे).

चिपळूणकर	}	कवाईत	}	श. १७६४

“ आपली गाठ पडली नाही. कवाईत पाहण्यास गारपीरावर स्वारी गेली  
होती. ” श. १७६४ तात्यासो. चिपळूणकर ह्यांस पत्र.

### पुण्याचे लोक

“परंतु तेथें सुधारले लोकांचा सहवास नसावा आणि पुण्याचे लोक चांगले  
चालीचे नाहीं सवव दोन चार महिने कांहीं सहवास तुटायवा” (तात्या सो. चिपळू-  
णकर यांस नाशकाहून कृष्णाजी कचेश्वर ओक ह्यांचें आलेलें पत्र श. १७७५ )

राजे शिरके यांजकडून गहाण ठेवलेल्या गावाची वहिवाट करण्याकरितां  
चिपळूणकर यानीं मोरो बापूजी गोरे यांस ठेविलें, त्यासंबंधींचा करार—

१ पुण्याहून दुसरा कारकून पांचगांवचें वहिवाटीस आल्यानंतर कागदपत्र  
व शिल्लक व मोर्तब व सनद त्यांचे स्वाधीन आपलें पत्र पाहून करूं.

२ चाकरी इमाने इतवारें दगलबाजी न करितां करूं.

३ पुण्याहून दुसरा कारकून पाठविला नाहीं आणि वहिवाट आमचे हातून  
घेतल्यास सालिना वेतन रु. ५० भोजनखर्च खेरीज करून तुम्ही आमहांस द्यावें.

४ शिल्लक आपले घरीं पांच रूपांवर जास्ती ठेवणार नाहीं. खातरजमेची  
लायक असामी साहूकार पाहून त्याकडे ऐवज जमा करीत जाऊं आणि जितका  
ऐवज जमा होईल, त्याची पावती आपले जवळ बाळगूं, आणि साहूकार याचे घरीं  
तुमचें नांव ऐवज जमा करून शिल्लक बाकी रकमेचा झाडा राखीत जाऊं.

सावकाराचें नाव पुण्यास लिहून पाठवूं.

५ अखेर सालीं पुण्यास येऊन पांचगांवचा कच्चा हिशेव तुम्हांस समजावून देऊं.

६ वसुलाचे कामावर शिपाई असामी एक अगर दोन असेल त्याचा रोजमरा दरमहा रु. २॥ प्रा दरमहा सिलकपैकीं देत जाऊं.

७ तुमचे परवानगी खेरीज सिरके यास एवज देणार नाहीं. दिल्ली असता मजुरा देऊं नये.

८ पावती खोतास दिल्याखेरीज नक्त व गला घेणार नाहीं. वगैरे

चिपळूणकर } मुक्काम	काशीच्या प्रवासाचे मुक्काम	}	श. १७४८
			इ. १८२६
कामथडी—	फा. शुआ १	अमरपागंज—	फा. वा ४
रामटेक—	,, २	मुकुंदपूर—	,, ५
कुरईचा घाट—	,, ४	पणुनाथगंज—	,, ६
गणेशगंज—	,, ७	मोहोगंज—	,, ७
धुमा—	,, ८	हजमजगंज—	,, ८
सिंगपुरी—	,, ९	कठडा—	,, ९
नर्मदा—	,, १०	लालगंज—	,, १०
जंबलपूर—	,, ११	री...वासणी—	,, ११
घासलपूर—	,, १२	मिरजामुरामपूर—	,, १२
नर्मदेचा घाट		आसी—	,, १४
संजयगंज—	,, १५		
गोजवाडा—	,, वा १		
मेहेर	,, वा २		

### गव्हर्नरसाहेबांची पाठवणूक

“मेहेरवान गोरनरसाहेब लवकरच जाणार तेव्हां त्याची विदा येथून पारसी मोठमोठे दुकानदार व सरंजामी व पेनसीलवाले व बडे लोक सावकार याणी करावी. त्यास सर्वांच्या नांवें पट मुंबईस जाहला आहे. त्यांत मोठमोठे पारसी तेथील दुकानदार याणी लुच्याइनें आंकडे दहा हजारपासून पंचवीस हजारपर्यंत टाकिले आहेत, त्यांत देतील ते देवोत, परंतु यें सर्वत्रांस दाखवण्याकरतां

एका दो रोजांनी सरकारवाख्यांत मजालस होणार असें ऐकतो. तेव्हां येथे मजालस करून याद सर्वत्रांपुढें टाकावी आंकडे भरून घ्यावे असा बेत जाला आहे. त्यास तूर्त येण्याचा बेत लांबणीवर घालावा. मागाहून लिहून काय होईल तें पाठवीन. मला येथें बोलावणें आल्यास यजमान येथें नाहींत म्हणोन सांगेन व मी जाणार नाहीं. ” (कृष्णाजी हरि यांचें दाजिबा चिपळोणकर यांस पत्र आ. शु. १२ श. १७४९.)

कालचे पत्रांत मजकूर लािा त्याप्रमाणें याद आली व कालच बोलावणी सर्वास होऊन मजलस रा. लक्ष्मणराव माणकेश्वर यांचे घरीं जाहली व बोलावणी माणकेश्वर यांचा कारकून करीत होता. आपलेकडे बोलावणें आलें होतें त्यास सांगितलें कीं वडील येथे नाहींत. नंतर त्यांनीं सांगितलें कीं तुम्हीच यावे. त्याजवर त्यास धिंवारलें कीं कारण काय. त्याणें सांगितलें कीं, गोरनरसो विलायतेस जाणार त्या प्रकरणीं कागदत्र काहीं माणकेश्वर याजकडे आले आहेत सर्वास ते समजावें याजकरतां बोलावणी होतात. याप्रो सांगोन गेला व पुन्हा दोन प्रहरीं बाळाजीपंत दादा याजकडून शिध्या व माणकेश्वर यांचा कारकून मजलसींतून बोलावण्याकरतां आला होता. त्यास सांगितलें कीं माझे पायास फोड जाहला आहे. पाय दुखतो चालवत नाहीं याजपुढें येत नाहीं व पाय हळीं दुखतो हेंहि आहे. त्याजवर तेथें यादीवर आकडे मोठमोठे गृहस्थाचे पडले त्याचा तपशील.

२००० बाळाजीपंत दादा.

२००० माणकेश्वर.

५० नारायण दीक्षित.

१७५ त्रिविक्रपंतभट अमीन

७५ बाबाजी भिडे

४००० भाऊमहाराज.

१००० आण्णा समशेर.

१७५ भय्या राजे वहादर.

१२५ वासुदेव शिवराम.

.....सर्वांनीं आंकडे घातले व आपण घातले नाहीं तर बाळाजीपंत दादांस नीट वाटणार नाहीं. मुख्यत्वे त्यांनीं व दमढेरे याणींच ही गोष्ट उत्पन्न केली आहे. आंतून आपण आहेत. बाहेर नांव मात्र माणकेश्वर यांचें आहे. (चि.)

## सत्यनाथपूर

र. २००० कोंडोजी बाजी गाडगीळ देणे येमुनाबाई गाडगीळ मुा वाई सत्यनाथपूर. (तु.)

सत्यनाथपुरी—वाईचे मोरभट चिन विश्वनाथ लेले यांना चिपळूणकर यांनी सत्यनाथपुरीतील घर विकलें श. १७३४. (चि.)

## सत्याग्रहाचा नमुना

वाटणी व्हावी याजकरिता आम्ही वैशाख वा १० दशमीस जाऊन उपोषण अडीच प्रहर पावेतो केले. नंतर या वाडयांत येऊन अस्तमान जाला. असे तीन दिवसपर्यंत जाले. परंतु वाटणीवीसी पहिला दिवस आहे. चिरंजीव आनंदराव याचे लग्न अद्यापि जाले नाही. व केशवराव याचा व्रतबंध जाला नाही. व चि. अंबूचेहि लग्न झालें नाही.....(चि.)

## नारळीचा रस

.....याने तीन सालचे कराराने म्हणजे शके १७८१ परियंत करून घेतली आहे. त्याजविसी लोखंडे यानी हरकत केल्यावरून मी खावंदाकडे अर्ज केला असून आखेर फर्स्ट मेहेरवान असिस्टंट साहेब बहादूर यांचा हुकूम अर्जी नं. ५१२० ता. ६ जुलै सन १८५७ इ. स झाला. त्याप्रमाणे सदरुद्दु बागेंतील झाडें नारळीचा रस काढण्याकरिता माझे तावी झालीं. त्याप्रमाणे त्या झाडाचा रस काढण्याचा मालक मी असून त्याचा रस काढण्याची वहिवाट माझी आहे. हल्लीं सरकारातून कावसजी नवरोजी पारसी यानी ता. १ जानेवारी सन १८५८ पासून रस घेण्याचा मक्ता केला आहे. यास्तव नारळीचा रस पांच शेर परयंत खपा पुरता ठेवून बाकी रस मक्तेदार पारसी यास विकत द्यावयाचा अशी समजूत रघुनाथ हरी चिपळूणकर यास मामलेदार हवेली याजकडून मिळाल्यावरून चिपळूणकर यांसपासून मी पूर्वी झाडें पेशजी शके १७७७ साली नारळीचा रस काढण्याकरिता घेतली सबब चिपळूणकर यानी मक्तेदारास हुकमाची समजूत देली. त्याप्रमाणे पाच शेर खपापुरता ठेवून बाकी रस उत्पन्न होईल तो मक्तेदार यांस विकत देण्याविशीं कबूल असून मक्तेदार यास रस देण्याला गेलों असता ते घेत नाहीत असे आम्हास सांगितले. तेव्हा तो माल शिल्लक ठेविला आहे. त्याचा नास मक्तेदार घेत नाही सबब होत आहे. याजकरितां खावंदांनी मक्तेदार यांस समक्ष बोलावून

रसान्वा निरक सरकारचे मरजीस येइल त्याप्रमाणे ठरावून देऊन रस पारसी यास घेण्याविशीं हुकूम व्हावा. (चि.)

### गव्हर्नराविषयीं

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री दाजीसाहेब चिमळूणकर स्वामींचे सेवेसी पोष्य शंभूराव कृष्ण पटवर्धन मुा जंजीरे मुंबई. कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरि येथील कुशल ता आश्रीन वद्य १३ पावेतों वर्तमान येथास्थीत असे विशेष आम्ही आपली मार्गप्रतीक्षा येण्याची पुणे मुक्कामी केली परंतु आमचा लाभकाल नाही अस्तु. दीपवालीपर्यंतही राहाणार होतो परंतु गवरनर यांची स्वारी लवकर जाणार यांजकरता निघून आलो हल्ली येथे आल्यावर गवरनर साहेब यांची भेट घेऊन मौजे कोरेगाव ताा चाकण पो वाडे हा गांव मोबदला देण्याविशी याद लिहून दिल्ली आहे पेशजी गांव तुम्हास पाहिजे तो पाहून पुणे नजीक सांगावा म्हणोन जाहलाच होता त्यावरून हा गांव पसंत करून याद लिहून दिली आहे. वडील आसीरवादेकरून हुकूम राखीनसन साहेब याजकडे लवकरच जाईल. तेथून चवकशी होऊन आल्यानंतर भोगवटियास सनद सरकारांतून करून देतील. बडोद्याचे रिजिडंट उलियेम साहेब येथे आहेत. गवरनर मालकम साहेब आल्यानंतर भेटून जातील त्यांची दोस्ती फार आहे. तेहि पंधरा वीस दिवसांत येऊन पोहोंचतील अशी येथे खबर आहे. गवरनर अलपिटं साहेबहि ते आल्यावर दो चार दिवशी जाणार अशी खबर आहे. उलीयेम साहेब बडोद्याचे यांची मेहेरबानगी आपल्यावर आहे, फार लोभ हल्ली करितात. त्याजबरोबर जाऊन तिकडील कामे धारल्याप्रो सीध करणार श्रीगजाननचरण व वडील आसिर्वादे बडोन येतील आम्ही कांही मजकूर चिरंजीव कुशाबाजवळ बोलिलो होतो तो मार आपणास त्यांनी निवेदन केला असेल. घरी चिरंजीव वया आहे तिचे समाचाराविशी व हरशेकविशीं मी ल्याहावे असे नाही उपरोधिक दिसेल.

चिरंजीव राजश्री कुशाबा यास शंभूराव याचा आसीर्वाद. विनंती उपरि इकडील मार दाजी सो यास लािा आहे त्यावरून कळेल तुम्ही दाजीसाहेबपासी गडी ठेविला आहे तो अबदागिन्या आहे याजकरिता तो गडी आम्हाकडे पाठवावा. उन्हाळा दिवस आहे आबदागीर धरावयास पाहिजे म्हणोन लिहिले आहे त्यास तो गडी पाठवावा सर्व मजकूर बडोद्यास गेल्यावर लिहीन साहेब फार लोभ करितो

ही खूण समजावी. पत्र कोणास दाखवू नये हे आसिरवाद. चिरंजीव तात्या व आप्या सो यांस आसिरवाद. (का. शुा ३ शके १७४९) (चि.)

पेशव्यांसाठीं तांदूळ

रु. २०० नारायण भट वैद्य मौजे सांजई कााबुरवाड ताा नेरळ प्राा कल्याण तांदळाचे खरेदीवाा गुाा धोंडो विश्वनाथ दाा जवाहीरखाना (श. १७००) (तु.)

घडणी

रु. ११ नेवासें खातें पाा मार येथील घडणी चिमणाजीपंत वगैरे यांनीं केली नाा एकवेर्जी त्यावाा ( १७०४ )

५ हुजूरचे कारकून तात्या साटे नाा एकवेर्जी यास घडणी बाा ( १७२० )

२५० श्रीपतराव बापुजी देणें हुजुर पोल्यांतून मिरजेस उसणे घेतले होते ते दिल्ले ( १६७० ).

जमा

किल्ले पुरंधर

रु. २५००० रु. किल्ले पुरंधर. किल्ले मजकूरचे वेगमीस सरकारांतून दिल्ले नांमे श्रीमंत पंत प्रधान व्वाा नांना फडणीस ( १६८९ )

९००० किल्ले पुरंधर दरवाज्याचे इमारती बाा राघो नारायण कर्वे याजकडे वरात १५००० पोा वसूल ( १७०० )

सरकार मागणी. दुसऱ्या बाजीरावाची कारकीर्द

२४ रु. पालखीकडे. जुन्नरचे कामगिरीस सरकारांत मागितली. त्यास पालखी येथें लागती. याजकरतां भोयावाा पैका दिल्ला बाा याद भोई आा ८ दर ॥० प्रोा एक रोजा रु. ४ येणेप्रोा सहा रोजा रु. २४ रोख हस्तें जनार्दन गोपाळ लघाटे ( १७१९ चैत्र )

बाळोजी कुंजीर

६० रु. देणें बाळोजी कुंजीर वरातेच्या वगैरे बोलण्याचे

घाट व तळीं

श. १७०१ सालीं जेजुरीचें तळें बांधलें त्यास १०००० वर खर्च आला. तो पेशव्यांनींच केला असावा. कारण :

श. १७०६ मध्ये ३३६० रु. खर्चून प्रवरा नदीला वांट बांधला.

५००० रु. जमा मिा वा ९ जेजुरी येथें तळ्याच्या इमारतीबाा ऐवज सरकारांतून महादेव भट सारंगपाणी यांजकडून देवविले रु. १०००० पो (आश्वीन) (वैद्य)

बोरघाटचें तळें १६८१ व ८२ सालांत बांधलें. सुमार ५०३० रु. खर्च पडला आहे.

१०० आबा जोशी परशरामकर याजकडून क्षेत्री पाण्याची तळी बांधविली त्याज पोा ठरले रु. २०० पो रोख पाठविले हस्ते खुद ( श. १७३५ भाद्रपद) (वैद्य)

श. १६८१ साली तुळापूर येथील पायऱ्यांबद्दल १२००० रु. सरकारी पोत्यांतून खर्च पडले आहेत.

वैद्य } { श. १७२२ ज्येष्ठ  
स. १८००

७॥. वाड्याबाा खंडणी देणें जरीपटकेवाले पुरंधरे क्षेत्रास खंडणी पडली रु. ७००० पौ. खाजगत वाड्यावर ठराव रु. १५ पौ मोघम दिले. घडणी माघारी येते म्हणून. ता कृष्णभट गाडगीळ.

वैद्य } { श. १७२२  
स. १८००

१० खंडणी खर्च बावधनच्या शेताबाा देणे पानशे तोफखाने ठराव रुपये २० पौ निम्मे वाटणी शके १७२२ कार्तिक

वैद्य } स्वभाव { श. १७६५ वै.  
स. १८४३

८॥ नुकसान खर्च कंदिलाचे गलास पानसे यांजकडून आणलें होते त्यापैकी १ गलास फुटला सबब नवा खरेदी करून दिल्हा तो गलास भिंगाचा

खाजगीवाले } { श. १७१२  
स. १७९०

जमा रु. ७८॥ वस्ता गमावल्या स्वारींत त्याबाबत.

रु. १० चवरी सटवा कामट्यानें गमावली.

,, ५० नीमचा जावजी जमदाडा.

- „ ७ मोती देवाचे नागाचे रामभट गोरे यानें गमावलें त्याची किंमत.
- „ ७॥ चमच्याबाबत.
- „ ४ कढईबाबत.

१। माणसाकडून तपेले गमावलें होतें त्याचा पैका माणसाकडून घेऊन तपेलें घेतलें पुढें गमावलेलें तपेलें सांपडलें तेव्हां माणसाचा पैका माघारा देणें पडला तो खरेदीकडे खर्च लिहून दिल्या असेवा ८८॥९ दर १॥॥= प्रो. एकूण. ( खा. ) श. १७११

८= जमा. फ्रोक्त कोठी पो गा बाळा खटपट्या यानें स्वयंपाकाकडील चमचा लोखंडी हरविला त्याबाबु सुा नामे घरखर्च बुडखर्च तसलमातीचे ऐवजपैकी रु. १२ सरकार सरबतखाना दाल-चिनिचे (वैद्य)

### इंग्लिशाच कडक अंमल

माघ शु. ७ ला महाली जाहीरनामा लागला कीं इनामदार मोकाशी कर्दे माणूस आहेत याणी सिपाई ठेवून रामोसी यांची बातमी रोजचरोज साहेब लोक पास समजावीत जावी हे कोणी न करील तरी इनामें सरकारांत जप्त केलीं जातील. हा जाहिरनामा मीच महाली समक्ष पाहिला व महालकरी याणीं आम्हांस समक्ष ताकीद दिली; की तुम्ही सिकें नािा वहिवाट करतां त्यास बंदोबस्त राखावा न झाला तर तुमचा वसूल बंद होईल. ....

( बोरवाडी ताा माणगांव येथून जनार्दन भट गोरे यानीं चिपळोणकर यांस लिहिलेलें पत्र माघ शु. ७ श. १७४९. )

३३= सरकारांत व नानाकडे व मुत्सदी यांस द्यावयास सुपारी व सुरण पा. त्याची किंमत सरकारांत खर्च घातली सा जमा.

॥॥= सरकारचे जासुदास सिधा दिल्या त्याची किंमत सरकारांत खर्च लिला ते जमा. ( श. १७०५ माघ )

३० रु. देणे गंगाधर जोसी पत्रिका केली सा रु. ४० पो सरकारांत लिला रु. १० बाकी. ( क. सु. )

घरांतील सर्व जिजसांची मधून मधून मोजदाद करण्याची चाल अनुकरणीय आहे.



१४। रु. श्रीनिवासपंत कडूसकर यांचे कारकीर्दीत मोजदादीस कमी,  
पितळी दागिने वगैरे ( १७०४ )

८३ घरखर्चखातें खारवा छत्रीस हात १॥. छत्र्यांचा उल्लेख क्वचित्  
येतो ( श. १७०४ ).

५२।-। सनदा लिहणावळ म्हणून नावें पडले आहेत. श. १७०५ (खा.)

५० रु. धर्मादायखातें बाबुराव बोडस यांनी कोंकणांत आपले गांवीं पाट  
बांधला त्यावा देविले ते ज्याजती लागतील ते बोडसानी घरगती  
करावे. श. १७१२ आश्वीन व १० स. १७९० (तु.)

३ रु. धर्मादाय देणें भागीर्थिबाई देशपांडी प्राा कोहीर इचीं तीन मुलें  
सिद्दी हमाम यानें कैदेंत घातलीं तीं सोडणें सा. श. १७०५ (तु.)

आणखी निराळ्या दिशेनें मदत केल्याचीं उदाहरणेहि सांपडतात.

### पुण्याहून मुंबई

पुण्याहून मुंबईस जाण्यास पांच दिवस लागत. एका पत्राप्रमाणें शनिवारी  
पुणें सोडलें तो मनुष्य रविवारी खोपवलीस आला; सोमवारी पनवेलीस, मंगळ-  
वारी साष्टीस आणि बुधवारी रात्रीं मुंबईस जाऊन पोचला. (चि.)

रु. २१७ भोजनखर्च—वाईचे मुकामी दहा पात्राची नेमणूक असतां खाशांची  
स्वारी आली तेव्हां वीस पात्रें होत होती सा दहा पात्रांचा भोजनखर्च लिहून  
नेमणूकेत जमा केले असत पौष वा १ ते वैशाख वा १ पावेतों मुदत माहे ४

६० तांदूळ कैली ॥॥॥ दर ८।० प्रॉं.

२४ जोरी कैली ॥३ दर ८।१ प्रॉं.

६ गहू कैली ८१ दर ८८२ प्रॉं.

७॥॥ डाळ तुरीची कैली ८१ दर ८८२ प्रॉं.

४ डाळ हरबन्याची.

१ मीठ.

३५ तूप.

( पुढें फाटलें आहे ). ( वैद्य )

### सरकारचा घड्याळजी

१ रु. घड्याळची सरकार गुा सीताराम ( १६९५ श्रावण ). हा घड्या-  
ळची वेणीराम नांवाचा कदाचित् असेल. कारण

१ रु. निळकंठ महादेव देणे वेंणीराम घड्याळची घडेल १ खाना जेजुरी नगरखान्याकडे. श. १६८७ कार्तिक. (तु.)

वैद्य } { श. १७३५  
इ. १८१३

१ रु. खिजमतगार निा सूर्यनारायणशास्त्री यांस पुत्र झाला म्हणोन सांगावयास आला त्यास ( श. १७३५ कार्तिक )

१ रु. हुजरे निा पंतप्रतिनिधी दिपवाळीत तेल वगैरे आणले त्यांस  
५। रु. देहेनगी राघोबादादा दमढेरे यांची स्त्री प्रसुत झाली तीचे समाचारास गेली सा पुतळी १ आ. वा १३ श १७३५.

वैद्य } ऐतिहासिक { श. १७३५  
इ. १८१३

४ रु. माघ वा ३० श. १७३५ स्वारीबरोबर बातमीचे कामावर पो तेव्हां रोख नासीकास जाता

वैद्य } { श. १७३४  
इ. १८१२

रु. ५ इनाम शिष्य भाऊ याजकडील आा ४ भाऊस खानसंध्येचे वेळीं कामकाज लागते. तेव्हां परवानगी लावावी लागते शिष्यासी काम पडते सा देणे.

वैद्य } { श. १७३४  
इ. १८१२

१ रु. बद्दल मुशाहिरा बालरोड जासूद स्वारी सरकारची कोकणांत गेली तेव्हां बरोबर बातमीस दिलहा त्यास खर्चास दोनमाही पौष ता माघ पो रु. ८ दर ४ प्रो सिवाय जास्त १ बाहेर स्वारीत महागाई असते सा जाणोन १ मुकामी आल्यावर दरमहा ४ आडे त्या प्रोच ( श. १७३४ ).

चिपळूणकर } { श. १७४८  
इ. १८२६

यानंतर तीर्थरूप आप्पाकडून पत्र कालच आलें. त्यांतील मजकूर कीं भरमदास दुल्लभदास यास गायकवाड सरकारांतून आमचे स्वाधीन गुमस्ते सुद्धा कार्तीक शुा १० केले. रोज बारा रुपये घेत असतो. कार्य करून लष्करच श्रेष्ठ.

चवथार्ह सरकारांत घावयाचा करार केला आहे व मुंबईहून हुकूमही तेथील साहेबास राजश्री राघोपंत यांनी घेऊन पाठविला आहे ( पत्र गोविंद गणेश निजसुरे यांचे कार्तीक वा १२ )

चिपळूणकर }

{ श. १७४०  
स. १८१८

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री मोरोपंत जोशी श्रीवर्धनकर स्वामीचे सेविसी पाो रंगराव कारकून पेटकरी पेट बुधवार शहर पुणे साा नमस्कार विनंती वि पेट मजकूर येथे तुमचे घरी विराड करून यमुना कसवीण राहिली होती ती मृत्यु पावली तीची जिनगी भाड्या ऐवजी तुम्ही ठेवली होती. भाड्याचे र. १२ त्यास सरकारातून चौकशी करता भाड्यापुरताच ऐवज उत्पन्न आहे असे चौकशी अंती झाले सबब भाड्याचे ऐवजी तुम्हास दिल्ली असत. तुम्हाकडे चीजवस्त वगैरेचा लढा यमुना कुणवीणीविषयी राहिला नाही मिा मार्गशीर्ष शुा ३ शके १७४० ब्रह्मान्यनाम संवत्सरे.

श. १७६८ साली चिपळोणकर य'स गोपाळ गणेश निजसुर यांनी ९ राजाळवार्ची पाने पाठवून तीं खवत नाहीत, वड्या कराव्या, फार गोड होतात असे कळविले आहे.

तुळशीबागवाले }

{ श. १६९४ ज्येष्ठ  
इ. १७७२

२८०० अनुपराम गोपाळदास वद्य १२ शनिवार (चैत्र १६९४)

इंग्रजी चावुकस्वारांकडील भरण्यास.

२३०० जमा पुणे खाते

५०० शिल्क पैकी

२८००

चिपळूणकर }

{ श. १७५२  
इ. १८३०

सरकारी जाहीरनामा ऐसाजे जाहीर अकबरी ते जाहीर खबर प्रगट केली आहे. त्यांत सरजॉन पिटर ग्रँट साहेब येथील सुप्रीम कोर्ट जुडीकेटरचा आपला जडजपणाचा अधिकार स्वतां सोडतात सबब त्यास सन्मान पत्र देण्याकरितां मुंबई येथें

राहाणार लोक यांनी एकत्र मिळावे, असा मजकूर आहे म्हणोन हानरेबल गवनर साहेब बहादूर इन् कौन्सिल वाजीप जाणून मुंबईचे व मुंबई इलाख्यातील राहाणार लोक यांस कळविण्यांकरितां जाण करितात जे सर ज्यान् पिटर ग्रॉट साहेब यांजवर पिर्यादी केल्या आहेत त्याचा जाव करावयाकरितां किंग कौन्सल म्हणजे पादशाही दरबाराहून हुकूम होऊन सर जॉन पिटर ग्रॉट साहेब यांस मुंबईहून परत बोलाविलें आहे. ता. १३ सप्टेंबर सन १८३० इसवी मुकाम मुंबई.

चिपळूणकर }

{ श. १७४५  
इ. १८२३

१-। तोफखान्याकडे दारु बारास ८८॥. (विष्णुमंदिरीं श्रीलक्ष्मीची स्थापना पुणें मुक्कामी श. १७४५ सालीं झाली त्या वेळीं)

र. २ हनाम तोफेचे प्यादे लग्नाचे दिवशीं आणले ८ त्यांस दर १० प्रो. (श. १७४७)

१-। इनाम तोफेचा शिपाई ( काकूबाईच्या उत्तरक्रियेच्या प्रथम दिवशीं ) (खा.)

एका चिद्योऱ्यावर खालील मजकूर आहे.

तोफेचा शिपाई बाा आा १ यास प्रथम पुसाव कीं तुम्ही ब्राह्मण भोजनास यावें. तो नाही म्हणाला तर सिधा द्यावा तांदूळ ८८। पीठ ८८। तुरी ८८८९ येणें प्रमाणें शिदा द्यावा. मशारनिल्हे तूप गूळ मागतील त्यास सिरस्ता नाही. परवानगी घ्यावी म्हणोन सांगावें व घरकोठींतून द्यावा खर्च लिहिते वेळेस रास्ते यांचें घरीं कीर्तनास गेले सबब तोफेचा शिपाई आा १ यास सिधा.

सरकारी शिपायांचा खाजगीकडे उपयोग

जमा ३८० रु. प्यादे व जासूद सरकार परभारे कामगारीमुळें आदा जाले ते

२०८ गुा नारायणदास सावकार मुरलीदास वल्लभसुंदर यांचे घरीं जासूद कामगारीस आहेत त्यास आदा जाले ते जथे चंपाजी नाा वगैरे

( श. १७०३ ) (तु.)

१ सरकारचे भोई सौ माईस आणावयास पंढरपुरास पाठविले होते त्यास हस्तें राघोबा. (वैद्य.)

चिपळूणकर }

{ श. १७५३  
स. १८३९

एसखान्यांतील शिपाई खाजगी नोकरीस

॥ देणें फरासखान्यांतील शिपाई आः ३ देवडीवर पाहान्यास ेातेः  
त्यास इनाम

चिपळूणकर } रिती तिजोरी } श. १७४२  
इ. १८२०

पेनसालीची ऐवज आज दोन महिने तर कोणास येत नाही कारण येथे हाली बाबरे साहेब कलकटर झाले आहेत त्यास जामदारखान्यात ऐवज सिलक नाही. दोन महिन्यांचें पेनसील एकदा मिळाले.

चिपळूणकर } श. १७४६  
इ. १८२५

सरकार दौलत मदार कंपनी इंग्रज बहादूर राजश्री दाजी गंगाधर चिपळूनकर यांचे चिरंजीवाचें लग्न नाशकास जात आहे. त्यांस समागमे डोल्या सुा १० वोझ्याचीं तटें सुा ४० चाळीस व हत्यारबंद मानसे आा १५ व बिन हत्यारी आा ५० व किराणा वगैरे कापड येणेंप्रमाणें जात आहे. त्यांस मार्गी मुजाहीमन होता जाऊ देणें आणि पुनः येऊ देणें यास मुदत माहे दोन छ. २५ आप्रैल पावेतो. पुढे हे दस्त गैरमंजूर करणे.

ता छ २४ माहे फेपरवारी सन १८२५ इसवी रारा कलकटर हापीस पुणें.

चिपळूणकर } इंग्रज सरकारकडून पेनशन } श. १७४६  
इ. १८२४

सालीना रु.

१ रघुनाथ सदाशिव थत्ते १२००

२ रामचन्द्र विश्वनाथ गोखले २०००

३ बाजी बल्लाळ पटवर्धन ५००

( त्यांच्या मातोश्रीचा व बंधूंचा हिस्सा ह्यांत होता. )

४ गोपिनाथ शाल्की वार्डेकर ३००

हीं बैठीं वेतनें चांदवड छापी रुपयांत मिळत

५ मोरोपंत आप्पाजी दामले १०० हाली सिका

हें पेनशन चिपळोणकरांकडे गहाण होतें. ( श. १७४६ ).

इंग्रज सरकारचा कारभार

“ इंग्रजी दरबारांत पैसा खात नाही असे म्हणतात परंतु सगळा खोट-

साळ कारभार जाहला आहे तो मार पत्नी लिहितां येत नाहीं.”

( जनार्दन भट गोरे यांचे चिपळोणकर यास बाणकोटाहून पत्र )

साहेब मुषफक मेहेरबा(न!)करमफर्माय दोस्ता ज्यान वार्डीण साहेब बहादूर  
डिपुटी यजंट जिल्हा दक्षण

अजीज दील एखलास रामचंद्र पाडुरंग ढमढेरे सलाम बादज सलाम आके येथील खेरखुषी तागाईत छ १७ सवाल पावेतो जाणून आपली शादमानी कऱ्मी करून दील आराम करीत असल पाहिजे. दीरवाक राा वासुदेव बापुजी व कृष्णाजी हरी चिपळोणकर यांसी आम्हाकडे रुपये १००२४॥॥ येणें म्हणुन सरकारांत यादी दिल्या वरून सरकारची पत्रें आली येथीयांस तीर्थस्वरूप कैलासवासी अणा-साहेब यासी लढाईचे आगोभर आठ पंधरा दिवस मशारनील्हे पासून फौजेचे खर्चाप ऐवज घेऊन स्वार सीबंदीस देऊन पुढें श्रीमंतांचें स्वारीबरोबर वडील निघोन गेले. मागे कंपनी सरकारचा अमल होऊन फौजेचे खर्चाचा व जातीचा सरंजाम सरकारांत जप्त केला नंतर येक वर्षानें फौजेचे खर्चाचा सरंजाम सरकारांत ठेवून जातीचा सरजाम कमालबेरीज वीस हजार रुपयाचा चालू केला त्याचा आकार फारच कमी सबब उत्पन्नावर खर्चाचा निर्वाह न होतां नवे कर्ज जाहाले आहे. व फौजेचा सरंजाम चालत होता त्या भीस्तीवर असी लोकाची कर्जे घेऊन स्वार सीबंदीकडे खर्च केला व दुसरे दौलतदार याची ही व्यवस्था असीच जहाली ते देणे सरदार लोकास देण्यास ताकत नाही असे समजोन सरकारानी मेहेरबानगी करून कोणाकडूनही देवविले नाही असा प्रकार आहे. शके १७४२ चे साली वडीलानी चिटी सदरहु रकमेची लीहून दिरुही असें चिपळोणकर याचे लिहीण्यांत आहे त्यास मशारनिल्हे पासून सन समान अशरीनचे पुढें कर्ज घेतले नाही व त्यास वसूलही पावला नाही श्रीमंतांचे स्वारीबरोबर आणासाहेब होते त्या कार्ली मेहेरबान अलपीस्टन साहेब बहादूर याणी दौलत संबंधें कर्जाची ईजा होणार नाही असे अश्वासन दिल्ल्यावरून पुण्यास आले व पुढेही मेहेरबान गोरनर साहेब याणी समक्ष बहतेक सांगितले नंतर गोरनर साहेबची स्वारी विलायतेस जाते वेळेस वडी-छानी सुंबई सुकामी अर्ज केल्यावरून पेशजी प्रमाणें अश्वासन दिल्ले त्याप्रमाणें आजपर्यंत ईजा जाहाली नाही दौलत संबंधें फौजेचे खर्चाचे ऐवजावीसी याद देतात त्यास तो ऐवज सरकारानी कोणास देविला नाही ज्यादा काय लिहीणे प्यार म्मेहग्रत असो दीजे हे कीत्तव्रत.

चिपळोणकरांचें म्हणणें आमचा ऐवज फौजेकरतां घेतला नाही. खासगत खर्चास घेतला.

ता. २ जून स. १८३२ रोजी वार्डनसाहेबानीं चिपळूणकर यांस कळविलें कीं आमच्या मते ऐवज फौजेकरता दिला आहे असें होतें.

राजश्री कुशाबा चिपळोणकर विनंति विशेष.

राजेश्री विनायक दीक्षित गोडबोले तपकीर ओळींत राहतात यांचे जामीन सरकारांत दहाबारा हजार रुपये पर्यंत ध्यावयास असामी कशी आहे येविषयी लिहून पाठवीले पाहिजे. साहेबांचे हुकुमावरून लिहिले असे. ता. ७ माहे फेब्रुवारी १८३२ लोभ कीजे हे विनंति.

भिमराव अनंत शिरस्तेदार.

दीक्षित मशार निव्हे हे पतीनें व्यवहार चांगला करितात. मोठे थोर असे नजरेस येत आहे. साहेब जामीन घेण्यास मुकत्यार आहेत. ता. ८ फेब्रुवारी सन १८३२ इसवी.

कल्याण सुभेदार }

{ श. १७०५  
इ. १७८३

६७॥— मौजे चिकणवर ताा अंबरनाथ सालमजकूर प्रो.

२१ ।० छ २४ गुा कुळे

८८= नामा भोईर

३ ।० इंग्रजांची बाकी रु. ६। पो

४॥= सालमजकूर पो

तिकडील आधिकोत्तर मजकूर कांहींच कळत नाही. मेहेरबान गवरन साहेब यांची प्रकृत बिघडली होती म्हणून ऐकिले होते त्यास आतां कशी आहे व साहेब प्रस्तुत कोठे आहेत व मेहेरबा (न) मलकम साहेब बाहादर येण्याची बोलवा बोलतात येविसीचे व घरगुती वगैरे कांहींच वर्तमान कळत नाही.

चिपळूणकर ( श. १७४७

आशीवरील आप्पासाहेब यांचे संस्थानची नेमणूक कांही एक जाहली नाही. सरकारातून बार्हसाहेबासही खर्चास येत नाही वडिलांचीही सरकारातून नेमणूक नाही पदरमोड करून आहे. संस्थानाचा ठराव होऊन खर्चास मिळेल असे दिसण्यांत येत नाही वडिलांचे म्हणणें आहे कीं, आमचे बरोबर देसी येतो असे बोलतात परंतु येणे होते असा भाव नाही.

( तात्या चिपळूणकर यास गं. रमाबाई चिपळूणकर यांनी काशीहून श्रावण शुभा ११ शके १७५५ रोजी पाठविलेले पत्र. ) (चि.)

भोरस आणखी जाऊन बंदोबस्त करावा तरी तेथे कामगार सारेच रुपये खाणार ( तुकाराम गोविंद यांचे पत्र फाल्गुन शके १७६९ )

पैशाखेरीज कोणतेही काम भोर मुक्कामी व्हावयाचे नाही असा विचार येथे आहे. ( राघो विनायक जोशी यांचे पत्र शके १७७२ ) (चि.)

### साहेबाची दलाली

अजम दानीली साहेब बडोद्याचे कामावर गेला. त्यांचे म्हणणे पडले की मला पांचशे रुपये द्यावे. मी तुमचे कार्य करून देईन. मजकडून कार्य न जाहल्यास सावकारी निशा परभारी देतो.

चिपळूणकरांस नित्सुन्यांचे पत्र माघ शु. ४ श. १७४७.

### दाजीबा चिपळूणकरांचे वजन

येथे पाछाई कोडतात तेथील पंचाईत मनास आणीत नाही. बडेसाहेब यास अर्जा दिली असतां चापलीन साहेब याणी केलें तें येथे मनास आणावयाचा शिरस्ता नाही.....आपण जातीने येथे आला असतां समक्ष बडेसाहेब यांची गांठ पडलीयास भिडेमुळे कार्य जाल्यास होईल.

मुंबईहून गणेश हरी बर्तक यांचे पत्र.

जोशिया नीसबत बहादर सन १८१९

### कुपणी सरकारांतून

कौलनामा बेसमी वीरंतपाकालसेठी साकीन राजोली हाल वस्ती कसबे सोलापूर यास लिहून कौल नामा ऐसाजे सोलापूर पैकी साकरबावडी स्थल बागा-येत जमीनेत नवे सदर पेट वसाऊन अब्बादी करितो म्हणून नवसाल कौल सम-थीष केले करीतां बराय दरखास्त खातरेस आणून पेट वसावणेस कौल देऊन हुकुम केले तपसील.

१ सदरी साकरबावडी स्थल जमीन १। पावशेरासी साले हाल कुलवार फैसला प्रो ४५॥ साडेपंचेताळीस रुपये आठ आणे सीका रुपयेस पट्टा मोकरस करून दिला आहे त्याप्रो ९ साल पावेतो सदरी ऐवज सालबसाल देत जाऊन नवे सदर घरा बांधून पेट वसावणेचे आहे. या बेरीज शिवाय जास्ती पट्टी व घर तेरगी बगैरे काहीं वसूल घेणार नाही.



२ पेट बसावणेस जुलाई वर्तक कोमठी बनीया चीलर खुषबाष लोक वगैरे कोणी येऊन घर बांधून बेपार केलिया साले हालपासून ९ साल पावेतो त्या लोकांकडून सारा घेणार नाही कौल चालवील जाईल दाहा साली नंतर बीराड आवर पेट मवाफक तीर्त वसूल करविल जाईल.

३ नवे सदर पेट बसावील आहे म्हणून कुंपनी ईलाखा गांव बगांवाहून ही बेपारी जुलाई बनीया वगैरे लोका येऊन घर बांधून कौल चालविणें म्हणलिया तैसे कौल देणें जरूर नाही अगर तैसे कौल दिलिया ते कौल पहील राहणेचा गांवांत किती किती बीराड देत होत कीं ते ऐवज इकडे वसूल करवील जाईल.

४ सरकार ईलाखेचा गांवगाना वर्तक बेपारी यांनीं सावक आपण राहणेचा गांवांत मामुल देणेचा तीर्तही देऊन इकडेही सदर नवे घर बांधलिया सदरी प्रो कौल चालवील जाईल. लेकीन मुतलक सावक असल ते जागा सोडून इकड कौल पेटेस राहणेचा समयीष केलिया वीलकूल आसरा देणें गरज नाही.

५ पेट बसावणेस लोकास आणावे तर मोगलाई व नीपाणी पटवर्धन वगैरे दिगर इलाखेचा लोकास आणून पेट वसविणेचे आहे.

६ सदरहु स्थलची जमिनेस मोकरर पावळते तीर्ता सालवसाल तुमचा हातातून देणेचा आहे सीवाय कौलाणी केल्यावरी तफरीक करून वसूल करणें गरज नाही कौलनामा प्रो चालणेचे आहे.

७ कौल अखेर झालेवर पेटेचा सेटीपणाचा वतन इनाम तुम्हास मोकरर करून द्यावे म्हणून मारुज केला सबब तुम्ही आणून दील्ले सवाल पटी प्रो तसेच तुम्हास सेटीपण मोकरर करून दील्ले आहे. नऊसाला कौल अखेर झालेवरी चालवीणेचा तपशील.

१ गांव सादीलवारपैकीं मुशाराबद्दल रुपये १० दरसालीना

१ रयत लोकाकडून वतना दरसालीना

•। मागवाले कोष्टी व मोमीण व साली धणगर वगैरे दर घरास रुपये

८= कीरकोळ अडाण घरास दर घरास

•। वाणी बाणगर वगैरे दर घरास

१ चांभारावर जुती जोडा दर घरास १ किंमत •। प्रो कलम दरसालीना

१ चीलरा गाठोडी भुस जीनसचे मोटास १ मुठी घेणेची

१ लग्न व पाटदामा रयेताचे घरीं जाहल्यास दर लग्नास व पाटास

लग्नास	उडकीस
३ उत्तम असामीस	१
२ माफक असामीस	॥०
१ कनिष्ठ असामीस	॥०
६	२१

येणेंप्रमाणें चालवील जाईल.

- १ तेत्याचे दर घाणास दररोज तेल वजन ८८९ टाका प्रो चालवीणेचे  
 १ तांबोळीचे दुकानास दररोज पान २५ प्रो.  
 १ फसकी बागवान व माली वगैरे लोकांनीं तरकारी आणलीया १ मुठी.  
 प्रो घेत जाणेचे.

४

जुमला ८ कलमाप्रो कौल अखेर जाहल्यावर चालवीले जाईल.  
 जानीब तारीख २६ माहे जून सन १२२९ फसली  
 सही ( इंग्रजी )

कलेक्टर

(३) हिसेव कारखाना वाडा नजीक गौतमाळ वगैरे क्षेत्र श्री त्रिंबकेश्वर सुमाई सने सैवान मया व अल्फ. एकंदर खर्च २६३०॥॥॥ रु. गवंड्याचा पगार दरमहा रु. ९ पासून १५ रु.पर्यंत आहे व पैसे चुकते करतांना एक महिन्यास सामान्यतः १ दिवसप्रमाणें कारकुनी म्हणून कापून घेऊन बाकी पैसे दिले आहेत. उ.

५१।- राणु दमाजी माहे ४८३ पो वजा कारकुनी रोज ४। बाकी माहे ३८२८॥॥ दर १३

गड्यांचा पगार दरमहा २॥ पासून ७॥॥ रु.पर्यंत दिलेला आढळतो. खांतही कारकुनी म्हणून महिन्याला एक दिवसप्रमाणें कापलेला आहे. उ.

२। रु. सटवाजीं सूर्याजी रोज ८९ वजा कारकुनी रोज ८। बाकी रोज ८८॥॥ दर ७॥॥

पुढें दगाडांचा तपशील पहा.

३०१८॥॥ दगड गुा बेलदार वगैरे

११४॥॥ ऐन खरीदी खार्णीतून काढले सुा ५०३४

वजा बाद सर्वाई सुा १००८ बाकी सुा

४०२६ दर शेंकडा रुपे ३ प्रो रु. १२०॥॥

पैकी वजा कारकुनी दर सेकडा सा ५ प्रो

२९॥॥॥ वालु गुा बेलदार टोणगे सुमार १२४३

टोणग्यांचा दर शेंकडा १। व २॥॥ रु. आहे व ह्यांत ही कारकुनी म्हणून  
१॥॥॥ रु. कापले आहेत.

१०. पोलाद सुतक्याच्या तोडी घडावयासी वजन पक्के ८८१.१३॥  
दर ८८१॥॥ प्रो.

३९॥॥॥ भिंतीचे पायाचे खणीत काम गुा बेलदार

३९८॥॥ मातीचे हात १४२८॥॥ दर शेंकडा रु. २॥॥

॥॥॥॥ मुरुमाचे हात २७ दर सेकडा ३

२८॥॥॥ खड्याचे हात ५८॥॥ दर शेकडा रु. ३॥

४१॥॥॥

पैकी वजा दस्तुरी दर सेकडा रु. ६ प्रो रु. २८-१ बाकी :

१ भिंतीचे पायांत माती दरडीची ढासळून पडली ते माती  
काढावयासी टोणगे गुा बेलदार सुमार ८२ दर सेकडा  
रु. १। प्रो.

२३॥॥॥ विटा पक्या सुमार १२०००

२१ ऐन खरीदी दर हजारी सा १॥॥

२॥॥॥ भाडे दर हजारी रु. १० प्रो रु. ३ पौ.

१४॥॥॥ कवले सुमार ८५०० दर हजारी रु. १॥॥ प्रो.

१८६॥॥॥ भाडेखर्च दगड सुा ५०३४ वजा रेजगीच्या गाड्या  
सुा ६८९ बाकी सुा दगड ४३४७ दररोज दर गाड्यास  
खेपा दररोज सुमार १४ प्रो माहे १०८१०॥ दररोज दर  
गाड्यास रु. ॥॥ प्रो. सा १९३१॥ पौ. वजा कारकुनी  
रोज ८१-१ घा रु. ६॥॥॥॥ बाकी रु.

३६॥३॥ गुा ईसमल तेली रेजगी व कातक गाडी सुा १ मुदत  
माहे १८२०॥ दसरोज का ॥॥ प्रो. रु. ३७॥३॥ वजा  
कारकुनी रोज १॥ रु. ॥॥॥ वाकी.

५९१ चुना सोळुले चोसरी फन्याचे मापे कैली खंडी ४५॥४॥३॥  
चुन्याचा भाव दर खंडीस १२॥ व १३। रु. प्रमाणें आहे. एवढ्या चुन्याला  
मसाला येणेंप्रमाणें—

२॥॥॥ गुळ वजन ८॥५॥॥०

१॥॥॥ कात ८८७।

२८॥॥ डीक वजन ८१५॥०

२॥॥॥ ताग वजन ८॥३

॥॥॥ हिरडे कैली ८॥॥॥॥

१०।-।

॥॥॥ तैळ चुन्यावरील माणसाचे हातापायासी लावावयासी व  
चुन्याचे चाकास वोगणास वजन ८८३॥१५

### हत्यारें

०। सिलेखाना खर्च भवानी तरवार इची मूठ बांधली त्यास रेसीम.

२॥॥॥ कमाण व तीर खरीदी घेतले.

५८-॥ बंदूक नवी केली देणें घनाजी लोहार सिरढोणकर.

२॥॥॥ तोफ पंचरसी १ ( इनाम गांव मौजे चिरनेर ).

८॥॥॥ देणें सिकीलकर खासे निमच्यास सिकील केली सबब

०। टीकाराम याजकडे सरकारची बंदूक आहे तीची दागदोजी  
करावयास मजुरी दिल्ली ती टीकारामाचे आघांत सन समानांत वजा पडली आहे.  
हल्ली दौलतसिंग ह्यानें सांगितलें कीं बंदूक सरकारची सबब रोख दिल्ली.

३४ आषाढमासी श्रीमंतांकडील ब्राह्मणभोजनाचा मक्का केला होता त्यांत  
कसर राहिली ती. ( खा. )

१ पन्हाळ्याकडील महाराजांचे हुजरे तीळगुळ घेऊन आलें होते त्यांस

१ पनत्याचे महाराजांनीं तीळगुळ पाठविला त्याजबद्दल खीजमतगारास

(खा.)

### रंग

॥॥॥ पळसचे फुलाचे रंग केला त्यास चुना पक्की वगैरे. (क. सु.)

जंगल

धादी किले सुधागड येथील घेऱ्याचे रानांत व माहाली गांव गन्नाचे रानांत  
आकडाचा कारखाना लाऊन लाकडे तोडावयास गुा १.

कारखानदार याजकडे सांगोन साल गुा प्रो रामवा देऊन दर ठराऊन  
दिश्टा आहे त्याप्रो साल मजकुरी आकार होईल त्यांचे ऐवजी रु. ५०० पाचशे  
सरकारात घेतले त्यास लाकडे येणेप्रो तोडावी. सागवानी व रायवल मिलोन येणेप्रो

१ खांब

१ गज्या

१ कड्या

१ वासे

१ गोलवासे

१ तक्ते बुंदाड्याचे

६

एकूण सहा डाग लिहिले आहेत त्याप्रो तोडून गुदस्ताचे दराप्रो किल्यां-  
तून कारकून व सिपाई येऊन मोजून देतील त्याचा आकार होईल तो सदरद्व  
पांचशे रुपयांत बजा घ्यावा बाकी ऐवज निघेल तो सरकारात घ्यावा. कदांचित्  
तुमचे देणे पांच पन्नास रु. राहिल्यास पेस्तर साली लाकडे तोडून घ्यावी. येणे  
प्रो ठराव करून पुणे मुकामा आलाहिदा सनद मामलेदार किले मजकूर यांस  
दिल्ली आहे ती त्यास देऊन ते रान दाखवितील त्या रानांत कारखाना करणें.

१ राघनाक महार याने कोळशाचे भट्टीचा कारखाना पत्करून रान मोक-  
दस याजला न पुसतां शेतकीचे तोडिले. ( चिपळूणकर )

१०. बाजे खर्च रानास वणवा लागता तो विझवावयास.

१४॥ मजुरी खर्च मंदाकिनीच्या रानात तोडिले सोटे १८०.

१॥० घोड्यास नालबंदी केली सबब

१॥० चौबंदी घोडी ३

१॥० दुबंदी घोडी ३

८८॥ एकबंदी घोडी १ (क. सु.)

१॥० देणे जासूद पुण्याहून दस्तक इंमजाकडील कोटलिबाचे सत्रेस  
जाणेकरतां आणविले. सा.(क. सु.)

खासगीवाले }

{ श. १७२१  
इ. १७९९

१० कारकुनीबा देणें दीनकरपंत करंदीकर तांसगांवचे ठाण्यांत स्वार  
१० चाकरीस आहेत त्याचे सालगुदस्ताचे कारकुनीबा राबती सा १ प्रो.

दरबारखर्च सरकारचे पोतनीसास पटणचे स्वारीची कारकुनी देणे दर-  
राउती रु. ४ दुसाला देणे स्वार १७ रु. ६८ पो वजा कारकून स्वार १ रु. ४  
बाकी स्वार १६ रु. ६४ पो. धारवाडचे मुक्कामी गुा राघो कृष्ण गोगटे सा  
१७ बाकी ४७ पो सूट रु. २४ बाकी ठराव गुा बाबाजी नारायण गोगटे  
पोतनीस रोख २३ रुपये.

तुळशीबागवाले }

{ श. १७२०  
इ. १७९८

१४७५ प्रांत पुणे देणे रामचंद्र गोसावी पैठणकर यांचे कापड सरकारात  
घेतले. त्याची वरात जाली त्याबाा रामाजी बापुजी कडून. १५ दिवसाचे मुदतीने  
देविले. हल्ली तो ऐवज मारनील्हेस दिला.

खाजगीवाले }

{ श. १७११  
इ. १७८९

२ रु. जमा काकवी सरकार हिंसा वजन कचा १०॥ पैकी मिरजेस पा  
८१ बाकी ८४॥ पैकी वीकली वजन कचा ८१  
१ रु. खर्च सरकारांतून रावतावर वर्गण घातली त्याजबदल.

तुळशीबागवाले }

{ श. १७०९  
इ. १७८७.

१॥=॥० खासगताकडे कातगोळ्या केल्या त्यास सामान.

८-॥० लवंग ८८८१; १- जायफळ ८८८१; ८-॥० वेलदोडे  
८८८१; १ कस्तुरी; ८-॥० कात पांढरा ८८॥०

{ श. १७०५  
इ. १७७३

बाजारच्या उचापतीमुळें झालेलें कर्ज वराता काढून फेडीत असत.

३०००० रा. पंत प्रधान कर्जाबा वरात छ २२ सफर मि. पौष वा ८  
( १७०४ ) देणे गुा सेठ्या बाजारउचापतीपो गुा बापुजी वामन यांजकडे  
अरणा पोते चाल.

१५००० त्रिवक विनायक सुभे । कडून देविले ते जमा.

१५००० जमा बापुजी वामन याजकडून.

३००००

( तु. )

डाकतर

क. ॥० सरकार ताा करनाळा देणे रूपचंद परदेशी राा सार्ष्टी अंतोबा  
झाडतर याचे पागोटे व पत्र पोचवावयास पाठविला साा खर्चास. (१७०६ पौष )

पेशव्याचे शेत ( क. सु. )

२५ क. श्रीमंत राजश्री पंत प्रधान पो जमा कसवे कल्याण गुा कानोजी  
माळी खुद्द शेत पो नांवे खर्च माळी मार (१६८८ फाल्गुन)

( क. सु. )

१॥ इंग्रज आसामी २ कोकणातून पुणेयासी त्यास खर्चास दिले.

( क. सु. )

चिपळोणकरांचा घरखर्च

शके १६८२

घरखर्च

मास

नांवे

१००२। वैशाख

१५५४॥० ज्येष्ठ

१४०१॥= आषाढ

किरकोळ

नांवे

१५॥१- राहुटी करविली त्यास

२= सिलाई

५ खारवे २

६॥ नवार

५॥= कांदण्या

३॥- चासा व पारा दाजा

३७५= खाद्या पा २४

१॥॥ कमा

१ सिलाई माणुसिणीं

१॥ नवार बारीक

१॥ खारवा १

३ चासा १॥

॥ सुत व सुया

१५॥- श. १६८२ (चि.)

टीप—बेरजेचा व तपशीलचा मेळ बसत नाही.

## देवक्रुपि श्रीकृष्णाबाई

कार्तिक शुभा १५ शके १७५५

राजश्रियाविराजीत राजमान्य राजश्री रघुनाथरावतात्या यांसी भिकंभटशास्त्री भट आसीर्वाद येथील खेम ता॥ कार्तिक शुभा १३ पावेतो वर्तमान यथास्थित असे. वि॥ आपण पत्र शु. ७ चे मितीचे पाठवले ते शु. १० पावले. वे. विश्वनाथ दिक्षित अयाचित हे देवक्रुषीपणा करितात. याजकरितां येथे चोरी जाली. सबब त्यास तेथे त्याची रवानगी करून देण्याविसी विस्तारे लिहिले त्याजरून भटजीकडे गेलो त्यांस मजकूर समजाविला नंतर त्याणीं उत्तर केले कीं आठ दिवसाचे आंत चोरी जालेली असती तरी हटकून माघारी आणतो परंतु या गोष्टीस पंधरा दिवस गुदरले तरी मोटा प्रयत्न करून पाहावा. मजला तेथे जाणे म्हणजे पांच रुपये आगोदर घेथे पाहिजेत कारण गडी घोडे व सिंध्या व पायाळ बायको बराबर शेतली पाहिजे तेथे गेल्यानंतर तुमचे घरी माझी राहण्याची सोय नाही बाहेर विराड करून राहू. तेथे पर्यंत आमचा खर्च चालवावा व चोरी सापडल्यावर चतुर्भांश मी घेईन असे त्याचे बोलणे आहे व येथे वहिवाट पाहिण्यास चौघांचा उद्योग करितां एकाद्यास गुण येतो एकाद्यास येत नाही असे आहे तरी याचे मज्जन करून उत्तर येईल त्याप्रमाणें भटजीची रवानगी करून देऊं कळावे. बहुत काय लिहिणे लोभ करावा हे आसिरवाद.



## मुलीच्या लग्नाची आतुरता

मुलीस सहावे वर्ष लागले आतां यंदा लग्न जमल्यावां... उडील वर्षावर ठेवण्यास ठीक नये खर्चाची सोय कशी तरी करून करणे प्राप्त... ..येथे एक बापू गाडगीळ याचा मुल आहे. त्याची मुंज झाली नाही. मुंजे चत्रांत करतील. मुहूर्त म्हणावे तर माघांत प्रशस्त

(पौष वद्य २ शके १७५१ सोलवें कुशाभ चिपळोणकरास पत्र.)

रामोशी

काल निघालो तो वेदूळजवळ चार घटका दिवस राहतां घर्मशाळेसमोर आलो. तो अडीचशे रामवशी यांचा घाला गावावर येऊन सचीवाकडील सिपाई यांस बराबर मारामार चालली होती आम्ही तसेच पुढे येऊन सिवरे याची वाट सोडून सिवापुरास आलों. देवाने पार पाडून रात्री सर्वांचा समाचार आबांनी घेतला. सुखाने होतों. पंतांचे सिपाई जकातदार यांस फार मारले. दोनसे रुपये गांवापासून घेतले. बंदुका वगैरे शिपायांच्या घेतल्या. भाकरतुकडड होऊन चौहोकडे पाचपन्नास माणसें येऊन मग जमा होऊन निघोन डोंगराला ससेवाडी सिंदेवाडीचे वर गेले.

( रघुनाथ सदासीव यत्ते यांचे पत्र शके १७५१ अ. शुभा १० )

पत्रावरील पत्ता

चिरंजीव राजभी बळवंतराव नाना यत्ते यांस पुण्यास बुधवारांत नाना फडणीस यांचे समोर हौदाचे पूर्वेस यत्ते यांचे वाड्यांत प्रा। कीजे ते नसल्यांस चिरंजीव राजभी रामराव तात्या चिपळोणकर यांनी हा लखोटा ते जेथे असतील तेथे प्रा। करावा.

## बुंदेल्यांचा वाडा

१ सौ. कासीबाई-बुंदेल्याचा वाडा रामराव विष्णू यांचे घराजवळ आहे तेथे.  
( हळदकुंकवाच्या बोलावण्याच्या यादीतून )

## वर्णनशैली

स्वामींनी बहुता दिवशीं स्मरणपूर्वक आशिर्वाद पत्र पाठविले. ते पावोन आनंद जाहला तो लिहून कळविण्यास आसक्तता नाही. कारण की, बेनूचा जो बत्स त्याते मातेचा सिध्द बळ असतां तो जसा क्षुधेनं पीडीत झालो त्यातें

मातादर्शन होऊन दुग्धपान होऊन क्षुधेनें पीडीत जालेला तृप्त होतो त्याचे जसे कोणी प्राणीमात्र वर्णन करूं सकत नाही तदनुसार मजला आसीर्वाद पत्र स्वामीनी लिहिले ते पाहून आल्हाद जाला तो मी लिहून कळविण्यास योग्य नाही. ऐसेच सदैव पत्र लिहिण्यास आशोत्तर होऊन सांभाळ करण्यास योग्य स्वामी समर्थ आहेत.

( विसाजी लक्ष्मण जोशी नेवासे यांच्या पत्रातील उतारा )

### साक्षी समन्साचा नमुना

श्री

रावसाहेब मुघफक मेहेरवान करम फर्माय दोस्ता दाजीबा चीपळूणकर  
सलमहु

अजीसोब मेस्तर ज्यान अद्रीब दडकेप साहेब बहादूर इस्कोयर ज्यज्य पुणे व सोलापूर सलाम वा आजद सलाम अकी येथील खैरीयत जाणोन आपली शादमानी हमेशा कलमी करीत असीलें पाहिजे दीगर दीनकरराव देव याचे दागीने मोत्ये बगैरे याची चोरी जाहली त्याबद्दल कोडतात काम सुरु जाहाले आहे ऐसी यास देव याचा दाणा मोत्याचा एक चोरीस गेला तो आपण पाहिला होता व त्याचे मासल्याचा दुसरा दाणा मोत्याचा आणले पासी आहे असे देव याणी जाहीर केले याजकरिता आपणास लिहिले आहे तर आपणापासी देव यांचे मोत्याचे दाण्याचे मासल्याचा दाणा आहे तो घेऊन देव याचा मोत्याचा दाणा पाहिला होता त्याचा मार सांगण्याकरिता शेशन कोडतात आले पाहिजे रवाना ता २ आगटोवर सन १८२७ ज्यादा काय लिहीणे प्यार मोहोबत असो दीजे हे कीतावत

(सही इंग्रजी) जज्य

### टक्के व रुक्के

३ रुक्के = १ पैसा.

आळ्यावर रुक्के; आप्याची उमी रेष

४ पैसे = १ आणा.

आणि टक्यांचा आंकडा.

४ आणे = १ टक्का.

टक्के व रुक्के कसे लिहित हैं खालील उतान्यावरून समजेल-

एक टक्का व तीन पैसे

१०९ चैत्र शु। ३ श. १७५८

८३ देवस्थानकडे

१३ भाजी

८३ तीर्थाबद्दल

८३ पानें विद्यात्री

-१३ भोजनदक्षणा

८३ रामभट खरे . १० वांगड्या

८३ रामभट पेंडसे . ११६

८३ भास्कर शास्त्री

८३ रामचंद्र जोशी

८३ सुवाशीण

. १३

८६ गौरीकडे पूजेस सौ. ज्यानकावाई

. १३

१८९ टके

हापीसचाल व सुरती रुपया एकच नाही.

१०४॥=॥ शुा ११ शुक्रवार (चैत्र श. १७५८) गुा राघवचार्य हस्ते  
रामभट खरे रोख

५३॥ सुतीं हा ५५८=॥ पो वजा बटा सीका केला त्याजबदल  
दर ३॥ प्रो हा १॥= बाकी सीका

५१॥ हापीसचाल हा ५५ याचा सीका केला बटा दर ७ प्रो  
वजा ३॥-॥ हा बाकी सीका

१०४॥=॥

बट्याच्या दरांत दुप्पट अंतर आहे. दोनहि व्यवहार एकाच दिवशींचे  
आहेत. ह्यावरून सुती व हापीस एकच चलन नव्हे असें दिसते.

. ११ मीती वा ४ हापीसचाल वीकरी हा ५० दर १ प्रो  
नरम छापी केले त्याबद्दल

११॥ भोजनदक्षणा पारण्याच्या दिवशीं

१॥=॥ ब्राह्मण आा १३ दर आा टके . ११ प्रो टके ६॥  
व सुवाशीण आा १ दर . ११ प्रो एो टके ७  
दर ४॥.

८= कीरकोळ टके . १३

११-॥

१ पुढील मजकूर विपणनकर दसरांतील आहे.

## रुक्का

## स्वर्च

३ रु. सदरहूचें व्याज ताा फाल्गुण अखेर शके १७५६ पो माा माहे ४७११  
 दरमहा दर रुपयास रुके ४॥ प्रो टके ४१९ प्रो एकूण आकार टके  
 २६। दर ५ प्रो पा रु. ५। वजा सूट रु २। बाकी.

नाण्यांचा बाजारभाव (श. १७५७ आषाढ)

८२॥॥ रु. श्रीबटा खो सीका वीकरी

५॥॥	शुा	३;	६०	रु.	दर	९॥॥
२९॥॥	शुा	५;	३००	" "	" "	९॥॥=
१८	शुा	१४;	२००	" "	" "	९
३॥॥	बा	३;	४६।॥	" "	" "	८
१२।	वा	३०;		" "	" "	९
१॥॥	शुा	१४;	४।=	" "	" "	११
८८॥	शुा	१४;	८॥॥	" "	" "	१०

१॥ नीरमळ चांदवड व हापीसचाल वीकरीबाा बटा

१ वा २ रु २०० दर ॥॥ प्रो

॥॥ वा ३ रु ५० " १ "

बगैरे

## होन

खरीदी करून खासगीवाले यांजकडे बाळंतवीड्यावर नेला त्याजबद्दल  
 रोख चांदवड.

## टक्का

२९८॥॥ कोंदण कोम बाळाजी तांबोळीण इजला खुर्द्यावर आगाऊ दील्ले त्या-  
 पो खुर्दा वसूल गुा आनाजी धुमाळ

१८-॥ मीा वैशाख शुा ४ ञ दील्ले रु ३०८॥॥ पो वसूल माहे  
 गुा जमा आहेत टके १०५ दर ४॥॥ प्रो एो रु २१॥॥=॥  
 बाकी येणे आठ रु दीड आणा पो वसूल हीा शुा १ गुरुवार  
 ताा शुा ११ रवीवार पो टके ४४ दर ४॥॥ प्रो ९।॥ रु  
 पो वजा १८=॥॥ कसर जमेकडे आगाऊ रु दील्ले त्याबदल  
 बाकी जमा रु

१०॥॥ वद्य ३ शनवार कीरहे रा ३० खुर्चावर पो वसूल ही मीती  
मार पासून दररोज टके ४ प्रो ता वद्य ३० शुक्रवार प्रो  
टके ५४ दर ४॥ एो रा १११-॥॥ पो वजा पेहाजी वैशाख  
मासी रा ३० दीलहे त्याचे कसरबावद येणे ते वजा ॥=॥  
बाकी जमा.

१९८॥॥

१॥-१ कसर जमा गुा कोदण कोम बाळाजी तांबोलीण गडकरी ईजल आगाउ  
वैशाख शु ४ स रा ३० दीलहे त्याचा करार दर रुपयास ॥० टके  
ज्यास्त चावे ते जमा टके ७॥ दर ४॥॥ प्रो एो

शिक्षा, चांदवड व सुरती रुपये

चांदवड

सुरती

सीका

१६१३८॥ = १५५१८॥ = १४६९१॥॥

९७ लक्ष्मण वैकटेश देशपांडे यांजकडे कर्ज येणे त्यापैकी वसूल... पावती चांदवड

२९ चांदवड नरम छापी

४९॥ भातवडी वगैरे रा ५० पो वजा वटा दर शेकडा १ रु प्रो  
॥॥ बाकी

१८॥ बेलापुरी रा २० पो वजा वटा १॥ बाकी जमा

(श. १७५७)

साहेवास कज

२५० रु. बेलसो बाहादूर मीा शु १२ (वै. श. १७६२) रोख सुर्ती तुम्हा-  
कडे ऐवज येणे त्यापैकी वेकाजी मेहेरजी याचे दुकानीहून देवीले ते

इंग्रजी शब्दांचा शिरकाव

१॥ स्लेट खरीदी चीरंजीव केशवराव यास लिहावयास

आटकुल्या चोटकुल्या

४६ सोबे खाी खरीदी सोन्याचे घागन्याचा करगोटा आटकुल्या चोटकुल्या सुधा  
वृजन तोळे तीन दर १६ प्रो एो रा यासी.....घागन्या  
सुमार.....व आटकुली दोन व चोटकुलें १ एो सुा

हातमोचे पायमोचे

१॥= मोचे सुती खरीदी हाताचे व पायाचे सुमार ४ (श. १७५७)

## किरिस्तंम

६० जोखी वीन लुईस फरासी कीरीस्तंम मीति शुा ७ (श. १७६४ आषाढ)  
बाा खत

## इंग्रजी बुक

८॥ खरेदी बुक आनंदराव यास इंग्रजी

॥० आनंदराव इंग्रजी शाळेंत जातात त्याबद्दल देणे पंतोजीस (श. १७६४)  
दरमहा. ह्याच वर्षी आनंदरावाचें गर्भाधान झालें  
मामले म्हणजे तालुका नव्हे. मामला आणि तालुका हे निरनिराळे  
विभाग होत. उ.

राजश्रीया वीराजीत राजमान्य राजश्री राधोपंतदादा गुण्ये स्वामीचे सेवेसी  
पो कृष्णाजी काशी फगेरे देशपांडे कुलकर्णी मामले हमजाबाद तालुके अंजनवेल  
सुकाम नीजामपूर.....

## पेठ तोफखाना

२५ मीरसाहेब अलीसयदे वाा पेठ तोफखाना काा पुणे.....खत साधे कागदावर  
वगैरे (१७५७ श.)

## आटपाडी येथील पाठकांचे कागदपत्र

## अमृतराव नाईक निंबाळकर

या टाचणांत सुमारे पन्नास ५० कागदांचा परामर्श घेतला आहे. यांपैकी  
बरेचसे कागद अमृतराव निंबाळकर नाईक यांस लिहिलेलीं पत्रे आहेत.

हा निंबाळकर वठारकर निंबाळकरांपैकी दिसत नाही. बाळाजी बाजी-  
रावाच्या पत्रावरून (२१) हा राज्यांतील एक मातबर सरदार असावा असें वाटतें.  
तसेंच, तो शिंद्यांचा सोयरा होता. काय नातें होतें तें समजण्यास पत्रांत साधन  
नाही. (२१). अमृतरावाची शिंद्यांशीं सोयरीक असावी असें मानण्यास दत्ताजी  
ब जनकोजी शिंदे यांच्या पत्रांत आधार मिळतो (२९). हीं पत्रे स. १७६७ च्या  
जूनमधील असून त्यांत २०० स्वारांबद्दल बारमाही तैनात ६०००० साठ  
हजार रुपये, पालखीकरिता १००० एक हजार आणि हत्तींचा खर्च १०००  
एक हजार एकूण रुपये ६२००० बाळष्ट हजार दरसाल शिंद्यांनी अमृतरावाला  
देण्याचें कबूल केलें होतें.

अमृतराव नाईक ह्याचे अकलूज व भालवणी हे जहागीरीचे गांव होते.  
(५). अमृतरावास ही जहागीरी मोंगलांकडून मिळाली असावी (३०).

अकलूज व भालवणी या दोन परगण्यांत मोंगलाई व स्वराज्य असे दोन्ही अंमल असल्यामुळे जहागीरदार निसबत मोंगलाई यांस तीन तक्षीमा वसूल मिळत असे. बाकी स्वराज्याचा चौथ्याई ऐवज राहिला. त्यांत मोकासा ६० रु., सदाशीवपंत २० रु. व हुजूर २० रु. असें शेंकडा प्रमाण होतें (३०). याखेरीज दुतर्फा आकारावर शेंकडा १० प्रमाणे सरदेशमुखीचा हक्क होता. हा वसूल देशमुख व देशपांडे यांनी करून ज्या त्या अंमलदारास द्यावयाचा असे (३०). यामध्ये सदाशिवपंत यांस २० रु. मिळावयाचे आहेत. हा सदाशीव माणकेश्वर असावा असें श्रीनिवास प्रतिनिधीने आप्पाजी माणकेश्वरास लिहिलेल्या पत्रावरून दिसतें (३०).

हा वसूल करून देण्याबद्दल परगणे मजकूरचे देशमुख व देशपांडे यांस फत्तेसिंग भोसले व श्रीनिवास परशराम प्रतिनिधी यांची एकाच सालची व एकाच महिन्याची पत्रे आहेत. ह्यावरून फत्तेसिंग भोसले यांचा अकलूज व भालवणी या दोन गांवांवर अंमल शाहूच्या वतीने चालत असावा असें वाटतें. ज्या तहामुळे हा स्वराज्याचा हक्क मिळाला त्याचा उल्लेख सदहू पत्रांत केलेला आढळतो (३०).

साहोत्र्याचा हक्क सचीव पंतांचा हें सर्वांस ठाऊकच आहे. साहोत्रा म्हणजे शेंकडा ६ रु. हक्क. असें असतां अकलूज व भालवणी या परगण्यांत शेंकडा १॥ रु. प्रमाणें पंतसचीव घेत असत असें एका पत्रावरून दिसतें. सचीव ६ रु. घेऊं लागले त्याबरोबर रघुनाथ बाजीराव ह्यांनी त्यास पुन्हा तसें न करण्याबद्दल ताकीद दिली (२२). हें पत्र सन १७६१ मधील असून तें रघुनाथ बाजीराव ह्यांनै लिहिलें आहे. या पत्रांतिल “ नोहीगर ” हा शब्द लागला नाही.

स्वराज्यापैकी साहोत्राप्रमाणे नाडगौडीचा हक्क सदासीव येमाजी याचा होता. नाडगौडीच्या हक्कदाराला शे. २ रु. मिळत असत. हा नाडगौडीचा हक्क म्हणजे शे. ३ रु. अशी समजूत झालेली दिसते परंतु ती साहोत्र्याप्रमाणेच या पत्रावरून खरी दिसत नाही. हेंहि पत्र रघुनाथ बाजीरावाचें आहे व तें सन १७६१ चेच आहे.

अकलूज परगण्यांतिल मोकासा मालोजी नाईक निंबाळकर याजकडे सरकारांतून संरजामास होता. अर्थात् निंबाळकर सरकारस्वारींत चाकरीस होते.

हें पत्र रामाजिपंत नामा यांस चिंतो वामम देशमुख यांनी लिहिलेलें आहे. याचा सन बरोबर समजत नाही. ह्या पत्रांत मोकाशी याकडे रु. १५ आणि हुजूर वाबती ऐवज रु. १० दाखविला असून पैकी ५ रु. प्रतिनिधी व ५ सदाशीवपंत अशी फोड केली आहे. अशी व्यवस्था शाहूमहाराजांनीच केली होती असें या पत्रांत नमूद आहे. हें पत्र गोपाळ बल्लाळ कमावीसदार याला थोरल्या माधवरावांनी लिहिलेलें आहे. गोपाळ बल्लाळ हा शहाजी भोसल्याचा कमावीसदार होता. रु. १५ पंधराच्या ऐवजी हा कमावीसदार मोकाशी हक्काबद्दल वीस २० रु. वसूल करूं लागला. याजमुळे माधवरावांनी हें रागाने पत्र लिहिलेलें दिसतें. या पत्रावरून हा मोकासा शाहूमहाराजांनी फत्तेसिंगाकडे दिला होता असें दिसतें. चौथाई म्हणजे २५ रु. असें समजून त्या पत्रांत वांटणी केलेली आहे. म्हणून हें पत्र (नं. ३०) मधील पत्राशी विसंगत नाही. हुजूरवाबतीचा हक्क प्रतिनिधीकडे गेल्यामुळे प्रतिनिधी व भोसले या दोघांनी परगणे मजकूरच्या देशपांडे-देशमुख यांस मागे उल्लेखिलेलीं पत्रें पाठविलीं असल्यास त्यांत आता आश्चर्य वाटण्याचें कारण नाही. थोरल्या माधवरावांच्या पूर्वी बाळाजी बाजीरावाने अशाच तऱ्हेचीं पत्रें ह्याच कमावीसदाराला लिहिलेलीं आहेत (३१).

वर उल्लेखिलेला मालोजी नाईक ह्यास राणोजी नाईक निंबाळकर याची वायको राजसवाई हिने दत्तक घेतला होता. हा मालोजी पूर्वीचा जगदेवराव निंबाळकराचा मुलगा होता (६). हें पत्र सवाई माधवरावाचें स. १७८८ मधील आहे. यावरून अमृतराव नाईक निंबाळकराच्या पाठीमागून राणोजी नाईकाला जहागिरी मिळाली असून त्याच्यामागून हा मालोजी नाईक आला असावा. खानापूरच्या अहिल्याबाई निंबाळकर व अमृतराव नाईक निंबाळकर यांचा तंट्या होता असें एका पत्रावरून दिसतें (२०) व त्यामुळे हे नाईक खानापूरचें असावे असा तर्क करितां येतो. निंबाळकर यांस जहागिरीचा ऐवज जमीदारांकडून मिळत असावा (१५ अ). नानासाहेबांनी हें पत्र येमाजीपंताला लिहिलें आहे. येमाजी हा प्रतिनिधीचा मुतालीक होता. प्रतिनिधीच्या ऐवजी पेशव्यांनी हें पत्र मुतालिकांच्या नांवें कां लिहावें तें समजत नाही. बहूधा याच दिवशीं अशाच मजकुराचा हुकूम बाळाजी बाजीराव याने परगणे भालवणी येथील देशमुख व देशपांडे यांस सोडला आहे. ही जहागीर अथवा हा सरंजाभ दरसाल नवा करार होऊन देण्यांत येत असावा (१५ आ).



अमृतराव हा जरी भालवणी व अकलूज या परगण्यांचा जहागीरदार होता तरी कमावीसदारी तो पत्करीत असे. बोरगांव कसबे येलापूर येथील मोकासा पंच-प्रतिनिधीकडे आल्यामुळे पंत प्रतिनिधीनी आपल्यातर्फे याला कमावीसरदार नेमिले (१० व २६). २६ च्या कागदांतील तुकाराम नाईक हा कोण हे समजण्यास कागदांत साधन नाही.

अमृतराव नाईक आपल्या जहागिरीच्या जोरावर कांही गांवांच्या पाटीलकीचे उत्पन्नहि लुबाडीत असे असें दिसते. नं. १ च्या कागदांत अकलूज येथील पाटील सद्दोजी मोहिते याने आपले पाटीलकीचे उत्पन्न जहागीरदार जबरदस्तीने नेतात अशी पेशव्यांकडे तक्रार केल्यावरून बाळाजी बाजीरावाने सरकारचा कार-कून राघो भगवंत यांस पाठवून पुढील हुकूम होईपर्यंत पाटीलकीचा वसूल त्याला घेऊं देण्याबद्दल निंबाळकर यांस ताकीद केली आहे.

नेहमीप्रमाणें पाटीलकीच्या तंत्राचे दुसरे कागदहि ह्यांमध्ये आहेत. पाटीलकी वादग्रस्त पडली तर सरकार ती जप्त करीत असे; म्हणजे निकाल होईपर्यंत सरकार आपला कारकून पाठवून त्याच्या मार्फत पाटीलकीचे काम करून घेत असे. हे तंटे आपसांत पंचायतीकडेच निकाला करिता सोपविण्यांत येत. पंचायतींत निरनिराळ्या जातींचे लोक असत व कांहीं महत्वाच्याप्रसर्गां एका गांवांतील तंट्या दुसऱ्या गांवांतील लोकांवर सोपवीत. याला थळ नेमून देणें म्हणत. थळ निश्चित झाल्यावर पक्षकारांना थळपत्र करून देण्यांत येत असे (१७). अकलूज परगण्यांतील खंडाळी गांवच्या पाटीलकीचा तंट्या पडला असतां अमृतराव नाईक जहागीरदार व जमीदार ह्यांनी थळ नेमून दिल्याचा उल्लेख नं. ३ च्या कागदांत आहे.

पाटीलकीप्रमाणे कुळकर्णी वतनांचा वाद उपस्थित झाल्यास तें वतन जप्त करून कामगार कुळकर्णी म्हणून सरकारी कारकुनाची नेमणूक होई (२). हें पत्र अथवा हा हुकूम बाळाजी बाजीरावाची कारकीर्द असतांना सदाशीव चिमणाजी ह्याने दिला आहे.

एकाच कजासंबंधाने दोन निवाडे न होऊं देण्याबद्दल दक्षता बाळगण्यांत येत असे. एका खुनाच्या कामांत असें कां झालें असें योरल्या माधवरावांनी अमृतराव नाईकाला खुलासा करण्याबद्दल पत्र लिहिलें आहे.

“कजाया तो येक आणी निवाडे दोन जाले त्यास .....दुसऱ्या निवाडांत

होउन नावाडपत्र कसे जाले ते हुजुरास समजले पाहीजे. तर जमीदार हुजुर पाठवणे अगर कचे वर्तमान साकसूरत तुम्ही व जमीदारानी संशये न धरीता हुजुर लीहीणे जाणीजे छ २२ सफर बहूत काय लीहीणे ” (३ अ)

स्थळ नेमून दिलें म्हणजे तेथे हरदू वादी, साक्षीदार व ज्या गावचा कज्र असेल तेथील अधिकारी यांना नेमून दिलेल्या स्थळीं जावें लागे. स्थळ नेमून दिल्या-नंतर तेथील कोणत्या लोकांनी तंट्याचा निकाल करावयाचा हेंहि ठरविण्यांत येई. कुर्बली परगणे भालवणी या गांवच्या पाटीलकीसंबंधाने तंटा लारून खूनहि झाला होता. या कार्मी नरसिंहपूर येथील ब्राह्मणांनी त्याचा निकाल करावा म्हणून ठरलें होतें. ह्या दाव्यांत परगणा भालवणी येथील देशमुख य देशपांडे हे ठरल्याप्रमाणे साक्ष न देतां पळून गेले म्हणून त्यांचें वतन सरकारांत जप्त करण्यांत आलें (३). हें पत्र थोरले माधवराव यांनी अमृतराव नाईक यास लिहिलें आहे. या पत्रांत सरकारी घुगरीचा ऐवज रु. १२०० वाराशें जमा असल्याचा उल्लेख आहे. श्यावरून घुगरीसारख्या किरकोळ कराचें उत्पन्न सुद्धा सरकारांत वरेंच येत असे असें दिसतें.

हा तंटा निराजी व सदोजी पाटील यांच्यामध्ये होता. निराजीचा जामीन सरकारांतून घेतला होता. नरसिंहपूरच्या ब्राह्मणांनी तंट्याचा निकाल करावा असा सरकारी हुकूम असतांना जहागीरदारांनी निराजीचे भाऊबंद व जामीन यांच्या पायात ब्रेड्या घातल्या व शेत जप्त केलें व त्यांचीं मुल्लमाणसें घरांतून बाहेर काढलीं. या “खटकाळ” गोष्टीबद्दल पेशव्यांनी जहागीरदाराला दोष देऊन बिड्या काढून टाकाव्या, जप्ती खुली करावी व मुलामाणसांस घरांत नांदूं द्यावें अशी ताकीद केली. न्याय्य तोच निवाडा व्हावा असा सक्त हुकूम सरकारांतून झाला होता. “रास्ती निवाडा होये ते करणे ईनसाफास रुच्यायेत भांड मुरवत जसावी न धरावी एवीसी सरकारचे कारकूनास लीहीले असे.” (३ अ)

जहागिरीच्या अमलाशिवाय ठाण्याचा म्हणजे गांवाचा म्हणून एक दुसरा अंमल असे. या अंमलाची वर्गावर्गी सालोसाल करीत असें दिसतें. भालवणीचें ठाणें प्रतिनिधीचा मुतालीक येमाजीपंत यानें घेतलें होतें तें त्याच्याकडून काढून बाळाजी बाजीरावाने अमृतरावाला दिल्याचा उल्लेख नं. १२ च्या पत्रांत आहे. याच्या उलट कसबे येलापूर येथील ठाणें अमृतराव नाईकाकडून काढून प्रतिनिधींनी अमृतराव माने यांस १७५६ सालीं दिलें असें नं. ११ वरून दिसतें.

येलापूर हा गांव प्रतिनिधींनी अमृतरावाला नोकरीकरितां दिला होता. श्रीनिवास-राव प्रतिनिधी नं. ८ च्या पत्रांत म्हणतो “येलापुरचें ठाणें पेशजीपासुन तुम्हाकडे (अमृतरावाकडे) आहे त्याप्रमाणे करार केले आसे जमावानीसी सालाबादप्रो हजूर सेवा करावी.”

नं. १३ चें पत्र थोडें विचार करण्यासारखें आहे. हा नारो शंकर पंडीत प्रतिनिधी याचा देशमूख व देशपाडे परगणे भालवणी यांस हुकूम आहे. या पत्राचा सन सलाससीतैन मया अलफ म्हणजे इ. स. १७६२ हा आहे. १७६२ त नारो शंकर पंडीत प्रतिनिधी असल्याचें दिसत नाही. नारो शंकरला राघोबा-दादाने एक वर्षभर प्रतिनिधिपद दिल्याचें इतिहास सांगतो. इ. स. १७७३ पूर्वी राघोबादादा पेशवा नव्हता. यामुळे या पत्राची संगति लागत नाही.

येमाजी शिवदेव हा प्रतिनिधींचा मुतालीक होता तरी त्याच्याकडे पेशवे सरकारातून भालवणी जहागिरीतील कुरुली, शेलगांव व शेगांव या तीन गांवांचा मोकसा होता. या मुकासे गावाचा अंमल येमाजीचा कमावीसदार करील ही गोष्ट पेशव्यांनी अमृतरावाला कळविली आहे (नं. २३). यावरून गांवांच्या हक्कासंबंधानें सर्व जातींच्या वृद्धदारांना माहिती देण्याची वहिवाट असे. परंतु दुसऱ्या एका पत्रांत (नं. ७) अमृतरावाकडे हेच तीन गाव होते असें दिसतें. अमृतरावांनी २५ राउत यमाजीकडे चाकरीस द्यावयाचे. ह्या चाकरीचा मोबदला म्हणून तीन गांवांचा वसूल द्यावयाचा.

पागेच्या वेगमीकरिता गांवचा मोकसा देण्यांत येत असे. हे मोकसे एकाच माणसाकडे पुष्कळ वर्षे चालले तरी त्या संबंधाचा करार प्रत्येक सालाला नवा करण्यात येई (नं. २७). नं. १८ हें आज्ञापत्र फत्तेसिंग भोसले यांचें असून पत्राच्या शेवटीं पंतप्रतिनिधींप्रमाणें “निर्देश समक्ष” हीं अक्षरें आहेत.

अकलूज येथील पेट बसण्या नांवाच्या वाण्याने बसवली. पेट बसवणाऱ्यास शेतेपणाचा हक्क मिळतो हें नं. ४ वरून दिसून येईल.

दुसरें सदाशीव चिमणाजीचें पत्र म्हणजे नं. २ चें होय. हें इ. स. १७६० सालचें आहे. या वेळेस सदाशीवरावभाऊ पानपतच्या लढाईवर होते.

### चोरीच्या जागेच्या मातीवरून चोराचा सुगावा

“.....यानंतर वो रो वीश्रनाथ दीक्षीत अयाचीत याजकडे गेलो होतो. त्याणी सांगितले की तीन रोजाचे आत कळले असते तरी ततःक्षणी चोरी आणून दील्ही असती. परतु अता दीवस फार जाहले. हाली त्याचे म्हणणे पडले आहे की आम्ही पुण्यास येतो तीन दीवस राहून उपाय करीतो. हस्तगत व्हाव-याजोगे असल्यास आठ पंधरा दीवस राहून कार्य करून येईन. नाही तरी राहणार नाही. तुर्त खर्चावयास पाच र्हा मागतात. नाही तर वाई मुकामी राहून बंदोबस्त करीतो. त्यास खर्च अडीच रुपये लागतात. चोरी सापडली म्हणजे चवथार्ई कवूल केली आहे. त्याचे शकुनात ब्राम्हण वीश्रवासु व शुद्र वीश्रवासु याचे हातुन स्त्रीचे हस्तगत जाहली आहे. या प्रो सांगितले. त्यास तेथे पाठउन द्यावे असे युक्तीस आल्यास पाा देतो. परतु आज पाच र्हा कृष्णार्पण होतात असे आहे. यास्तव वीच्यारास आल्यास उत्तर येईल तसे करीन. चोरी खास येते असे नाही. परतु प्रयत्न करावा. हाली येथुन पुडीत जीनस त्याणी दील्हा आहे तो ज्या ठीकाणी चोरी जाहली त्या जाग्यावर टाकून तेथील मृतीका पुडीत घालून पाा द्यावी. जोसी-बावा याचे प्रश्नात शुद्राचे हातुन स्त्रीचे हस्तगत जाहली आहे प्रयत्न केल्यास सापडेल व पत्रीका करीत आहेत. तयार जाहली म्हणजे पाा देईन.

श. १७५९ सखारामशास्त्री भट यांचें तात्यासो चीपळोणकर यांस पत्र

### नवे गव्हर्नर

गोरनरसाहेबाचे दरबारास मी गेलों नाहीं. परभारें ऐकिलें कीं उंबर वर्षें ३५. भाषा कांही येत नाही. दरबार दोन बुधवार जाले. पुढे बुधवारी होणार. अद्यापि कोणाचीं कामें काजें बोलत नाहीत. कामें काय बडे लोकाचीं असतील तीं दरबारचे दिवशीं बोलावीं म्हणोन हुकूम जाला आहे. कळावें.

(राधोबा थत्ते यास चिपळूणकराचें पत्र)

खासगीवाल्यांच्या ह्या खाजगी जमाखर्चात पेशव्यांबद्दल अगर राज-कारणाबद्दल प्रत्यक्ष उल्लेख असणे शक्य नाही. तथापि जी कांही थोडीबहुत माहिती मिळते तिचा निर्देश येथे करणे अप्रस्तुत होणार नाही. शके १७१८ मार्गशीर्षे छ ५ रोजी बाजीरावास राजवळें मिळाल्याचा उल्लेख आहे. १४॥ रु. “नजर श्रीमंत राजश्री बाजीरावसाहेब यांस राजवळें जाली त्याच्या नजरा जाल्या छ ५ रोज मोहोर १ किंमत रुपये” बाजीरावसाहेब पुढें गादीवर बसणार म्हणूनच की काय २।३ दिवस अगोदर खाजगीवाल्यानी १ रु. ची “हरजिनसी भाजी” बाजीरावसाहेबांकडे पाठवून दिली. शक १७३२ फाल्गुन छ २९ रोजी १ पुतळी किंमत रुपये ५ “सौ. बाईसाहेब यांस पदर घातला त्याबद्दल” खर्च पडली आहे. ह्या बाईसाहेब म्हणजे बहुधा बाजीरावाची बायको असावी. कारण “नजर श्रीमंतांकडे” ह्या मथळ्याखाली हा खर्च मांडला आहे. पण ह्याच्या-पूर्वी म्हणजे कार्तिक महिन्यांत छ. २९ रोजी बाजीरावास मुलगा झाला होता.

इनाम माहे सवाल कार्तिकमास

रु. ३ छ २९ राजश्री श्रीमंत राजश्री बाबासाहेब यांस पुत्र झाला सचब साकर घेऊन हुजूर आले त्यास

२ गोपाळजी निगा सरकार

१ बापू वाटुजकर निगा सदाशिव माणकेश्वर

३

॥ छ २९ रोज अण्णा दमढेरे यांजकडील  
सीपाई यास गुा जामदार रु.

३॥

ज्या अर्थी दमढेऱ्यांचा शिपाई पुत्रजन्माची शुभ वार्ता सांगण्यास आला होता त्या अर्थी बाजीरावाला हा मुलगा दमढेरे यांची कन्या वेणुबाई इजपासून झाला असावा; व तो बारा दिवसांच्या आंतच मेला असावा. कारण पुढें २० रु. कुंची बादली (बादली-सोन्याची) “श्रीमंत बाबासाहेब यांचे पुत्राचे बारशाळ करविली ती शिलकेस राहिली” येणेंप्रमाणे उल्लेख आहे.

वर ५ रुपयांची पुतळी बाजीरावाच्या बायकोच्या पदरनिमित्तानेच खर्ची पडली असावी असे अनुमान केलें आहे; पण शक १७३१-३३ च्या चैत्र महिन्यांत येणेंप्रमाणे खर्च पडला आहे.

माहे रवीलौवल चैत्रमास

रु. ५५ छ १८ रोज श्रीमंत सौ. कुसावाई साहेब यांस पदर घातला ते

समयीं आहेरास सनगें माघ वा ९

१० तीवट तांबडें पैठणी १

४५ दुपटा पैठणी १

५५

ही कुसावाई कोणाची मुलगी हें जमाखर्चावरून समजत नाही. सोहनी-  
कृत पेशव्यांच्या बखरींत हिचें नांव नाही.

शके १७३८ भाद्रपद वा ४ रोजीं बाजीरावसाहेबांस आणखी एक पुत्र  
झाला असें दिसतें. १ रु. इनाम श्रीमंत राजश्री बाबासाहेब यास वा ४ पुत्र  
झाल्याचें वर्तमान सांगण्यास बापुसांग आला त्यास इनाम दिल्ले ता खुद्द.  
स्वारीस जातांना, दसऱ्यास, अथवा अशाचसारख्या दुसऱ्या प्रसंगीं पेशव्यांस  
नजर देण्याचा प्रघात असे. शक १७१९ च्या आश्वीन महिन्यांत १५ रु.  
नजर दसरियाची श्रीमंत राव. बाजीरावसाहेब यांस छ ८ रोजीं खर्च पडले  
आहेत.

श्रीमंताकडूनहि सरदारास दसऱ्याचा पोशाख जात असे.

२ रु. इनाम दसरियाचा पोशाख श्रीमंताकडील आणिला त्यास छ

८..... कृष्णाजी खीजमतगार यास

दसऱ्याप्रमाणे वर्षप्रतिपदा, शिमगा, राखी पौर्णिमा इत्यादि सणांच्या  
दिवशीं श्रीमंतांस नजर करण्याचा प्रघात होता.

५ श्रीमंतास वर्षप्रतिपदेबा पुतळी ताट १. रावेळ चैत्रमास (१७३३ शक)

५ छ २९ रोज श्रीमंतास नजर राख्ये पोर्णिमेबा पुतळी ताट १

शिमग्याच्या सणाचीं श्रीमंतांस गांठीदि देत असत. (रमजाद  
अश्वीनमास)

१ श्रीमंतांस शिमग्याबा साकरेची गाठी वजन ६८१। छ २९ (सफर  
फाल्गुन मास)

हाशिबास गाठीबा आणखी १ पुतळी श्रीमंतांस मिळाली आहे.

१० छ २९ रोज पुतळ्या २ ताटे

५ श्रीमंतांस गांठीबा.

५ सौ. वाईसाहेव यांस पदर घातला त्यावा  
१०

माघ शुभा ५ श्रीमंत रंगासगेले त्या प्रसंगीहि त्यांस लोकांकडून नजरा  
मिळाल्या :—

माहे मोहोरम माघमास

९॥— छ २९ रोज माघ शुभा ५ रंगास गेले सवव

पुतळ्या ताटे २ एकूण दर ४॥=॥ प्रमाणें

१ तात्याकडे पुतळी १

१ नानाकडे पुतळी १

२

राख्या बांधण्याची चाल महाराष्ट्रात सध्या लुप्त होत चालली आहे. पण  
पेशवाईत ती चाल जारी असून बायकानाहि राख्या बांधीत

१८३ राख्या कलावतुच्या गाा जामदार

॥॥ श्रीमंतास

॥ जावई यास

८-॥ चिरंजीव नीळकंठराव यास

८-॥ चिरंजीव सौ. येमुनावाईस

१८३

सवाई माघवराव स्वारीस शके १७१० च्या अंश्रीन महिन्यांत निघाले.  
तेव्हां त्यास १ मोहोर खाजगीवाल्यांकडून नजर करण्यांत आली (१४। क. श्रीमं-  
तास नजर छ ११ स्वारीस निघतां मोहोर १ किंमत) श्रीमंत पेशवे (साधवराव-  
साहेव) अमरसिंग जाधव, खंडेराव दरेकर (श. १७०९ कार्तिक छ १९। व २५  
रोजी) बाळाजी नाईक (फाल्गुन), त्रिंबकराव महिपतराव चिठणीस (१७१० चैत्र  
मुंजीनिमित्त) इतक्या इसमांकडे मेजवानीस गेल्याचा उल्लेख आहे. कारण समा-  
गमें खासगीवाले (निळकंठराव गोविंद) धसल्यामुळे श्रीमंतांबरोबर त्यांस मिळा-  
लेली सनगें जमाखर्चांत जमा आहेत. सरकारी कोठीकरितां खासगीवाले जिनस  
खरेदी करीत त्याप्रमाणे लाकडें, तेल, बाजरी. ह्यांच्या खरीदीच्या रकमा नावें  
पडल्या आहेत.

मराठी राज्यांत तुरुंग फक्त राजकीय कैद्यांकरता असत. बाकीच्या गुन्ह्यांना  
दंडाचीच शिक्षा होई; आणि ही शिक्षा सुद्धा मांकच्या मंचांकडून अगर शिक्षां-

कडून होई. नोकराच्या अपराधाबद्दल यजमान दंड करून वसूल करी असें दिसतें. म्हणजे तो दंड सरकारांत जमा होत नसे. खालील रकमांवरून हें अनुमान उघड दिसण्या सारखें आहे.

१०० खंड फरोई (फुरई) मौजे पाटेठाण येथील मुक्ती भापकरीण ईनें बदकर्म केलें सबब घेतले गुा कुसाजी दखडे चांदवड छापी वसूल आले ते जमा (श. १७१९ वैशाख)

५० जमा कमावीस वाळाजी गायका कोटावळा याजकडे गुन्हेगारी येणें रु. १५० पौ पेसजी आले १०० बाकी येणें ते जमा केले (शक १७१९ आश्वीन)

५२ कमवीस जमा

५० गुा मुक्ती भापकरीण सीदळकीबद्दल ठराव रु. १५० पौ पेशजी आले १०० बाकी

२ घोड्या महार याणे वैरणीची चाहाडी केली सबब

५२

२६० कामाठीणी २३ त्याणी कोठीचे कुलूप काहडून हरभरे चोरी करून जात होत्या त्या धरून त्याजपासून गुन्हेगारी घेतली गुा येसू कामाठी व हरी धुल्या वगैरे ... ..

२५० ऐन खंडणी

१० कारकुणी (श. १७१० भाद्रपद)

३० रु. खंड फरोई वाळा घुगा याने लवाडी केली सबब खंड गुा (श. १७१९ ज्येष्ठ)

श. १७१० आश्वीन

द्विशेव मौजे पाटेठाण

२७। जमा कमावीस मौजे मजकूर

२३ बलतीकर रामोशी याणी दोरतील बाजरी चोरून नेली सबब

१। अपाजी हंबीर याचे म्हशीने पावटा खाछा सबब

१ तीर्थु हंबीर याणे भापकर यासी कजीया केला सबब

३ भवानी राजपुरा व लक्ष्मण गवळी याणी कुरणातील बाभळी तोडली; सबब

२७।

२८ असमानत जमा वासुदेव लक्ष्मण कुलकर्णी याणे आपले यमाजी अमंता



चुलता यास मारिले सबब गुन्हेगारी घेतली ते तूर्त अमानत जमा केले असत

गांवांतील लोकांस तगाई देण्याची वहिवाट होती हें खालील रकमेवरून दिसून येईल

२०० गांवकरी यांसी तगाईबद्दल साल गुदस्त रुपये दिव्हे होते...ते जमा आले दुष्काळाच्या साली इनामदार आपल्या रयतेस वसुलाची नुसती तहकुबी नाही तर सूट देत असत.

११०१ मौजे घोटी ऐन बेरीज ४५०१ पो वजा नाकसल्यामुळें सूट रुपये ३४०० बाकी रुपये ( श. १७१० आश्वीन )

इनामदारांना सोडचिठ्ठी देण्याचा अधिकार असे व त्याबद्दल त्यांस कर-हि द्यावा लागत असे.

१।। छ २९ ( श. १७३२ भाद्रपद ) रोज हीपरगी पो गुा गोविंद रामचंद्र हरी वसापा तुपद याची लेक तिमपा मदूर याची बायको इजला नवरा नको सबब सोडचिठ्ठी मागीतली त्याजबद्दल

बाहेरून आणलेल्या मालावर सरकारी जकात असे. श. १७१९ च्या आश्वीन महिन्यांत खासगीवाले यांनी घोटीहून पुण्यास उंटावर जिन्नस आणिले त्या-वेळी २८३ जकात खर्च पडला आहे. तसेंच ह्या साली इतरत्र ५ रुपये जकाती-बद्दल खर्च पडले आहेत. हे जिन्नस म्हणजे तांदूळ व मीठ; आणि ते कोंकणांतून आणले. वारेंत बारामती, वेवळें व दुभुरणी ह्या ठिकाणी जकातनाकी होती. कारण जकाते हडपे नाक्यावर राहिली, बारामती बेबले ४ दुभुरणी असा मजकूर आहे. पण ह्याशिवाय बाकी सरकारांत खर्च रु. ५६ पुण्याचे पोत्यास जमा केले

२३ चैत्र वा ६

३३ ज्येष्ठ शु. ८

५६

येणेंप्रमाणे तपशील लिहिला आहे. ६००।७०० रुपये किंमतीच्या माला-वर हा कर होता.

खाली दिलेल्या कमाबीस जमेच्या दोन रकमांवरून तत्कालीन राजपुरुष व प्रजा यांचा परस्परसंबंध दिसून येतो.

३९।।=।।। सीदे यांचे लग्नाचे फडफर्मासीच्या चिठ्या गांवावर आल्या त्यापैकी नफा ५० मौजे घोटीस खड्यांचे मुक्कामीहून स्वार रखवालीस आणिले त्याचे

दाण्यावैरणीबद्दल गांवापासून घेतले ते

सरंजाम गांवांतील पाटलाचें वतन जप्त करण्याचा अधिकार सरंजामी यास होता असें खालील जमाखर्चावरून दिसतें.

१२७८- मौजे घोटी येथील पाटलाचे हक्क अमानत आहेत त्यापैकीं

११४॥=॥॥० सन खमस

१२८=॥० सन सीत

१२७८-

५८१॥॥ मौजे खेडें गुा लक्ष्मण पाटील याचें शेत जमीन आहे त्यापैकीं उत्पन्न

३७॥-॥॥ सन खमस

२०॥= सन सीत

५८१॥॥

श. १७१९ च्या अश्रीनांत ह्या संतोषपट्टीची रक्कम ७५०० रुपये नावें पडली आहे.

७५०० संतोषपट्टीबद्दल सरकारांत ज्येष्ठ वा १ देणें चितो आत्माराम तांबोळी यांची चांदवड छापी निा पागनीस निा सीदे

पेशव्यांकडे जेवणावळी होत तेव्हा त्यांचे मत्के देत असत असें अनुमान खालील उतान्यावरून होण्याजोगें आहे. १३ रुपये मांड्यांच्या भाड्याबद्दल जमा सरकारचे मत्केदार याणीं द्वादशीचे भोजनाचा मक्ता केला त्याजबद्दल एक-रोजा पांचशें पानांचीं मांडीं मत्केदार याणीं वापू शास्त्री अत्रे यांचे विद्यमानें नेलीं त्याजबद्दल एक रोजाचा उक्ता ठराव करून घेतले रुपये श्रावण शुभा ११ शक १७३८

१० दरबार खर्च जमिनीचे पत्र मुळे कारकुनास दिले.....शिवराम नारायण

श्रीमंतांच्या हुजऱ्याचा उपयोग कसा करून घेत, हें खालील खर्चाच्या रकमेवरून दिसून येईल.

१० इनाम हुजऱ्या श्रीमंत अमृतराव याजकडील रामेश्वरचे पीळवती घाळे तोडीत होते त्यास मना करावयासी आणिला सबब देणें घाळांजी गाइकवांड यास छ ९ ताा जावजी जाघव (१७१९ भाद्रपद)

गोद्यास माणसे बसवून सरकारपट्टी वसूल करण्याची घाई बाजीराव करीत असे.

१। सरकारचे पट्टीबद्दल माणसें बसलीं त्यास छ १० ताा कासोजी आवजी जथे नारोजी नाईक जासूद.

।।।। आा ३ जासूद दर ।।

।।। कारकून सखोपंत

१ देणें सखोपंत कारकून नाा सरकार काल तगाद्यास होते त्यास जाजती देविली छ ११ ताा गणेश जनार्दन (श. १७१९ वैशाख)

शक १७३२ सालींच फिरंग्यांनीं पेशव्यांच्या राज्यांत आपला दरारा बसविला होता, हें खाली दिलेल्या खर्चावरून दिसून येतें.

१३ छ २९ माहे रमजान रोज गुा कुसाजी माली पाटेठाणचे कुरणांत फिरंग्याकडील सीरूरचे मुक्कामीहून तोफखान्याचे व्रैल चारणीस आले त्यास वगैरे खर्च पडला तो

१ बापु ढमढेरे कुरण पाहणीस आले त्यास

७ फीरंगी याजकडील लोक आले त्यास

१ बकरें

१ दाणा

१ तूप

४ रोख

७

५ तोफखान्याचे व्रैल कुरणांत चारणीस आले सबब पानसुपारी बाा दरवार खर्च

१११ माहे रजब श्रावणमास चित्तोपंत देशमुख याणीं कुरणें जप्त केली सवब देणें महार गोपाळ यास

६५ कुरण खडकवासलें

४६ कुरणें पाटेठाण

१११ ( श. १७३२ )

ह्याखेरीज ह्या जमाखर्चांत पेशव्यांचा अगर इतर राजकारणांचा निर्देश नाही. एके ठिकाणीं आठ आणे खर्च पडला आहे त्यावरून श्रीमंत श. १७१८ फाल्गुन छ २५ दिवशीं चिंचवडाला देवदर्शनास गेले होते. त्यांच्याबरोबर खासगीं वालेहि होते असें दिसतें.

॥ श्रीदेव चिंचवड यांचे दर्शनास श्रीमंतांसमागमें गेले तेथें ठेविलीं  
छ २५ ताा जीजु

घरांत पुराणिकाकडून दररोज स्त्रियांस भारत, गीता वगैरे ग्रंथ  
वाचून दाखविण्याचा प्रघात विशेष असे.

२॥ मातुश्री राधाबाई भागवत गीता पोथी लिहिणावळ छ ६ ताा  
विनायक भट उपाध्ये रोख ( श १७०९ कार्तिक )

१ गोपाळ चिंतामण द्रोणपर्व समाप्तीस दक्षणा छ १ रोज(श. १७०९ माघ)

१८८॥० धर्मादाय मातुश्री राधाबाई यांजकडील कर्णपर्व प्रारंभास दक्षणा  
छ ४ ताा नारायण खरा

२ गोपाळ चिंतामण गीता समाप्तीस दक्षणा छ ५ रोज (श. १७१० चैत्र)

१८१० शैल्य पर्व प्रारंभपूजन सौ. पार्वतीबाई कडे दक्षणा छ २९ ताा  
नारायण ( खरा शके १७१० ज्येष्ठ )

१८१ पुराण भारती गदापर्व प्रारंभ पूजन छ २१ ताा मातुश्री राधाबाई  
कडे ताा येमाजी भोई ( आषाढ १७१० )

१ मातुश्री राधाबाईकडे सौतिकपर्व प्रारंभ पूजन छ ११ ताा नारायण खरा  
१८१० मातुश्री राधाबाई कडे पुराण शांतीपर्व प्रारंभ पूजन छ १९ ताा  
नारायण खरा ( शके १७१८ माघ )

१८१॥० मछपुराण समाप्तीस पूजन

छापण्याची कला नसल्यामुळे ग्रंथलेखकांचा धंदा चांगला चाले.

३॥॥ सुंदर लहरी ग्रंथ लिहिणावळ गुा गणोबा लेखक...ग्रंथ १२५०  
दर ३ प्रो छ ४ ( १७०९ पौष )

पुढे आणखी ४ रु. नांवे पडले आहेत.

४ पोथी लिहिणावळ सुंदरलहरी सटीक पत्रें ५६ ग्रंथ १४०० दर हजारि  
रु. २॥॥ प्रमाणें छ २४ बाबुराव मल्हार लेखक यांस.

११. पोथी लिहिणावळ ग्रंथ कामसमूह ४५० पत्रें सुमार यास रुपये २॥॥  
प्रमाणें ताा बाबाजी मलकर लेखक

सुंदरलहरी व कामसमूह हे दोन ग्रंथ कोणते असावेत हें समजत नाही.  
सुंदरलहरी म्हणजे कदाचित् शंकराचार्यांच्या नांवावर असलेला सौंदर्यलहरी नांवाचा  
ग्रंथ असेल; पण कामसमूह ह्या ग्रंथाचा शोध मला लागला नाही.

खालील रकमांवरून पूर्वीचे लोक आपल्या खाजगी व्यवहारांत किती चोख व हिशेबी वागत असत तें दिसून येईल.

३ बैल चुकारीचा आला होता तो जावजी कामेरे असागीर निना नाना फडणीस याचा निघाला तो माघारा दिव्हा त्याचे वैरणीवद्दल घेतले छ ३ (श. १७१९ आषाढ ) गुा बाळा जामदार चांदवड छापी बैल राणोजी खास वारदार निना राजेश्री नाना फडणीस याचा कागद घेतला आहे विा जावजी कामेरे मार.

१०- आवळे टेंचण्याचें काटे गणपतराव कानेरे यांचे आणिले होते त्यांपैकी दोन काटे गमावले ते नवे करून दिव्हे त्यास छ २५ ( श. १७१८ पौष ) ता बाळा जामदार रोख पावली १

११- धर्मादाय घरचे ब्राह्मण आचारी यास सोमवारामुळें रमण्यांत सिध्यास जाऊ न दिव्हे सबब

५ रामभट आचारी यास रमण्यांतील दक्षणेच्या दिवशीं घरी राहविला सबब दक्षणा छ १८ रोख

त्याचप्रमाणे पुढे:—

१ चीमाजी कदम नवा वारगीर ठेवावयास आणिला तो मोहोनी घोडीवर बसोन हजीरीस गेला त्यास वाटेनें येतां हणमंता टालेकर याचे कुणविणीस धक्का लागोन पाडीलें त्यावद्दल देणें कुणविणीस ( शके १७६३ भाद्रपद छ २९ )

पेशवाईंत स्त्रिया जोडे वापरीत असत. जोड्याला पायपोस म्हणत.

१॥= जोडे पायपोसाचे छ २२ ता. लछीराम चव्हाण

१॥॥ काकुबाईस १

१॥॥ सौ. ताईस १

१॥= चिरंजीव

१॥= ( श. १७१८ फाल्गुन )

१॥॥ सौ. पार्वतीबाईकडे पायपोस जोडा १ किा छ २६ ता बाळा ( १७०९ पौष )

तिकिटें लावून नाटकें करण्याचा प्रघात पूर्वी नव्हता; व नाटकेंहि लळीता-खेरीज होत नसावी. लोकांची करमणूक होण्यास कर्णाटकी दशावतारी खेळ अश्वमेधी यांची करामत ह्यांचाचून दुसरें कांही साधन होतेंसे नमदक नाही.

शके १७१८ फाल्गुन

२ इनाम खेळ कर्नाटकी याचा केला त्यास

छ. १६ रोज ता. वाळा घुगड खिजमतगार रोख

५ खेळ दशावतारी कर्नाटकी रामायास छ २४ ताा लक्ष्मण...

११० खेळ कर्नाटकी भोवरा वगैरे खेळाचा छ २८ रोज

८-११० खेळ कोल्हाडीयाचा त्यास

१४ चाळीस आवधानी यास मोहोर १ - छ २७ जील्काद श्रावण वा

१४ ताा रामा जापे (श. १७१०)

चित्रकारांचें चीज चागलेंच होई. कारण “मुंजीकडे चित्रें घरांत काढलीं”

तीं काढणाराला ८ रु. दिलेले नांवें पडले आहेत.

पेशवाईतील स्त्रिया वादनाभिलाषी असत व त्यांची लालसा पुरविण्यास वाद्योपजीवी अशे वादनपटु बायकाहि तयार असत असें दिसतें.

२ चिमाबाई पकवाजी तिचे रोज २ काकूबाईनी सांगितले ताा रूवरू छ १३ रोज ताा काकूबाई रोख” (शके १७१९ श्रावण)

फलज्योतिष, नवस, शकुन, अपशकुन वगैरेवर लोकांची श्रद्धा असे.

घोड्यावरून पडलें असता घृतदान करीत

१ धर्मादाय घृतदान घोड्यावरून पडले सबब छ १४ रोज वाटी कासे

१ वजन ८४८१७ त्याजवर दक्षणा ताा गोविंद (श. १७०९ पौष)

१ सेरणी कृष्णी घोडीचे नवसाची ताा काकूबाई

इनामाचा खर्च त्या वेळीं लोकांना बराच असला पाहिजे असें दिसतें.

दसरा, दिवाळी, शिमगा इत्यादि सणांच्या निमित्ताने पेशवे, चिमाजीअप्पा, अमृतराव, नाना फडणीस, परशुरामभाऊ, आप्पाबळवंत, राघोजी भोंसले, आप्पा पेटे, लक्ष्मणराव रास्ते इत्यादिकांच्या चोपदारांस, खिजमतगारांस वगैरे इनामाबद्दल दिलेले रुपये वारंवार खर्च पडलेले आहेत.

६ इनाम चोपदार सरकारचे यांखे वर्षासनाचे खाले गुणप्रो छ ३

(श. १७१९ चैत्र)

३ विा लिलाराम...ताा त्रिखभान चोपदार

३ विा भवानीसिंय तोंराबाबास चोपदार

१ इनाम आरव निां ताना फडणीस शिमंग्याचेपोस्त छ १६ (श. १७१८ फाल्गुन)

- ४ इनाम रा. नाना फडणीस यांजकडील प्यादे यांस छ १५ ( शके १७१८ पौष )
- १ लकडखान्यांतील नळावरील चौकीदारास इनाम छ २ ता विठोजी मोरे निा देवजी ( शके १७१० चैत्र )
- २॥॥॥. सौ. आनुवाई यास रजोदर्शन प्राप्त जाहले सबब भवानी खिजमतगार सागावयासी आला त्यास तिवट १ (श. १७१९ अश्वीन)
- १ इनाम गुलाबसिंग चोपदार निा सरकार विा बीजेसिंग.....स्वारीचे बोलावण्यास त्यास छ २१ पाा रूवरू (शके १७१९ चैत्र)
- ८ इनाम शिमग्याचे पोस्त खिजमतगार श्रीमंतांकडील त्यास छ २२ (शके १७१९ चैत्र)
- ४ निा श्रीमंत वाजीरावसाहेवांकडील
- ४ निा श्रीमंत आप्पासाहेवांकडील
- ८
- ६ इनाम गोपाळा काळी हडपसरकर यानें आवे नजर आणिले चांगले सुा कचे १५० त्यास तीवट १ छ २३ किंमत (श. १७१७ ज्येष्ठ)
- ३ इनाम चोपदार सरकारचे यास आवे सुा २०० दोनशे त्याची किंमत ताा छट्टाराम नंदराम चोपदार छ २ (श. १७१० ज्येष्ठ) रोज रोख
- ॥. इनाम श्रीगणपतीचा उत्साह सरकारवाड्यात आहे तेथील कीर्तनाचे बोलावणे करावयास आसाराम चोपदार व ..... एकुण दोन असामी आले त्यास ताा आसाराम (शके १७३८ भाद्रपद)
- १ माधवराव नगरकर याची सून सौ. सगावाई वाळंत झाली पुत्र जाहला त्यास इनाम गणोजी थोरात निा थथे छ ३ (श. १७०९ फाल्गुन) रोज
- शिमग्यामध्ये तमाशा करवून पोर नाचविणें या गोष्टीस अशिष्टत्व प्राप्त झालें नव्हतें. हें खालील खर्चावरून दिसून येईल.
- (शके १७१९ चैत्र)
- ६ शिमग्याचा पोर नाचविला त्यास सिरपव. तीवट १ छ ९ राज बागत खेळ केला ते समई रात्रीस रुद्रमण. जम्भखेडकर पागोट्याशिवाय रोख पैसेहि ह्या पोरस मिळाले.

४ शीमग्याचा खेळ बागेत पोरगा नाचविला त्यास विदागी छ ९ ताा  
प्रभाकरभट वैद्य जामखेडचा पोरगा लक्ष्मण मराठे  
तसेंच श. १७०९ च्या फाल्गुनांतहि असा खर्च पडला आहे.

२० शीमग्याच्या खर्चाचे छ २९ रोज ताा प्रभाकरभट वैद्य

१० बाळ्या पोरगा पेठ शुक्रवार नाचणार

५ गंजपेठचा पोरगा नाचणार यास

५ मोघया सोंगाडी

२०

लोक श्रीमंत असल्यामुळे धर्मादाय फारच होत असे. अशा धर्मादायावर  
भिक्षुक मंडळीसुद्धा सुस्थितीत असणें साहजिक आहे. नित्य स्नानसंध्येस व देव-  
पूजेस हल्लीप्रमाणे तुलसीपत्रावर न भागवितां प्रत्यक्ष पैसा ठेवण्याची वहिवाट असे.  
दर महिन्यास जीं विहित कर्में तीं यथासांग करीत असत.

१ नवे पंचांगश्रवणावद्दल रामजोशी रोडे (श. १७१८)

॥ संवत्सर प्रतिपदा घुडीपूजनास छ २९ बुधवार ताा रामजी

॥ वसंतमाघव गौरीचे दानास

१४॥- सौ. पार्वतीवाईकडे चैत्रा गौरीचे दानास एक माही रोज ३३

जोडे सुा ३३ पायपोसाचे खरीदी छ ३० (श. १७१०) रोज रु.१४॥-

पुढे वैशाख महिन्यांत वसंतपूजेनिमित्त येणेप्रमाणे खर्च पडला आहे :-

६५।- वसंतपूजा छ ८ शिष्ट ब्राह्मणांची

२२ दक्षणा आमंत्रणाचे

१ वापुभट माटे

१ चिंतामण जोशी

१ सदाशिव जोशी भेणवली

१ महादेव भट चिपळोणकर

१ धोंडभट गोडसे

१ महादेवभट वैद्य

१ भैरवभट नबांके

१ मथुभट परभुणे

१ राजारामभट आदमण

१ सदाशिवभट सोंगे



- १ रामचंद्र दीक्षीत वोक्त  
 १ गोविंदभट सारंगपाणी  
 १ दामोदरभट डोंगरे  
 १ रत्नाकरभट पावगे  
 १ महादेवभट साख्ये  
 १ नारायणभट गोखले वाईकर  
 १ प्राणनाथभट कासीकर  
 १ वालंभट सदावर्ते  
 १ वालंभट वापट  
 १ धोंडभट रानडे  
 १ वापुभट गोखले  
 १ नारायण दीक्षीत वापट कासीकर

२२

- १२॥• घरचे मंडळीतील दर—१  
 १ रामचन्द्र शास्त्री द्रवीड  
 १ बाबदेवभट वेलणकर  
 १ रावजी जोशी रोडे  
 १ सदाशिवभट अत्रे  
 १ गणेशभट अत्रे  
 १ रघुनाथभट दातार  
 १ गोपाळभट.....  
 १ गापुभट देवधर  
 •॥• रामभट गोखले रामेश्वर  
 १ सदाशिवभट देवधर  
 १ प्रभाकरभट वैद्य  
 १ महादेवभट रानडे  
 १ विनायकभट रानडे उपाध्ये

१२॥

१॥= घरचे ब्राह्मण आचारी शागीर्द

८= रामभट ८= शेषभट ८=

८= रामनाथ ८= गोविंदनाना ८= बाबा जोशी १= गोविंदार्की  
मुलें ८= बाळाजी पोक्षे ८= (शाई पडली आहे)

१॥=

१३॥ मीठाई पुरण हलवाई

९॥ मध्यम प्रतीची

जीनस पेढे बर्फी

८८८ ८८८

८१६ दर ८८१॥९ प्रॉ

४ उंच जीनस पेढे बर्फी

८८२ ८८२

८८४ दर ८८१ प्रॉ

१३॥

४ फुलें, माळा, हार, तुरेवद्दल मोगन्याची कळ्या वजन..... ८८४१-

४। पंखे वाळ्याचे गुा महादु जीनगर सुा ३५ दर ८ प्राा

७। गुा नथु बागवान

३ अंजीर ८८९ दर ८८३

३ आवे सुा १५० दर २

१। केली १२५ दर १०० प्रॉ

७।

६५।=

वरील उतान्यावरून वसंतपूजा किती थाटाची केली जात असे तें दिसून येईल. घरांत आचारी, शागीर्द वगैरे किती असत तें समजेल. काशीकर महाराष्ट्र ब्राह्मणांचीं नावें बंगाली धर्तीवर जाऊं लागलीं हैं ध्यानांत येईल. एका कुटुंबाचा १३ वैदिक, शास्त्री, जोशी वगैरे मंडळीस आश्रय होता. हेंहि लक्ष्यांत ठेवण्याजोगें आहे.

श. १७०९ मार्गशीर्ष शुा १५ छ. १३ रोजीं ग्रहण पडलें त्या निमित्तानें स्वर्च पडला तो रु. २२ त्याचा तपशील

३८-॥ गोदानाकडे खाशाकडे

० मोहरा २

१॥ गोपूजन अर्घ्य

१॥ ब्राह्मणपूजन अर्घ्य

१    ॥॥

८-॥ खुर्दा

३८-॥॥

॥॥॥ देवपूजन खाशांकडे

४॥॥॥ हीरण्य श्राद्ध ब्रा ३

२    मातुश्री राधावाईकडे

तीलपात्रावर    खुर्दा

१            १

१    तात्याकडे तीलपात्रदानावर

१    खाशांकडे..... दानावर

॥॥॥ चीरंजीव अनुवाईकडे

॥॥॥ चीरंजीव बहिणाकडे

९८=॥॥॥ भूयसी ता गोविंद.....खुर्दा रोख

२॥=॥॥॥ ६॥॥

घरांतील प्रत्येक इसमानें स्त्री, पुरुष, मुलीमुलगे सुद्धा धर्म केला आहे हें घ्यानांत ठेवण्यासारखें आहे.

॥॥॥ मातुश्री राधावाईकडे आक्षत्री ( ती ) येच्या दानाबद्दल पायपोस जोडा किंमत ता खंडु जगताप छ. ३०

स्त्रिया तर कोणतेंहि व्रत वगळीत नसत असें दिसतें. त्रिपुरीपौर्णिमाव्रत, सप्तमीव्रत, संकष्टी चतुर्थीव्रत, भोपळेव्रत, प्रतिपदाव्रत, द्वितीयाव्रत, तिलकव्रत, मौन्यव्रत, बेलव्रत, शाकाव्रत, ऋषिपंचमीव्रत, अदुःखनवमीव्रत, वामनद्वादशीव्रत, गोकुलअष्टमीव्रत इतक्या व्रतानिमित्त खर्च पडलेला आहे. ह्याशिवाय, चातुर्मास्यांत गरीब ब्राह्मणाच्या घरीं पाणी घालणें, शिवनामरांगोळी काढणें, वाती लावणें, तुळशीप्रदक्षणांची लाखोली घालणें, ब्राह्मणाचें तीर्थ घेणें इत्यादि नियम केल्यामुळे त्यांच्या उद्यापनाचा खर्च पडला आहे. चातुर्मास्यात कांहीं तरी नियम करण्याची चाल सांप्रत नष्ट होत चालली.

श्राद्धपक्ष श्राद्धपूर्वक व वित्तशाठ्य न करतां होत असत.

श. १७१० भाद्रपद द्वादशीस (छ २५) पक्ष झाला त्यास ८८११-  
र. खर्च झाला त्याचा तपशील

४० ब्राह्मण १६ दर २॥ प्रौं.

२ सवाणीस

८= तिलोदक यवोदक

६॥॥ अभिश्रवणास

३६॥॥= भूयसी समस्तांस दर ८६ प्रौं

खुर्दा टके १४७॥ दर ४ प्रौं.

२॥॥- भोजन दक्षणा.

ह्याच साली श्रावणमासी रात्री जागर केला त्यास १३२॥॥= खर्च पडला आहे. एकंदर ब्राह्मण २७ निमंत्रित असून त्यांस दर असामीस दक्षणा पुतळी ताट १ प्रौं ताटे सुा २७ वजन तोळे ७॥१। दर पोतेचालीनें रु. १६॥- प्रौं रु. १२५॥॥= खेरीज घरचे भटास दर १ प्रौं रु. ७ एकूण रु. १३२॥॥= ह्यावरून श्रीमंती किती होती, भिक्षुकांची किफायत कशी आहे इ. गोष्टी कळण्यासारख्या आहेत.

वर ग्रहणानिमित्त केलेला धर्मादाय दिला आहे; पण त्याशिवायहि आणखी धर्मादाय झालेला येणेंप्रमाणें :—

धर्मादाय

३७॥॥. मार्गशीर्ष शुभा १५ चन्द्रग्रहणी

३० गोदान दक्षणा मोहोरा २ दर १५ प्रौं

७॥ सोने वजन तोळे

८२ पवित्रक १

८२ शृंगे २

८॥ नाग १

८१॥ तुकडे ३

॥॥

दर १५॥ प्रौं.

३९॥॥. सूर्यग्रहण वैशाख वा ३०

२९ गोदान तात्याकडे मोहोरा २ दर १४॥ प्रौं

१। तीळ पात्रावर सोने वजन ८१। दर १५ प्रौं

९॥ पुतळ्या ताटे १

४॥॥ मातुश्री राधाबाईकडे १

४॥॥ सौ पार्वतीबाईकडे १

९॥

३९॥॥

दर ध्यतिपाताला सुवर्णदान करण्याची वहिवाट होती.

सासगीवाल्यांच्या घराण्यांत एक स्त्री—सौ. पार्वतीबाई सती—गेली असें दिसते.

१०० धर्मादाय गुणाबाई परांजपी यास सौ. पार्वतीबाई सती जातो देविले ते हल्ली रोख दिले वा चिटी छ १० ता रवर सौ.  
गुणाबाई (श. १७१९ भाद्रपद)

ज्योतिषशास्त्रावर लोकांचा विश्वास असे हें सांगावयास नकोच. अनिष्ट ग्रह आले असतां दानें करीत असत. श. १७१० च्या श्रावणांत “जन्मस्थ गुरु आला” सबब ४ रु. खर्च पडले आहेत. १७३२ सालीं भाद्रपदांत ॥॥ “रासीस ग्रहण वाईट आलें सा” दान खर्च पडला आहे तसेंच श. १७०९ कार्तिकांत (छ २८) “सौ पार्वतीबाई वाळंत झाली पुत्र झाला ते समर्थी ग्रहदानें दिली” त्याची दक्षणा म्हणून १०॥ रु. खर्च पडले आहेत. एके ठिकाणीं यंत्र-प्रतिष्ठेबद्दल ५६। रु. खर्च पडले आहेत. अर्थात् मांत्रिकावरील श्रद्धेचें हें द्योतक होय.

ह्या जमाखर्चांत कीर्तनानिमित्त खर्च एकदाच पडला आहे.

१७॥॥ कथा नागोदा गोसावी याची वा ११ (श. १७११ मार्गशीर्ष)

छ २४ रोज

॥॥ क्षीरापत्तीस वत्तासे

१५ गोसावीबावास १५

१ गुरव निा गोसावी यांचा

१८॥ हार, तुरे, गजरे, गुा लक्ष्मण

१७॥॥”

क्षीरापत हा शब्द पराशियन आहे. पण तो संस्कृत शब्दाचा अपभ्रंश असावा अशा समजुतीने क्षीरापत शब्द वापरलेला दिसतो.

जमाखर्चावरून लोकांच्या वापरण्यांत कोणते जिन्नस असत हें प्रायः चांगल्या रीतीने समजतें. बंब तयार करण्याकरता खर्च पडला आहे. ह्या बंबांचा उपयोग काय करीत असत तें नीट ध्यानांत येत नाही. कारण बंबाकडे चांभार-काम मजुरी खर्च पडली असून तस्तें सागवानी ह्याची किंमतहि खर्च पडली आहे. तसेंच बंबाकडे कोळसे गुा त्रिवक लोणारी म्हणून १८८ रु. नावें पडले आहेत आणि १०० रु. “बंबाकडे पितळ वगैरे खरीदीबद्दल” खर्च झाले आहेत. मेण-बत्त्या वापरीत.

श. १७१० अश्वीन

५। मेणबत्त्या ८८३ दर १॥

१॥ मेणबत्त्या ८८१

चोपदाराचे काठीस लाख म्हणून खर्च पडला आहे. त्याचप्रमाणे चामडें. रंगावेण्याची मजुरीहि नावें पडली आहे.

१२।०॥ डबी चौकोनी मातुश्री सौ काकूबाईकडे सुपारी घालावयास

२३ घोड्याची गाडी नवी केली त्यास (श. १७१० आपाढ व श्रावण)

गाडी वापरण्याची फारशी चाल नव्हती. गाडीचा उपयोग तुरळक होत असे. पण ह्याच्या अर्गादर तरी घोड्याच्या गाड्या होत्या की नाही हें नकी सागतां येत नाही. गाडीला तागा हा शब्दहि ह्या जमाखर्चांत वापरलेला आहे. बायकापुरुषांचा लहानथोरानाचा प्रवास घोड्यावर बसून होत असे. धान्यादि मालाची ने-आण करावयास उंटान्चा उपयोग करीत. घोड्यावरून प्रवास करण्यासहि म्हणजे विशेष खर्च येई असें नाही. पुण्याहून सातान्यास “सौ. बहिणाबाई यास” पोचवून येण्यास ८ रु. खर्च पडले आहेत. त्याचप्रमाणे “सौ. अनुबाईस वसईस पोचवली” त्यासाठी जाता येतां मिळून रु. १०॥-॥ च लागले. ( श. १७१८ पौष )

श्रीमंत लोकांकडे झोंपाळ रूप्याचा असे व खासगीवाल्यांनी आपला असा झोंपाळा विकला तेव्हा त्याची किंमत २२७६॥. रु. आली.

श. १७१० मध्ये विलायती माल पुण्याच्या बाजारात मिळत असे.

१ इंग्रजी खिले ८८॥

४॥ पुस्तकाकडे इंग्रजी कागद दस्ते ३

१-१ इंग्रजी चुका ८८

८-॥ सोप विलायती ८८८९

२ फुलाची पेटी १ इंग्रजी

१॥ कुलुप, बा पु गाडगीळ यांजकडे इंग्रजी

१॥ कुलुप इंग्रजी बालाकडे १

पेशवाईत नाणीं निरनिराळ्या तऱ्हेचीं अशीं पुष्कळच होतीं व सर्व नाण्यांचा सारखाच उपयोग होत असे. ह्या जमाखर्चावरून पोतेचाल, हाली शिक्षा, अंकुशी, कोरे फारसी, चांदवड (नाशीक चाल), ऐन शिक्षा, मलकापुरी, काशी शिक्षा, फुलचरी, दौलताबाद शिक्षा, हुकेरी, बडोदी ह्याप्रमाणे वेगवेगळ्या शिक्ष्यांचे रुपये पुण्यांत चालत असत असें दिसतें. दिल्ली, अलमशाई, पंचमेल, शेटशाई इतकीं मोहरांचीं नांवे आलीं असून धारवाडी होनाचाहि निर्देश आहे.

५० मल्हार चिंतामण वैशंपायन नाशीककर याजवर हुंडी केली.

शिवराव जोशी यास देविले नाशीक चाल ते रोख जमा

१२ पोते चाल सरकारी छापी; ३८ चांदवड छापी

अर्थात् सरकारी छापी पोतेचाल हें सरकारी नाणें होय.

६॥ वट्टा जमा कोरे पारसी १०० देवून चांदवड घेतले छापी त्यांस

२०६= वट्टा शिक्ष्याचा हेमराज मारवाडी जोरीबद्दल शिक्षा पुणे दिले रु.

३२१॥= त्याचा दर शे. ६। प्रो

१६॥ वट्टा हाली शिक्षा २०० दिले त्याचा चांदवडीनें दर ८। प्रो

पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीं मनुष्याबरोबर पाठवीत. पण बराचसा व्यवहार हुंड्याच्या द्वारे होत असे. कापडावर सामान्यतः रुपयामागे नफा घेऊन विकीत असत.

१३॥॥॥ फेटे धनवडी २ सवाईबाद

नफा दर रू ४-

८४= ७॥॥-

१५॥॥॥ सवाईबाद

३४=

बाकी

१२॥॥॥ ऐन

॥॥॥॥॥ नफा ४-

१३॥॥॥॥

१५॥॥॥ पागोटी शहागड निम्ने आख सवाईबाद

नफा ४-





१५४३ ५ ११॥- १४॥ ७॥॥

१०॥= १६॥ १६॥

६८॥ तीवटे सनगे ३

१५ ३२ २१॥

१७८८=॥ शेले व दुपटे

५०॥ शेला १

१२७॥=॥ दुपटा कासीचा जरी छडीदार सनग १

१७८८=॥

११ फीता मशरु तुंब्यास गज २॥

॥ मशरु ॥

४ आंबवा तुंब्याचे अस्तरास हात १२

(आंबवा अथवा अंबवा म्हणजे आंब्याच्या रंगाचें कापड.

छीठ आंगरख्याचे अस्तरास

॥ मगजीस अतलस गज ॥

(मगजी=किनार; अतलस=साटीण)

॥ तुंब्यास.....गज ॥

२ टोपीस किनखाप गज ॥

२॥ टोपीस किनखाप गज ॥

॥ डबीस पीसवी मशरुची गज ॥

अष्टी, नागपूर, महेश्वर, चांदबड, सोलापूर येथील धोतरें प्रसिद्ध असत. त्याचप्रमाणे पैठणी, शहागडी व जालनी तिवटें-( पोगाटीं) आणि धनवडी, वणपुरी फेटे, मुलतानी चीट ह्यांचा उल्लेख जमाखर्चांत आहे. मुलांच्या एका नागपुरी धोतरजोड्याची किंमत ४० रुपये नांवे पडली आहे. बायकांच्याहि वापरण्यांत दुपटे असत. त्यांच्या साड्या आणि लुगडीं यांस सामन्यतः चिरडी म्हणत. हा जरी श्रीमंतीचा खर्च दिसतो तरी लोक उधळे नव्हते. काटकसर कशी करावी हें त्यांस चांगलें समजत होतें. रात्री वापरण्याकरितां फेटे हलक्या किंमतीचे मुद्दाम विकत घेतल्याचें आढळतें. तसेंच धोतराला रफू केल्याबद्दलहि ॥ खर्च पडले आहेत.

हजामतीचें सामान स्वतःचें ठेवण्याचा प्रघात दिसतो. उ. ३= फणी

हस्तीपंती हजामतीच्या धोकटीमध्ये छ २८ किंमत ता बाळा जामदार ( श. १७१० चैत्र ). हजामतीनंतर अंगास बदाम लावण्याचा प्रघात असावा.

४- बाजे खर्च हजामत केल्यावर लावण्यास बदाम खाशाकडे चार

हजामती गुा कृष्णा जाधव

३०८३॥॥ रु. मुलीच्या लग्नाचा खर्च शके १७३८ साली पडला आहे.

खर्चाच्या कांही रकमा :—

२५४॥॥ धर्मादाय

७॥॥॥ आरासगारी

१६॥॥॥ मजुरी

३१- बद्दल मुशाहिरा

८॥॥ दत्तरखर्च शई

१०। इनाम

१।- वामनराव आपटे याजकडील हत्ती खुला लग्नाचे दिवशी आणिला त्यास महातास

२ आंबारीचा हत्ती निा मुरारजी येवले याजकडील लग्नाचे दिवशी

४॥॥ निा टमडेरे याजकडील जिल्वाचे प्यादे व नगराची व भालदार व लग्नाचे दिवशी हत्ती खुला आणिला त्याजबद्दल एकंदर इनाम

१४८५॥॥- वरपूजा

६७८॥॥- कापड व रास

४३३८= सोने दागिने

७८ जवाहीर दागिने

१५७॥॥॥ रुपे दागिने

१३॥॥- मजुरी

१२ मानाबद्दल रुपे दागिने

१ विहिणीस अक्षत न्यावयास

५९॥॥ भांडी

॥॥॥ आरसा व फणी

१।= विछायत गादीस कापूस ४४४॥॥

५० भाऊ राजमाचकर याचे विद्यमाने मध्यस्तास शेले  
पागोटे याबद्दल द्यावयाचे पैसे दिले रोख.

१४८५॥१-

५ अतसवाजी कडे

६८४॥१-॥ खरेदी कोठीकडे

१२१- फरासखान्याकडे

१०॥१- फुलाचे दागीने गुा हाय

२८०॥१-॥ भोजनखर्चाकडे

१०० विदागी वाळा नाईकीण कलावतीणीचा ताफा करविला  
रोज ६ उक्ता करार हस्ते कृष्णी.

४३८= तैवज खर्च

१३॥१० खुपवोईकडे जिन्नस

४७॥१॥ कापड सनगे

१९१० मेहमानखर्च देवप्रतिष्ठे समर्थी मानावा

१० मातोश्री काकूबाईस पातळ अष्टीचे रेशीमकाठी १

९१० सौ. मातोश्री ताई

९॥१० भाडेखर्च

३० मेहमानखर्च

॥१० तत्रे सुा ४ भाड्यानी आणिले

॥१० इमारतीकडे

२७॥१०- मेहमानखर्च साल न्हाणाबद्दल

ह्यापुढे भिक्षावळीचा खर्च दिला आहे. त्यावरून तत्कालीन रिवाजांची  
कल्पना करितां येईल.

२२१। अमृतराव पेठे यांचे पुत्राचे मुंजबिद्दल भीक्षाल व आहेर  
( श. १७१० चैत्र )

१७० भिक्षालेस

७७॥१० लुगडी

१८ आईसाहेब

१३ गंगाबाई १

१२ लक्ष्मीबाई घोरपडे १

१४ सौ चिमाबाई फडणीस १

४॥ मोरोबा पेटेची कन्या १

६ बापु जोगाची वायकोस चिरडी १

६ १

४ १

७७॥

८

६॥ खण

(१॥ किरकोळ ?)

८४॥ मुंजा मुलास

१। टोपी मखमली १

२० दुपटा पैठणी १

६३। कवाय (झगा) नवी केली

५७।= किनखार ॥॥

३॥॥ अस्तरास कुसुंबी गज ५

२८= दर्यादी गज १। दर १॥॥

६३।

८४॥

१७०

५१। अहेर

२२१।

ह्याशिवाय १० रु. आगठी १ माणकाची. ३॥॥ पवित्रक १ सोमे बजन

॥ तीन मासे दर १५ येणेंप्रमाणें खर्च पडला आहे.

सौ. अबुताई यांस रजोवर्शन प्राप्त झाले सत्रव आहेर वगैरे खर्च .

६१५८-। याचा तपशील

३१॥= चवथे दिवशी वोटी भरावयासी घरी आणिली ते समई

२८ सेलारी १

३॥= खण १

३१॥=

४९॥=॥ विछाना

१०। झोलणा किनखापी

- ४१६।।। गर्भादानाचे दिवशी आहेर सर्वास वखें  
 २।।=।। भवानी खिजमतगार सांगावयासी आला त्यास तिवट १  
 ११ खण व पातळ  
 ९३८= दुसरीयाणें न्हाण आले ते समई सनगे  
 ५१ पातळ पिवळे केसरी १  
 ३।० चोळी गुलाली १  
 १ चोळी केशरी १  
 ३७।।।= खण लोकांचे बायकांस द्यावयासी वगैरे ४१

६१५८-१

- एका बाळंतविड्यानिमित्त ४३।। रु. खर्च पडला आहे.  
 ४३।। मेहमान खर्च माधवराव नारायण नगरकर यांचे पुत्रांस पुत्र झाले  
 दोघास त्यास बाळंतविड्यावर वगैरे  
 १५ धिदली जोड १ वजन तोळा १ किंमत येशवंतरावाचे पुत्रास  
 १४।।० मोहोर १ बाळंत विड्यावर छ. ३० रजत्र (श. १७१०)  
 १४ मुलाचे हार्ती छ सावान मोहोर १ किंमत  
 ४३।।०

वैशाख श. १७१० पंत प्रतिनिधीकडे लग्न झालें त्यास खाजगीवाल्याकडून  
 त्रालील प्रॉ आहेर गेला. “रवाना गणेश नारायण पोंक्षे या समागमे १५ रु.  
 तिवट १, ३० शेला १, २० साडी १, १ खण १

खालील रकमेंत घड्याळाचा उल्लेख असल्यामुळे ती येथे दिली आहे. (श.  
 १७१० चैत्र)

२६ तमगु हुंजारे घड्याळ गहाणवट ठेवून देविले ते छ ८ रोज चांदवड  
 रोख ह्यांत गहाण ठेवणाराचें नांव नीट लागत नाही.

शक १७३२-३३ सालीं नुसते भाड्यावद्दल ७२० रु. जमा आहेत.

७२० भाडे सीलकी भांड्यापापा भांडी स्वयंपाकास देविली त्यावा  
 गुा हाय एकूण रु.

ह्या भांड्याचें दररोज ३० रु. प्रो भाडें आलेलें आहे.



## व्यक्तिसूचि

अकलूज देशमुख ४७  
 अकलकोटकर — कर्ज १२४;  
 -शहाजी भोसले २८  
 अनुपमराम गोपाळदास १२१, २६५  
 अभ्यंकर, बळवंतराव १९४  
 अमृतराव ८५, २९६  
 अयाचित — वकील १०८  
 अलपिष्टन २५९, २६८  
 अलीबहादूर — लग्न ३  
 अश्वथराव नरसिंहराव १३६  
 आगाशे, गोविंद नारायण १४  
 आंग्रे, — बाबूराव ३१; -रावोजी १४,  
 २७, ३६, ५६  
 आघारकर बाळाजीराम १२८  
 आण्णा समशेर २५७  
 आण्णाजी तमाजी १५  
 आल्यागुरुजी १२८-९  
 आनंदराव — इंग्रजी शाळा २८४  
 आपाजी जनार्दन ४०  
 आबाजी दादाजी १२६  
 आंबादास महाजन ३४  
 आष्टेकर, रघुनाथ बाबा ८१  
 उडतकर, भिकाजी धोंडदेव ४४  
 एकबोटे, राजाराम जगन्नाथ २२  
 एरंडे, जिवाजी नरहर ८१  
 एल्फिन्स्टन १२३. अलपिष्टन पाहा  
 ओक, कृष्णाजी कचेश्वर ९४, २५५  
 अंताजी आपाजी ३२, १३५  
 अंताजी गोविंद ८७  
 अंताजी नागेश १२२

अंताजी माणकेश्वर ८३  
 कदम, दौलतराव २२  
 करंदीकर, भास्कर गणेश २०३;  
 -दिनकरपंत २७६  
 करवीरकर — दंगा ९९  
 कर्वे — उपाध्ये ७८; -केशवभट  
 ७१-२, ७४-८; -राघो नारायण  
 २६०; -सरवंभट ७६  
 कल्याणसुभेदार — उत्पन्न ३९, ४९,  
 १०९; -दफतर ६, १३, १५-६,  
 २५-६, २८-९, ३२-४, ३८-४०,  
 ४९-५३, ५६-८, ६३-४, ६६,  
 ६८, ७०, ७८, ८३-४, ९२,  
 ९६-७, १०५, १०८-९, १२८,  
 १४९-५०, १५६, १६९-७०,  
 १८४, २०१, २०६-७, २१६,  
 २६९; -धर्मादाय १६९.  
 काणे, पांडुरंग निळकंठ — वकील १०८  
 कानडे १२६-७; — गुरुरावजी मामले-  
 दार १९२  
 कानरे दत्ताजी नाईक १३५  
 कानिटकर, सदाशिव रघुनाथ २४६  
 कान्हेर, केसो शंकर ४१  
 कापशे, बाबा २६  
 काबरस, आबाजी नाईक २५१  
 कारलेकर, गोविंदराम २२, ५१  
 काले — आबा ५६; -कराडकर १३०;  
 -बाळाजी महादेव २१२; -सदाशिव-  
 पंत १२२  
 कुटे, त्रिवक्रपंत ९६

कुलकर्णी, सदाशिव बल्लाळ ६६

कृष्णाजी लक्ष्मण ११६

कृष्णाजी विश्वनाथ १६

केसो महादेव — कमाविसदार १०२

केळकर — नारो बल्लाळ २७१;

—बाळाजी लक्ष्मण ९-१०

कोनेरराव वकील १५

कोल्हटकर, कृष्णराव १

कोल्हापूरकर — दंगा २२

खंडो महादेव — होळकरांचा वकील

१२२

खाजगीवाले — दफ्तर ५, २०, ३०,

३४, ५५, ६७-९, ८४, ८८,

९२, ९८, १०२, १०६, १२७,

१३२-३, १३६, १४७, १४९,

१५८, १६९; १७५, १७८,

१८३, २०१, २०७, २०९,

२११-२, २६१, २७६, २९१;

—दागीने १५८-९

खाडिलकर, आबा १२३

खानमहमद, बाईकर ४५

खानवेलकर, मल्हार बाबुराव २८

गंगाधरशास्त्री (पटवर्धन) — खून १८

गॅडसाहेब १८७

गणेश गंगाधर ४

गणेश नारायण — वकील १०७

गणेश बाबुराव १७

गद्रे — बाळकृष्ण महादेव ११५;

—माधव कृष्ण ७९

गाडगीळ, (वाईचे) ११४; —केशव

भट ८४; —कोंडोजी बाजी २५८

गायकवाड — गोविंदराव १२१; -द-

माजी ७१, ७४, १२१, १३३;

—फत्तेसिंग १२३; —सयाजीराव

१२२, १३४

गिरमाजी त्रिमल ८०

गुणे, राघो नारायण २०, २८,

१२८, १२९, २८४

गुजर, हरी तुळजाराम १४८

गोखले—महादाजी धोंडदेव १२;—राम-

चंद्र विश्वनाथ २८, १४०, २६७

गोगटे — राघो कृष्ण २७६; —बाबाजी

नारायण २७६

गोडबोले—कृष्णाजीपंत ८३;—गोविंदपंत

१०; —गोविंद रघुनाथ (वकील)

१०८; —विनायक दीक्षित २६९;

—सदाशिवपंत १९२

गोपाळ नारायण ५१

गोपाळ बल्लाळ २८६

गोपाळ वैजनाथ ४३, ४५, २५१

गोपाळदास भगवानदास (कासीकर)

१२७

गोपाळराव गोविंद २१

गोपिकाबाई ६, १६६

गोविंद कृष्ण १३४

गोविंद सखाराम ८१

गोविंद हरी ४०

ग्रॅट, सरजॉन पिटर २६५

घाटगे, आनंदराव ६९, ७०

घारपुरे — अंताजी गोविंद (वकील)

१०७; —निळकंठशास्त्री १९०;

—वामनाजी वासुदेव (वकील) १०७

घोरपडे—दौलतराव १२८, —मल्हारराव

२३९; —मालोजी ४०

चापजी विश्वासराव—हवालदार कर-

नाळा ५१

चापलीन साहेब ७९, १२६, २७०

चापेकर — बाळकृष्ण रंगनाथ २१७;



-विनायक रंगनाथ ३७  
 चासकर, निळकंठ रामचंद्र ७१  
 चिचणीकर पटवर्धन २३  
 चिटको आपाजी ८७, ९३  
 च्छिटणिस, त्रिंबकराव ५२; -बाबाजी-  
 पंत ३१  
 च्छितले, नारायणभट १६४  
 च्छितामण, हिराचंद्र—सावकार  
 उज्जयनी १३५  
 च्छित्राव, कृष्णभट २४१  
 च्छिपळोणकर—घरखर्च २७७; -दपतर  
 १०, १२, १७, १८, २०-२, २५  
 -८, ३४, ३६-८, ४०, ४६, ६५,  
 ७९, ८२, ८९, ९३, ९४, १०१,  
 १०३, १०६-११५, ११७-८,  
 १२०, १२२-४, १२६-८, १३२,  
 १४०, १४५, १४९, १५५-७,  
 १७५, १८०-१८२, १८५,  
 २०२-३, २०६-७, २१०-१२,  
 २१६-७, २३७, २४०, २५५-  
 ६, २६४-७, २८१; -सावकार १३०  
 च्छिपळोकर — कुशाबा आबा २८;  
 -कृष्णाजी हरी ९४, ११२, ११५,  
 १४०; -दाजी २५, ३७, ९९,  
 ११०, १११, १२३, १२६,  
 १३८, २५९, २६७-८, २७०;  
 -नारोपंत १४०, १४६, २०३-४;  
 -बापुजी १८, १८४, -रघुनाथ हरी  
 (तात्यासाहेब) ९४, ११४, ११८,  
 १८१, १८६, १९१, १९६,  
 २१७, २३५, २३९, २५८;  
 -रामराव ११; -वासुदेव बापुजी  
 १२४, २६८  
 च्छिमणाजी गोविंद ८१, ८७

चिमाजी आप्पा (दुसरे)—लंम ९;  
 -मुलगी १०-११, २६९  
 चोळकर, गोविंदपंत २१  
 छत्रपती २२  
 छत्रे, विष्णूपंत (वकील) १०८  
 जकाते, भिकाजी विश्वनाथ ८२  
 जगजीवनदास बुक्खीदास १३८  
 जगतप, हैवती ९  
 जगन्नाथ नागेश ५१  
 जगनाथ बल्लाळ (मुन्सफ) १०७  
 जगन्नाथ भट १२६  
 जनार्दन आप्पाजी (तुळसीबागवाले)  
 २४, १३४  
 जाधव—अमरसिंग ४५; -हणमंत ४३;  
 -हैवतराव ४८  
 जाधवगीर गोसावी १२१  
 जाँज चवथा (बादशहा) १८  
 जिवाजी खंडेराव १३४  
 जिवाजी गोपाळ १५-६  
 जोखी विन लुईस फराशी २८४  
 जोगळेकर, त्रिंबकभट ८१  
 जोशी—परशुराम महादेव ९४;  
 -मोरोपंत (श्रीवर्धनकर) २६५;  
 -विसाजी लक्ष्मण २८०;  
 -सदाशिवपंत (वकील) १०८;  
 -हरीपंतदादा १२६  
 टकले, बाळशास्त्री १७६  
 टोपे, बाळाजीपंत ६०  
 ठकार, महादजी समदेव १२०  
 ठोसर, महादजी रघुनाथ २६  
 ठौसन साहेब १२४  
 डेंगळे, त्रिंबकजी १८, ८९, २५१  
 ढमढेरे, ८६, २५७; -राधोबा २६४;  
 -रामचंद्र पांडुरंग २६८, -सखुबाई ९६

ढवळे, विसाजीपंत ८६

साबिकर १३३; -लक्ष्मण नाईक ७६;  
-लिंगाप्पा नाईक २४३

तुळशीबागवाले—उत्पन्न २४;

-खाजगत वेतन ४२; -दफ्तर  
१, ३, ५, १५, २१, २३, २६-८,  
३१-९, ४१-३, ४५, ५०-१,  
५३-५, ६२, ६५-८, ७१, ७७-८,  
८०-८, ९१, ९३, ९५-८, १००,  
१०३, १०५-६, १०८, ११५,  
१२०-२, १२५, १२७, १२८,  
१३०-१, १३३-६, १३७, १४३,  
१४६-७, १५५-६, १६८, १७०,  
१७६-९, १८३, १८६, १९८,  
२०५, २०७, २१०-१, २१३-४,  
२२०, २३६, २४१-३, २४५,  
२५३, २६५, २७६

तुळशीबागवाले, जानकीबाई १७०-१

त्रिवक तान्हाजी ४१, २५१

त्रिवक भट (अमीन) २५७

त्रिवक मल्हार ६३

त्रिवक महादेव (अमीन) १०७

त्रिवक विनायक (कल्याणचे सरसुभेदार)

१३, १०९, २१६, २७७

कल्याणसुभेदार पहा.

त्रिवकशास्त्री (कमिशनर) १११-२,

११५

थत्ते—कृष्णाजी भैरव ४, १५८;

-रघुनाथ सदाशिव ११, २१५,

२६७, २७९; -राघोपंत १३८

दबड्याव, महिपत बळाळ १३०, १३१

दयाराम आत्मराम १३५

दाजा त्रिवक ४८, १२०

दाडेकर, वासुदेव नाईक ४२, १४२,

१४६, १५०, २४४

दाते—गोपाळ विश्वनाथ ३८; -सदा-  
शिवभट ५२

दातार सावकार १२५

दातार—कृष्णाजीपंत ४४; -कृष्णाजी

नाईक ७३, ७४, ९५, १६३;

-गोविंद नाईक ७६; -रामाजी नाईक

७७, २४१; -वासुदेव कृष्ण ११४,

१२३; -विष्णु गोपाळ ९, १०;

-विष्णु विश्वनाथ (वकील) १०८

दादाभाई फारामजी (वकील) १०७

दादाशास्त्री ९६

दादासाहेब पेशवे ७४, २८५; -शागीर्द ३

दादोबा पांडुरंग १९२

दामले, सदाशिव राम १४, ४९,

१०९, १८४

दिनकरराव लक्ष्मण ३५

दिवेकर, लक्ष्मणभट ४१, ४५

दक्षित चितळे, देवाजी यज्ञेश्वर ७६

दक्षित पटवर्धन—माधव त्रिवक ४४;

-हरि बाळकृष्ण १

दुलभसेट ४०; -गोविंदजी ९१

देव—जनार्दन ७६; -दिनकरपंत १२३-४

देवघरे, विठोजी नाईक ५१

देवघर, रामचंद्रपंत ५२-३

देवळालीकर, कचो रघुनाथ २४२

देशपांडे—दिनकर बगाजी १३१; -महा-

दजी हरी १०६; -सदाशिव केशव

२१४; -सुभेदार ४६

देशमुख—गोविंद हरी (मुन्सफ) १०७;

-चितोपंत ४६, ८६, २९७; -चितो

वामन ३७, २८६; -चितो रावजी

१७; -लक्ष्मणपंत ५४, ८५;

-विनायकराव १२४

- देसाई निपाणीकर ९९  
नगरकर, माधव नारायण ३१५  
नवाब अमिर नवाजंग २१८  
नमस्कारराव वकील १५  
नरसाले, फिरगोजी सरनोबत ७१  
नरहर गोपाळ ५०  
नाईक धारवाडकर (पेढीवाले) १२३-४  
नागर लखमीदास गुजराथी १०१-२  
नातु- नारो अनंत ७८; -वाळाजीपंत  
दादा २८, ७९, १२४, १२८,  
१७६, १८५, २५७  
नाना फडणवीस ५, ६, १८, ४३,  
८५, १२२, १३४, २०३, २१५;  
-लग्न २५; -गर्भादान २५; -पुत्र २६;  
-जहागीर २६; -वर्षासन ५२  
नामजोशी, जनार्दन बल्लाळ (वकील)  
१०७  
नारायणराव पेशवे ६३; -मुंज १;  
-बायकोस नहाण २; -पेशवाई २  
नारायण केशव ५१, ५७  
नारो गोविंद ७४  
नारो दत्तो ५३  
नारो भगवंत २४२  
निजसुरे, गोविंद गणेश २६५  
निंबाळकर -अमृतराव नाईक २८४-७;  
-मालोजी नाईक २८५; -मुधोजी ४०  
नीळकंठ गोविंद २४, ३५  
नीळकंठ महादेव १, २, १२, ६१,  
७६, १०३, १६४, २११, २१३,  
२४२, २४३-५, २६४  
पंचनदीकर, सगुणाबाई १३८  
पटवर्धन -गणेश हरी (वकील) १०७;  
-गोपाळ सखाराम (वकील) १०७;  
-चिंतामण पाडरंग १२३; -दाजी  
वामन ११८; -परशुराम भाऊ १२१,  
४१, ८८, ९८; -बाजी बल्लाळ  
२६७; -रामचंद्र चिंतामण (वकील)  
१०७; -रामचंद्र धोंडदेव (वकील)  
१०८; -शंभूराव कृष्ण २५९;  
-सदाशिव गणेश (वकील) १०८  
पंतप्रतिनिधि २६४; -श्रीनिवास परशु-  
राम २८५; -मुतालीक २८९  
पंतसचिव १२१, २१२; -कर्ज २८,  
३६; -लग्न २९; -अनंतराव चिम-  
गाजी १२१-२; -रघुनाथ चिम-  
गाजी १२१-२  
परचुरे - नारोपंत ५२, ८५  
पवार-जगजीवनराव ६०; -माधवराव ४५  
पाटणकर-गणेशपंत १६; -गणेश कृष्ण  
७१; -बापूजी हरी १४; -बाबूराव  
४०; -सुभानराव ४०  
पार्वतीबाई पेशवे १, २  
पुरंधरे-अनाजी लक्ष्मण ४५; -महादाजी  
आबाजी ५८; -माधव निळकंठ २७  
पुराणीक, गंगाधर चिंतामण १३०  
पुसाळकर -सदाशिव नारायण २३७;  
-हरी शामराव १३१-१  
पेठे, अमृतराव ३१३  
पेंडसे, आबाजी बल्लाळ २०६  
पेशवे-कर्ज २७६; -शिक्षण ३; -शेत २७७  
पैठणकर, रामचंद्र गोसावी २७६  
पोतदार, बाळाजीपंत ४४, १४३  
पोतनीस, वेंकजी माणकेश्वर २८  
पोंक्षे, नारोपंत २६; -बाबूराव बहिरव  
(वकील). १०७  
प्रभुणे, रामशास्त्री - कर्ज २७  
प्राटसाहेब ११८  
फडके - चिंतामण हरी ७; -विसाजी

कृष्ण १४; -हरी बल्लाळ ४१, १६४  
 फणसे — गोविंदभट २४८  
 बडवे, रामचंद्र १८  
 बहिरो अनंत — अंताजी माणकेश्वराचे  
 चिरंजीव ८३  
 बहुलेकर, गंगाधर अप्पाजी ४५  
 बळवंतराव भिकाजी — सरचितणीस  
 प्रात कल्याण ५१  
 बाजी माणकेश्वर २४५  
 बाजीराव (दुसरे) - ५१, ६४, ६५, १६२,  
 २१२; -पहिलें लग्न ५; -तिसरें लग्न  
 ७; -वस्त्रें ९, २९१; -पुत्र २९१-२  
 बापट-तात्या १८; -बाळाजी कृष्ण ३५  
 बापाजी मोरेश्वर ३४  
 बापूजी गणेशशास्त्री — कमाविसदार  
 पुणें ८०, ११४  
 बापूजी वामन २७६-७  
 बाबाजी प्रल्हाद १६  
 बाबाजी राम ४  
 बाबूराव विष्णु (खिरडीकर) ५८, ६२  
 बायनाबाई १४४  
 बारडोलसाहेब, रजिष्टर ११०  
 बारामतीकर ४५  
 बाळकृष्ण भास्कर (वकील) १०८  
 बाळकृष्ण महादेव १३७  
 बाळकृष्ण विनायक ४६  
 बाळाजी दादाजी ४  
 बाळाजी नरसिंह ५५  
 बाळाजी बाजीराव पेशवे ५७-८,  
 २८३-४  
 बाळाजी महादेव ३२, ८१  
 बाळाजी रघुनाथ ३४  
 बाळोजी कुंजर २६०  
 बनिवाले — बळवंतराव १६; -सिद्धेश्वर

महीपत ४४  
 बिवलकर (कल्याण सुभेदार) — वंशा-  
 बळ २९; -आनंदराव राम १३, ६३;  
 -बायकोमृत्यु २२; -मृत्यु ५०-१;  
 -मुज-लग्न-मृत्यु १७०; -कैसमाजी  
 ८०; -गणेशपंत ९५; -बाळाजी  
 महादेव ५८; -राघोपंत ५२; -रामराव  
 अनंत ५०-१, ६४, १७०; -रामाजी  
 महादेव १३, ४९, ५६-७,  
 ८४, १०९; -लक्ष्मण राम ६४;  
 -हरी कृष्ण १०९  
 बुंदेले-बाडा २७९  
 बेंजनजी भाई पारसी (मुन्सफ) १०७  
 बेडेकर, महादाजी वासुदेव २०६  
 बेंद्रे, कासी सीवराम २८  
 बेलसाहेब २८३  
 बोक्से, माधवराव १४  
 बोकील, दाजी त्रिंबक ३२  
 बोडस, राघो महादेव ८२  
 भट, त्रिंबक बल्लाळ (वकील) १०८  
 भय्या राजेवहादर २५७  
 भवानीशंकर रघुनाथ ३५  
 भाऊ महाराज ९९, २५७  
 भाटवडेकर, भीवराव १२९  
 भावे — आण्णाजीपंत ४१; -कृष्णाजी  
 जिवाजी २४६, -नरसिंगराव १९,  
 २६; -भास्कर महादेव ६५; -राम-  
 दुर्गकर १२३; -विष्णुपंत १९४;  
 -सदाशिव जगन्नाथ १३५  
 भास्कर विश्वनाथ ३८  
 भिकाजी विश्वनाथ ३६  
 भिकाबाई २  
 भिडे-बाबाजी २५७; -बाळाजी

- महादेव ५१  
 भोसले—जानोजी ६७, ७१-२; -फते-  
 सिगराव ४४, २८९; -मुधोजी ६८,  
 ७१-६, १२२; -रघोजी १७;  
 -शहाजी ४५  
 मनोहरदास द्वारकादास १३७  
 मयाराम दाजी (वकील) १०८  
 मराटे—आनंदराव बापुजी २१६;  
 -आप्पाजी बापूजी ९९; -रावजी  
 १८-९.  
 महादजी अनंत १५, ४२, ८४  
 महादजी केशव फडणीस २४२  
 महादजी बाळकृष्ण २५  
 महिपतराव कृष्ण ६६  
 महिपतराव त्रिंबक-चिठणीस ८६  
 महिपतराव बापूजी ९, ५५, ८५  
 माडवगणे, बाळाजी महादेव २६४  
 माणीकचंद्र नगरवाले ४५  
 मानमिग जाधवराव ५८, ६०-२  
 माधवराव (थोरले), ७८, १४९, २८७  
 माधवराव गणेश ६५  
 माधवराव त्रिंबक (वकील) १०८,  
 १०४, १४५  
 माधवराव निलकंठ २, ३२, ५३,  
 ८७, १२१, १६३  
 मालकम साहेब २५९, २६९  
 माहुलीकर, गोपाळशास्त्री-रामशास्त्र्यांचे  
 चिरंजीव २१  
 मिरधन रामवल ८१  
 मिस्त्री नायकीण २१८  
 मुजमदार—आबा १४६; -नारो निलकंठ  
 ५२-३, ५५; -निलकंठ नारायण  
 १४६; -बाबुराव सदाशिवराव ८८  
 मुढे, बापू शिवराम १८  
 मुतालीक, रामराव नारायण ११४  
 सुरलीदास वल्लभ सुंदर १३५  
 मुरारजी तांबोळी ८१  
 मेहेंदळे—गणपत अनंत ११३; -बहिरो  
 रघुनाथ २७; -रेवदंभ्याचे १३५  
 मोरो त्रिंबक (अदर अमीन) १११.  
 मोरोवादादा फडणीस २१२  
 मोरोवा दीक्षित ८१  
 मोहिते दिनकरराव २८  
 यशवंतराव महादेव (मामलेदार) १०७  
 यशोदाबाई ७, ९  
 रंगनाथ स्वामी १२९  
 रमाबाईसाहेब ५, ६  
 राजवाडकर ४५, १६३  
 राजे शिरके २५५; -तान्हाजी ३६  
 राघो गोविंद २१, २८  
 राघो बळाळ ५१  
 राघो बापूजी १२०  
 राघो बाबाजी ७३, ७४, ७७  
 राघोजी आग्ने २४६  
 रानडे, शिवराम बाळकृष्ण ८६  
 रावटनसाहेब १२४  
 रावर्टसन—रेसिडेंट २८, १३८  
 राविन्सन साहेब ७९, १२३, १३८  
 रामचंद्र दामोदर ६२  
 रामचंद्र धोंडदेव ३२  
 रामचंद्र नारायण ३४  
 रामचंद्र मल्हार (मुन्सफ) १०७  
 रामचंद्र लक्ष्मण ४५  
 रामदुर्गाकर, राधाबाईसाहेब १२४  
 रामराव अनंत ६६  
 रामराव नारायण ५०  
 रामाजी उमाजी ५  
 रामाजी बापूजी २७६

- रामाजीपंत नाना २८३  
 रास्ते—अनंतराव ४५; -कृष्णाजी नाईक  
 ८७; -गंगाधरराव भिकाजी ५  
 रेवडीकर, आनंदराव केशव ८०  
 लकडा सयाजी १३३  
 लडू, सीताराम केशव १११-२  
 लवडे, धोंडजी ३१  
 लक्ष्मण प्रल्हाद ५१  
 लक्ष्मणराव माणकेश्वर २५७  
 लागु, बाळकृष्ण लक्ष्मण १३६  
 लारकिनसाहेब ११९  
 लिमये, राघोपंत मामा ९४  
 लेले, बाळाजीराम ३, १३६  
 वर्तक—गणेशपंत १२६; -हरी त्रिंक्क ९६  
 वल्लभसुंदर मुरलीदास ७६  
 वसेकर, नारायण दीक्षित १९६  
 वानवळे—पैठणकर १०२;  
 -रंगनाथ सदाशिव १ २३  
 वार्डन साहेब २६८-९; -ज्यान ११३  
 वासुदेव शिवराम २५७  
 वालिवे, बाळभट ८६  
 विठ्ठल कृष्ण ७५  
 विठ्ठलराव नरसिंह ३४  
 विनायकराव (पेशवे) —मुंज १०  
 विष्णु पन्नाकर (मुन्सफ) १०७  
 विश्वासराव—विवाह १  
 विसाजी केशव ६८  
 विसाजीपंत बापु ८८  
 वीरकर महादशेट ८१  
 वैजनाथभट मामा ८६  
 वैद्य — दफ्तर २९, ३१, ३५, ८६,  
 ८७, ८९, ९३, ९८, १०२,  
 १३९, १४८-९, १५२, १५७,  
 १७२, १७४, १८०, १८५,
- २०२-३, २०५, २१२, २१५-६,  
 २२०, २६१, २६४  
 वैद्य,—धोंडो बल्लाळ ८४; -नारायण  
 बाबूराव १४९; -सदाशिव मल्हार  
 ८१  
 वैशंपायन, मल्हार चिंतामण ३०९  
 व्यंकट नरसी—नर्तकी २१२  
 शहागडकर, बावाजी केशव (वकील)  
 १०७ -  
 शामराव आवाजी ७६  
 शिंदे—जनकोजी ७१; -जयाजी  
 २४८-९; -महादजी ३, ८७;  
 -बाया ९८; -सोयरीक २८४  
 शिरोळकर, अंतोबा नाईक १३९  
 शेवडे, दाजी आपाजी ११०  
 श्रीपतराव बापूजी ८१, १३४, १६३,  
 २००, २४९  
 सखाराम जिवाजी ४२  
 सखाराम बापु—स्त्रीस डोहाळ जेवण  
 २८, ८४  
 सदाशिव मल्हार ४, ४२, ७५, १२०  
 सदाशिव माणकेश्वर २८५  
 सदाशिव रामचंद्र २४३  
 सदाशिवराव भाऊ २८७, २८९;  
 -विवाह १  
 सदाशिव विनायक (अमीन) १०७  
 सदाशिव हरी ६८, ७२, ७४, १२२  
 सबनीस, गोविंदपंत २५  
 सवाई माधवराव ५०-१, ६६, २९३;  
 -चौल ३; -मुंज ३; -शिक्षण ३;  
 -लम ४; -जेजुरी दर्शन ५; -बायकोस  
 नहाण ६; -दुसरें लम ७  
 सहस्रबुद्धे—बाळाजी रघुनाथ १३५;  
 -विठ्ठल हरी १२०; -हरी विष्णु ९८

सांगलीकर—कर्ज १२४; -चिंतामण- राव २२, १८९, १९१	१८७, १८९, १९०, १९४ हरी अनंत ४२, ४३
साठे—दाजी महादेव (वकील) १०८; -नारो महादेव ८०; -बाळाजी गणेश ५१; -बाळाजी महादेव ५३; -बाळाजी विश्वनाथ १२२	हरी कृष्ण ३२ हरी जनार्दन (वकील) १०७ हरी मुरार—शागीर्द दादासाहेब ३ हरी विश्वेश्वर— ,, ,, ३
सिकें, चंद्रसिंग ५१	हरीभक्ति गुजराथी ४२, १३७
सिलेदार, गोविंद कृष्ण ८१	हंसपुरी गोसावी ७२-४, ७६
सविराम रघुनाथ २५	हिंगणे, बाबासाहेब १९२
सुंदर बाबाजी—कारकून २	हैदर अली ९८
सुभेदार, त्रिविक्रम विनायक १४३, २७७	हैवतराव भवानीशंकर ४०
सोमण—बाळाजी आपदेव ८४; -विनायक हरी ५५	होडे, गंगाजी पाटील ७८ होळकर—दंगा ८९; -लष्कर ८७
सोहनी, नाना— नट-नाटककार	होळकर, तुकोजी २३

— — —

## विषयसूची

- अकलूज—परगणा २८५, २८९  
 अनामतखातें १४२  
 अनुष्ठान—पर्जन्यानिमित्त १६४; त्रिव-  
 केश्वरास १६५; -महामारीबद्दल १६५  
 अबदागीर—छत्री म्हणून २५९  
 आचारी ५;—शागीर्द ५-६  
 आटपाडी २८४  
 आडनावें २३९  
 आरमार ७८; -परिभाषा २२३-२८  
 आळंदी २१३  
 इंग्रज १५-६; -सरकार ३७; वकील  
 २४२; -अम्मल २६२; -कारभार  
 २६७-८  
 इनाम ३००; -जलद चालीबद्दल १८३  
 इमारत—सामान १४९, १५२; -खर्च  
 २१२, २३६; -वाघकाम २५०, २७३  
 उत्तरकार्य—खर्च १६७  
 उसाटणें ८३  
 औषधें २२०-२२  
 कज्जे—कोर्टातील ११३, २८७  
 कपडे १९८-२००; -छिटी; वायका  
 मुलींचे १९८; -प्रकार १९९; -घोतर-  
 जोडे (सासवडी-सुपें-टाकळी) १९९;  
 -शेले (दोरवा, जाफरखानी, -येदगिरी,  
 रात्रीचा) १९९-२००; -तिवटें (फौज-  
 पुरी, कळसपाकी; नांदेडी) २००;  
 -पोषाख २०३-४, ३१०; -स्त्रियांचा  
 पोषाख २०१; -दोण्या (वायकी)  
 २०१; -(हात-पाय) मोचे २८३.  
 कापड पहा.
- कमरखुलाई ७०, १२५  
 कमावीस—जमा १०३-०५  
 कर्नाटक—स्वारी १५  
 कलावतीण १८५, २१३, २१५  
 कलाली—माडी २५८  
 कल्याण—सुभा १५; -मामलत रसद ३३  
 कर्वाईत—२५५  
 कसरखाते—१३३-३४, १४६  
 काकवी २७६  
 कागद—दौलतावादी ९३; -इंग्रजी  
 १३२ ३३  
 कातगोळ्या २७६  
 कात्रज—७, ४०, ४३ ४  
 कानगी १८२  
 कापड—शेला (जाफरखानी; दुखव-  
 ट्याचा) १२; -आहेरास ३;  
 -जरमीना ३७, १३२, १५०; -सख-  
 लात (प्रकार) २०२; -तुंब्याच्या  
 नाड्या २०१-२, ३०९. कपडे पहा.  
 कायदे बुक ११५  
 कारकुनी २७६, ३१०. दरवार पहा.  
 कारखाने ८९.  
 काशी—प्रवासातील मुकाम २५६  
 काळें पाणी १७६  
 किरिस्तंभ २८४  
 कीर्तन ३०७  
 कुणव्री—सवाशणी १८१  
 कुणव्रीण १८३; -खेरेदी १८४; -गहाण  
 १८५; -विक्री १८५  
 कुंपणी सरकार १२३, २७०



- कुरण—सरकारी ६५  
 कुळंबिणी १५—सरकारच्या ८०  
 कुणबीण पहा.  
 केशवपन—विधि, खर्च १७३-७४  
 कोंकण—परवाना ७९  
 कोकमठाण—पाटिलकी ५८-६२;  
 -खरेदीखत ६६; ११६  
 कोर्ट-खर्च ११७. कज्जे पहा.  
 खंडणी २६१  
 खडर्चाची स्वारी ३४  
 खाद्यपदार्थ—किराणा माल १५४-  
 ५६  
 खिजमतगार ५  
 खेळ ३, १८५, ३००; -वाघाचे १८६;  
 -शाहिरी नाच १८६  
 खैरात ९७, ९९  
 गंगोदक—कावडी १६५  
 गंजीफा—राशीच्या १९७  
 गड ८०  
 गणपति ७, ३०  
 गरीब विद्यार्थी—लम्बे ५  
 गर्भादान ३१४  
 गव्हर्नर— २५६, २५९, २९०  
 गहाण—तलवार १२७  
 गांजा—मक्का ३८  
 गाडदी ५१, ८८  
 गांठी २९२  
 गांवसई २१६  
 गांवाल! मुर्दंड १०३, १०६  
 गुन्हे—प्रकार १०३-४; -शिक्षा २९३  
 गुलाम १८५  
 गृहवस्तु २०९  
 मोप्रदाने १६५-६६, १६८  
 गोबेंकर फिरंगी १५, ८४  
 ग्रंथ १७७-८०, २९८; -लेखन १७७  
 -ज्ञानेश्वरी १७८; -प्रपंचसार १७८;  
 -धनुर्मास १७९; -साठ संवत्सर १७९;  
 -खरेदी १७९; -सालोत्र १८०;  
 -प्रबोध सुधाकर १८०  
 ग्रहण ३०४, ३०६  
 घड्याळ १३२, २१०, ३१५; घड्या-  
 लजी २, २६३  
 घरवणी ४६  
 घाट ९२; -बोर १२; (बापदेव, कान्नज,  
 घाटसील, सिंदेवाडी) ९७; -न्हावी  
 १८३  
 घोडा — अरबी-करडा-कुमाहत ४९;  
 -पागा ५५-६; -औषधे २२०-२२;  
 -नालवंदी २७५; -गाडी ३०८  
 चंदनगडकरी ४०  
 चलन—बड्या, बाजार भाव २७९  
 रूपने पहा  
 चांचे ९७  
 चिंचवड २९८  
 चितारकाम २१०, ३००  
 चोण—महाळ ७१  
 चोरी २७८, २९०  
 छत्री २००, २०२, २६३  
 जकात ३४-८  
 जंगल २७५  
 जनावरे १५०-५१  
 जलसमाध १७५  
 जवारी माजर २०७  
 जहाजे—नावे २२९; -भाग २२९;  
 -नांगर २३०; -अधिकारी २३१;  
 -शिडे २३३; -इतर साधने २३४  
 जागर ३०६  
 जेजुरी—मार्तंडमूर्ति १७०; -तळे २६०

- जोसपण—उत्पन्न १०८  
 ज्योतिष ३०७  
 टक्का-रुका १४५, २८०-८२  
 टपाल ९३-४  
 डाक्टर २७७  
 तगाई २९५  
 तगादा—धरणें १२६, २९६  
 तलवार—भवानी २७४  
 तळीं २६०-६१  
 तांदुळ—सरकारी ३५, २६०; -वरंगळ  
 ८२  
 तिळगूळ २७४  
 तुरंग ९२  
 तुलादान १६४, २४१  
 तुळशीवाग ९६, २१३  
 तुळापूर २६१  
 तोडगे १८०  
 तोतया १६-७, ९६  
 तोफ—सर नागीन ९१-२  
 तोफखाना ७५, ८७  
 दंगेघोषे ९५, ९८-९  
 दत्तक १०८  
 दरवार—खर्च ५८, ८३-५; -कारकुनी  
 ८२-४; -नजर ८५  
 दरवडा ९९  
 दर्यावर्दी—वार २३१; -संज्ञा २३१-  
 ३२; -मच्छीमारी २३२; -इतर शब्द  
 २३४  
 दशावतारी १८५  
 दक्षणा—श्रावणमास १६२-६३  
 दागीने १५७-६०, २०३, २८१  
 दानें १८१  
 दाभाडी पाटणें ८५-६, १०६, १२१,  
 १३६-३७  
 दारू—खरेदी ९१  
 दिवाणी १०८, ११५-१७  
 दिवील ७०, ८३  
 देवऋषि २७८  
 देशमुख—हक्क ४७  
 देहेनगी—खर्च ६७  
 द्वारका यात्रा १७६  
 धरणें १२६-२७  
 धर्मादाय १६१, ३०२  
 धार्मिक १६१-२१९  
 नजराणा २११-१२  
 नट—खीनट १८८  
 नाच २१२, २१७, ३०१. खेळ पहा.  
 नाजूक काम २०६  
 नाटक मंडळ्या—पुणेंकर १८६; -सुंबई-  
 कर-सांगलीकर १९३; -नियम १९३;  
 -हिंदु नाटकवाले १९५  
 नाटकें १८६, २९९; -उत्पन्न १८८;  
 -नाटकग्रह १८९; -पोपाख १९१;  
 -लोकाश्रय १९१-९२  
 नाडगौडी हक्क २८५  
 नाणें— १३०, १४२-४३, १५०,  
 २८२, ३०९  
 नादार ११८  
 नांदिवडें ८३  
 नावाडी—जाती २२९  
 नेरळ—१७; -मामलत रसद ३३;  
 -सुभा ५०  
 नोकर—मुशाहिरा २०  
 न्याय १०१-११९  
 न्यायाधीश-पुण्याचे १०७  
 पच इत १०९  
 पट्ट्या ३८-४८; -म्हैस, लग्न, पालक  
 ३८; -नजर, दसक, नहर ४०३

- सांखळ, कबार, दिवाण, भाले, पेनशन २८, ८२, २६७  
 दाह, नल ४१; -बाभुळ, बैल, कर्ज, पेमगड ११  
 दहक ४२; -सरंजाम, इनाम ४३, पोतदारी ६८  
 ४६; -तळे ४४; -भिकार, वरवड पोलाद (इंग्रज) १३१, २३७  
 चवले ४५; -पाट, कोकर, पालखी प्रसादाचीं वर्खें २१३-१४  
 ४६; -संतोष २९६ फिरंगी २९७  
 पंढरपुर—पुंडलीक देऊळ २३-४, ९६ फौजदारी १०१; -मसाला १०२  
 परखंदी ६६ बडा १४१-४२  
 परदेशी माल १३१ बंदुका २५५  
 पळणी ९५, ९७ वनेश्वर ७  
 पाटिलकी—खरेदी ५८; -तंटे २८७; बाजारभाव — किराणा १५६-५७;  
 -वतन २९६ -सराफी १५७  
 पायपोस २९९ वाजेखर्च २०७  
 पायेलमाली—खर्च ८८ वायको—बदला १०३  
 पालाशविधी १६८ बाळंतविडा ३१५  
 पावती १४० बुडखर्च २६१-६२  
 पुणे—जकात लिलाव ३७; -प्रांत मो- बेरड—उपद्रव ९६  
 कासा ३८; -मोरी, नदीकिनारा १४; बोरघाट—तळें १२. घाट पहा.  
 पट्ट्या ४२-३; -नहर ४८-९; -हुंड्या- ब्राह्मण—भोजनें १६४;--कुंभकोनचे  
 चा व्यवहार १३६; -पर्वती बाग १६५  
 १५२; -पर्वती वैद्यखाना २२०-२१; भालवणी २८५  
 -ओंकारेश्वर २४१; -गौतमाश्रम भापा—विनोदी २३६; -गद्य २३७;  
 २४१-४२; -पूल, नळ, नरसिंह -भाषिकर २३-२४०; -वर्णन २७९  
 देऊळ २४२-२५१; -तोफखानापेठ भिक्षावळ ३१३  
 २४३, २८४; -कात्रज २४३-४५; भोजनखर्च २१५; -मक्ता २९६. लक्ष-  
 -तुळशीबाग २४५-४८; -पर्वतीतळें भोजन पहा.  
 २४८-५०; -रामेश्वर २५०; -शन- भोर २७०  
 वारवाडा चौक्या २५१-५२; -शुक्र- मनोती ६२८  
 वारवाडा चौक्या २५३; -पुण्याचे मसाले १०१  
 लोक २५५; -पुण्याहून मुंबई २६३ महसूल ३०-४८  
 पुरंधर ५३-५, ९१-२, २६० मामलत—भागीची ५०  
 पुराणें १७२ मुंढवा बाग ७  
 पुस्तक—इंग्रजी २८४ मुहूर्त २१७  
 पेंढारी—दंगा ९९ मेणबत्त्या १२३, १५१, ३०८

मेहमानखर्च २०१  
 मोचे २८३  
 मोहोर २४६;—शेट्याई २१२  
 म्हशीदाम १६६, १७०-७१  
 यंत्र-मंत्र १७४  
 रंग २७४  
 रयतावा ३०  
 रसद ३१-४  
 राखी २९३  
 राज्यव्यवस्था ४९-१००  
 रामोशी २७९  
 राहुटी—ग्वर्च २७७  
 रिकार्डर ११८  
 रुक्का—टक्का २७९-८०  
 रुपये—मलकापुरी ६९, १३९, १४७  
 -मल्हारशाई ६९, १४१;—कुलचेरी  
 ६९, १४६;—पंचमेल ६९, १४१;  
 आर्कटी ७३, १३५, १४६;—मह-  
 मदशाही ७६, १४२, १४३;—गंजी-  
 कोट १३९, १४२;—रहिमतपुरी  
 १३९;—शाहुशिका १३९;—चांदवड  
 १३९, २८३;—फरशी १४०, १४८;  
 -कौकणचलती १४०;—चिंचवडी  
 १४०;—कलदार-कासी सिकका १४०;  
 -तुन्याचे १४०;—अलमगिरि १४१;  
 -बागलकोटी १४१, १४८;—पोते-  
 चाल १४२;—औरंगावादी १४२;  
 -आमदाबादी १४२;—लातुरी १४२;  
 आजमेर-१४२;—वज्रजोगिणी १४२;  
 -मिटे १४३;—चतरसिंगी, सारोली,  
 त्रिशुळी, गजापुरी, नागाचे १४३;  
 -बावडी, वाई सिकका, सिपरी सिकका  
 १४४;—जरिगटका, एकबुंदकी,  
 वेलापुरी १४५;—हंग्रजी, आमदशाई

१४६;—नीळकंठी, नवाबावडी  
 १४७;—इटाव, भडोची, कल्याण  
 चाल, दौलतावादी, हुकेरी, तळे-  
 गांवी, छापी सुलाखी १४८;  
 -हाफीस चाल, सुरती, सीका  
 २८१;—चादवडी, भातवडी, वेला-  
 पुरी २८३

रुप्याचीं भांडी २०७

रेम १४०, १४५

लघ्न—साहित्य ४;—खर्च ४, ८, २१४,  
 ३१२;—वय २७९

ल'कर—स्वारी हिशोब ८१;—स्वारी  
 ८७;—गाई ८७

लक्षभोजन १६९. भोजन पहा.

लांच २७०

लूट ८८-९, ९८

लेखक १७७

वकील—सदर अदालतीचे १०७;  
 —परीक्षा २५४

वतन—पत्रे ६५, ६६

बरात ७८-९;—अर्जी १३०;—इंग्रजा-  
 कडील १३७;—कजफेडीबद्दल २७६

वर्षासनें ५२

वसंतपूजा ३०२

वाटग्वर्चे १८२

वादन ३००

वास्तु—बांधकाम परवानगी ६७, ७९;  
 -विकण्यास परवानगी ७९. इमारत  
 पहा.

वाहन १८२

वाळीत टाकणे २१७

विकटगड १६, ५१, ५३, ८०, ९२

विद्वानांची संभावना १६१-६२

विमा—(टपाल) ९४-५

विलायती माल ३०८  
 वेतन ५३, ५६  
 वेदोक्त १७६  
 व्यंकटगिरि १८१, २३५  
 व्याघ्रगड १७  
 व्याज—दर ६७; -पेशव्यांना ७७  
 व्रतें ३०५  
 शंकराचार्य १६१  
 शब्द २३५-४०; -इंग्रजी २८१  
 शामल १६  
 शाळाखातें २०६  
 शिक्षण—इंग्रजी २०५  
 शेती—खर्च ३०; -सारा ३१; -पाहणी  
 ६७  
 श्राद्धें ३०५  
 श्रावणपाटी २९  
 श्रीखातें ८८, ९६, २४६  
 श्रीरंगपट्टण—हुंडी १३४  
 सत्यनाथपूर २५८  
 सत्याग्रह २५८  
 समंशवाधा १६४  
 सरकारी—उत्पन्न ३२; -नोकर पगमर  
 ५३५; -तिजोरी ८०; -वसूल ८१;  
 -कोटी ८२, ९७; -जकात २९५;  
 -जमी ८५; -जाहीरनामा २६५  
 सहगमन २४, १७५, २१५, ३०७  
 संस्कार—ओटभरण १, ६-७

संस्थानिक—वकील १५  
 साकरवाडी २७०-७१  
 सामाजिक १६१-२१९  
 सावकारी कैफीयत १२४-५; -व्यवहार  
 ७१, १२०-६०  
 सावनूर—स्वारी ११, ६७  
 साष्टी—मसलत १३; -हल्ला १४;  
 -रसद ३२  
 साहोत्रा २८५  
 साक्षी समन्स ११२, २८०  
 सोडचिठ्ठी २९५  
 स्त्री हरदास १६७  
 स्वार—रोजमुरा ६८-७१  
 हजामत—सामान ३११  
 हत्तीदान १६७-६८  
 हत्ती माहाल ७८, १०३  
 हत्यारें १५५, २७४  
 हरी नारायण संप्रदाय १८४  
 हिंदुस्थान—महालरसद ३४; -प्रांताचें  
 उत्पन्न ३४  
 हुंडा २१४-१६  
 हुंडी १२१-२२; -व्यवहार १३३;  
 -काशीची १३६; -भलावण १३८;  
 -शहाजोग, जवाबी १३९  
 होन २८२  
 ज्ञानप्रकाश १९१













